

प्रस्तावना

१ या ग्रथात आलेले शिवाजी महाराजांचे चरित्रविषयक निबध निर-
निराळ्या लेखकांच्या लेखणांतून उतरले आहेत असा धमविभाग होणे आवश्यक
आहे. मात्र हे लेखन ठरलेल्या अल्प मुदतीत पुरे करावे लागले, त्याऐवजी
चरित्रलेखनाचे काम जास्त सावकाशीने झाले पाहिजे यात शका नाही. तो
योग या ग्रथाची दुसरी आवृत्ति काढायी लागली तर त्यावेळी जमून येणे अशक्य
नाही. परंतु तथा तो येईपर्यंत या पुस्तकाला 'चरित्र' हे नाव न देता 'शिव-
चरित्रविषयक निबध' असा अर्थानेच नाव दिले आहे त्याचे औचित्य वाच-
काना पटेल अशी खानी आहे.

२ 'शिवाजी महाराजांचे चरित्र' हे नाव सार्थ होण्याकरिता दुसरीहि
एक अशी उणीव आहे की, शिव-चरित्रातील कित्येक मुद्दे अद्यापि वादग्रस्त
स्थितीत आहेत. त्यामुळे कित्येक वादग्रस्त कोणत्याहि प्रकारची निश्चित विधाने
करण्यासारखी आज परिस्थिती नाही. प्रस्तुत ग्रथामध्ये आज उपलब्ध असलेल्या
माहितीवरून, कित्येक परंपरेने चालत आलेले जुने ग्रह कसे निराधार आहेत याचे
दिवेचन करावे लागले आहे. व बऱ्याच नवीन गोष्टी यात प्रथमच मांडण्यात आल्या
आहेत. या सर्वांची शहानिशा विद्वानांनी निर्मल मनाने चिकित्साबुद्धीने केली पाहिजे.

३ अशी शहानिशा करण्याची साधनेहि या ग्रथाबरोबरच चिकित्सकांच्या
हातात देण्यात येत आहेत हा मात्र या भालेचा विशेष आहे. 'शिवकालीन-पत्र-
सारसंग्रह' व शिवचरित्र साहित्याचे खड हे या ग्रथाचे मूलाधार असून, ते जनते-
पुढे ठेवण्याने, एका अर्थाने, प्रस्तुत ग्रथातील लेखकांनी आपला सर्व डाव उघडा
करून मांडला आहे असे म्हणावयास हरकत नाही

४ तथापि, या प्रसंगाने लोकापुढ मांडलेल्या या सर्व साधनांचा सांगोपांग
अभ्यास करण्याला सर्वच लेखकाना पुरेसा अवकाश मिळाला होता असे नाही,
होई या ठिकाणी सांगून ठेविले पाहिजे आधारग्रथ उत्सवाच्या पूर्वी निदान
पाच सहा माहिने तरी छापून लेखकांच्या हातात पडावे व नंतर त्यांचा उपयोग
यथावकाश त्यांचे हातून व्हावा ही मूळ योजना कित्येक अपरिहार्य कारणानां मागे
पडून आधार-ग्रथ व निबध-ग्रथ दोन्हीहि जवळ जवळ एकदम पुरे होण्याची
वेळ आली. शिवाय, अद्याप फारशी साधनांच्या अभ्यासात महाराष्ट्र बराच मागे

आहे. ही उणीवही दोन तीन वर्षांत भरून निघाल्यास विश्वसनीय व विस्तृत असे शिव-चरित्र त्यानंतर लिहिले जाईल, यांत शंका नाही.

५ परंतु हे सर्व शक्य व्हावयाचे तर, यंदांचे वर्षी शिवाजी-चरित्राचा अभ्यास करण्याची जरी सोय करितां आली तरीच ती पुढे होऊन, निदान आणखी दोन वर्षे हे अभ्यासाचे काम पुढे चालवितां आल्यास, महाराष्ट्रांत अधिकारयुक्त बाणीने शिवाजीच्या चरित्राची माहिती सांगणारे लेखक निर्माण होऊ शकतील.

६ या ग्रंथाच्या छपाईसाठी, कऱ्हाडचे सद्गृहस्थ श्रीमंत पांडुरंगपणा शिराळकर यांनी निरपेक्षबुद्धीने काही रकम वापरावयास दिली आहे याबद्दल सर्व महाराष्ट्रियांनी त्याचे आभार मानिले पाहिजेत.

न. चिं. केळकर.

द. वि. आपटे.

शिव-चरित्र-निबंधावली

प्रकरण १ लें

७०६

भोसल्यांचा उदय

१. भोसल्यांचें रजपूतत्व—शिवाजीमहाराजाचा जन्म ज्या भोसले कुळांत झाला त्या कुळाची पूर्वपीठिका सागणारे फार जुने असे पुराव्याचे कागद आज आपणास उपलब्ध नाहींत. तथापि शहाजी 'आम्ही रजपूत' असें सांगतो (ले. ७१०); भारतकार हें घराणें 'सूर्यवंशी' आहे (अ. १-४२) असें म्हणतो; जयराम व गागाभट्ट यांनी या घराण्याचा संबंध शिसोदारी असन्याचें लिहिलें आहे; आणि सभासदानें तर 'राजियाचे वंशाचा शोध करितां राजे शुद्ध क्षत्रिय, शिसोदे, उत्तरेहून दक्षिणेस एक घराणें आलें, तेंच राजियाचें घराणें असें शोधिलें' इत्यादि संशोधनात्मक माहिती आपल्या बखरींत (पृ. ८२) नमूद केली आहे. त्यावरून शिवाजी महाराजाच्या हयातींत, आणि त्यांतूनहि राज्याभिषेकाच्या सुमारास या बाबतींत चौकशी होऊन महाराष्ट्रांतलें सुसंस्कृत व चिकित्सक लेखकाना तरी हें घराणें 'रजपूत' असल्याचें पटलें होतें असें निश्चयानें म्हणण्यास हरकत नाहीं. जयसिंगानें "बादशहांनी समति दिली तर, त्याच्या कुळाशीं शरीरसंबंध जोडण्याचें म्हणजे माझ्या मुलाला त्याची मुलगी करण्याचें बोलणें लावण्यास मी तयार आहे" (ले. ११५२) असें पत्रांत लिहिलें आहे. त्यावरून वरील निधानास पर्यायानें पुष्टी मिळते. आणि खुद्द राजपुतान्यांतील दलपतरायाच्या पदवीं असलेल्या लेखकानें जी दत्तकथा नमूद केली आहे, तिच्यांत देखील हे भोसले 'उदेपूरच्या शिसोदे घराण्यांतलें भीमसिंगाचे वंशज' (स्कॉट व्रन भाषांतर पृ. ४) आहेत असें कबूल केलें आहे. त्याचप्रमाणें खाफी-गानानें 'चितोडच्या राण्याशीं' या घराण्याचें मूळ जोडलें आहे (इलि. ७-२५४). सारांश, भोसले घराणें क्षत्रिय व रजपूतनशी असल्याबद्दल महाराष्ट्रीय, रजपूत व मुसलमानी लेखकांच्या म्हणण्यांत एकनाक्यता आहे.

तथापि, एकवाक्यतेवरोवर या बाबतीत मतभेद-निदर्शक मजकूर प्रत्येक लेखकारांना जोडला आहे त्यांचाहि विचार केला पाहिजे. कारण, या प्रकारचा मतभेद निरनिराळ्या लेखांत वारंवार आलेला असून शिवाजी-चरित्राच्या जुळणीत अशा प्रसंगी ग्राह्याग्राह्यता कोणत्या तत्त्वानुसार ठरवावयाची याची कसोटी निश्चित केली पाहिजे. समकालीन पत्रव्यवहार अगर अवांतर लेख हे, विशिष्ट घडामोडींचें स्वरूप अगर त्यांचा काळ इत्यादि ठरविण्यास, पहिल्या प्रतीचा पुरावा लपून जमेल घरावे लागतात. पण त्यांत देखील लेखकाचा स्वार्थ अगर त्याच्या भोळेपणाच्या समजुती कोठे डोकावतात किंवा काय तें पाहण्याची खबरदारी घेतली पाहिजे. लेखक महाराष्ट्रांतला असला व महाराजांच्या पदरी राहिलेला असला तर तो प्रशंसापर विशेषणांचें व गौरवपर कल्पनांचें प्रमाण जास्त ठेवावें; आणि उलटपक्षां लेखक मराठ्यांच्या विरुद्ध पक्षाचा म्हणजे रजपूत अगर मुसलमान असला तर माहिती नमूद करतांना मराठ्यांना निंदाप्रचुर विशेषणें लाऊन व त्यांच्या संबंधी अनादर दर्शविणाऱ्या कल्पनांची पुस्त्या जोडून तो आपलें लिखाण करील हें उघड आहे. निर्विकार मनानें 'इति ह आस' असे सांगण्यासाठीं लेखकारांना हातांत लेखणी घरावी हें तत्त्व जाणणारा व तदनुसार आपण लिखाण करित आहों अशी निदान प्रतिज्ञा तरी करणारा एकहि शिवकालीन इतिहास-लेखक आपणापुढें नाहीं. जे आहेत ते कोणत्याना कोणत्या तरी पक्षाचें मत प्रतिपादन करणारे आहेत. निःपक्षपाती इतिहासाची सिद्धी शिवाजीचरित्रापुरती तरी अद्यापपर्यंत अस्तित्वांत आलेली नाहीं व प्रत्येक ठिकाणीं लेखकाचें व्यक्तिच्य ग्राधान्यानें डोकावत आहे. तेव्हां पक्षपाती लेखकांच्या लिहिण्यांतून

पाहिजे शिवाजीमहाराजाच्या प्रयत्नाने स्वराज्य स्थापन झाल्यामुळे स्वराज्यातील हिंदूंना त्याप्रमाणे भोसलेकुलाचा गौरव करण्याचा उमाळा वाटला असेल, त्याप्रमाणे मुसलमान व त्याचे अकित रजपूत यांना शिवाजीची निंदा जितक्या प्रकारे करिता येईल तितक्या प्रकारे करण्याचा मोह आणखी नसला तर यात आश्चर्य नाही विजयी पक्षाला शिव्याशाप देऊन आपल्या मनाचे समाधान चरून घेण्याची प्रवृत्ति पराभूत पक्षात जगभर सर्वत्र आढळते, त्यातलाच हा एक प्रकार आहे हे लक्षात ठेवले असता जयसिंग शिवाजीशी शरीरसवध जोडण्याची गोष्ट लिहिताना “ भोसल्याचे घराणे आणि जातकुळी माझ्यापेक्षा इतकी हीन आहेत की, आम्ही त्याचा स्पर्श झालेले अन्नहि खाणार नाही, मग लग्नाची गोष्ट कशाळा ?” अशी जी पुस्ती जोडतो, तिचेहि मर्म आपणास समजते त्याचप्रमाणे भीमसेन व खाफीखान ‘ या घराण्याचा शिसोबाशी सजध होता ’ हे नमूद करता करता, त्याचे मूलक्षेत्र हीनजातीचे होते अशा माहितीची भर घालून या सजघाला कमीपणा आणण्याचा प्रयत्न करतात पण इतिहासकाराला हीं द्वेषमूलक काल्पनिक विशेषणे व पुस्त्या जमेश घराण्याचे कारण नाहीं साराश, आदरोद्भूत ममत्व किंवा द्वेषमूलक शत्रुत्व या भावनांनी प्रेरित होऊन लेखकांनी जीं विशेषणे जोडली आहेत तीं सोडून दिलीं असता ‘ या भोसले घराण्याचा सजध उदेंपूरच्या शिसोबाशी पोचत होता ’ पण्डा शिवकालीन समजुतीचा निष्कर्ष समजण्यास हरकत नाही

२. मालोजीचा पूर्व्यायुःक्रम—या रजपूतपरी भोसले घराण्यापतीं मालोजी व त्रिठोजी हे त्रधू महाराष्ट्रात भीमा नदीच्या काठी वडिलार्जित वतनवाडी उपभोगून निजामशाही राज्यात रहात होते हीं वतनवाडीचीं गांवे पाडेपेटगाच्या आसपास चाभारगोंदे, त्रेजापूर, गारे होती मालोजीच्या पदरीं घोडी व शिपार्ल्यादे असत, त्यानें वेळूळ येथील धुसणेश्वराच्या देवळाचा जीर्णोद्धार करून नेथे त्रिहीर व धर्मशाळा त्राधली आणि शिखरशिगणापूरच्या डोंगरानर तलावाची भित त्राधली यावरून त्याचा सापत्ति स्थिती चागल्या प्रकारची असून त्याचा स्वभाव देववर्मनिष्ठ, श्रद्धालू व खर्चिक होता असे म्हणता येईल मालोजीनरळ्याचा हा पैसा वडिलार्जित असेउ किंवा त्याला पुरलेल्या द्रव्याचा साठा सापडला असेल पण तो त्यानें दरगडा घालून मिळविला असे समजण्याचे कारण नाही हीं दरगड्याची कल्पना मराठी, रजपूत अगर मुसलमानी लेखनाथेवीं एवढेहि लिहिली नसून ती फक्त डफनें आपल्या

प्रथमतः मांडली व तीहि केवळ तर्क लक्षण मांडली आहे त्याच्या मते मालोजीने जाधवरावाची मुलगी मिळविण्यासाठी जर शब्दच्छल करून त्या सरदारास पंचांत धरण्यास कमी केलें नाहीं किंवा मशिदींत हुक्रे टाकून निजामशहास वात्रविण्यास तो कचरला नाहीं तर तो लबाड (Crafty) व वाटेळ तो बर्याईट उपाय योजून आपला हेतू सिद्धीस नेणारा असा असला पाहिजे, आणि हें बखरींतील मजदुराचें तात्पर्य सांगून 'साक्षात्कारामुळे द्रव्यप्राप्ती झाली ' ही थाप चोऱ्या करून मिळविलेले द्रव्य पचविण्यासाठी मालोजीने उठविली असावी, असा दुसरा तर्क त्यानें दिला आहे. मात्र स्वमत-निर्देश करताना डफ्ने ' बहुधा ' (Probably) हा शब्द योजून सोडणूक करून घेतली आहे हेंहि सांगितलें पाहिजे तथापि या प्रकार-णातला बखरींतला मूळ मजकूरच जेथें कान्पनिक ठरतो तेथें त्याची सगति लागण्यासाठी डफ्ने सांगूनसरून लढविलेली कोटी विचारात घेण्याचेंच कारण रहात नाहीं पण समकालीन लेखकांनीं काय लिहिलें आहे, नंतरच्या वखरकारांनीं कोणत्या दतक्या नमूद केल्या आणि डफ्मारस्यांनीं त्यात आपल्या कोणकोणत्या तर्काची भर घातली याची चिकित्सा करण्याचें सामर्थ्य त्याच्या ठिकाणीं नसतें अशा निवार्यांमार्गेंत डफ्चा इतिहास तीन चार पिढ्या शिफ्टिला गेल्यामुळे त्यातील तर्कवितर्कांचीं मूळें देखील पार खोळार रुजली आहेत, आणि तोहि इतिहासाचाच भाग आहे असा पुष्कळांचा समज झाला अमन्यामुळे त्याचें स्वरूप उघड करून सांगणें लागलें

तिनें हिंदु राज्य बुडविलें. पण त्याबरोबर ती जी स्वतः अंतर्धान पावली, ती पुनः केव्हांहि दृष्टीस पडली नाहीं. राक्षसतागडीच्या युद्धानंतर दक्षिणेंतील शाह्या एकजुटीनें वागल्या असल्या तर सर्व इतिहासाचें स्वरूपच पाळटलें असतें. त्याऐवजीं त्यांनीं उलट एकमेकांशीं युद्धें करून आपली शक्ती आटविली; यामुळें प्रथम मोंगलांच्या आणि नंतर मराठ्यांच्या भक्ष्यस्थानीं पडण्याचा प्रसंग सा शाह्यांच्या अधिपतींवर आला.

या शाह्यांच्या अधःपाताचें मुख्य कारण म्हटलें म्हणजे, राजकारण व धर्म यांची गुंतागुंत होऊं देऊं नये, हें तत्त्व त्या वेळच्या मुत्सद्यांना समजलें नव्हतें हें होय. शिया व सुनी हे पंथ आणि परदेशी व दक्षिणी हे भेद, धर्माच्या व सोइरिकीच्या विचारांच्या वेळीं लक्षांत घ्यावयाचे असतात व राज्यकारभार चालवितांना हे भेद जमेस धरल्यास राज्यशकट सुरळीतपणें चालू शकणार नाहीं, ही गोष्ट त्यांच्या लक्षांत आली नव्हती. राज्यसूत्रें हातीं आली म्हणजे त्यांचा उपयोग आपल्या धार्मिक व वांशिक कल्पनांना व्यावहारिक स्वरूप देण्यासाठीं केला पाहिजे अशी चुकीची कल्पना त्यांच्या डोक्यांत भिनल्यामुळें कोणताहि पक्ष अधिकारारूढ झाला तरी प्रकरण हातघाईवर आल्याचाचून रहात नसे. केवळ राजकीय विचारानें देखील मुत्सद्यात अनेक पक्ष पडूं शकतात. त्यांतच आणखी धार्मिक व सामाजिक विचारांचीहि गुंतागुंत करून ठेवली म्हणजे पक्षभेदाच्या अनर्याला कांहीं सीमाच रहात नाहीं. त्याचें पर्यवसान त्रेबंदशाहींत होतें व त्यांतून समाजाची व राज्ययंत्राची सुटका होणें कठीण पडतें.

त्रिजयनगरचें जबरदस्त असें हिंदु राज्य अस्तित्वात होतें तोंपर्यंत दक्षिणेंतील मुसलमानी शाह्यांचीं परस्पराशीं होणारीं युद्धें व पंथभेदानें माजणारे तट यांना मर्यादा पडली होती. पण तो मनु संपल्यावर मालोजी निजामशाही नोकरींत शिरला. त्यावेळीं विजापुरात आदिलशाही गादीवर ' इमराइमाचा लेक ' अल्लीशाह हा होता असें शिलालेखांत म्हटलें आहे (पृ. ५). या अल्लीची कारकीर्द श. १४८०-१५०२ (इ. १५५८-८०) पर्यंत चालू होती व त्या २२ वर्षांत निजामशाही व अदिलशाही याच्यात अनेक संग्राम झाले; त्यांपैकीं कोणत्या तरी एका संग्रामांत मालोजीनें पराक्रम दाखविल्यामुळें त्याला मनसब मिळाली. तिचा श. १४९९ असा चिटणीसांनीं (पृ. १५) दिला आहे

त्यावरून पहिल्या मूर्तिजा निजामशाहाच्या कारकीर्दीत मालोजी निजामशाही नांकर बनला असे म्हणता येईल. त्यानंतर मूर्तिजा ६ वर्षे जिवंत होता. तोंवर निजामशाही राज्यात एका अर्थाने काहीं धरवद होता. कारण त्यावेळीं त्या राज्यात यादवी युद्ध सुरू झाले नव्हते पण मूर्तिजा मरण पावल्यानंतर मोंगलांनीं अहमदनगरला वेढा देईपर्यंतच्या १०।१२ वर्षांत बाह्य दडपण नसल्यामुळे निजामशाही व आदिलशाही राज्यातील तट्याना फारच ऊत आला, व मारामान्याचाचून दुसरा विचारच सुचू नये अशी परिस्थिति निर्माण झाली. निरनिराळ्या पक्षांनीं एकमेकाशीं लढावे, एकमेकांच्या कत्तली कराव्या किंवा प्रमुख सरदारांनीं एका बादशहाकडून निरून दुसऱ्याच्या आश्रयास जावे आणि तेथून अनेक भानगडीचे प्रश्न निर्माण करावे असे प्रत्येकीं घडू लागल्यामुळे सर्वत्र धामधूम माजली. या धामधुमीच्या काळात विजापुरच्या गादीवर इब्राहिम आदिलशाहा हा १५०२ (इ. १५८०) पासून ४७ वर्षे कायम असल्यामुळे तितका गोंधळ माजला नाही. पण निजामशाही गादीवर या १० वर्षांच्या अर्धांत पाच बादशहा एका मागून एक वसण्याचे प्रसंग आल्यामुळे त्या राज्यात धरवद असा काहींच राहिला नाही. प्रत्येक राज्याभिषेकाच्या वेळीं घराघर, धारपळ व कत्तली यासारखे प्रकार हटकून घडत. यामुळे लोकाना त्याचे भय वाटू लागले.

४. निजामशाहीतली धामधूम—निजामशाही राज्याची मालकी एका विशिष्ट घराण्याकडे असारी व ती वंशपरंपरागत पद्धतीने चालारी येथवर सर्वांची एकाक्यता असे पण त्या घराण्यातल्या कोणत्या पुरुषाने बादशहा व्हावे हा प्रश्न अनिश्चित होता, यामुळे त्याचा निर्णय करण्याच्या वेळीं दरबारातील प्रत्येक राजकीय व धार्मिक पक्ष, राजघराण्यातला जो इसम आपल्या मतास अनुकूल असेल त्यास तत्कार वसविण्यासाठीं इतर पक्षाशीं लढण्यास व त्याची कत्तल करण्यास तयार असे यामुळे राजघराण्यातल्या लोकांचा परस्परांशीं असलेला नात्यागोत्याचा सन्ध पार लयाम जाऊन भाऊवदकीपेशाहि आसुरी स्वरूपाचे असे—वापाने मुलास अगर मुलांने वापास ठार मारल्याचे—प्रकार घडत असत हे सामान्य सूत्र लक्षात ठेवले असता पुढे दिलेला या वेळचा १०।१२ वर्षांचा दक्षिणेतील राज्याचा नोटक इतिहास समजण्यास अडचण पडणार नाही.

आदिलशाहींत दिलावरखान नावाचा एक मुत्सदी इब्राहिमाच्या कारकीर्दीत त्रिजिरीपदावर आठ वर्षे कायम होता. त्याने त्रिजापूरच्या बादशहाच्या बहिणीचे लग्न नगरच्या मूर्तिजा निजामशाहाचा मुलगा हुसेन याच्याशी करण्याचे ठरविले. हेतु हा की, या सोयरीकीने दोनही राज्यातील शत्रुत्व कमी व्हावे. पण मूर्तिजाने प्रथम लग्नाची गोष्ट मान्य करून नंतर टाळाटाळ सुरू केली. अर्थात् विजापूरचे सैन्य चाळन आले व प्रत्यक्ष युद्ध सुरू झाले, तेव्हा कोठे मूर्तिजाने आपल्या मुलाचा लग्न समारंभ केला. पण त्याच्या मनात यात्रिपर्यां फारच दश राहिला. व त्याने, या लग्नास मान्य होणाऱ्या आपल्या पोटच्या पोराचा सूड घेण्यासाठी, एक आसुरी उपाय योजला, तो असा की, मुलगा निजला असता त्याचे आधरूण पेटवून देऊन, त्याला आधरूणावर जाळून टाकण्याची खटपट त्याने केली. पण मुलगा वेळीच जागा झाला व बचावला. तेव्हा मुलानेहि बापावर ताण करण्याचे ठरवून बापाला आधणाच्या हाड्यात बुडवून ठार केले आणि आपण बादशाहीपद धारण केले. तथापि प्रत्यक्ष बापाला अशा क्रूरपणे ठार मारणाऱ्या हुसेनाची कारकीर्द कोणालाच मानवण्याजोगी नव्हती. यामुळे अनेक सरदारांनी एकवटून त्याला केंद्र केले व लौकारच ठारहि मारले. हा प्रकार श १५११ (इ. १५८९) मध्ये झाला. त्यानंतर दरबारातील अनेक पक्षाच्या परस्परांशी हाणामान्या होऊन नुकल्याच ठार झालेल्या हुसेनाचा पुतण्या, इस्माईल, यास जमालखान नावाच्या जबरदस्त सरदाराने बादशाही पद दिले. या इस्माईलाचा बाप बुद्दाण हा, निजामशाहींत राहणे धोक्याचे वाटल्यामुळे, काही वर्षांपूर्वी अकबराच्या नोकरित जाऊन राहिला होता.

जमालखानाच्या हाती निजामशाहीची सूत्रे आली खरी, पण त्याने राज्यात अधिकच बखेडा माजला. कारण तो महदवीपयाचा असून शिया व सुनी या दोन्ही पक्षाशी एकसारख्या शत्रुत्वाने वागत असे. यामुळे निजामशाहींतल्या सरदारांनी तर त्याच्या पिरुद्ध उठाव केलाच. पण त्रिजापूरच्या बादशहाने याच वेळी आपल्या बहिणीची सुटका करण्यासाठी निजामशाही राज्यावर चाल केली, पण यापेक्षा जमालखानाशी निकराने शत्रुत्व करणारा इसम म्हटला म्हणजे निजामशाही गादीवर असलेल्या इस्माईलाचा बाप बुद्दाण हा होता. ' मुलाने बादशहा वनावे आणि आपण मोंगलाच्या नोकरित असावे ' ही गोष्ट त्याच्या मनाला असह्य झाली आणि त्याने खान-

देशाचा राजा अलीखान व विजापूरचा बादशहा यांच्याशी संगनमत करून एकाच वेळी जमालखानाने हज्जा चढविली. जमालखानाने विजापूरच्या सैन्याचा पराभव केला; पण त्यानंतर लगेच उत्तरेकडे जमलेल्या शत्रूंची लढावे लागल्यामुळे त्याच्या सैन्याचा टिकाव लागला नाही व रोहणखेड येथील युद्धांत श. १५१३ (इ. १५९१) मध्ये जमालखान ठार झाला. यानंतर जेता या नात्याने बुन्हाण हा निजामशाहीचा मालक झाला व त्याने आपल्या मुलास (इस्माईलास) पदच्युत करून कैद केले; आणि त्याच्या डोक्यांतली महदवीपंथाची भक्ती कमी होत नाही असे लक्षांत आल्यावर त्याला, आपल्या मागून देखील गादीचा वारसा सांगता येऊ नये म्हणून, आपल्या हाताने ठार मारून टाकले ! तेव्हा दरवारांतल्या दक्षिणीपक्षास अशी शंका आली की, परदेशीपक्षाच्या चिथावणीवरून बादशहाने ह्या मुलाचा खून केला असला पाहिजे. यामुळे परदेशीपक्षाची कत्तल करण्याचा कट दक्षिणी सरदारांनी केला होता; तथापि तो यशस्वी झाला नाही. पण बादशहाचा ओटा अल्पसंख्य परदेशीपक्षाकडे असल्यामुळे त्याला बंडखोर सरदारांशी झगडण्याची फार यातायात करावी लागली व त्या दगदगीने तो मरण पावला. यामुळे राज्याची सूत्रे पुनः दक्षिणीपक्षाच्या हाती यावयाची ती आली. पण दक्षिणीपक्षांत देखील नेमस्त, जहाल व हवशी असे पोटभेद असल्यामुळे अनेक भानगडी निर्माण होऊन विजापुरकरांशी चाललेल्या युद्धांत नवा निजामशाही ठार झाला. त्यानंतर निजामशाही घराण्यांतला कोठला

१ या जमालखानाने केशव चैतन्याच्या विद्यार्थ्यांना दिलेले ओट्टे येथील एक चावर इनाम जमिनचे खुर्दखत उपलब्ध आहे (ले. ५). तथापि त्याचा परदेशी शियापंथी मुसलमानांवर फार कट्टा असल्यामुळे त्याची उत्पत्ती त्याने जप्त केले व त्यामुळे निजामशाहीतले बरेच परदेशीपक्षाचे व शियापंथी लोक जीव वाचविण्यासाठी निजामशाहीतून आदिमशाहीत जाऊन राहिले त्यातच सुप्रसिद्ध इतिहासलेखक फेरिस्ती हा होता. अशा रीतीने शियापंथी म्हणजे कडव्या मुसलमानी पक्षाचा भरणे या वेळी विजापुरात झाले व निजामशाहीत मुनीपथाचा दक्षिणीपक्ष राज्यसूत्रे चालवू लागला. फेरिस्ती हा शियापंथी असल्यामुळे त्याच्या इतिहासांत ठिकठिकाणी या पथाच्या व परदेशीपक्षाच्या पराक्रमाची माहिती अशी सुलासेवार आली आहे, तशी दक्षिणीपक्षाची नाही. हिंदूला

तरी एक मुलगा हाताशी घेऊन ' हा निजामशाही गादीचा खरा मालक व मी-
त्याचा वजीर ' असा आप्रह धरणारे चार निरनिराळे पक्ष निघाले व त्यां-
पैकीं एकांने मोंगल बादशहा अकबर याजकडे सैन्याची मदत मागितली.
आणि त्या मागणीचें निमित्त पुढें करून मोंगलांचें सैन्य या दक्षिणी राज्यांत
शिरलें. तेव्हां कोठें या भांडखोर पुढाऱ्यांना 'हीं दक्षिणेंतील राज्ये नष्ट
होऊन त्यावर मोंगली बादशहांचा नांगर फिरणार,' या गोष्टीची अंधुक
कल्पना आली. या आणीबाणीच्या प्रसंगी चांदबिबीने पुढाकार घेऊन कांहीं
वर्षे मोंगलांशीं दक्षिणी सैन्यांकडून टक्कर देवविली व तात्पुरतें यश मिळविलें.
पण अंतस्थ यादवीने परस्परांविषयीं फार गैरसमज वाढलेला असल्यामुल्लें
थोड्याच दिवसांनीं चांदबिबी एका सरदाराच्या हातून मारली गेली व
निजामशाहीचा मालक वहादुरशहा यास कैद करून त्याच्या राजधानीवर
मोंगलांचें निशाण फडकवण्याच्या कामीं अखेर अकबराच्या सैन्याला
यश मिळालें.

५. मराठ्यांच्या उदयास अनुकूल काल—अशा धामधुमीच्या काळांत
मालोजीने निजामशाही लष्करांत नोकरी बजाऊन आपला भाग्योदय करून
घेतला. या धामधुमीत दाक्षिणात्य मुसलमानांच्या अधःपाताची स्पष्ट चिन्हें
दिसत होती हें खरें. पण हिंदूंच्या दृष्टीने त्यांत एक गोष्ट लक्षांत घेण्याजोगी
होती ती अशी कीं, या तंत्र्यांत हिंदु-विरुद्ध-मुसलमान अशा विचाराचा
विलकुल भाग नव्हता. सर्व पक्षांचे पुढारी मुसलमान होते; पण त्यांना
वाहेरच्या शत्रूंशीं झगडावयाचें नसून एकमेकांशीं झगडावयाचें होतें व हा
झगडा चालू ठेवण्यासाठीं हस्तक या नात्याने मराठे सरदारांना जवळ करणें
त्यांना इष्ट दिसलें. मराठे सरदारहि विशेष चिकित्सा न करितां त्यांचे हस्तक
बनून 'पराक्रम गाजवावा आणि दिवसेंदिवस प्रचळ वनावें' या धैर्यतिक्रम व
मर्यादित स्वरूपाची महत्वाकांक्षा दृष्टीपुढें ठेऊन वागण्यास तयार असत. यामुल्लें
मराठे सरदार व निजामशाही राज्यांतले पुढारी यांचें मेतकूट जमण्यास अडचण
पडली नाहीं. त्यांतून निजामशाहींत पहिल्यापासूनच कडव्या उर्फ परदेशी
शिष्या पंथाचें महत्त्व फार मर्यादित असल्यामुल्लें हिंदूंना धार्मिक दृष्टीनें हि
संकोच बाटण्याचें कारण नव्हतें; आणि मोंगलांची स्वारी निजामशाहीवर
आल्यापासून तर ' हिंदु व मुसलमान हा भेद अजिबात विसरून सर्व परा-
क्रमी लोकांनीं जुटीनें शत्रूंशीं तोंड न दिल्यास निजामशाही मोंगलांच्या

भक्ष्यस्थानीं पडल्यावांचून रहात नाही ' ही जाणीव स्पष्टपणे सर्वांच्या मनांत उत्पन्न झाली होती. अशा प्रकारे हिंदु-मुसलमानांतील भेदभाव मागे पडला व दोघांनी खांद्यास खांदा लाऊन एका राजकीय हेतूने लढण्याची आवश्यकता पुढाऱ्यांना पटत चालली होती त्या वेळीं मोसले घराण्यांतील मालोजी निजामशाही लष्करांत दिवसेंदिवस महत्त्व पावू लागला. मालोजीचा निजामशाही नोकरांत प्रवेश शके १५०२ च्या पूर्वी झाला हें मागे सांगितलेंच आहे. मालोजीच्या नावे सुटलेलें श. १५१८ मधले पत्र उपलब्ध आहे (ले. १०). व त्यांत वणगोजीच्या पुंडाऱ्याचा उल्लेख आहे. वणगोजी निवाळकराचा हा पुंडावा श. १५१७ ते १५३२ पर्यंत चालू होता. पण त्या पुंडाऱ्याचा व मालोजीचा संबंध होता किंवा नाही हें सांगतां येण्याजोगें विधिसनीय साधन आपणांपुढें नाही.

६. मालोजीचा निजामशाहींतला आयुष्यक्रम—श्रद्धाळू व पराक्रमी अशा मालोजीला निजामशाहींत शिरून योग्य संधी मिळाल्यामुळे त्याला आपल्या आंगचे पाणी लोकांच्या निदर्शनास आणतां आले व त्याला दिवसेंदिवस महत्त्व प्राप्त झाले. तेव्हां त्यानें आपला धाकटा भाऊ विठोजी यालाहि निजामशाही लष्करांत जागा मिळवून दिली. पुढे परंपरागत वतनवाडीची व्यवस्था पाहण्याचें काम दुसऱ्याकडे सोपवून हे भाऊ निजामशाहीं दरबाराकडून मिळालेल्या नवीन जहागिरीचा उपभोग घेऊं लागले.

मालोजीसंबंधी कौटुंबिक माहिती थोडीवहुत उपलब्ध आहे ती अशी. त्याच्या बायकोचें नांव दीपाबाई असें वऱ्याच वखरीतून दिलें आहे; पण तिचें नांव उमाबाई होतें असें शिवभारतांत (अ. २-४९) व राधा-माधव चरित (पृ. २६७) दिलें आहे. पेशवाईच्या प्रारंभी केलेल्या एका यार्दांत देग्वील मालोजीच्या खीचें नांव ' उमाबाया ' असेंच दिलें आहे ('गं. ८ ले. ७१). पण यापेक्षां निर्णायक असा पुरावाहि उपलब्ध आहे; कारण स्वतः शहाजीच आपल्या मातुश्रीचें नांव ' उमाई आवा ' असें ज्या पत्रांत सांगतो तें पत्र आपणांपुढें आहे (ले. ४९८) व ती श. १५५१ च्या

झाला त्याचें नांव शरीफजी असें ठेवण्यांत आलें. शहाजी व शरीफजी हीं नांवां मुसलमान फकिरांच्या नांवावरून ठेवण्यांत आलीं (भा. अ. १-९०) त्या अर्थी निजामशाही वातावरण हिंदु विरुद्ध मुसलमान या भावनेनें खळबळलेलें नव्हतें असें ह्मणण्यास हरकत नाहीं. अनेक हिंदु देवालयांच्या देणग्या या वेळीं निजामशाहींत चालू असल्याचें अस्सल पत्रांवरून दिसत आहे; त्यावरून देखील बरीच अनुमानासच पुष्टी मिळते.

श. १५२५ (इ. १६०३) मध्ये चांदबिबीचा खून झाला; त्यानंतर मोंगलांनीं अहमदनगर काबीज करून बहादुर निजामशहास कैद करून नेलें. परंतु निजामशाहीचें सामर्थ्य तत्तावरल्या नामधारी व्यक्तीपेक्षां त्याच्या नांवानें राज्यकारभार करूं पाहणाऱ्या महत्त्वाकांक्षी सरदारांच्या कर्तव्यगारीवर अवलंबून असल्यामुळें त्यांनीं लगेच दुसरा निजामशहा उभा केला. त्याचें नांव मूर्तिजा किंवा बुन्हाण. या कार्मी मलिकंबर व मियानराजू या दोन सरदारांनीं पुढाकार घेऊन मूर्तिजाची स्थापना केली; आणि मोंगली बादशहाशीं लढून या नव्या बादशहाचें संरक्षण करण्याची हिंमत बांधली. त्यांच्या नशीबानें या सुमारास अकबराचा मुलगा सेलीम यानें बंड केल्यामुळें व पुढें अकबर मरण पावल्यामुळें मोंगलांच्या सैन्याशीं तोंड देण्याचें काम पुष्कळ सोपें झालें. अशा संधिकालांतले, मालोजी व विठोजी यांच्या नांवां ' सर-गुन्हो ' हा लष्करी हुद्दा चालविण्यासाठी जाफराबाद, दौलताबाद व कनरड परगणा यांतील कांहीं गांवांचा मोकासा मिळाल्याबद्दलचे श. १५२८ मधले कागद उपलब्ध आहेत (ले. २६-२९). त्यानंतर श. १५२९ च्या कागदांत मालोजीच्या मागे मारहम शब्द योजला आहे. त्यावरून मालोजी श. १५२८ अखेरीस वारला असावा असा तर्क करतां येईल. शिवभारतावरून असें दिसतें कीं, मालोजी इंदापूरच्या बाजूस बंडखोर शत्रूशी लढत असतां मरण पावला. बुन्हाण निजामशहाच्या आज्ञेवरून मालोजी या कामगिरीवर गेला होता (भा. २-२) त्याअर्थी मालोजीच्या मृत्युसमयी मलिकंबर निजामशाही मुलुखांत वस्तान वसवीत चालला होता; पण तो अद्याप सर्वसत्ताधारी वनून त्यानें निजामशहास बाहुलें वनविलें नव्हतें असें दिसतें.

६. राजे या उपपदाची मीमांसा—भोसले घराण्यांतील पुरुषांच्या नांवापुढें ' राजे ' हें उपपद जोडलेलें आढळतें त्याचा विचार या ठिकाणीं:

केला पाहिले. अस्सल पत्रे तपासून पाहता असें दिसतें कीं, भोसले घराण्यातील इसमाच्या वतीनें पाठविण्यात आलेल्या पत्रातून व्यक्तिनामापुढें राजे हें उपपद जोडलेलें आहे आणि सरकारी अधिकाऱ्यांनीं अथवा दरबारांनें पाठविलेल्या पत्रात भोसले घराण्यातील व्यक्तीचा उल्लेख करताना त्याच्या नांवापुढें 'राजे' शब्द लावलेला नाहीं. राजे हा शब्द बहुमानार्थी असून तो व्यक्तीच्या नांवापुढें लिहिण्याची परंपरा काहीं विशिष्ट घराण्यातच चालू असावी एवढें ह्मणता येईल व इतर लोक या घराण्यातील लोकाना हा शब्द आदर दाखविण्यासाठींच योजित असात्रे. पण तो सरकारी मान्यतेचा निदर्शक नव्हे. कारण सरकारीपत्रातून तो लावलेला नाहीं. 'अज रस्तखाने' या मायन्यानें ज्या पत्राचा प्रारंभ होतो व ज्यात पुढें भोसले घराण्यातील व्यक्तीचें नांव असतें तीं पत्रे भोसल्याच्या कचेरीतील कारकुनांनीं लिहिलेलीं असल्यामुळें त्यात 'राजे' हा शब्द लिहिण्याची खबरदारी ते घेत असत त्याचप्रमाणें यांनीं दिलेल्या खुर्दखताच्या आधारावर पुढें इनाम चालू ठेवण्याविषयीं इनामदारांनीं केलेल्या अर्जांतहि अशा खुर्दखतातील मजकूर उद्धृत करताना भोसल्याच्या नांवापुढें राजे हें उपपद लाविलेले आढळतें. पण ते सरकारी अधिकाऱ्यांनीं भोसल्याना उद्देशून लिहिलेल्या पत्रात नसतें; त्याअर्थी त्यास सरकारी मान्यता नव्हती असें गृहीत घरणें योग्य दिसतें.

प्रकरण २ रें.

१०६

शहाजी व निजामशाही

१. बखरी व संशोधन—अलीकडे झालेल्या संशोधनाने शहाजीचरित्रा-सर्वांच्या रूढ कल्पनेत, तपशिलाच्या व तात्पर्याच्या अशा दोनही दृष्टींनी, पुष्कळ बदल करणे आवश्यक झाले आहे. रूढ किंवा बखरीत दिलेल्या हकीकतीप्रमाणे शहाजीचे नाव उच्चारताच रणचर्माचा खेळ, जाधव व भोसले यांचे वितुष्ट, शिवाजीजन्माच्या सुमारास जाधवरावाने शहाजीचा पाठलाग करणे, बालशिवाजीच्या भानगडीमुळे शहाजीवर कैदेचा प्रसंग येणे आणि शेवटी तो शिकारीस गेला असता मरण पावणे इत्यादि प्रसंग आठ-पतात आणि शिवाजी व शहाजी यांचा जन्मभर बारावा बृहस्पती होता असे तात्पर्य मनापुढे उभे राहते, किंवा काही बखरींनी शेवटला गोड घास म्हणून शहाजीला पालखीत बसवून शिवाजीमहाराज पायी चालले इत्यादि वर्णन दिले आहे त्याच्या आठवणीने वरील तात्पर्यांत किंचित् बदल करण्याचीहि बुद्धि होते पण समजालीन, माहितगार व विश्वसनीय लेखकांनी दिलेली माहिती व अस्सल पत्रे बारकाईने पाहिली म्हणजे शहाजीचरित्रा-सर्वांच्या रूढ कल्पना फारच चुकल्या आहेत असे आपल्या लक्षात येईल. याने 'तपशील चुकला म्हणून शहाजीचरित्राचे बखरकारांनी दिलेले रहस्य चुकीचे असलेच पाहिजे असे ठरत नाही कारण, अगदी काल्पनिक सभापणाच्या व कानड्याचिमणीच्या गोष्टींमधून इसापाला जर व्या-हारिक नीतांचे रहस्य उत्तम प्रकारे सांगता आले तर बखरकारांचे या सर्वांचे तात्पर्य चुकलेच असेल असे कसे म्हणावे ?' अशी शक्ता उपस्थित होण्याजोगी आहे आणि निच्यात सत्याशहि आहे. बखरकार सद्देतूनच प्रेरित झालेले होते शिवाजीचरित्र समजून घेण्यासाठी व त्याच्या थोररीचे शब्दचित्र रेखाटण्यासाठी आपल्या परीने बखरकारांनी गटगट केले व पुराव्याने ग्राह्य ठरणारा भाग प्रत्येक बखरीत थोड्याबहुत प्रमाणाने सापडतो शिवाय शिवाजी महाराजांचे चरित्र अत्यंत अद्भुत व आदरणीय आहे ही भावना गेल्या दोन शतकात महाराष्ट्रात कायम

ठेवण्याचें श्रेय सर्वस्वीं वखरकारांना देणें न्यायाचें होणार आहे. किंबहुना शिवचरित्राविषयी आदर उत्पन्न करणें हें त्यांचें ध्येय होतें व तें त्यांनीं आपल्या काळापुरतें उत्तम रीतीनें साध्यहि केले असें आपण हणूं शकतो. पण सध्यांच्या चिकित्सेच्या काळांत ही भावना किंवा हें ध्येय यांचें स्वरूप पुष्कळच पालटलें आहे. राजारामानें आज्ञा केल्यावरून सभासद व प्रतापसिंहाच्या सांगण्यावरून चिटणीस हे जसे, मिळाली तेवढीच माहिती जमेल धरून महाराजांचें संपूर्ण चरित्र लिहिण्यास बांधले गेले होते व हरएक ठिकाणीं अद्भुतपणाची भावना प्रतिबिंबित करण्याचें ध्येय त्यांना दृष्टीपुढें सदैव कायम ठेवायें लागलें होतें, तसा प्रकार आजच्या लेखकाचा नाही. आधुनिक इतिहासकाराला सत्यसंशोधनाच्या वाटेनें आपलें ध्येय गांठावयाचें असतें; आणि त्या शोधनाचा पाया—ऐतिहासिक घडामोडी, व प्रसंग किंवा तपशील यांचें स्वरूप, उपलब्ध पुराव्यावरून, निश्चित करण्याच्या रूपानें—घालावा लागतो. यामुळे पुरेसा पुरावा नसेल तेथे निर्णय करतां येत नाही, असें सांगण्यास आजच्या लेखकास पूर्ण स्वातंत्र्य असतें. उदाहरणार्थ, राहाजीशिवाजीची भेट जेजुरीस घाटानें झाली असें हणण्यानें शिवाजीची पितृभक्ति अगर इतर गुण कितीहि उत्तम रीतीनें वर्णन करतां येत असले तरी विश्वसनीय पुराव्यानें जर ती भेट सिद्ध होत नाही तर त्या विषयीं आजच्या लेखकानें साशंकवृत्ती धारण केल्यास तो मुळींच दोषी ठरत नाही. वखरकाराप्रमाणें आधुनिक लेखकाला देखील कांहीं ठिकाणीं कल्पना चालविणें भाग पडतें हें खरें आहे. कारण, विश्वसनीय कागदांतून कितीहि माहिती मिळाली तरी निळा मर्यादा असतेच असते; यामुळे मागल्या तपशिलावरून पुढच्या वृत्तांतार पोंचण्यासाठीं कल्पनेचा पूल कांहीं ठिकाणीं तयार करारा लागतो. पण ही कल्पना केवळ सत्यशोधनाच्या खटपटींत सुचलेली आहे, आदर किंवा द्वेष इत्यादि पूर्वग्रहानें दूषित अशा मनांत उद्भवलेली नव्हे, हें पटवून देण्याची जबाबदारी आजच्या चरित्रलेखकाला पत्करावी लागते. आजच्या इतिहासलेखनातहि जो रम्य व चित्ताकर्षक भाग असतो तो भाषेन, रमभरित वर्णनात अगर नातिशोधान नमून विश्वसनीय पुराव्याच्या आधारावर उभे राहून गेरे चरित्ररहस्य आकलन करण्याच्या हेतूनें केलेल्या खटपटींत असतो. या शुद्ध हेतुविषयीं यत्किंचित् सशयास लागणें राहिली नर या खटपटींतल मरं रमणीयता पण्डित नाहींशी होते.

सारांश, सत्यशोधन हा इतिहासाचा आत्मा आहे, हे आज लक्षांत आल्यामुळे, बखरकारांच्या हेतुविपर्यां आदर वाटत असून देखील त्यांनी लिहिलेल्या शहाजीचरित्राची माहिती कांहीं ठिकाणी अप्राह्य कां वाटते याचें दिग्दर्शन करित, त्या ऐवजीं दुसरी माहिती कितपत उपलब्ध आहे हें सांगण्याचें काम सच्यां करावयाचें आहे. यामुळे जुनी परिचित व सुंदर इमारत कोसळावी आणि त्या जागीं नवी इमारत उभी करण्याचें अपुरें कामचालू असल्याचा देखावा दिसावा अशांतला प्रकार शहाजीचरित्रासंबंधानें आज दिसणार आहे. पण त्यास उपाय नाही; वस्तुस्थिती तशी आहे खरी.

२. शहाजीचें बालपण—शहाजी व जिजाबाई यांचा जन्मशक निश्चित करतां येत नाही. स्थूल मानानें अंदाज मात्र करतां येण्याजोगा आहे. शहाजीच्या पाचव्या वर्षी मालोजी मरण पावला व श. १५२९ (इ. १६०७) मधल्या (खं. १५ ले. ३७२) पत्रांत मालोजीच्या मार्गे मारहम म्हणजे कैलासवासी असें विशेषण आहे. त्यावरून श. १५२४* (इ. १६०२) मध्ये शहाजीचा जन्म झाला असावा असें म्हणतां येईल. विठोजीच्या आठ मुलांपैकीं एकाचें नांव मालोजी आहे; तें घोरला मालोजी मरण पावल्या-

* वरील अंदाज करण्यास स. १५ ले. ३७२ या श. १५२९ मधल्या पत्रातले “ देगे मारहम मालोजी व विठोजी भोसले चाा हुजती ” हे शब्द आधारभूत घरले आहेत; आणि त्यांचा अर्थ ‘ कैलासवासी मालोजी यांनीं मूळ दिलेले व विठोजी भोसले यांनीं दिलेल्या पत्रावरहुकूम चालू असलेले ’ असा कैला असून या ठिकाणीं कैलासवासी (मारहम=परमेश्वरी कृपा पावलेला) या शब्दाचा अन्वय मालोजी या शब्दाशीं घेतला आहे; विठोजी या शब्दाशीं घेतला नाही. याचें कारण श. १५३३ (इ. १६११) मध्ये विठोजी भोसले ह्यात असून त्यास दिखर-डिंगणापूरची मोकदमी मिळाल्याबद्दलचें पत्र (खं. १५ ले. ३७७) आगगापुढें आहे. त्याच न्यायानें स. १५ ले. ४०० मधल्या पत्रातील “ ना हुजती मालोजी व विठोजी भोसले असर अलफ ” या वाक्याशांत देखील ‘ असर अलफ ’ हे शब्द विठोजी भोसल्याच्या पत्राचा फालनिर्देश करतात, मालोजीच्या पत्राचा करित नाहीत असें गृहीत घरलें आहे. याचा निश्चित निर्णय करतां येण्यास सातारा येथील राजोपाच्यांच्या सप्रदातील कागद पाहण्यास मिळाले पाहिजेत. तथापि अनिश्चितपणाची मर्यादा दोन वर्षांपेक्षा अधिक नाही. श. १५३१ (इ. १६०९) नंतरचे उद्देख एकट्या विठोजीच्या नांवचे आहेत; त्यांत घोरल्या मालोजीचें नांव आटळत नसून घाकट्याचें आटळतें. त्याअर्थी वरील कालनिर्णयात पारशी चूक असण्याचा समभव दिसत नाही.

नंतर थोड्याच दिवसांनी जन्मलेल्या मुलाला विठोजीने ठेवले पुष्कळसा संभव आहे. हा धाकटा मालोजी मोगलांकडे नोकरांत असे समकालीन बादशहानाम्यांत असून, श. १५४४ (इ. १६२३) मध्ये तो इतर भावांपासून स्वतंत्र वांटणी घेऊन निराळा राहिला याविषयीचें वांटपत्र (खं. १५ ले. ३९५) आपणापुढें आहे. त्यावेळीं तो पंधरा वर्षांचा होता असें समजल्यास त्याचा जन्म श. १५२९ च्या सुमारास येतो व वर सांगितलेल्या शहाजीच्या जन्मशकाशीं त्याचा मेळ वसतो. बाप लहानपणीं वारल्यामुळे शहाजी व शरीफजी यांचें संगोपन करण्याचें काम त्यांची आई उमाबाई इलाच करावें लागलें. विठोजीनें देखील आपल्या परीनें थोडेबहुत त्यांच्या व्यवस्थेकडे लक्ष दिलें असेल. पण विठोजीचा प्रपंच मोठा व तो भावांपासून विभक्त असल्यामुळे त्याची साक्षात् मदत काय झाली असेल याविषयी शंका वाटते. तथापि निजामशहानें मालोजीची जहागीर शहाजीच्या नांवानें चालविण्याचें ठरविलें व त्या कामासाठीं या दोघां भावांवरुंवर विठोजीला बोलाऊन त्यांचा दरवारांत सन्मान केल्या व त्यांच्या संगोपनाचें काम विठोजीकडे सोंपविण्यांत आलें (भा. अ. २-३५); यानंतर शहाजीचें लग्न प्रथम मोहित्यांच्या मुलीशीं म्हणजे तुकाबाईशीं झालें (तं. शि. पृ. ६). व पुढें श. १५४२ मध्ये त्याला निजामशहानें मालोजीच्या वेळची जहागीर दिली. आणि 'सर्वेच' शहाजीचें बालपण संपून 'नवयौवन' लागण्याच्या सुमारास म्हणजे १८ व्या वर्षांच्या सुमारास जाधवरात्रानें आपली मुलगी 'जिजा' हुंड्यासह शहाजीला अर्पण केली. त्याच वेळीं विन्हासरावाची मुलगी दर्गा इचा शरीफजीशीं

बादशिणारा एक अकल्पित प्रसंग घडला तो असा. एकदां निजामशाही दरबारांत जाधवराव वंगरे सरदार यथानुक्रम बादशहास मुजरे करून आपापल्या घराकडे जलदीनें जाऊं लागले असतां सभागृहाच्या दारासमोर घोडघावरून, हत्तीवरून, पालखीतून व पायीं जाणाऱ्या लोकांची एकच गर्दी झाली; त्या गडवडीत खंडागळे नांवाच्या सरदाराचा हत्ती बेफाम होऊन पुष्कळ लोकांना तुडवीत चालला. तेव्हां जाधवरावाचा मुलगा दत्ताजी यानें त्या हत्तीवर चाल करून शखांच्या योगानें त्याला जर्जर केलें. या वेळीं विठोजीचे मुलगे संभाजी व खेळोजी हे खंडागळ्याच्या मदतीस धावून आले व हत्तीचा तंटा बाजूस राहून दत्ताजी जाधव व संभाजी भोंसले यांच्यांत युद्ध सुरू झालें. अर्थात् इतर लोकहि सुचेल त्याप्रमाणें या किंवा त्या पक्षांत सामील झाले व कित्येक लोक जखमी होण्यापर्यंत मजल गेली. या मारामारींत शहाजीला दोहीकडून संकट पडण्याजोगें होतें. कारण दत्ताजी हा मेहुणा व संभाजी हा चुलतभाऊ असा संबंध असल्यामुळें कोणाचीहि बाजू पत्करली तरी दुसऱ्याशीं मारामारी करण्याचा प्रसंग होता; तेव्हां 'यादवांच्या संबंधाकडे डोळेझांक करून शहाजीनें भोसल्यांची बाजू धरली' असें भारतकार म्हणतो (अ. ३-२९) तें लक्षांत ठेवण्याजोगें आहे. या दंगलींत संभाजी भोसल्याच्या हातून दत्ताजी जाधव मारला गेला. ही बातमी पुढें गेलेल्या धोरल्या जाधवरावास समजली तेव्हां तो संतापानें लाल झाला आणि सभाजीस ठार मारण्याचा निश्चय करून मारामारीच्या जागीं येऊन पोचला. तेव्हां प्रथम शहाजीची व त्याची गांठ पटली आणि शहाजीस दंडावर तरचारीची जखम लागल्यामुळें तो वेशुद्ध होऊन पडला. नंतर जाधवरावानें निकराचा हल्ला करून खेळोजी व इतर हंबशी शिपाई याचा पराभव केला; आणि संभाजीशीं गाठ घालून त्याला ठार केलें. अशा प्रकारें भोसले व जाधवराव यांचें वैमनस्य केवळ आकस्मिक कारणानें उत्पन्न झालें. पण त्यात दोघांकडीलहि महत्त्वाचीं माणसें प्राणास मुकल्यामुळें त्याचा दोघांसहि विसर पडणें अशक्य होतें. या चक्रमंत्रीची बातमी बादशहास कळली तेव्हां त्यानें हा तंटा मिटविला व सर्वांना आपापल्या घराकडे जाणें भाग पाडलें. पण हे प्रकरण एवढ्यावर मिटण्याजोगें नव्हतें. भोसले व जाधव यांच्यांत उत्पन्न झालेल्या वैमनस्यात बादशहा कोणाची बाजू घेतो हें पाहण्याकडे दोघांही पक्षांचे डोळे लागले; अशा वेळीं मूर्तजानें खेळोजीची बाजू घेऊन

जाधवरावाला पेंचांत आणण्याची कांहीं योजना केली. पण याची गुणगुण जाधवरावास कळल्यामुळें तो निजामशाही दरवार सोडून शके १५४३ च्या कार्तिकांत (इ. १६२१ ऑक्टोबर) मोंगलांच्या आश्रयास गेला (ले. १४३).

४. मलिकंभराचें राजकारण—या वेळीं निजामशाहानें भोसल्यांचा पक्ष उचलला असें म्हटलें आहे, परंतु खरें पहातां मलिकंभरानें विठोजीच्या मुलांचा पक्ष उचलला असें म्हटलें असतां त्या वेळच्या वस्तुस्थितीचें दिग्दर्शन योग्य रीतीनें केल्यासारखें होणार आहे. कारण या वेळीं मलिकंभर हा निजामशाहीचा खरा सूत्रचालक असून त्याच्या इच्छेनुसार सर्व उलाढाली होत होत्या. हा मलिकंभर हवशी जातीचा असून चांदबिबीच्या मृत्यूनंतर मोंगलांनीं बुडविलेल्या निजामशाहीचा पुनरुद्धार यानें केला. मूर्तजा किंवा घुन्हाण या नामधारी बादशाहाकडे आवशाच्या आसपासचा थोडासा मुलूख लावून देऊन मलिकानें सर्व निजामशाही मुलखाची व्यवस्था करण्याचें काम आपल्या हातीं ठेविलें होतें. प्रारंभी कांहीं वर्षे मियानराजू हा दक्षिणी पक्षाचा पुढारी त्याला जबरदस्त असा प्रतिस्पर्धि भेटला होता व मोंगलांचा अहमदनगर किल्ल्यावरील अधिकारी खंजरखान निजामशाही मुत्सद्यांत नंटे लावण्याचें काम कसून करीत असल्यामुळें त्याच्या हातून पराभूत होण्याचेहि प्रसंग मलिकावर आले. पण योग्य वेळीं पड खाऊन त्यानें कधीं दिल्लीकराचें तर कधीं निजापूरकरांचें साहाय्य मिळविलें व प्रथम निजामशाहींतील प्रतिस्पर्ध्यांची विल्हेवाट लाविली. 'दिल्लीचे बादशाहा संधी साधून दक्षिणेंतील राज्यें बुडविणार' ही गोष्ट यासुमारास स्पष्टपणें दिसूं लागली होती. तरी जहागीर गादीवर आल्यापासून प्रथम कांहीं वर्षे उत्तरेकडे स्थिरस्थावर करण्यांत मोंगली मुत्सद्यांना लक्ष घालवें लागलें आणि त्यानंतर शाहाजाद्याचे भाऊवंदी डावपेंच सुरू झाल्यामुळें दक्षिणेंतील शाहा बुडविण्याचें काम मोंगलांना नेटानें पुढें टकलतां आलें नाहीं. तथापि याहि अवधींत आदिलशाहा व कुतुबशाहा हे मोंगलांना खंडणी पोंचवीत असत. म्हणजे दिल्लीकरांचें अंकितत्व मान्य करण्याची पाळी त्यांच्यावर आलीच होती. पण मलिकंभर मात्र या कामीं बरीच टाळाटाळी करीत असे आणि निजापूरचा इब्राहिम देखील त्याला या कामांत मनापासून सारा करी. मोंगलांनिरुद्ध दक्षिणात्यांनीं जूट करण्याची कल्पना व्यनहरांत आणण्याचा प्रयत्न प्रथम चंगीजखान (स्फॉट् १-३८२) नांवाच्या निजामशाही मुत्सद्यानें केला व मलिकंभर या चंगीजखानाच्या तालमीत तयार

झाला असून तोच या तत्वाचा खरा पुरस्कर्ता होता असें मुसलमान लेखकांचें म्हणणें आहे. शिवाय हें तत्त्व गोव्याच्या पोर्तुगिजांनीं पद्धतशीर रीतीनें दक्षिणेंतील शहांना समजावून दिलें व तें अधूनमधून तरी अंमलांत आलें याचें काहीं श्रेय त्यांना देणें योग्य आहे, असें पोर्तुगीज लेखावरून दिसतें (ले. ३४३). प्रारंभ कोट्टूनहि झालेला असो; मोंगलाशीं दक्षिणात्यांनीं एकजुटीनें तोंड देण्याची कल्पना श. १५३५ पासून १५४३ पर्यंत (इ. १६१३ ते १६२१) आदिलशहा व मलिकंवर यांनीं प्रत्यक्ष अमलात आणली होती सरी. या कामीं खर्चासाठीं निजामशाही मुख्य आदिलशाहीकडे काहीं वर्षे लावून देणें व त्यानंतर तो मुख्य परत ज्याचा त्याजकडे, सलोखा कायम राहून, येणें जैरे प्रकार झाल्याचें अस्सल पत्रावरून सिद्ध होत असल्यामुळे या सुमारास दक्षिणात्याची राजकारणात व्यापक दृष्टी होती असें म्हणण्यास हरकत नाही (शि. च. सा. १ प्रस्तावना पृ. १५-१६). या काळच्या मुसद्यांत मलिकंवराचें नाव सघटनेच्या दृष्टीनें विशेष गाजत होतें व त्याच्या हयातींत दक्षिणेंतल्या राजकारणाला एक प्रकारचें तेज चढलें होतें, याचें कारण त्याची दृष्टी राजकीय असून स्वभाष धाडसी होता हें आहे.

त्रिजापूरचा इब्राहिम आदिलशहा प्रथम बरीच वर्षे जुन्या मुसद्याच्या तंत्रानें चालत असे; व या मुसद्याच्या डोक्यात केवळ एका त्रिविक्रित पंथाचा अभिनिवेश होता. पण असल्या पंथाच्या नादी लागून आपण राजकारणाची घडी कितती विरकळित करीत आहों हें अल्पवयी इब्राहिमाच्या लक्षात येण्याजोगें नव्हतें. राज्य हें 'इब्राहिम' या व्यक्तीचें अगर त्रिशिष्ट घराण्याचें आहे आणि माझ्या हातीं राज्याचीं सूत्रे आलीं आहेत तोंपर्यंत माझ्या ज्ञानाच्या अगर पयाच्या हितासाठीं झटलें पाहिजे अशी मुसद्याची विचारसरणी होनी. यामुळे या मुसद्याच्या त्रिचारांत राजकारणापेक्षां समुचित अशा धर्मपयाच्या त्रिचारास प्राधान्य मिळत असे. हा दोष पुढें पुढें इब्राहिमाच्या लक्षात आला व त्यानें व्यापक राजकीय दृष्टी अगिऱावरून निजामशाही राज्य जिगत राहिलें पाहिजे असे धोरण पक्कलें. आणि मलिकंवराशीं ७८ वर्षे सडोव्हा ठेवून मोंगलाचें पाऊळ दक्षिणेंतील मुडरान फारसें घुसू दिलें नाही. तथापि हा सडोव्हा कायम टिकला नाही. सन १५४३ च्या सुमारास मलिकंवर व इब्राहिम आदिलशहा यांच्यामध्यें येमनास उत्पन्न झाला (ले. १५२). याचें कारण त्याचा सडोव्हा ज्या मोंगली सत्तेच्या भयामुळे उत्पन्न झाला होता तें भय क्षमी झालें. मोंगली राज्याचीं सूत्रे

नूरजहानच्या ताब्यात आल्यापासून जहागिराच्या मागून धाकटा शहाजादा शहारियार हा बादशहा बनाना या हेतूने तिची खटपट सुरू झाली व ही खटपट हाणून पाडण्यासाठी व स्वतः दिल्लीचा बादशहा बनण्यासाठी शहाजहानाने बडाचें निशाण उभारलें यामुळे मोंगली राज्यात शहाजादाच्या भाऊनदीचे तटे माजून मोंगलांनी दक्षिणेंतील राज्ये आक्रमण्याचा प्रश्न त्या वेळेपुरता तरी मागे पाडला अर्थात् मोंगली मकटाच्या निवारणार्थ अस्तित्वात आलेला (मलिकवर व इब्राहिम याच्यामधील) सलोखा देखील आपोआप निरर्थक भासू लागला मलिकवर काय आणि इब्राहिम काय, त्यांना मोंगलांशी लढण्याच्या निमित्तानेंच व्यापक राजकारणाची कल्पना सुचण्याजोगी होती ज्या लोकांचे लोकांच्यापर ते राज्य चालवीत होते त्या हिंदु लोकांच्या आकाशा काय आहेत व त्यांचें सुखदुःख कशांनै साधणार आहे याची विचिचना त्यांना केव्हाहि वाटल्याचें दिसत नाहीं, आणि त्यांच्या परधर्मापिणामुळे वाटणें शक्यहि नव्हतें यामुळे युद्धाच्या व शातनेच्या सर्षक काळात 'लोकें लोकांच्या मनास समाधान देणारें घेय गाठण्यासाठीं मी झटत आहे' या व्यापक विचारानें पुढल्याला जें एक परित्रपणाचें गतांतरण उत्पन्न करिता येतें तें या दक्षिणेंतील शाहाना केव्हाहि उत्पन्न करिता आलें नाहीं मोंगलांशी भाडून संपारें, किंवा एकमेकांच्या उरावर तरी नसून क्षीणप्रल व्हायें याशिवाय उत्तेजक विचार कायम राहण्याला त्यांना मार्गच राहिला नव्हता परकीपणाची

५. हिंदु सरदार व मुसलमान मुत्सद्दी—हिंदु सरदार डोईजट किंवा जबरदस्त बनू लागले, या गोष्टीची जाणीव दक्षिणेंतील बादशहांना सहजा-सहजी होण्याजोगी नव्हती आणि अशी जाणीव जेव्हा होऊ लागली तेव्हां या सरदारांच्या प्रावल्याला अडथळा करणें फारसें शक्य नव्हतें. दक्षिणेंतील किंवा उत्तरेेंतील कोणत्या तरी बादशहाचा अंकित क्षणून व त्याच्या नावानें, प्रत्येक दरवारांतला राजकीय पक्ष आपल्या प्रतिपक्षास पाटण्याच्या खटपटींत गुंतला होता. उदाहरणार्थ, दिल्लीच्या गादीवर जहागिराच्या मागून कोणी बसवें या श्राचा निकाल करण्यासाठीं मोंगली साम्राज्यांत शहाजाधानी पुढाकार घेऊन आपलें सैन्य उभारलें होतें. विजापुरांत इब्राहिमाच्या चार बायका आपापल्या मुलाकडे आदिलशाहीचा वारसा यावा क्षणून धडपडत होत्या आणि निजाम-शाहींत बुव्हाणाचा वजीर क्षणून मलिकंबर उलाटाली करीत होता. या मोठ्या उलाटालीप्रीत्यर्थ प्रत्येकाला घोडेस्वार बाळगणाऱ्या पराक्रमी मराठे सरदारांची मदत आपल्या कामासाठीं नोकर या नात्यानें पाहिजे होती. आणि अशी मदत करून स्वतः फौजबंद व जबरदस्त बनवें आणि या बळावर थोटीबहुत मानाची जागा पटकवावी असा साधा विचार हिंदु सरदारांच्या मनांत या वेळीं होता. हिंदुधर्म किंवा हिंदुसमाज यांच्या सरक्षणार्थ आपण शटावें अशी जाणीव या वेळच्या हिंदु सरदारांच्या मनांत असल्याचा पुरावा आपल्यापुढें नाहीं; जी विश्वसनीय माहिती उपलब्ध आहे तिच्यादरून तरी त्याचा आचार एकाही शिलेदारी याटाचाच विशेषकरून दिसतो. मुसलमानी समाज देखील अधोगतीला लागला होता, कारण त्यांची दृष्टि बादशाहीच्या व्यापक ध्येया-वरून दळून पक्ष किंवा पंथ अशा संकुचित कल्पनावर येऊन बसली होती. शिवाय राजकारणानिमित्त त्यांनीं कौटुंबिक व नात्यागोत्याचे संबंध पार गुगारून दिल्यामुळे दरवारांत कोणालाहि आपल्या जिवाची शाश्वती घाटेनाशी

सोयच नव्हती. 'जीवन्नरो भद्रशतानि पश्येत्' या न्यायानें जिवंत कसा राहून हा विचार प्रथम करावा लागे. मिळून बादशाही कुटुंबांत वारसाचा तंटो, त्या खालच्या मुसलमानांत वजिरीचा तंटो आणि त्यांच्या नौकरांतल्या मराठे सरदारांत वैयक्तिक तंटे असे सर्वत्र तंटेच तंटे माजले होते. तरी शहाजादे व वजीर हे सत्ताधारी असल्यामुळे त्यांच्या तंट्यांतहि संघटना शिल्लक होती; आणि मराठे सरदारांना स्वतःचें असे स्वतंत्र राजकारण अगर पक्ष नसल्यामुळे त्यांच्या घालमिळीचें बरव्या वर्गाला भय वाटण्याचें कारण नव्हतें.

६. मलिकंबराचा चढेल स्वभाव—जाधवराव निजामशाही सोडून गेला तो खंडागळे प्रकरणावरून गेला. हत्तीच्या ह्या प्रकरणांत खेळोजी व शहाजी एका वाजूस व जाधवराव दुसऱ्या वाजूस असा देखावा दिसला खरा; पण तो फार दिवस टिकला नाही. खेळोजी व शहाजी यांचेहि वैमनस्य यानंतर लौकरच उघडकीस आलें. खेळोजी व त्याचा भाऊ मालोजी ह्यांच्यांत भाऊवंदी माजून श. १५४४ अखेर वांटणी झाली तेव्हां मालोजी स्वतंत्रपणें राहूं लागला व इतर भाऊ वयानें लहान असल्यामुळेच खेळोजीबरोबर राहिले असे दिसतें. पुढें खेळोजीचें शहाजीशीं भांडण होऊन शहाजीला देखील निजामशाही सोडावी लागली. त्याची हकीगत अशी आहे. जाधवराव मलिकंबराचा पक्ष सोडून मोंगलांकडे गेल्यानंतर शहाजहानाचें बंड चांगलें रंगांत आलें. त्या वेळीं जाधवराव प्रथम काहीं दिवस या बंडांत सामील झाला होता (ले. १४६). पण शहाजहानाला अपयश येऊन दक्षिणेंत पळून जाण्याचा प्रसंग त्याच्यावर आला तेव्हां त्यानें बंडखोर शहाजहानाचा पक्ष सोडून जहांगीर बादशहाचा सेनापति महाबतखान याचा पक्ष स्वाकारला. यानंतर विजापूरकरांतर्फे मुल्ला महमद लारी महाबतखानाकडे बऱ्हाणपूर येथे गेला व ते दोघेहि शहाजादा परींज त्याच्या भेट्रीम जाण्यामाठी निघाले; तेव्हा महाबतखानाला हा उलाढाल्या जाधवराव काय काय भानगरी उपस्थित करील याचा नेम नाही असें वाटलें; कारण त्यानें जाधवराव व उदाराम याना बऱ्हाणपुरास टेवले. पण जाधवरावाचा मुलगा व उदारामाचा भाऊ याना त्यानें आपल्याबरोबर ओडीस म्हणून घेतले (इक-बत्तनामा इलि. ६ पृ. ४१२). यारून त्या वेळीं सर्व राजकीय व्यवहारांत एकमेकांबद्दल अविश्वास उत्पन्न झाला होता हें चांगल्या रीतीनें प्रत्ययास येतें. पुढें शहाजहान ओरिसा प्रांताकडे निघून गेला तेव्हा महाबतखानाच्या सैन्याला

फुरसत मिळाली व तिचा उपयोग त्याने दक्षिणेंतील शाह्यांमधील तंटे वाढविण्याच्या कामी केला. या वेळीं विजापूरकर व निजामशाही मलिकंवर यांच्यातील सलोखा पूर्णपणे लयास जाऊन दोघेहि एकमेकांचा पाडाव करण्यासाठीं डावपेंच लढवीत होते; एवढेंच नव्हे तर या कामांत मोंगलांनी आपल्या बाजूस मदत करावी या हेतूने मोंगली सेनापतीची मनधरणी करण्यासाठीं दोघांकडील वकील बऱ्हाणपुरास गेले होते. महाबतखानानें प्रथम आपल्या मनाचा ठाव कोणासच लागूं न देतां दोघांच्याहि वकिलांशीं बोलणें चाळू ठेवलें. आणि शहाजहान ओरिसा प्रांताकडे गेला अशी पक्की बातमी आल्यावर 'आम्ही आतां विजापूरकरांची बाजू घेणार' असें त्यानें एकदम जाहीर केलें. यामुळे मलिकंवरावर विजापूरकर व मोंगल यांच्या संयुक्तसैन्याशीं झगडण्याचा प्रसंग आला; तथापि लढाईच्या, डावपेंचांच्या व दंगलीच्या वातावरणांत त्यानें जन्म घालविला असल्यामुळे व स्वभावतः प्रत्युत्पन्नमति असल्यामुळे आणीबाणीच्या वेळीं त्यानें अशी नामी युक्ति योजली कीं, आदिलशाही व मोंगली अशा दोन्ही सैन्यांचा त्याला फत्ता उडवितां आला. या वेळच्या भातवडीच्या युद्धांत त्यानें काय डाव योजला व त्यांत शहाजीची एका मोंगली सरदाराशीं गांठ पडून शहाजीनें कसा पराक्रम गाजविला इत्यादि हकीकत अन्यत्र आली असल्यामुळे येथे देण्याचें कारण नाहीं. पण युद्धांत कुशल असून देखील मलिकाचा स्वभाव चढेल व वेफिकीर बनत चालला होता हें लक्षांत घेणें जरूर आहे. युद्धांत जय मिळत गेल्यामुळे त्याचा लौकिक व दरारा परराज्यात वाढला, पण चढेल स्वभावामुळे निजामशाहींतली घडी विस्कळित होत चालली व भांडणें वाढलीं. विजापूरकर व जाधवरावांसारखे सरदार यांचा जेह तर त्यानें गमावलाच होता. पण भातवडीच्या युद्धानंतर हातांत सांपडलेल्या कैद्यांची त्यानें जी अप्रतिष्ठा व कत्तल केली तिच्यामुळे व्यक्तिशः मलिकंवराचा व निजामशाहीचा नायनाट करण्याची सुडाची बुद्धी त्यानें या वेळीं विजापूर व दिल्ली येथील दरबारांत उत्पन्न केली. विजापूरकरांचा सेनापती मुह्ला महमद हा जखमी होऊन मलिकंवराच्या हातीं सांपडला होता. त्याची मलिकंवरानें धिंड काढून व अत्यंत अप्रतिष्ठा करून त्याला फांशीं दिलें. यामुळे या मुह्लाचा जांबई मुस्तफाखान यानें निजामशाही व मलिक अंबर यांना धुळीस मिळविण्याची प्रतिज्ञा या वेळीं केली व पुढें मुस्तफाखान विजापूर दरबारांत अधिकारारूढ झाला तेव्हां त्यानें ती शब्दशः खरी करून दाखविली.

७. आधार-निर्देश—बखरकारांनी लिहिलेल्या मजकुरामुखून शहाजी-चरित्र लिहिणें योग्य नाहीं ही गोष्ट प्रथम डफूच्या लक्षात आली व 'आपण खाफीखानाच्या इतिहासातील हकीकत जमेस धरून इ. १६०० ते इ. १६३६ पर्यंतचा भाग (शहाजीचरित्राचा पूर्वार्ध) लिहिला ' असें त्यानें सांगितलें आहे (पृ ८२ टोप) त्यानंतर प्रो. सरकार यांनी १९१७ सालीं मॉडर्न रिव्यूच्या सप्टेंबरच्या अकात ' शहाजी भोसल्याचा उदय ' या मथळ्याखाली एक लेख लिहिला. त्यात ' वसातिनुस्सलातीन ' (= निजापूरचा इतिहास) व ' पादिशाहनामा ' (शहाजाहानच्या कारकीर्दीचा वर्षवारीनें लिहिलेला इतिहास) या दोन फारसी ग्रंथांचा आधार घेतला आहे पुढें श १८४० मध्ये वासुदेवशाही खरे यांनी ' मालोजी व शहाजी ' या निबधात जेधे-शकावलीत दिलेल्या मित्या निश्चसनीय दिसतात हा मुद्दा प्रामुख्यानें माटला. आणि क राजगडे यांनी श १८४४ (इ १९२२) मध्ये राधामाधन-विलासचपूच्या प्रस्तावनेत शहाजीच्या कर्तमगारीची आगवणी केली. ' ही आखणी (१) बृहदीश्वराच्या देवालययातील शिलालेख, (२) शिवदिग्विजय, (३) शिवाजीप्रताप, (४) वसातिने सलातीन व (५) साने-प्रकाशित शहानी महाराजाची केफियत या ग्रंथांमून व इतर काहीं टिप्पणा-वरून व परामून करतो ' असें त्यांनी प्रस्तावनेत विवेचनाच्या सुरुवा-तीस (पृ. ३९) सांगितलें आहे. अलीकडे शिवजन्मतिथीचा वाद उपस्थित झाल्यानंतर श १८४७ मध्ये शिवचरित्रप्रदीपात ' शहाजी व शहाजहान ' या मथळ्याखाली (पृ. २२८-२५०) व श. १८४९ मध्ये शिवभारताच्या प्रस्तावनेत प्रस्तुत लेखकानें जेधे-शकावली, शिवभारत व मराठीतलीं सम काळीन परें यांच्या आधारावर लेखन केलें असून, रियासतकार रा. सरदेसाई यांनी ' शहाजीचा पूर्वार्ध कर्म ' या मथळ्याखाली श. १८४९ (इ १९२७) मध्ये काहीं मुद्याची जुळवाजुळव केली आहे, पण एखाद्या आधाराकडे विशेष लक्ष जेधण्याचें काम त्यांनी त्यात केलें नाहीं गेल्या शबर वर्षांत शहाजीचरित्राचा पूर्वार्ध लिहिण्याच्या कामी निरनिराळ्या

प्रयत्न केला आहे. यामुळे कांहीं मुद्यांवर सर्वांचे ऐकमत्य झाले असून, इतर ठिकाणी कोणता आधार कोणत्या मुद्यावर किती विश्वसनीय मानावा, म्हणजे आधारांचे तारतम्य कसे ठरवावे यासंबंधी वादग्रस्त स्थिती राहिली आहे. उदाहरणार्थ शहाजी श. १५४९ (इ. १६२७) नंतर निजामशाहींत होता, तेथून तो कांही दिवस मोंगलांचा मनसबदार बनला, पुढे मोंगलांचा आश्रय सोडून स्वतंत्रपणे नवी निजामशाही उभारण्याची त्याने खटपट केली आणि श. १५५८ (इ. १६३६) मध्ये तो आदिलशाही नोकर बनला या गोष्टी डफ्पासून आजपर्यंतच्या वर सांगितलेल्या सर्व लेखकांना मान्य आहेत. यांतली एकहि गोष्ट वखरीतील वृत्तातात व्यवस्थितपणे नमूद नाही एवढेच नव्हे; तर त्यांत दिलेल्या हकीकतीशी सर्वस्वी विरुद्ध आहे. तरी देखील त्यावर बरील आधुनिक लेखकांचे ऐकमत्य आहे. याचे कारण ही विधाने प्रत्यंतर व विश्वसनीय पुराव्याने सिद्ध होत आहेत. यामुळे वादाचे क्षेत्र मर्यादित झाले आहे. श. १५५० ते श. १५५८ पर्यंतच्या शाहाजीचरित्रासंबंधी वादाचा महत्त्वाचा असा मुद्दा राहिला नसून श. १५४९ अखेरपर्यंत शहाजी काय करीत होता याविषयीचा काय तो वाद राहिला आहे. त्यांतहि 'मलिकंजराच्या हयातींत शहाजी महत्त्व पावला नव्हता व फत्तेखानाच्या अमदानींत तो मोठ्या हुद्यावर पोचला व त्याचा पहिला विश्वसनीय उल्लेख श. १५५० (इ. १६२८) मधला सांपडतो ' इत्यादि विवेचन (मों. रि. १९.१७ सप्टेंबर व शिवाजीचरित्र आ. ३ पृ. १८) करून शहाजीचे त्यापूर्वीचे चरित्र जमेस धरण्याजोगे नाही किंवा उपलब्ध नाही असे प्रो. सरकार यांनी एकट्यांनी मात्र गृहीत धरले आहे. पण इतर सर्व लेखकांना हे अमान्य आहे. डफ्ने शहाजीची हालचाल श. १५४२ (इ. १६२०) पासून सांपडते (पृ. ८२) असे म्हटले आहे व शहाजी खानजहान लोदीच्या बंडांत सामील होता (पृ. ८६) असे सांगून श. १५५० (इ. १६२८) च्या पूर्वीच्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडींशी त्याचा संबंध जोडिला आहे. कै. राजवाडे यांनी चंपूच्या प्रस्तावनेत या मुद्याचा विशेष विचार करून श. १५४२ पासून शहाजीची हालचाल मान्य केली व तंजावरच्या शिला-लेखाच्या आधारे (१) शहाजी श. १५४६ (इ. १६२४) तीळ भातगडीच्या युद्धांत होता आणि नंतर (२) तो आदिलशाहींत गेला होता हे दोन मुद्दे नव्याने प्रतिपादन केले. रा. सरदेसाई यांनी यांपैकी पहिला मुद्दा

मान्य करून दुसऱ्याविषयी संशय प्रदर्शित केला आहे (' शिवसंस्मृति, ' पृ. १४८-४९). प्रस्तुत लेखकाच्या मते राजवाडे यांची दोनही विधाने साधार आहेत; परंतु शहाजी निजामशाहींतून आदिलशाहींत गेल्याचा काळ एकदां श. १५४७ (पृ. ५४) व पुनः श. १५४८ अखेर असा ते निरनिराळा मानतात. तो एकदांच म्हणजे श. १५४७ च्या अखेरीस धरला पाहिजे, याखेरीज शहाजीचा जाधवरावाने पाठलाग केला असे कै. खरे, राजवाडे व सरदेसाई गृहीत धरतात; पण ते डफू व सरकार (आ. १, पृ. २३) यांना मान्य नाही. याखेरीज शिवजन्मतिथीविषयीच्या वादाचे स्वरूप मराठी वाचकांना तरी माहीतच आहे. येथवर शहाजीचरित्राच्या पूर्वार्धाची मांडणी करतांना कोणी कोणते आधार घेतले, कोणत्या मुद्यांवर एकवाक्यता आहे व कोणते मुद्दे वादप्रस्त राहिले आहेत ते सांगितले. आतां ह्या वादप्रस्त मुद्यांचा निर्णय कसा होऊं शकेल याचा विचार करूं.

८. आधारांची निवड—वादप्रस्त मुद्यांचा निकाल करावयाचा म्हणजेच कोणता आधार जास्त विश्वसनीय मानावा याचा निर्णय करावयाचा. वाद उपस्थित होतो तो दोन कारणांनीं होऊं शकतो. (१) एका आधारांतील विधान दुसऱ्या आधारांत नसले म्हणजे पहिला प्रकार संभवतो. आणि (२) एकाच मुद्यावर दोन लेखांत एकमेकांविरुद्ध विधाने असलीं म्हणजे त्यापैकी कोणाचे म्हणणे जास्त प्राबल्य मानावे असा प्रश्न उपस्थित झाल्या वेळीं दुसरा प्रकार संभवतो. संक्षेपासाठी ' अनुष्ठेय ' व ' मतभेद ' या शब्दांनीं वर सांगितलेल्या कारणांचा निर्देश करण्यास हरकत नाही. पैकीं अनुष्ठेखाला स्वतः-प्रामाण्य नाही; म्हणजे समग्र अशा दोन ग्रंथापैकीं एका ग्रंथांत विशिष्ट विधान नाही, त्या अर्धी ती गोष्ट झालीच नाही असे प्रतिपादन करतां येत नाही. एका विश्वसनीय ग्रंथांत विशिष्ट विधान असले तरी ते संभाव्य कोटीतले धरून त्यास प्रत्यंतर पुरावा आहे किंवा नाही व दुसऱ्या ग्रंथांत ते नसण्याचे कारण सांपडते किंवा काय असे दोन प्रश्न स्वतंत्रपणे सोडविले पाहिजेत. उदाहरणार्थ, शहाजीची कर्तवगारी केव्हापासून दिसू लागली हा प्रारंभीचा मुद्दाच घेऊं. पादशाहानाम्याची गणना विश्वसनीय आधारित असून श. १५५० (इ. १६२८)च्या पूर्वीचा शहाजीचा उल्लेख त्यांत आढळत नाही. व डफूने पाहिलेल्या मराठी कागद व शिवमारत यात त्याच्या कर्तवगारीचा स्पष्ट उल्लेख आहे. अगो स्थितीत एका ठिकाणच्या अनुष्ठेखाने दुसऱ्या ठिकाणचा उल्लेख

व्याधित धरावा किंवा कसें याचें उत्तर मिळण्यास दोन निरनिराळे प्रश्न सोडवावे लागतात. असें न करतां पादशहानाम्यांत तसा उल्लेख आढळला नाहीं एवढ्यावरून शहाजी त्यापूर्वी किरकोळ शिलेदारांपैकी असला पाहिजे असा तर्क प्रो. सरकार करतात; पण ही पद्धति बरोबर नाहीं. शहाजीची कर्तवगारी शोधून तिचें वर्णन करणें हा मुळी पादशहानाम्याचा मुख्य हेतूच नव्हे. शहाजहानाची सालवारीनें हकीकत सांगण्यासाठीं हा ग्रंथ लिहिला गेला. यामुळे शहाजीचे सर्व उल्लेख त्यांत सांपडले पाहिजेत हें म्हणणें योग्य नव्हे. ज्या ठिकाणी मोंगलांशी शहाजीचा स्वतंत्रपणें संबंध आला तेथें पादशहानाम्यांत तो आढळला आणि इतर उल्लेख त्यांत न आढळले तरी यामुळे सदर ग्रंथाला कमीपणा येत नाहीं. उलटपक्षीं शहाजी व शिवाजी यांच्या चरित्रांतले महत्त्वाचे व गौरवपर प्रसंग वर्णन करण्यासाठींच जो ग्रंथ समकालीन लेखकांनी लिहिला व ज्यांतील इतर विधानें प्रत्यंतर पुराव्यानें सिद्ध होत आहेत त्या ग्रंथातली शहाजीसंबंधीची माहिती त्यातील उल्लेखावरून निश्चितप्राय कोटीतली आहे असें गृहीत धरून प्रत्यंतर पुरावा मिळताच ती पूर्णपणें निश्चित मानली पाहिजे हें उघड आहे. सारांश, सरकार यांनी अनुल्लेख हें स्वतंत्र प्रमाण धरलें आहे; पण बरील कारणांमुळे तसें करणें चुकीचें ठरतें.

९. मतभेद—दुसरा प्रकार मतभेदाचा. तो उपस्थित झाल्यावेळी एकंदरीत कोणता ग्रंथकार अधिक विश्वसनीय आहे व विशिष्ट मुद्याची विश्वसनीय माहिती त्यांपैकी एखाद्याला मिळाली होती किंवा काय असे दोन निरनिराळे मुद्दे विचारात घेऊन निर्णय केला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी ज्याचीं विधानें विश्वसनीयतेच्या कसोटीस उतरलीं त्याची इतर विधानें निश्चितप्राय (Probable) कोटीतलीं धरतां येतील; पण ती पूर्णपणें निश्चित (Certain) असलीं पाहिजेत असें म्हणता येत नाहीं. त्याचप्रमाणें बखरीतली बरीच विधानें चुकीचीं असलीं तरी त्यातलें प्रत्येक विधान चुकलें असें म्हणता येणार नाहीं; अगदीं त्रिनचुक माहिती एखाद्या विशिष्ट मुद्यावर त्या ग्रंथात समाविष्ट झालेलीं असणें शक्य (Possible) आहे. हें लक्षात घेऊन मतभेदाच्या ठिकाणी सामान्यपणें प्राह्याप्राह्यता व विशिष्ट माहितीची शक्यता पाहून नंतर उत्तर दिलें पाहिजे. उदाहरणार्थ, चिटणिसांच्या बखरीपेक्षां समासदी बखर अधिक विश्वसनीय आहे हें सामान्य विधान खरें आहे; पण आग्याहून आल्यानंतर व सुरतेची वृट झाल्यावर शहाजी मरण पावला या समासदाच्या विधानापेक्षां जयसिंग-

प्रसंगापूर्वीच शहाजी वारला हें चिटणिसाचें विधान प्रत्यंतर पुराव्यामुळें अधिक प्राह्य मानावें लागतें. अशा प्रकारें अनुल्लेख व मतभेद या दोन कारणांनीं उद्भवलेल्या वादाचा निकाल लागण्यास कोणत्या पद्धतीनें गेलें पाहिजे याचें दिग्दर्शन केलें. यानंतर वादापैकीं एक बाजू प्रत्यंतर पुराव्यानें स्वतंत्रपणें सिद्ध झाल्यानंतर देखील अप्राह्य म्हणजे चुकीचें विधान दुसऱ्या ग्रंथकारांनीं कां केलें हा प्रश्न शिष्टक राहतो; आणि तो सोडवितां आल्यास जरूर प्रयत्न करावा. परंतु तो सुटला किंवा न सुटला म्हणून पूर्वीच्या प्राह्या-प्राह्यतेच्या निर्णयास बाध येऊं शकत नाहीं. उदाहरणार्थ, शिवजन्माचा काल जेधे-शकावर्तीत श. १५५१ व बखरीत १५४९ असा निरनिराळा दिला आहे. त्यापैकीं प्रत्यंतर पुराव्यानें पहिला प्राह्य ठरल्यानंतर बखरकारांनीं तरी दुसरा शक कां दिला याचें सशोधन करावयाचें काम शिष्टक राहतें. पण तें शिष्टक राहिलें म्हणून पहिला निर्णय त्यानें संशयित कोर्टीत घालण्याचें कारण नाहीं. अमूक विधान चुकलें आहे किंवा नाहीं याचा शोध करणें हा प्रश्न निराळा आणि तें चुकलें असें ठरल्यानंतर त्या चुकीची व्युत्पत्ती लावीत बसणें हें निराळें. कारण, पहिलें विधान बरोबर ठरलें किंवा चुकीचें ठरलें म्हणून तेवढ्याप्रबन् दुसरें चुकीचें किंवा बरोबर असलेंच पाहिजे असें ठरत नाहीं; कदाचित् दोनही चुकीचीं असतील किंवा दोन्हीत विरोध आहे हा समज चुकीचा टक्कन दोनही बरोबर असतील. सारांश, अनुल्लेख व मतभेद यापैकीं कोणत्या सदरात वादाचा मुद्दा पडतो हें प्रथम ठरविल्यावर त्याचा निकाल करण्यास कोणत्या पद्धतीनें जाणें याची दिशा येथवर सांगितली. अर्थात् हा त्रुटोप अस्सल व विश्वसनीय पत्राचा पुरावा ज्या ठिकाणीं नसेल तेथें करामयाचा असतो. विश्वसनीय पत्र मिळालें म्हणजे वादच रद्दात नाहीं; कारण अशा पत्रांतील विधानाचा स्वन-प्रामाण्य असतें.

तह करावा लागला (जहांगिरचें आत्मचरित्र, खं. २, पृ. २०७।२०८). या युद्धांत लखजी जाधवराव, शहाजी व निवाळकर^१ हे हजर होते ही माहिती नमूद करतांना फलटणचे निवाळकर विजापूरकरांचे अंकित असतां निजामशाही सैन्यांत मित्रत्वाच्या नात्यानें कसे सामील झाले याविषयी डफ्नें आश्चर्य प्रदर्शित केले आहे; कारण त्याच्या मते दक्षिणेतील शाह्यांनीं मोंगलां-विरुद्ध एकजुटीचा सलोखा केला होता अशाबद्दल प्रमाण उपलब्ध नाही. पण त्याची ही शंका अनाठायी आहे. कारण या वेळच्या राजकीय सरहद्दी पाहिल्या असतां निवाळकरांचें फलटण हें निजामशाहीमध्येंच समाविष्ट झालेलें असतें असें दिसतें. वणगपाल पुंड होता हें विधान करण्यानें त्याच्या घोरणामध्यें सुसूत्रपणा असणें अशक्य होतें असें ध्वनित करण्याचें डफ्च्या मनांत असेल तर ह्या पुंडाच्याची मुदत अस्सल आधारवरून या युद्धाच्या पूर्वी १० वर्षांपेक्षां अटीकडे येऊं शकत नाही. त्यांतून निवाळकर हे आदिलशाही सरदार होते असेंहि डफ्च्या म्हणण्याप्रमाणें एक वेळ मानिलें, तथापि आदिलशाही व निजामशाही यांचा सलोखा असल्याची जी वर सात वर्षांची मुदत सांगितली तीमध्येंच हें युद्ध पडत असल्यामुळे या युद्धांत वणगपाल निजामशाहीच्या वाजूनें लढणें हें मुळांच अशक्य नाही.

वाळाघाटाच्या युद्धानंतर लौकरच खंडागळ्याच्या हत्तीचें प्रकरण घडलें. आणि पुढें श. १५४३ मध्यें लखजी जाधवराव निजामशाही सोडून मोंगलांच्या आश्रयास गेला (ले. १४३ व १४६); आणि त्याच वेळीं मलिक व इब्राहिम यांमधील सन्धेच्या संपून (ले. १५२) प्रत्यक्ष एकमेकांशीं युद्ध सुरू झाल्यामुळे मलिकानें मोंगलांशीं स्नेह जोडण्याचा प्रयत्न

केला. तेव्हां जाधवरावाला मोंगलांकडे राहणें धोक्याचें होऊं लागलें होतें. पण श. १५४४ मध्ये शहाजहानाचें वंड सुरू झाल्यामुळें मोंगलांत दोन पक्ष पडले. आणि जहांगिराचा पक्ष मलिकानें धरला त्या वेळीं जाधवरावाला वंडखोर शहाजहानाचा पक्ष धरतां आला. मलिकंवराला या वेळीं विजापूर-करांशीं युद्ध करावयाचें असल्यामुळें त्यानें मोंगलांचें शाब्दिक कां होईना पण अंकितत्वहि मान्य केले होते (ले. १९,७). यामुळें वंडखोर शहाजहान आश्रयार्थ निजामशाही मुलखांत आला तेव्हां मलिकाला त्याला आश्रय देतां आला नाहीं म्हणून त्याला कुतुबशाहींत जावें लागलें (ले. १९,९). मलिक व मोंगल यामधील सलोखा अर्थात् विजापूरकरांना अत्यंत घातुक झाला असता. यासाठीं त्यांनीं खंडणी देऊन आणि भीड घालून मलिकाची वाजू सोडण्यास व आपली वाजू घेऊन उलट मलिकाशीं युद्ध करण्यास मोंगलांना प्रवृत्त केले. याच सुमारास जाधवराव शहाजहानाचा पक्ष सोडून जहांगिराच्या म्हणजे मोंगलांच्या वादशाही पक्षास मिळालेला आटळतो [वेणीप्रसाद, जहांगीर]. यावरून तंजावरच्या शिलालेखांत सुचविण्याप्रमाणें मोंगल व विजापूरकर यांचा हा सलोखा घडवून आणण्यांत जाधवरावाचें अंग होतें असें म्हणण्यास हरकत दिसत नाहीं (पृ. ८१९). या सलोख्याचें पर्यवसान भातवडीच्या युद्धांत झालें. या युद्धप्रसंगीं शहाजी मलिकंवराच्या वाजूस उभा असला तरी त्याची स्थिति मोठी अडचणीची होती. त्याचा सासरा जाधवराव मोंगलांना मिळाल्यामुळें शहाजीच्या निष्ठेविषयीं देखील निजामशाही दरवारांत शंका उत्पन्न होणें स्वाभाविक होतें. त्या काळीं मराठ्यांचा स्वतंत्र असा राजकीय पक्ष नव्हता. यामुळें नात्याच्या व भाऊ-वंदकीच्या संबंधांस त्याच्या विचारांत प्राधान्य दिलें जात असे. अशा स्थितींत जाधवराव मोंगलांना मिळून निजामशाही मुत्सदांशीं शत्रुत्व करूं लागला व खेळेजी मलिकवराच्या गळ्यातला तार्डत बनला. तेव्हा शहाजीचा ओढा सासऱ्याच्या वाजूस आहे किंवा चुलत भावाकडे आहे याचा निर्णय करणें कठीण होतें. स्वतः शहाजीच्या मनाची या वेळीं अनिश्चित स्थिति असावी असें प्रत्यक्ष घडलेल्या प्रकारावरून दिसतें. भातवडीच्या युद्धांत तो निजामशाहींत होता व नंतर आदिलशाहीन गेला त्या अर्धी आदिलशाहीशीं

† Domestic affairs have great influence on the public conduct of Marathas (इ. १००.).

त्याचें अतस्थ राजकारण पूर्वीपासून चालू असलें पाहिजे असें अनुमान करण्यास हरकत नाहीं *

११. शहाजी विजापूरकडे जातो—भातवडीच्या युद्धानंतर श १५४७ मध्ये शहाजी विजापूरकराकडे गेला ही गोष्ट कै राजराडे यांनी, चपूच्या प्रस्तावनेत शिलालेखाच्या आधारे, प्रथम दाखवून दिली (पृ. ५४). तथापि तिच्या सत्यतेविषयी कित्येकांनीं सशय प्रदर्शित केला आहे मलिकंबर मेल्यानंतर फतेखानाच्या अमदानीत इ. स. १६२८ च्या सुमारास शहाजी महत्त्वास पोचला, ३ पुढें बलिष्ठ बनला पण त्यापूर्वी तो किरकोळ पथक्या (Petty Chieftain) असला पाहिजे, असें प्रो. सरकार यांनीं बारा वर्षांपूर्वीं आपलें मत मॉडर्न सिव्हिलच्या लेखात प्रदर्शित केलें व शिवाजी-चरित्राच्या तिसऱ्या आवृत्तींत त्यांनीं पुन तेंच मत कायम असल्याचें लिहिलें आहे याचें कारण राजराडे यांनीं लिहिलेला मजकूर बहुधा त्याच्या लक्षातच आलेला नाहीं असें दिसतें. रिसायतकार रा. सरदेसाई यांनीं मात्र शहाजी या वेळीं विजापुराकडे गेला हा मुद्दा पुढें आणून त्याविषयीं सशय प्रदर्शित केला आहे

राजराडे यांनीं शहाजी विजापुराकडे गेला असें सांगून नंतर जाधव-राजाचा पाठलाग घडविण्यासाठीं त्याला निजामशाही मुळखात परत आणलें आहे तेंहि निराधार वाटतें. याकरिता या वेळीं शहाजी विजापूरकराच्या नोकरांत गेला किंवा नाहीं, गेला असल्यास कोणत्या हेतूनें गेला व आदिल-शाही सोडून तो पुन निजामशाहींत केव्हा आणि कोणत्या कारणाकरिता आला इत्यादि प्रश्नाचा साधकनाथक प्रमाणाच्या दृष्टीनें विचार केला पाहिजे. शहाजी श. १५४७ च्या सुमारास किरकोळ पथक्या नसून महत्त्वाचा सेनापती होता ३ तो इब्राहिम आदिलशहाकडे जाऊन मिळाला हे राजराडे याचे मुद्दे अस्सल पत्रांनीं सिद्ध होत असल्यामुळे त्याविषयीं सशयास जागाच राहिल नाहीं खुद्द शिवाजीमहाराजाचेंच पत्र याविषयीं उपलब्ध असून त्यात इब्राहिम आदिलशहाच्या कारकीर्दीत शहाजी विजापूरकराकडे गेला असें स्पष्टपणें उल्लेखिलेले आहे.

मालोजी घोरपड्याला पाठविलेल्या पत्रात महाराज मागली हकीकत प्रसंगा-
 नुरोधाने सांगताना म्हणतात “ पूर्वी निजामशाहींतून आमचे बाप कैलासवामी
 महाराज (शहाजी) इमराइम आदिलशहा पादशहाचे कारकीर्दीस इकडे
 आले. त्यास इमराइम आदिलशहाने पादशाही कारभाराचा मदर (जबाब-
 दारी) महाराजाचे सिरी टाकिला. तेव्हा महाराजाने हा निचार केला की,
 ‘ पादशाही मदर आपले हातास आला असता आधी तो आपले जातीचे
 लोक मराठे याला हारती धरून सरदारकी करून पोटे भरतात ते पादशाही
 वजीर करावे. पादशाही कामे याजकडून करवून नामोश [कीर्ती]
 इज्जती घोर पावेत ते करावे. ’ म्हणून तुमचे बाप बाजी घोरपडे सरदारकी
 करून होते ते आणून पादशहास भेटून पादशाही वजीर केले. ”
 [ले. १९०१].

याप्रकार इब्राहिम आदिलशहाच्या कारकीर्दीत शहाजी निजापुराकडे गेला
 यात्रिययीं शका रहात नाही. अस्सल पत्राने निश्चित होणारे हे शहाजीचे
 स्थलांतर इनाहिमाच्याच कारकीर्दीत झाले ही माहिती शिपभारत व त.
 शिलालेख यातच दिलेली आहे. याचा उल्लेख उत्तरकालीन वखरीत व मोंगली
 इतिहासात नाही. यामुळे डफ् व सरकार याच्या लक्षात तो आला नाही.

आता शहाजीच्या या स्थलांतराचा कालनिर्णय करता येतो तो असा.
 या अवधीतली शहाजीने लिहिलेली ३ पत्रे उपलब्ध असून तिहींतहि
 त्याला ‘ सरलप्कर ’ हे उपपद जोडलेले आहे. हा किताब भातपडीच्या
 लडाईत निजापूरकराच्या आज्ञेने आलेल्या मुल्ला महमद लारी या प्रमुख सेना-
 पतीला होना (मोडफ पृ. १४७). व तो सेनापती या लडाईत मारला
 गेल्यानंतर तो शहाजीच्या नात्रापुटे आटळतो. त्याप्रकारे असे म्हणता येते की,
 १५४७ च्या श्रावणात शहाजीने निजापूरकराच्या सेन्याची मदत घेऊन
 पुणे परगणा व्यापला व कर्नात पाटमर चाल करण्याचा रोख धरला
 होता (ले. २२२) परंतु निजामशाही

पन्हाळा या बाजूचे हक्क मिळाले (ले. २२६). यानंतर आदिलशाही व निजामशाही सैन्यांची खडाजंगी पुढील ५-६ महिन्यांत चालू होती तीत शहाजीने मलिकंजराच्या सैन्याचा पराभव केला (भा. ५-१४). यानंतर साबाजीपंताच्या सैन्यांत राहून ३०० लोकांनिशी कानदखोन्याचा देशमुख चाकरी करित होता त्याचा बाप कान्होजी या मसलतीत खर्चला (ले. २२७). त्याच वर्षी मलिकंजराने सोलापूर महाल कब्ज केला (ले. २२४). किल्ला जिंकण्याच्या खटपटींतहि तो होता; पण ते काम पूर्ण न होतां तो मरण पावला (ले. ४३१). त्यापूर्वी शहाजीच्या आधिपत्याखाली विजापूरकरांच्या सैन्याने निजामशाही सैन्याचा पराभव केला (भा. ५-१५). यानंतर मुघोजी फलटणकराने आदिलशाही राज्यावर चाल केली होती त्याचा पराभव शहाजीने केला (भा. ५-१८ *). याशिवाय केरळ प्रांतापर्यंत स्वारी करून शहाजीने या वेळी पुष्कळ लूट मिळवून आणिल्यामुळे इब्राहिम त्याच्यावर फार खूप झाला. तथापि शहाजीचे विजापुरांतले आसन ज्या दोन पायांवर उभारले गेले होते ते दोनहि पाय यानंतर ढासळून पडल्यामुळे शहाजीला पुनः आदिलशाही सोडून वणवण करित हिंडण्याचा प्रसंग आला. समान शत्रुत्वाच्या भावनेमुळे इब्राहिम व शहाजी यांचे मत जमले होते. पण ही शत्रुत्वाची भावना ज्या व्यक्तीच्या द्वेषावर उभारली होती तो मलिकंजर श. १५४८ च्या दशाखांत मरण पावला. आणि त्यानंतर ११ वर्षांनी इब्राहिमहि मेलला. यामुळे निजामशाहीतला शहाजीचा शत्रु व आदिलशाहीतला आश्रयदाता असे दोघेहि नाहीसे झाल्यामुळे आपण आदिलशाहींत रहावे किंवा परत निजामशाहींत जावे याविषयी शहाजीच्या मनांत चलविचल सुरू झाली. दैयक्तिक संबंधावर सर्व राजकारणाची इमारत त्या काळी उभी करण्याची वहिवाट असल्यामुळे दोन महत्त्वाचे राजकारणी पुरुष मरण पावलेले पाहून शहाजीचे मन साशंक होणे साहजिक होते. याखेरीज विजापुरांत परदेशी उर्फ कडव्या धर्मपंथाचे वर्चस्व पहिल्यापासून होतेंच. त्याला इब्राहिमाने मोठ्या शिकस्तीने आळा घातला

* भातवडीच्या युद्धांत मुघोजी निजामशाही सैन्यांत होता. आणि या वेळी देखील तो आदिलशाहीविद्दक्ष आहे. यावरून फलटणकर निजामशाही राज्यांतले असावे असे द्याते.

होता. तथापि त्या दरबारातील शिष्ट मुस्सधाना इब्राहिमाची धर्मनियमक मते विलकुल मान्य नव्हती. गायनाच्या नादाने सरस्वतीची पूजा करणे, हिंदू सरदाराना महत्त्वाच्या लष्करी जागा देणे वगैरे प्रकारामुळे 'अकबरप्रमाणे इब्राहिमाने महमदी धर्माचा परित्याग केला' अशी ओरड कडव्या पथाने अनेक वेळा केली (मो. पृ. १४८). पण इब्राहिमाने या ओरडीला भीक घानली नाही. त्याने आपल्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात हिंदूशी सलोखा राखण्याचे धोरण कायम ठेविले. पण त्याच्या मागून आदिलशाही तत्कार जो मुल्गा वसानयाचा तो सरस्वी या कडव्यापयाच्या तालमात तयार झालेला होता. धर्मप्रमाणे राजकारणात देखील इब्राहिमाचे धोरण या कडव्या पथास मान्य नव्हते. मलिकवराशी इब्राहिमाचे अलीकडे व्यक्तिशः वाकडे आले होते व त्याला हाणून पाडण्यासाठी तो खटपट करित होता, पण निजामशाही राज्य बुडविण्याची मोगलाची इच्छा तडीस गेली तर मात्र ती गोष्ट आपणास घातुक होणार आहे हे इब्राहिम जाणून होता हा वारीक भेद दरबारातील पुढ्याच्या विचारात दिसून नव्हता. दिल्लीकर व निजापूरकर यांनी सगन-मत करून 'निजामशाही राज्य साफ बुडवणे आणि तो मुलूख दोघानी पाटून घ्याय' असा विचार करण्यास काही हरकत नाही, असे या कडव्य पक्षाच्या मुसथाचे मत असून त्याचा पुढारी मुस्तफाखान हा होता. हा मुस्तफा शहाजीचा शत्रू असून त्याच्यावर निजापूरच्या युवराजाची बहाल मर्जी असे तेव्हा इब्राहिम मरण पावल्यावर युवराज महमद हा जेव्हा बाद शहा बनला तेव्हा निजापूरचा आश्रय सोडून परत आपण निजामशाहीत जाणे हा विचार शहाजीच्या मनात सहजच बळगला. अशा वेळी जहागीर मरण पावून शहाजहान दिल्लीच्या पदावर आरूढ झाला. व तो निजामशाही राज्यावर हल्ला करण्याच्या विचारास लागल्याची बातमी आली. तेव्हा निजामशाही मुसधानी शहाजीला परत आपल्या राख्यान येण्याविषयी अंतस्य रीतीने बोळवणे पाठविले. स्वतः शहाजीच्या मनात निजामशाही-विषयी आपलेपणाची भावना लहानपणापासून होती व आदिलशाहीतील परिस्थिती अनुभवन्यानंतर निळा अधिकच पक्केपणा आला. यामुळे शहाजी निजापूरला निजामशाही मुख्यावर स्वारी करण्यासाठी म्हणून जो गेठा तो त्याने पुणे परगणा प्रथम कापून केला (ले. २६२) आणि नंतर तसाच पुढे जाऊन निजामशाही मनसबदार बनून त्याने त्या परगण्याचा मोकासा

आपल्या नावे करून घेतला (ले. २७४, २८५). येथे शहाजीचरित्राचा पहिला भाग संपून दुसऱ्यास प्रारंभ झाला. पहिल्या भागांत शहाजीचा मलिकंबरशाही प्राधान्याने संबंध आला; तसा दुसऱ्यांत शहाजहानाशी आला. याकारिता त्याविषयीची हकीकत येथे दिली पाहिजे.

१२. शहाजहानाच्या कारकीर्दीचा प्रारंभ—बंडखोर या नात्याने बापाच्या हयातींत शहाजहान निजामशाहीच्या आश्रयास भातवडीच्या युद्धानंतर आला, तो तेव्हांपासून २।३ वर्षे इकडेच जाऊन येऊन होता; यामुळे त्याला दक्षिणेतील परिस्थिती खडान्खडा माहीत झाली होती. बापाच्या मृत्यूची बातमी ऐकताच जुन्नर येथून तो बादशहा होण्यासाठी निघाला व पुढे दावरवक्ष वगैरेची कत्तल करून त्याने दोन तीन महिन्यांत आपले स्थान कायम केले. तेव्हा या तीन महिन्यांत झालेल्या घडामोडीने व शहाजहानाने मिळविलेल्या यशाने हिंदी राजकारणात केवळ्या मोक्या उलयतापाठशीची पूर्वतयारी होत होती याची कल्पना त्या वेळी ज्ञानासच आली नाही. निजामशाहींतला मलिकंबर, विजापूरचा इब्राहिम व दिल्लीचा जहांगीर या तिघापैकी कर्तव्याने मलिकंबर श्रेष्ठ असल्यामुळे त्याने आपल्या हयातींत निजामशाहीचर इतरांचा शह चाळू दिला नव्हता. पण मलिक स्वतः कर्तवगार असला तरी त्याला मुसदेगिरीची परंपरा निर्माण करणां आली नाही. खुद्द मूर्तजाच्या कर्तव्याला त्याने फारसा वाव ठेविला नव्हता. शिवाय त्याच्या अंगी तेवढी आवरशक्तीहि नव्हती. यामुळे निजामशाही निवत रहावयाची तर ती मूर्तजाच्या शहाणपणाने रहाणे शक्य नसून बजिराच्याच शहाणपणाने जगण्याचा काय तो संभव होता. पण मलिकच्या अलीकडच्या वर्तनाने जायबराज व शहाजी यासारखे कर्ते लोक निजामशाही सोडून गेले व जे राहिले ते नाकर्ते होते. आता दिल्ली दरबारातील परिस्थिती पाहू. जहांगिराच्या हयातींत दिल्लीकरांचा दरारा नाहीसा झाला होता, याची कारणे अशी होती की स्वतः जहांगीर आळशी व खैण बनला असून नूरजहानने राज्याच्या हितापेक्षा आपल्या जांजयाचा वारसा साधण्याच्या प्रश्नाकडे अधिक लक्ष पुरविल्यामुळे अनेक मतभेद माजले होते आणि राजपुत्र शहाजहान याने तर स्वतः बादशहा बनण्यासाठी बंडच उभारले होते. यामुळे मोगलांची शक्ति त्या वेळी आपसांतल्या भाडणांतच खर्च होत असे. पण जहांगीर मरण पावून नूरजहान कैद झाली व बंडखोर शहाजहान बादशाही पदावर कायम झाला;

त्यानंतर मोगली राज्यपर पुन एकदम व्यग्रचित्तपणे काम देऊ लागले त्या काळी राज्यपर जिनी व्यक्तिनिष्ठ होते व एका माणसाच्या मृत्यूने त्यांना त्रास होऊ शके याचे उदाहारण, या घेण्या घडामोडीत उत्तम रीतीने सापडण्याने आहे जहागीर व मलिकाने ह्यात होते तोंपर्यंत मलिकाने निजामशाही अशी जबरदस्त समनण्यात येत होती की, तिच्या आश्रयाने मोगलाने त्या बडगोराने खुदाल यऊन निश्चितपणे राहो व ' त्याला तुम्हा आश्रय कां दिलात ? ' असा जबाब निचारण्याची ताकद मोगला बादशाहाला होऊ नये पण मलिकाने मरण पावताच निजामशाही इतकी कमजोर झाली व शहाजहानाच्या राज्यारोहणाने मोगलाई इतकी शिरजोर बनली की, मोगलाने त्या तडखोरास आश्रय दिल्याप्रमाणे निजामशाहीस प्रायश्चित्त तर घ्यावे लागेलच, पण तेवढ्यानेहि न निभायता शेवटी निजामशाहीला प्राणासच मुखास लागले साराश, त्या काळी मोठ्या माशाने धाऊन्या माशास गिळण्याचा न्याय न्ह असा त्यामुळे कोणत्याहि गादीपर कर्ता पुरव आला व इतर शाहाना तमा कर्णधार लाभला नसला म्हणजे त्याने दुसरी शाही साफ बुडविण्यासाठी झटणे हे त्याचे कर्तव्य होऊन वसे राज्यपराचा उपचार सभोवती इतर राये बुडविण्यासाठी करणे म्हणजे मोठे शतकृत्य अशा सर्वच बादशाहाची समजूत असल्यामुळे हे काम करताना बलिष्ठ पश्चिम माठी हास वाटे पण बादशाहाच्या या होसेच्या शक्यापायी सामान्य टाकापर किती जिवापरची सक्ते येत व त्याना किती हालअपेष्टा सीसाच्या लागत याची फिकीर दरजारी लोकाना नव्हती साराश, राज्यपर सुरळित चालले तर त्याचे श्रेय बादशाहा जिना कर्ता वजीर याच्या वाक्यास येई, आणि ते निघडले तर त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच सोसावे लागत पण

प्रदेशांत कृष्णाजी चांदलासारख्यांनी स्वतःच्याच जोरावर सभोंवारच्या लोकांपासून कर घसूल करण्याचा उद्योग आरंभला. व प्रतिक्रियारूपानें इतरांना त्याच्याशी झगडण्याची तयारी करावी लागली. यामुळें निजामशाही जर्मनदोस्त करण्याच्या कामांत शहाजहान व आदिलशहा गुंतले असतां कोणत्याच शाहीचा अंमल न मानतां अंगच्या जोरावर देशमुखी जगविणें किंवा हरविणें हा डाव खेळण्याचा प्रघात मावळांत पडत चालला ही गोष्ट त्या वेळीं फारशी महत्त्वाची भासली नाहीं. पण भावी काळांत ती फार महत्त्वाची ठरली. खडाजंगीची युद्धे व मोठ्या सैन्याच्या हालचाली दौलताबाद, औरंगाबाद वगैरे मैदानां मुलखात होत; व त्याप्रीत्यर्थ होणाऱ्या हालअपेष्टा सोसण्याचा प्रसंगहि तेथील लोकांवर येई. पण एक बादशाही लयास जाते न जाते तों दुसरी बादशाही तेथें उभी होई, यामुळें तेथील लोकांच्या उरावर कोणत्या तरी बादशाहाचें सैन्य नेहमीं खडें राहिलेले असे. शिवाय वसूल मिळविण्यासाठी अगा मुलखांत आपला अंमल शक्य तितक्या लोंकर व्यवस्थितपणें चालविण्याची खबरदारी बादशाही अमलदारांकडून घेण्यात येई. पण मावळात मात्र त्याच्या उलट प्रकार होता. तेथें सरकारी उत्पन्न वेताचें व मुख्य डोंगराळ; यामुळें शाततेच्या काळात देखील सरकारी दाव जितक्यास तितका तांत्रिक स्वरूपाचा असे. राज्यात दगाधोपा सुरू झाला म्हणजे तर या डोंगराळ मुलखात वेवंदशाही माजे; व राजधानीतला दगा थावला तरी मावळातले दगाधोपे चालूच असत. सारांश, मुसलमानी राज्याचा वरवंटा कर्मांतकर्मा फिरलेला प्रदेश कोटें शिल्लक आहे याची तपासणी त्या वेळी केली असती तर तो प्रदेश म्हणजे मावळ असें उत्तर मिळालें असतें, मात्र याचें श्रेय मावळातल्या लोकाना देण्याचें कारण नाहीं; कारण त्याची जाणीव त्यांनाहि नव्हती. हेतुपुर सर पाहणी करणारा इसम अस्तित्वात नसल्यामुळें मावळातील लोकांचा कणखरपणा, जुन्नरपासून रायगडापर्यंतच्या मुलखाचा डोंगराळपणा व त्या भागातील कित्ते या गोष्टींना त्या वेळी कोणी महत्त्व दिलें नाहीं. पण बादशाही सैन्याशीं झगडण्याची जरूरी उद्भवताच वरील गोष्टीकडे लक्ष देण्याची बुद्धि प्रथम शहाजीला झाली आणि नंतर शिवाजीमहाराजाना झाली; व अनुभवावती या डोंगरी आश्रयाची महती फार मोठी आहे असें दोषानाहि समजून आले. निजामशाही राज्यात ८४ किल्ले असून ८० हजार चलाख घोडा होता व बहिरी ससाण्याप्रमाणें आकरिमक

झडप घालण्याची एक विशिष्ट युद्धपद्धति त्या राज्यांतील लोक जाणत होते (भा. ८।४१-४३); वंगरे गोष्टी राज्या असल्या तरी डोंगरी किऱ्यांच्या जोरावरच बादशाही सैन्याची टक्कर देता येईल व त्या कामी या डोंगराळ मुलखांतील लोकांचे विशेष साहाय्य होऊ शकेल ही गोष्ट प्रथम शहाजीला सुचली. आता त्याच्या तरी लक्षांत ती कशी आली हे समजण्यासाठी त्या काळाच्या मोगली व निजामशाही घडामोडी प्रथम लक्षांत घेतल्या पाहिजेत.

१३. खानजहान लोदीचे बंड—शहाजहान तत्कावर बसण्याची खटपट करण्यासाठी जुन्नराहून उत्तरेकडे जाण्यास निघाला तेव्हा दक्षिणेत मोगलांच्या तर्फे खानजहान लोदी नांवाचा सुभेदार होता. शहाजहानाचे व त्या लोदीचे पहिल्यापासून वांकडे असल्यामुळे त्याने स्वतंत्रपणे दक्षिणेत आपले राज्य प्रस्थापित करण्याचा विचार या वेळीं मनान आणला असून शहाजहानाला दिल्लीच्या आसनावर कायम हाण्यास बरेच दिवस लागतील व तेवढ्यांत माळव्याच्या बाजूस हातपाय पसरण्यास आपणास सवड सांपडेले असा त्याचा अंदाज होता. त्याप्रमाणे त्याने निजामशाही बजीर हमीदखान याच्याशी सगनमत करून काही मोगलांस मुलूख त्याला परत घावयाचे ठरविले व त्याच्याकडून खर्चासाठी बराच पैसाहि घेतला. पुढे त्या जोराने सैन्य जमवून तो माळव्याकडे निघाला. इतक्यात त्याला अशी पक्की बातमी समजली की, 'शहाजहान दिल्लीच्या गादीवर विनहरकत बसल्यामुळे आता त्याच्याशी विरोध करण्याची कल्पना शेवटास जाण्याजोगी नाही.' त्यामुळे अर्थात्च त्याचा वंडाचा विचार थडावला. त्याबरोबर त्याने बादशाहाकडे पत्र पाठवून माफी मागितली आणि बादशाहाने देविल माफी देऊन त्याला दक्षिण-ताळ सुभेदारीच्या जागेवर कायम केले. तेव्हा ही भानगड एवढ्यावर मिटेल असे वाटू लागले होते. पण यांगायोग निराळा होता. माफी मिळाल्यावर तरी लोदीने राजनिष्ठा मिद्ध करण्यासाठी आपण दिलेला निजामशाही मुलूख परत घ्यावयास पाहिजे होता; पण त्याने त्यामवधी प्रयत्न केल्या नाही. त्यामुळे 'लोदी हा वस्तुतः राजनिष्ठेच्या गोष्टी बोलतो; पण त्याच्या मनात अद्याप निजामशाही मुसधारी सगनमत करण्याचा विचार कायम आहे' इत्यादि चहाड्या लोदीविरुद्ध करणाऱ्यांना आयनेच फाटले. शहाजहानासहि त्या गोष्टी खऱ्या वाटल्या व त्याने लोदीस अधिकारभ्रष्ट करून भेटीस बोलाविले व सुभेदाराच्या जागी महाबतखानाची नेमणूक केली. बोलान्याप्रमाणे लोदी

निवून गेला व महावतखानानें तावडतोच निजामशाही वजिराकडे मोंगळी मुलख परत देण्याविषयी मागणी केली. तेव्हां तगाचाप्रमाणें त्या मागणीस मान देण्यासाठी वीडकडील मुलख परत देण्याची भाषा निजामशाहानें चाट्ट केली. त्याप्रमाणें खानजमान, महावतखानाचा मुलगा, वीड हस्तगत करण्याच्या खटपटींत असतांना निजामशाहानें ६ हजार घोडेस्वार देऊन शहाजीला खानदेशांत स्वारी करून देण्यासाठी परस्पर रवाना केलें. हेतू हा फी, त्या स्वारीच्या गडबडीनें मुलख परत देण्याची गोष्ट निकरावर येऊं नये. पण शहाजीला खानदेशांत फारसा दंगाधोपा करितां आला नाहीं व वसवाड्याचा जहागीरदार दर्याखान रोहिला या नांवाच्या अधिकाऱ्यानें सैन्य जमवून शहाजीला त्या भागांतून परत फिरण्यास भाग पाडलें (वा. भा. १-२५१).

१४. आदिलशाही व निजामशाही यांमधील संबंध—इब्राहिम आदिलशाहाच्या मागून महमद विजापूरच्या तक्तावर वसला त्या वर्षी म्हणजे शके १५४९ मध्ये मूर्तिजा निजामशाहा यानें विजापूरकरांचा मुलख हस्तगत करण्यासाठी सैन्य पाठविलें. त्याच वेळीं कोंकणांत दामोळच्या बाजूस देखील निजामशाहाची स्वारी येईल अशी बातमी होती. कारण मलिकंवराच्या हयार्तीत निजामशाही सैन्यानें छपा घालून दामोळ बंदर घेतलें होतें, तें मलिक मेल्यावर तह होऊन परत घावें लागलें; तें पुनः परत देण्यासाठी निजामशाही सैन्य चालून येईल असें लोकाना वाटूं लागलें (ले. २५७). त्याप्रमाणें मावफाल्गुनाच्या सुमार ही मोर्हाम सुरू झाली. तेव्हां हवसखान नांवाचा अधिकारी निजामशाही-तर्फे तळकोंकणचा हवालदार होता, त्याच्या मदतीस इब्राहिमखान व मिर्झा अब्दुल फत्तेखान यांची रवानगी झाली व ते दामोळपासून तीनचार कोसां-वर सैन्यानिशीं येऊन पोचले. स्वतः हवसखानानें जंजिन्याच्या दंडाराजपुरीस ब्रेडा देण्याचें काम सुरू केलें असल्यामुळें दामोळच्या मसलतींत त्याच्या सैन्याची मदत होऊं शकली नाहीं. तथापि कान्होजी जेधे, खोपडे वंगरे माव-ळांतील देशमुखानी इब्राहिमखानाच्या मदतीस तातडीनें जावें असे त्यानें हुकूम पाठविले होते (ले. २६४-२६८). दामोळच्या आदिलशाही अधिकाऱ्यांनीं देखील रायारावामार्फत ' गुजण मावळच्या देशमुखांनी आपल्या पक्षांत सामील व्हावें ' अशी खटपट चालविली होती (ले. २७१). तथापि या हालचाली-तून म्हणण्यासारखी निष्पत्ति कांहींच झाली नसावी असें दिसतें. मावळांतील देशमुखांचा मात्र भाव चढला व ते आपण आदिलशाही पक्षास मिळवें

किंवा निजामशाही पक्षास मिळवें यानिपर्यां आपापल्या परीनें निचार करू लागले आणि शेवटीं १५५१मध्ये कान्होजी, पेदाजी अनतामार्फत रणदुल्लास भेटून आदिलशाहाचा अकित बनला (ले. २९४) गड प्राताच्या अगदीं सरहद्दीपर जेथ्याचें गाव असल्यामुळें त्याला आदिलशाही सेन्याचा आश्रय करणें सोईचें वाटलें. पण नीरेच्या उत्तरेस असलेल्या पुणें प्रातात व सिंहगडच्या वाजम निजापूरकराना आपलें वर्चस्व प्रस्थापित करण्यास यापेक्षा किंचित् अधिक काळ लागला कारण, शहाजीनें निजापूरकरातर्फे म्हणून सरलपर या नात्यानें स. १५४९ अखेर पुणें प्रात ताब्यात घेतला (ले २६२) पण पुढें तो स्वतःच आदिलशाहीची सरलष्करी सोडून निजामशाही बनला व त्याच्या तर्फे पुणें परगण्याचा मोकासा त्यानें मिळविला (ले. २८२) खुद्द निजापुरावर चालून गेलेल्या निजामशाही सेन्याच्या हातून म्हणण्यासारखा काहींच पराक्रम झाला नाहीं प्रथम त्या सेन्यानें सरहद्दीपरच्या कपसगार [१] या किल्ल्यास वेढा देण्याचा प्रयत्न केला पण आदिलशाही सेन्यानें त्याला मार्गे फिरविलें त्यानंतर पुन त्यानें आफ्स्मिक हद्दला करून सादनखान व इतमादखान या आदिलशाही सरदाराना घळून नेलें, पण त्यांना जोगनाहि अपाय न करता परत जाण्यास परवानगी दिली, आणि त्याच्या गवटपटीनें तात्पुरतें युद्ध तहकूब होऊन आदिलशाही लष्कर परत वृष्णातीरास आलें [मो १५३]

तथापि निजामशाहीचीं सूत्रें या वेळीं ज्याच्या ताब्यात आलीं होती त्या हमीदखानाला प्रीत तह पटला नाहीं त्यानें तो नामूर करून आदिलशाही सेन्याचा पराभर करण्याचें काम आपल्याच अगार घेतलें. हा हमीदखान पूर्वी इब्राहिमाच्या नारकीर्दीत निजापूरकराच्याच नोकरांत होता परंतु काहीं कारणांमुळें त्याला निजामशाहीचा आश्रय करणें इष्ट वाटून तो तेथें गेला व महत्त्व पावला या हजशी सरदारानें मुन्हाणाची मर्जी मपादण्यासाठीं भळत्या मार्गाचें अल्पन केले असें रसमरित वर्णन समजलीन मोंगल इतिहासकारानें केले आहे.*

* He (Hamud Khan) married a poor woman who served in the female apartments of Nizamulmulck. She made herself useful in supplying the King secretly with wine and as a procuress in bringing wives and daughters for his gratification. By these means she obtained such an ascendancy over him that she was mistress inside the palace and her husband became master outside but it must be added that he was a man of ability (Ikbal Nama E. VI p. 433 note).

शत्रुपक्षांनं केलेली निंदा शब्दश खरी धरता येणार नाही. पण या वेळीं निजामशाहीचीं सूत्रें फत्तेखानाच्या हातीं नसून हमीदखाच्या हातीं आलीं होतीं व त्याला आदिलशाही सैन्याचा पराभव करण्याची हौस होती परंतु गृहीत धरण्यास हरकत नाही. त्याप्रमाणें निजामशाही सैन्य जिजापुरावर स्वारी करण्यासाठीं निघालें. तेव्हा या सैन्याचें आधिपत्य हमीदखानाच्या बायकोनें पत्कारलें होतें असें खाफीखान म्हणतो (भा. १. पृ. ३८५) पण ती बहुश अनिश्चोक्ती असावी. तथापि या निजामशाही सैन्यानें या वेळीं थेट जिजापुरापर्यंत चालून जाण्यात यश मिळविलें. पण कठरीकनोर (कुदरीकुनूर) नजीफच्या मेदानान दोन्ही सैन्याची जी वटाई झाली तिच्यान निजामशाही सैन्याचा पराभव झाल्यामुळें त्याला परत जाणें भाग पडलें. हा प्रकार श. १५५० मध्ये पडला पुढें श. १५५१ मध्ये पुन हें युद्ध सुरू झालें. त्यात आदिलशाही सैन्यानें शिरवळ परगण्यातले काहीं गांव ताब्यात घेतले व उल्ट पक्षां निजामशाही सैन्य थेट जिजापुरापर्यंत चालून गेलें (ले ३००) या वेळीं कोंडाण्याचा हजालदार मायळ्यात व्यग्रस्था ठेवू शकला नाही व किल्लेकरी मायळ्यातल्या लोकांची गुरेंटोरें वळून नेत आणि अनेक प्रकारें त्रास देत असें दिसतें (ले २९८) मिळून जिजापूरकराचें पाऊळ द्विसेंद्रिस पुढें पडत चाललें आणि निजामशाही राज्यात अव्यग्रस्था माजू लागली. यामुळें या सरहद्दीपरच्या मायळ प्रांतातील देशमुखार आपण कोणत्या पक्षाकडे राहों याविषयीं विचार करण्याचा प्रसंग आला. तेव्हा ते दोहोंकडे अनुसंधान ठेवून रहात असत असें दिसतें. यानंतर हमीदखानाच्या सागण्याप्रमाणे बुन्हाणानें फत्तेखानास कदेंत टाकिलें व जाधरारासहि मारिलें यामुळें निजामशाही राज्यात फारच धारपळ सुरू झाली. या धांदलींत आपलें पाऊळ पुढें ढकलण्यास हरकत नाही अशा विचारानें आदिलशाही सैन्य नीरानदीच्या उत्तरेस पुणें परगण्यात येऊन पोचलें व त्यानें पुण्याचा कोट पाडून शहाजीनें वाधलेले वाडे जाळले व लुटालुट केली. शहाजीनेंही जाधराराच्या मृत्यूनंतर निजामशाही सोडून मोंगलाकडे आश्रयार्थ जाण्याचा विचार केला होता. त्यामुळें आदिलशाही सैन्याशीं झगटण्याच्या भानगडींत न पडता तो प्रथम जुन्नरास आणि नंतर मोंगलाकडे गेला. तेव्हा पुण्याचें ठाणें आदिलशाही सैन्याला फार थोड्या श्रमानें पचविता आलें. आदिलशाहीतर्फें या वेळीं मुरारपतानें हा परगणा ताब्यात घेऊन मुलेश्वरच्या डोंगरार दौलतमगळ नांवाचा किल्ला वाधला व तेथून पुणें परगण्याची व्यग्रस्था

पाहण्याचा परिपाठ पाडला (मो. १५६.; ले. ३३२). त्या कामावर रायारावाची नेमणूक करून दोन हजार स्वारांसह त्याला या किल्ल्यावर त्याने ठेविले. याखेरीज तळकोंकण हस्तगत करण्याचे काम मागण्यासाठी पुणे झाले नव्हते; ते पुणे करण्यासाठी चंद्रावराजे यांची नेमणूक मुरारपंताने दामोळच्या स्वारीवर केली व बाजी दळवी यानेहि या कामी मदतीस जावे असा हुकूम दिला. त्याप्रमाणे आदिलशाही सैन्याने महाड, कोरेगांव, निजामपूर वगैरे नाक्यांची ठिकाणे हस्तगत केली. तेव्हां तळकोंकणचा निजामशाही सुभेदार सिद्दी मर्जान हा चौल येथून बाजी दळवी याच्या पारिपत्यासाठी चालून आला. दोघांत चांगली निकराची लढाई होऊन निजामशाही अधिकारी ठार झाल्या व बाजी दळवी यशस्वी होऊन त्याने चौलपर्यंतचा मुख्य हस्तगत केला. तथापि या वेळी बुन्हाणाने सिद्दी मर्जान ठार झाल्याचे ऐकतांच सिद्दी साबा व फखलासखान यांना मोठ्या सैन्यानिशी बाजी दळवीला घालविण्यासाठी तातडाने रवाना केले व त्यांच्या सैन्याशी गांठ पडल्यावेळी बाजी दळवी ठार झाल्यामुळे आदिलशाही सैन्य पळून गेले. तेव्हां सिद्दी साबा याला चौल वगैरे ठिकाणी पुनः निजामशाही अंमल वसवितां आला व तो कल्याणास येऊन राहिला. तात्पर्य, दोनतीन वर्षे निजामशाही व आदिलशाही सैन्यामध्ये जो झगडा चालू होता त्यात शेवटी पुणे परगण्यांतील कांहीं भाग आदिलशाही सैन्याच्या ताब्यांत गेला. पण तळकोंकणातून निजामशाही अंमल उधळून लावण्याच्या कामी विजापूरकरांना यश आले नाही. या वेळी महत्त्वाचे असे राजकीय घोरणाचे प्रश्न उपस्थित झाल्यामुळे, आपसांतले तंटे वाजूस ठेवून, दोनही शाह्यांनी एकदिलाने मोंगलांशी तोंड घावे ही बुद्धि विजापूरकरांना सुचली तो प्रकार असा.

निजामशाही व आदिलशाही सैन्ये श. १५५२ मध्ये एकमेकांशी झगडत असता मोंगलांना निजामशाहीवरोबर युद्ध पुकारण्याची आवश्यकता उत्पन्न झाली. कारण त्यांचा वंडखोर जो टोदी त्याला निजामशाहाने आश्रय दिला होता. तेव्हा या वेळी विजापूरकरांनी आपल्याशी टोन्तीचा तह करून निजामशाही बुडवावी व तो मुख्य मोंगल व विजापूरकर यांनी बांटून घ्यावा असे बोलणे करण्यासाठी मोंगलाचा वकील शेख भुगत्रिया (किंवा मैनुदीन) हा विजापुरास दाखल झाला. तेव्हां विजापूरदरबारने कोणते राजकीय घोरण स्वीकारावे याविषयी चर्चा सुरू झाली. मुस्तफाखानाने आपले मन स्पष्टपणे

असें दिलें की, “ मोंगलाचा स्नेह जोडण्याची व आदिलशाही राज्याची सरहद्द वाढविण्याची ही आयती आलेली संधी विजापूरदरवारानें दवडू नये.” उलट पक्षां रणदुल्लाचा दरवारी वकील कार्जा सैद यानें असें प्रतिपादन केलें कीं, “ केवळ मुद्दख संपादन करण्यावर दृष्टी ठेविली तर निजामशाही राज्य बुडालें म्हणजे आदिलशाहीला मोंगलाचा शेजार घडेल. यामुळें मोंगलाशीं रेटारेटी करण्याचे प्रसंग उद्भवतील; व तें जड जाईल. त्यापेक्षा मुद्दख वाढविण्याची हौस आवरावी व निजामशाही वाचविण्यासाठी खटपट करावी हें शहाणपणाचें दिसतें.” या स्पष्टोक्तीबद्दल मुस्तफाखान काजी सैद याच्यावर बराच रागावला. पण शेवटीं मुस्तफाच्या म्हणण्याप्रमाणें आदिलशाही दरवारानें धोरण ठेगवें असा या वेळीं निर्णय कायम झाल्यामुळें दोन पक्षातील मतभेद निकोपास गेला नाही. तथापि खयासखान व मुरारपंत याना मुस्तफाचें हें धोरण मनापासून पसत नव्हतें. पण पूर्वीं मुस्तफाशीं केलेले करार व महमदशाहाची मर्जी यावर नजर देऊन मोंगलाशीं मित्रत्वाचा तह करण्याचा विचार त्यांनी तात्पुरता कायम केला. त्याप्रमाणें मोंगलाच्या वकिलाजवळ त्या अर्थाचें पत्र व पोपाख देऊन दिल्लीस जाण्यास विजापूरदरवारानें निरोपहि दिला; आणि अबरखान, अकुशखान, सरजाराव घाटगे, फरहादखान व रणदुल्लाखान याना मोंगलाच्या मदतीसाठीं म्हणून विजापुराहून रवाना केलें. पण विजापूरकर व मोंगल यामधील दोस्तीचा तह या वेळीं व्यवहारात न येता उलट त्या दोघात युद्धाचाच प्रसंग उद्भवला. याचें कारण निजामशाहींत या सुमारास अगर्दांच अकल्पित अशी उलथापालथ झाली, आणि त्यामुळें विजापूरकरानाहि आपला विचार बदलण्याचाचून गत्यतर राहिलें नाहीं.

१५. निजामशाहींतल्या घडामोडी—आता या ठिकाणीं निजामशाहींतल्या घडामोडी लक्षात घेतल्या पाहिजेत श १५५१ चे पहिले ५ महिने निजामशाहींत काहींसे शाततेचे गेले. तेवढ्यात बुन्हाणाजवळ हमीदाचें महत्त्व वाढून फत्तेस्तानावर कैद होण्याचा प्रसंग आला; व पुढें लौकारच जाधवरावहि मोंगलाचा पक्ष सोडून निजामशाहींत येऊन पोंचला. आणि त्यापेक्षां भानगडी उपस्थित करणारा खानजहान छोदी हाहि आला. कारण छोदी आग्न्यास शहाजहानाच्या बोलाण्याप्रमाणें गेला होता. पण त्या दोघाचीं मनं परस्परा-निपयीं कित्येक वर्षांपासून दूषित झालेली असल्यामुळें सशयावरून सशय वाढत गेला आणि जीव वचावण्यासाठीं छोदीला आग्न्याहून पळ काढणें इष्ट

दिसले. अर्थात् त्याचा पाठलाग करण्यासाठी मोंगलांचे सैन्यहि निघाले. अशा रीतीने लोदी मोठ्या शिकस्तीने बादशाही सैन्यास झुकाव्या देत गोंडवणातून निजामशाहीत येऊन पोचला. मोंगली राज्यातील बडखोराने निजामशाही मुलखाचा आश्रय घेण्याचा शिरस्ता पूर्वी शहाजहानाने घातला होता. त्यास अनुसम्बन लोदी आला व हमीदखान नगरे जजिरांनी त्याला आश्रय दिला. कारण, निजामशाही मुत्सद्याची व लोदीची पूर्वीपासून चागलीच जानपठान व घसट असल्यामुळे त्याला आश्रय देत नाही असे म्हणणे या मुत्सद्याना शक्य झाले नसते. पण या भिडेमुळे निजामशाही राज्यावर मोठेच सकट ओटवले. कारण लोदीनिघयी शहाजहानाच्या मनात पकी आटी असल्यामुळे त्याने लोदीला व त्याबरोबरच त्याला आश्रय देणाऱ्या निजामशाहाला, अशा दोघानाहि ' इद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा ' या न्यायाने धुळीस मिळविण्याचा निश्चय केला, व श. १५५२ च्या प्रारंभी स्वत बादशहा बन्हाणपुरापर्यंत येऊन पोचला. यापूर्वीच, लोदीच्या पाठोपाठ मोंगली सैन्य येणार असा रग दिसू लागताच श. १५५१च्या पोपात निजामशाही अधिकाऱ्याकडून मोंगलाना पायबंद देण्यासाठी शहाजीची नेमणूक दर्याखानावर स्वारी करण्याच्या कामी झाली होती. त्या कामगिरीवर निघण्यापूर्वी त्याला एक गृहकृत्य करण्यात थोडेसे लक्ष घालावे लागले. त्याचा बडील मुलगा सभाजी याचे, जुन्नर येथील अधिकारी विजयराघव याची मुलगी जयती इच्याशी लग्न करण्याचे याच मुमारास निश्चित झाले होते. मागे सांगितल्याप्रमाणे जाधवराजहि याच वेळी निजामशाहीनफे मोंगलाशी लटण्याच्या कामात माहाय्य करावे या हेतूने आला असल्यामुळे शहाजी व जाधवराज दोघेहि निजामशाही वाचविण्याच्या कामी पक्वदिल होऊन झटण्याचा योग जमून आला होना अशा स्थितीत शिरनेरीच्या किड्यावर सभाजीचा लग्नमारम या वेळी उकरण्यात आला आणि जिजामाईचे वाळतपणाचे दिवस जवळ आल्यामुळे तिला व इतर मडळींना तेथेच व्याघ्राच्या समनीने ठेवून शहाजी दर्याखानाच्या स्वारीवर निघाला (भा. ८-१७,१८) पुढे ती स्वारी आटोपल्यानंतर तो परब्याच्या बाजूस गेला.

१६. जाधवरावाचा स्मृ—निजामशाहीवर या वेळी आणीबाणीचा प्रसंग आला होता. मलिकजराच्या मृत्यूनंतर बुन्हाण निजामशाहीने आपल्या हाती राज्याची सुत्रे घेऊन विजापूरकराशी युद्ध केले. पण त्यात

त्याला यश आलें नाहीं. तेव्हां अपयशाची जबाबदारी प्रधानांवर टाकून त्यानें प्रथम फत्तेखानास अधिकारभ्रष्ट करून राज्याचीं सूत्रे हमीदखान व तकवीखान ह्यांच्या हातीं दिली. त्यांनीं विजापूरकरांची कुरापत काढिली पण त्यांत त्यांना म्हणण्याजोगें यश आलें नाहीं. इतक्यांत इकडे लोदी निजामशाहीच्या आश्रयास आला व 'त्याला धालवून वा' असा तगादा करण्यासाठीं मोंगलांचें सैन्यहि नाशिकपर्यंत येऊन पोचलें. पावसाळा संपतांच मोंगलांचें सैन्य चालून येणार हें उघड दिसूं लागल्यामुळें व मोंगलांनीं निजामशाही दरबारांतले अनेक सरदार फितूर केले असा बोभाटा झाल्यामुळें आधींच घाबरलेला बुद्दाणशाहा अगदीं गोंधळून गेला. त्याला आपल्या दरबारांतील मुत्सदांपैकी व सरदारांपैकी मोंगलांना आंतून फितूर झालेले कोणते व न झालेले कोणते याचा विवेक करता येईना. अशा स्थितीत 'जाधवराव पुनः निजामशाही सोडून मोंगलांकडे जाणार' अशी बातमी कोणीं चुगलखोरांनीं दादशहाला सांगितली व ती त्याला सहज पडली. त्याबरोबर त्यानें जाधवरावाला कैद करविण्याचा विचार कापम केला. एके दिवशीं जाधवराव दरबारात येऊन बसला असतां कांहीं कामाचें निमित्त करून बुद्दाणशाहा तेथून उठून एकातीं मसलत करण्यासाठीं म्हणून गेला. आणि दोघां खानांनीं जाधवरावाच्या अंगावर घावून येऊन त्याच्या व त्याच्या मुलांच्या हातांतल्या तलवारी हिसकावून घेतल्या. त्याबरोबर हें लक्षण ठीक दिसत नाहीं असें वापलेकानीं ओळखून आपल्या कमरेच्या कट्यारी काढल्या व त्यां खानांवर ते चालून गेले. तेव्हां मागमारी सुरू होऊन जाधवराव ठार झाला. या गडबडीत त्याचे दोन मुलगे अचलोजी व रघूजी आणि नातू यशवंत हेहि मारले गेले. ही बातमी तावडतोब सर्ततुमुळी झाली. जाधवरावाची मडळी दौलताबादेतील कुतलगच्या हांढाजवळ रहात होती, त्यांना ही बातमी समजतांच जीव वांचविण्याच्या विचारास त्यांना लागणें लागलें. ज्याला जो मार्ग दिसला तो त्यानें पत्कारिला; व सर्वांनीं आपले प्राण वांचविले इतकेंच. जगदेवराव, वहादूरजी व गिरजाबाई बंगेर मंडळी धांवपळ करित दौलताबादेहून मिंदखेडास गेली व तेथून मोंगलांच्या आश्रयास जाऊन पोचली.

जाधवरावावरचा हा प्रसंग अनेक दृष्टींनीं फार महत्त्वाचा होता. जाधवराव म्हणजे त्या वेळच्या राजकारणांतील बडें प्रस्थ असें. मोंगलांनीं त्याला

२४ हजारांची जातमनसब व १५ हजार घोडेस्वारांची तैनात दिली होती; याशिवाय त्याची मोठी जहागीर होती ती निराळीच. यामुळे निजामशाही व मोंगलाई ह्यांच्या सरहद्दविर एकाचा स्वतंत्र राजासारखे ऐश्वर्य उपभोगित जाधवराव रहात असे, आणि अशा ऐश्वर्यसंपन्न सरदाराने निजामशाहीवरील आणीबाणीच्या प्रसंगां झटण्याचे कवळ केले होते. पण त्याचे ऐश्वर्य अगर हेतू निजामशाहाच्या लहरीपुटे कवडीकिंमतीचे ठरले. त्याने चुटकीसरशी त्याचा जीव घेतला व स्वनःच्या प्राणनाशार्चाहि तयारी केली. कारण, जाधवरावासारख्याच्या जिवाची जेथे शाश्वती नाही त्या दरबारांत इतरांनी कोणत्या आधारावर विश्वासून रहावे हा मोठाच प्रश्न उपस्थित झाला. लोकांच्या मनाची अगदीं चलविचल झाली. त्यांतल्या त्यांत शहाजीवर तर फारच अडचणीचा प्रसंग आला. निजामशाही मुस्त्यांच्या नादीं लागून व स्वतःची हौस म्हणून त्याने दोन वर्षांपूर्वी आदिलशाही सोडली व मोंगला-शाही अधूनमधून धडकी घेतली. पण ज्याच्या हितासाठी तो झटणार तो निजामशाहाच पिमाळल्या कुत्राप्रमाणे वागू लागल्यामुळे त्याला निजामशाहीचा संबंध तोडून टाकणे भाग पडले. जाधवरावाचा खून झाला ही बातमी त्याला समजली तेव्हां तो परांच्याकडे होना. बातमी ऐकतांच तेथून तो निघाला; आणि प्रथम संगमनेराकडे जाऊन नंतर पुण्याकडे आला व समो-वारच्या मुलखात आपला अंमट प्रस्थापित करू लागला. पांच वर्षांपूर्वी मलि-कंदराजी त्रिभुष्ट आल्यावेळीं त्याने असेच केले होते; पण त्या वेळीं आदिल-शाहाचा त्याला पाठिंबा होता. आताचा प्रसंग अगदींच निराळा पडला. आदिलशाहा व निजामशाहा हे दोघेहि या वेळीं त्याचे शत्रू बनले होते; यामुळे अडचणीतून पार पडण्यासाठी त्याने मोंगलाचा सरदार अजमरान याच्याशी बोलणे लाविले आणि तेथून उत्तर येईपर्यंत कालहरण करण्यासाठी तो प्रथम पुण्याकडे गेला आणि तेथून शिम्नेरीस गेला. दर्यातानावर स्वारी करण्यासाठी म्हणून गेलेला शहाजी शिम्नेरीस अशा रीतीने परत गेला तेव्हां त्याला वाळगिरीची प्रथम-दर्शन झाले. इकडे रिजापूरकरांनी ही संधी साधून त्याच्या जहागिरीवर हल्ला चढविला. या वेळीं मुरार जगदेवाने शहाजीच्या जहागिरीचे परगणे ताब्यात घेऊन पुण्यातले शहाजीचे वाडे जाळले व कोटहि पाडला (ले. ३३२). व भुलेश्वराच्या डोंगरावर दौलतमंगळ हा फिझा बांधून किंवा पूर्वीचा दुरुस्त करून या परगण्याचे काम दौलतमंगळच्या किन्न्याग्गन

विजापूरकरातर्फे रायाराज करू लागला (मो १५६) हें मागे सांगितलेंच आहे हा प्रकार चालला असता शहाजी काहीं दिवस शिजनेरास होता, आणि नंतर मोंगलांनीं आश्रय देण्याचें वबूल केल्यावर तो अजमखानास बीड परगण्यात जाऊन भेटला अजमखान वगैरे सरदार या वेळीं लोदीवर हल्ला करण्याच्या कामीं गुतले हांते त्यांना शहाजीसारखा निजामशाही प्रांतातला माहितगार इसम मदतीला पाहिजेच होता त्यांनीं शहाजीला पचहजारी मनसब व मानाचा पोपाख, रत्नखचित खजीर, एक निशाण, घोडा, हत्ती आणि दोन लाख रुपये खर्चासाठीं दिले या वेळीं शहाजीचे चुलतभाऊ मन्नाजी व मालोजी व शहाजीचा उडील मुल्गा सभाजी यानाहि तीन चार हजाराच्या मनसबा देण्यात आल्या अशा प्रकारें गौरव करून शहाजीला जुन्नरसगमनेरवडची बाजू ताच्यात घेण्यासाठीं त्यांनीं परत पाठविलें शहाजीला या वेळीं मोंगली मनसबेचा जो सत्कार घडला त्याचा उल्लेख फक्त मोंगलांच्या इतिहासात मात्र आहे निजापूरचा इतिहास अगर बखरी किंवा शिजभारत वगैरे इतर अनेक साधनें उपलब्ध असून त्यात हा नाही याचें कारण तो सगळ्या फार दिवस टिकला नाही हें होय

निजामशाहानें मोंगलाचा वडखोर लोदी याला आश्रय दिल्यामुळे मोंगलांनीं विजापूरकराची पायधरणी करून त्यांना निजामशाहीविरुद्ध उठविण्याचा विचार केला होता असें वर सांगितलेंच आहे पण जाधवराज मारला गेला त्या सुमारास निजामशाही दरमाराची चलनिचलीची वृत्ति लक्षात येताच लोदी आपणहून दोलताबादेहून निघाला व १५५२च्या माघात कलिंगरपासून चाळीस मैलांवर लुदीवर मधुसिंगाच्या हस्तें मोठ्या निःकराच्या मारामारींत ठार झाला त्या सुमारास शहाजीप्रमाणेंच निजामशाहींतले कित्येक वजनदार सरदार मोंगलांना जाऊन मिळाले आणि दक्षिणेंतील राजकारणाचा रंग पालटला अजमखानानें शहाजीला जुन्नर, सगमेश्वर, वैजापूर, चाभारगोंदें वगैरे भाग जहागिरीदाखल देण्याचें अभिप्रेचन देऊन ते जिंघून घेण्याच्या कामगिरीवर रवाना केल्यावर तो निजामशाही प्रांतात येऊन सेन्य जमवू लागला व काहीं मुलूखहि त्यानें घेतला यामुळे शहाजी, मोंगल व विजापूरकर हें त्रिकूट निजामशाही बुडविण्यासाठीं एकत्रटण्याचा रंग दिसू लागला तेव्हा हें जग फोडल्यासचून निजामशाही वाचत नाही हें लक्षात घेऊन निजामशाही मुत्सदी मुकसखान यानें विजापूरदरबारानें आपणास मदत करानी असें रणदुल्लाच्या मार्फत बोलणें लावलें या मदतीसाठीं विजापूरकरांना आपण

सोलापूरचा किल्ला व परगणा देण्यास तयार आहोंत हें सांगून 'शहाजीला जहागिरीदाखल दिलेले प्रांत विजापूरकरांच्या सरहद्दीवरचे असल्यामुळे त्याचा जय होण्यांत विजापूरकरांचें नुकसान आहे' हा मुद्दा या मुत्सदानें रणदुल्लापुढें मांडला व शहाजीचे पुण्यांनील वाडे वगैरे विजापूरकरांनी नुकतेच जाळले असल्यामुळे तो आपल्याविरुद्ध कसून लढेल ही गोष्ट रणदुल्लालाहि पटली. आणि मोंगलांशीं केलेल्या सडोखा मोडावा किंवा काय या विचारास रणदुल्ला लागला. इतक्यांत मोंगलांनीच विजापूरकरांची आगळिक केल्याचें वृत्त ऐकूं आल्यामुळे विजापूरकरांनीं कोणाची वाजू पत्करावी या प्रश्नाचा आपोआप निर्णय झाला. कारण लोदीच्या मृत्यूनें मोकळें झालेलें सैन्य घेऊन अजमखान भेदाभेद न मानतां निजामशाहीप्रमाणें आदिलशाही किल्लेहि घेण्याची उघड खटपट करूं लागला व मोंगली वकिलांनै ठरविलेली सरहद्द न मानितां अजमखानात्रें सैन्य आदिलशाही मुलखावर वेधटक चालून आलें. यामुळे मोंगलांशीं सल्ला घडणें अशक्य आहे असें दिसतांच मुस्तफाचें मत महमदशहानें वाजूस सारलें व तो खवासखान व मुरारपंत यांच्या तंत्रानें वागण्यास तयार झाला. मुस्तफालाहि मोंगलांच्या वागणुकीचें समर्थन करितां येईना; यामुळे त्याचा निरुपाय झाला. अशा रीतीनें मोंगलांशीं विरोध करण्याचें धोरण निश्चित झाल्यावर निजामशाही व आदिलशाही दरबाराचा दोस्तीचा तह घडून येण्यास कांहींच अडचण राहिली नाही. मोंगलांनीं परिंडा हस्तगत करण्यासाठीं सैन्य रवाना केलें होतें, यामुळे निजामशाही सैन्यास मोंगलांशीं लढणें भागच होतें; त्याच कामांत विजापूरकरांनींहि साह्य करावें असें ठरून त्याप्रमाणें रणदुल्लाची रवानगी या कामावर झाली. त्यानें मोंगलांची काही मारून त्यांच्या सैन्यावर उपासमारीचा प्रसंग आणला व एका महिन्याअखेर मोंगली सैन्याला वेढा उठवून निघून जाणें भाग पाडलें. पण कंधारच्या घट्यांत मात्र मोंगलांना यश आलें. कारण या किल्ल्याला मोंगली सेनापती नासिरीखान यानें वेढा देण्याचें काम जें एक वेळ सुरू केलें तें एकसारखें अत्यंत नेटानें रेटात नेलें. किल्ल्यांत याकुन खुदावंदखान याचा मुलगा सादिक हा निजामशाही किल्लेदार दक्षतेनें वागत असून बाहेरून सर्फराजग्वान हा सेनापती त्याला मदत पोंचविण्यासाठीं झटत होता. आणि रणदुल्ला व मुक़बखान याच्या संयुक्त सैन्यानें हरत-व्हेनें त्याचा पाठपुरावा केला. पण नासिरीखानानें सुरंगीचें काम व्यवस्थितपणें चालवून एकास सुरंग जयंत

केले. व ते उडतांच हंछा चढविण्याचें निश्चित केले. इतक्यांत अजमखानहि सैन्यानिशीं येऊन पोचला. यामुळे आदिलशाही व निजामशाही सैन्याला त्यांच्यापुढे टिकाव धरवेना व तें मागे हटूं लागले. हें पाहून किल्ल्यांतील लोकांचा धीर खचला व त्यांनीं मोंगलांच्या हातीं किल्ला देऊन जीव वांचविण्याचा विचार कायम केला. याप्रमाणें हा किल्ला ४ महिने लढविल्यानंतर निजामशाही किल्लेदारानें श. १५५३ च्या वैशाखांत मोंगली सेनापतीच्या स्वाधीन केला. यामुळे आदिलशाही सैन्यास नामोहरम होऊन परत जाणें भाग पडलें. पावसाळ्याचे दिवस जवळ आल्यामुळे मोंगली सैन्यासहि परत फिरावें लागलें.

१७. बुन्हाणाचा खून—पावसाळ्यानंतर निजामशाही व आदिलशाही सैन्ये पुनः एकदिलानें मोंगलांशीं लढण्याचें काम चालवितांल असा उघड हिशेब दिसत होता. पण बुन्हाणाच्या धांडूटपणाच्या वृत्तीमुळे अगदीं उलट प्रकार घडला. जाधवरावाच्या खुनानंतर मोंगलांचें सैन्य निजामशाही मुलखावर चाल करून येणार असें दिसतांच निजामशाही मुसथांची धांदल उडाली. मुख्य प्रधान मुक्कबखान मागे सांगितल्याप्रमाणें विजापूरकरांशीं तह घडवून आणण्यांत गुंतला असतां विरुद्ध पक्षानें फत्तेखानाची सुटका करण्याविषयीं मूर्तजाकडे तगादा लाविला. हमीदखान व मुक्कबखान यांच्या सांगण्यावरून मूर्तजानें फत्तेखानास कैदेत टाकिलें व जाधवरावासारख्यास भर दरवारांत ठार केलें. यामुळे अमीर व कारभारी लोक भयभीत होऊन आपणांवर केव्हां काय संकट येईल याचा नेम नाही असें वाटून मोठ्या फिकिरींत पडले. शेवटीं याकूतखान व उदाजीराम यांनीं धीर धरून वादशाहास पत्र लिहून कळविलें की, 'फत्तेखानाची सुटका करून त्याची सल्ला आपण घेत जावी हें वरें. आणि असें न केल्यास या राज्याची स्थिती कोणत्या पल्यास पोचेल तें आम्हांस सांगवत नाही.' या पत्राचा परिणाम बुन्हाणाच्या मनावर झाला व त्यानें फत्तेखानाची सुटका करावी असें ठरविलें. हमीदखान वगैरेना हें अर्यात्च पटण्याजोगें नव्हतें. फत्तेखान गर्विष्ठ, खुनशी, स्वार्थी आहे आणि तो बंधमुक्त करण्यानें निजामशाही राज्याचें कल्याण होणार नाही वगैरे मुद्दे त्यांनीं वादशाहापुढें मांडले. पण त्याचा उपयोग झाला नाही. 'फत्तेखानास कैदेतून मुक्त करून दरवारांत घेऊन या' असा बुन्हाणानें हुकूम दिला. त्याप्रमाणें फत्तेखानास आणण्यासाठीं पालखी खाना झाली. तेव्हां एखलासखान, फरहादखान व

सफदरखान हे या कामावर नेमिले गेले होते. त्यांनी खानास पाळखीत वसण्यास सांगितले. तेव्हांच त्याने सर्व प्रकार ओळखला आणि आपला करडा अंमल सुरू केला. खान पाळखीत वसला तेव्हां पाळखीचे पडदे सोडलेले होते; तेव्हां त्यांकडे वोट दाखवून खान रागाने म्हाणाला, “मला असा झांकून कां नेतां? पाळखीचे पडदे वर बांधा.” एखलासखान वगैरेना देखील खानाचे म्हणणे ऐकावेच लागले. कारण, दुसऱ्याच दिवसापासून फत्तेखानास मुख्य प्रधानकीची वल्ले मिळणार हे त्यांना माहित होते. सारांश, कैदेतून दरबाराकडे येतांनाच फत्तेखान रस्त्यांतून लोकांचे मुजरे घेत आला. मूर्तजाने आपणांस बंधमुक्त केलें ही त्याची मेहेरवानगी नसून ती विनतोड गोष्ट म्हणून त्याला करात्री लागली हे लक्षांत ठेवून फत्तेखान दरबारांत येऊन पोंचला. बुऱ्हाणाने त्याचा चांगला आदरसत्कार करून इमानाने वागण्याविषयी व दौलतीचे कल्याण घडवून आणण्यासाठीं झटण्याविषयी त्याच्याकडून शपथा घेवविल्या आणि नंतर त्याला मुख्य प्रधानकीची वल्ले दिली. फत्तेखानाने देखील प्रथम कांहीं दिवस सर्व सूत्रे हातीं येईपर्यंत माजी यजिराशी व मुत्सदांशी वरपांगी गोडीगुलात्रीचे धोरण ठेविले, आणि आंतून मोंगलांशी पत्रव्यवहार सुरू केला. विरुद्ध पक्षाला फत्तेखानाच्या खुनशी स्वभावाची कल्पना असल्यामुळे जोहारखान हबशी व शिद्दीजमाल हे खानाची प्रत्यक्ष सुटका होण्याच्या सुमारास निजामशाही सोडून मोंगलांकडे गेले होते. आणि खानाची सुटका होऊन त्याला ‘वकील व सिपाहसालार’ हे हुद्दे देण्यात आले; हे प्रत्यक्ष पाहिल्यानंतर मुक्रवखानहि शहाजहानाच्या आश्रयास गेला. यामुळे बुऱ्हाणाच्या मर्जीतली व त्याच्याशी प्रेमळपणाने वागणारी मंडळी नाहीशी होऊन फत्तेखानाच्या वाजूचे लोक दरबारांत चौकीकडे दिसू लागले. तेव्हा बुऱ्हाण या नव्या देखाव्यामुळे गांगरून गेला. फत्तेखानाशी खटके उडण्याचे प्रसंग अधूनमधून येऊ लागले. पण फत्तेखान या वेळीं सावध होता. दुघाने पोळलेला मनुष्य ताक देखील फुंकून पितो या न्यायाने त्याने आता बुऱ्हाणाची मर्जी व मत पाहण्यांत वेळ न घालवितां त्याला धेड लागले आहे या सबबीवर एकदम कैदेंत टाकले; व तेथे दोन महिन्यांत तो मरण पावला. बुऱ्हाण आजाराने मरण पावला कित्या फत्तेखानाने धीप देऊन मारला याविषयी आदिलशाहि व मोंगली इतिहासकारांत मतभेद आहे. पण तो धोणव्याहि कारणाने मेल्या असला तरी फत्तेखान या वेळीं निजामशाही राज्याचा कारभार अनियंत्रितपणे चालविण्यास मोकळा

शहाजी व निजामशाही

झाला हें खरें. त्याने हुसेनशाहा नांवाचा मुलगा तक्तावर वसवून मोंगलांशीं तहाची वाटाघाट सुरू केली.

१८. दुष्काळाचें स्वरूप—ही वाटाघाट मोंगलांच्या चांगलीच पध्यावर पडली. या वेळीं दख्खनमधील व गुजरायेकडील भागांत भयंकर दुष्काळ पडल्यामुळे सैन्यांची हालचाल दुष्काळप्रस्त भागांतून करणें अशक्य होतें. त्यांतल्या त्यांत दौलतावादेकडील भागांत दुष्काळाचा कहर झाला. अन्नपाण्या-वांचून हजारों लोक प्राणास मुकले व जे जिवंत होते त्यांना घरदार, वतन-वाडी, पागाघोडी, मानमरातत्र जें असेल नसेल तें विकून अगर गहाण टाकून चार दिवस जीव कसा वांचवावा या एकाच विचारानें प्रासून टाकले. मोठ-मोठे धनिक व उदार गृहस्थ मिकारी वनून भाकरीच्या तुकड्यासाठीं याचना करूं लागले, पण तींही मिळना. कुत्र्याचें मांस व हाडाचें पीठ मिसळलेला आटा चाजारांत दुकानदार ठेवूं लागले; आणि शेवटींशेवटीं माणसानें माणसास खाण्याची, हें तर काय पण, आडिनें प्रत्यक्ष आपल्या पोटाचें पोर खाण्याची, वेळ आली असें, मोंगली इतिहासकार वर्णन करतो (इलि. ७-२४). भारतकारानें देखील या दुष्काळाचें वर्णन करतांना

पदान्धै पशवो जश्रुमोचुया अपि मानुपम् ॥ (अ. ८-५५)

हे शब्द योजिले असून श्रीमंत लोक शेरभर रत्नें देऊन मोठ्या प्रयासानें शेरभर कुळीथ घेत; अशी वस्तुस्थिती सांगितली आहे; व 'धान्य महाग झालें आणि सोनें मात्र स्वस्त झालें' हें अर्थशास्त्रांतलें तत्त्व जातां जातां त्यानें मार्मिकपणें नमूद केलें आहे. अस्तल पत्रांतून देखील "आपण दुकळाकरिता भोईस पडलों. या करितां मीजे मजकूरची निमे पाटीलकी २२॥ होनास विकली." असे उल्लेख (ले. ३३०) ठिकठिकाणीं आढळतात. तेव्हां या भयंकर दैवी आपत्तीनें फत्तेखानाचा धीर ग्वचून त्यानें मोंगलांशीं तहाचें चोटाणें लावार्थें यांत कांही नवल नाही. त्यानें आपला मुलगा अवदुल रसूल * याला शहाजहानाकडे पाठवून असा करार केला कीं, "निजाम-शाही खजिन्यांतलें जडजवाहीर व हत्ती मोंगलांनीं घ्यावे. आणि मोंग-

लानीं हस्तगत केलेले निजामशाही किल्ले फत्तेखानाच्या हवाली करावे.” कराराप्रमाणे फत्तेखानाने जगहौर मोंगलाच्या ताब्यात दिले व तो दालता-वादच्या किल्ल्याची व राज्यकारभाराची व्यवस्था लावू लागला पण त्यापूर्वी आपल्या निरुद्ध असलेले किल्लेक कारभारी व मुत्सदी काढून त्याने आपल्या विश्वासातील माणसे त्या जागी नेमली होती, तेव्हा वेकार झालेले अनुभवी निजामशाही लोक मोंगलाच्या आश्रयास गेले त्यात सावाजी आनदराज, शिवाजी-पंत मुत्सदी, सखाराम मोन्दाशी यांचीं नांवां आटळतात या लोकांना मोंगलांनी आश्रय दिला, पण आता तह झाल्यामुळे यापुढे तरी निजामशाहीतील बडखोराना मोंगली दरवारात आश्रय मिळणार नाही अशी फत्तेखानास आशा वाटू लागली ही आशा टाटण्यास एक कारण असे होते की, या वेळी मोंगलांनी शहाजीला जहागिरीदाखल दिलेला काही मुख्य त्याच्याकडून काढून तो फत्तेखानाला बक्षीस दिला यानेच फत्तेखानावर म्हणून ज्या शहाजीला मोंगलांनी एक वर्षापूर्वी घाडिले होते त्या शहाजीपेक्षा आता त्यांना फत्तेखानाचा स्नेह अधिक फायदेशीर वाटू लागला अर्थात् फत्तेखानाच्या मानाने शहाजी आता मोंगलाना कसपटाप्रमाणे भासू लागला हे स्पष्ट झाले यापुढे शहाजीने मोंगलाच्या आश्रयास रहाण्याचे तर निर्माल्य होऊन रहावे किंवा त्याचा आश्रय सोडून दुसरीकडे सांय पहावी, असा पैच फत्तेखानाने उत्पन्न केला तथापि शहाजीला जसा वर्षापूर्वी मोंगलांनी हाताशी धरून कामापुरता मोठा मन-मनवदार बनविला व काम संपताच त्याला झिडकारण्यास ते मुळीच कचरले नाहीत, त्याप्रमाणे मोंगल आज आपणास जगळ करित आहेत तरी ते आपणासहि केव्हा झिडकारतील याचा नेम नाही, हे फत्तेखान ओळखून होता त्याने मोंगलाशी तह ठरल्यावर देखील दौलताबाद किल्ल्याची दुरुस्ती करून किल्ल्यात भरपूर अन्नाचा साठा केला व सभोवार दुष्काळाने आकात माटिला होता तरी किल्ल्यातील शिपायाना पोटभर अन्न व घोड्यांना नियमित

शहाजी व निजामशाही

वेळीं चंदी पोंचविण्याची व्यवस्था केली होती (मो. १६१). सारांश, परक्यांवर विश्वासण्यापेक्षां स्वावलंबन हेंच तारक असतें याची जाणीव फत्तेखानाला होती.

१९. मोंगलांची विजापुरावर मोहीम—याप्रमाणें फत्तेखान ह्या निजामशाही मुत्सखाला नमविण्याच्या कार्मी मोंगलांना यश आलें एवढेंच नव्हे तर, निजामशाही व मोंगली सैन्ये जुट करून विजापुरावर चालून येत आहेत अशी बातमी उठली (ले. ३४५) तेव्हां विजापूर दरबारांत व गोव्यांत मोठी गडबड उडून गेली. निजामशाही वांचविण्यासाठीं मोंगलांशीं वैर करण्याचें धोरण ज्यांनीं नुकतेंच उघडपणें जाहीर केलें होतें ते खवासखान, मुरार जगदेव वगैरे मुत्सद्दी तोंडघशीं पटणार असें दिसूं लागलें. मूर्तिजा ह्यात होता तोंपर्यंत त्याच्याशीं करार करून विजापूरकरांनीं दाक्षिणात्यांची जुट मोंगलांशीं टक्कर देण्यास समर्थ आहे हें दाखविण्याची हिंमत धरली होती; व फत्तेखानानें देखील कैदेंतून सुटल्यावर या धोरणास संमति दिली होती. यामुळें परिंडा व कंधार या किल्ल्यांवर मोंगलांनीं हज्रा केला तेव्हां विजापूरकरांनीं निजामशाही सैन्याचा हरएक प्रकारें पाठपुरावा केल्या. एवढेंच नव्हे तर, मोंगल व विजापूरकर यांच्यांत सलोख्याचा करारनामा करून जाणारा मोंगलांचा वकील शेख मैनुदीन याला त्यांनीं बेदरच्या किल्लेदारा-मार्फत कैद करून त्याची अप्रतिष्ठा केली. मोंगली वकिलाचा हा अपमान म्हणजे मोंगली बादशहास उघड युद्धाचें आव्हान करण्यासारखें आहे हें विजापूरकरांना कळत नव्हतें असें नव्हे. पण निजामशाही व आदिलशाही सैन्ये एकजुटीनें वागतील अशी उमेद असल्यामुळें मोंगलांच्या मानपमानाची फिकीर करण्याचें कारण नाहीं असें खवासखानास वाटत होतें. यामुळें दोनहि शाह्यांवर मोंगलांनीं एकाच वेळीं सैन्ये रवाना केलीं तरी त्यांना आपण पुरून उरूं असा त्यांचा अंदाज होता. पण फत्तेखानानें मूर्तिजास ठार करून ऐन युद्धाच्या वेळीं मोंगलांशीं तह केल्यामुळें या नहाची बातमी व मोंगलांचीं सैन्ये विजापुरांत एकाच वेळीं येऊन पोहोंचली. वकिलाचा अपमान झालेला ऐकून शहाजहानानें तर विजापूरकरांना चांगली जरब वसेल अशी शिक्षा करण्यासाठीं म्हणजे सूड उगवण्याच्या भावनेनें असफखानाच्या आधिपत्याखालीं सैन्य रवाना केलें; व तें कसून लढणार याविषयीं कोणास संशय नव्हता. पण ज्या निजामशाही मदनीच्या आधारावर या संकाटार्शीं झगडण्याची हिंमत

विजापूरकरानीं घरली होती तो निजामशाही आधार आयत्या वेळीं ढासळला तथापि खवासखान व मुरारपत हे हिंमतवाज होते, त्यानीं याहि अडचणीच्या वेळीं आपल्या सैन्याचा धीर खचून देता मोठ्या हिकमतीनें वेळ निभावून नेली. मोंगलांचें सैन्य विजापूरच्या रोखानें येऊ लागलें असें समजताच त्यानीं विजापुरात भरपूर सामग्रीचा पुरवठा करून किल्ल्याबाहेर कित्येक कौसापर्यंतचा मुलूख आपणच वेचिराख करून टाकिला यापरून मोंगली सैन्याला सर हद्दीपर न अडविता थेट विजापुरापर्यंत येऊ घातें आणि तेथें त्याच्यापर उपास-मारीचा प्रसंग आणून त्यास तडफटाप्रयास लावार्तें असा खवासखानानें विचार केला होता असें दिसतें.

या वेळीं शहाजहान स्वतः दक्षिणेंत बऱ्हाणपुरास होता. त्यानें विजापुरापरिच या मोहिमेचें सेनापतित्व नूरजहानचा भाऊ असफखान याला दिलें व त्याच्या मदतीस खोजा अनुल हसन वक्षी, अबदुलखा तजवरु, खानेजादखा, आर्झदतखान इरादतखान, बहादुरखान, राजा गजसिंग व राजाराम बंगरे नामांकित योद्धे दिले होते हें सैन्य नादेड, कधार, भाळफी या मार्गानें गुलनग्यास आलें गुलनग्यास वेडा देण्याचा असफखानाचा प्रथम विचार होता, पण यात वेळ मोटेल असें वाटल्यामुळें नुसर्ती लुटाळट करून तो पुढें निघाला आणि त्याला विशेष अडथळा न होता त्यानें विजापुरापर्यंत मनल मारली तेथें नौरमपूर व शहापूर याच्या दरम्यान असलेल्या रगा-व्याच्या होशानर या मोंगली सैन्यानें तळ दिला व तेथून थेट विजा-पूरच्या किल्ल्यापर हल्ला चढविण्याच्या विचारास असफखान लागला तेव्हा निजामशाही बुडण्याचा प्रश्न मार्गे पडून आदिलशाही या वेळीं संपते किंवा काय असें सृष्टदर्शनी गोण्याच्या पोर्तुगिजाना पाहून व असें होण्यात गोवेकराच्या नाशाचेंहि नीज पेरलें जातें हें ओळखून, पोर्तुगिजानीं विजापूर-कगना दाग्नोळा पोंचविला व हरएक प्रकारें त्याचा पाठपुरावा करण्याचा ठराव

व मोंगलांचा हल्ला ठिकठिकाणीं मारून काढून त्यांच्यावर उपासमारीचा प्रसंग आणिला. तथापि बाह्य शत्रूंशीं लढण्याची पराकाष्ठा करून त्यांच्यावर खवासखान व मुरारपंत हे हल्ल्यावर हल्ले चढवीत असले तरी खुद्द विजापूरच्या किल्ल्यांतच मुस्तफाखान हा अंतर्गत शत्रू मोंगलांना आंतली बातमी देण्यास टपलेला होता ही गोष्ट त्यांना माहीत नव्हती. उपासमारीनें मोंगल जेरीस आलेले पाहून खवासखानानें तहाची वाटाघाट करण्यांत वेळ घालवावा आणि मोंगल अगदीं त्रस्त झाले म्हणजे त्यांवर जोराचा हल्ला चढवावा असा विचार केला होता. त्याप्रमाणें शुष्क वाटाघाट करण्यांत बरेच दिवस गेले पण तह मात्र घडून आला नाही. तेव्हां मोंगलांनीं मुस्तफाखानास आमच्याशीं बोलण्यासाठीं पाठवा अशी मागणी केली. त्यामुळे आणि खानाचीहि इच्छा असल्यामुळे त्याला या कामावर नेमण्यांत आले. त्याप्रमाणें मुस्तफाखान व रणदुल्लाचा चुलता खैरियतखान यांनीं असफखानाकडे जाऊन ४० लाख रुपये खंडणी देण्याचा ठराव केला. तथापि महमदनाम्यांत सांगितल्याप्रमाणें महमद आदिलशाहानें या तहावर सही करण्याऐवजीं 'त्याचा जबाब तलवारीनें दिला.' म्हणजे मोंगलांशीं जोराचें युद्ध करण्याचा हुकूम दिला. पण मोंगलांशीं तहाचें बोलणें चालू ठेवून अगदीं तयारी झाल्यानंतर त्यांच्यावर आकस्मिकपणें हल्ला चढवावा हें श्रेयस्कर वाटल्यामुळे असफखानाकडे वाटाघाटीसाठीं मनुष्यांची जा ये सुरूच होती. पण शेवटीं आदिलशाही मुत्सद्यांचा डाव मोंगलांच्या लक्षांत आला व असफखानानें सैन्यासह विजापुरांतून पाय काढला. वेढ्याचें प्रत्यक्ष काम फक्त वीस दिवस चाललें. पण सभोंवारचा मुख्य उध्वस्त करून व खुद्द विजापुरांत धान्याचा व लढाऊ लोकांचा भरपूर पुरवठा करून मोंगलांच्या सैन्यास वेढा चालविणें अशक्य होईल अशी तजवीज खवासखान व मुरारपंत यांनीं मोठ्या दक्षतेनें आगाऊ केली होती. यामुळे मोंगलांच्या सैन्यांत रुपयाला एक शेर धान्य मिळण्याची पंचाईत पडूं लागली व जनावरें तर दाण्यावैरणीच्या अपाचीं खचत चाललीं. तेव्हां असफखानाला विजापुरांतून पाय काढण्या-

* तहाच्या वाटाघाटीसाठीं मोंगलांकडे जाणाऱ्या लोकांत मुस्तफाचा एक हस्तक होता व इतरांना न कळत त्यानें उठतां उठतां एक चिट्ठी असफखानापुढें टाकली व त्यामुळे आदिलशाही मुत्सद्यांचे अंतस्थ सर्व बेत मोंगलांना कळले, असें बादशाहानाम्यांत म्हटलें आहे (इति. ब्हा. ५ पृ. ३०).

वांचून गत्यंतरच राहिले नाही. जातां जातां त्यानें रायवाग व मिरजे या दोन व्यापारी पेठा छुटल्या व वाटेवरच्या गांवांत छटमार केली. या मोंगली सैन्याचा पाठलाग करून त्याच्यावर छापा घालण्याचें काम विजापूर दरवारानें मुरार जगदेव याजकडे सोंपविलें होतें. त्यानें १५ हजार सैन्यानिशीं सोलापुरापयंत मोंगलांचा पाठलाग केला आणि तेथून मोंगली सैन्य आपल्या राज्यांत गेल्यावर विजापूरचें सैन्य परत फिरलें. ही मोंगलांची मोहिम श. १५५३ च्या माघापासून दोन तीन महिने चालली होती. या मोहिमेंत असफखान अपयश घेऊन आलेला पाहून शहाजहानाची त्याच्यावर गैरमर्जी झाली. या वेळीं शहाजहान दक्षिणेंत बऱ्हाणपुरास राहण्यास कंटाळला असल्यामुळे चैत्रांत तेथून निघाला व ध्रावणांत आग्यास पोचला. आणि तेथे पोंचतांच असफखानास दक्षिणेच्या सुमेदारीवरून काढून त्याच्या जागीं त्यानें महावतखान खानखानान यास नेमिलें. असफखानाबरोबर, अजमखान वंगरे शहाजीच्या विशेष परिचयाची मंडळीहि दक्षिणेंतून गेली; त्यामुळे मोंगली व निजामशाही संबंधांत एकदम बदल होऊन राजकारणास निराळें वळण लागलें.

२०. मोंगली मुत्सदी—शहाजीनें विजापूर सोडल्यापासून असफखानाची स्वारी होईपर्यंत तेथे काय काय राजकीय उलढाली झाल्या तें येथवर सांगितलें. त्यावरून या चार वर्षांत शहाजीचा विजापूरकरांशीं संबंध नव्हता असें म्हणण्यास हरकत नाही. त्याऐवजीं त्यानें प्रथम निजामशाहीचा आणि जाधवरावाच्या खुनानंतर मोंगलशाहीचा आश्रय केला होता. पण मोंगलांच्या आश्रयासहि तो लौकरच कंटाळला असें दिसतें. त्या वेळीं मोंगली दरवारांत स्वतः शहाजहान, असफखान व महावतखान या तीन व्यक्ति प्राधान्यानें वावरत होत्या; आणि या तिघांचें वर्णन एका वाक्यांत करावयाचें असल्यास, ते उलट्या काळजाचे होते असें म्हणण्यास हरकत नाही. शहाजहान तर बापाला बाप न म्हणणारा, त्याच्या हयातींत वंडाचें निशाण उभारणारा व त्यांत यश न आल्यामुळे गुजरायेपासून ओरिसापयंत आश्रयार्थ मलिकंवर व फुतुबशाहा यांच्याकडे विनवण्या करणारा आणि स्वतःच्या जिवांस देखील कंटाळलेला असा भणंग माणूस होता. आणि जहांगीर मेला तेव्हां दैवशात् मुख्य सूत्रे त्याचा सासरा असफखान याच्या हातीं असल्यामुळे त्यानें अनेक हिकमती लढवून या भणंग माणसाला दिल्लीचे तक्त मिळवून दिलें. या हिकमती नीतिदृष्ट्या इतक्या निघ होत्या कीं त्यांचें वर्णन

याचून कोणाच्याहि अगार शहारे उभे राहतील. तो नूरजहानचा भाऊ असल्यामुळे तिनें मोठ्या विश्वासानें त्याला सर्वाधिकारी बनविलें होतें. पण जहागिराचें प्राणोत्क्रमण होताच त्यानेंच नूरजहानला कैद केलें, तिच्या जाग्याला युद्धात पराभूत करून त्याचे डोळे काढले, आणि आपला जागई शहाजहान जुन्नरकडे होता त्याला तातडीनें निघून येण्याविषयी गुप्तपणें निरोप पाठवून लोकाना फसविण्यासाठीं शहाजहानाचा पुतण्या दारबख्त याला, तो नको नको म्हणत असता, सिंहासनावर बसविलें आणि शहाजहान येऊन पोंचताच हा दारबख्त व त्याचे चार भाऊ अशा पाच राजपुत्रांना एका रात्रींत ठार मारलें ! आणि हीं राक्षसी कृत्यें केल्याबद्दल शहाजहानानें त्याला शाबासकी देऊन जास्तीत जास्त मोठा हुद्दा दिला. शहाजहानाचा दुसरा अधिकारी महाबतखान यानें जहागिरास कैदेंत टाकून आपल्या हातीं सूत्रें घेतलीं होती पण नूरजहान व असफखान यांच्या चलाखीमुळे जहागीर त्यांच्या अटकेंतून निसटला व महाबतखानाला जीव वाचविण्यासाठी, भटकत जुन्नर येथें शहाजहानाच्या सोबतीस जाणें इष्ट वाटलें आणि पुढें शहाजहान अजमीर येथें पोचून लोकरच बादशाहा होणार असा रंग दिसू लागताच त्याच्यापुढें कुराण ठेवून महाबतखानानें डोळ्यात आसणें आणून विनवणी केली की, “ असफखान माझ्या जिवाला अपाय केल्याचाचून राहणार नाही. याकरिता मला मकेच्या यात्रेला जाण्यास परवानगी तरी द्या; किंवा या मशिदींत कुराणावर हात ठेवून माझ्या जिवास अपाय होणार नाही अशी शपथ तरी घ्या ” अर्थात् शहाजहानानें तत्काळ शपथ घेतली व राज्यावर बसताच या महाबतखानाला मोठी मनसब दिली साराश, शहाजहान व त्याचे मनसबदार स्वतःच्या फायद्यासाठीं वाटेत तो राक्षसी प्रकार करण्यास यत्किचित् न काचरणारे असे होते. त्याच्या मानानें निजामशाही व आदिलशाही मुत्सदी पुष्कळच पापभीरू होते असें म्हणणें लागेल तथापि दिल्लीकरांची मगरमिठी दक्षिणेंतील राज्यावर बसत चालल्याचें उघड दिसू लागल्यामुळे त्यांच्याच नीतीचें अनुकरण इतरानाहि करणें भाग होतें निजापूरकरांनीं मोहिमेंत अपयश येताच ज्यानें शहाजहानाला प्रत्यक्ष राज्यपद मिळवून दिलें होतें त्या असफखानावर बादशाहाची मर्जी खप्या झाली, मग इतरांच्या हातून चुका झाल्या असता त्याच्यावर कोणता प्रसंग ओढवेल आणि कोणता ओढवणार नाही याचा अंदाज कोणी कराना ? त्यापेक्षा, नेहेमी ज्या शाहीन रहाण्याचें त्याच्या शेजारच्या शाहीनीं आतून

अनुसंधान ठेवणें हा उत्तम मार्ग होय असें त्या काळच्या मुत्सद्याचें अनुभवानें वनलेलें मत दिसतें. राजकारणाला स्थिर पाया असू शकत नाहीं, तें नेहेमी धरसोडीचेंच असावयाचें, हें अपरिहार्य असल्यामुळें तत्काळीन मराठे सरदाराना त्याचेंच अवलंबन करावें लागे. शहाजीनेंहि गेल्या बारा वर्षांत तोच मार्ग स्वीकारिला होता.

२१. राजकारण दुलग असावें—शहाजीच्या या धोरणाचें वर्णन करताना चिटणिसानी “ राजकारण दुलग असावें ” (चि पृ २४) या सूत्रमय वाक्याचा उच्चार केला आहे, आणि तें वाक्य त्या वेळच्या वस्तुस्थितीचें निदर्शक आहे यात शका नाहीं. निजामशाही मुत्सदी साजराजी अनंत चतुर यानें हें राजनीतीचें सूत्र शहाजीला सांगितलें असें चिटणीस सांगतात. त्यात तथ्याशक्तिपत आहे हें आपणास माहीत नाहीं पण शहाजी आपल्या जहागिरीचें काम पाहू लागल्यापासून श. १५५४च्या प्रारंभी त्यानें मोंगलाचा सवध तोडून टाकला, तेथपर्यंतच्या बारा वर्षांतलें राजकारणी मराठ्याची हालचाल एकमूत्री नसून दुलग होती हें अनेक उदाहरणें देऊन सिद्ध करता येण्यासारखें आहे त्या वेळच्या मराठे सरदारात सधटना नव्हती, त्यांना आपलेपणानें आश्रय देणारें राज्ययत्र कोठेंहि अस्तित्वात नव्हतें, लोकसमाज राजकीय वात्रतीत पूर्णपणें उदासीन होता आणि मुसलमानी बादशहानी हिंदूंचेर धर्माच्या नावाखालीं जबरदस्ती करण्याचें पुढच्या काळात स्वीकारलेलें धोरण, या बारा वर्षांत उद्भवलें नसल्यामुळें, ‘ धर्मासाठीं मारू किंवा मरू ’ असा निकराचा प्रतिकार करणाऱ्या सहधर्मीयामध्ये उद्भूत होणारी कार्यप्रेरक सहानुभूती व तज्जन्य एकजूट याचा या काळात पूर्ण अभाव होता अशा नानाप्रिय कारणांनीं एकेरुटे पण अनेक मराठे सरदार कर्मी ह्या शाहींततर कधीं त्या शाहींत असे कोणत्याहि एका तत्त्वाची अगर मालकाची वास न धरिता इतस्तत भ्रमण करित अमन्याचा देणारा दिमतो. आणि त्याच्या पराक्रमाचें कीर्तुक करणारा स्वर्गीय राजा अगर मराठ्याचा स्वाभिमान जागृत करील असा प्रसंग, धोरण, महत्त्वाकांक्षा अगर तरय त्यांना न सापडल्यामुळें ते केवळ साधेल त्या मार्गानें आणि जमेल त्याच्या उपयोगी पडून, वसेंतरी काळहरण करित अमानेत अशी वन्यना हाने ती वस्तुस्थितीला धरूनच आहे. त्या वेळच्या सत्ताधान्याच्या हुनमानें लडून त्यांना हरप्रसंगीं यश मिळवून देणारे फौजबंद पराक्रमी मराठे सरदार अमे निर्मान्यरत होऊन रहाण्याचें मुख्य कारण त्या वेळची

परिस्थिती होय. त्यांची एकांतिक निष्ठा खिळून राहिल असें एकहि आदरस्थान त्यांना दिसत नसल्यामुळे, त्यांच्या अंतःकरणातील उच्च भावनाच्या तारा छेडल्या जाण्याचा केव्हाहि संभव नव्हता. तेव्हां आपला जीव जगविणें हेंच काय तें प्रत्येकाचें महत्कृत्य होऊन वसलें. जाधवरावा-सारख्या बड्या प्रस्थाना एवढ्याशा क्षुद्र ध्येयासाठी काय काय खटपट करावी लागली, कोणत्या यातना सहन कराव्या लागल्या आणि कोणत्या प्रकारची विलक्षण धांवपळ करावी लागली याची कांहींशी कल्पना मागे दिलेल्या हकीकतीवरून येण्यासारखी आहे. इतकें करूनहि शेवटी ह्या जाधवरावावर मारेकऱ्याच्या हातून मरण्याचा प्रसंग आला; हें लक्षात घेतलें म्हणजे जाधवरावाचें चरित्र हें तत्कालीन मराठे सरदाराचा पराक्रम, त्याची लायकी, त्याचें धोरण, त्याचें राजकारण आणि त्याच्या यशापयशाची किमान मर्यादा या सर्वांचा संपूर्ण आदर्शच होय असें म्हटल्याजाचून राहावत नाहीं. शहाजीला देखील याच अनुभवाच्या भट्टीतून जावें लागलें. श. १५४२ पासून १५४६ पर्यंत चार वर्षे तो निजामशाहींत होता. पण तेथें भाऊवंदकीमुळे व मलिकंजराशी त्रितुष्ट आल्यामुळे त्या शाहीस रामराम ठोकून तो आदिलशाहींत गेला; तेथें २३ वर्षे होतात न होतात तों त्याचा महमदशाहानें अपमान केला; व ही वादशाहाच्या भावी गैरमर्जीची धोक्याची प्रथम-सूचना मिळतांच तेथून तो श. १५५० मध्ये परत निजामशाहींत गेला. तेथें तर भरदरबारात प्रत्यक्ष जाधवरावासारखा वृद्ध, पराक्रमी व अनुभवी सरदार ठार झाल्याचें दिसताच जो तो हवालदिल झालेला पाहून शहाजीहि उठून मोंगलाकडे गेला; आणि त्या मोंगलांनीहि जेव्हां फत्तेखानाची कड घेऊन शहाजीला धुडकावून लाविलें तेव्हा मात्र शहाजीला तेथून दुसऱ्या शाहीकडे जाण्यास वाचच राहिला नाहीं. चौहोंकडून तो कोर्टीत सापडल्यासारखा झाला. आणि दुसऱ्या राजकारणाचा डार खेळत वसणें त्याला ह्यापुढें अशक्य झालें. विजापूरकरांनीं नुकतेंच एक वर्षापूर्वीच त्याच्याशीं युद्ध पुकारून त्याचा पुण्यांतील वाडा जाळून पोळून आपला सनाप व्यक्त केला होता; फत्तेखान तर शत्रू म्हणूनच समोर उभा होता आणि मोंगलांनीं शहाजीला चार दिवस मनसब दिल्याचा आव आणून त्याचा सेळखडोवा चालविल्याचें तो प्रत्यक्षच अनुभवीत होता. यामुळे दुसऱ्या राजकारणाची अनुभविटेली आणि शिळी पद्धति निकामी ठरून जिवंत रहाण्याचें असेल व तेंहि घोडा बहुत शिपाईनाणा कायम ठेवून रहावयाचें

असेल, तर सावळेवनाच्या जोरावर-राजकारणाची उभारणी करण्याचाचून गत्यंतर नाही; या परिस्थितीची जाणीव शहाजीला थोडी थोटी होऊं लागली असावी. त्यानें त्या वेळच्या शिष्टाचाराला अनुसरून तिन्ही शाखांची क्रमानें इमानें इतवारें सेना करून पाहिली. त्या सर्वांहि ठिकाणीं आपण केलेल्या एक-निष्ठ कामगिरीचें चीज न होतां उलट प्रत्येक ठिकाणीं या दुलग राजकारणाचें भूत थयथयाट करीत होतें त्यामुळे कोणत्या वेळीं कोणाचा संक्षेप उटेल याची शाश्वती नव्हती. स्वतः शहाजीच्या सरळपणाचा इतरांनीं वेळीं अवेळीं फायदा घेतल्याचें स्पष्ट दिसतें. परंतु खुद्द शहाजीनें वरू राजकारण केल्याचा इतिहासांत पुरावा मिळत नाही. तेव्हां शहाजीसारख्या पराक्रमी व एकमार्गी सरदाराच्या मनांत त्या वेळच्या सर्व सत्ताधीशांच्या बेमानीवद्दल तिडकारा उत्पन्न होऊन स्वतःच्या भवितव्यतेवद्दल विचार करता करता, वर सांगितल्या-प्रमाणें इतर सर्वच मार्ग खुंटल्यामुळे, दिसणाऱ्या अंधारांतून चाचपडत असता, एकदम स्वतंत्र प्रयत्नां निजामशाही उभारण्याची कल्पना सुचवी आणि परिस्थितीनें, त्याच्या पराक्रमानें आणि त्याच्या नेकजात दानतीमुळे त्यामध्ये त्याला वरेंचसें यश यावें; ही गोष्ट त्या वेळच्या इतिहासांत जितकी अभूतपूर्व तितकीच आणि त्याच कारणामुळे नवयुगप्रवर्तक झाली यांत शंका नाही.

शहाजहानाच्या चढाईस शहाजीचें उत्तर



१. फत्तेखानाची धरसोड—निजापूरकरांशील मोहिमेंत अपयश आलेलें पाहून शहाजहानास चीड आली व तातडीनें बुऱ्हाणपुराहून १५५४ च्या चैत्रात निघून तो आग्न्यास आपणात पोंचला तेथें पोंचताच प्रथम त्यानें असफखान व अजमखान यांना दक्षिणेच्या सुभेदारीवरून काढून त्या जागीं महाप्रतखानाची नेमणूक केली पण महाप्रतखानानें प्रथम स्वतः न येताच आपला मुलगा खानजमान यास दक्षिणेंत पाठविलें त्यामुळें मोंगलाचा दरारा दक्षिणेंत कर्मा झाला. स्वतः शहाजहान दक्षिणेंत हजर असूनहि निजापूरकरांशील जी मोहीम त्याला यशस्वी करता आली नाहीं ती शहाजहान निघून गेल्यावर महाप्रतखानाच्या अगर त्याच्या मुलाच्या हातून कितपत तडीस जाईल याप्रिषयी सशय वाटणें स्वाभाविक होतें निजामशाहींत तर या वेळीं चागरीच फाटाफूट सुरू झाली. मोंगलाच्या आश्रयानें चागणाऱ्या फत्तेखानानें बुऱ्हाणनिजामशाहास ठार मारल्यापासून अनेक निजामशाही सरदारांचीं मनें त्याच्याप्रिषयी विटलीच होती. मध्यतरी शहाजहानाशी तहाचें बोलणें लावून मोंगली आश्रयाच्या जोरावर इतराना दबकारिण्याचा त्यानें काहींसा प्रयत्न केण पण आता तोहि आत्र नाहींसा झाल्यामुळें निजामशाही सरदारांनीं, आश्रय मिळविण्याच्या दृष्टीनें आदिलशाही व मोंगली रादशाहाशी परस्पर बोलणें सुरू केलें अशार्पकां परिंडयाचा किल्लेदार आगा रिजवान हा एक होता. याला त्याच्या पराक्रमादखल 'हजरतखानी' असा किताब (हेजत=भक्ती) निजामशाहींतून मिळाला होता श १५५२ मध्ये जेव्हा मोंगली सरदार अन्तर्गवान यानें त्याच्या किल्ल्यावर हल्ला केला तेव्हा त्यानें खासखान व मुरारपत यांच्या साहाय्यानें तो दड्या परतविण्यात यश मिळविलें. या अडचणांच्या वेळीं फत्तेखानाच्या हातून त्याला काहींच मदत मिळाली नाहीं. व शिवाय, पुढें त्याचें धोरण मोंगलाशी मित्रून चागण्याचें दिसले, तेहि त्याला पटण्याजोगें नव्हतें या कारणामुळें त्यानें निजापूरकरांकडे बोलणें लावून किल्ला त्याच्या हातीं केण व आपण त्याची मदारी पत्करली. त्यादखल त्याला

१० हजार होन वक्षीस देण्यात आले व यिजापूरकरांतर्फे मुरारपंतानें जाऊन १५५४ श्रावण शु. १२ (१८ जुलै १६३२) रोजी परिंडा ताब्यांत घेतला. * (मह.) फत्तेखानाच्या कारभारास विटलेला दुसरा सरदार गाळण्याचा किल्लेदार महमूदखान नांवाचा होता. या वेळीं शहाजी नाशिक, त्रिवक, संगमनेर, जुन्नर व कोंकणापर्यंतचा कांहीं भाग हस्तगत करून व जीवधन किल्ल्यांतील एक निजामशाही घंशांतला मुलगा हाताशी घेऊन त्याच्या नांगानें कारभार करूं लागल्यामुळे फत्तेखानाच्या ताबेदारीपेक्षां शहाजीची ताबेदारी अधिक बरी असें महमूदखानाला वाटूं लागलें. नाशिकच्या बाजूस शहाजीनें या वेळीं दिलेलें आज्ञापत्र आपल्यापुढें आहे (ले. ३४९). त्यानें या वेळीं स्वातंत्र्याचें निशाण उभारलें होतें (Raised the banner of independence) असे शब्द बादशहानाम्यात आहेत (इलि. ७-३५); तेहां स्वतंत्रपणें नवी निजामशाही उभी करूं पाहणाऱ्या शहाजीला आपण किल्ला घावा असें महमूदखानानें योजिलें असल्यास नवल नाहीं. पण महाबतखानाचा मुलगा खानजमान यानें या वेळीं ही गोष्ट घडूं दिली नाहीं. गाळण्याच्या शेजारी अलंग नावाचा किल्ला होता. तेथला किल्लेदार मीरकासीमखान हरावी याला पत्र लिहून त्याच्यामार्फत खानजमान यानें महमूदखानाचें मन वळविलें आणि शहाजीच्या ताब्यांत किल्ला देण्यापेक्षां मोंगलांच्या ताब्यांत देण्यानें त्याचा अधिक फायदा होण्याजोगा आहे ही गोष्ट पटवून दिली. पुढें मीरकासीम स्वतः त्याच्या भेटीस गेला व त्यानें महमूदखानानें गाळणा किल्ला मोंगलांच्या स्वाधीन करावा असें ठरवून त्याला मोठें बक्षिस देण्याविषयी बादशाही अभिवचन मिळवून दिलें. अशा रीतीनें हा किल्ला मोंगलांनीं ताब्यांत घेतलेला पाहून शहाजीला तर संताप आलाच; पण

आपल्याविरुद्ध फितुरी करणाऱ्या किट्टेदारास मोंगल आश्रय देऊ लागले हे पाहून फत्तेखान देखील चपापला; आणि विजापूरकरांशी बोलणें लावण्याच्या खटपटीस लागला. इतक्यात शहाजी व विजापूरकर याचा तह ठरून मोठ्या सैन्यानिशीं ते दौलताबादवर चालून येणार अशी बातमी आली. तेव्हा त्यानें दुलग राजकारण चालविलें. खुद्द बुन्हाणाच्या खुनानें आपले हात विटाळल्यामुळें निजामशाही सरदारांचीं मनें आपल्याविषयीं कलुपित झाली आहेत हे त्याला प्रत्यक्ष अनुभवानें कळून आलें होतें. अशा स्थितीत शहाजी व मुरारपंत एक झालेले पाहून फत्तेखानानें मोंगली सेनापतीला ताबडतोब निरोप पाठविला कीं, “तुम्ही सैन्यासह बेळेवर येऊन मदत कराल तर दौलताबादचा फिझा राखता येईल; नाहीतर आदिलशाही सैन्यापुढें माझा निभाव लागणें फाटीं दिसतें. तुम्ही लांकर येऊन पोहोंचाल तर फिझा तुमच्या ताब्यात देऊन मोंगलाची सरदारी पत्करण्याची देखील माझी तयारी आहे.” हा निरोप पोंचताच महाबतखान आपल्या मुलास पुढें पाठवून, स्वतः सैन्यानिशीं १५५४ च्या माघ शु. १ (११११६३३) रोजीं दौलताबादच्या शेखानें निघाला. विजापूरकराना ही कल्पना होतीच. त्यानीं महाबतखानास अडविण्याचा प्रयत्न तर केलाच. पण त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट ही कीं, त्यानीं फत्तेखानासच मथनून मोंगलाशीं लढण्यास प्रवृत्त केलें. “फिझा तुझ्या ताब्यात राहू देतो; आणि खर्चास ३ लाख होन व अन्नसामग्री देतो; पण मोंगलाच्या हातीं फिझा देऊ नको” अशा अर्थाचे त्यानीं बोलणें लाविल्यामुळें फत्तेखानाला आयतेंच फात्रलें. त्यानें मोंगलाना दिलेलें अभिप्रेतन रद्द करून विजापूरकरांशीं सडोख केला ! ही बातमी मोंगली सेनापती महाबतखान याला जाफरनगर म्ह. जाफराबाद येथें समजली; तेव्हा फत्तेखानाच्या चंचल वृत्तीचा राग येऊन त्यानें आपला मुलगा खानजमान याला फत्तेखानाच्या शासनार्थ कसून

निजामशाहास, 'वाळाकोटात' ठेविले, आणि स्वतः चें टाणें महाकोटात देऊन शिपाईप्यादे यांनीं मलिकजरानें राधलेल्या अन्नकोटांत राहोवें असें ठरविले.

याहि वेळीं निजामशाहास या सर्ग घडामोडींचा निचार सुरू झाला तेव्हां अनेकांचीं अनेक मते पडलीं. मुस्तफाखान तर पूर्वीपासूनच मोंगलांची राजपत्कराणी असें म्हणणारा होता पण मोंगलांनीं गेल्या वर्षी आदिलशाही मुल्खाची जी नासाडी केली होती तिच्या आठवणीनें मोंगलांचा शेजार आदिलशाहीला न घडण्यासाठीं रटपट केली पाहिजे हें महमूदशाहानेंच ठरविलें असल्यामुळे त्याचा निचार मार्गें पडला, आणि खानखानाच्या हातीं रायाचीं सूत्रे येऊन रणदुल्लाखानास मोंगलाना अडविण्यासाठीं पाठविण्यात आले पण रणदुल्लाखानास मुरार जगदेवहि होता या दोघाच्या निचारसरणीत प्रारंभापासून बारीक भेद होता तो दिनसेंदिवस घडतच गेला मोंगलाना दारुतावादेकडे येऊ न देण्यासाठीं व तां किड्या त्याच्या हातीं पडू न देण्यासाठीं आपण झटोवें हें दोघानाहिमान्य होतें पण या अडवणुकीच्या कार्यक्रमांजरी जोरदार असें निजामशाही राज्य कशानें उभें होईल या प्रश्नावर एकसक्यता होण्याजोगी नव्हती रणदुल्ला व खानखाना यांच्या मते, "फत्तेखान निजामशाही चालूगीतच आहे त्यालाच मदत केली म्हणजे आपली जमानदारी संपली, तो निजामशाहीची अंतर्गत व्यग्रस्था कशीहि करीत असला तरी त्यात आपणास लक्ष घालण्याचें कारण नाही " पण मुरारपताला हें म्हणणें समत होण्यासारखें नव्हतें "फत्तेखान व शहाजी असे जे दोघे प्रतिस्पर्धी निजामशाहीचें पुनरुज्जीवन करण्यासाठीं म्हणून पुढें आले आहेत त्यापैकी फत्तेखानाचा नाकर्तेपणा सर्वांना परिचित असून तो फितुरी करून मोंगलाना वेढा मिळेल याचा नेम नाही, त्यापेक्षा शहाजीच्या शिपाईगिरीवर व मुत्सदेगिरीवर विश्वासणें अधिक शहाणपणाचें होईल " असें मुरारपताचें म्हणणें होतें यामुळे अर्थात्च शहाजी व मुरारपत यांच्या धोरणाशीं रणदुल्लाचें धोरण विसवादी असें होऊ लागलें.

तथापि, प्रारंभीं मोंगलाना अडविण्याच्या बाबतीत शहाजी, मुरारपत व रणदुल्ला यांचें ऐकमत्य असल्यामुळे मोंगलाना दारुतावादेपर्यंत येण्यास बराच त्रास पडला व फत्तेखानाकडे दाणाकरण आणि अन्नसामग्री पोंचू शकली पण महानतखान व खानजमान यांनीं किन्त्याच्या एका वाचूस तळ देण्यापर्यंत मचल मारली तेव्हा आदिलशाही सैन्याला सामग्री पोंचविण्यास अडचण पडू

लागली. आणि किल्ल्यांत फत्तेखान, कोटाबाहेर आदिलशाही फौज त्या-
पलीकडे कसब्यांत मोंगली फौज उभी असल्यामुळे मारामारीचा भर मधल्या
आदिलशाही सैन्यावर पडू लागला.

तथापि इतरत्र नानातऱ्हेची व्यवधानें उत्पन्न होऊन उपद्रव पोंचल्यामुळे
मोंगलांनाहि ह्या वेढ्याचें काम निर्वेधपूर्णें चालविणें शक्य झालें नाहीं.
सोलापूरचा 'निजामशाही किल्ला सिद्दी रेहान याच्या ताब्यांत होता; तो
त्यानें स्वतःप्याच नांवाचें बळकावून दुरुस्त केला आणि निजामशाही
राज्यांतले बेकार झालेले लष्करी लोक नोकरीस ठेवून सभोंवार लुटालुट कर-
ण्याचें धोरण पत्करलें. आदिलशाहींतील देवनगाव येथें मारशोड करून तेथील
लोकांपासून त्यानें दहा हजार होन घेतले. नंतर निजामशाही राज्यांत पैसा
मिळवून तो बीडच्या सरहद्दींत गेला. आणि दौलताबाद येथील मोंगली सैन्या-
साठीं धान्य व सामग्री घेऊन जाणाऱ्या तुकडीवर जाफराबादपासून थोड्या
अंतरावर त्यानें जेराचा हल्ला केला, व त्या तुकडीची दाणादाण उडविळी.
अशा प्रकारें यदृच्छेनें उत्पन्न होणारे दगे मोंगलांना बाधक होऊं लागले.
हें पाहून मोंगलांना मिळालेल्या निजामशाही सरदारांतहि साहजिकपणें
चळविचल सुरू झाली. याकुतखान नांवाचा निजामशाही सरदार मोंगलांना
मिळाला होता त्यानें मोंगलांचा जोर कमी पडत चाललेला पाहून फत्ते-
खानाशीं संधान बांधलें; व त्याला अंतस्थ रीतीनें बातमी पुरविणें आणि
धान्य पोंचविणें वगैरे गोष्टी सुरू केल्या. पुढें त्याची ही फितुरी उमगून
आली तेव्हां याकूतखान मोंगलांना सोडून उघडपणें दक्षिणी सैन्यास सामील
शाला. दक्षिणेंतील पुरातन सरदारांत या खानाची गणना होत असल्यामुळे
तो सामील झाल्यापासून दक्षिणी सैन्यास हुरूप चढला. त्यानें परत आल्या-

दौलताबादच्या वेढ्याचें काम चालविण्याचें निश्चित केलें आणि दक्षिणी सैन्य पळत सुटल्यामुळें त्याला मोंगली सैन्य वेढ्यासाठीं पूर्वीच्या जागी उभें करून मोर्चे वाढण्याचें काम हिंमतीनें चालविण्यास अडचण पडली नाहीं.

२. महावतखान दौलताबाद घेतो—मोंगलाचा हा नवा दम पाहून फत्तेखानाचा धीर सर्वांपेक्षा जास्त खचला. दाणागळा सपून किल्ल्यातील त्याचे खोफेचे त्रस्त झाले होते. सभोवारेच्या मुलखात चौहींकडे दगा माजल्यामुळें आपणास अन्नसामग्रीचा पुरवठा होणें दिवसेंदिवस कठीण पडणार हें त्याला दिसू लागलें. तेव्हां फत्तेखानानें आदिलशाहाकडे लिहून कळविलें कीं, “महावतखान नव्या दमानें वेढा चालविण्यासाठीं कसल्यात येऊन राहिला आहे. तेव्हा या वेळीं तुमची फौज व सामग्री येऊन पोंचेल तर मी किल्ला तुमच्या ताब्यात देण्यास तयार आहे.”

मिजापूरच्या महमदशाहानें या वेळीं रणदुल्ला व खवासखान याना फत्तेखानास सर्वप्रकारें मदत पोंचविण्याविषयीं हुकूम सोडले. त्याप्रमाणें प्रथम रणदुल्लाचे लोक दौलताबादेस पोंचले. पण खवासखानानें मुरारपताकडे ही कामगिरी सोंपविल्यामुळें त्याला तेथें जाण्यास थोडे दिवस उशीर लागला. हा उशीर मुरारपतानें मुद्दाम लावला नसून तो सहजासहजीं लागला. पण त्या उशिरानें आदिलशाही सैन्यात घोळत असलेल्या विचारसरणीस तोंड फुटलें. मुरारपत अन्नसामग्री घेऊन आला तेव्हा वस्तुतः तेथें असलेल्या आदिलशाही सैन्यास आनंद वाटावा. पण त्याऐवजीं त्यांना वाईट वाटलें. कारण ‘आमच्या हातून जें काम तडीस गेलें नाहीं तें जर यापुढें सिद्दीस जाईल तर मोंगलाचा पराभव केल्याचें यश मुरारपतास मिळेल; व आम्हास कोणी विचारणार नाहीं’ असें दौलताबादेंतील आदिलशाही लोकांच्या मनानें घेतलें, व मुरारपत असेपर्यंत आपण युद्धच करू नये असें त्यांनीं ठरविलें. याच वेळीं मुरारपत व फत्तेखान यांच्यांत बोलाचाली झाल्याची हकीकत मिजापूरच्या इतिहासात नमूद आहे, ती अशी. फत्तेखानानें मुरारपताकडे निरोप पाठविला कीं, “किल्ल्यात एक दाणाहि शिल्लक नाहीं; यासाठीं आपण आणलेली सामग्री जरूर आम्हाकडे पाठवा.” या निरोपाप्रमाणें मुरारपतानें सामग्री न पाठविता उलट कळविलें कीं, “तुला सामान मागण्याचें काहीं कारण नाहीं. मुकाब्यानें मजकडे निघून ये आणि किल्ल्याच्या किल्ल्या माझ्या

स्वार्थीन कर. मी आहे आणि तो किल्ला आहे; पाहून घेईन. जर तू किल्ला माझ्या ताब्यात दिलास तर ठीकच आहे, तुला मी योग्यतेस चढवीन. नाही तर तुझे हातपाय बाधून किल्ल्याच्या खदकात लोटून देईन. ” मिळून दोघात बाचाबाची होऊन मुरारपतानें फत्तेखानाच्या हातीं अन्नसामग्री देण्याचें नाकारलें. त्याचा ओटा शहाजीकडे होता. त्याला निजामशाही पाहिजे होती; पण ती शहाजीची पाहिजे होती, फत्तेखानाची नको होती; असा त्याच्या रागशुक्तीचा निष्कर्ष दिसतो. उलटपक्षी मुरारपत व शहाजी याच्यात्रिपयीं विजापूरच्या सैन्यात एक प्रकारची आढी पडून या दुहीचा फायदा मोंगलाना मिळत चालला. मुरारपत येण्यापूर्वी अधिक बैशाख शु ११ रोजीं खानजमान व नासिरीखान यांनीं सुरगाची तयारी करून ते उडविले व अन्नकोटाच्या भिंतीं दासळल्या. त्या वेळीं निकराचा हल्ला करून त्याचें सैन्य चडून गेलें; तेव्हां विजापूरकरांच्या तर्फे काम करणारा रणदुल्लाचा चुलता खेरियतखान यानें अशा जनामदींनें युद्ध केलें कीं, शेवटीं जरी मोंगलांनीं अन्नकोट ताब्यात घेतला तरी विजापुरी सैन्याची मर्दूमर्की त्याच्या चागलीच प्रत्ययास आली, व हें काम पुरें होण्यास फार दिवस लागतील असें त्यांना वाटू लागलें. शिनाय रणदुल्ला व शहाजी हे बाहेरून मोंगलाची रसद मारण्यासाठीं कसून मेहनत करितच होते. तथापि महाबनखानाला या वेळीं अडचणीनें भिऊन मागे फिरण्याची सोय नहती. असफग्वानास परत बोलावून आपली नेमणूक शहाजहानानें दक्षिणेच्या सुभेदारीवर केली आहे ती टिकनाय्याची असेल तर दौलतावाडचा किल्ला दस्तगत करून दावणिल्याच पाहिजे हें महाबनखानांच्या लक्षात होतें तेव्हा त्यानें अन्नकोट हातीं आल्यानंतर प्रथम महाकोट आणि नंतर कालाकोट हे ताब्यात घेण्यासाठीं रतपट करण्याचा निचार कायम केला. त्यानें प्रथम महाकोटाच्या बुस्जाखालीं सुरग लावण्याची तयारी केली. तेथें तोंडाशीं खरियतखान आदिलशाही सैन्यासुद्धा राहिल्या होता. त्याला मुरारपत आल्याचें व त्यानें फत्तेखानाशीं बाचाबाची केल्याचें वर्तमान समजलें. तेव्हा बाहेरून आपला पाठपुरावा होणार नाही असें वाटून त्यानें मोंगली सेनापतीशीं तडनोडीचें बोलणें लावलें. “ आम्हाला येथून बाहेर जाण्यास तुम्हीं हरकत करू नये, म्हणजे आम्हीं मुकाब्यानें विजापुरास धन्याकडे चालते होतो ” असें माळोजी भोसल्यामार्फत खेरियतखानानें महाबनखानास कळविलें. त्यानेंही गोठ्या आनदानें लेखी अभिपचन

पाठवून त्यांना सर्वप्रकारे प्रोत्साहन दिले. त्याप्रमाणे मध्यरात्रीनंतर सुमारे दोनशे लोकानिशी हा मिजापुरी सेनापती कोंढाच्या भिंतीवरून शिब्यांच्या साहाय्याने उतरून बाहेर आला व मोंगलाच्या सेनापतीस भेटून पुढे निघून गेला. या लहानशा घडामोडीने मोंगलाचा दुहेरी फायदा झाला. खैरियतखाना-सारंगे आदिलशाही सेनापती त्याचे प्रतिस्पर्धी होते ते आता मित्र झाले; आणि फत्तेखानाचा धार खचणार याविषयी सशय राहिला नाही. यापुढे मोंगलांनी आपले काम अधिक व्यवस्थितपणे व नेटाने चालविले. आणि ज्या कोंढात फत्तेखान राहत होता त्या महाकोंढाखाली सुरुंग लावून त्याला बत्ती देण्याची तयारी केली. ही गोष्ट फत्तेखानासहि कळली. तेव्हा त्याने मोंगली सेनापतीकडे निरोप पाठविला की "मी आदिलशाही मुत्सखाशी कुराणाची शपथ घेऊन करार ठरविले आहेत, ते त्याच्या समतीनाचून मला मोंडता येत नाहीत. यासाठी मुरारपताकडे मनुष्य पाठवून, 'तहाच्या अटी टर-विण्यासाठी वकील धाडा' असे त्याला कळविण्यास मला एका दिवसाची फुरसत घा. तेवढ्यात आम्ही व्यस्तता केली नाही तर मग सुरंग उडवा." मोंगली सेनापती काही भोळे नव्हते; त्यांना या बोलण्यातील लबाडी समजण्यास अडचण पडली नाही. त्यांनी उलट निरोप पाठविला की, "तह करावयाचा हें जर निश्चित आहे, तर तुम्ही आपला मुलगा आज ओलीस पाठवा म्हणजे आम्ही एका दिवसाची मुदत देतो." फत्तेखानाने अर्थातच ही गोष्ट मान्य केली नाही आणि मोंगलांनी सुरगास बत्ती देऊन कोंढाची भिंत ढासळली व महाकोंढात प्रवेश करण्याच्या कार्यास यश मिळविले. या वेळी बाहेरून मुरारपताने मोंगलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण आदिलशाही सेन्याचा त्याला मनापासून पाठिंबा नसल्यामुळे त्या कामात त्याला यश आले नाही शेनदी काळाकोट देखील मोंगल घेणार असे दिसू लागल्यावर फत्तेखानाने शहाजी व मुरारपत याना शिब्या देत आपला मुलगा अबदुल रसू याला ओलीस देऊन एका आठवड्याची मुदत मागून घेतली. महा वतखानाने देखील हत्ती, घोटे, पालख्या उंगरे सर्व प्रकारची वाहनाची सोय करून फत्तेखानाला आपला सर्व सरजाम घेऊन कोंढाबाहेर येण्यास मदत केली शेनदी श. १५५५ ज्येष्ठ वद्य ६ (१७।६।१६३३) रोजी महानत-खानाच्या हाती दादतावादचा किल्ला आला व त्याने वर जाऊन शहाजहानाच्या नावे निशाण लावून खुतना घाचला

३. महावतखानाचा विश्वासघातकीपणा—फत्तेखान आपल्या परीने कसून लढला हें वरील हकीकतीवरून स्पष्ट दिसण्याजोगें आहे. तथापि मोगलांशीं करार करतांना त्यानें एका तत्कालीन वद्वमूल समजुतीचा उच्चार केला असें शहानवाजखानकृत 'भासरअल उमरा' (उमरावांचीं चरित्रें) या ग्रंथांत सांगितलें आहे तें लक्षांत घेण्याजोगें आहे (इ. नि. पृ. ६३). विजापूरकरांना किल्ला देऊन मुरारपंताच्या सांगण्याप्रमाणें त्यांची नोकरी न पत्करतां मोगलांनाच आपण किल्ला देतो याचें कारण फत्तेखानानें असें सांगितलें कीं, 'विजापूरकरांकडे वजिरी मिळत असली तरी ती पत्करण्यापेक्षां मोगलांच्या दरबारीं झाडू झालेलें पुरवेल असा कानमंत्र माझ्या बापांन (मलिकंबरानें) मला सांगून ठेविला आहे.'

'दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा' हें वाक्य जेथें हिंदु कवीच उच्चारित होते तेथें दिल्लीपतीची महती फत्तेखानास वाटावी यात आश्चर्य नाहीं. पण या थोरांच्या आश्रयास जाणें किती भयावह आहे याची नीटशी कल्पना फत्तेखानाला आली नव्हती असें म्हणावें लागतें. कारण, मलिक कुतुब महमद, गुजराथी व कृष्णाजी भास्कर यांच्या मार्फत महावतखानानें फत्तेखानाशीं जो करार ठरविला त्याची हकीकत विजापूरच्या इतिहासकारानें अशी दिली आहे. फत्तेखान व महावतखान यांत या वेळीं शपथपूर्वक असा करार ठरला होता कीं, " दौलताबादचा किल्ला फत्तेखानानें मोगलांच्या हातीं द्यावा. आणि महावतखानानें त्याला ४० हजार मोहरा देऊन हुसेन निजामशहास पुनः तत्कावर बसण्याची व फत्तेखानास त्याची वजिरी करण्याची परवानगी शहाजहानाकडून मिळवून देण्याची खटपट करानी. हा करारनामा पाहून फत्तेखानास संतोष वाटला; आणि बाल-वादशाहा, त्याचें कुटुंब व सुमारे एक हजार स्वार बरोबर घेऊन तो महावतखानाच्या लष्करात येऊन राहिला. तेव्हां आपल्या मुलास शिवदी व स्वार यासह दौलताबादेत बंदोबस्तासाठीं ठेवून महावतखान, फत्तेखान व हुसेनशहा यांसह, बन्हाणपुराकडे निघाला. वाटेत फत्तेखानानें चार पाच हजार नवे लोक आपल्या नोकरींत ठेविले; तेव्हां खानजमाल नांवाच्या महावतखानाच्या हस्तकारानें या लोकांत शिरून आपला तळ फत्तेखानाच्या लष्करात दिला. पुढें जाफराबाद व मालेगाव याच्या दरम्यान सर्ग लष्कर पोचलें असतां महावतखानानें वाटेतच डेरे दिले; आणि न्यासभोंवतीं कनाथी टावून त्यामार्गे त्यानें रजपूत लोक बसविले आणि

फत्तेखानास डेन्यात बोलाविलें आणि फत्तेखान तेथें येताच एकाएकी तणावा तोडून सर्ग वाड त्याच्या अगावर पाडलें आणि फत्तेखानास धरून कद केलें. त्याबरोबरच हुसेनशाहालाहि छत्रचामरादि सरजामासुद्धा महावतखानानें पहारेन्याच्या स्वार्धान केलें* व त्याला कैदी या नात्यानें शहाजहानाकडे रवाना केलें

४ मुरारपंत व रणदुह्या यांची राज्याची—फत्तेखानानें शेजरी आपणहून किल्ला मोंगलाच्या हवाली केली म्हणून महावतखानाची अन्न कायम राहिली, नाहीतर आदिलशाही व निजामशाही राज्यातील सयुक्त सन्याच्या वीस हजार घोटेस्वारानीं मोंगलाच्या शिपायाना अगदीं मेगकुटीस आणिलें होतें यामुळे महावतखान बन्हाणपुराकडे जाण्यास निघाला तेव्हा दालताबादेचें संरक्षण करण्यास किती सैन्य ठेगारें व आपणावरोबर किती ध्याबे हें ठरविणें त्याला कठीण त्राट् लागलें आपलें सैन्य दोर्हाकडे वाटलें सैन्यावर आदिलशाहा सैन्य दोर्हा भागावर छपा घालू शकेल अशी त्याला भीति वाटत होती अशा अटवर्णाच्या वेळीं नासिरीग्वान नावाच्या सरदारानें किल्ल्याचें संरक्षण करण्याची जबाबदारी शिरावर घेतली तेव्हा कामापुरतें सैन्य तेंथें ठेवून महावत खान सैन्यासह जाफराबादेकडे जाण्यास निघाला असता काहीं मजलीगेन्यावर रणदुह्याचा वाप फरहादखान त्याच्या भेटीस आला या खानाला मोंगली सेनापतीनें दोनच महिन्यापूर्वीं दालताबादेवून रात्रीं गुप्तपणें निवून जाण्यास परवानगी दिली होती म्हणजे जीवदान दिलें होतें त्या नात्यानें तो खानाकडे येऊन तहाच्या गोष्टी ब्रान्ट् लागला 'मुरारपंत व रणदुह्या यांनीं मला या कामा निमित्त पाठविलें आहे' असें यानें सांगितलें पण महावतखानाला ही वाटाघाट

ताब्यांत निजामशाही राज्यापैकीं फक्त दौलताबादेचा किल्ला गेला होता. पण तें सर्वराज्य हस्तगत करण्याची ताकद या वेळीं त्यांच्या सेनापतींत राहिली नव्हती. या वेळीं मुरारपंत, रणदुल्ला व शहाजी यांनीं दौलताबादेस जाऊन तो किल्ला देखील हस्तगत करावा अशी कल्पना निघाली होती; पण पावसाळा जवळ आल्यामुळे तें काम लांबणीवर टकलण्याचें ठरलें आणि दौलताबादेकडे असलेले सैन्य परत बोलावून ते नाशिक-त्रिंबकच्या बाजूनें परत फिरले. पैकीं शहाजी या प्रांतांत राहिला आणि रणदुल्ला व मुरारपंत विजापुराकडे गेले. वाटेंत बोलणें निघालें असतां फत्तेखानाशीं बेमानपणा करून सर्व राजकारण विघडविल्याबद्दल रणदुल्लानें मुरारपंतास दोष दिला व “तुझ्या गर्विष्ठ व मूर्खपणाच्या स्वभावामुळे दौलताबादेचा किल्ला महाबतखानाच्या स्वाधीन झाला; बादशाहाचें सर्व काम तूं विघडविलेंस व बहुत खराबी केलीस. लढाईचे कार्यास बहुत द्रव्य खर्च होऊन व्हावयाचा तोहि फायदा झाला नाही” असे मर्मभेदक शब्द बोलून रणदुल्लानें मुरारपंताचा पाणउतारा केला. पण मुरारपंत कांहीं बोलला नाही (मो. १६५). याचा अर्थ मुरारपंत व रणदुल्ला यांचीं मनं या वेळीं परस्परांविषयीं पुष्कळच दूषित झालीं होतीं असें समजलें पाहिजे. या वैमनस्याचीच वाढ होऊन शेवटीं त्यानें शहाजीला आयत्या वेळीं कसा दगा दिला तें पुढें योग्य ठिकाणीं सांगण्यांत येईल.

५. निजामशाहींतील चलविचल—महाबतखानानें दौलताबादचा किल्ला घेऊन निजामशाहास कैद केलें तेव्हां त्या किल्ल्याच्या आसपासचा प्रदेशच कायतो मोंगलांच्या ताब्यांत गेला हें मागें सांगितलेंच आहे. इतर निजामशाही मुलखांत सर्वत्र जबरदस्त फौजबंद सरदार नादत होते. त्यांनीं तटस्थ वृत्ति स्वीकारिली होती. अगदी पूर्वेस सोलापूरचा किल्ला सिद्दी रेहानच्या ताब्यांत होता. तेथून पश्चिमेस पेमगड वगैरे भागांवर शहाजीचा व जुन्नरवर श्रीनिवासराव याचा अंमल चालू होता. तळकोकणांत सिद्दीसाबा सैफखान याची सत्ता असून सिद्दीसाबा अंबर याणें राजपुरीवर स्वतंत्र राज्यच उभारलें होतें. नीरथडी व मावळ प्रांत बहुतेक विजापूरकरांनीं व्यापिला होता. हे वर सांगितलेले सरदार निजामशाही राज्याचे अंकित होते व त्यांना आपण आदिलशाहाचे ताबेदार म्हणवायें किंवा मोंगलांच्या आश्रयास जावें याचाच विचार करावयाचा होता. परंपरागत निजामशाही यंत्र ज्याच्या हातीं होतें त्या फत्तेखानासारख्याचा जेथें निभाव लागला नाही तेथें इतरांना स्वतंत्रपणें

मोंगलाच्या मान्यापुढे टिकात्र धरता येणें अशक्य होतें; आणि स्वतंत्रपणें राज्य उभारण्याची कल्पनाहि त्याच्यापैकी कोणाच्या डोक्यात असल्याचें दिसत नाहीं. शहाजीला मात्र स्वतंत्रपणें एक निजामशाही पोर हाताशी घेऊन फोजबंद बनण्यात काहींसैं यश आलें होतें; आणि विजापुरातील खनास-खानाच्या पक्षास निजामशाहीचा हा आडोसा आदिलशाही व मोंगलाई राज्यामध्ये उभा राहणें इष्ट वाटत होतें. पण त्यातहि स्वरा आप्तह काय तो मुरारपताचा मात्र होता. इतराना निजामशाहीबद्दल तेवढी आस्था किंवा मोंगलाईसमर्थां तितका परकेपणा वाटत नव्हता. अशा स्थितीत मुरारपताला आदिलशाही मुत्सदी मनापासून पाठिंबा देतील तर आपण स्वतंत्र निजामशाही उभारण्याचा विचार कायम कराना असैं शहाजीनें योजिलें होतें. तोंपर्यंत राजकारण दुलग ठेवणें त्याला इष्ट दिसलें. इतर निजामशाही सरदार काय धोरण स्वीकारतात हें यावेळीं त्याला पहाण्याचें होतें मोंगलाना दौलताबाद येथील यद्दाच्या प्रसर्गां त्रास देणारा सोळापूरचा किछेदार सिद्दी रेहान यानें आदिलशाहाशीं सलोखा जोडण्याचा प्रयत्न केला प्रयत्न आदिलशाहाकडे वकील पाठवून त्यानें विचारपूस केली आणि महमदशाहाकडून त्याच्या पराक्रमाबद्दल अभिनदनात्मक परिहि आलें; त्याअन्वये सोळापूरचा किछा बादशहास देऊन व त्या वेळच्या शिरस्त्याप्रमाणें स्वतः साठीं एक लाख होनाचा मुद्दस जहागिरी-दाखल मिळवून तेवढ्यातच तो समाधान मानून राहिला.

शहाजीनें मात्र चाकण, बालेघाट, जुन्नर, सगमनेर, व नाशिक बगैरे प्रात ताब्यात घेऊन सहा हजार स्वार चाकरीस ठेविले. या वेळीं खानजमान दौलतानादेस होता. शहाजीची ही हालचाल त्याच्या लक्षात आली व सर्वांपेक्षा हा डोईजड होणार त्या अर्थी त्यालाच मोंगली सरदार बनून सर्व निजामशाही राज्य खालसा करानें असा त्यानें डाव योजिला. शहाजीचा चुलतभाऊ मालोजी या वेळीं मोंगलाच्या नोकरांत होता. त्याचें शहाजीशीं अनुसंधान होतें. त्याच्या मार्फत शहाजीनें निरोप पाठविला की, “ शहाजहानानें जर मला शहाजाघाप्रमाणें मान देऊन वेरीस हजारी मनसबदार केले तर मी मोंगलाच्या नोकरांत येण्यास तयार आहे. ” हें ऐकून खानजमानानें बादशहाकडून ग्वाशाच्या अगारतील पोषाखासह मान्यतेचें पत्र आणवून शहाजीकडे पाठविलें व त्यानें आता मोंगलाचा मनसबदार म्हणून काम करानें असैं कळविलें.

तथापि शहाजीला मोंगलांचा विश्वास पटण्याजोगा नव्हता. तीन वर्षांपूर्वी त्यांनीं पंचहजारी मनसब दिली व फतेखानाच्या नादीं लागून ती काढून घेतली; त्याप्रमाणें या वेळीं ते पुनः करताळ किंवा काय अशी शक्य वाटणें स्वाभाविक होतें. याकरितां त्यानें हें प्रकरण तसेंच अनिश्चित ठेवून विजापूरकरांशीं बोलणें लावलें. मोंगलांनीं दौलताबाद घेतली तरी सर्वे निजामशाही मुख्य मोंगलांच्या हातीं जाऊं न देण्याची खटपट आपण केली पाहिजे असें खवासखानाचें म्हणणें असल्याचें शहाजीला माहीत होतें. या आधारावर शहाजीनें त्याला मुरारपंतामार्फत कळविलें कीं, “ निजामशाही-तील ८४ किल्ल्यापैकी एक दौलताबादचा किल्ला गेला म्हणून काय हरकत आहे ? जर जुन्नरसारखी तत्त्वाची जागा आपल्या स्वाधीन आहे तर—तुम्ही मात्र मला साह्य करा म्हणजे—आपण होईल तितकी मेहनत घेऊन निजाम-शाही राज्याचा झेंडा फडकवीत ठेवूं. ” याचा अर्थ निजामशाही राज्य उभे करण्याची जबाबदारी पत्करण्यास शहाजी तयार होता; आणि पूर्वी मलिकंजरास ज्याप्रमाणें इब्राहिम आदिलशहानें हरएक प्रकारें साहाय्य केलें व आपणावरचें मोंगली संकट टाळलें त्याप्रमाणें याहि वेळीं विजापूरकरांनीं धोरण स्वीकारावें अशी शहाजीची त्यास सूचना होती. ती खवासखान व मुरारपंत याना मान्य होती; परंतु मुस्तफाखानास ती संमत नव्हती. मोंगलांशीं स्नेह करण्याचें धोरण विजापूरकरांनीं पत्करावें असें त्याचें पहिल्यापासून मत होतें; पण त्याबद्दल काहींच उच्चार न करिता प्रसंगाला शोभेल अशी म्हणजे “ शहाजी मोंगलांच्या सेनापतीशीं आतून बोलणें वरीत आहे व खानजमानाशीं त्याचें सरय आहे; त्याअर्थी आपण मोंगलांशीं वैमनस्य वाढ-विण्यांत मोंगल व शहाजी या दोघाशींही वाकडे होण्याचा प्रसंग येईल व तें जड जाईल ” ही सवन्न या वेळीं मुस्तफानें पुढें आणिली. तथापि शहाजीनें सर्वे सशयाचें निवारण करून ‘ आपण मोंगलांविरुद्ध लढण्यात पुढाकार घेतों ’ असें प्रतिज्ञापूर्वक सांगितलें. तेव्हां ती गोष्ट सर्वांना पटली; व विजापूरदरवारानें त्याला साहाय्य करण्याचें ठरविलें. त्याप्रमाणें शहाजीच्या सहाय्यार्थ फौजेसह मुरारपताची रवानगी करण्यात आली. मुरारपंत व शहाजी यांनीं एके ठिकाणीं जमून स्वतंत्र निजामशाहीची उभारणी करण्याचें जें धोरण कायम केलें त्याच्या सिद्धपर्यंत त्यांना अनुकूल अगर प्रतिकूल अशा कोणत्या गोष्टी सभोंवर दिसत होत्या त्या सांगितल्या पाहिजेत. त्यावांचून

शहाजीने परावलीची अथवा दुलग राजकारण सोडून स्यान्ली राजकारणाचा डाग माडण्याचें धाडस का केलें तें स्पष्ट होण्याजोगें नाहीं.

६ शहाजहानाचें धार्मिक धोरण :- अकर व जहागीर याच्या कारकीर्दीत मोंगली राज्याची जी टोलेजग इमारत उभारण्यात आली तिचा पाया राजकीय स्वरूपाचा असून धर्मास दुष्यम स्थान देण्यात आलें होतें अकरानें रजपुताच्या मुलीशीं लग्नें केलीं, पण रजपुतांनीं किंवा इतरांनीं मुसलमान झाले पाहिजे असा अप्रह धरिला नाहीं, एवढेंच नव्हे तर, हिंदु हें दरबारातील मोठमोठ्या महत्वाच्या जागा मिळविण्यास प्रतिबधक होऊ नये असें धोरण ठेविलें यामुळें मोंगली दरबारात राजकीय बाबतींत हिंदु व मुसलमान बरोबरीच्या नात्यानें वागू लागले व त्याची दिलनमाई होत चालली तथापि कडव्या मुसलमानी पक्षाला ही गोष्ट पटण्याजोगी नव्हती त्यानें काहीं काळ पड खाऊन शहाजहानाच्या मनात लहानपणापासून आपलीं मनें भरविलीं आणि त्याचेंच परिणत स्वरूप औरंगजेबाच्या वर्तनात पुढें दिसून आलें पण बीज पेरल्यापासून त्याचा निस्तीर्ण वृक्ष बनण्यास व पुढें त्याला कीड लागून तो मोडून पडण्यास कित्येक वर्षे लागतात त्याप्रमाणें हिंदु-मुसलमानांमधील राजकीय समानतेच्या बीजारोपणानें अकरानें वाढविलेला वृक्ष अकराच्याच कारकीर्दीत काय तो फोंफायला व जहागिराच्या वेळींच चनबाजीच्या रोगानें त्यात प्रवेश केला शहाजहानानें ऐपआराम व उपभोग हे आपल्या वापाचे दुर्गुण घेऊन, दिल्लीच्या बादशहाचें घ्येय धार्मिक असावें या नवीन रोगनीनाची पेरणी केली आणि राजकीय समानतेच्या बीजापासून झालेल्या वृक्षाची हलके हलके हयगय करून इस्लामी धर्माप्रीत्यर्थ राण्याची वाड करानी ही कल्पना पुढें ढकलण्याची खटपट केली यामुळें शहाजहानाच्या कारकीर्दीत समानता व कडवेपणा याचा समिश्र देखावा एकाच दरबारात पाहण्यास मिळत असे त्याच्या मुलापैर्नीं दारा हा हिंदु लोकाशीं प्रेमानें वागणारा व संस्कृत प्रथांची आपडीनें भाषातरे करवून वाचणारा होता, पण त्याचा घाकण भाऊ औरंगजेब लहानपणापासून अगदीं विरुद्ध विचारसरणीत वाढत होता स्वतः शहाजहान कडव्या इस्लामी पक्षाचा होता तरी त्याच्या सभोवतऱ्या परिवार समतेच्या तत्त्वावर कित्येक वर्षांपासून चालत आल्यामुळें अनेक हिंदु पद्धतीचे रिवाज व समजुती त्याच्या अंगरळणीं पडल्या होत्या त्या शंभटपर्यंत त्याच्यानें

सोडवल्या नाहीत. तत्कार वसताच त्यानें सौरपंचाग बद करून इस्लामी धर्मीयांचें चांद्रपंचाग सुरू केलें; व राजशकाची मोजणी आणि राज्यकारभार या पंचागाप्रमाणें व्हावी असा हुकूम दिला. पण शुभाशुभ पाहणें, दरसाल तुळा करणें व पाडव्याच्या दिवशीं उत्सव करणें वगैरे गोष्टी जुन्या पंचागानुसार करण्यात येत होत्या. याशिवाय सिद्ध पुरुषाना भेटून त्याचे आशीर्वाद घेणें व आयुरारोग्याप्रतीत्यर्थ दांनें देणें इत्यादि परंपरागत आचार पाळल्यावाचून शहाजहानाला चैन पडत नव्हतें. त्यामुळें त्याच्या दरबारात जगन्नाथ पडितासारखे संस्कृत कवी व मुनीश्वरासारखे नामांकित ज्योतिषी आढळत होते. तथापि त्याच्या मनानर इस्लामी धर्ममताची छाप वाढत्या प्रमाणानर होती. दिवसेंदिवस त्या दरबारात इस्लामी धर्माचें प्रस्थ फार माजलें; आणि त्याबरोबर वर सांगितलेले जुने आचार कमी झाले. तथापि दारा व औरंगजेब याचा तो वाप होता, म्हणजे धार्मिक सहिष्णुता व असहिष्णुता या दोनहि वृत्तींचा त्याच्या ठिकाणीं सगम झालेला होता. त्यामुळें शहाजहानाच्या कारकीर्दीत जुने धोरण व नवे धोरण याचे परिणाम आपणास एकाच वेळीं पाहण्यास अडचण पडत नाही. सत्तांनें हिंदूंना वाटून मुसलमान करण्यात पुण्य लागतें असें त्याला मनापासून वाटत होतें.

शहाजी व मुरारपत पुढील धोरण निश्चित करण्यासाठीं एकत्र जमले त्या वेळीं म्हणजे श. १५५५ मध्ये शहाजहानानें हिंदूंचीं मनें क्षुब्ध होतील असा एक जाहिरनामा काढला होता; आणि यापुढील धोरणाचें स्वरूप कोणासहि दिसण्याजोगें होतें. अकरार व जहागीर याच्या कारकीर्दीत धार्मिक उदामीनतेचें धोरण रूढ असल्यामुळें काशीसारख्या पवित्र क्षेत्रातून जुन्या देवळाचा जणोंद्वार व नव्याची उभारणी चालू होती. हिंदूंची लोकासल्या मोठी व अशा कामान पैसा खर्च करण्यात पुण्य लागतें ही श्रद्धा बलपत्तर असल्यामुळें देगलघाचीं कार्ये एकदर राज्यात मिळून बऱ्याच ठिकाणीं दिसू लागली होती. अर्थात् नव्या दृष्टिकोनानें म्हणजे असहिष्णुतेच्या चप्प्यातून ही कामे जेव्हा पाहण्यात आली तेव्हा त्याची एकदर बेरीज मोठी आहे असा अहवाल बादशहाकडे गेला; व त्यानें हीं कामे बंद करण्याचा व बाघलेलीं देगळें पाडून टाकण्याचा हुकूम सोडला. याप्रमाणें एका बनारसच्या पचनोशीत ७६ देगळें पाडून उधस्त केला गेला व सरकारी जमिनीवर हिंदूंनीं नवीन देगळें उभारू नयेत असा सरसकट हुकूम

दिला गेला. याखेरीज बडखोर हातीं लागले म्हणजे 'त्याना प्राण वाचविण्यास धर्मांतर करणे हा एक मार्ग मोकळा असतो' हेहि राजनीतीचें तत्त्व या वेळे-पासून दिसून येऊ लागलें. काश्मिरातील काहीं बडखोर सरकारी अधिका-र्याच्या हातीं लागले, तेव्हा ज्यानीं मुसलमान होण्याचें कबूल केलें त्यांना माफी मिळाली व इतरांचा अत्यंत क्रूरपणानें वध करण्यात आला. काश्मिरातील गावाचीं हिंदु नावें बदलून त्याऐवजीं इस्लामी पद्धतीचीं ठेवण्यात आलीं जलालाबादेपासून ४० कोसामेर हिंदु लोकांवर जिहाद म्हणजे धर्मप्रसारार्थ स्वारी काढण्याचें काम एका स्थानिक अधिकाऱ्यानें पत्करलें. दुगळी येथील ४०० फिरगी (रोमन कॅथॉलिक) कैद्यांना 'धर्मांतरानें जीव वाचविता येईल' हें समजावून सांगण्यात आलें. पण त्यानीं तें मान्य केलें नाहीं. यासाठीं कैदेत खितपत मरण्याचा प्रसंग त्याच्यावर आला, व त्याच्या जवळील मूर्ती यमुनेत फेंकून देण्यात आल्या. राजा बख्तानर कठना यानें इस्लामी धर्म स्वीकारताच त्याला बक्षिस मिळालें; आणि बागलाणच्या हिंदु राजाचा मुलगा प्रेमजी मुसलमान झाला तेव्हा औरंगजेबाच्या शिफारसीवरून त्याला 'सदरमद' हें नांव मिळून मनसब मिळाली. हीं सर्व उदाहरणें शहाजहानाच्या हुकुमानें लिहिण्यात आलेल्या पादशाहनाम्यात दिलेलीं आहेत व हा प्रथ सादुल्लाखान उजीर शहाजहानाला वाचून दाखरी व शहाजहान त्यात योग्य त्या दुरुस्त्या करी इत्यादि माहिती श्रीयुक्त कानूनगो यानीं आपल्या लेखात सप्रमाण नमूद केली आहे.* ती लक्षात घेतली असता शहाजहानाच्या कारकीर्दीत १५५५ पासून हिंदूंची अंत करणें खळबळून जातील अशा घडामोडी होऊ लागल्या होत्या याविषयीं सशयास जागा राहात नाहीं.

७. शहाजीच्या योजनेचें स्वरूप—शहाजहानानें जें चढाईचें धोरण पत्करलें त्याच्या धार्मिक व राजकीय अशा दोन शाखा होत्या. पैकीं धार्मिक चढाई हिंदुधर्माविरुद्ध असल्यामुळें तिचा परिणाम सर्व देशभर होण्याच समज होता, कारण सर्व देशभर हिंदुधर्मी लोक रहात होते. तथापि एक ठिकाणची बातमी दुसरीकडे पोंचण्याचीं साधनें त्या काळीं फारशीं उपलब्ध नसल्यामुळें शहाजहानाच्या धार्मिक चढाईची माहिती खुद्द मोंगली साम्राज्यभर प्तरी सामान्य लोकांना पोचली असेल किंवा नाहीं याची शका आहे. मग त्या साम्राज्याबाहेर म्हणजे निजामशाही अगर आदिलशाही मुलग्यात या

* Journal of Indian History, Vol. VIII, Part I, P. 45

चढाईनें म्हणजे मोठीशी खंलवळ उडविली असेल असें मानण्याचें मुळाच कारण नाहीं. त्यांतून ही धार्मिक चढाईची माहिती मिळाली तरी औदासिन्य, संघटनेचा अभाव आणि परिस्थितीचें अज्ञान इत्यादि कारणें सामान्य लोकांना दैववादी वनविण्यास पुरेशी होती. परंतु शहाजीसारख्या राजकारणांत जवाबदारी पत्करणाऱ्या मराठ्याला या वेळीं चैन पडणें शक्य नव्हतें. मोंगलांनीं आपणांस शिडकारून दिलें, आदिलशाहीत दुमत असल्यामुळें बखेडा माजला आणि दौलताबाद मोंगलांनीं हस्तगत करून निजामशाही बुडविली; अशा वेळीं चालू राज्ययंत्रांत आपला मान राहणार नाहीं हें ओळखून शहाजीनें नवीन निजामशाही उभारून शहाजहानाच्या चढाईस उत्तर देण्याचें निश्चित केलें. तथापि हें राज्ययंत्र टिकविणें फार कठिण काम होतें. दिल्ली व विजापूर येथील बादशहांमधील तेंड कायम राहिल तर आपली नवी शाही टिकवितां येईल, पण त्यांची जूट झाल्यास त्यांच्या विरोधापुढें आपला टिकाव लागणार नाहीं हें शहाजीच्या लक्षांत येण्याजोगें होतें. अर्थात् धर्मभावनेनें प्रेरित होऊन आपण ही नवी शाही उभारीत आहों अशी शंका येऊं न देण्याची खबरदारी घेणें त्याला भाग होतें; कारण हिंदूंची संघटना तयार नव्हती व जर नवीन तयार केली तर ती बाल्यावस्थेमुळें विरुद्ध पक्षाच्या धडकीपुढें टिकणें शक्य नव्हतें. राजकीय वावर्तीत तरी बळी तो कान पिळी हा न्याय चालू होता; यामुळें कोणच्या शाहीनें जगावें आणि कोणत्या शाहीनें मरावें या प्रश्नाचा निर्णय युद्धाच्या कसोटीनें लागत असे. तथापि या न्यायाला देखील बलवानांतील परस्परांसंबंधीचा मत्सरभाव अपवाद उत्पन्न करतो. या मत्सरभावामुळें कमजोर राजांची दोस्ती अस्तिवांत येते व ती शिरजोर राजाशी टक्कर देण्यास त्यांना समर्थ करते. मलिकवराणें तरी निजामशाही उभारिली ती दिल्लीपती व दक्षिणेंतील शाहा याच्या मधील मत्सराच्या आधारावर उभारिली. आणि पुढें दिल्लीकराची शक्ति अंतर्गत भानगडींत बहुतेक खर्ची पडल्यामुळें मलिकाला नवी शाही पंचवीस वर्षे टिकवितां आली. त्याचप्रमाणें शहाजीला चोंहोकरून हुसकून लावण्यांत आल्या वेळीं आदिलशाही मुसबांनीं दुजोरा दिल्यामुळें नवी निजामशाही उभारण्याची कल्पना शक्य कोटीतली वाटली. आणि कांहीं भानगडी उपस्थित होऊन दिल्लीकर इतर कामांत गुंतून राहिले तर आपली शाही टिकविनाहि येईल; पण हा प्रयोग करून पाहण्यास हरकत

नाहीं असें शहाजीनें ठरविलेले दिसते दिछीकरांना इतर व्ययधान उत्पन्न न होता, शहाजीविरुद्ध मोहीम काढण्यास पुरसत मिळते किंवा नाहीं आणि मिळाली तर रिजापूरकर त्यांत सामील होतात किंवा नाहीं हे प्रश्न मुख्यतः लक्षात घेण्याजोगे होते आणि या दोनहि बाबतींत अनुकूल परिस्थिति दिसताच शहाजीनें नव्या मूर्तजास छत्रपती वनविलें आणि पुढें दोनहि बाबतीं प्रतिकूल परिस्थिति आलेली पाहताच हा छत्रपतीचा खेळ त्यानें एकदम अमरला साराश, निरुपाय म्हणून, जमते किंवा नाहीं हें प्रत्यक्ष प्रयोग करून ठरवायें या हेतूनें, आणि अपयश आलें तरी विशेष विधिनिषेध मानण्याचें धारण नाहीं अशा साध्या विचारानें शहाजीनें या कामाज हात घातलेला दिसतो मारीन किंवा मरेन अशा निर्घाराचा जिब्याला पोटात धरून त्यानें मूर्तजास शहा वनविलें असें दिसत नाहीं किंवा हुना शेंडी तुटो किंवा पारवी तुटो अशा निकरानें राजकीय प्रश्न कसोटीस लावण्याचें धोरण शहाजीनें केव्हाहि स्वीकारिलें नाहीं असें म्हणण्यास हरकत नाहीं वेळोवेळीं खडा टाकून परीक्षा पहावी, पण विशेष आग्रह कोणताच धरू नये असा शहाजीचा स्वभाव होता, त्या स्वभावानुसार त्यानें रिजापूरकराकडे वोलणें लाविलें व त्याच्याकडून मुरार जगदेव सेन्यासह मूर्तजाच्या राण्याभिषेकसमारभास हजर राहण्यासाठीं रवाना झाला, तेव्हा (जेथे शकावलीत सांगितल्याप्रमाणें) 'भाद्रपद* मासीं शहाजी राजे याणीं पेमगिरीस निजामशहानरी छत्र धरिलें,' किंवा गेल्या वर्षी केलेल्या योनेचा या वेळीं जाहीर रीतीनें उचार केल्याच्या ठिकाणीं हा समारंभ करण्यात आला त्या ठिकाणाचें नांव पेमगिरी असें शकावलीत दिलें आहे व वि इ त भीमगड उर्फ शहागड असें आहे, दोहींचा अर्थ बहुधा एकच असामा या भीमगडावरून मूर्तजाच्या नांवानें निजामशाही कारभार करण्यास शहाजीनें प्रारंभ केला व त्याला मुरार जगदेव

यानें विजापूरकराचा प्रतिनिधी म्हणून मान्यता दिली. पण निजामशाहींतला बराच मुख्य शहाजीच्या ताब्यात नसून निरनिराळ्या जुन्या सरदाराच्या व मोंगला-सारख्या सत्ताधीशाच्या ताब्यात होता, तो जिंकून घेण्याच्या प्रयत्नास लागणें शहाजीला भाग होतें. एरवीं मूर्तजाची निजामशहा ही पदवी व शहाजीला प्राप्त झालेली बजिरी अर्थशून्य ठरली असती. निग्रहानुग्रहाचें सामर्थ्य असणें हेंच राजेपणाचें मुख्य लक्षण, यामुळें नव्या निजामशहाचें अकितत्व मानील त्याची सर्पराजी न न मानील त्याचें शासन करण्याची शक्ती आपल्या ठिकाणीं आहे याचें प्रदर्शन करण्याचाचून शहाजीला गत्यतर नव्हतें. त्याप्रमाणें निजामशाहीचा तळकोंकणातला मुख्य हस्तगत करून कल्याणास ठाणें देऊन राहिलेल्या सिद्दी साबा सैफखान या सरदारास भेटीस येण्याप्रिपर्या शहाजीनें फर्मान खाना केला. हा फर्मान मुरारपताच्या समतीनें लिहिण्यात आला असून “तुम्ही लौकर येथें हजर होऊन नव्या वादशाहाची भेट घ्या व आमच्या हुकमतीत रहा ” अशा अर्थाचा त्यात मजकूर होता. परंतु सैफखानाला शहाजीच्या हुकमतीत वागणें पसत पडलें नाहीं. आदिल-शाही नोकरांत राहण्यास तो राजी होता पण ही नवी निजामशाही त्याला मान्य नव्हती. तथापि मुरारपतासारखा विजापूरकराचा जबाबदार प्रतिनिधी शहाजीच्या पत्राला मान्यता देत होता त्या अर्थां शहाजीचा हुकूम अमान्य करताना सैफखानाला दररर विचार करणें भाग होतें त्यानें शहाजीचें म्हणणें मान्य केलें नाहीं, पण अगदींच अमान्य केलें असेंहि नाहीं. ‘तुमचा निजामशाही मुख्य तुम्ही ताब्यात घ्या; पण विजापूरकराच्या नोकरांत शिरावयाचें असल्यामुळें मी स्वतः मुरारपताकडे जाणार आहे’ असा सैफ-खानानें जत्राज पाठविला. पुढें जत्राजप्रमाणें तळकोंकणातोल जव्हारपर्यंतचा सर्ग मुख्य (किट्टे खेरीज करून) ताब्यात घेण्यास शहाजीचे लोक आले, तेव्हा त्याच्या ताब्यात त्यानें तो दिला, आणि स्वतः दोन हजार स्वारानिशीं मुरारपताकडे जाण्यास निघाला. अर्थात् हें काम त्रिनबोभाट मिटलें असें दिसलें तेव्हा ५।६ हजार स्वारानिशीं अवरखान नागाच्या सरदारास विजापूरकरातफें शहाजीच्या मदतीसाठीं ठेवून मुरारपतानें विजापुरास जाण्यासाठीं कूच केलें.

८. मुरारपताची तुळा—र सांगितल्याप्रमाणें व्ययस्था लावून मुरार-पत भीमगडाहून विजापुरास परत जाण्यासाठीं म्हणून निघाला तो भीमा न इद्रावणी याच्या सगमार येऊन पोहोंचला, तेव्हा भाद्रपद अमावस्येच्या

दिनशीं सूर्यप्रहणानिमित्त त्यानें मुर्णतुलेचा मोठा धार्मिक समारंभ केला. त्या वेळीं हत्ती, घोडा, व शंभर गाई दान देऊन सोने, रुपें वंगरे २४ पदार्थांनी स्वतःची तुळा केली; व तें द्रव्य वाटण्यात आलें, आणि ३०० होनाची जमीन अप्रहार करून २१६ होनाची जमीन १६ ब्राह्मण, पुरोहित व हळेगांड नावाचा गवडी अशा १८ जणाना वाटून दिली. यात हत्तीची तुळा केल्याचें वर्णन कोठेहि नाहीं. अशा दानसमारंभात माणसाची तुळा निरनिराळे जिनस घालून करायची असते. हत्तीचें वजन करण्याचें कारण केव्हाहि पडत नाहीं. हत्ती दान घावयाचा असतो, हत्तीची तुळा करण्याचें मिथान धर्मशास्त्रात आढळत नाहीं, आणि मुरारपताच्या दानपत्रातहि त्याचा कोठें उल्लेख नाहीं. त्या अर्थी हत्तीची तुळा कशी करायी याविषयीं मुरार-जगदेवास पचाईत पडली व ती शहाजीनें सूचविलेल्या नावेच्या युक्तीनें दूर शाली; इत्यादि बखरींतील हकीकत ऐतिहासिक सत्य नसून कान्यनिक दत्तकथा असावी असें वाटते.

मुरारपतानें या वेळीं तुळापूर हें नांव ठेवून जो गांव इनाम दिला तो पुढें पुष्कळ वर्षे इनामदाराकडे चालला. म्हणून तुळेचा हा प्रसंग व त्याचा काल पेशवाईत देखील सर्वांना मिनचूक माहित होता, यामुळे बखरींतील देखील ही तुळेची मिति बरोबर दिलेली आहे. पण इतर पूर्वापरसंबंध सांगताना बखरकारांनीं फारच घोटाळा केला आहे. त्यांनीं विजापूरकर आणि मलिकंबर यांच्यात या वेळीं युद्ध चालू होतें वंगरे वर्णन दिलें आहे तें अगदीं चुकलें आहे या वेळीं मलिकंबर अगर त्याची निजामशाही अस्तित्वातच नव्हती

९ अडचणीचे प्रश्न—मुरारपत तुळापुरास दानसमारंभ करण्यात गुतला होता तेव्हा एक भानगडीचा राजकीय प्रश्न उपस्थित झाला आहे याची जाणीव त्याला होती किंवा नाहीं याविषयीं शका आहे. सैफखान हा निजामशाही सरदार असून शहाजीची निजामशाही त्यानें अमान्य केली व आपण आदिलशाहाच्या आश्रयास जाणार असें जाहीर केले, म्हणजे शहाजाला अनुकूल व प्रतिकूल असे जे दोन पक्ष विजापुरात अस्तित्वात होते त्यापैकी खवासखानाच्या विरुद्ध पक्षाचा हा सरदार विजापूरकरांच्या आश्रयास जाऊ लागला तेव्हा या बडखोराला विजापूरकरांनीं आश्रय घ्याय किंवा नाहीं आणि त्याला बठणीं आणण्याचें काम शहाजीच्या अधिकारातलें होतें किंवा नाहीं याचा निर्णय करणें कठीण होतें त्याद्वन सैफखानानें तळ कोंकणातला

मुलूख दिला, पण किल्ले दिले नाहींत; आणि शिवाय निजामशाही राज्यांतले हत्ती वंगरे सरंजाम बरोबर घेऊन तो दोन हजार स्वारांनिशीं मुरारपंतास मिळण्यासाठीं म्हणून जाऊं लागला. त्याला अशा रीतीनें जाऊं देण्यानें निजामशाहीं राज्यांतल इतर सरदारांना हेंच वळण उचलण्यास प्रोत्साहन देण्यासारखें होतें, हें लक्षांत आणून व अशा बडखोरांना आपण शिक्षा करू शकतो हें दाखविणें अवश्य आहे असा विचार करून शहाजीनें त्याच्यावर अचानक रीतीनें छापा घातला. दोनही सैन्यांत खेडकडूस नजीक निकाराची लढाई झाली व दोनही पक्षांकडील पुष्कळ लोक कामास आले व जखमां झाले. सैफखानाचा सेनापती सिद्दी अंबर अतिपखनी हा जखमी होऊन गहाजहानाच्या हातां कैदी म्हणून सांपडला; आणि स्वतः सैफखान दोन दिवस खेड येथें वेडला गेला होता. परंतु मुरारपंताचा मुक्काम तेथून जवळच ४१५ कोसांवर होता; त्याला ही बातमी कळतांच त्यानें मध्यें पडून त्याची सुटका कराविली व त्याला घेऊन तो विजापुरास गेला. मुरारपंताच्या शिफारशीवरून या सैफखानास महमद आदिलशहानें दोन लाखाचा मुलूख जहागोर * दिला. अशा रीतीनें शहाजीच्या विरुद्ध मताच्या सरदारांस विजापूर दरवारांत आश्रय मिळूं लागल्यामुळें या दोघांतील एकौपा दांसळण्यास सुरुवात झाली किंवा काय हा प्रश्न सोडविणें अवश्य आहे. विजापूरचा इतिहासकार एवढेंच म्हणतो की, “मुरारी संनिध असून त्याच्या हातून सैफखानाचें संरक्षण सुरुवातीसच झालें नाहीं; आणि सैफखान इमानानें सर्व मुलूख शहाजीच्या हवालीं करून विजापूरच्या दरवाराकडे जात असतां मुरारपंताची पर्वा न धरतां शहाजीनें त्याच्यावर हल्ला केला, याबद्दल मुरारपंत किंवा विजापूरचा वादशहा शहाजीला चकार शब्द बोलूं शकले नाहींत. यावरून शहाजीचें पारडें या वेळीं फार जड झालें होतें हें सहज दिसण्याजोगें आहे.” (मो. १६९). या वेळीं शहाजीचा अंमल नाशिक व संगमनेर (ले. ३७५ व ३७६) या वाजूस कायम होता व त्याच्या हाताखालीं १२ हजारापर्यंत सैन्य होतें.

* यानंतर हरपनहळ्ळीचा अमिनदार परवर नायक याच्यावर स्वारी करण्यासाठीं सैफखानाची रवानगी झाली व त्या प्रसंगी बंदुकीची गोळी लागून एका चकमकीत तो मरण पावला.

मुरारपंताच्या तर्फे जें हुकूम सुटून त्यांत 'महाराज राजाधिराज मुरारपंडितसाहेब' असा मायना असे (ले. ३३७). आणि दानपत्रांत 'धर्मावतारो राजाधिराजः महाराजः राजश्रीः पंडितः मुरारिः जगदकप्रभुः सार्वभौमप्रतिनिधिः' हे शब्द योजिले आहेत. यावरून त्याची मान्यता पुष्कळ झाली होती असें म्हणण्यास हरकत नाही. पण महाराज, राजाधिराज हे किताब सरकारीकडून देण्यांत आलेले नव्हते हें लक्षांत ठेविलें पाहिजे. त्याच-प्रमाणें सार्वभौमप्रतिनिधि व धर्मावतार हीं विशेषणें मुरारपंताच्या वर्णनास कांहीं अंशीं लागू पडत असलीं तरी तीं हें दानपत्र लिहिणाऱ्या तत्कालीन संस्कृत पंडिताच्या मनांतली मुरारपंतासंबंधाची भावना व्यक्त करितात एवढेंच समजतां येईल. प्रत्यक्ष मुरारपंताचे विचार समजण्यास यापेक्षां अधिक माहिती उपलब्ध झाली पाहिजे. तथापि सध्यां आपणांस एवढें म्हणतां येईल कीं श. १५५२ पासून १५५५ पर्यंत मुरारपंताचें वजन विशेष उत्कटत्वानें भासत होतें; तें यानंतर कमी होऊं लागलें. तो विजापूरकरांचा नोकर असल्यामुळें व हिंदुधर्मा असल्यामुळें त्याच्याविषयीं गैरसमज उत्पन्न होण्यास विजापूर दरबारांत यत्किंचित् कारणहि पुरेसें होण्याजोगें होतें.

हें ओळखून शहाजीनें स्वावलंबनावर जास्त भिस्त ठेवण्यास सुरुवात केली. श्रीनिवासराय नांवाचा जुन्नरचा एक अधिकारी होता त्याच्या मुलीस आपला वडील मुलगा संभाजी याच्यासाठीं त्यानें मागणी घातली व त्याच्याशीं या मिथानें दोस्तीचें संधान लावून त्याला पकडून कैद केलें; आणि अशा रीतीनें जुन्नर, जीवधन, सुंदा, भोरगड, परसगड, माहुळ, खोज वगैरे किल्ले ताब्यांत घेतांच शहाजी मूर्तजाला भीमगडाहून जुन्नरास घेऊन आला व तेंच त्यानें आतां राजधानीचें ठिकाण केलें. श्रीनिवासरयासारखा सरदार व इतर सावकार यांजकडून शहाजीला बहुत मालमत्ता मिळाली. तिच्या जोरावर बेकार झालेल्या जुन्या निजामशाहींतील लष्करापैकीं बारा हजार स्वार आपल्या लष्करांत ठेवून शहाजीनें आपली फार भजबुती केली (मो. १७०).

१०. मॉगलांचा परिवर्त्यावर हल्ला—शहाजी व विजापूरकर यांनीं निजामशाही मुळूख आक्रमण करण्याचा हा जो सपाटा चालविला त्याची-बातमी मॉगलांचा सेनापती महावतखान याला लागत होती. प्रथम सामोप-चारानें शहाजीशीं झोडून हा प्रश्न निकालांत काढावा या हेतूनें त्यानें प्रयत्न केला; पण तो फुकट जाऊन उलट शहाजी जास्तीच डोईजड होऊं

लागला; आणि विजापूरकरहि त्याला उघडपणें मदत करूं लागले. तेव्हां त्याच्यावर चालून जाऊन सैन्याच्या जोरावर मोंगलांची सत्ता निजामशाही मुल्गवान प्रस्थापित केली पाहिजे, अशा विचारानें महाब्रतखानानें शहाजादा दारा शिको दक्षिणेंत येतांच बन्हाणपुरास त्याला न थाबूं देतां परिड्याचा किल्ला घेतण्यासाठीं कुच करविलें. हा निजामशाही किल्ला पूर्वी मोंगलाचा सरदार अजमखान यानें घेतण्याचा प्रयत्न केला होता, पण त्या वेळीं त्याला यश आलें नव्हतें. तें आता आपण सपादन करावें व दौलताबाद घेऊन निजामशाही बुडविली, त्याप्रमाणें परिडा घेऊन विजापूरकरांची खोडकी मोडावी असा महाब्रतखानाचा धेत होता. त्याप्रमाणें शहाजादाचें सैन्य परिडा किल्ल्यानजीक ओढ्यावर येऊन पोंचताच दुसऱ्याच दिवशीं धमधमे बांधण्यास सुरुवात झाली व सुरंगांचें काम तटापर्यंत पोंचविण्याची कामगिरी अह्ला चर्दीखान याजकडे सौंपविण्यात आली. पण हें वेढ्याचें काम निर्वेधपणें चालणें अशक्य होतें. कारण या वेळीं शहाजीसैन्यासह अहमदनगरकडील मोंगलाचा अंमल उठविण्यासाठीं आला होना व दौलताबाद व बेदरकडे लुटालूट करून धान्याची वाहतुक त्यानें बंद पाडली होती; यामुळें त्याला तेथून पिटाळून लावण्यासाठीं मोंगली सैन्यातले तीन हजार घोडेस्वार पाठवावे लागले; त्यांनीं भोंसल्याचा मूळ गात्र चाभारगोटें हा लुटून उध्वस्त करावा आणि शहाजीम जुन्नराकडे घालवून आपण सगमनेरजवळ तळ देऊन रहावें असा महाब्रतखानानें १५५५ च्या पांपात हुकूम दिल्या. पण मोंगली सैन्याच्या हातून हा कार्यक्रम पार पडला नाहीं. कारण शहाजीच्या मदतीस या वेळीं रणदुल्ला, पीशजगवान, फरहादगवान, अकुरागवान व मुरारपत हे फौजबंद विजापुरी सरदार आले होते व त्यांनीं किल्ल्यासमोर तळ देऊन मोंगलाशीं जोराचें युद्ध केलें. किल्ल्यातील लोकांनींहि वरून मोंगली सैन्याला चांगलाच मार दिला आणि तटास सुरंग लावणें अशक्य केलें. चराचें काम थोडेंवढत होते न होतें तोंच त्यावर वेधडक हजे करून आदिलशाही सैन्य तें मोडून टाशी व किल्ल्याकडे त्यात पाणी सोटण्यात येई. त्यातून एक सुरंग मोठ्या शिकस्तीनें तयार करण्यात येऊन शहाजादानें स्वतः त्यास वची दिली. त्यारोवर बुरुजाची एक बाजू काहीशी टासळली; पण आंतील लोकांनीं त्याची डागडुजी ताबडतोब केली. पण यापेक्षा मुख्य अडचण म्हणजे महाब्रतखान व नानदीरान (=नासिरीखान) या मोंगली सरदारांत या वेळीं फारच

चैननस्य माजले होते. दौलताबाद हस्तगत केन्यांवर्जी फतेखान व हुसेन निजामशहा यांना बन्हाणपुराकडे घेऊन जावयाचे होते, तेव्हां महाबतखानास ' किल्ल्यांत किती सैन्य ठेवावे व चरांवर किती घेऊन जावे ' या विचाराने अडचण उत्पन्न झाली होती; त्या प्रसंगी फार थोड्या फौजेनिशी किल्ल्याचे संरक्षण करण्याचे काम नासिरीखानाने पत्करले व महाबतखानास सर्व सैन्यासह गुशाल निघून जा असे मोठ्या हिंमतीने सांगितले. यामुळे महाबतखानापेक्षा या नासिरीखानाचे शौर्य अधिक असे लोक बोलू लागले व वादशहानेहि त्याचा कामगिरीबद्दल खानदौरान हा किताब दिल्या होता. यानंतर आणखी एका आणीबाणीच्या प्रसंगी महाबतखानाचा प्राण या खानदौरानाने वांचविला. यामुळे या खानाचे बोलणे महाबतखानाला सोसून घ्यावे लागे. पण या परिस्थितीच्या वेढ्याच्या प्रसंगी हा खान, सेनापती महाबतखान याला, चार लोकांसमक्ष फारच टाकून बोलू लागला व बोलाचाली वाढून दोघांत चांगलेच वितुष्ट वाढले. आणि शेवटी महाबतखानाने सोडलेले गुप्त हुकूम बाहेर असलेल्या विजापुरी सैन्याला समजू लागले. यामुळे मोंगली सैन्यावर त्यांना सहज मात करता आली. शेवटी या वेढ्यांत यश येणे शक्य नाही, ही गोष्ट महाबतखानाच्या लक्षांत आली व त्याने शहाजाघाला वेढा उठवून जाण्याचा सल्ला दिला. " पावसाळा जवळ आला व दाणा वैरण संपली असून १५१२० कोसांवरून ही सामग्री आणायी लागत असल्यामुळे सैन्याचे फार हाल होतात " इत्यादि कारणे महाबतखानाने दिली; पण ती खरी नव्हती. मोंगली सैन्यांत फूट पडली आणि उलटपक्षी शहाजी व आदिलशाही सेनापती यांनी एक दिलाने काम केले, यामुळे मोंगलांना ११६ महिने वेढ्याचे काम चालविल्यानंतर अपयश घेऊन परत जावे लागले. दौलताबादचा किल्ला घेतल्यामुळे दक्षिणेतील राज्ये बुडविण्याचे शहाजहानाचे चढाईचे धोरण महाबतखान यशस्वी करील असा संभव दिसू लागला होता तो नाहीसा झाला. एकजूटीने बागणान्या दक्षिणेतील सैन्यांपुढे मोंगलांना हात टेकावे लागतात हे पूर्वी अनेक वेळा दिसले होते; तोच अनुभव या वेळी शहाजीने आणून दिला. शहाजादा शहासुजा १५५६ च्या ज्येष्ठान्त परिड्याचा वेढा उठवून बन्हाणपूरच्या रोखाने सैन्यासह परत निघाला. तेव्हां रणदुल्लाने त्या सैन्यावर जागजागी हल्ले करून, मार्ग अडवून मोंगलांना अगदी जर्जर केले. ' पळव्या शत्रूस मारुं नये असे महमद आदिलशाहाचे म्हणणे होते,

पण रणदुखानें या वेळीं तें देखील लक्षांत न घेतां मोंगली सैन्यावर वेधडक हल्ले केले; आणि एक मुक्काम गांठतांच ' माफ करा असा विनवणी-वजा निरोप रणदुख्याकडे पाठवून व पैसे भरून पुढील मुक्कामाकडे जाण्याची धडपड महाव्रतखानाला करावी लागत असे ' इत्यादि वर्णन महमदनाभ्यांत पुष्कळ खुलासेवार दिले आहे. तात्पर्य, दक्षिणात्यांनीं मोंगलांना शह दिल्याचाचें श्रेय केवळ आदिलशाही सैन्यास देण्याचा रोख सदर लेखकाचा आहे. पण तो चुकीचा आहे. दक्षिणात्यांत म्हणजे शहाजी व आदिलशाहा यांच्या सैन्यांत जूट असल्यामुळे हें यश लाभलें; या जुटीचाचून मोंगलांपुढें त्यांचा निभाव लागणें शक्य नव्हतें. पण हें मोंगलांचें संकट किंचित् दृष्टिआड होतांच विजापूरदरवारांतील मुस्तफाचे खासगी मतभेद बळाबले व त्यांत शेवटीं शहाजीचा शत्रु मुस्तफाखान हा विजापुरांत अधिकारारूढ झाला. यामुळे निजामशाही व आदिलशाही यांमधील जूट तत्काळ विडयासगेळी व शहाजीला आपला डाव आटपाया लागला. त्यासंबंधीची हकीकत देण्या-पूर्वी प्रथम मुस्तफाच्या कैदेचें एक उपाख्यान सांगितलें पाहिजे. त्याची हकी-कत अशी.

११. शांततेचें वर्ष—परिंड्याचा वेढा उठवावा लागल्यामुळे मोंगली सैन्याची नाचकी झालीच होती. त्यानंतर चारपांच महिन्यांनीं त्यांचा मुख्य सेनापती महावतखान श. १५५६ कार्तिक व. ११ रोजी मरण पावला. (इ. ७-४५). यामुळे मोंगलांचा दरारा कमी पडला. हें पाहून दौलताबाद परगण्यांत आपला अंमल बसविण्याचा शहाजीनें जोराचा प्रयत्न केला, परंतु मोंगलांचा नवा सुभेदार कामावर हजर होईपर्यंत दक्षिणेंतील काम पहाण्याचा अधिकार ज्याला प्राप्त झाला होता तो खानदौरान मोठा धाडसी होता. त्यानें एकदम दौलताबादच्या रोंखानें शहाजीवर चाल केली; तेव्हां त्याच्यापुढें शहाजीचा निभाव लागला नाहीं. त्याला रामदूद (रामडोह ? नेवाशाजबळ) पर्यंत हटायें लागलें. दौरानानें तेथेंहि त्याचा पाठलाग केला तेव्हां शेवगांव, अमरपूरवरून मोहरीच्या घाटानें शहाजी जुन्नरकडे निसटला. त्यानें प्रथम माणिकदुदच्या घाटानें वाडविळाड पुढें रवाना केलें होतें तें मात्र मोंगलांच्या हातीं सांपडलें. त्यांन धान्याच्या गोण्या लादलेले ८००० बैल व वाण आणि हत्यारंपात्यारें वाहून नेणारे गाडे व ३००० कैदी दौरानाला मिळाले; अशा प्रकारें विजयी होऊन खानदौरान अहमदनगराकडे परत गेला (पा. १-६९).

अशा किरकोळ स्वग्याच्या चमकती मोंडव्या असता मोंगली मेनापती महावतगात मेन्यानंतर एक वर्षभर गहाजीला मोंगलाकडून म्हणण्यासारगा घास पोंचला नाही, असे म्हणण्यास हरकत नाही. शहाजीने चढाई केली तर स्वसुरक्षणापुरता रानदोरान तटफ टागती पण शहाजीच्या नव्या निजामशाहीचे उघाटण करण्यामाठी चढाई करण्याची हिंमत दोरानात नव्हती, यामुळे मोंगलांनी आपल्या इतिहासात नमूद कराता असा उत्पात शहाजीला शत्रुत्रिरुद्ध या वेळी करता आला नाही. पणडाच अर्थ गदराहनाम्यातील शहाजीप्रियांच्या अनुष्ठेताचा घेतला पाहिजे. एरव्डी शहाजीची घडी वसत चालली व त्याची सत्ता उलथून पाडणे जट जाणार आहे ही गोष्ट मोंगलांनाहि पटली होती तथापि मयूरमिहा सनारोहण व बुदेल्गवडानील बरेडे बंगरे महत्त्वाच्या कामाच्या व्यपतेमुळे आणि शहाजी व निजापूरकर यांच्यात फूट पडण्याचा सभन उयन्न झाला नमन्यामुळे शहाजहानाने या वेळी शहाजीत्रिरुद्ध मोहीम काढिली नाही. त्याचा फायदा शहाजीने अर्थातच शक्य तितका घेतला व राण्यात स्थिरस्थायर केली. या वेळी शहाजीच्या ताब्यात किती प्रदेश होता हे समजण्यास मोंगली अगर विजापुरी इतिहासात चागलेसे साधन नाही पण गोंदापरी, प्रपरा, नीरा व भीमा या नद्यामधील प्रदेशावर व महाद्रीपर्यताच्या आसपासच्या मुलखानर शहाजीने आपला अमल वसविला असे शिवभारतात म्हटले आहे (अ ९ ४) त्याखून वरीच कल्पना करिता येईल तथापि या काळची अस्पल परे शोधून काढल्यात्राचून स्पष्ट नकाशा काढता येणार नाही.

१२ सवास व मुस्तफा याचे वैमनस्य—शहाजीचे वस्तान किंचित वसत चालले असे जे येथवर सांगितले ते त्याच्या स्वावलंबनाचे फल होते परंतु त्याच वेळी निजापुरात त्याचा पाठपुरावा करणारा मुरारपत मात्र पराव लती, म्हणजे खनासखानाच्या नोकरांत, असन्यामुळे त्याचे आसन डळमळीत होते. मुस्तफा हा शहाजी व त्याची निजामशाही याचा मनापासून द्वेष करी व महमदशहाला त्याचा सल्ला दिवसेंदिनस अधिक पसत पटत चालला होता हे पाहून मुरारपताच्या मागण्यागून खरासाने मुस्तफास कैद करण्याचे ठरविले. प्रथम त्याने 'तुमच्या जवळचा शिक्षा परत पाठवा' असा मुस्तफाकडे निरोप पाठविला, परंतु तो देण्याचे मुस्तफाने नाकारिले तेव्हा दोघात मारामारी सुरू होऊन, ७ दिनस निजापुरात या दोघाच्या सन्यात

चकमकी झाल्या व शेवटीं मुस्तफाला हार खावी लागली आणि तो कैदी बनला. त्याच्याबरोबर असदखान व मिरजा नुरुद्दीन महमद हेहि त्याच्या पक्षाचे म्हणून कैद करण्यांत आले. पुढें मुस्तफाची खानगी खवासानें मोठया बंदोबस्तानें बेळगांवाकडे केली व तो मोठमोठया हुद्याच्या जागीं आपल्या विश्वासांतलीं माणसें नेमूं लागला. तेव्हां महमदशहाला ही गोष्ट असह्य वाटली. आधींच त्याच्या मनाचा ओढा मुस्तफाकडे होता. त्यातून खवासखान खुद्द बादशहाची मर्जीगैरमर्जी न पाहतां जेव्हां नव्या माणसांच्या नेमणुका करूं लागला तेव्हा आपण या वेळीं हालचाल केली नाहीं तर खवासाची मगरमिठी आपल्या भोंवतीं कायमची वसणार ही गोष्ट त्याच्या लक्षांत आली. तेव्हां त्यानें रणदुल्लास गुप्तपणें भेटीस बोलावून खवासाचा बंदोबस्त करण्याविषयीं सुचविलें. रणदुल्लाचा विशेष राग मुरारपंतावर होता हें मागे सांगितलेंच आहे. तेव्हा त्यानें प्रथम त्याचा निकाल करण्याचें ठरविलें. त्यानें खवासाकडे उघड निरोप पाठविला कीं, 'मुरारी फार वडवडचा आहे, व त्याच्यावर सर्व लोक नाराज आहेत. यासाठी त्याला कारभारातून काढून काशीस पाठवा, आणि आपण स्वतः सर्व कारभार पहा म्हणजे आपल्याशीं कोणी वाकडेपणानें वागणार नाही.' हा निरोप पोंचताच सर्व गाडें उलटणार ही गोष्ट खवासाच्या लक्षांत आली. तेव्हा त्यानें एक युक्ति योजिली ती अशी कीं, आपण भ्यालें नाहीं हें दाखवून त्याच वेळीं त्यानें मोंगलाकडे अतस्थ रीतीनें निरोप पाठवून मदत मागितली. रणदुल्लाच्या निरोपास त्यानें असा जवाब दिला कीं, 'आज जसे तुम्ही मुरारीचें ऐकण्यास नाराज आहा, तसे उघां माझेहि ऐकण्यास तुम्ही नाराज होणार नाहीं हें कशावरून ?' अर्थात् रणदुल्लाच्या निरोपास आपण मुळांच भीक घालीत नाहीं हें खवासाच्या जबाबाचें तात्पर्य होतें. यामुळें खवासास वठणीवर आणावयाचें तर सामोपचारानें काम भागणार नाही, त्याकरितां सैन्यच जमविलें पाहिजे हें निश्चित होऊन रणदुल्ला त्या मार्गानें रटपट करूं लागला. उलटपक्षां खवासानेंहि लढण्याची तयारी करून शेख मोहिद्दीन दबीर नावाचा वकील शहाजहान बादशहाकडे पाठवून मोंगली सैन्याची मदत मिळविण्याची रटपट चालविली. त्या वकिलाबरोबर खवासानें असा निरोप धाटला होता कीं "विजापुरातील अमीर लोक आपसांत बरोडे करण्यांत गुंतले आहेत, व सर्वत्र फदफितूर माजला आहे. अशा वेळीं आपली फौज माझ्या मदतीस पाठवावी. म्हणजे या फितुरी लोकाना

शिक्षा करून विजापूर मी आपल्या ताब्यांत देईन." अशा रीतीने जिवावर वेतल्यानेळीं दिर्घांपतीकाडे धांव घेण्याची प्रवृत्ती त्या वेळच्या मुसलमान मुस-
 चांच्या रोमरंधांत खिळलेली होती याचा प्रत्यय या वेळीं आला. यामुळे मुरार-
 पंतावर मात्र मोठीच आपत्ती ओढवली; तथापि मुरारपंत व खवामखान याना
 सध्यां तरी एकादिलानें विरुद्ध पक्षास तोंड देण्यावांचून गत्यंतर नव्हतें, व
 त्याप्रमाणें ते दोघे सैन्य जप्यत ठेवून एकत्र राहिले. तेव्हां रणदुल्लानें या वेळीं
 त्यांना एकमेकांपासून अलग करून प्रत्येकास स्वतंत्र रीतीनें गांठून जमीन-
 दोस्त करण्याची युक्ति काढली ती अशी. एतगीर(यादगिरी)कर हयालदार
 इमामखान खवासाच्य' नोकरांत होता, त्याला रणदुल्लानें प्रोत्साहन देऊन बंड
 पुकारण्यास सांगितलें. आणि त्याप्रमाणें या हयालदारानें बंड पुकारताच त्याच्या
 शासनार्थ खवासाला मुरारपंताची खानगी १० हजार सैन्यासह करावी लागली.
 या सैन्यांत मुरारपंतावरोंवर खवासानें पाठविटेल्या सरदारांत अंकुशखान,
 चांदखान निजामशाही, दर्विश महमद व मुस्तफाखान निजामशाही हे सरदार
 असल्याचें लिहिलें आहे (हिं. ४८२); त्याअर्थां निजामशाही राज्यांनलें
 वरेच सरदार विजापूरकरांच्या आश्रयास आले होते हें उघड आहे.

याप्रमाणें मुरारपंतास एतगीरच्या बाजूस पाठविणें खवासाला भाग
 पाडल्यावर रणदुल्लानें खवासावर झपाट्यानें हल्ला करण्याची तयारी केली. रण-
 दुल्लाच्या बाजूनें फरहादखान, खैरतखान, अल्ला खुदाबंदखान, महमद याकुत-
 खान, राघोपंत व खेळोजी भोसले व सर्जेराज घाटगे हे सरदार कलबुर्गी-
 जवळ एकत्र जमले. इतक्यांत सोळापुराहून मलिक रेहान हाहि आपल्या
 फौजेनिशीं कमळापुराजवळ रणदुल्लास येऊन मिळाला. रणदुल्लानें रेहान व
 राघोपंडित यांना हुकूम दिला कीं, 'भीमानदीस महापूर आला आहे; या वेळीं
 तुम्ही दोघे प्रथम नदीपार चला; म्हणजे आम्हासही तिकडे मागाहून नदी
 उतरण्यास बरें पडेल.' त्याप्रमाणें राघोपंडित भागवडी घेयें व मलिक रेहान
 टाकळीजवळ नदी उतरण्याच्या विचारांत होते. इतक्याच खवासाचा रेहानास
 गुप्त निरोप आला कीं 'रणदुल्लाचें मुरारीशीं वाकडें असल्यामुळें त्यानें हा सर्व
 फितूर बादशाही कामात उठविला आहे; तुम्ही आदिलशाहीचे खरे हितचिंतक
 आहा व माझे दोस्त आहा. तर रणदुल्लाच्या नाहीं तुम्ही टागूं नये हें
 बरें.' रेहानाला खवासाचा हा सल्ला पडला व तो टाकळीहून मंड्रुपच्या
 बाजूनें सोळापूरच्या हद्दींत जाऊन राहिला. राघोपंडित मात्र देनगाव येथें

नदीपार जाऊन ५।६ हजार स्वारांसह एका कोसाच्या अंतरावर तळ देऊन राहिला.

इकडे मुरारपंत खवासाच्या हुकमाप्रमाणें एतगीरच्या किल्ल्यावर चालून गेला तो तिकडे एक महिनाभर स्वस्थ राहिला. यामुळें विरुद्ध पक्षास सैन्याची माडणी करण्यास चांगला अवसर सांपडला. त्यानंतर मुरारपंत राघो पंडितावर चाल करण्यासाठीं ५-६ हजार सैन्यानिशीं रातोरात ३२ कोसाची मजल मारून देवणगावास आला. त्याचें बहुतेक लष्कर मार्गेच होतें; आपण स्वतः मात्र थोड्या सैन्यानिशीं तो पुढें आला होता. तेव्हां सर्व सैन्य जमा होईपर्यंत वाट पाहून नंतर शत्रूशीं सामना करण्याचा विचार त्यानें कायम ठरविला असता तर तें शहाणपणाचें झालें असतें. पण त्याऐवजीं मुरारपंतानें जवळ असलेल्या लहानशा तुकडीच्या जोरावर राघो पंडिताच्या सैन्यावर तुटून पडण्याचें ठरविलें. उस्मान ब्रकर कोठी नांवाच्या सरदारावर मुरारपंताची मोठी भिस्त होती व तो हजर असल्यावर इतर सैन्यासाठीं वाट पहात बसण्याचें कारण नाहीं असें त्याला वाटत असल्यामुळें त्यानें या वेळीं घाईनें युद्धास प्रारंभ करण्याचा हुकूम सोडला. पण सपाट्यासरसा प्रारंभीच तो उस्मान युद्धांत ठार झाला. यामुळें मुरारपंताचें सैन्य दशादिशा पळत सुटलें व राघो पंडित विजयी झाला. तेव्हां मुरारीला युद्धांतून पळून अवघ्या १५ स्वारांनिशीं सातूर (सत्तूर) गांठना गांठतां पुरेवाट झाली. तेथे मुस्तफाखान निजामशाही यानें त्याला सहाय्य करून वारकंडीस पोहोंचविलें. तेथून तो मुडकी येथें आला. तो गाव रणदुल्लाच्या जहागिरीपैकीं होता; यासाठीं मुरारीनें त्याची लूट करून फार नासाडी केली. नंतर चिमलग्यावर कृष्णानदी उतरून त्यानें नाईक वाठ्यांच्या विश्वासावर धारवाडचा रस्ता धरला.

इकडे रणदुल्ला मुरारीचा मोड झाल्याचें वृत्त समजताच तो भीमा नदी उतरून कमळापुरास आला ; तेव्हां खवासानें विजापूरच्या किल्ल्याचे दरवाजे बंद करून रणदुल्लाशीं शत्रुत्व जाहीर केलें. रणदुल्लानें मध्यस्थामार्फत तडजोड करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा उपयोग झाला नाहीं. नंतर महमदशाहानेंच पुटाकार घेऊन खवासास ठार मारण्याची योजना केली. सिद्दी रेहान रौकारसान (=पत्रें पोंचविणारा) याला बोलवून बादशाहानें सांगितलें कीं ' पुरसत पाहून तुम्हीं आपलें काम करा. ' या साकेतिक वाक्याचा अर्थ त्या सिद्दीच्या लक्षात आला व त्यानें राजनिष्ठा दाखवून

आपला भाग्योदय करून घेण्याची संधी साधण्याचें ठरविलें. नंतर एके दिवशीं करीम महालदार ऊर्फ करीम सर्जा आणि मियाजी सरशक याचा मुलगा हुसेनवा या दोघांच्या मदतीनें खवासखानाला ठार मारण्याच्या हेतूनें सिद्दी रेहान दरवारांत जाऊन टपून बसला. नंतर खवास दरवारांतील काम संपवून घरीं जाण्यासाठीं निघाला होता, इतक्यांत करीम सर्जानें पुढें होऊन तवासाच्या छातींन कट्यार खुपसली व तो एकाकडे बळला. इतक्यांत हुसेनखानानें पाहिलें कीं खवासखान इतकी जखम लागली अज्ञातां ती सोसून जात आहे, तेव्हा त्यानेंही त्याला एक जखम केली. तरीहि खवासखान दाद न देतां पळत सुटला. तेव्हां सिद्दी रेहान यानें विचार केला कीं “ हा या वेळीं सुटल्यास महत् संकटें उभारील; म्हणून यास आतांच्या आतांच ठारकेलें पाहिजे. ” नंतर बाहेर जाऊन खासखेल म्हणजे हुजरातीचे लोक बरोबर घेऊन तो खवासाच्या पाटलागासाठीं तयार झाला; पण या अवधीत खवास आपल्या बाड्यांत जाऊन दरवाजे बंद करून राहिला. शेवटीं ब्रादशहाच्या सूचनेवरून रेहान बाड्याचे दरवाजे फोडून आंत शिरला आणि त्यानें खवासाचें शीर धडापासून वेगळें केलें. या गडबडीच्या वेळीं रणदुल्ला सर्ज सरदारांना जमवून विजापुरानजीक शहापूर येथें तळ देऊन राहिला होता. त्याच्याकडे खवास व मुबारक या दोघा खानाची शिरे एका पार्टीत घालून पाठविण्यांत आलीं. अर्थात् रणदुल्लाला त्या पार्टीतला माल पाहून समाधान वाटलें. हें सागून विजापूरचा इतिहासकार म्हणतो कीं, त्या वर्षी पाऊस न पडल्यामुळें लोक चित्तातुर झाले होते; पण खवासाचा वध होताच थोड्याच दिवसांत असा जोराचा पाऊस पडला कीं, सर्वत्र गारेगार होऊन गेलें. म्हणजे ‘ परमेश्वरानें लोकाना दुष्काळाच्या व (खवासाच्या) जुलमाच्या अशा दुहेरी सकटातून एकदमच सोडविलें! ’ यानंतर दुसऱ्याच दिवशीं महमद ब्रादशहानें मोठ्या धाटानें दरवार भरवून पदवीदानसमारंभ केला. सिद्दी रेहानाला अर्थातच ‘ इखलासखा ’ हा मोठा किताब व वजिरानीची मनसब दिली खुदायदखाचा मुलगा अहमदखा याला सरनाबतीची मनसब मिळाली व इतर कारभार नवाब खानबात्रा याजकडे सोंपविण्यांत आला. आणि मुख्य गोष्ट ही कीं, महमदशाहा या वेळेपासून स्वतः थोडाफार कारभार पाहूं लागला. त्या कारभारांत त्याला मनापासून मदत करणारा व त्याच्या विश्वासाचा मुसद्दी मुस्तफा हा वेळगावच्या किल्ल्यांत कैद होतो; त्याला आणण्यासाठीं

हुसेनशहा फखरावादी याची रानगी करण्यात आली त्यानें मुस्तफाला मोठ्या तातडीनें व मानमरातानें दरबारात आणलें व महमदशहानें त्याच्याकडे सर्न मुल्की कामाचा बंदोबस्त सोंपविला

१३ मुरारपंताचा शेवट—खवासखानाचा अशा रीतीनें शेवट लागल्यावर मुरारपंताचा निकाल लावणें अगदींच सोंपें झालें तो पराभूत होऊन धारवाडास पोचला, तेव्हा त्याच्या बरोबर ५ हजार स्वार होते पण किल्लेदारानें त्याला आतच येऊ दिलें नाहीं, पुढें मोठ्या मुष्किलीनें व करारमदार झाल्यावर दल्पतराव व श्रीपतराव आणि नाईकवाडी मडळी यानीं किल्लयावाहेर त्याची भेट घेतली पण या भेटींत बोलाचाली होऊन मुरारपंतानें त्यांना कैद केलें, व नंतर काहीं शिपाई आले त्याच्याशी मारामारी केली या गडवडींत खवास ठार झाल्याची बातमी मुरारपंतास समजली, तेव्हा त्याचा धीर खचून तो रात्रीच्या रात्री धारवाडाहून पळत हल्याळच्या हद्दींत गेला तेथील अधिकाऱ्यानें त्याला कैद करून जिजापुरास हुजूरकडे पाठविलें नंतर हुजूर समोर उभा केल्यावेळीं जिजाची आशा नाहीं असें पाहून त्यानें वादशहास शिब्या दिल्या तेव्हा त्याची जीभ कापून गाढमारून धिंड काढविली व त्याच्या शरिराचे तुकडे तुकडे करून, हाल करून त्याला मारविलें खवासखानाची कत्तल झाल्यावर एक महिन्यानें मुरारपंताचा शेवट झाला या गोष्टीचा निश्चित काळ समजण्यास मार्ग नाहीं हिं १०४५ हें वर्ष व बुधवार असे उल्लेख बुसातिनेसलातीनच्या निरनिराळ्या प्रतीतून खवासखानाच्या खुनाची भिती म्हणून आलेले आहेत पण महिना व तारीख याच्या अभावीं माराचा उपयोग होऊ शकत नाहीं तथापि सदर्भारून श १५५७ च्या आश्विन-कार्तिकच्या सुमारास खवास व मुरार याचा शेवट झाला इतकें निश्चितपणें म्हणता येईल

१४ शहाजहानाचें दक्षिणेंत आगमन—माणें सांगितल्याप्रमाणें खवासानें शेव मोहिउद्दीन दबीर याला दिल्लीदरबाराकडे पाठवून जिजापुरातील अतस्थ यादवीचा वृत्तात कळविण्याची व्यवस्था केली होती त्यामुळें जिजापुरावर चालून जाण्यास अनुकूल काळ आला हें शहाजहानाच्या लक्षात आलें व तो स्वतः ५० हजार सैन्यानिशीं श १५५७ माघ व १० रोजीं दौलताबादेस येऊन पोचला कुतुबशाहा, आदिलशाहा व शहाजी या तिघांमहि एकाचवेळीं मोहिम करण्याचा विचार त्यानें कायम केला, व तिघाही सत्ताधीशाना पत्रद्वारेणें युद्दास

आम्हान केले. तेव्हा बुनुमशाहानें तया न वाढरिना शहाजहानाच्या नावे खुतवा वाचणें व दिल्लीकराकडे खडणी भरणें या दोनहि गोष्टी कबूल केल्या. आदिलशाहाकडे पाठविलेल्या पत्रातहि खडणीची अट घातली असून निजामशाही मुद्दुग परत देणें व शहाजीचा पक्ष सोडणें या गोष्टी महमदशाहानें कबूल कराव्या हा दिल्लीकराचा मुख्य कटाक्ष होता. निजापूरच्या इतिहासात मकर-मतखानामार्फत शहाजहानानें पाठविलेला फर्मान व त्यास निजापूरकरांनी दिलेले उत्तर अशीं दोन पत्रे दिली आहेत. त्याचा काळ निश्चिन करता येत नाही, पण तीं या काळच्या आसपासचीं आहेत यात शका नाही. शहाजहानाच्या या पत्रान दिल्लीधरोना जगदीधरोना ही कल्पना स्पष्टपणें मांडलेली आढळते. तो म्हणतो 'या पृथ्वीत चौहोंकडे तफें तफेंत व निजापूर, गोरख-कोंडे, भागानगर, लका, पडलका येथे खुतवा व शिक्षा शहाजहान या नावानें चालू करणें आम्हास प्राप्त आहे तुम्ही जर दिलेल्या शहरातून हरपकजण वादशाहा म्हणविता. पण आता आमच्या सेनेची दोरी तुम्हीं आपल्या गळ्यात घालून शहाजहान या नावानें शिक्षा व खुतवा सुरू कराना हें तुम्हास योग्य आहे नाहींतर तुमच्या अगाचें मास बाजपश्याकडून फाडवून घारीकडून खानपू' इत्यादि. यास आदिलशाहाकडून गेलेल्या उत्तरात " या पृथ्वीत अभिमान वाळगणारा धुळीस मिळतो आम्हास राण्याधिकाराचा मुकुट व बादशाही-पद ईश्वरानेंच दिली आहेत शिवाय आम्ही पुरातन असून तुम्ही कितीहि आव्यता मिरविली तरी नवीन आहा. तेव्हा आमचें अकल्याण तुमच्या हातून कसे होईल ? खडणी आजपर्यंत दिली तेमदीं यापुढेहि देऊ तुम्ही ईश्वरी आज्ञेचा मग केल्यास तुमचा हुकूम कोणीहि मानणार नाही" * अशा प्रकारचा मजकूर होता यावरून निजापूरकर दिल्लीकराशीं दोन हान करण्यास या वेळीं तयार होते असें दिसते.

राजकीय चढाईप्रमाणें धार्मिक चढाईचेंहि धोरण शहाजहानानें या वेळीं दक्षिणेंत उघडपणें चालू ठेविलें होतें जाझरसिंग बुढेल्याचीं मुलें-वाळें घेऊन खानदौरान चाब्राहून वादशाहाच्या भेटास आला. तेव्हा

* हीं पत्रे व अशा प्रकारचीं बरींच पत्रे तत्कालीन समजुती रुझात घेण्यासाठीं असेस धरण्यास हरकत नाही वस्तुतः तीं कोणी तरी कल्पक माहितगारांनी लिहून ठेविली व बीरबलबादशाहाच्या गोष्टीप्रमाणें लोकांत रुढ झाली असाण्याचाहि समव आदि बदाचिन् काहीं भाग झुड्या व काहीं प्रक्षिप्त अशी भेसवहि असाणें सजवनीय आहे

बादशाही आज्ञेने त्या मुलांना मुसलमान करून इस्लाम कुली व अली कुली हीं नांवे देण्यांत आली व बायका जनानखान्यांत दासी म्हणून पाठविण्यांत आल्या (इ. ७ पृ. ५१). हा प्रकार पौष व. २ रोजी झाला. जाशरसिंगाचे आणखी दोन मुलगे पळून गोवळकोंड्यास गेले होते त्यांना कुतुबशहाने कैद करून शहाजहानाकडे पाठविले. तेव्हां धाकट्या मुलास मुसलमान बनविले आणि मोठा उदेभान यानें धर्मांतर करण्याचें नाकारल्यावर त्याला देहांत शिक्षा करण्यांत आली. ही गोष्ट फाल्गून शुद्धांत घडली.

शहाजहानाची ही धार्मिक चढाई केवळ हिंदूविरुद्ध नसून शियापंथीयां-विरुद्धहि होती. कुतुबशहानें मोंगलांशी यावेळीं पड खाऊन तह केल्याचें वर सांगितलें आहे. त्याचा उल्लेख करतांना बादशाहान्यांत (पृ. १६९-७०) असें म्हटलें आहे कीं, कुतुबशहानें नवीन (शिया) पंथ सोडून सुनीपंथाचा स्वीकार केला व त्यानें पहिले चार खलीफ व शहाजान यांच्या नांवे खुतबा पठण्यास सुरुवात केली. यासाठी त्याला दरसाल दोन लाख रुपये खंडणीची सूट देण्यांत आली.

शहाजहानासमोर या गोष्टी चालल्या असतां त्याचे सेनापती विजापूरकर व शहाजी यांच्या मुलखावर चालून जाण्यांत गुंतले होते. कारण दिल्लीकरांच्या धमकीस न जुमानतां विजापूरकरांतफें उदगीर व आवसें येथील किल्लेदाराच्या मदतीस खैरियतखान निघाला असून शहाजीच्या मदतीस जाण्यासाठी रणदुल्ला सैन्यानिशी चालून येत आहे अशी मोंगलांना बातमी समजली होती. तथापि मुस्तफाखान कैदेतून सुटून बादशाही कारभारांत शिरल्या आहे तो तंटो विकोपास जाऊं देणार नाही ही मोंगलांना खात्री असल्यामुळे त्यांनी युद्धाचा आविर्भाव आणला इतकेंच; पण विजापूरकरांच्या मुलखावर प्रारंभी प्रत्यक्ष चढाई अशी केलीच नाही. सय्यद खानजहान, खान-दौरान व खानजमान ह्या मोंगली सेनापतींनीं निरनिराळ्या दिशांनीं विजापूरकरांच्या सरहद्दावर सावधगिरीनें रहायें व रणदुल्लाला शहाजीकडे जाऊं देऊं नये एवढाच शहाजहानानें हुकूम सोडला होता.

शहाजीच्या मुलखावर चालून जाण्याचें काम खानजमान व शाइस्ते-खान या दोघांकडे सोंपविलें होतें. पैकी खानजमान यानें अहमदनगर येथें सैन्यास लागणारी सामग्री बरोबर घेऊन जुन्नरकडे कूच केलें. वाटेंत त्याला बातमी समजली कीं, मंत्राजी भोसले मोंगलाचा पक्ष सोडून शहाजीला मिळाला

व त्याने माहुलीचा किल्ला त्याच्या ताब्यांत दिला; आणि ते दोघे मिळून पारगात्रा (पेडगांव) वरून परिंडयास जाण्याच्या विचारांत आहेत. खानजमानाने त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; पण शहाजीने भीमा उतरून लोहगांवचा रस्ता धरला; आणि हा गांव विजापूरकरांच्या ताब्यांत असल्यामुळे खानजहान तेथे थांबला; कारण विजापूरकरांच्या मुलखांत आपले सैन्य नेऊ नका असे शहाजहानाने त्याला बजावून सांगितले होते. यानंतर खानाच्या एका तुकडीने चांभारगोंधाचा किल्ला सर केला व खानालाहि विजापूरकरांच्या मुलखांत शिरण्याविषयीची शहाजहानाची परवानगी आली. त्याप्रमाणे खानाने आदिलशाही मुलखांतून जाळपेळ व लूट करित चैत्रांत कोल्हापूर घेतले; आणि नंतर मिरज व रायवाग या पेठा लुटून खान कृष्णाकाठी तळ देऊन राहिला.

शहाजीवरील मोहिमेंत गुंतलेला दुसरा मोंगळी सरदार शाइस्तेखान याने संगमनेर परगण्यांतून संभाजी व इतर मराठे यांना घालवून तो ताब्यांत घेतला आणि शेख फरीदयास तेथे ठाणेदार नेमून तो संभाजी वोंगेच्या पाठलाग करण्यासाठी नाशिककडे गेला. तेव्हां मराठ्यांचे सैन्य नाशिक प्रांत सोडून कोंकणांत शिरले. शाइस्तेखानाने बकरखानास कोंकणप्रांतांत खाना करून दीड हजारांचे पथक जुन्नरकडे पाठविले. त्याप्रमाणे या पथकाने जुन्नर शहर ताब्यांत घेतले व दुसरी एक तुकडी माहुलीच्या रोंखाने निघाली होती. इतक्यांत शहाजी व संभाजी हे चांभारगोंधाजवळ आपले लोक जमून जुन्नर येथे असलेली आपल्या कुंटुंबांतील मंडळी सोडविण्यासाठी निघाले. संभाजीने जुन्नरजवळ पंचताच मोंगळांच्या पथकावर हल्ला केला. तेव्हां दोनही पक्षांतले बरेच लोक कामास आले. शाइस्तेखानाला ही बातमी समजतांच त्याने ७०० घोडेस्वार जुन्नर येथील लोकांच्या मदतीसाठी पाठविले; त्यांना वाटेन मराठ्यांना ठिकठिकाणी अडविले; पण शेवटी त्यांनी जुन्नर गांठले. तेथेहि मराठ्यांनी सगोबर घिरट्या घालून त्याच्यावर उपासमारीचा प्रसंग आणला होता. पण स्वतः शाइस्तेखानाने जुन्नरपर्यंत मजल मारून तेथील लोकांना बांधविले. यामुळे मराठ्यांना भीमानदीकडे हटविले लागले. इतक्यांत शाइस्तेखानाला बादशहाने भेटीस बोलावल्यामुळे त्याला तेथून दौलतावादेकडे जावे लागले. तेव्हां जुन्नरहून निघण्यापूर्वी 'बकरखानाने कोंकणांतून जुन्नरकडे पावे' अशी शाइस्तेखानाने व्यवस्था केली.

विजापूरकरांवरील मोहिमेंत यापुढें अधिक लक्ष घालणें शहाजहानाला अवश्यक वाटलें याचें कारण असें कीं, शहाजी व विजापूरकर यांच्या संयुक्त सैन्याविरुद्ध मोंगलांना टिकाव धरतां येणें शक्य नाहीं हें त्याच्या घ्यानांत आलें. या वर्षी तो दक्षिणेंत आला तो खवासखानाच्या बोलावण्यावरून आला. पण तो आला त्या सुमारास खवास मारला जाऊन विजापूर दरबारांत सर्वत्र खळवळ उडाली होती यामुळें खवासाचा पक्षपाती म्हण-विण्यांत शहाजहानाचा हेतु साधण्यासारखा नव्हता. मुस्तफाला विजापूर दरबारांत महत्त्व प्राप्त झालें म्हणजे तो मोंगलांचा स्नेह व शहाजीचा पाडाव या गोष्टी घडवून आणील ही मोंगलाची खात्री होती. यामुळें मोंगली सैन्य आदिलशाही मुलखांत शिरून नये, याविषयी शहाजहान जपत होता. तथापि आदिलशाहींत मुस्तफापेशां या वेळीं रणदुल्लाचें वजन अधिक होतें व तो मोंगलांशीं लटप्याविषयी उत्सुक होता. त्यामुळें त्याच्यावर सैन्य पाठविणें शहाजहानाला भाग पडलें. त्याप्रमाणें परिड्याकडे रणदुल्ला होता त्याच्यावर सय्यद खानजहान, बेदरकडे बहलोलखान होता त्याच्यावर खानदौरान आणि अंबरखान व शहाजी यांच्या संयुक्त सैन्यावर खानजमान अशा नेमणुका शहाजहानानें केल्या. पैकीं खानदौरान यानें बेदरच्या वाजून विजापुरापासून १२ कोसांवर असलेल्या फिरोजाबाद नावाच्या गांवापर्यंत लुटाळट करीत मजल मारली. तेथें त्याला अशी बातमी समजली कीं, 'विजापूरकरांनीं शहा-पूर तलाव फोडून पाणी सोडून दिलें व सभोंवारचे लोक किल्ल्यांत आपणूत मुलूख त्रेचिराव केला. यामुळें मोंगली सैन्य तेथें गेल्यास त्याला अन्नपाणी मिळणें शक्य नाहीं.' यामुळें पुढें जावें किंवा नाहीं याची खानदौरानला मोठी पंचाईत पडली होती. इतक्यांत विजापूरकरांनीं मोंगलांशीं तह केल्याची बातमी आल्यानें त्याच्यावरचें संकट टळलें.

विजापूरकर व मोंगल यामध्ये झालेला हा तह अत्यंत महत्त्वाचा होता. शहाजी व विजापूरकर ह्याची जूट आहे तोंपर्यंत आपण कितीहि खटपट केली तरी त्याच्या संयुक्त सैन्यांवर जय मिळविणें अशक्य आहे, अशी शहाजहानाची खात्री होत चालली. त्यामुळें कसाहि तह करून विजापूरकरांना शहाजीची वाजू सोडण्यास लावावें अशी शहाजहानाची व विजापूरदरबारांतील मुस्तफाचीहि इच्छा होती. यास विरोध काय तो रण-दुल्लाचा असे. तेव्हा मुस्तफानें वाजी सय्यद याच्यामार्फत रणदुल्लाचेंच मन

जळविण्याच्या प्रयत्न केला. दरवारातील इतर मुमदी व स्वतः महमदशाहा हे तहाविषयी उत्सुक असून तू एकटाच युद्धाचा आग्रह धरित आहेस यात तुझे कल्याण नाही, इत्यादि मुद्दे काजीने रणदुल्लास समजावून दिले. रणदुल्ला देखील प्रसंग पाहून वागणारा होता. आपले मत निश्चित करणे व त्याच्याच सिद्धीसाठी शठपणे हा त्याचा स्वभावच नव्हता. शहाजीशी त्याने अलीकडे मनापासून सहकार्य केले होते व मोंगलांशी लढण्याचे धोरण आदिलशाही राज्यास अधिक हितकर आहे हेहि तो ओळखित होता पण बादशहाच्या मर्जीचा रोख पाहून ख्यासखानावर हात टाकण्यास तो कचरला नाही. त्याप्रमाणे या प्रसंगी दरवारातील रागरण पाहून अनस्य तर 'शहाजीचाहि मी सहकारी नव्हे' असे बोलण्याची त्याची तयारी होती. साराश, दरबारचा निरोप येताच रणदुल्ला विजापुरांत गेला. तेव्हा मुस्तफाने त्याची अशी वरदास्त ठेविली व आपल्या घरी नेऊन मेजवानीचा असा थाट उडविला आणि आपली वाजू अशा शिताफीने त्याच्या पुढे माडली की, रणदुल्लाचेहि मत १५ दिवसात बदलून त्याने तहास कानुली दिली. अशा रीतीने भीमा नदीची सरहद्द ठरून हा तहनामा कायम झाला.* त्यात ठरल्याप्रमाणे भीमा नदीच्या उत्तरेकडील निजामशाही मुख्य मोंगलांनी व दक्षिणेकडील विजापुरकरांनी ताब्यात घेतला, आणि ही मोहीम संपली. यानंतर शहाजहानाने मेहरवानीदाखल 'परिव्याचा किड्या विजापूरकराच्या ताब्यात होता तो त्याजकडेसच असावा आणि सर्व निजामशाही तळकोंकणहि आदिलशाहाकडे रहावे' या गोष्टीम मान्यता दिली.

१५. माहुलीचा वेढा—वर सांगितलेल्या तहात मोंगल व विजापूरकर यांच्या दरम्यान जी कालमनदी ठरली त्यात शहाजीने उभारलेली निजामशाही मोठावी व ही गोष्ट शहाजीने आपणहून न केल्यास मोंगल व विजापूरकर यांच्या संयुक्त सैन्याने त्याच्यावर मोहीम करून त्याला तसे करणे भाग

पाडावें अशा अर्थाचें एक कळम होतें. त्याप्रमाणें शहाजीला हें कळम कळविण्यांत आलें, पण तो निजामशाही मोडण्यास कबूल नाहीं असें मोंगली सेनापती खानजमान यास समजलें. तेव्हां तहात ठरल्याप्रमाणें मोंगली व विजापुरी सैन्यें शहाजीवर मोहीम करण्यासाठी एक झाली. खानजमानानें प्रथम जुन्नरकडे जाऊन तेथील किल्ल्यास वेढा देण्याचें काम चालीस लाविलें आणि त्या वेळीं शहाजी पुण्याकडे गेला होता, त्याच्यावर न्वतः कांहीं सैन्यानिशी तो चालून गेला. परंतु घोडनदीस पावसानें पूर आल्यामुळे त्याला एक महिना वाटेंत थांबावें लागलें. पाणी उतरल्यावर नदी उतरून इंद्रायणीच्या काठी लोहगावास त्यानें तळ दिला. शहाजीचें सैन्य तेथून १७ कोसानर होतें, तें कोंढाप्याकडील डोंगरी प्रदेशांत गेलें. या वेळीं शहाजीच्या सैन्यास गाठावयाचें तर खानजमानाला इंद्रायणी, मुळा व मुठा या तीन नद्या ओळाडून जाणें भाग होतें; अर्थात् पायसाब्ज्यात या गोष्टी आपणांस झेपतील किंवा नाहीं यासंबंधी त्याच्या मनात शंका उत्पन्न झाली. तेव्हां रणदुह्यास भेटून त्यानें या बाबतीत त्याचा सल्ला घेतला. ' हें काम कठीण असलें तरी शहाजीला सगड मिळें न देणें ही गोष्ट महत्त्वाची आहे. यासाठीं त्याचा पाठलाग भर पायसाब्ज्यात देखील चालू ठेवला पाहिजे, ' असें दोवांच्याहि मतें ठरलें. त्याप्रमाणें खानजमान नदीपार झाला. शहाजीनें खानास झुकाडी देऊन कुंभ्या घाटानें कोंकणांत प्रवेश केला. ' कोंकणांत जंजिन्याच्या शिंदीकडे तो राहिला. पण मोंगलाच्या बंदखोराला आश्रय देण्याचा धीर सिंदील होईना व खानजमानहि कोंकणांत आला हें पाहून शहाजी पुनः कुंभ्या घाटानें परत आला. यामुळे खानजमान व रणदुह्या यांच्या सैन्यांच्या कोंडीमध्यें शहाजी सांपडण्याची वेळ आली होती; पण तेदव्यांत जलदी करून तो माहुलीच्या किल्ल्यांत जाऊन पोचला. माहुलीचा किल्ला मोंगलाच्या तर्फें मंबाजी भोंसले याजकडे होता, तो आठ महिन्यापूर्वीं मंबाजीनें शहाजीचा पक्ष स्वीकारल्यामुळे शहाजीला मिळाला होता. माहुलीहून शहाजी परत मुरंजनला जाऊन येत असता खानजमानाच्या सैन्यानें त्याच्याशीं गांठ घातली; यामुळे वरेंच सामान वाटेंत टाकून शहाजीला घाईनें माहुलीस पोचणें भाग पडलें. त्या वेळीं हें सामान मोंगलाच्या हातीं लागलें व शहाजीच्या सैन्यातील लोकहि कैद झाले. शेवटीं इतर लोकांना रजा देऊन शहाजीनें लडाऊ सैन्य व कुटुंबातील मंडळी याच्यासह माहुलीच्या किल्ल्यांत प्रवेश केला व किल्ला लढविण्याचा विचार ठरविला.

शहाजीच्या हालचालीची वातमी खानजमानाला अर्थातच होती. त्यानें वारा कोसांची मजल एका दिवसांत मारून माहुलीच्या किल्ल्याजवळ आपलें सैन्य आणिलें; आणि तावडतोत्र चर खणून सुरुंगांची तयारी चालविली. पोढ्याच दिवसांत रणदुल्लाहि आला व वेढ्याच्या कार्मी मदत करूं लागला. तेव्हां या संयुक्त सैन्यापुढें शहाजीचा टिकाव लागणें कठीण झालें. 'माहुलीचा किल्ला देऊन तुमच्या नोकरांत भेतों' असें शहाजीनें बोलणें लाविलें; पण खानजमानानें त्याला कळविलें कीं, "तुम्हांस या वेळीं निभावून जावयाचें असेल तर तुम्ही आदिलशाही नोकरी पत्करली पाहिजे" इत्यादि हकीकत पादशाहनाम्यांत आहे. तिच्यावरून ज्या विजापूरदरबारानें आपणांस तोंडघशीं पाडलें त्या दरबारच्या आश्रयास जाण्यापेक्षां मोगलांची नोकरी पत्करणें घरें अशी शहाजीची विचारसरणी असावी असें म्हणावें लागेल. विजापूरच्या इतिहासांत ही हकीकत दिलेली नसून 'शहाजीनें पराक्राष्टा केली; पण निभाव लागत नाहीं असें त्यास दिसलें, तेव्हां तो तहास कबूल झाला. त्यानें मूर्तिजा निजामशाहास खानजमानाच्या स्वाधीन केलें आणि माहुलीचा किल्ला आदिलशाहाकडे देऊन स्वतः त्याच्या नोकरांत गेला. त्यानंतर खानजमान दौलताबादेकडे व रणदुल्ला विजापुराकडे गेले' असें मोघम म्हटलें आहे.

शिवभारतांत शहाजीच्या या अयशस्वी मोहिमेचें वर्णन फारच त्रोटक आहे. पुढील अनुसंधानाच्या दृष्टीनें यासंबंधीची माहिती दहापांच वाक्यांत सांगितल्यावांचून गत्यंतर नव्हतें म्हणूनच ती नमूद केलेली दिसते. तथापि तेवढ्यांत शहाजीचरित्राच्या दृष्टीनें पांच सात महत्त्वाचे मुद्दे दिले आहेत ते असेः—

(१) दिल्लीपतीशीं सामना देण्यासाठीं शहाजीनें कंबर बाधली तेव्हा घाटगे, कटि, गायकवाड, कंक, ठोमेरे, चव्हाण, मोहिते, महाडीक, खराटे, पांडरे, चाव, घोरपडे वगैरे एकजात मराठे सरदार मात्र त्याच्या पक्षात शिल्लक राहिले; मुसलमान सरदार शहाजीकडे कोणी नव्हतं, (२) शहाजीला जिंकण्यासाठीं शहाजहानानें आदिलशाहशीं तह केला, याचा अर्थ हिंदूंवरुद्ध मुसलमानी सत्ताधीशांची जूट झाली, (३) भामानदी ही दोघामवील राज्याची सरहद्द ठरली, (४) शहाजीनें तीन वर्षे युद्ध चालविलें, (५) दिल्लीपतीचा पराजय तुझ्या एकट्याच्या हातून होणार नाहीं असा शहाजीला दृष्टांत झाला, (६) शहाजीनें आपला मुलूख वगळून निजामशाही राज्यापैकीं काहीं भाग दिल्लीपतीला व काहीं आदिलशाहाला दिला, आणि (७) मोगलांनीं आपल्यावर

हल्ला, केल्यास त्यांच्याशीं लढण्याच्या कामीं शहाजी चांगलाच उपयोगी पडेल हें जाणून आदिलशहानें शहाजीला बोलावून पदरीं ठेवून घेतलें.

यावरून शहाजहानाच्या राजकीय व धार्मिक अशा दुहेरी चढाईच्या धोरणास 'शहाजीनें निजामशाहीची नवी उभारणी' हें जें उत्तर दिलें होतें त्याचा परिणाम काय झाला तें पहाण्याजोगें आहे. दक्षिणात्यांपैकी कुतुबशहानें प्रारंभीच पड लाऊन मोंगलांना दोन लाख होन खंडणी कबूल केली. शहाजीनें धार्मिक विचारापेक्षां राजकीय विचारास प्राधान्य देऊन निजामशाही व आदिलशाही एक जुटीनें वागतील तर मोंगलांविरुद्ध त्याचा निभाव लागेल, परव्हीं त्यांच्यावर दिल्लीकरांचा बरवंटा फिरल्यावाचून रहात नाही असा अंदाज केला होता; आणि त्या अंदाजाप्रमाणें खवासखान अधिकारारूढ होता तोंपर्यंत मोंगलांना दक्षिणेंत आपलें पाऊल पुढें ढकलतां आलें नाहीं. पण मुस्तफाखान प्राधान्यानें धर्मभावनांनीं प्रेरित असा मुत्सदी होता. दिल्लीपतीशीं झगडण्यांत काळक्षेप करण्यापेक्षां त्यांना खंडणी देऊन दक्षिणेंतील हिंदु संस्थानें बुडविण्यांत आपली शक्ति खर्च करणें अधिक फायद्याचें व अधिक प्रोत्साहक होईल हा मुस्तफाचा अंदाज होता. महमदशहाचा देखील, राजकारणापेक्षां, धर्मभावनेस प्राधान्य देण्याकडेच अधिक कल होता. यामुळें 'दिल्लीद्राविरुद्ध दक्षिणात्याची जूट' या कल्पनेपेक्षा 'मुसलमानाची जूट' ठेवून हिंदु संस्थानिकांवर जिहाद म्हणजे धर्मयुद्ध पुकारण्याची कल्पना त्याला अधिक पसंत पडत चालली. तथापि मुस्तफाचें वजन महमदशहाच्या मनावर अद्याप पूर्णपणें वसलें नव्हतें. रणदुल्लाच्या सल्ल्यानें बिजापुरातील राजकारण या वेळीं तरी चाललें होतें; आणि तो शहाजीची योग्यता जाणत होता. यामुळें त्यानें व शहाजीनें कांहीं अंशीं सिद्धसाधकपणाचा डाव करून मोंगलांनीं यापुढें दक्षिणेंत आदिलशाही राज्यांत ढवळाढवळ करूं नये हें कलम तहनाम्यांत नमूद करून घेतलें व शहाजहानाची दक्षिणेंतील चढाई बंद पाडली. 'निजामशाही या नांवानें मध्यें एक धक्केलाऊ-राज्य अस्तित्वात असावें' हें शहाजीचें म्हणणें मान्य झालें नाहीं हें खरें. तरी पण पुणें परगणा शहाजीकडे ठेवण्यांत आला आणि मावळाची व्यवस्था देखील त्याच्याचकडे ठेविली होती. अर्थात् तो मोंगलांच्या ताब्यात जाऊं न देण्याची जबाबदारी शहाजीकडेच सोंपविलेली असे. शहाजहानानें देखील यानंतर २० वर्षे तरी दक्षिणेंत ढवळाढवळ केली नाहीं; आणि यानंतर त्याचा मुलगा औरंगजेब यानें ढवळाढवळ केली तेव्हाहि शहाजीच्या मुलानें त्याला चूप वसाविलें.

टिपणी—गन्या दोन भागात कालनिर्णयाच्या बाबतीत बादशाह-नामा व जेधे शहावली यांना मुख्यचेंकखून प्रामाण्य दिलें आहे. तथापि काही ठिकाणीं दोहीतऱील नोंदीत एका वर्षाचा फरक पडतो; त्याचा निर्णय प्रत्यंतर पुराव्यावांचून करतां येण्याजोगा नाही. अशा वादप्रस्त मुद्यांपैकीं काहींचें स्वरूप असें आहे—(१) दुष्काळ श. १५५२ मध्ये पडला असें जे. श. त म्हटलें आहे, बाद. त ही गोष्ट जु. ५ मध्ये नमूद केली आहे व हकट्ट-पन सोसाइटीच्या ३५ व्या (मंडीच्या प्रकासवृत्तविषयक) प्रधात पृ. ३३९. ते ३४९ पर्यंत जी पत्रे दिली आहेत त्यावरून असें दिसतें की इ. १६३० च्या ऑक्टोबरमध्ये (श. १५५२ आश्विन) खवायत व मोंगली राज्य यात अवर्षणामुळें दुष्काळ पडला. तेव्हापासून १६३१ च्या एप्रिलपर्यंतच्या पत्रात ही तक्रार आहे. नंतर १६३१ च्या सप्टेंबरमधील (श. १५५३ आश्विन) पत्रात अतिवृष्टीनें ओढयलेल्या आपत्तीचें वर्णन आहे. पुढें दिसेंबरमधील व १६३२ च्या प्रारंभीच्या पत्रात सांघीसारख्या रोगाची व दुर्मिक्षाची प्रखरता वाढून हजारों लोक मेल्याचें वर्णन आहे. यानखून इ. १६३० चा पावसाळ्या कोरडा मेला व १६३१ च्या पावसाळ्याअखेर अतिवृष्टी झाली व नंतर सार्धी सुख शान्या, असा निष्कर्ष निघतो. पैकीं मावळाकडे व पुण्याकडे श. १५५२ मधला दुष्काळ भासला. त्यानंतर अतिवृष्टी शान्याचा उल्लेख आडळत नाही अर्थात् दुष्काळाची जे. श तली नोंद वरीवर ठरते. (२) शहाजीनें नवी निजामशाही उभारण्याची नोंद जे. श. त १५५४ मध्ये आहे, व बाद चा त्याच्याशी मेळ आहे (इलि. ७-३५). पण सर ज. सरकार यांना हा त्रक मान्य नाही (Mod Rev १९१७ सप्टें पृ. २५२). (३) महाबतखानानें दोलतावादचा किझा घेतला त्याचा शक १५५४ चा ज्येष्ठ असा दिला आहे, व बाद तील उल्लेखावरून तो १५५५ चा ज्येष्ठ पाहिजे असें दिसतें. (४) शहाजहान बन्हाणपुराहून आग्यास १० जून १६३२ रोजी पोंचला अशी मटीनें (पृ. १९४) प्रत्यक्ष पाहिलेल्या गोष्टीची वारकाईची नोंद केली व बाद तील ७ जिल्हेजरी या तारखेचा मेळ आहे त्या अर्थी या तारखेविषयीं सशयास जागा रहात नाही. (५) विजापूरकर व शहाजहान यामधील शहाजीविरुद्धचा तहनामा जुलूस ९ मध्ये म्हणजे श. १५५८ मध्ये बाद. त वर्णिला आहे. व बुसा० मध्ये हि. १०४५ आहे त्याचा अर्थ जवळजवळ तीच आहे पण बादशाहनाम्यातच या तहावर आदिलशाहानें

प्रकरण ४ ये

महाराजांच्या बालपणाचा वृत्तांत व शहाजीची कैद



१. शिवजन्मतिथीचा निर्णय:—भातवडीच्या युद्धापासून माहुलीच्या वेदयापर्यंतचे शहाजीचे चार वर्षांचे चरित्र मागल्या भागांत सांगितले, ते बखरीच्या आधारें नलिहितां शिवभारत, जेथे शकावली, बादशाहनामा वगैरे शिवकालीन लेख व बुसातिनेसलातीन ह्या प्रंथांच्या आधारें लिहिले. याचें कारण या कालांतला घडामोडींची बखरींतला माहिती अगदीं विपर्यस्त असून तिची संगती लागणें शक्य नाहीं. मलिकंबर, जाधवराव, मुरारजगदेंव आणि माहुलीचा वेडा हीं चार नांवें बखरकार घेतात, पण यांचा शहाजी-चरित्राशीं संबंध सांगतांना त्यांनीं जीं वर्णनें दिलीं आहेत त्यांवरून त्रिधसनीय माहिती नसतां केवळ कल्पनेच्या भरारीनें ऐतिहासिक लेखन केलें असतां तें किती चुकीचें होऊं शकतें याचा चांगला प्रत्यय येतो. मलिकंबर श. १५४८ मध्ये मरण पावला असून त्याची कारकीर्द बखरकार श. १५४९ पासून पुढें सुरू झाल्याचें सांगतात व पुढें ५१६ वर्षांनीं भीमेनें दुभंग होऊन पायसाब्यांत त्याच्या सैन्याला वाट दिल्याची अद्भुत कथा वर्णितत. माहुलीचा वेडा श. १५५८ च्या सुमारास झाला असून व त्यापूर्वीं जाधवराव व मुरारपंत वारले असून या वेदयांत जाधवरावानें शहाजीचा पाठलाग केला व मुरारपतानें शहाजीस इमान पाठविलें, इत्यादि वर्णन बखरकार देतात, त्याची संगति लावणें अशक्य आहे. उजटपक्षीं शिवभारत, शकावली व बादशाहनामा वगैरेच्या विधानांतून सगळ्या हकीकत समजते व प्रत्यंतर पुराव्यानें त्याची सत्यता ठिकठिकाणीं पटते. त्यांतल्या त्यांत मोगलाच्या हालचाली बादशाहनाम्यात, विजापूरकराच्या महमदनाम्यात आणि शहाजीच्या शिवभारतांत खुलासेमार दिलेल्या असल्यामुळे या तीनहि आधारांच्या मननानें तत्कालीन राजकीय घडामोडींचें स्वरूप व तपशील पडताळून पाहण्यास अडचण रहात नाहीं. आणि अशा पडताळ्यानें या चार वर्षांतलें शहाजीचें चरित्र निश्चित केल्यानंतर त्याच अवधींत शिवाजीजन्माचा प्रसंग बखरींतला ग्राह्य की शिवभारतांतला ग्राह्य याविषयीं विशेष विवेचन

करण्याचें कारण नाहीं. तथापि बखरींतील मिनीचा इतिहास व जेथे मितीचा शोध यांविषयी संकलित वृत्तांत येथें नमूद करणें अवश्य आहे.

पेशवाईच्या पूर्वार्धांत शिवाजीचरित्रासंबंधी माहिती मिळविण्याचा प्रयत्न झाल्याचा पुरावा सांपडत नाहीं. पानिपतच्या सुमारास चित्रगुप्तादि बखरकारांच्या लेखनास विशेष चालना मिळाल्याचें व सवाई माधवरावांच्या कारकीर्दींत शिवाजीचरित्राविषयीची जिज्ञासा जागृत झाल्याचें प्रत्यक्ष प्रमाण आढळतें. राजवाडे यांच्या चौथ्या खंडांत छापलेली बखर, ९१ फलमी बखर, शिवापूरकर देशपांडे यांची टिपणें (प्रदीप पृ. ७) होनप देशपांडे यांच्या दत्तरांतील संशोधनविषयक प्रश्न (प्र. पृ. ११०) व कुंडल्यांचा संग्रह इत्यादि या वेळची जी शिवचरित्रपर सामग्री पहावयास मिळते तीवरून १५४८ अगर १५४९ हा शक, क्षय अगर प्रभव संवत्सर, वैशाख शु. २ किंवा ५ ही शिवजन्माची तिथी व त्यास जुळणारी एक कुंडली इतकी माहिती त्या काळीं लोकांनीं लिहून ठेविली असें दिसतें. तथापि त्यांची माहिती फारच ठोकळ स्वरूपाची होती. अफजल, शास्ताखान, मिर्जा राजा, कर्नाटकची स्वारी वगैरे नांवें त्यांनीं घेतलीं आहेत; पण त्या प्रसंगांचे काल देतांना त्यांच्या हातून तपशिलासंबंधीं फार घोंटाळा झाला आहे व अफजलासारख्या महत्त्वाच्या प्रसंगाचा शक त्यांनीं १० वर्षांनीं चुकीचा दिला आहे. 'शिवाजी राजा यास बायका येक कीं दोन होत्या ? राजाराम व संभाजी राजे हे सखे बंधु कीं सावत्र बंधु हें कळलें पाहिजे' हें त्या वेळच्या संशोधकाच्या टिपणांतलें वाक्य (प्रदी. पृ. १११) त्यांच्या माहितीचा स्पृष्टपणा मापण्यास उपयोगी पडतें. अशा स्थितींत चिटणिसांनीं सप्तप्रकरणात्मक चरित्र लिहिलें व त्यांच्या हातात आलेल्या टिपणांमधून श. १५४९ वैशाख शु. २ गुरुवार ही तिथिवाराचा मेळ नसणारी शिवजन्माची मिती त्यांनीं नमूद केली. तिच्याविषयी कै. राजवाडे यांनीं प्रथम इ. स. १८९९ मध्यें विवेचन केलें व गणिताची कसोटी लावून चिटणिसांचा मिती वनावट ठरविली व वैशाख शु. ५ ही प्राह्य धरली. कै. लोकमान्यांनीं केसरींत (२४।४।१९००) या प्रश्नाची चर्चा गणिताच्याच कसोटीनें केली व पचमीहि अप्राह्य ठरविली आणि या दोहोंपेक्षां निराळी वैशाख शुद्ध १ (६।४।१६२७) ही तिथी सुचविली. पण याहून महत्त्वाचा असा त्यांनीं दिलेला निर्णय म्हणजे असा कीं शिवाजीमहाराजांची म्हणून जी (जुन्या वाडांतील) कुंडली छापली होती ती 'विश्वसनीय नाहीं; मागाहून कोणांतरी गणितज्योतिष

न जाणगाराने रचली असावी असें दिसते' हें कुंडलीतील प्रहस्तिर्ताचा गणिताच्या प्रमाणानें विचार करून दाखवून दिलें. मिळून जन्मतिथीचा विचार करतांना गणिताची कसोटी लाविली पाहिजे ही गोष्ट राजवाडे व लोकमान्य यांनीं (इ. १९०० श. १८२२) सालीं सांगितली. त्यानंतर १६ वर्षांनीं भा. इ. सं.-मं. च्या चतुर्थ संमेलनप्रसंगी लोकमान्यांनीं जेथे शकावली लोकांपुढें मांडली, पण या शकावलीतील शिवजन्मतिथीस प्रत्यंतर पुरावा नसल्यामुळे, " प्रसिद्ध व अप्रसिद्ध बखरीत या जन्मतिथीबद्दल अत्यंत विसंगतता आहे; सवत्र या बाबीचा जितका जास्त खल होईल तितका पाहिजेच आहे " असा शेर मारिला.

बंगाली भाषेतल्या आवृत्तीत तारीख सोडून मोघम १६२७ हा सन दिल्या आहे. तिसऱ्या आवृत्तीच्या ४०९ पृष्ठावर महाराजांची जन्मतिथी दरसाल त्यांच्या दरवारी पाळली जात होती, व त्या नोंदीवरून दप्तामी वाकनीस व मल्हार रामराव या चंशपरंपरेच्या चिटणिसांनी आपल्या बखरीत शिवजन्ममिती दिली, असे म्हटले आहे. परंतु 'महाराजांच्या ह्यार्तांत जन्म-तिथीचा उत्सव होत असे, या आपल्या म्हणण्यास आधार काय ? आणि जर या उत्सवाचे कागद पाहण्यास मिळाले असते तर चिटणिसांनी द्वितीया व मळकरे यांनी पंचमी अशा निरनिराळ्या तिथी आणि प्रभय ध क्षय असे निरनिराळे संवत्सर अगर सोमवार व गुरुवार असे निरनिराळे वार कसे दिले असते' इत्यादि प्रश्न प्रोफेसरांना खाजगी पत्रांतून व जाहीर रीतीने वर्तमानपत्रातून केले असून त्यांची उत्तरे ते देऊ शकत नाहीत. अशी ही १५४९ हा शक शिवजन्माचा असे मानणारांची हकीकत आहे.

उलटपक्षी शिवाजीमहाराजांच्या आज्ञेवरून लिहिण्यांत आलेल्या व विश्वसनीय माहितीने भरलेल्या शिवमारताचे प्रकाशन रा. सदाशिवराव दिवेकर यांनी १८४९ मध्ये केल्यापासून जेथेमितीस उत्तम प्रकारचा प्रत्यंतर पुरावा मिळाला आहे. आणि पं. गौरीशंकर ओझा यांच्या संप्रदांतील शिवकालीन लेखकाच्या हातची कुंडली उपलब्ध झाल्यामुळे या बाबतीत संशयास जागा राहिली नाही. ग्रंथाची एकदरती विश्वसनीयता, जन्मविषयक प्रसंगाची संगतवार हकीकत, गणिताच्या कसोटीस उतरणाऱ्या त्रिनचूक शब्दांत तपशीलवार जन्मकाळाची मांडणी आणि समकालीन स्वतंत्र असा प्रत्यंतर पुरावा अशा चारही बाजूंनी भारतातील मिती निर्दोष ठरत आहे. भारताची प्रत तंत्रावर येथे सापडली एवढ्याच कारणावरून तिच्याविरुद्ध काचित् आक्षेप घेण्यांत आला होता. पण छत्रपतींच्या परंपरागत कुलोपाव्याच्या संप्रदांत असलेली व शिव कालीन लेखकांनी लिहिलेली भारताची जुनी प्रत भा. इ. सं. मं. च्या संप्रदांत आणून ठेवण्याचे श्रेय रा. देवधर व रा. दिनकरपंत काळे यांच्या खटपटीस लाभल्यामुळे किरकोळ आक्षेपासहि वाव राहिलेला नाही. बखरीतील भासंबंधीची तिसरात विधाने व जेथेमितीची संगती दाखवून देणारे निरचन पं. गौरीशंकर ओझा यांच्या लेखांत स्वतंत्रपणे आले असल्यामुळे (शि. नि. पृ. १३३-४०) येथे त्याची दुरुक्ति करण्याचे कारण नाही.

२. बालपण व शिक्षण—मार्गे सांगितल्याप्रमाणे श. १५५० च्या प्रारंभी शहाजी आदिलशाहीचा आश्रय सोडून निजामशाही सरदार बनला. नंतर पुढच्याच वर्षी मोंगलाची निजामशाहीवर मोहीम सुरू होण्याच्या सुमारास जाधवरावहि मोंगलांचा आश्रय सोडून निजामशाहीत आला अशा वेळी शहाजीचा वडील मुलगा समाजी याचें लग्न शिवनेरी येथील एका अधिकाऱ्याच्या मुलीशीं ठरल्यामुळे शहाजी सर्व मडळीसह शिवनेरी येथें गेला. लग्नाचा समारंभ झाल्यानंतर शहाजीला दर्याखानावर मोहीम करण्यासाठी जावयाचें होतें व त्याच वेळीं जिजाबाईचे वाळतपणाचे दिवस जवळ आले. तेव्हां व्याख्याच्या सांगण्यावरून शहाजीनें सर्व मडळी शिवनेरीस ठेविली व आपण मोहिमेवर निघाला त्यानंतर श. १५५१ फाल्गुन व ३ (१९ फेब्रु इ १६३०) शुक्रवारी सूर्यास्तानंतर सिंह लग्नावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. पुढें या मुलाचें सूर्यदर्शन, उपवेशन आणि अन्न प्राशन हे सत्कार यथाविधि व यथाक्रम झाल्यानंतर दर्याखानावरची मोहीम संपवून परत आल्या वेळीं शहाजीनें या मुलाचें मुखानलोकन केलें व तत्कालीन पद्धतीप्रमाणें काहीं दानें दिली

पुढें निजामशाहीतला जाधवरावाचा खून व त्यानंतर निजापूरकराच्या सन्यानें पुणें परगण्यात केलेली जाळपोळ यामुळे या दोनहि शाखांचा आश्रय सोडून शहाजीनें मोंगलाची मनसब पत्करली व तो त्याच्या तर्फे पुन जुन्नरकडे आला तेव्हापासून माहुलीचा वेढा संपेपर्यंत म्हणजे श. १५५८ पर्यंत जिजाबाई व बालशिवाजी याचें राहणें शिवनेरी व माहुली येथें होतें मध्यतरीं दोलताबादचा वेढा चालू असता त्रिंशकचा निजामशाही सुभेदार महालदारखान यानें मोंगलाची कामगिरी बजावण्याच्या हेतूनें शहाजीची नायको व कुटुंबानील मडळी याना वैजापुरानजीक पकडलें व त्यानंतर सोयऱ्याच्या मध्यस्थीनें जिजाबाईची सुटका होऊन ती वोंडाप्यास गेली, इत्यादि हकीकत डफनें दिला आहे (पृ ९२) आणि शहाजीची मुलगीहि या वेळीं पकडली गेली असें खाफीखान लिहितो परंतु प्रत्यतर पुराव्याच्या अभावीं ही हकीकत खरी धरतां येत नाहीं खाफीखान पेशवाईतला लेखक असून बऱ्याच गप्पा ठिकठिकाणीं नमूद करतो, त्या अर्थी केवळ त्याच्या एकट्याच्या विधानावर निश्चास ठेविता येत नाहीं, आणि तोच प्रकार डफपुढें अमलेल्या कागदाचा आहे. यामुळे जिजाबाईचें व बालशिवाजीचें रहाणें

श. १५५८ पर्यंत शिन्नेरीस व माडुलीस होते हे बादशाहनाम्यांतले विधान अधिक सयुक्तिक दिसते.

त्या वेळची लहान मुले मातीचे हत्ती, घोडे व गड घेऊन खेळत. आणि मोठाच्या मोहक पिसान्यामार्गे धावण्यास शिकवून किंवा पोपट, कोकिळा, वाव यांच्या आवाजाचे अनुकरण करून दाया श्रीमंतांच्या मुलांना रमवीत आणि आंधळी कोशिंबीर, चेंडू व भोंवरा हे खेळ गडावर मुले खेळत असावी, इत्यादि कल्पना शिवभारतांतील (७ व्या अध्यायांतील) वर्णनावरून येते. महाराजांच्या जन्मकाळी 'आपला हा मुलगा अलौकिक पुरुष होईल' असे शहाजीला त्या वेळीं वाटण्याचे काही कारण नव्हते. पण पुढे मोगलांची मनसब मिळून त्याचे ऐश्वर्य वाढले आणि पेमगिरी येथे नवी शाही उभारल्यापासून तर त्याच्या दारांत प्रत्यक्ष हत्ती झुळू लागले. गजांत लक्ष्मी या परंपरागत समजुतीप्रमाणे शिवजन्मानंतर हत्ती, घोडे, सैन्य, खजीना वगैरे ऐश्वर्य प्राप्त झाले व मोठमोठे गड ताब्यांत घेऊं लागले हे पाहून शिवाजी सुलक्षणी व भाग्यसूचक असल्याचे विचार शहाजीच्या मनांत आले असें भारतकार म्हणतो (अ. ९-६२ ते ६९).

यानंतर सातव्या वर्षी म्हणजे श. १५५७ च्या सुमारास महाराजांच्या शिक्षणास प्रारंभ झाला. इतर समवयस्क मुलांवरून त्या वेळच्या पद्धतीप्रमाणे त्यांना पंतोजीने लिहिणेवाचणे शिकविले. हे शिक्षणाचे काम यापुढे १० वर्षे चालू होते व तेवढ्यांत भारतभागवतादि पुराणे, व निरनिराळ्या भाषा वगैरेचा परिचय आणि अश्वविद्या, कुस्ती, दांडपट्टा वगैरे मर्दानी बाण्याचे व्यायाम व रत्नपरीक्षा इत्यादि प्राथिक व व्यावहारिक चतुरस्रपणा प्राप्त करून देणारे शिक्षण त्यांना मिळाले (भा. १०-४०). महाराज निरक्षर होते, ही समजूत डफने केवळ तर्क म्हणून प्रथम मांडली व तीच प्रो. सरकार यांनी गृहीत धरली असून तिचा ते अद्याप अनुवाद करित असतात (शि. व. ३ आवृ. पृ. ४१५). पण त्याचा हा केवळ आप्रहाचा भाग दिसतो. शहाजी संस्कृत भाषेत समस्या घालीत होता (रा. मा. चंपू), समाजीने रचलेले बुधभूषण हे काव्य उपलब्ध आहे, आणि भारतकार महाराजांच्या लिपिप्रहणसंस्काराची व पुराणादिकांच्या परिचयाची सविस्तर हकीगत देतो. यांत कदाचित् कवीचे थोडेबहुत लाघव आहे असे मानले तरी महाराज जाडे संस्कृत पंडित नव्हते एवढे फार तर म्हणतां येईल; पण

ते मुळीच (un-lettered) निरक्षर असते तर कवीने ही केलेली त्यांची स्तुति अप्रयोजकपणाची व उपहासास्पद ठरली असती. अर्थात् असा प्रसंगी कवीला अनुल्लेखाचा मार्ग मोकळा होता व त्याने तोच पत्करला असता. तथापि संस्कृत कवींचे लिहिणे (worthless) कवडीकिततीचे मानून इंग्रजी वखारवाल्यांचे लिहिणे प्रमाण धरण्याची जी पद्धति प्रो. सरकार यांनी अंगिकारिली आहे ती मान्य केली तरी देखील इंग्रजी व फ्रेंच वखारवाल्यांनी महाराजांच्या हातची लेखी मखलाशी करारनाम्यावर व पत्रावर झाल्याचे लिहिले आहे (ले. ८४८, ९३०, १३५१, १६४९, १६४३), त्यांत chop शब्द (ले. ९१७) आला असून त्याचा अर्थ (jaw) किंवा (mouth) असा करून हे हुकूम तोंडी देण्यांत आले असले पाहिजेत असे प्रतिपादन (१९१८ मार्च मां. रि.) प्रो. सरकार यांनी केले होते. पण तो अर्थ चुकीचा असून 'chop' म्हणजे छाप किंवा 'शिक्षा' ही गोष्ट कै. राजवाडे यांनी (इति. आणि ऐति. श. १८४ चेंद्र) उत्तम रीतीने दाखवून दिली आहे.

१९२९ जुलै, पृ. ९) प्रतिपादन केले आहे. ते ग्राह्य धरता येणार नाही. परमानंद हा जसा शिवाजी व शहाजी यांच्या कर्तृत्वाचा गोखर्पूण उल्लेख करून रणदुल्लाच्या पराक्रमाचे सविस्तर वर्णन देण्याचे टाळतो तोच न्याय महमदनाम्याचा कर्ता जहूर याच्या लिहिण्यास लाविला पाहिजे समकालीन लेखकाचे महत्त्व त्या वेळची हकीकत व घडामोडी समजून घेण्याच्या दृष्टीने मोठे असते हे खरे परंतु त्याची मते अनुकूल अगर प्रतिकूल अशा पूर्वग्रहांने दूषित अमतात हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे साराश, महमदनाम्यातील हकीकत क्रमाने दिली म्हणजे शहाजीच्या कामगिरीचे यथार्थ व प्रमाणबद्ध वर्णन होऊ शकेल व ग्राहकाची दिशामूल्य होणार नाही. (The reader may not lose a proper sense of proportion) हे प्रो सरकार याचे म्हणणे चुकीचे आहे. ऐतिहासिकदृष्ट्या शहाजीच्या कर्तृत्वाचा गुरा अदाज करता येण्यास केवळ महमदनामा किंवा केवळ शिवभारत जसेस धरून चालणार नाही, दोन्ही पक्षाची साधने विचारात घेऊन अदाज केला पाहिजे केवळ फारशी भाषेतील एक तर्फी मजकूर वाचल्यामुळे शहाजीची महत्त्वापेक्षा खोडकरपणाची होती व त्याची कर्तव्यगारी म्हणजे केवळ धागडिंधिगा होता (His mischievous ambitions and disturbing activity, Shiva) 3rd ed: p 20) हा अभिप्राय समकालीन फारशी इतिहासाच्या ग्राहकांने भासमान होत असल्या तरी तो पक्षपातित्वाचा आहे इतिहासकाराला तो ग्राह्य धरता येणार नाही

शहाजीने जममर कोणत्या ना कोणत्या तरी मुसलमानी शाहीची ताबेदारी पत्करली होती यामुळे या मुसलमानी बादशाहाच्या सरदाराला उजळ माथ्याने हिंदुधर्माच्या रक्षणार्थ धावून जाणे अगर ते घेय घरणे शक्य नव्हते किंवा सोईचे नव्हते उलटपक्षीं निजामशाही, मोंगलाई व आदिलशाही अशा अनेक शाहाची नोफरी आलटून पालटून पत्करणाऱ्याला राजनिष्ठेचीहि कसोटी लागू पडण्याजोगी नव्हती. त्याचप्रमाणे त्याच्या उद्योगाला 'भाडोत्रीपणाचा' (mercenary) हे विशेषणहि लागणे वस्तुस्थितीचे निदर्शक ठरणार नाही, कारण त्याची गणना क्षुद्र* 'पोटभंग' सरदारात होत

* इब्राहिम आदिलशाहान बादशाही कारभाराचा मदत महाराजाचे (=शहाजीचे) सिरी टाकित्या तेव्हा महाराजांने हा शिवाय कळा की " बादशाही मदत भागले हातात आला भयाना आर्षी ता आपले जातोवे मराठे लोक यांना हाती धरून सरदारकी करून पाठे मरत म ते पादशाही वशीर करवे पादशाही वाने यांजकडून धरवून इज्जती कोट प वेत त करवे (ले १९०१)

नसून खुद्द शिवाजीमहाराजांनी म्हटल्याप्रमाणें वजिरात म्हणजे आदिलशाही दरबारांतील पहिल्या प्रतीच्या मुत्सद्दांत व लढण्यात होत होती किंवा व्हायी अशी त्याची महत्त्वाकांक्षा तरी होती; आणि बाजी घोरपट्यासारखा मराठें सरदारांनीं देखील 'वजिगी'ची महत्त्वाकांक्षा धरानी असें त्याचें म्हणणें होतें. " आपण रजपूत लोक, अजी तलग पेशजीहि (पूर्वी) दोहो चौ पाद-शाहींत खिदमत (=चाकरी) केली. अमा (=परतु) गैरहिसाबी, जाजती (=अन्यापाचें, भलतें) सोसून कमइज्जतीन व गेरमेहेरवानीन पेशजीहि खिदमत केली नाही. व पुढेहि न करूं" (ले. ७१०) असें स्पष्टपणें उघड रीतीनें बोलून दाखविण्यासहि तो कचरत नसे. यावरून त्याच्या अत करणात आपल्या शक्तीप्रियीं विश्वास व मानापमानाची चाड वसत होती हें निर्विवाद आहे. तेव्हा शहाजीच्या आयुष्यक्रमाचें रहस्य समर्पक रीतीनें वर्णन करावयाचें असेल तर त्याचा शिलेदारी वाणा' व 'अपमानाची चीड' हे विशेष लक्षात घेतले पाहिजेत. शिलेदार व नोकर याच्या मनोरचनेंत अंतर असे. मुस्तफानें सांगितल्याप्रमाणें "ज्या मालकाचें अन्न नोकर खातो त्या मालकाची सवा नोकराच्या जिवावर देखील असते, तेव्हां आस, सोयरेधायरे, भाऊ याची, किंवाहुना आईवापाचीहि पर्मान करता घन्यासाठीं सर्वस्वाची आहुती देणें हें नोकराचें कर्तव्य आहे" (भा. १-३०) इत्यादि निचारसरणी नोकरपेशांत वाढलेल्या धारगिराना व सामान्य सेरदाराना लागू पडण्याजोगी होती. पण स्वतःच्या पराक्रमानें ज्यानें नरें व स्वतंत्र असें निजामशाही राज्य उभें केलें व बारा हजारापर्यंत सैन्य हाताखालीं वागविलें, खुद्द शहाजहानासारख्या दिल्लीपतीशीं वरोवरीच्या नात्यानें सामना केला, आणि लाखों रुपयाचा वसूल जमा करून ज्यानें व्यवस्थितपणें प्रत्यक्ष राज्यच चालविलें तो शहाजी रणदुल्लाच्या हाताग्वालचा मरदार म्हणून कर्नाटकात गेला असला तरी त्याच्या अत करणात महमद आदिलशाहाप्रियीं राजनिष्ठेचा अगर सेनकत्वाचा निचार वसणें शक्य नव्हतें, किंवा रणदुल्लाच्या तरवारीची दहरातहि त्याला वाटणें शक्य नव्हतें. निजामशाहीचा सर्वाधिकारी या नात्यानें वागत असता शहाजी रणदुल्लाला निजापूरकराकडून मदतीस आलेला सहकारी म्हणून ओळखीत होता व माडुलीच्या वेढ्यात प्रतिपक्षी म्हणून त्याच्याशी त्यानें सामना केला होता, तेव्हा त्या रणदुल्लाला निजापूर दरबारानें 'रस्तुमजमान' हा किताब देऊन कर्नाटकात पाठविलें असलें तरी या

किताबामुळे शहाजीच्या मनावर या रुस्तुमाची छाप पडणे शक्य नव्हते. उलट रणदुलाच त्याच्या तंत्राने वागू लागला. सारांश, या तैचारिक वसत्र-पट्टणच्या मोहिमेंत शहाजीच्या पराक्रमाचा व मुत्सदीपणाचा उपयोग रणदुलाचा चांगलाच झाला असला पाहिजे. नाही तर केंपगोडापासून घेतलेले बंगळूर शहर शहाजीला 'पारितोषिक' म्हणजे वर्षास मिळणे व रणदुला परतल्यावर तिकडील व्यवस्था शहाजीच्या स्वार्थीन होणे या गोष्टीची सगती लागणार नाही. कर्नाटकच्या या स्वारीची हकीकत महमदनाम्याच्या आवारे प्रो. वर्मा यांनी याच ग्रंथावर्तीत (शि. वि. इंग्रजी) स्वतंत्र रीतीने दिली असल्यामुळे येथे त्याची पुनरुक्ती करण्याचे कारण नाही. पण शहाजी बंगळूरस राहू लागल्यानंतर त्याने पुण्याकडील जहागिरीच्या दृष्टीने जी व्यवस्था केली तिचे स्वरूप येथे सांगितले पाहिजे.

४. बालशिवाजीची बंगळुराहून पुण्यास रवानगी—शहाजी बंगळूरस राहू लागला तेव्हां तेथील किड्या व शहर यांचा देखावा किती मनोहर, ऐश्वर्यसूचक व लष्करी दृष्ट्या कडेकोट बंदोबस्ताचा होता याचे वर्णन परमानंदाने दिले आहे (भा. ९-४५ ते ५५) ते वाचनीय आहे. त्याचप्रमाणे शहाजीची दिनचर्या सांगतांना मृगया, साधुसेवा, शंकराची पूजाअर्चा, काव्य-चर्चा, नाचरंग, आयुधागाराची पाहणी, लष्कराची तपासणी, वागवणीच्यांतून हिंडणे, स्त्रियांशी शृंगाररसाचा आस्वाद घेणे व योगासनं करणे वगैरे कार्यक्रम परमानंदाने दिला आहे व यानंतरचे जयरामाने केलेले शहाजीचे वर्णन देखील त्याच्याशी बरेच जुळते असे आहे; त्यावरून शहाजी हा पराक्रमी असला तरी कर्नाटकांत गेल्यापासून सुखलोलुप व चैनी प्रवृत्तीचा वनत चालला असे म्हणण्यास हरकत दिसत नाही. अनुकूलता असेल त्या मानाने आपण राजा-मारखे ऐश्वर्य भोगावे व सडळ हाताने खर्च करून चार मंडळी आपल्या आश्रयास ठेवावी अशी त्याच्या मनाची प्रवृत्ती होत चालली. यामुळे 'एका बाजूस शहाजहान तर दुसऱ्या बाजूस शहाजी' असे वर्णन करण्याचे जयरामास सुचलेले दिसते. या उपमेत अतिशयोक्तीचा भाग असला तरी या दोन ममकाळीन पुरुषांची तुलना तत्कालीन समाजाच्या ऐश्वर्यविषयक व भाग्यविषयक कल्पना समजून घेण्यास उपयोगी पडण्याजोगी आहे. राज्य मिळविल्यापसंत व निजामशाही बुढ्यापसंत जशी शहाजहानाची तडफ टिकली व पुढे त्याला चैनीने प्राप्तले त्याप्रमाणे भातरडीच्या युद्धापासून

शके १५६३ मध्ये बगळूर ताब्यात येईपर्यंत शहाजाची तडफ टिकली; त्यानंतर त्याची धडाडी कमी पडून तो कर्नाटकात काहींसा ऐपआराम कर-
 ष्याच्या नादी लागला असे दिसते. मुसलमान बादशहाना ज्याप्रमाणे राज्या-
 धिकार प्राप्त झाला म्हणजे चैन सुचत असे, प्रजेविषयी आपलेपणाची भावना
 नसल्यामुळे केवळ जेतेपणाची भावना मात्र अत करणात वागत असे, तोच
 प्रकार शहाजाचा झाला. शहाजी पराक्रमी असला तरी तो मुसलमान
 बादशहाचा नोकर या नात्याने कर्नाटकाच्या लोकांना परका वाटणे स्वाभा-
 विक्र होते, आणि त्यालाहि आपले स्थान कायम ठेवण्यासाठी तेथील हिंदु
 सत्यानिकाशी अगर लोकाशी पूर्णपणे समरस होणे शक्य नव्हते यामुळे
 माहुलीच्या डोंगरी किल्ल्यात असताना शहाजाच्या अत करणात आपलेपणाची
 भावना जागृत होण्यास जे अनुकूल वातावरण होते व जे त्याला मोठमोठ्या
 बादशाही सन्याशीं झगडण्यास प्रोत्साहित करित होते त्याची जागा चार
 स्तुतिपाठकाच्या काव्याने भरून निघण्याजोगी नव्हती. शिम्नेरीस असे-
 पर्यंत शहाजाच्या पराक्रमाचे कौतुक करणारे व त्याच्याशीं सहकार्य करणारे व
 प्रसंगोपात त्याला योग्य उपदेश करून राजकीय पुरुषाचे कर्तव्य सांगणारे
 विचारी पुरुष भेटणे शक्य होते पण ही शक्यता तो बगळुरास राहू
 लागल्यापासून नाहीशी झाली व त्याचा क्षात्रधर्मोचित काठकपणा कमी
 होऊ लागला अशा वेळीं बालशिवाजीला जन्म ठेवण्याऐवजी त्याची
 रवानगी पुण्याकडे करण्याची बुद्धी शहाजीला सुचली ती शकराच्या
 दृष्टातामुळे सुचली असे शिवभारतात म्हटले आहे (अ. १०-१, २),
 त्याची चिकित्सा करण्याचे कारण नाही. त्या काळी लोकांचा दृष्टातावर
 भरपसा होता व परमानदाचे हें म्हणणे अशक्य नाही एवढे फार तर
 म्हणता येईल.

पुण्यास जाण्यापूर्वी बालशिवाजी बगळुरास होता हें निश्चित आहे,
 पण तेथे तो किती वर्षे होता याचा निर्णय करण्याचे साधन उपलब्ध नाही.
 दादाजी कोंडदेवाने बालशिवाजी व जिजाबाई यांना बगळुरास नेले व तेथून
 परत आणिले असें सभासदी बखरीचे म्हणणे आहे. पण त्यानून बगळूर
 येथे बालशिवाजीचे रहाणे किती काळ होते, म्हणजे महिना दोन महिने होते
 की वर्षे दोन वर्षे होते ते समजत नाही श १५६३ मध्ये शिवाजीला
 चार वर्षे लागले तेव्हा त्याची रवानगी बगळुराहून पुण्याकडे झाली. त्यापूर्वी

१५५८-१५६३ पर्यंत ५ वर्षे शिवाजी व जिजाबाई शहाजीवरोवर असण्याचा संभव आहे. संभाजी, तुकाबाई व इतर कुटुंबांतील मंडळी जर त्याच्या वरोवर होती तर त्याला जिजाबाई व शिवाजी यांचीच अडचण वाटण्याचें कारण नाहीं. तेव्हां पुण्याच्या जहागिरीकडे खाशांपैकी कोणी तरी पाहिजे अशी मागणी दादाजी कोंडदेवानें केल्यावरून शहाजीनें ही योजना केली असावी असें दिसतें.

शहाजीच्या नांवानें पुणें प्रांतांतील इनामदारांना मिळालेलीं पत्रे शके १५६१ ज्येष्ठ (ले. ४५३) व १५६६ चैत्र (ले. ४९३) या मितीचीं सांपडतात व शिवाजीमहाराजांच्या नांवें मोकासा झाल्याचें पहिलें पत्र श. १५६७ मधलें आहे. त्यावरून श. १५५९ व १५६० हीं सालें कर्नाटकच्या मोहिमेंत घालवून शहाजी श. १५६१ मध्यें देशीं आला. त्यानंतर तो पुनः कर्नाटकांत गेल्यावर त्याला तिकडे श. १५६५ पर्यंत रहावें लागलें या मधल्या अवधीत तो कर्नाटकांत असल्याबद्दल श. १५६४ मधल्या एव पत्राचा प्रत्यंतर पुरावाहि सांपडतो (विल्कस म्हैसूर, व्हा. १). सारांश श. १५६३ मध्यें शिवाजीची खानगी बंगळुराहून शहाजीनें केलें त्यापूर्वीच त्यानें पुणें परगण्यांतील कर्नात मावळचा पोट-मोकासा शिवाजीच्या नांवें केला होता. त्यानंतर तीन वर्षे इकडील व्यवहार दादाजी कोंडदेवाच्या व इतर मंडळींच्या मदतीनें समजून घेतल्यानंतर शिवाजीच्या नांवानें सरकार कामकाज करण्याचा प्रश्न उद्भवला. तेव्हां श. १५६६ मध्यें शहाजी देशीं आला होता व श. १५६७ मध्यें शिवाजीची कारकीर्द सुरू झाली. यावरून शिवाजी व शहाजी यांची या दहा वर्षांतील गांठमेट ठोकळ मानानें अशी मांडतां येईल. श. १५५८ सालीं चापलेक एकत्र देशीं होते; तेथून दोन वर्षे शहाजी कर्नाटकच्या मोहिमेंत गुंतला होता तो श. १५६१ मध्यें देशीं आला. त्या वेळीं कर्नाटकांत जातांना त्यानें जिजाबाई व शिवाजी यांना नेले होते. श. १५६३ मध्यें दादाजी बंगळुरास गेल्यावेळीं शिवाजीला व जिजाबाईला पुण्याकडे पाठविण्यांत आले. तेथून तीन वर्षे शिक्षणांत गेलीं आणि श. १५६६ मध्यें शहाजी देशीं आल्यावर शिवाजीचीं एक किंवा दोन लग्नें झालीं आणि नंतर 'प्रतिपचंद्ररेवेव' या शिक्क्याचा व्यवहार शिवाजीच्या नांवें सुरू झाला. लग्नानंतर शिवाजीच्या नांवाचा व्यवहार सुरू झाला असें परमानंदाचें म्हणणें आहे, व राजव्यवहारकोशकारानें देखील

कृतोद्वाहः सोऽयं पितुरथ समादाय शिरसा ।

निदेशं भूदेवैः कृतविजयदस्वस्तिवचनः ॥

प्रतस्थे दिक्चक्रं यवनगणसंक्रांतमखिलम् ।

विजेतुं निःसाणध्वनिवधिरिताशः सहबलैः ॥ (प्र.पृ. १४१)

या श्लोकात हेंच सुचविलें आहे. साराश, शिवाजी महाराजांच्या बालपणचे उल्लेख करिताना ७, १२, १६, व १८ अशीं वर्षे कर्तवगारीची म्हणून आर्डी आहेत. त्यांची सगती लाविता येते ती अशीः—

(१) सातव्या वर्षी श. १५५८ मध्ये कर्त्यात मावळचा मोकासा शिवाजीच्या नावे करण्यात आला.

(२) बाराव्या वर्षी श. १५६३ मध्ये बंगळुराहून पुण्यात रवानगी,

(३) सोळाव्या वर्षी श. १५६७ मध्ये प्रतिपच्चंद्राच्या शिक्क्यानिशी च्यवहार सुरू.

(४) अठराव्या वर्षी श. १५६९ मध्ये दादाजीच्या मृत्यूनंतर सर्व जहागिरीचा कारभार हाती घेतला.

५. शहाजीची कर्नाटकांतील पहिली स्वारी—बंगळुराहून शिवाजीची रवानगी पुण्याकडे केल्यानंतर शहाजीने कर्नाटकात आपला जम बसविला. कावेरीपट्टणचा जगदेव आणि मदुरा व म्हैसूर येथील राजे त्याच्या कानांत आले आणि रणदुल्लाच्या पहिल्या मोहिमेत राज्यभ्रष्ट झालेला धारभद्र वेदनूरच्या गादीवर पुनः बसला. अशा प्रकारे अनेक हिंदु राजाना शहाजीच्या पाठपुराव्यामुळे धोर वाटू लागला. पण रणदुल्ला शहाजीची कर्तवगारी ओळखून त्याच्या तंत्राने वागत असल्यामुळे विजापूरकरांच्या कर्नाटकांतील व्यवहारात फारसा व्यत्यय आला नाही. पुढे रणदुल्ला मरण पावल्यावर खानखानान महमदखान याजकडे कर्नाटकातील स्वाभ्याचे अधिपतित्व देण्यांत आले. तोहि शहाजीच्या तंत्राने वागत असे. यामुळे शहाजीचे वजन अधिकच वाढले. हें ओळखून महमद आदिलशहाने त्याचे प्रस्थ कामी करण्यासाठी मुस्तफाची रवानगी केली असें भारतकाराने सांगितले आहे (अ. १-११).

रणदुल्ला कर्नाटकातील दुसरी मोहीम संपवून परतल्यावर शहाजीहि देशी पोचला व त्या सुमारस अफजलाने चहाडी सांगितल्यावरून शहाजीवर राचेमार याना अंतस्थ मदन केल्याचा आरोप आला; तेव्हा रणदुल्लाचा व

शहाजीचा सामना पडरपुरानजीक होऊन त्यात रणदुल्लाचा पराभव झाला (भा. १५-६). हा प्रकार श. १५६५ मध्ये झाला असावा. त्यानंतर लिहिलेल्या (७ जमादिलाखर १०५४ हिजरी = श. १५६६ श्रावण शु. ८ = १ आगष्ट १६४४) एका आदिलशाही फर्मानात “ शहाजी बंडखोर झाला आहे. त्याचा मुतालीक दादाजी, कोंटाण्यानजीक आहे. त्याच्यावर स्वारी करण्यास खडोजी व वाजी घोरपडे याना नामजाद केलें आहे. ” अशा अर्थाचा मजकूर असल्याचें (रा. स. ग. जोशी याच्या संग्रहातील) एका नकलेवरून दिसतें. नंतर शहाजीची चौकशी होऊन आरोप खोटा ठरल्याचा प्रकार झाला असावा.

आरोपाचा प्रकार असा—अफजल व शहाजी हे चर्जीकडील मोहिमेंत गुतले अमता ‘ चदीस राचेनार मराठे होते. त्याचा व महाराजाच (शहाजीचा) घरोना आहे; (त्याना) सामान पुरवितात; ऐसी बदगोह (= खोटी माहिती) अफझलखान यानी निजापुरास पादशाहास मुस्तफा खानाकडून लिहिली. त्यावरून महाराजास धरून निज्यापुरास बोलाऊन नेलें. पादशाहानी तहकीकात मनास आणिता तुफानी गोष्ट येंसैं जालें. यावरी पादशाहानी महाराजाचा सन्मान केला. सदर बकसीस दिली. सिरपाव दिले. बगळ प्रात, पाचा लक्ष होनाची जहागीर देऊन, वेगळी मसलत सांगितली. अशी हकीकत जेथे करीन्यात आहे (प्रदी. ४०). ही कैद कोणत्या वर्षाची हें ठरविणें कठीण आहे. पण रणदुल्ला मेळ्यानंतर ही गोष्ट घडली असें करीन्यात म्हटलें आहे. रणदुल्ला श. १५६५ मध्ये मरण पावला (ले. ४८८), आणि श. १५६६ मध्ये शहाजी देशीं आहे (ले. ४९३). त्यापुढें शहाजी कर्नाटकच्या स्वारीवर श. १५६७-८ मध्ये गेला, व दादाजी इकटाल व्यस्तथा पहात असे, आणि श. १५६८ च्या प्रारंभीं दादाजीनें शिरवळच्या रामाजी निठलास पत्र कळून दिलें, नंतर ‘ महालात धामधूम झाली व सत्रेच दादाजीपत मृत्यू पावले, ’ असें (सा. ख. १, पृ. ९५) म्हटलें आहे. यावरून दादाजीच्या हयातीत शिरवळ परगण्यात धामधूम झाली. दादाजा वारला तेव्हा वदंनस्तासार्थी मिया रहीम महमद शिरवळास आला तो शिराजीनें सिंहगड ताब्यात घेतला. या मियानें श. १५७० श्रावण व. ९ रोजी शिरवळ परगण्यात दिलेला कौल (अभयपत्र) उपलब्ध आहे. सिंहगडचा निष्ठा दादाजीच्या मृत्यूनंतर शिराजीने ताब्यात घेतला होता. साणश,

दादाजीच्या हयातींत व शहाजीच्या संमर्तानें पुणें प्रांतांतील व्यवस्था जवरदस्तानें करण्याचें काम सुरू असून विजापूरच्या मुत्सद्धाना शहाजीला कर्नाटकच्या मोहिमेंत घेणें इष्ट वाटल्यामुळें दादाजी व शहाजी यांच्या हाल-चालीला दरबाराकडून विरोध झाला नाही असें बरील सर्व प्रकारावरून दिसतें. तथापि अधिक कागद मिळाल्यावांचून याविषयी निश्चित बोलतां येत नाहीं.

आतां मागे सांगितल्याप्रमाणें शहाजी कर्नाटकच्या स्वारींत गुंतला असतां त्याला शेवटीं कैद व्हावें लागलें. ही कैद म्हणजे शहाजीच्या जिवावरचा प्रसंग होता व याच प्रसंगां प्रथम शिवाजीचा पराक्रम गाजला; यामुळें ह्या कैदेची हकीकत निश्चित करणें आवश्यक आहे.

या कामीं शिवभारत व महमदनामा हीं अव्यक्त दर्जाचीं साधनें उपलब्ध असून त्यांतील माहिती कांहीं ठिकाणीं परस्परांस पूरक व कांहीं ठिकाणीं पोषक अशी आहे. शिवाय वु. स. व जेधे शकावटी यांतहि याची हकीकत अंशतः आलेली आहे. वु. स. संबंधीं हें लक्षांत ठेवणें अवश्य आहे की, त्याला महमदनाम्याचा कांहीं त्रुटित भाग आणि याखेरीज इतर साधनेंहि पाहण्यास मिळालीं होती. यामुळें जेथें म. ना. ची नकल वु. स. नें केलेली आहे त्या भागांत महमदनाम्याचेंच प्रामाण्य बलवत्तर धरिलें पाहिजे; नकलेपेशां अस्सलाचें प्रामाण्य केव्हांहि बलवत्तर असतें, हा इतिहास-संशोधनांतला नियमच आहे. त्याच न्यायानें तंजावरच्या शिलालेखांतला जो भाग भारतांत आढळतो तेवढ्यापुरतें भारताचेंच प्रामाण्य श्रेष्ठ समजलें पाहिजे; कारण शिलालेखकारानें त्या भागांत भारतांतील लेखाची नकल करण्याचा प्रयत्न केला आहे. सारांश, विरोधाच्या जागीं अस्सल नकलेपेशां प्रमाण; आणि अस्सलांत नसलेला उल्लेख नकलेंत सांपडला तर त्या उल्लेखाची योग्यता एकंदरींत ऐतिहासिक संगति, व प्रत्यंतर पुरावा पाहून ठरविली पाहिजे. या पद्धतीनें शहाजीच्या कैदेची हकीकत निश्चित करतां येते ती अशी.

६. मुस्तफाची पहिली मोहीम—मुस्तफा कर्नाटकच्या स्वारीवर १ जमादिलाखल (श. १५६८ आ. शु. २, ५।६।१६४६) रोजी निघाला. तेव्हां त्याला निरोप देण्यासाठीं स्वतः महमद आदिलशाहा इमाहिमपुरापर्यंत गेला होता. मुस्तफावरोंवर (रुस्तुमजमान रणदुल्लाचा मुलगा), फरहादखान व पीशंगम्यान चांगरे सरदार होतें. पुढें गदग—लक्ष्मेश्वरपर्यंत गेल्यावर मुस्तफाला रुस्तुमजमानच्या राजद्रोहाची वानमी समजली; आणि त्यानें त्याला

मोठ्या शिताफीने म्हणजे विशेष रक्तपात होऊ न देता कैद केले व त्याची मालमत्ता जप्त केली. पण नंतर लोकरच त्याला माफी देऊन मालमत्ता त्याची त्याला परत देण्यात आली. तथापि मुस्तफाच्या विरुद्ध पक्षातला हा रस्तुमजमान यानंतर फार सामर्थ्य राहण्यास शिकला. आणि आपणावर बादशहाचा विश्वास नाही हे लक्षात ठेऊन शहाजी व नंतर शिवाजी यांच्याशी मित्रत्वाच्या नात्याने वागू लागला. रणदुल्ला मेल्यानंतर त्रिजापूरदरबारात धुमसत असलेली दुफळी उघडकीस आली व मुस्तफाच्या पक्षास प्रथम बादशहाने उचलून धरल्यामुळे त्याने विरुद्ध पक्षाच्या सरदाराना कैद करण्याचे धोरण ठेविले होते. त्याप्रमाणे रस्तुमजमान, मलिक रेहान व शहाजी या तिघांची आहुती त्याने घेतली. त्यानंतर मुस्तफाखान मरण पावताच विरुद्ध पक्षाने उचल केल्यामुळे श. १५७१ ते १५७६ पर्यंत शहाजीला अनुकूल असा पक्ष अधिकारार आला. पुढे खानमहमद मारला गेल्यावर पुन शहाजीचा विरोधी पक्ष अफजलाच्या नेतृत्वाखाली अधिकारारूढ झाला. अशी या पक्षभेदाची ठोकळ मानाने हकीकत आहे. साराश, खयासखान व मुस्तफाखान असे जे दोन पक्ष महमद आदिलशहाच्या कारकीर्दीत प्रारंभी उद्भवले ते शेवटपर्यंत कायम होते व त्यापैकी मुस्तफापक्ष अधिकारार असला म्हणजे शहाजीवर सक्त आलेली आहेत, हे सामान्य सूत्र लक्षात ठेवण्यास हरकत नाही.

रस्तुमजमानच्या वडाचे प्रकरण मिटविण्यानंतर श. १५६९ आश्विन शु. १ (२२-९-१६४७) रोजी मुस्तफाची व आसदखान आणि शहाजीराजे याची भेट झाली अमाद व शहाजी हे त्या प्रांतात पूर्वीच गेले होते व त्यांनी अनुकूल प्रतिकूल सस्थानिकांची माहिती मुस्तफास सांगितली व मुस्तफाने श्रीरंग ऊर्फ रायल याच्या मुखाने चालून जाण्याचे ठरविले. मदुरा, जिती, तजावर येथील सस्थानिकाचेहि वकील मुस्तफाकडे आले असून ते रायलाविरुद्ध होते. रायलाचा वकील नऊय सोमाजी हा मुस्तफास सांगू लागला की 'मी रायलास नेलीपट्टण येथे आणून भेटवितो.' तेव्हा या वकिलास जाऊ देऊ नये व रायलाने एकदम चाल करावी असे मुस्तफाच्या मनात होते पण शहाजीने भांड घातल्यामुळे वकिलास मुस्तफाने जाऊ दिले. वकील परत आल्यावर रायलाने तह करण्याऐवजी युद्ध पुकारले व तो लाय संन्यामह किरानदुर्गाहून चालून आला. अर्थात् शहाजीचा अंदाज चुकला. पण त्याबद्दल मुस्तफा शहाजीला काही बोलला नाही असे

महमदनामा म्हणतो. यानंतर रायलाचा सेनापती दामलवाड याच्यावर आदिल-शाही सैन्याने निकाराचा हल्ला केला; तेव्हां उजव्या बाजूकडील सैन्याचे आधि-पत्य आसदखान व शहाजी या दोघांकडे होतें. या युद्धांत रायलाचा पराभव झाला.

या वेळेरच्या विजयानंतर थोड्याच दिवसांनी मुस्तफा विजापुराकडे परत गेला; तेव्हां जिकलेले प्रांत साभाळण्याचे काम आसदखान व शहाजी यांकडे सोंपविलें होतें. यावरून शहाजीची कर्तवगारी व जबाबदारी उचलण्याची योग्यता मुस्तफालाहि मान्य करावी लागली हें उघड आहे.

७. शहाजीची कैद—यानंतर 'गोवळकोंठ्याचा मुस्तदी मीर-जुमला हा दक्षिणेंतील हिंदू संस्थानिकांना चिथवितो व विजापूरकरांविरुद्ध मोठा व्यूह तयार होत आहे' अशी बातमी विजापुरास आली. आणि दिल्लीकरांचा वकील विजापुरातच होता त्यानें हि ही बातमी खरी असल्याचे सांगितलें. तेव्हा मुस्तफाची रवानगी माघ शु. ३ (१७।१।१६४८) रोजी जिंजीच्या कामगिरीसाठीं बादशहानें केली, आणि नंतर रस्तुमजमान, खानखानान आणि अफजल यांनाहि कर्नाटकाच्या स्वारींत सामील होण्याचा हुकूम सुटला.

मुस्तफाचे सैन्य जिंजीस जाऊन पोचल्यावर वेढ्याचे काम सुरू झालें. पण किल्ला लोंकर ताब्यात येण्याचे लक्षण दिसेना. अशा वेळीं " लवाड शहाजीनें मुस्तफास निरोप पाठविला कीं 'माझ्या सैन्यास विसाव्याची जरूर आहे, यासाठीं मला माझ्या मुलखाकडे सैन्यासह जाण्याची परवानगी मिळावी.' मुस्तफानें कळविलें कीं, 'तुम्ही या वेळीं येऊन जाल तर वेढ्याच्या कामांत व्यत्यय येईल, यासाठीं जाऊं नका.' शेजटीं शहाजीनें पुन. निरोप पाठविला कीं, 'धान्याची फार महागाई झाल्यामुळे आमच्या शिपायाची उपासमार होत आहे; त्यांना यापुढें दम निघत नाहीं. यासाठीं [तुमच्या] परवानगीची घाट पहात न वसतां मला जावें लागेल.' या उत्तरानें मुस्तफाची खात्री झाली कीं शहाजीच्या मनात दाडगाई करण्याचा विचार आहे; तेव्हा त्यानें शहाजीला इतक्या चातुर्पानें व व्यवस्थित रीतीनें पकडलें कीं, शहाजीच्या मालमत्तेची यत्किंचित् छुटालट न होता ती मुस्तफाला सर्वच्या सर्व जप्त करता आली." अशी हकीकत महमदनाम्यात आहे. ती अर्थातच मुस्तफाच्या हस्तफानें लिहिली असून सर्व दोघ शहाजीकडे आणि राजनिष्ठा व चातुर्य मुस्तफाकडे अशी त्यानें घाटणी केली यात आश्चर्य नाहीं. उलटपक्षीं मुस्तफानें जें चातुर्य दाखविण्याचे यात मोघम वर्णन केलें आहे त्याचा खुलासा

‘भारतकारांनं केला असून ‘मुस्तफानें कुराणावर हात ठेऊन आपला मुल्गा आतपखान याच्या नात्रांनं शपथ घाहिली होती’ इत्यादि माहिती दिली आहे (भा. १२-११४), तिचा हेतु मुस्तफानें विश्वासघातांनं शहाजीला पकडलें असें म्हणण्याचा आहे; तथापि या कृत्यामुळें मुस्तफानें आपल्या धन्याची कामगिरी वजावली व तो कृतकार्य झाला आणि शहाजी मुस्तफाच्या कपटास बळी पडला म्हणजे साग्धानतेंत कमी ठरला याबद्दल भारतकारांनं शहाजीला पर्यायानें दोषच दिला आहे. याप्ररून राजकारणात साग्धानपणाचें महत्त्व फार आहे हें समयांचें तत्त्व भारतकाराला मान्य आहे असें दिसतें

सेनापतीचा हुकूम अमान्य केल्यामुळें शहाजीला कैद करणें भाग पडलें असें महमदनाम्यात मोघम म्हटलें आहे. पण शहाजीला कोणत्या स्थितींत मुस्तफानें पकडलें याचा तपशील त्यात दिलेला नाहीं. तो बु. स. मयें काहीं आहे व शिवभारतात सनिस्तर आहे. शहाजीस कैद करण्याचें ठरविल्यावर मुस्तफानें आपल्या सैन्याचा तळ शहाजीच्या सैन्यानजीकच देण्याचा उपक्रम केला. तेव्हा शहाजीच्या मनात सशय येऊन तो साग्धपणें वागू लागला. परंतु मुस्तफानें गोडीगुलांनीं वर्तन ठेवून, हरएक कामात शहाजीची सल्लामसलत घेण्याचा परिपाठ स्वीकारून व अनेक प्रकारें त्याला विश्वास दाखवून आपण जेही आहों असें भासविलें. यामुळें शहाजीचा साग्धपणा कमी पडू लागला. हें पाहून मुस्तफानें एके दिवशीं रात्री आपल्या हाताखालच्या सरदाराना बोलावून त्यांना पहारें शहाजीच्या सैन्याभोंवतीं गराडा देण्यापियरीं व शहाजी जागा होण्यापूर्वीं त्याला गाठून कैद करण्यापियरीं वजावून सागितलें. मुस्तफानें मय्यरात्रीं केलेल्या या खलवताची वातमी कोणी हेरानें शहाजीला सागितली, तरी देखील शहाजीनें बदोबस्त करण्याचें मनावर घेतलें नाहीं. याचा अर्थ हें खलवत आपल्या विरुद्ध असेल असें शहाजीला वाटलें नाहीं असा होतो.

शोपेत होते व त्यांना आपल्यावर हल्ला आला हें कळताच त्यांची धांदल उडाली. अशा धांदलीत त्यांच्यावर मुस्तफानें आपल्या आघाडीवरील चौकाना जलदीनें चाडून जाण्याचा हुकूम सोडला. तेव्हा खंडोजी, अब्राजी व मानाजी हे वधु व धाजी घोरपडे, यशवंतराव राडवे, मालोजी पवार, तुळोजी राजे भोसले हे मराठे सरदार शहाजीच्या सैन्यात घुसून त्यांनी मोठा गोंधळ उडवून दिला. शहाजी जागा होऊन आपल्या सैनिकाना तयार होण्याप्रिपयी सांगू लागला. पण शत्रूसैन्यानें त्यांना अवसर दिला नाहीं. फक्त खंडोजी पाटील यानें मात्र बाजी घोरपड्याशीं काहीं वेळ युद्ध केलें; परंतु शत्रुपक्षाकडील सर्व सरदारांचा मारा एकट्यांनर झाल्यामुळें खंडोजीचा टिकाव लागला नाहीं व तो ठार झाला. इतक्यांत दसोजी गजळी, योगाजी भाडकर, संताजी गुनापटकर, मेघाजी ठाकूर उगरे शहाजीच्या सैनिकांनीं काहीं वेळ मारामारी केली, पण पुढें त्यांनाहि हार खात्री ठामली. शेवटीं शहाजीनें स्वतः काहीं वेळ बाजी घोरपड्याशीं युद्ध केलें आणि तो थकून जमिनीवर पडला. तेव्हा स्वतः बाजी घोरपड्यानें त्याला कैद करून मुस्तफाकडे नेलें (भा. अ. १२) अर्थातच शहाजीच्या सैन्यातील लोकांची दाणादाण उडून ते राट पुढेल तिकडे पळून गेले, आणि त्यांच्या तळारचा सर्व माल मुस्तफाला विशेष श्रम न पडता ताब्यात घेता आला.

शहाजीला कैद केल्यानंतर मुस्तफानें जिंजीचें काम पुढें चालविलें व चादशहाकडे सर्व हकीकत कळविली. तेव्हा त्यानें खान महमद व अफजलखान याना जिंजीस जाऊन शहाजीस त्रिजापुरास घेऊन येण्याचा हुकूम सोडला. त्याप्रमाणें हे दोघे खान जिंजीस गेले तेव्हा मुस्तफा मरणोन्मुख होता. त्यानें शहाजीला बदेशस्तानें त्रिजापुरास नेण्याप्रिपयी व वेढ्याचें काम दक्षतेनें चालविण्याप्रिपयी सर्गाना कळवल्यानें सांगून प्राण सोडला. पुढें जिंजीचा वेढा नेटानें शेवटपर्यंत चालवून तो ताब्यात घेण्याचें काम मुस्तफाच्या मृत्यूनंतर इतर सेनापतींच्या हानून घडलें तेव्हा तेंथें सापडलेला मोठा खजाना व ८० हत्ती उगरे माल त्रिजापुरास पंचत्रिण्याचें काम आदिलशाही सेनापती खानमहमद यानें अफजलखान याजकडे सोंपविलें, आणि त्याउरोवरच शहाजीस कैदी या नात्यानें जिंजीहून त्रिजापुरपर्यंत बंदोबस्तानें नेण्याची कामगिरीहि सांगितली या वेळीं शहाजीच्या पायात बिड्या घातल्या होत्या असें महमदनामा म्हणतो. अफजल व शहाजी यांच्यात

यापुढें कायमचें वमनस्य आलें व परस्पराच्या मनात कायमची आनी वसली हें इतिहासात नमूद आहे. त्याचें मूळ अफजलखानानें शहाजीनिरुद्ध केलेली चहाडी व कंदी या नात्यानें शहाजीशीं त्यानें केलेली अपमानास्पद वर्तणूक या दोन घडामोडींत सापडण्याजोगें आहे असें दिसतें शहाजी मानधन असल्यामुळें त्याच्या मनाला हा प्रसंग शोंबला व या कैदेच्या प्रसंगां प्रमुखपणें वावरणाऱ्या बाजी घोरपड्याचा व अफजलखानाचा सूड पुढें शिवाजीनें अन्यतः कडक रीतीनें घेतला हा योगायोग केरळ यद्दष्टेनें घडला कीं, हेतुपुर सर घडविला हें आपणास निश्चितपणें ठरविता येण्याजोगें साधन आज उपलब्ध नाही तथापि अफजल शहाजीला कैदी या नात्यानें घेऊन पौषात निघाला आणि विजापुरास चैत्रात पोचला, म्हणजे त्याला तेथे येऊन पौषाच्यास अदाजें तीन महिने लागले त्या अर्थांत पुरदर व सिंहगड या भागात मोठी खळबळ उडून गेली व महमद आदिलशहाला एक नवाच अनुभव आला, त्याची हकीकत सांगितली पाहिजे

शहाजीला कैद केन्यार व त्याची मालमत्ता जप्त केन्यार त्याच्या तर्फे काम करणाऱ्या त्याच्या हस्तकानाहि कैद करणे त्या काळच्या पद्धती प्रमाणें आवश्यक होतें पण शहाजीचे हस्तक म्हणजे त्याचे मुलगे हे अन्यंत जागृक व घडाडीचे असल्यामुळें विनापूरदरारचा डाव आगळट आला वापाच्या कैदेची वातमा ऐकताच समाजी व शिवाजी याना सताप येणें स्वाभाविक होतें, पण सतापानें डोकें भणारूं न देता त्यानीं कसून युद्धाची तयारी केली व समाजीनें बगळूर येथे व शिवाजीनें पुरदर व सिंहगड येथे आपन्यार चालून येणाऱ्या आदिलशाही सैन्याशी तोंड देण्याची तयारी

राना केलें तेव्हा त्याच्याबरोबर डुरे वशातला तानाजी राजे व विठ्ठल गोपाळ नावाचा ब्राम्हण सरदार हे पाठविण्यात आले होते. त्याचप्रमाणें शिवाजीवर राना झालेल्या सैन्यात दोन फत्तेखान व मिनाद आणि रतन हे दोघे शेख व अशरफशाहा हे पाच यजन सरदार असले तरी मताजी घाटगे, बाजी नाईक फलटणकर वगैरे सरदारांच्या हाताखाली शेंकडों हिंदु लोक या मारामारींत काम करण्यास उत्सुक होते. यावरून नोकरी करिताना ती कोणत्या धन्याची करानी व धन्याचा हेतु अगर त्याच्या हुकुमाप्रमाणें वागण्यात होणारे बरेवाईट परिणाम कसे पारखाने यात्रिपर्यांचा विधिनिषेध त्या काळच्या आदिलशाही राज्यातील हिंदु सरदारांच्या मनात उद्भवलेला दिसत नाहीं, प्रमुख मुसलमान सरदार ज्याप्रमाणें बाप, भाऊ, स्नेही, सोयती इत्यादि कोणताहि विचार मनात व आणता, तरजारीशीं गाठ घालून बरची पायरी गाठण्यास केव्हाहि कचरत नसत त्याचप्रमाणें ' शिष्टाचा क्रिस्ता कनिष्ठानीं गिरजाना ' या न्यायानें त्याच्या हाताखालचे हिंदु सरदारहि एकमेकाशीं तसेच वागत याचाच अर्थ त्यांना मानापमानाची चाड नसून वैयक्तिक स्वार्थसाधनाची अनार तृष्णा होती. समाज अगर धर्म याची आस्था धरणारे विचारी पुरुष त्या वेळीं हिंदुसमाजात वावरत नव्हते असें नाहीं, पण त्याचा उपदेश राजकारणात जमेस धरून आपलें निभेल असा आत्मविश्वास या आदिलशाही नोकरांतल्या हिंदु सरदारांच्या ठिकाणीं वसत असल्याचें दिसत नाहीं. शहाजी देखील आदिलशाही नोकरच होता पण त्याला मानापमानाची चाड होती व काहीं काळ तरी त्यानें अत्यंत उच्च जमावदारीच्या वातावरणात घालविला होता. तथापि ज्याच्या अंत कारणात कोणत्याहि कारणानें परकेपणाची व श्रेष्ठत्वाची भावना वसत आहे, अशा बादशहाची शिल्लेदारी अगर सरदारी आणि स्वाभिमान याचा मेळ घालता येईल असें त्यास वाटत होतें. हीच त्याची चूक व

यथा ह्याकाशसूननं यथा सलिलताडनम् ।

तथा परिश्रमार्थैव भेदमदुपासनम् ॥ भा. १३-३०

या नियमानें शहाजी पराक्रमी असून देखील त्याचें सर्व आयुष्य वाया गेलें. असं उद्गार शिवानीमहाराजांनीं काढल्याचें भारतात म्हटलें आहे.

न विश्वसेदविश्वस्ते विश्वस्तेऽपि न विश्वसेत्

विश्वासाद्भयमुत्पन्नं मूलान्यापि निहंतति ॥ भा. १३-१८

या व्यासवचनास अनुसरून भलत्या ठिकाणीं विश्वास ठेवण्याची चूक राजकरणी पुरुषानें करितां कामा नये हें तत्त्व शिवाजीमहाराजांनीं या वेळेपासून ओळखले होते असें परमानंदानें सुचविलें आहे. तें शिवकालीन स्थितिचें एक महत्त्वाचें अंग म्हणून ध्यानांत घेण्याजोगें आहे.

८. शिवाजीचा पहिला पराक्रम—फत्तेखान शिवाजी महाराजांच्या मुलखावर चाळून आला तेव्हां त्यानें प्रथम एका बाळाजी हैबतराव या नांवाच्या सरदारास पुढें रवाना केलें व त्यानें शिरवळपर्यंतचा पल्ला गांठला. ही बातमी ऐकतांच महाराजांनीं आपल्या जवळच्या युद्धार्थ सज्ज होऊन राहिलेल्या वीरांना उद्देशून एक लहानसेंच पण प्रोत्साहनपर भाषण केलें. “मी पुरंदरावर व वडील बंधु (संभाजी) वंगळूर येथें युद्ध करून वडिलांस मुक्त करूं. महमदशाहाच्या सैन्याचा पराभव झाला म्हणजे तो वडिलांना आपोआप सोडील, आणि न सोडील किंवा त्यांना अपाय करील तर आम्ही त्याचें प्रायश्चित्त भोगण्याची पाळी महमदशाहावर आणल्यावांचून राहणार नाहीं. जावली येथें चंद्रराजाची स्थापना होण्यास मी मदत केली आहे व फलटणच्या राजाचा पराभव करून पकडून सोडून दिलें, तेव्हां घोरपडे व फत्तेखान यांचा पराभव करण्यास मला मुळींच जड जाणार नाहीं. तुम्हीं मात्र आज शिरवळ्यास जाऊन तें तळ दिलेल्या बल्लाव्यास हांकून घ्या आणि शिरवळ ताच्यात घ्या. म्हणजे उद्यां किंवा परवां आमची व फत्तेखानाची गांठ पडेल. त्याच्याशीं आम्ही झुंज घेऊं.” महाराजांच्या आज्ञेप्रमाणें गोदाजी जगताप, भिमाजी बाघ, संभाजी काटे, शिवाजी इंगळे भिकाजी चोर वंगरे मराठे सरदार कावजीच्या आधिपत्याखाली आवरी गडावरून खाली उतरले; आणि रात्री पायथ्याशीं राहून पहांटे कामगिरीवर निघाले. थोड्याच वेळांत हे घोडेस्वार शिरवळ्यास पोचले. तेव्हां आदिलशाही तुकडीचा सेनापती बाळाजी हैबतराव यानें आपल्या सैनिकांना कसून लटण्याविषयी सांगून शिरवळच्या कोटांत जाऊन बसण्याचा हुकूम सोडला. त्याप्रमाणें तटाचा आश्रय करून आदिलशाही सैन्य आंत जाऊन बसलें. खरें पाहतां शत्रुपक्षाचें सैन्य चाळून आलेलें पोहताच या लोकांना त्यांच्याशीं दोन हात करण्याची ईर्ष्या वाटावयास पाहिजे होती; पण त्याऐवजीं ते कोटाच्या आश्रयास जाऊन बसले. यावरून त्यांच्या कचट्टिलपणाची व त्यांच्यावर बेभ्रडक घाटून जाणाऱ्या मराठी सैन्यानील वीरवृत्तीची मीमांसा

त्या काळच्या भावना समजून घेण्याच्या दृष्टीनें होणें आवश्यक आहे. त्या काळी पराक्रमाचा व कर्तबगारीचा मुख्य विषय म्हणजे युद्धांत जय मिळविणें हा होता. त्यामुळे ' बायका, पोरें व प्रसंगी प्राणहि खर्ची घालवें लागले तरी चालेल पण युद्धांत यश मिळविण्यासाठीं झटणें हें आपलें कर्तव्य आहे ' असें बाळाजी हैबतराव तोंडानें सांगत असला तरी मागें पाय घेत होता; आणि कावजीचें सैन्य मात्र जिवाची तमा न धरितां सारखें पुढें जात होतें. याचें कारण हैबतराव व त्याचा धनी यांच्यांत परकेपणाचें नातें होतें आणि कावजी व त्यांचा धनी शिवाजी यांच्यांत आपलेपणाची समरसता वसत होती. सर्व नामांकित सेनापतींच्या ठिकाणीं आपल्या सैनिकांच्या अंतःकरणांत तेज व वीर्य यांनीं भरून टाकण्याची एक विलक्षण अशी आकर्षक शक्ति वसत असते, असें अनेक चरित्रकारांनीं वर्णन केले आहे. तीच मीमांसा या ठिकाणीं घेतली पाहिजे. नाहीं तर बाळाजीला दोन हात होते आणि कावजीला चार होते अशातला काहीच प्रकार नव्हता. फरक होता तो त्यांच्या धन्याच्या अंतःकरणांत होता; आणि याच फरकानें त्यांच्या वर्तनांत एवढें अंतर पडूं लागलें.

बाळाजीचें सैन्य तटाच्या आश्रयास जाऊन राहिलेलें पाहतांच कावजीला त्याचावर मात करण्याची तोड सहज सुचली. कावजी शिरवळ मुलखांतला पूर्ण माहितगार. तेथील कोटाला वुरुज नाहीत व तटाची भित पक्की नसून मातीची आहे ही वारकाई त्याच्या लक्षांत होती. त्यामुळे गर्दीत शिरलेल्या शत्रूसैन्यास वेढून व खदकं बुजवून किंवा ओलांडून तटाची भित खणून पाडण्याचा त्यानें आपल्या शिपायांना हुकूम सोडला. ' हा किल्ला म्हणजे थोडीच लंका लागली आहे; या प्रसंगीं आम्ही कचरण्याचें काहीं कारण नाही. ' असें म्हणत कावजीनें पुढाकार घेतला व वीरश्रीचें सुरण चडलेले शिपाई त्याच्या पावलांवर पाऊल ठेवीत थेट तटापर्यंत जाऊन पोचले आणि तटावरून डोकावणाऱ्या लोकांची डोकी उडवूं लागले. यामुळे आंतले लोक कोंडीत सांपडण्यासारखे झाले. शेवटीं कावजीच्या लोकांनीं लोखंडी सोड्यानें तटाची भित पाडून, कुदळींनीं खणून व काहीं ठिकाणीं शिड्या लावून तटांत प्रवेश केला व आंनील लोकांशीं गांठ घातली; आणि हात-घाईची मारामारी करून सेनापती बाळाजी हैबतराव यास ठार केले. इतकें होईतोंवर रात्र झाली. तरी युद्धाचा खणखणाट सुरूच होता. पण सेनापती

पडल्यावर आदिलशाही सैन्याचा धीर सुटला व ते शरण आले. यानंतर हत्ती, घोडे, मोलवान वखप्रावरणे, पालख्या, शस्त्रे वगैरे लूट ताब्यांत घेऊन कावजी आनंदाने पुरंदरावर जाऊन महाराजांस भेटला. अशी ही मराठ्यांच्या अगदी पहिल्या युद्धाची स्फूर्तिदायक हकीकत शिवभारतांत दिलेली आहे. ती वाचकांनीं मुळांतच वाचून पहावी. म्हणजे एका महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रसंगाचे चित्र मना पुढे उभे रहाण्यास अडचण पडणार नाही.

९. पुरंदरचें युद्ध—हैबतरावाचा पराभव झाल्याची बातमी समजतांच शिवाजीमहाराजांनीं पूर्वी अंदाज केल्याप्रमाणें फत्तेखान सैन्यानिशीं पुरंदरावर चाल करण्याच्या इराद्यानें गडाच्या पायध्याशीं येऊन पोचला. त्याबरोबर गडावर रणशिंग फुंकण्यांत येऊन मराठ्यांचें सैन्य लढण्याच्या तयारीनें बाहेर पडलें. हें आह्वान स्वीकारून फत्तेखानहि ताबडतोब सैन्यानिशीं गड चढूं लागला. तेव्हां आदिलशाही सैन्यास चढणीच्या वाटेनें चालवें लागलें. तेव्हां पिछाडीस फत्तेखान, आघाडीस मुसेखान, डाव्या बाजूस फलटणचा राजा आणि उजव्या बाजूस घाटगे अशी सैन्याची मांडणी होऊन चढाईस प्रारंभ झाला. धरील लोकांनीं प्रारंभीं बंदुकींतून गोळ्या व गोफर्णांतून दगड वगैरेंचा वर्षाव करून आणि वरून मोठमोठ्या शिला ढकळून चाल करून येणाऱ्या सैन्याची रचना विस्कटून टाकली; आणि त्यांतून कसेवसे थकून भागून गडाच्या वरच्या भागापर्यंत पोचूं पाहणाऱ्या लोकांचा समाचार घेण्यास मराठ्यांचे पायिक सज्ज असल्यामुळे तेथेहि त्यांचा टिकाव लागला नाही. यामुळे आदिलशाही सैन्यांतले वरेच लोक प्राणास मुकले किंवा पळत सुटले. त्यांना थोपवून धरण्याचा प्रयत्न फत्तेखान व अशरफखान वगैरेंनीं केला; व एक दोन वेळां फेरहल्ला चढविण्याचा प्रयत्न झाला. पण मराठ्यांच्या सैनिकांत विलक्षण धीरश्री चढली होती. त्यांनीं वेधदक हातघाई केली आणि मुसेखानास ठार केले. तेव्हां घाटगे, शेख आणि अखेरीस फत्तेखान यांनींहि पळ काढला व मराठ्यांचा जय झाला.

१०. शहाजीची सुटका—या सुमारास शहाजीला कैदी या नात्यानें घेऊन अफजल विजापुरास येऊन पोचला. तेव्हां वादशाहानें त्याची भेट नारोजचा समारंभ चालू असतां (मेघसंत्रमणाच्या तारखेस) कल्याण महालांत घेतली. अफजलानें मोठ्या बंदोबस्तानें आणलेल्या शहाजीला साच्या अटकेंत (जिदाने इमन मय्ये) पाठविण्यांत आले. हें पाहून वादशाहाच्या या उदार वर्तनानें लोक

आश्चर्यचकित झाले; आणि आपसात बोलू लागले की 'शहाजीला ठारच मारणें योग्य; त्याला नुसत्या अटकेंत ठेवणें योग्य नाही. पण आता त्याला नुसत्या अटकेंत ठेवण्याचा हुकूम सुटला आहे. यावरून त्याला जीवदान मिळून तो मुक्त होईल असा अंदाज दिसतो.' शहाजी मुक्त व्हावा असें कित्येक सज्जागरांना मुर्झीच वाटत नव्हतें, कारण त्या लबाड माणसाला मोकळें सोडण्यात आले की तो पुनः कोल्हाप्रमाणें काहींतरी लबाडी केल्यावांचून राहणार नाही. आणखी पुष्कट्याचें असें मत होतें कीं, मुद्दाम उघड्या डोळ्यांनीं या हतभाग्य हरामखोराला मोकळीक देणें म्हणजे सापाची शोपटी तुडविणें, किंवा आपल्या हातानें निचवाची नागी सरळ करूं पाहणें अगर साळिंद्याला मातीचा ढीग समजणें यासारखें आत्मघातशीपणाचें आहे. आपलें डोकें, मुणमुणणाऱ्या गाधिलमाशीच्या पोळ्यावर टेकून निजण्याचा प्रकार कोणाहि शहाण्या मनुष्यानें करूं नये.

पण बादशाहा पडला मोठा उदार; अती मोठे अपराध देखील माफ करण्यास तो तयार होता. त्यानें सरनोबत अहमदखान याच्या हयाल्यांत शहाजीला देऊन असें सांगितलें कीं, "शहाजी जर कोंढाणा, बगलूर व कंदर्पी हे किल्ले बादशाहास देण्यास तयार असेल तर त्याला कैदेतून सोडावें." अहमदखानानें बादशाहाच्या हुकुमाप्रमाणें शहाजीला आपल्या घरीं कैदी लहणून नेले आणि ही आनदाची वार्ता सांगून त्याच्या मनास स्वस्थता येण्यासाठीं फार खटपट केली. शहाजीनें हि बादशाही हुकूम मानण्याचें ठरविलें आणि आपल्या दोनहि मुलांना (समाजी व शिवाजी याना) 'पत्र पोंचताच किल्ले (बंगलूर व सिंदगड) बादशाही अधिकाऱ्याच्या ताब्यात द्या' असें लिहिलें. त्यांनीं ताबडतोब बापाच्या सांगण्याप्रमाणें केलें. अशा रीतीनें शहाजीचीं अनेक दुष्कृत्ये बादशाही मेहरबानीच्या प्रवाहानें साफ धुतलीं गेलीं; त्यानंतर वजिरीचीं वखें देऊन त्याच्याकडे पूर्वीची जहागीर कायम करण्यात आली.

महमदनाम्यातील या हकीकतींत शिवाजीच्या लोकानीं शिरवळ व पुरंदर येथें बादशाही सैन्याला नामोहरम केलें याविषयी अनाक्षर लिहिलेलें नाही. परंतु भारतातल्या या हकीकतीस दुजोरा देणारें 'शहाजी राजे धरिले तेव्हा त्याचा एक शिवाजी पुरंदरी बैसोनु दिवाण नामजादीगी (सरकारी पयकाशी) शगडले' वगैरे उल्लेखाचें अस्सल पत्र आपणांपुढें आहे. (छे. ५६२) यामुळे त्याच्या सत्यतेविषयी संशयास जागा नाही.

यानंतर महमदनाम्यांत शहाजीविषयी अवाक्षर लिहिलेले नाही. याचें कारण हा प्रंथ लिहिणारा जदूर हा शहाजीच्या विरुद्ध पक्षाचा म्हणजे मुस्तफाचा आश्रित होता. त्याला शहाजीची फजिती व त्याचे धिडवडे निघान्याचे प्रसंगच वर्णन करावयाचे होते. यामुळे कैदेतून सुटल्यानंतर शहाजीचा दरबारांत जो सन्मान झाला व किनाव मिळाला त्याची माहिती या प्रंथांत मुळीच दिलेली नाही. पण ती भारतांत व अस्सल पत्रांत दिलेली आहे. शहाजीला सोडतांना दरबार भरला व त्याला बहुमानाची वल्ले देण्यांत आली असे म्हणून एका वाक्यात महमदनामा आटोपें घेतो. पण भारतकार त्या दरबाराची इत्यंभूत हकीगत देतो. त्यांत महमदशाहाचे आत्मगत विचार आहेत. दरबारांत आणिल्यानंतर “मुस्तफा व अफजल यानीं केलेले अपराध माझेच आहेत असे समज, तुला कैदेतून सोडले आहे, तूं कुलीन आहेस, तेव्हा माझे प्रिय करण्यांत तत्पर राहशीलच. मात्र सिंहगड व पुरंदर हे किल्ले आम्हांस देण्याविषयी मुलाना साग” वगैरे विचार बादशाहांने शहाजीला बोलून दाखविले व शहाजीची सुटका झाली. त्याच्या मुलांनीं किल्ले सोडले व शहाजी सैन्यासह पुनः स्वारीवर निघाला. यावेळीं शहाजीचा चांगला सन्मान झाला याचें प्रमाण अस्सल पत्रांतून म्हणजे बादशाही फर्मानातून शहाजीला ‘महाराज’ ही पदवी लावण्यांत आली आहे हें होय. महाराज हें उपपद शहाजीच्या नांवामागे श. १५७० पर्यंतच्या एकाहि पत्रांत नाही; व १५७१ नंतरच्या प्रत्येक पत्रांत तें आहे. यावरून महाराज ही पदवी

शिवाजीमहाराजांच्या स्वतंत्र कर्तृत्वाचा प्रारंभ

१. शिवाजीमहाराजांच्या चरित्रातील प्रत्येक हालचालीचा प्रसंग नम्रा व सर्वश्रेष्ठ असाच आहे. अशा त्या अद्वितीय चरित्राचा प्रारंभ कसा हें ह्या प्रकरणात पहाण्याचें आहे. ह्या प्रकरणाची कालमर्यादा श. १५७१ ते १५८१ ज्येष्ठ ह्या दहा वर्षांची आहे, आणि प्रसंगदृष्ट्या हा अनधी शहाजीमहाराजांच्या सुटकेपासून तों अफजलखानाच्या प्रयाणापर्यंतचा येतो. राजे शहाजीची केद , हें पराक्रमाचें पहिलें पाऊल टाकणाऱ्या शिवाजीच्या कार्यांतील मोठें हार्दिक सकट होतें. परंतु त्यातून मानार्ह शहाजीची अधिक सन्मानानें श १५७१ (ज्येष्ठ शु. १५ इ. १६४९ मे १६) त सुटका झाली आणि तेव्हापासून म्हणजे श १५७१ पासून शिवाजीमहाराजांच्या आत्मस्थ्यात अशा स्वतंत्र कारभारास प्रारंभ झाला. श. १५७१ (इ. १६४९) च्या पूर्वी शिवाजीराजांच्या हातून काहीं घडले नाहीं असें नाहीं. तर जें घडलें तें शिवाजीकर्तृक असलें तरी शहाजीराजे व दिवाण दादाजी कोंडदेव एतत्प्रधान असून त्यांच्याच नांवें तें गणलें पाहिजे, व गणलें जाईहि. ह्याविषयी किंचित् विस्तरपूर्वक विवेचन केलें पाहिजे.

पुरुपार्थ असेल तर महाराष्ट्रांत व कर्नाटकांत स्वराज्य स्थापन; निदान तितक्या कर्तृत्वाच्या अभावीं हें न झालें तर, एका मोठ्या जहागिरीचे घनी म्हणवून घेऊन सुखानें राहावें, अशी व्यवस्था शहाजीराजांनीं कांन ठेविलीच होती. तेव्हां शिवाजीचें स्वतंत्र कर्तृत्व पहावयाचें तर, बडील शहाजीचा प्रांत व अधिकार कोणचा आणि त्यात कोणच्या वाजूची शिवाजीनें काय वाढ केली हें लक्षांत घेतलें पाहिजे.

३. श. १५५८ (इ. १६३६) मध्ये शहाजास आदिलशाही-कडून भीमा (ह्या नदीसच जेथे करिन्यामच्या गोदावरीप्रमाणें गंगा म्हटलें आहे.) व निरा ह्या दोन नद्यामधील मुळुख तेवढा जहागीर म्हणून मिळाला. ह्या मुळखातील किल्ले मिळाले नाहींत. ह्या काळच्या राज्यव्यवस्थेंत प्रांत आणि त्यांतील किल्ले (किल्ला ह्या शब्दानें येथें गड, फोड, जंजिरा, गडी, दुर्ग, छावणी ह्या लटाऊ व संरक्षक राजस्थळांचा संग्रह केला आहे.) असे दोन भाग स्वतंत्र असून त्यातहि किल्ल्याचें महत्त्व अधिक समजलें जा होतें. विशेषतः पश्चिमेकडील हा सहाद्रिकाठचा मुन्हेखोऱ्यांचा मानळ मा तसेंच समुद्रकांठचा भाग ह्यांमध्ये तर गट-जंजिन्यानाच सर्व महत्त्व हों प्रातापेक्षा प्रांतातील किल्ल्यांना असें विशिष्टत्व त्या घेळच्या परिस्थितींमु आलें होतें. शरिरातील (प्राण धारण करणाऱ्या वरगड्यादि) हाडां साम्यता शिवभारतकारानें ह्या किल्ल्यांना दिली आहे. सारांश, विजापूरद वारनें असे हे प्रांतातील किल्ले आपल्याकडे ठेवून नुसता प्रांत जहागिरीदाख सरदार शहाजीस दिला. म्हणजे कोंटाणा ऊर्फ सिंहगड, पुरंदर, चाकण ह्या प्रमुख किल्ल्यावर विजापूरच्या बादशहाचीच पूर्ण सत्ता असे. पण एव म्हटल्यानें शहाजीच्या प्रांताची व अधिकाराची पुरती व स्पष्ट कल्पना आ

रुजुगानीने म्हणजे सुसूत्रपणे राहान नाहीत असाच वराचसा भाग असलेल्या प्राताची दिली आणि त्याफतना शहाजीस जोड अधिकार दिले. एक जहागिरदारीचा व दुसरा मोकासदारीचा. हे दोनही अधिकार प्राताची व्यवस्था लावण्याच्या दृष्टीने सारखेच आहेत. पण मोकामदार हा जितका सरकारी आहे तितका जहागिरदार नाही. तत्कालीन अस्सळ पत्रातून जेथे नुसते ' अर्जानी जाला ' असे, अगर ' मोकासा अर्जानी जाला ' असे येते तेथे मोकासदारीच्या जोडीला जहागिरदारीची फतना स्वीकारण्याने काही अर्थ लागतो. ' अर्जानी होणे ' ह्या फारमी शब्दाचा अर्थ प्राप्त होणे, मिळणे, आधीन होणे असा आहे पण म्हणून एकाद्या प्राताचे वा गावाचे नियोजित अधिकारी असताना केवळ स्वतःच्या दडेलीने तो प्राप्त अगर गाव घेणे; अशाचा अन्वय ह्या अर्जानी होण्यात होईल, विशेषतः अशा प्रकाराने मुख्य प्राप्त झालेल्याकडून स्थानिक यतनदार, इनामदार लगेच खुर्दपताची मागणी करताल असे दिसत नाही. तेव्हा, ' अर्जानी होणे ' म्हणजे पूर्वस्थापित सत्तेची मान्यता ज्या प्राप्त होण्यास आहे, असे अर्जानी होणे होय. इनाम अथवा यतन दिले असता तसा निर्देश त्या हुकमान असतो. तेव्हा ते अर्जानी होणे नव्हे. केवळ स्वतःच्याच यत्नाने नव्हे, तर एकाद्या पातशाहीतर्फे म्हणून येऊन मग दडेलीने एकाद्या प्राप्त घेतल्यास त्याच्याकडूनहि खुर्दग्वत घेतले गेले आहे आणि हे खुर्दग्वत मागताना ' हाली साहेब ए नर्फेमी येऊन परगणे मजकूर (पुणे) कबज जाहाले अथवा केले आहे ' असे तेहा स्पष्ट म्हटले आहे (ले. २२४, २६२). अशा रीतीने मुख्य तान्यात घेण्याविषयी स्पष्ट हुकूमच मिळत असत. असा हुकूम नमताना मुख्य कारीज केल्यास तो तागा दरजारमान्य म्हणजे सरकारमान्य तर नसेच, पण रयतमान्यहि नसे एके ठिकाणी लिहिले आहे की. ' मिलेकरी नये

जागीर अर्जांनी जाला असा प्रयोग नाही अर्जांनी होण्याच्या ह्या दोन प्रकारात आणखी एक प्रकार नमूद करिता येतो तो हा की, जो प्रात मुख्य सत्तास्थानापासून दूर, कमी उत्पन्नाचा, टोंगरी आणि बडखोर लोकाचा त्यावर मुरय सत्तेचा तितका ताबा नसतो व त्यानिपयी ते उदासनांहि असतात अशा प्रातातील काही भाग एकाधानें विनाहुकूम घेतला तर हें परस्परातील भाडण समजून, निग्वोळ असल्यामुळें म्हणजे ररिष्ठ सत्तेचा विघाट असा त्यात होत नसल्यामुळें तो प्रात घेणें, हेंहि अर्जांनी होणें मानता येईल अर्जांनी होणें ह्यात व्ययस्थेचा भाग प्रधान असल्यामुळें मुख्य सत्तेशी अमान्य नसणें आणि रहियाशाची मान्यता असणें ह्या गोष्टी त्यात आवश्यक आहेत

४ ह्या निवेचनाखेरीज, शहाजीस मिळालेल्या अधिकाराची अधिक स्पष्टता येण्याकरिता, वर उल्लेखिल्याप्रमाणें शहानीच्या मोकासदारीच्या अधिनारायदलहि खुलासा केला पाहिजे प्राताचा मोकासदार म्हणजे सुभेदार मोकासा हा राज्यस्थेच्या दृष्टीने अधिकारनिदर्शक आहे, आणि सुभा हा प्रातविशिष्ट आहे मोकाशाचा अधिकार एका गात्रापुरता मिळतो (ले ३०२), एकाचा तर्फेपुरता मिळतो (ले २९२), किंवा एकाचा महालाचा अथवा प्राताचा म्हणजे परगण्याचाहि मिळतो (ले ४१७) तसा सुभा हा काहीं अधिकार आहे व तो गात्र, तर्फ इत्यादि प्राताच्या पोटनिभागापुरता मिळतो असें नाही तर सुभा हा प्रात अथवा परगण्याचा वाचन शब्द असून त्याखेरीज मोकासदार तो सुभेदार रणदुल्लाखानास वाई परगण्याचा मोकासा मिळतो (ले २८४), आणि ह्याचाच उल्लेखजे क त सुभा म्हणजे सुभेदार म्हणून केला आहे ह्याप्रमाणें शहानीस स १५५८ च्या अखेरीस पुणें परगणा मोकासदारीच्या अधिनारायनेहि मिळाला

आपण म्हणजे कोण आहो हें दिग्दर्शित केलें आहे, त्या पत्रात त्यानीं स्वतःच्या जहागिरीबद्दल मजकूर लिहिला आहे (ले. ७१०). आणि शिवाजीराजे यांनीं व्यक्रोजीस जें अर्धा ऱाटा मागणान्बद्दल समजुतीचें पत्र लिहिलें आहे त्यात ह्या जहागिरीस राय म्हणून सरोधिलें आहे (ले. २३३२). श. १५७५ मध्ये ' राज्यास अधिकारी जालों ' असें म्हणून जी सनद चाकणच्या उपाध्याना दिली आहे (ले. ६४२) तींतहि राज्य हा शब्द जहागीर ह्या अर्थीच योजिला आहे. जहागिरदाराखेरीज देशमुखानाहि राजे हें उपपद लावीत असत. परंतु देशमुख हे जहागीरदाराप्रमाणें सरकार-नियुक्त नव्हत राजे हें उपपद केवळ सरकारी अधिकाऱ्यांना लागिल्याचें आटळत नाहीं. जहागिरदार व मोकासदार ह्यातील अंतर हें कीं, जहागिरदार हा आपला प्रातः लागणडीस आणणें, उसूल करणें, इत्यादि प्रातःव्यवस्था स्वतः करिता करील, आणि मोकासदारानें हीच सर्वां व्यवस्था सरकारकरिता करावयाची (ले. ७१२, ६४९). आणि ह्यामुळे जहागिरदारापेक्षा मोकासदार म्हणजे प्राताचा सुभेदार ह्याचा अधिकार परिष्ठ प्रतीचा समजला जाई ' तानाजी हा हशमाचा सुभेदार ' असें म्हणून सुभेदार म्हणजे मुख्य असाहि अर्थ आहे. मोकासदार आणि जहागिरदार हे दोन्ही सरकार नियुक्त असत तथापि, मोकासदारीपेक्षा जहागिरदारी ही बशापरंपरेनें चालणारी होती मोकासदाराची नेमणूक मध्यमार्ति सत्तेच्या इच्छेप्रमाणें केव्हा एक वर्षापर्यंत, तर केव्हा तिसऱेपर्यंतहि होत असे क्वचित् अमान्य असलेल्या मोकासदाराबिरुद्ध परिष्ठ सत्तेकडे गान्धारणेंहि गेल्याचें आटळतें. जहागिरदाराबिरुद्धहि त्यानें अधिक उसूल केल्यास तक्रार केली जाई. (ले. १२४७)

६ परील विवेचनावरून शहाजीस मिळालेल्या जहागिरदार व मोकासदार ह्या दोन अधिकाराची कल्पना स्पष्ट होईल. आता शहाजीस मिळालेला प्रातः केवडा व कोणता हें पहावयाचें आहे शहाजीच्या कोफियतीत (वा. प. या. ले. ४३८) " पुणें व सुपें हे दोन महाल शहाजीमहाराजास जहागिरीत दिले होते तेथें ते जमेदारीप्रमाणें बतनदारी करून राहिले, " असें म्हटलें आहे. सभासदी दग्वरीमध्ये ' शहाजीराजे यासी दोलतेमध्ये पुणें पराणा व सुपे महाल होता असें सांगितलें आहे. रयत शहाजी महाराज 'भीमे अलीकटील मुठ्ठव आपल्याकडे जहागीर जाला आहे ' असें

जैसे करिन्ध्यात सागतात. आणि अस्मल पत्रातूनहि ह्या वाजूचे परगणे पुणे (ले. ४१७) व सुपे (ग. २० पृ ७०) शहाजीकडे असल्याचें स्पष्ट आहे. निजामशाहीचीं दोन शकले होऊन त्यापैकीं जो प्रात आदिलशाहीकडे आला तो अर्थात् ह्या दोन्ही शाखाच्या सरहद्दीवरील व पश्चिमेकडील आला. कारण, पूर्वी एक वेळ हाच प्रात शहाजीकडे ह्या दोन्ही शाखाच्या तर्फे मोकामदारीनें होता. (ले. २२२ (श. १५४७), २६२ (श. १५४९) आदि, ले. २७४ (श. १५५०) निजा.). ह्या पश्चिम सरहद्दीवरील प्राताखेरीज खुद्द आदिलशाहीच्या इकडील मुलुगवातीत ममूरपरगणाहि शहाजीस मिळाला होता. (ख. १५ ले. १, ३, ले. ८८५). साराग, हा एवढा प्रदेश शहाजीकडे होता. त्यातील बारा मानज्याचा स्वतंत्र परगणा समजला जाई. त्याची व्यवस्था काही भागापुरती ठाणें, शिरवळ येथे असून बाकीच्यासह सर्व प्राताच्या मुख्य व्यवस्थेची गादी कोंढाणा किल्ल्यावर असे. बारा मानजें हीं पूर्वी म्हणजे मलिकनर अखेर मामले रायेर खालीं होती. पुढें बारा मानजें हा एक स्वतंत्रच प्रातविभाग मानला जाऊन त्यावर वेगळा अधिकारी (कृष्णाजी भास्कर श. १५८७) असे. अशा ह्या शहाजीसपादित प्रातापैकीं प्रस्तुत व कार्यप्रारंभ ह्या दृष्टीनें शिवाजीनवधक असा प्रात म्हणजे हा पुण्याकडील होय. ह्या प्रातात वरील शहाजीच्या अधिकारात शिवाजीनें स्वतंत्रपणें कांय बदल अथवा वाढ केली हें पाहण्यापूर्वीं दादाजी कोंटदेव याचा अधिकार व त्याची कामगिरी कोणती हें थोडक्यात पाहणें भाग आहे. कारण एका दृष्टीनें प्रत्यक्ष प्रातावर अमल शहाजीपेक्षा ह्या दादाजीपताचाच होता; आणि शिवाजीच्या अमदानीला सुरुवात ह्या दादाजीपतानंतरच झालेली आहे. दादाजीपताचा उल्लेख दोन प्रकारानीं येतो. एक 'माहाराज राजर्षी

की, पुणे परगण्याच्या ७ तर्फा करून त्यांपैकी शिवाजीकडे कर्यात मावळ ३६ गांवे, सांडस खुर्द मंबाजी राजे भोंसले (शहाजीचा चुलतभाऊ) यांज-
कडे गांवे २०. अशा दोन तर्फांचा अधिकार म्हणजे मोकासदारी दोघांकडे
दिली. पुणे परगण्याचीं एकंदर गांवे २८८ पैकीं ह्या दोन तर्फा वगळल्या
म्हणजे बाकीच्या २३२ गांवांचा म्हणजे ५ तर्फांचा अधिकार दादाजीपंतांकडे
होता. आणि यास प्रमाण हें कीं, दादाजीपंत असेपर्यंत दादाजीच्या ताब्यांत
असलेल्या गांवांवर (खेडेवारें वगळून) शिवाजीचे हुकूम नाहींत. आणि
तेच दादाजी मृत्यु पावतांच त्याच सालापासून शिवाजीकडे पत्रांची मागणी
येऊन त्याप्रमाणें पत्रें दिलीं गेलीं आहेत. सारांश, शहाजीकडे जहागीर
म्हणून आलेल्या प्रांताची व्यवस्था शहाजीनें दादाजी कोंडदेव, शिवाजी,
मंबाजी भोंसले, (सुप्याकडे) संभाजी मोहिते यांजकडे सोंपविली होती.
त्यांतहि मावळ भाग हा असा आहे कीं, जेयली वंडाळी मोडून सर्व व्यवस्था
केंद्रीभूत अशी व्हावयाची आहे. मावळांतील ही वंडाळी निजामशाहींतला
प्रसिद्ध मुत्सद्दी मलिकंबर याच्या वेळेपासून आहे. तशांत हा मावळ भाग
एकदां आदिलशाहीकडे तर पुनः निजामशाहीकडे असा जातयेत असल्या-
मुळे तर त्या वंडाळीच्या आधींच्याच उल्हासाला मदत मिळे. शहाजीनें
आपल्याकडे आलेल्या प्रांतांपैकी ज्या प्रांताची व्यवस्था केल्याचें आज
आढळून येतें त्या पुणे परगण्याशिवाय बाकीच्या परगण्यांच्या व्यवस्थेसंबंधानें
प्रसिद्ध पत्रांवरून अनुमानानें नियम ठरविला पाहिजे. शहाजीनें जी पुणे
परगण्याची व्यवस्था केली ती 'आपणांपासून मोकासा' देऊन केली. म्हणजे
आपल्या तर्फे पोटमोकासदार नेमून केली (ले. २०९३). अशा प्रकारें
पोट मोकासदार एकादें गांव किंवा एकादें तर्फे अशा लहान विभागावर नेमिले
तरी सर्व परगण्यांवर व वरिष्ठ म्हणून एकदा अधिकारी नेमणें व्यवस्थेच्या
दृष्टीनें प्राप्तच आहे. त्यांतहि वर उल्लेखिल्यासारखा मावळ भाग ज्यांच्या
जहागिरींत आहे, त्याकरतां तर असा वरिष्ठ व स्वतंत्र अंमलदार पाहिजे होता.
आणि हा अंमलदार दादाजीपंत होता. हें त्याच्या सुभेदार महालानिहाये
(एकाहून अधिक महालांचा सुभेदार) ह्या अधिकारनिदर्शक पदवीवरून
उघड होत आहे. शिवाय, जी कामगिरी दादाजीपंतास करावयाची होती
त्याकरतां त्या प्रांतांतील किल्ला, म्हणजे प्रांताच्या मुख्य ठाण्याची जागा,
त्याच्या अधिकारांत असणें न्याय्य होतें. व त्याप्रमाणें दादाजीपंत हा कोंडाणा

गडावरील स्वतंत्र श्रेष्ठ अधिकारी आहे. हा दांदाजीपंतांचा अधिकार शहाजी-कडे जे दोन अधिकार जहागीरदार व मोकासदार त्यांपैकी मोकासदारीच्या म्हणजे सुभेदारीच्या नात्याने विजापूरदरबाराच्या मान्यतेने शहाजीतर्फे होता असे वाटते. दादाजी कोंडदेव हा, त्याच्या श्रेष्ठ पदवीवरून केवळ सरकारी अंमलदार म्हणून ठरतो; शिवाय दादाजीपंतांच्या ह्या पदवीखेरीज त्यास 'मशरुल मशहूर अल् हजरती' हे जे प्रारंभी विशेषण लाविले जाते त्याहिवरून तो सरकारनियुक्तच ठरतो. 'मशरुल हजरती' म्हणजे राजमान्य व 'मशरुल अनाम' म्हणजे लोकमान्य. मशरुल अनाम हे विशेषण लोकनियुक्त जे देशमुख, देशपांडे व कुळकर्णी त्यांना लाविले जाते. सारांश, दादाजी कोंडदेव हा, शहाजीकडे आलेल्या प्रांताचा विजापूरदरबाराशी जो संबंध त्या संबंधीचा मुख्य जबाबदार आणि स्वतः शहाजीच्या प्रांताचा कांहीं भागापुरता शहाजीस जबाबदार, असा होता. दादाजीपंतांची ही सुमारे नऊ वर्षांची कारकीर्द अनेक दृष्टींनी महत्त्वाची झाली. ते सर्व वर्णन येथे अवश्य असले तरी त्याचे स्वतंत्रच एक प्रकरण होणार असल्यामुळे सध्या देणे अशक्य आहे. मात्र एका वाक्यांत एवढे सांगितले पाहिजे की, शहाजीची जी पूर्वे मांडणी शिवाजीच्या स्वराज्याच्या उभारणीस अनुकूल झाली त्या मांडणीत ह्या दादाजीपंतांचा कार्यभाग मुलखास कौल देऊन वसाहत करण्यापासून तो किल्ले ताब्यांत घेण्यापर्यंत सर्व प्रकारांनी झाला आहे. दमाले देशमुख (वॉड खोर) यांच्यापासून कुवारीगड दादाजीने घेतला असा उल्लेख त्यांचे कैफियतीत आहे. (निजाम विजय वर्तमानपत्र). श. १५५९ मध्ये सुरू झालेल्या दादाजीच्या कारकीर्दीत मावळांत शुद्ध अराजक माजले असतांना तेथे हरएकरीतीने वरिष्ठ व केंद्रीभूत अशी राज्यव्यवस्था मान्य करण्याची प्रवृत्ति पंतांनी उत्पन्न केली हा दादाजीपंतांच्या कारभाराचा निष्कर्ष आहे.

७. एकंदर मजकुरावरून शहाजीसंपादित असा प्रदेश म्हणजे पुणे, सुपे, इंदापूर, चाकण, व बारा मावळे हा आणि त्यावरील अधिकार म्हणजे विजापूरकरांतर्फे कांहीं भागावर मोकासदारीचा व सर्व भागावर जहागीरदारांचा होता. त्यांत शहाजीने आपल्यातर्फे निरनिराळे पोट अंमलदार नेमून दिले होते. त्यांपैकी शिवाजीकडे कार्यातमावळ, इंदापूर, इत्यादि हा भाग वेळोवेळी येत गेला. व सर्वावरील वरिष्ठ अंमलदार म्हणून विजापूरकरांतर्फे आणि हा सर्व प्रांत शहाजीस जहागीरदारी असल्यामुळे शहाजीतर्फे, दादाजी कोंडदेव

हा दिवाण व सुभेदार आणि कोंढाणा किल्ल्यावरील स्वतंत्र श्रेष्ठ अधिकारी ठेविला होता. शहाजीचा प्रांत व अधिकार एवढा असून या प्रांताचे उत्पन्न ४० हजार होण होते. या मूळ उत्पन्नाचा उल्लेख त्याच्या आपण केलेल्या वाढीसह शिवाजीने असा केला आहे. "राज्य म्यां शिवाजीने चाळीस हजार होनांचा पुणे महाल होता. त्यावरी एक कोड होनांचे राज्य पैदा केले." (स. बखर).

८. आतां या मूळ प्रांतांत व अधिकारांत शिवाजीराजांनी स्वतःच्या पराक्रमाने काय वाढ केली हें पाहावयाचें व तोच त्यांच्या स्वतंत्र कर्तृत्वाचा प्रारंभ होय. शिवाजीने वाडिलाजित मिळकर्तांत ही जी प्रथम वाढ केली ती प्रांताची नसून अधिकाराची होती. म्हणजे शहाजीराजांच्या जहागिरींत, व श. १५६७ पासून खुद्द शिवाजीच्याहि ताब्यांत असलेल्या खेडेंवारे या मावळ भागांत, असलेला पण अधिकारांत नसलेला कोंढाणा किल्ला प्रथम शिवाजीने घेतला. हा किल्ला घेण्याचा स्वतःचा अधिकारच आहे हें, वाडिलांच्या जहागिरीची त्या काळच्या पद्धतीप्रमाणें व्यवस्था पहात असतांना आधीं ४—५ वर्षांपासून इतक्या योग्य रीतीने शिवाजी प्रस्थापित करित आला होता कीं, त्यामुळे पूर्णपणें विजापूरदरवारच्या सत्तेखाली असलेला हा कोंढाणा किल्ला, केवळ सुगमपणें व विनाविरोध शिवाजीच्या हातीं आला. या अधिकाराच्या प्रस्थापनेचें स्वरूप असें होतें कीं, ह्या भागांतील मुलखाची व्यवस्था पहाण्याच्या रूपानें शिवाजीने त्या त्या खोऱ्यांत असलेले डोंगर कबज्यांत घेऊन त्यांवर किल्ले बांधले; कांहीं मूळचे किल्ले होतेच पण ते गैरसरंजामी असल्यामुळे आपल्या सत्तेखाली आणिले व त्यांची दुरुस्ती वगैरे केली (काव्य. पत्रें-शहाजी कैफियत) तात्पर्य, मुख्य शिवाजीच्या अधिकारांतला हें विजापूरदरवार व जहागिरींतले लोक ह्यांना मान्य होतेंच; पण त्यावरोवर मुलखांतील किल्लेहि शिवाजीनें जुने नवे करून आपलेसे केले व त्याबद्दल विजापूरदरवारकडून ठपकाहि आला नाहीं, हेंहि त्या त्या किल्ल्याच्या घेण्यांतील मंडळांच्या व इतर बतनदार, अंमलदार यांच्या शिवाजीनें निदर्शनास आणून दिलें होतें. राजगड, तोरणा, रोहिडा, कुवारगड, इत्यादि किल्ले सिंहगड घेण्यापूर्वी शिवाजीनें घेतले असतांना विजापूरकरांकडून विरोध झाला नाहीं. याचें कारण असें होतें कीं, नुकतेच आदिलशाहीकडे आलेल्या व अराजक असलेल्या या प्रदेशांत विजापूरदरवारची सत्ता शेवटपर्यंत पोंचली नव्हती. आणि यामुळे अंगच्या बलावर तेथें अशी कांहीं व्यवस्था करणारास वरिष्ठ सत्तेकडून हरकत

येण्याजोगी नव्हती व आलीहि नाही. फक्त हा व्यवस्था करणारा आपली सत्ता मानणारा असला पाहिजे, एवढीच मिजापूरदरवारची अपेक्षा होती. आणि ही अपेक्षा शिवाजीने शहाजीच्या तर्फे पुरविली होती. शिवाजीची 'प्रतिपन्न' ही अद्वितीय मुद्रा सतत्रच आहे.

[असे हे किल्ले दादाजीच्या सहाय्याने वा स्वतंत्रपणे शिवाजी ताब्यात घेन असताना अतर्भवस्थेच्या दृष्टीने मुलखात शिवाजीने आपल्या न्यायनिष्ठ वागणुकीने असा दरारा व आदर उत्पन्न केला की, सर्वांचे लक्ष्य शिवाजीकडे वेगळे जाऊन प्रसर्गी शिवाजी हा आश्रयस्थान आहे असे हि त्यांना वाटू लागले. अशी मदत चंद्रराव मोरे याना झाली ती हकीकत पुढे येईल. तूर्त येथे शहाजीचा प्रतिनिधी म्हणून इकडील व्यवस्थेची घडी वसविताना घडलेले एकदोन प्रसंग सांगतो. श. १५६७ मध्ये खेडेवारेसज्ञक मानव्यातील राजे ह्या गावचा पाटील बाबाजी त्रिभिकाजी गुजर, ह्याच्या हातून मोकदमी करीत असता काहीं वद-अमळ घडला ही हकीकत शिवाजीस निदित जाली त्याजवळून आज्ञा करून बोलावून आणून शिवाजीने वाजपूस केली, तेव्हा खरे असे ठरले. याजकरिता त्याची वतनी मोकदमी मरकारजमा केली आणि बाबाजीचे हातपाय तोटून दूर केला ही शिक्षा तेव्हाच इतराना कळली. आणि पुरधरचे सोनजी गुजराने अर्ज केला की, ह्या बाबाजीस त्याच्या वतनासह आपले हातीं देणे तेव्हा ह्या बाबाजी गुहेगारावद्दल तीनशे होन घेतले आणि 'हे कुळाचे गुजर, पोटी सतान नाही' म्हणून साहेबी मेहेरवान होऊन मोकदमी सोनजी गुजर याचे दुमाला म्हणजे स्वामी केली (ले. ५१७) ह्या गोष्टीत शिवाजीच्या ठिकाणचा पाळक गुण सहज चांगला निदर्शनास येतो. हातून घडलेल्या चुकीवद्दल दडहि केली आणि शेवटी दयार्द्र होऊन त्याच्या सगोपनाचीहि व्यवस्था केली ह्यावेळी कचेरीची व्यवस्था कशी होती आणि शिवाजीप्रमाणेच जहागिरीत इतरत्र नेमलेल्या व्यवस्थापकाकडून एकेक गाव शिवाजीकडे येऊ लागला त्याचेहि दिग्दर्शन करतो ह्याच वर्षी म्हणजे श. १५६७ (इ. १६४५) त शिवाजीकडे सुपे परगण्यापैकी शारकर्डीयाची लोणी हे गाव जहागिरीदाखल आले. रस्तुत सुपे परगण्यावर अमळ, शहाजीनेच नेमलेल्या सभाजी मोहित्याचा आहे तथापि शिवाजीकडे हा गाव बहिर्वटीत आल्याबरोबर गुर्दखताची मागणी आली ही मागणी

मोरगावच्या इनामावद्दलची होती. मागणीप्रमाणे शिवाजीच्या कचेरीतून खुर्दखत दिलें. पण तात्रा आणि भोगवटा ह्या दोन कारणाचा निर्देश करून जें खुर्दखत घावयाचें तसें दिलें नाहीं. म्हणजे मिळकत मालकीची असणें वेगळें व प्रत्यक्ष त्या मालकीपणाचा भोगवटा चालू असणें वेगळें. त्या प्रमाणें हें पहिलें खुर्दखत ' इनाम दुमाला करणें ' एतद्या पुरतेंच दिलें गेलें. अर्थात् भोगवट्याकरता म्हणून दुसरें खत पुन्हा मागितलें व दिलें. कारण, भोगवट्याची खतें गलबल्यात नाहींशीं झालीं होती. पुढल्या वर्षी शिवाजीराजाना इदापूरचा मोकासा मिळाला. त्याहि कालातील तिरुडील व्यग्रस्थेचीं अर्शांच पत्रें आहेत. (ले. ५२०-५२२). ह्याप्रमाणें ह्या अतर्भवस्थेसवधाचीं दादाजी, गहाजी ह्यांचींहि काहीं पत्रें आहेत. साराश, अशा प्रकारें किरकोळ किल्ले घेऊन शिवाजी मुलखाची व्यग्रस्था पाहात असता श. १५६८ च्या अरोरीस दादोजी कोंटदेव मृत्यू पावला व दादाजीच्या जागी शिवाजीचा अधिकार सरांनीं मान्य केला. ह्या भागातील मुलखानर शिवाजीचाच सरस्त्री व सपूर्ण अधिकार घेण्याला राजसत्तेचें मुख्य ठाणें जो कोंढाणगड तो ताब्यात असणें आवश्यक होतें. हा किल्ला ताब्यात घेणें म्हणजे विजापुरकराचा अमल उघटपणें झुगारून देण्यासारखें होतें. अर्थात् तसें केव्हास त्यापासून येणाऱ्या सकटाची जाणीव ठेवून शिवाजीराजानें हा किल्ला घेण्याचें साहस केलें. हें साहस किल्ला घेतल्यानंतरच्या परिणामात होतें. घेताना नव्हतें. कारण, किल्ला घेताना शिवाजीचें धोरण व कर्तृत्व इतकें व्यग्रस्थित व अचूक होतें कीं किल्ला घेतल्यानंतर विजापूरदरवारचा विरोध आला; आधी नाहीं. किल्ला घेताना शिवाजीची दिसून येणारी योजनता त्याच्या भावी मुत्सद्दी-गिरीचा पूर्ण अंदाज करून देणारी आहे.

चाहि हवालदार होता. ह्या परस्परांत शिवाजीनें राजकारणी मसलत करविणें व त्याचें फल किल्ला हातीं सुगमपणें येणें हें सरळच होय. इतकेंच नव्हे तर पुढें जरी हा किल्ला शहाजीकरतां विजापूरकरांस दिला गेला तरी सिद्दी अंबर हा हवालदार म्हणून राहिलाच आहे. तर केवळ आपल्याविषयी वाटणारा दरारा व आदर ह्यांवर शिवाजीनें कोंटाणा किल्ला घेतल्यावर सहजच विजापूरदरबाराकडून मिया रहीम महंमद यास तो घेण्याकरतां पाठविलें. हा मिया रहीम शिरवळ परगण्याचा ठाणेदार म्हणून जवळच होता. त्याचीच वटती करून ही कामगिरी त्याजकडे सोपविली. कारण, शिवाजीची ही महत्त्वाकांक्षा किंवा अधिकारातिक्रमण विजापूरदरबारला सहन होणें शक्य नव्हतें. पण ह्या वेळीं इतक्या भानभडीत हें दरबारमुत्सदी व सेनापती आणि त्यांचें सैन्य गुंतलें होतें कीं, एव्हां ह्या गोष्टीचा पुरता विचारहि करणें त्यांना शक्य नव्हतें. कर्नाटकाकडे त्याचें सारें लक्ष्य लागून राहिलें होतें. त्यांपैकीच शहाजी महाराजांची कैद हें एक प्रकरण. ह्याचा विचार स्वतंत्रच प्रकरणांत झाला असल्यामुळें येथें तो भाग सोडून शिवाजीपुरतें म्हणजे शहाजीराजांच्या सुटकेपासून पुढील हकीकत पाहूं. राजकारण करून शिवाजीनें कोंटाणा किल्ला घेतला. पण तो त्यास पचला नाहीं; म्हणजे विजापूरकरांस तो परत घावा लागला आणि विजापूरकरांनींहि तो शिवाजीशीं लढून परत घेतला असेंहि नाहीं. तर शहाजीच्या सुटकेचे वेळीं हा गड शिवाजीस सोडावा लागला. शिवाजीनें गड घेतला तरी सुलतान महमदशहानें त्याची जबाबदारी शहाजीवरच टाकली व बंधमुक्त होतांना किल्ला सोडण्याची अट शहाजीस घाळून ती पुरी केली शिवाजीनें. ह्याचा अर्थ श. १५७१ पर्यंत शिवाजीची कारकीर्द आत्मस्थान नव्हती. आणि, एव्हांपासून मात्र शिवाजीच्या हालचालींत स्वायत्तता दिसून येऊं लागली.

९. आणखी एका प्रकारानें शिवाजीचें स्वतंत्र कर्तृत्व केव्हापासून, हें पहातां येतें. तें असें कीं, उपलब्ध साधनसामग्रीत स्वतः शहाजीशिवाजीचें ह्याविषयीचें म्हणणें, बतनद्वार इत्यादि रयतेचे उद्गार, शिवाजीचा पहिला उल्लेख कोणी, केव्हां, कसा केला हें पाहणें. त्या तिन्ही प्रकारांनीं पाहतां श. १५७१ नंतरच शिवाजी स्वयंप्र्यात आहे. हे तिन्ही प्रकार येथें दिल्यास विस्तार होईल. सत्रव आटोपतें घेऊन शिवाजीराजांची पुढील हालचाल पाहूं.

प्रकरण ६ वें

स्वराज्याचा उदय



१. अफजलखानाची जावलीवर स्वारी :—शिवाजीची जावली-
वर स्वारी होण्यापूर्वी सहा वर्षे अफजलखानानेहि अशाच एक मोहाम
जावलीवर सुरू केली होती. ह्या मोहिमेची वार्ता मुसलमानी अथवा इंग्रजी
आधारप्रथांत नसल्यामुळे तसेच मराठीतील शिवाजीविषयक बखरप्रथांतहि
नसल्यामुळे, केवळ एवढ्याच आधारावर लिहिलेल्या शिवाजीचरित्रांत (मराठी
व इंग्रजी) अर्थात् ही स्वारी नमूद होण्याचें राहिलें. मराठीतील तत्कालीन
अस्सल पत्रांतच (हीं पत्रें श. १८३४ तच प्रसिद्ध झालीं आहेत.) ह्या
स्वारीची माहिती मिळत आहे. तेव्हा मिळाली तेवढी ती माहिती येथें
संकलित करितों.

अफजलखानाची वाई परगण्यावर सुभेदार म्हणून नेमणूक श. १५७१
त झाली (ले. ५५३). खानास ह्या परगण्यावर नेमण्याचीं दोन कारणें
आहेत. एक, ह्या परगण्याचा रणदुल्लाखान सुभेदार असतां (श. १५५०
—१५६५) रणदुल्लाचे हुकूम चालू करण्याचें कामहि ह्या अफजलने
केलेलें असल्यामुळे तो पूर्ण माहितगार होता; आणि रणदुल्लानंतर कर्नाट-
कात शहाजीबगेबर ह्याचीच नेमणूक होऊन शहाजी व खान ह्यांत पुढें
वैमनस्य उत्पन्न झालें व त्याचा परिणाम शहाजी अटकबंद झाला. या-
प्रमाणें बापापासूनचा ह्या शिवाजीराजांचा द्वेष असल्याकारणानें, शेजारींच
चाललेल्या शिवाजीच्या हालचालींस आळा बसावा; हें दुसरें कारण खानाच्या
नेमणुकीचें होय. खान अधिकाराखड होताच त्यानें आपल्या परगण्याच्या
अंतर्व्यवस्थेला सुरुवात केली. म्हणजे इनामदारवतनदाराची इनामें व वतनें
चालविण्याविषयीं अधिकार्याना हुकूम देणें, योग्य वारस ठरवून त्याचें इनाम
चालवणें, पड जमीन लागवडीस आणण्याच्या कामां देशमुख-देशपांड्यांना
उत्तेजन देणें, कालव्याचें पाणी देण्याविषयीं व्यवस्था करणें; कोणी बंडावा
करीत असल्यास अथवा केला असल्यास त्याचा बंदोबस्त करणें, प्रसंगीं
वतनें अमानत वा मोकळीं करणें इ. इ. कार्यभागास खानानें प्रारंभ केला.

पैकीं बद्रोपस्ताचा भाग ह्या नात्यानें ही जावलीवरील मोर्हाम खानानें श. १५७१ च्या आपाटात (इ. १६४९ जुलै) सुरू केली (ले. ५५७).

ह्या मोहिमचें कारण थोडक्यात असें आहे कीं, जावलीचा प्रसिद्ध व मुख्य चंद्रराज मोरे वारल्यानंतर (अफ. च्या मतानें) ' गैरी लोकीं म्हणजे भलत्याच लोकानीं ह्या मुख्य मोऱ्याची जहागीर वळकाविली. मोऱ्याच्या ह्या जहागीरीचा प्रात बराच मोठा असल्यामुळें पुण्याजवळच्या मावळभागात तेथील सृष्टिरचनेमुळें ज्याप्रमाणें माणवाचे वारा वेगवेगळे भाग पडले आहेत, तसेंच वाईजवळील त्या जावलीप्रांतातहि जाभूळखोरे, जोरखोरे, शिवतरखोरे, कादाटखोरे, ताममहाळ, वामणोली, आटगाव किंवा चतुर्पेट, सोलसखोरे इत्यादि अठरा महाळ आहेत मुख्य चंद्रराजाच्या मृत्यूनंतर ह्या अठरा महाळात विशेषत उत्तर बाजूकडील जोरखोरे, शिवतरखोरे ह्या मोऱ्यात घरीच उल्यापालथ होऊन बडाली माजली. ही अव्यवस्था मोडून दरबारच्या सत्तेखालीं सर्ग प्रात व लोक आणण्याच्या महत्त्वाकाक्षेनें सुभेदार अफजलखानानें ह्या स्वारीचा उपक्रम केला, आणि कान्होजी जेधे यास सहाय्यार्थ बोलावणें केलें. ह्या ठिकाणीं हीहि गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कीं, मुसलमानानीं आपली सत्ता दक्षिणेंत स्थापन केल्यापासून, देशानर आणि सपाटीच्या मुलगात जसे त्याचे म्हणजे मुसलमान सत्ताधारी वा सैनिक प्रत्यक्ष अमल चालवू लागले आणि लढले, तसे ह्या सहाद्रीलगतच्या पश्चिमकाठच्या मुलखान त्याचा अमलहि बसला नाहीं किंवा ने ससेन्य येऊन लढूहि शकले नाहींत. कारण हा प्रातच तसा अगम्य आहे. ह्यातील ठिकठिकाणची झाडी दाट, काटेरी जाळ्यानीं इतकी गुतागुतीची झालेली असते कीं, परका तेथें आला एवढ्यानेंच तो अटकला जाय आणि तेथें राहणारा तेथें आहे एवढ्यानेंच तो दबा घमन घसल्याप्रमाणें विजयी व्हाय शकय, तेथील सतराशें प्रकट व गुप्त वाटा, आडवळणें, पाण्याच्या कोंडी, टोंगरातील घळी, पाणलोट, नाळकीं, उंच व खोल, पहाड आणि दरी इत्यादि अडचणींच्या प्रकारामुळें हा प्रात सपाटीवरील माणसास, तो तेथें कितीहि शूर, धाडसी व सायथ असला तरी, केवळ दुर्गम होता. जेव्हा जेव्हा ह्या प्रांतात जाऊन लढण्याचा किंवा तेथील व्यवस्था करण्याचा प्रसंग मुसलमानास आला तेव्हा तेव्हा ह्या भागातील राहणाराच हातादीं घेऊन तें कार्य त्यांना करावें लागलें आहे. पामलकराच्या पोगड्यात सांगितल्याप्रमाणें वारा मराठेसुद्धा धैर्य धरून ह्या जावलींत बघीं येन गसत.

पुण्याकडील बारा मावळें काय अथवा हा अठरा महालांचा जावलीप्रांत काय अशा वेळीं परकीयाला जाचकच झालेला आहे. ह्या प्रांताच्याहि दुर्गमनेला साजेल असें शिवाजीनें एके ठिकाणीं म्हटलें आहे कीं, आमच्या ह्या कठीण प्रदेशात नुसत्या कल्पनेचा सुद्धां घोडा नाचविणें कठीण आहे, मग तो प्रदेश काबीज करण्याची गोष्ट कशाळा ? (ले. ९८२). तात्पर्य, असा हा प्रांत विकट असल्यामुळें कोणचाहि मुसलमान सरदार केवळ आपल्या बळावर ह्या भागात जाण्यास धजत नसे. त्याप्रमाणें अफजलखानानेंहि आपल्या ह्या जावलीवरील मोहिमेस कान्होजी जेधे देशमुख यास गौरवानें व आतुरतेनें पत्रायर पत्रें पाठवून, इनामें देण्याचें कबूल करून साहाय्यार्थ बोलाविलें. अफजलखान कान्होजीस लिहितो. 'चंद्रावावरी नामजादी केली आहे. तुम्ही दौलतख्वाह (हितेच्छु) राजनिष्ठ आहा. याच कामाकरून तुमची सस्फराजी (बटती) आहे. कागद पावताच, तुम्ही दशमशेक मेलवून आपले तर्फेनें सुरू करून खबर लिहिणें' (ले. ५५७).

खानाचें असें हें निमंत्रण पत्र कान्होजीस येताच तो मोठा बुचकळ्यात पडला. कारण, दोनच महिन्यापूर्वीं शहाजीराजांनीं "तुम्ही घरोबियातील मायेचे लोक अहा, तुमचा भरोसा मानून खाना करतो, इमानें वतावे. चिरंजीव राजश्री सिऊबाशी रजु होऊन जबरदस्तीनें रहावें. एखादी मोगलई-कडील फौज व आदिलशाहीकडील फौज आली तरी आपण इमान राव्यां; " असें सांगितलें व त्याप्रमाणें वागण्याची आपण वेलरोटीवर हात ठेऊन इमान-पुरस्तर शपथहि घेतली. ही कान्होजीच्या स्मरणातून जाणें शक्य नव्हतें. शिवाय शहाजीच्या अथवा आता शिवाजीच्या जहागिरीत आपलें मुख्य वतन असून शिवाजीहि दिवसानुदिवस स्वसामर्थ्यानें वाढता होत चालल्याचें कान्होजी पहात होता. तेव्हां निमंत्रणाप्रमाणें खानाकडे जाणें म्हणजे ही नुकतीच दिलेली शपथ मोडून शहाजीशिवाजीचा रोप पकरणें होय. घरे, अफजलखानाकडे न जावें तर त्याच्याहि ताब्यातील मुळखान आपला पाटिलकांचा गाव आहे. साराश, खानाच्या मदतीस जावें तर शिवाजी रागावणार व न जावें तर खान रागावणार अशा पंचामुळें कान्होजीची स्थिति मोठी केरिन्डनाणी व अडचणीची होऊन वसली. वस्तुतः कान्होजीनें शहाजीशीं जी शपथकिया केली, त्या शपथेनें उन्वन्न होणारे बंधन शिवाजी-पुरनें होतें; आणि ही खानाची स्वारी कांहीं शिवाजीवर नव्हती. परंतु ह्या शपथेत अथवा खानाच्या ह्या बोलण्यांत केवळ शब्दार्थानें वरवर दिसून येणारे घोरण जरी सामान्य असलें तरी अंतस्थ प्रकार भिन्न होता.

अफजलखानानें ज्या चंद्रावाला तो 'गैर लोक' म्हणजे भलतांच कोणी आहे असें समजून ही स्वारी काढली तो चंद्रराव श. १५७० च्या पूर्वे शिवाजीराजाच्या सहाय्यानें जावलीच्या गादीवर बसला होता. तेव्हां त्यास हुसकून लावण्यानें शिवाजीच्या सत्तेचें किंवा मान्यतेचें वैयर्थ्य लोकांच्या निदर्शनास आणणें हा खानाचा अंतस्थ हेतु होता व त्याकरतां कान्होजी जेच्यालाच बोलावणें करण्यांत, शिवाजीचा मुख्य हस्तक फोडून आपल्या लगामी लावणें, असा खानाचा दुसरा मतलब होता. खानाची व कान्होजीची ओळख कर्नाटकात कान्होजी शहाजीबरोबर असतानाच झालेली होती. कान्होजीहि शहाजीबरोबर कैदेत होता व सुटल्यानंतर बरील प्रमाणें उभयतांचें संगनमत होऊन कान्होजी इकडे आला होता. आपल्या जमेतीसह कान्होजीस बोलावण्यांत दुसरें एक कृत्य खानाच्या टोळ्यांसमोर नुकतेंच घडलें होतें कीं, कान्होजीचा मुलगा बाजी हा शिवाजीच्या बाजूनें खळदवेल्सरच्या लडाईत आपल्या म्हणजे विजापूरच्या सैन्याशीं मोठ्या शर्तीनें लढला होता. म्हणजे हेंहि एक वैयर्थ्य खानाच्या मनांत होतें. खानाच्या या स्वारीचा अंतस्थ प्रकार हा असा होता.

हें सर्व लक्ष्यांत घेतलें असता अफजलखानाच्या ह्या निमंत्रणानें कान्होजीच्या मनांत किती गोंधळ उत्पन्न झाला असला पाहिजे ह्याची कल्पना येईल. बरें, अशा वेळीं केवळ गोंधळून जाऊन स्वस्थ बसणेंहि अशक्य. तेव्हा कान्होजीनें खानाच्या ह्या पत्रास कसलेंच उत्तर एकदम न पाठवितां, शहाजीला दिलेलें वचन लक्ष्यात आणून ह्या बाबतींत शिवाजीचा विचार घेण्याचें ठरविलें आणि शिवाजीकडे ही निमंत्रण-वार्ता कळवून, काय करावें हें विचारिलें. हें कान्होजीचें पत्र पोहचतांच शिवाजीच्याहि मनात विचार आला कीं, ज्याअर्थीं शहाजी व कान्होजी यांमध्ये इकडील वागण्याविषयीं इमानप्रमाण झालें असता, हा कान्होजी खानास काय उत्तर द्यावें हें अद्यापहि मला विचारीत आहे त्याअर्थीं ह्याच्या मनांत काहीं संशय उत्पन्न होऊन चलविचल झालेली दिसते. तेव्हा आपणाहि ह्याच्या मनाच्या पळेपणाचा ठाव घेतला पाहिजे. आणि त्या दृष्टीनें शिवाजीनेंहि कान्होजीच्या पत्राम मोठ्या मुसदेगिरीनें पुढील उत्तर लिहिलें. "तुम्ही पत्रिया पाठविली त्यावरून सकल अभिप्राय कळो आला. लिहिलें कीं, 'खान अली-शान खान अजम (अफजलखान) येहि लिहिलें कीं, जायलीवरी घुरुं केळें

आहे तरी तुम्ही आपले जमेतीसीसिताव (सत्वर) येणें.' तरी तुमचा त्यांचा पहिलेपासून घोरोबा आहे, गेले तरी पाहिजे. आमा (परंतु), खासा अगर पुत्र पाठवावयाचे जाले तरी त्यांचा बोलभाक बरवे रीतीने घेउनु मग जाणें. दगा होवे ऐसे न करणे. एक भले माणूस दरम्यान देउनु मग जाणे. तुमचे नजरेसी पडत असले की खासाच जावे. जरी तुमचे मन वार देत नसिले तरी कौलबोल घेउनु पुत्राबराबरी लोक देउनु पाठविजे. हरयेक बाहाणा करुनु तुम्ही राहाणे. दोन्ही गोस्ती तुम्हास लिहिल्या आहेत. यात तुम्ही स्वाहाणे असत, बहुत लिहिणे नलगे. " (ले. ५५८) ह्या पत्रात पुढारीपणास आवश्यक असलेल्या सावधगिरीचे व मुत्सदेगिरीचे शिवाजीच्या आगचे गुण उत्तम दिसून येतात. खान दगा करणारा आहे, हा इशारा देऊन कान्होजीस सावध तर केलेंच आहे; आणि खानाकडे जावें कीं न जावें ह्या बाबतींतहि योग्य सल्ला देऊन कान्होजीचीच पुन्हा पारख करण्याकरतां सदिग्ध लिहून कसोटी लाविली आहे. शिवाजीचें हें उत्तर कान्होजीस मिळतांच, त्याने त्यापासून ध्यावयाचा तो बोध लक्षात घेऊन खानाशीं पुढीलप्रमाणे वागणूक केली. खानाच्या निमंत्रणास उत्तर म्हणून कान्होजीने आपला हेजीव (म्हणजे वकील) आबाजीपंत यास खानाकडे पाठविलें व ' ज्या जोहरखोन्यांतून हणमतराव मोन्यास हाकलून द्या म्हणून म्हणतां तें खोरें नंतर मला मिळालें पाहिजे. तसेंच जावली येथे दोनशें लोकांची नायकी मला मिळाली पाहिजे आणि हे दोनशें लोक माझ्या पाटिलकीच्या वेलंगगांवचे मी ठेवीन ' ह्या तीन मागण्या केल्या. खानानें पहिल्या दोन मागण्या कबूल केल्या पण वेलंगच्या ऐवजीं वार्डेचे लोक चाकर ठेऊं (ले. ५६७), असे कळविलें. ह्या पत्रव्यवहारांत चार महिने गेले. आणि वाटतें कीं, ह्या पुढें ही मोहीम सुरू न होतां एव्हां थांबली. आणि ती निराळ्या रूपानें पुढें पांच सहा वर्षांनीं रंगारूपाला येऊन संपली.

२. जावलीकर चंद्रराव मोरे व शिवाजी राजे—मागील रकान्यात अफजलखानानें जावलीवर सुरू केलेल्या मोहिमेची हकीकत देतांना असे म्हटलें आहे कीं, ही मोहीम एव्हां बंद पडून ५१६ वर्षांनीं निराळ्या रूपानें उद्भूत होऊन संपली. ती कशी हें आतां येथें सांगायचें आहे. एक वादशहा मेला असतां त्याच्या जागीं दुसरा येऊन वसावयाचा म्हणजे त्या काळीं मोठा बालमेजीचा आणि बंडाळीचा प्रसंग

उद्भवे. ह्यांचे कारण, एकमुखी व्यवस्थेमुळे स्थानापन्न व्यक्तीला महत्त्व आलेले; आणि स्थानावर अधिकार सांगणाऱ्या भावांत प्रत्येकाचा अधिकार व भाग मानलेला. एरव्हीं पाटलाची होळीची पोळी, देशमुखीचा नांगर किंवा जोशाची घटपूजा ह्यांवरुन एवढे तंटे होतेना. असो. हीच गोष्ट मोठ्याप्रमाणे लहानलहान जहागिरी, देशमुखी ह्यांनाहि त्यांच्या मानाने लागू आहे. चंद्रराव मोरे यांच्यासंबंधी तितकी विश्वासाई अशी जुनी माहिती आज प्रसिद्ध नाही. पण जी आहे त्यावरून असे म्हणतां येते कीं, श. १५७० च्या पूर्वी (दौलतराव या नावाचा) जावलीचा मुख्य मालक चंद्रराव हा निपुत्रिक असतांना मेला. चंद्ररावाची जहागीर मागे सांगितल्याप्रमाणे फार मोठी व त्याच्या घराण्याचा विस्तारहि मोठा होता. ह्या चंद्ररावाचा अधिकार व दारा केवला मोठा असे हें एका पत्रांत त्याच्याविषयी काढलेल्या उद्गारावरून कळून येईल. हें पत्र चंद्ररावालाच लिहिलेले आहे, त्यात म्हटले आहे 'गोसावियामधें व हजरतीसाहेबामधें वेगळीक नाही.' ह्याच पत्रांत दुसरीकडे गोसावी म्हणजे चंद्रराव असें ध्वनित केले आहे (ले. ५१७). निपुत्रिक असलेला हा दौलतराव (!) मेल्याबरोबर ह्या इतर मोरे मंडळीत अर्थात् जावलीच्या गादीविषयी तटे सुरू झाले, अशांत दौलतरावाचे वायकोने शिवतरकर मोन्यापैकीं एकास दत्तक घेऊन शिवाजीच्या साहाय्याने त्यास गादीवर बसवून कारभार चालविला. इकडे शिवाजीच्या मदतीने जो चंद्रराव (यशवंतराव नांव असावें.) सर्व जहागिरीचा धनी होऊन जावलीमध्यें राहिला होता. त्याची, शिवाजी हा आतां आपल्या उद्योगामुळे निजापूरदरवारच्या रोपास कारण होत चालला आहे असें पाहून, पुढें प्रमानयलीच्या सूर्यराजाची जशी बुद्धि फिरली त्याप्रमाणें, बुद्धि फिरून तो शिवाजीशीं तुटकपणें वागू लागला. पुढें पुढें तर सन्ध्र विसरून उलट विरुद्धहि वागू लागला. शेमटी हा प्रकार वराच त्रिकोपास गेला व दोघेहि एकमेकाचे शत्रू बनले. हा वनाव कसा होत गेला हें पाहण्यासारखें आहे. गुजण मायळचे देशमुख शिंदे शिल्मकर हे देशमुखांवर आले ते चोरघे व मोहिते (रजपूत) यासह आले. शिल्मकरांना देशमुखी मिळाली तेव्हा शिल्मकरांनीं मोहित्यांना वोराले गांवची पाटिलकी देऊन त्याची समजूत काढली. पण तसें चोरघे यांना अन्य कारणामुळे कांहीं दिलें गेलें नाही. हे रुसलेले चोरघे पुढें गुजणमायळचे सरग्वेत झाले. पण देशमुखात व त्यांच्यात सलोखा राहिला नाही (ले. १७ ले. २). ह्याचा परिणाम

पुढे असा झाला कीं, ह्या शिल्पिकर देशमुखाचा पक्ष माणुसबळानें व आपापसातल्या भाडणानें दुर्बल झाला. तेव्हा हे चोरघे म्हणू लागले कीं देश-मुखी आमची. ' छिद्रेष्वनर्या बहुव्ही भवन्ति' ह्या न्यायानें जवळचे खंडेबाऱें येथील कोंडे दशमुख तेहि म्हणूं लागले देशमुखी आमची. आणि ह्यावर ताण करावी म्हणूनच कीं काय, ह्या शिल्पिकर देशमुखाचे मामा असलेले हे चंद्रराव मोरेहि म्हणूं लागले घाटावर आमची देशमुखी (रु. ३३८. ५.) अशा तिघांचे गुंजणमावळच्या देशमुखीकरता भाडण सुरू झाल्यावर त्यातील दुर्बल पक्षाला कोणातरी बलिष्ठ्याच्या आश्रयाला जाणें भाग पडलें. त्याप्रमाणें शिल्पिकर देशमुख हा शिवाजीकडे मदतीकरता आला व शिवाजीनें त्याला साहाय्य करण्याचें ठरविलें व कौलनामा-अभयपत्र पाठविलें. "तुमचे बाबे हुजूर खबर माळम जाली जे, कित्येक वाडिया लोकानीं तुमचे पाठी शक घातला आहे कीं, तुमची देशमुखी आम्ही घेऊं, तुम्हास वाईट करूं. कित्येक गोष्टीकरता तुम्ही शक जादे' (भयभीत झाले) आहा. डावाडौल होता, तरी तुम्हास साहेब घरच्या लेकरासारखे जाणिनी आणि तुमचे फार हेहि गोष्टीचे वाईट करावे, ऐसे मनावर कधीं धरणार नाहीत. हे तुम्हास वितिम कळले असावे. कोणेहि गोष्टीचा शक न धरणे, तुमचे हजार गुन्हे माफ आहेत. तुम्हासी आम्ही काहीहि वाईट वर्तणूक करूं तरी आम्हास महादेशाची आण असे, कोणीहि गोष्टीची चिंता न धरणें. अशातरहि लोक भेडसविले असेल ते भेटविणें आमच्या इमानातरी आपली मान ठेउनु आम्हापासी येणे " (ले. ७०८). याप्रमाणें अनाथ व न्याय्य शिल्पिकराचा पक्ष शिवाजीराजे यानीं घेतला. अर्थात् चंद्रराव मोरे व शिवाजी यांच्यानील आर्धीच्या शत्रुत्वात ह्यामुळें भरच पडली. आणवीहि दोन प्रनारामुळें ह्या भरतिं भर पडली. मुसेलोन्यातील गांरकुळकर्णी रंगो त्रिमल यानें सिंदलकीचा गुन्हा करून, त्यास शिवाजीचीं माणसें दस्त करण्यास म्हणजे पकडण्यास येतात तों हा रंगोवा, चंद्ररायाकडे जायलीस गेला, तेथें चंद्ररायानें त्याला आश्रय दिला. श. १५७४ (ले. ६२७). त्याच्यापूर्वी १५७३ मध्यें असें घडलें कीं, वीरनाडीचा पाटील शिवाजीकडे येऊन म्हणतो, ' चंद्ररायामधें आपणामधें वरेपणा नाही. म्हणौन चंद्रराय आपले गावाचे अविकारपण खाताती. ते सबळ आपण कामजोर. सदरहू गाव चंद्रराये किले कागोरी ग्वाले दिघले आहेत. हे खबर आइकोन साहेबाचे सेवेसीं आलो. तरी साहेबी हाती धरून आपणास

मिरासावरी बैसविले पाहिजे (ले. ६१५). हें त्या पाटलाचें म्हणणें मान्य करून शिवाजीने त्याचें अधिकारपण त्यास दिलें होतें. म्हणजे वरच्याच्या उलट चंद्ररायानें काढून लाविलेल्यास शिवाजीने आश्रय दिला. अशा प्रकारें चंद्रराव व शिवाजी यांमधील भांडण वरेंच चिघळलें गेलें. एकदां तर कान्होजी जेव्यांच्या रोहिडखोल्यापर्यंत चंद्ररायाची स्वारी आली. त्याचें निमित्त असें, चिखलीचा पाटील रामाजी वाडकर हा चंद्ररायाशीं टोंगाईनें वर्तत होता, त्यास चंद्ररायानें जिवें मारिलें. त्याचा मुलगा लुमाजी रोहिडखोल्यांतील पलसोसीस पळून येऊन राहिला होता. त्यावरहि चंद्ररायानें स्वारी करून त्यामहि ठार केलें (ले. ७०७). प्रारंभीं म्हटलेंच आहे, कीं, चंद्ररायाचें घरणें मोठें. मावळीतल्या बऱ्याच देशमुखांशीं त्याचा आप्तसंबंध होता. टमाळे देशमुख, पासलकर देशमुख व हे शालिमकर देशमुख हे सर्व त्याचे नातलग. सारांश, असा हा प्रतिष्ठित, धरंदाज, मानानें, ऐपतीनें, व माणुसवळानें, विशेषतः जावलीप्रांतासारख्या स्वभावतः स्वतंत्र असल्यामुळें प्रांतदृष्ट्याहि चंद्रराव म्हणजे महाबलिष्ठ होऊन त्रिजांपूरकरांसहि तो शिरजोर व असह्य होऊन बसला होता. अशा प्रकारच्या त्या चंद्ररायाचें प्रकरण मिटविणें शिवाजीला केवळ प्राप्तच होतें. आणि म्हणून त्याचें पारिपत्य करण्याचें योजून पुढील तजवीज केली. कान्होजीनाईक जेथे यास, व इतरहि अन्या देशमुखांस आपापल्या जमाबासह बोलाविलें आणि मोरें मंडळीपैकीं कोणी चतुर्वेदी, कोणी शिवतर खोल्यांत, तर कोणी जोहरखोल्यांत जे जेथें वसून वंडावा करीत होते त्यांजवर बादल, सिलिमकर, जेथे, संभाजी कावजी यास पाठवून पराभूत केलें. प्रथम कान्होजी जेथे यास हणमंतराय मोरे याचा पराभव करण्याकरतां जोरखोल्यांत पाठविलें होतें. पण त्याच्यानें हें काम झालें नाहींसें दिसतें. रघुनाथ बळ्हाळ यास पाठवून त्यास पराभूत करावें लागलें. शेवटीं सर्व मोरे मंडळी पराभूत झाली व शिवाजीनें जावली आपल्या ताब्यांत घेतली. पण तशादूनहि चंद्ररायाची गादी मिळण्याविषयीं इच्छा असलेला प्रतापराव मोरे आदिलशाहींत ह्या गडबडींत पळून गेला.

हें कृत्य श. १५७७ पाँप वा १४ म्हणजे १६५६ जानेवारी २७ रोजी घडलें. पुढें तेथेंच शिवाजीनें दोन अडीच महिने मुक्काम केला व तेथील मावळे लोकास कांल देऊन प्राताची व्यवस्था केली आणि आपली सत्ता चालू केली. शिवाजी तेथून शके १५७८च्या चैत्री पौर्णिमेनंतर निघून

वाटेंतील मुलखात व्यवस्था करित सात दिवसांनीं रायगडास गेला. कारण, जावळी शिवाजीच्या आधीन होतांच चंद्रराव म्हणजे यशवंतराव मोरे ह्यानें बाजी व कृष्णाजी ह्या आपल्या दोन पुत्रासह आपल्याच प्राताःतील रायरी किल्ल्याचा आश्रय केला. रायरीगड निसर्गत.च बळकट व 'दौलताबादेपेक्षा दसपट उंच' असून अजिंक्य असा आहे. हा मान्याचा व तळकोंकणचें स्वामित्व देणारा गडहि शिवाजीस ध्यावयाचाच होता. मोरे तेथेंच गेल्यामुळें शिवसैन्यानें हि ह्या किल्ल्यास वेढा घालून मोर्चे बाधले व हल्ला सुरू केला. जवळ जवळ तीन महिने रायगडावर राहून चंद्ररावानें शिवाजीच्या सैन्याशीं लढाई दिली. पण शेवटीं ह्या मान्यानें शत्रू अगदीं जेरीस येऊन बाघ असलेला हा चंद्रराव मॅटसून वूनून गेला. नंतर शिवाजीच्या सैन्यात असलेला चंद्ररावाचा भाचा व ज्याची बाजू शिवाजीनें स्वीकारिली होती तो, यानंतर आपल्या मामाची भेट घेण्याकरिता गडावर गेला. आणि त्याच्या मध्यस्थीनें यशवंतराव व त्याचे दोघे पुत्र गडाखालीं येऊन तेथें त्याची व शिवाजीची भेट झाली. वाटनें कीं, येथेंच चंद्ररावास ठार करून शिवाजीनें त्याच्या दोघा पुत्रास कैद केलें. (हे मोरे पुढें तीन महिन्यानीं कैदेंतून पळाले.) आणि श. १५७८ च्या वैशाखात (इ. १६५६ मे-जून) रायरीगडाचाहि ताबा घेतला. नंतर शिलिमकर देशमुख यास देशमुखीचा शिक्षा दिला आणि त्याच्या भावा-भावांतहि वाटण्या करून दिल्या.

ह्या प्रकारें हें चंद्रराव मोरे प्रकरण संपलें. आणि 'जयगली—जयाघेन कर्मणा प्रथित शिवम्' ह्या जावळीच्या त्रिजयकर्मांमुळें शिवराज प्रख्यात झाले. जावळी प्रात जो एकदा आता शिवाजीच्या हस्तगत झाला तो पुढें केव्हाहि त्याच्या ताब्यातून गेला नाहीं. शाहिस्तेखानाचे वेळीं अथवा जयसिंगाच्या वेळेला शिवाजीच्या ताब्यातील पुण्याकडील सर्प मुलूख मोंगलाकडे गेला आहे; पण तसें जावळीचें झालें नाहीं. इतकी जावळी स्वभावतः मुख्य सत्ते-पासून दूर व सुरक्षित स्थळीं आहे. ह्या सुरक्षित जावळीच्या ठिकाणामुळेंच बाजी जेथे 'आपल्या माणसास जावळी राहान्यासी देणें' असें शिवाजीस परोपरीनें म्हणतो (ले. ८९५ व ९०४). शिवाजीचा खजिना जावळीस असे. समयांच्या चाफळमठास प्रतिगर्षी पोंचवावयाचे नरत होत येथील पोल्यांतून जात (ले. १९७२-७४) व वाड्या पिसाळ देशमुखास आश्रय दिल्याबद्दल पिसाळानें घान्याचे दोन हजार होत जावळीच्याच खजिन्यात

भरावयास शिवाजीने त्यास सांगितलें आहे (ले. १२६३). अर्थात् अशी ही जावली मिळान्यामुळे शिवाजीच्या कार्यास एकदम दुप्पट जोर मिळाला.

एवढा हा जावली प्रांत तेथें ३।४ महिने लढाई होऊन शिवाजीच्या हस्तगत होतो आणि हें होत असतांना विजापूरदरवार उदासीन. होऊन निमुटपणें पाहात कसें राहिलें ? कां हा प्रांत अदिलशाही नव्हता ? ह्याचा उलगडा केला पाहिजे. जावली हा प्रदेश अदिलशाहींतला होता हें निर्विवाद आहे आणि म्हणूनच अफजलखानानें श. १५७१ त जानलीवरील मोहिमेची तयारी केली होती. परंतु, विजापूरकरांना दोन कारणांमुळे शिवाजीच्या ह्या आक्रमणाकडे लक्ष देतां आलें नाहीं. मुळांतच, अलीकडे विजापूरदरवारांत मुत्सद्दी व सरदार यांच्यांत आपापसांत यादवीं सुल्लं होती. तशांत जो सत्ताधिष्ठित असे त्यास गोयळकोंडे व पोर्तुगीज ह्यांच्याशीं चाललेल्या युद्धाकडे आपलें सारें बल व लक्ष घावें लागलें. ह्या वेळीं वाईपरगण्याचा सुभेदार जो अफजलखान तो श. १५७६ ते ७९ अखेर इकडे नसून तेरदाळ परगण्याकडे होता. तिकडे त्यानें १५७८ मध्यें तेरदाळजवळ 'अफजलनगर' नांव ठेवून एक गांव चालू केला. हें एक कारण, आणि दुसरें कारण असें होतें कीं, हा चंद्रराव मोरे विजापूरकरांना मुळींच जुमानात नव्हता. त्यानें विजापूरकरांचा असा प्रांत जबरदस्तीनें ताब्यांत घेतला होता असें नाहीं. पण जहागीरदार ह्या नात्यानेंहि तो हल्लीं विजापूरदरबाराशीं वागत नसून फटकून म्हणजे जणूं स्वतंत्रच एका राज्याचा मालक म्हणून राहात असे. तेव्हा अशा चंद्ररावाचें शिवाजीसारख्यानें, म्हणजे शहाजीसारख्या विजापूरदरबारांतील एका बजनदार व मुख्य सरदाराच्या मुलांनें परस्पर पारिपत्य केलें तर तें विजापूरदरवारला इष्टच होतें. प्रत्यक्ष विजापूरदरवारची अशी उदासीन दृष्टि होती असें दरबारमंत्री जो दियानतरान त्याच्या पत्रातील धोरणावघ्न दिसतें. (ले. ७१९-२०)

शिवाजीच्या जहागिरीस लागून उत्तरेस मोंगलाचा मुलूख आणि पूर्वे, दक्षिण व पश्चिम बाजूला आदिलशाही मुलूख होता. आदिलशाही मुलखापैकीं वर सांगितल्याप्रमाणें जावली प्रांत शिवाजीच्या आधीन झाला. आतां शिवाजीराजे पूर्वे आणि उत्तर या दिशाकडील प्रदेश जिंकण्याच्या उद्देशानें तयारीस लागले. प्रथम पूर्वेकडील बडिलार्जित सुपे परगणा, तेथील हवालदार समाजी मोहिते याजपामून घेतला श. १५७८ आश्विन व. १ (इ. १६५६.

सप्टें. ९). ह्यानंतर शिवाजीला विशेष सावधपणें विजापूरकर आणि मोंगल ह्यांच्या हालचालीकडे दृष्टि ठेवून ह्या दोही शाह्यांशी राजकारण करावें लागलें आणि संधी साधून शिवाजीनें चढाऊ घोरणहि पत्करिलें. म्हणजे येथून शिवाजीराजांच्या चरित्रास वेगळें बळण लागलें.

३. शिवाजीची कोंकणावर स्वारी—ह्यानंतर म्हणजे श. १५७८ ह्या वर्षी सुलतान महमूद आदिलशहाच्या मृत्युमुळें आदिलशाही मुलखांत व दरबारांत बराच गोंधळ उडाला. महमुदाच्या आजारीपणांत किल्लेक परगण्याच्या अंमलदारांना विजापुरी बोलाविल्यामुळें तो तो प्रांत मोकळा राहिला; आणि दरबारांत महमुदाच्या मरणानंतर कोणचा पक्ष अधिकारावर राहावयाचा ह्याविषयी दरबारांतील मुत्सद्दी व सरदार ह्यांच्यात आपआपल्या लहानमोठ्या अनुयायांसह केवळ बोलणीं म्हणजे वाटाघाट नव्हे तर, बाचाबाची व लाथाळी माजली होती; आदिलशाही मुलखांतील संस्थानिक आपण स्वतंत्र आहों अशी परिभाषा बोलूं लागले होते; ह्या सरदाराचा प्रांत त्या सरदाराला, अथवा सरंजामीदाखल दिलेली गावेंहि कोणाला मिळूंच नयेत, अशा प्रकारें आदिलशाहीत सर्वत्र अव्यवस्था होऊन गेली होती. वस्तुतः ही अव्यवस्था महमुदशहाच्या मरणा-वेळच्या आजारीपणामुळें व आजारीपणाच्या काळांतच उद्भवली असें नाहीं; तर पूर्वीपासून सुरू झालेली होती. आणि ह्याला कारण कांही घरचें व कांहीं दारचें मिळालें होतें. म्हणजे औरंगजेब अधिकाराची लालूच दाखवून, पैसे पेरून, दरबारातील एखाद्या पक्षाला चिथावित असे; गोवळकोंडा व पोर्तुगीज ह्या शेजारच्या राज्यकारभारांतील भानगडीमुळेंहि आदिलशाहीत कांहीं राजकारणें चालत. ह्या बाहेरच्या कारणांखेरीज खुद्द दरबारांतील मुत्सद्याची वर्चस्वावद्दल चुरस व मुसलमानी धार्मिक पक्षभेदाचे तंटे या घरच्या कारणांमुळें विजापूरदरबारांत चालू असलेल्या अव्यवस्थेंत महमुद-शहाच्या मृत्यूच्या वेळीं अधिक भर पडली इतकेंच. ह्या राजकीय अंदाधुंदीवरोवर लोकांमध्येहि कोठें म्हणजे अयणी घेथें लिंभायत व जैन यांचीं एकमेकांच्या देवास शिब्या देण्याच्या हक्कावद्दल भांडणेंहि विकोपाला गेलीं होती (ले. ७१४). तात्पर्य, अशा संधीचा फायदा कर्तबगार श्रीशिवराजांनें घेतला. हा फायदा वर्णन करण्यापूर्वी शिवाजीच्या घरच्या एकदोन गोष्टींचा निर्देश करितों. * माघ

* ह्या (श. १५७८) वर्षीचें एक पत्र 'सनदापत्रें' मध्ये छापले आहे. तें शिवाजीचें असून पुणें प्रांताच्या काजीब असलेली देणगी चालविण्यावद्दलचें आहे. हें इनाम हुजूरचे परवानगीनें

महिन्यात शिवाजीकन्या सकवारवाई ऊर्फ सखुवाई व फलटणकर निंबाळकर (वजाजी नाईक त्याचे पुत्र) महादाजी नाईक ह्यांचे लग्न झाले. स्वतः शिवाजी-नेहे ' गायकवाडासी सोयरीक केली ' म्हणजे गायकवाडांच्या कन्येशी लग्न केले. श. १५७९ च्या जेष्टांत संभाजीराजे यांचा जन्म पुरंधरी झाला. तो दिवस व काल शकावलीत असा दिला आहे. शुद्ध १२ गुरुवार घटिका १०. ह्यो वेळीं संभाजीची माता सईवाई ईस दूध कमी; म्हणून कापूर-वळच्या गाडे पाटलांची धाराई खी ही दाई ठेवली. पुढे ह्या धाराईस प्रतिग्रही होत १६ ची नेमणूक करून दिली होती. ह्या धाराईचे दोषे मुलगे म्हणजे संभाजीचे दूधभाऊ एक पन्हाळ्यास व दुसरा राजगडच्या सुवेळा ह्या माचीवर कामावर होते (ऐ. सं. सा. खं. १, ले. ३६).

वर वर्णिल्याप्रमाणे आदिलशाहींतील अस्वस्थता लक्षात घेऊन शिवाजीने तळकोकण, कर्नाटक, फिरंगण ह्या प्रांतांत स्वान्या केल्या. तळकोकणातील कल्याणभिमंडी ह्या भागावर स्वारी करण्याची संधी शिवाजीने अशी काहीं उत्तम साधिली होती की, हा मुख्य कोणाचा म्हणून शिवाजीने घेतला ह्याचीच पंचाईत पडानी. एक तर हा भाग मूळचा निजामशाहींतील असून तहाने आदिलशाहीकडे आला होता व त्यावर निजापूरदरवारकडून ज्या मुल्ला महमद ह्या अधिकाऱ्याची नेमणूक झाली होती, तो ह्या वेळीं दरवारनिमंत्रणावरून विजापूरराजधानीत जाऊन बसला होता. म्हणजे ज्याचा हा प्रात त्याचा अधिकारी तेथे नाहीं; आणि दुसरे व विशेष हें की, हाच मुख्य नुकत्याच (श. १५७९ श्रावणात) झालेल्या दिल्लीकर व विजापूरकर ह्यांच्या तहाने पुनः मोंगलाकडे घाना असे कागदानर नमूद झाले होते. म्हणजे ह्या तहाची पूर्ण अमलबजावणी अद्याप व्हाण्याची होती. आणि पुढे हा प्रात पुनः आदिलशाहाकडे औरंगजेवाने दिल्लीकडे परत जाण्याचे पूर्वी दिला आहे. अशा स्थितीत आधिनात हा प्रात शिवाजीने हस्तगत केला. त्यातील हा भाग हस्तगत करण्या-पूर्वी स्वतः शिवाजी एकदा तिकडे जाऊन आला. व त्यावरून त्यास असे घाटले की, आपण स्वतः हा प्रात घेण्यास जाण्याचे कारण आहेच असे नाहीं. म्हणून कल्याणकडे लष्कर व पायदळ बरोबर देऊन सामराज

पताजी गोपिनाथ चिटणीस यांनी चालू केले आहे. यावरून चिटणीस व प्रनाथ बखरी-मय्ये बाळाजी आवजीस श. १५७० मय्ये चिटणीसी मिळाल्याचे लिहिले आहे ते खोटे ठरते.

नीळकंठ राजेकर पेशवे यांचे चुलत वंधु दादाजी बापूजी ह्यांस रवाना केले; आणि भिवंडीकडे देशमुख व मावळे लोक यांसह सखे कृष्ण लोहकरे यांस पाठवून भिवंडी घेतली. कल्याणभिवंडी हार्ती येतांच तिकडील बंदरांतून शिवाजीची लढाऊ गलबतेहि हिंडूं लागली. ह्या वेळचे वर्णन जेथे करीन्यांत असें दिलें आहे 'कल्याणाजवळ बंदरी दुर्गाडीचा कोट बांधला. ते समई राजश्री स्वामीस कल्याणांत हरजिनस मता द्रव्य सांपडलें, फत्ते जाली.' ह्याच वर्षाच्या पौषांत शिवाजीनें ह्या भागांतील माहुलीचा किल्लाहि घेतला. ह्याप्रमाणें हा भाग काबीज झाल्यानंतर आवाजी महादेव यास कल्याणकडे देखरेखीस ठेविलें. अशा तऱ्हेनें चीळ, दामोळपर्यंतचा मुख्य शिवाजीनें ताच्यात आणिला. ह्या स्वारीचा उपद्रव पोर्तुगीजांच्या प्रदेशासहि झाला व त्यावद्दल गोव्याच्या गव्हर्नरनें आपल्या पोर्तुगालच्या बादशहास तसें कळविलेंहि आहे (ले. ७४७). शिवाजीचा पोर्तुगीजांशीं संबंध हा प्रथमच आला. शिवाजीच्या कर्नाटकांतील स्वारी-संबंधानें ती श. १५८० तीळ असल्यानें व त्यापूर्वी शिवाजीच्या धोरणांत आणि ध्येयांत अधिक स्पष्टता करणाऱ्या गोष्टींचा निर्देश करावयाचा असल्यामुळें त्या गोष्टींसह या मोहिमेचा उल्लेख पुढील परिच्छेदांत करितों.

४. शिवाजीची जुन्नर-नगरवर स्वारी—वरीलप्रमाणें शिवाजी आदिलशाही मुख्य आपलासा करून तो पौष व. ५ स राजगडास परत आला. पण ह्या आदिलशाहीवरील स्वारीपूर्वी मोंगलाई मुलखांत शिवाजीनें जी स्वारी केली त्यासंबंधीची हकीकत येथें देतो. आदिलशाहीप्रमाणें शिवाजीच्या प्रांतालगतचा उरारेकडील मुख्य मोकळा आहे असें पाहून त्यावर शिवाजीराजानें स्वारी केली. औरंगजेब दक्षिणचा सुभेदार वनून औरंगाबादेस येऊन बसला होता. त्याच्या मनांत कुतुबशाही व आदिलशाही मुख्य मोंगलाईत समाविष्ट करावा असें सहजच होतें. बापाचें म्हणजे शहाजहानचें तें संकल्पित असून औरंगजेबाचीहि तशी प्रवळ इच्छा होती. म्हणून ती पुरी करण्याकरतां ह्या दोन्ही शाह्यामध्यें कसा चंचुप्रवेश करावा ह्या योजनेत तो होता. इतक्यात गोवळकोंड्याचा सेनापती मीरजुमला हें सावज त्याच्या हातात सांपडलें. हा मीरजुमला आपल्या बादशहास शिरजोर होऊन स्वतंत्रच संस्थानिक बनण्याच्या तयारीत होता. ह्या मीरजुमल्यानें श. १५७२ च्या सुमारासच गोवळकोंड्याच्या अबदुल

कुतुबशाहाचे सारे अधिकार संपुष्टांत आणून आपल्या हातीं घेतले होते. कुतुबशाहाला नाही इतकें या मीरजुमल्याला लोक भिऊं लागले होते. (ले. ५९७), श. १५७३ त हा कर्नाटकांत उत्तरवाजूकडे आपली सत्ता वाढवीत चालला होता (ले. ६२०). व श. १५७६ त तर मीरजुमला म्हणूं लागला कीं, ' आपण जिकलेला मुलूख आपल्याच ताब्यांत असावा. मद्रासचे कंपनीगळे इंग्रज तर म्हणतात कीं, ' तसें झालें तर हा मीरजुमला आपल्या सुलतानाएवढा राजा होऊन त्याच्या राज्याचा वसूलहि तितकाच होईल (ले. ६७७). साराश, साहजीकच अशा मीरजुमल्याचा हेवा बादशहा करूं लागला व त्या दोघांत वांकडें पडलें; आणि शेवटीं त्याचा परिणाम मीरजुमला औरंगजेबाचें बाहुलें बनण्यात झाला. ह्या मीरजुमल्याच्या औरंगजेबाकडील जाण्यानें हा घरभेधा शत्रूच्या हातीं गेला म्हणून, कुतुबशाहाला काळजी उत्पन्न झाली; आणि कर्नाटकात असतां त्याचे व शहाजीचे खटके उडत असल्यामुळें एका दृष्टीनें शिवाजीनेंहि अधिक खबरदार राहण्याला कारण घडलें. औरंगजेबाकडे हा मीरजुमला येताच शहाजहान आता मोठें सैन्य पाठवून गोवळकोंडा व विजापूर या राज्यांवर स्वारी करील अशी वदंताहि उठली (ले. ७०३). म्हणजे गोवळकोंडेंकराप्रमाणें विजापूरकरांनाहि ही वेळ काळजीचीच होती. विशेषतः औरंगजेबानें विजापूरच्या दरवारीं आपला फितुरी डाव चागला मांडला होता. एके ठिकाणीं औरंगजेबाचाच चिटणीस आपल्या मालकाच्या तोंडचे शब्द देतो कीं, ' मी त्याला वारंवार बजाविलें असून त्या (खानमहमद) नें ध्यावी तितकी काळजी घेतली नाही; यामुळें प्रतिपक्षाच्या डावास तो बळी पडला (ले. ७३६). म्हणजे खानमहमदासारखा विजापूरचा मुख्य सेनापतीमुद्दा औरंगजेबाच्या मसलतींत आला होता. तात्पर्य, विजापूरदरवारीं असे हे औरंगजेबाचे खेळ ह्या पद्ध्यापर्यंतचे चालले होते. शिराय, बेदर व कल्याणी किल्ला घेण्याकरिता औरंगजेबाचे सरदार व सैन्य गुंतलें होतें. त्यामुळें व शिवाजीचीहि श. १५७१ पासून जुन्नर व अहमदनगर हातीं येण्याविषयींची इच्छा असल्यामुळें (ले. ५७५) उदयेच्छू व महत्वाकांक्षी शिवाजीनें या मुलखात श. १५७९ च्या वैशाखात जुन्नरवर स्वारी केली. ह्या वेळीं जुन्नरपासून अहमदनगरपर्यंतचा प्रदेश मोकळा होता. त्यात प्रवेश करून त्या मुलखात शिराजीनें लूटमार करून तो देश अगदीं

उच्चस्त करून सोडला. सभासदीबखरीत ह्या लुटीची वार्ता पुढीलप्रमाणे दिली आहे. ' जुन्नर शहर मारिले. घोडे दोनशें पाडान केले, तीन लक्ष होनाची मत्ता, खेरीज कापडजिन्नस, जडजवाहीर हस्तगत करून पुण्यास आले. ' स्थानंतर पुढल्याच महिन्यात म्हणजे ज्येष्ठात अहमदनगर येथे शिवाजीने स्वारी केली. तेव्हा तेथे मोंगलाकडील नासीरखान होता. त्याचाहि पराभव केला. ' नगर शहर मारले, सातशे घोडे पाडान केले. हत्तीहि पाडान केले द्रव्यहि बहुत सापडले' (स व.). जुन्नर व नगर येथील शिवाजीने केलेल्या दुर्दशेची ही वार्ता औरंगजेवास कळताच औरंगजेब अगदी सतप्त होऊन चिडून गेला; आणि मुलतफत्खान, नासीरखान व मीरजुमला याना 'दक्षतेनें व्यस्त्या ठेवा, सैन्य जय्यत ठेवा, शिवाजी (the son of a dog) हा सधी साधण्यासाठीं टपून, वसलेला आहे. तो लुटण्यास सुरुवात करील. तुम्ही घाईनें पळून जाऊ नका (ले. ७४३) अशी पत्रे पाठविलीं. ह्या पत्रानें मोंगली अधिकाऱ्याना जागसूद आली व त्यानीं शिवाजीवर स्वारी करण्याची तयारीहि केली. पण पाजसानें घोटाळा केला म्हणजे नदीनाले तुडुब भरून वाटाच बंद झाल्या. तेव्हा, पुन्हा पूर्ववत् हे अधिकारी आपल्या तळानरच पाजस काळ सपताच खारी करण्याचें ठरवून स्तब्ध बसले, तिकडे औरंगजेबासहि आपला सगळा आदेश आवरून स्वस्थानीं वास करण्याचा प्रसंग आला. औरंगजेबानें बेदर घेऊन कल्याणी किल्ल्याला वेढा घालून जेरीस आणलें व पुढें थेट विजापुरावरहि चाल करण्याचा त्याचा इरादा होता. पण इतक्यात आदिलशाही मुस्तबानीं शहाजहानकडेच बनील पाठवून सलोख्याचें बोलणें सुरू केलें आणि ह्यामुळें शहाजहान यानें औरंगजेवास पत्रेदेखत युद्ध बंद करून सरदारानाहि माळव्याकडे पाठवून देण्याविषयीं तातडीचें पत्र लिहिलें. अर्थात् औरंगजेबाला औरंगाबादेस परत येऊन स्वस्थ बसणें भाग पडलें. दिल्लीस आदिलशाही मुस्तबाचा शहाजहानच्या दरवारी जाण्याचा परिणाम औरंगजेबाचें चढाऊ घोरण घाबलें पत्रढाच झाला नसून पुढें प्रत्यक्ष त्या दोघात तहाहि झाला. साराश, औरंगजेबाचें शिवाजीवरील सकट याप्रकारें टळलें. तरी त्यातून दुसरें एक काळजीचें कारण उत्पन्न झालें. औरंगजेबानें अझी आदिलशाहाला एक पत्र लिहिलें कीं, ' मीरजुमल्याच्या दुष्ट सल्ल्यावरून मी विजापूर व गोयळमोंढा यावर हल्ला केला पण आता तुम्ही आपल्या प्रजेचें सरक्षण करा. परिंदा किल्ला, कोंकण, नागीमहाल हे प्रात (तहात)

पालसा केले होते. ते व कर्नाटकांतील मुख्य तुमव्याकडे पूर्वीप्रमाणे राहाने. एक कोटी खडणीत ३० लाख सूट दिली आहे. तुम्ही मात्र मुलखाचे चांगले रक्षण करा. या प्रातातील काही किछे शिवाजीने घडवणिले आहेत. तेयून त्याला घालवून घा. त्यास नोकरांस टोमयाचा असेल तर त्याला कर्नाटकात जहागीर घा. मी हिंदुस्थानाकडे जाण आहे . ' (ले ७४४).

हा पत्राचा स्पष्ट अर्थ असा की, आदिलशाही अथवा मोंगलाई या एकमेकारिरुद्ध असणाऱ्या कोणत्यातरी शाहीच्या भमलात मनसुददार म्हणून आपण राहण्याचे की काय हा प्रश्न शिवाजीच्या मनात घोळ लागला. कारण, आपला प्रात या दोर्हाच्या सरहद्दीवर असल्यामुळे आणि त्या परस्परात भाडण-तह होऊन त्यानीच आपल्या ठिकाणी माझ्या देशानिपयी व मजनिपयी मनास येईल ते ठरवावे व ते मला बधनकारक व्हावे—आणि असे प्रसंगहि नेहमी याण्याचे—यामुळे वरील प्रश्न शिवाजीला सोडवावा लागला व त्याचे उत्तर देताना, उडील शहाजाचे अनुभव लक्षात घेऊन, शिवाजीने स्वातंत्र्यप्रस्थापनेचाच विचार आपल्या मनाशी दड केला असल्यास नवल नाही या ध्येयाची पूर्ण तयारी म्हणजे या दोन्ही तिन्ही दरमारांना त्यांचे प्रात घेऊन शिवाय, हा शिवाजीराजा पदरचा म्हणून नव्हे तर बरोवरीचा म्हणून मानण्याइतपत आहे, याकरिता आपले कार्य व आपली योग्यता त्यांना चांगली पटविली पाहिजे, हे शिवाजीराजांनी ध्यानी आणून तशी योजना केली. प्रथम त्यांनी नरमाईचे—कारण जुन्नर-नगर हा मुख्य लुटला होता—परंतु आपला मूळचा व आता घेतला जाईल तो ' आदिलखाना-कडी 'ल प्रात आपल्याकडे राहण्याच्या दृष्टीने सातघगिरांचे, असे एक पत्र औरंगजेबाकडे पाठविले (यातील आदिलखान हा शब्द लक्ष्य आहे) त्यात म्हटले आहे की, ' आपले बतनी महाल, किछे व कोंकणदेशसुद्धा नगरवाले खेरीज, विजापूरकर आदिलखानाचे इलाख्यात जे आहेत ते त्याजकडून मुख्य व हस्तगत जाहल्यानंतर बंदोबस्त होण्यानिपयी वचन असणे म्हणजे सोनोपत यास हुजूर पाठवितो आणि इकडील लक्षात वागून सरकारी मुलखाची सरहद्द रक्षण करून कामदाराशी परीक (घाटेदार, सहाय्यक) होतो. ' की, 'यायोगे बड वगरे वखडे न होवोत' (ले ७३९) हे पत्र शिवाजीने अशी सधी साधून पाठविले की, पत्राचे उत्तर सहानुभूतीचेच यावे औरंग-

जेव या वेळीं इकडील मुख्य सोडून दिल्लीची गादी मिळविण्याकरतां चालला होता. अर्थात्, आपल्यामार्गे आपल्या या मुलखावर स्वान्या यावयाच्या म्हणजे शिवाजीच्याच. तेव्हां त्या न येतील असें केलें म्हणजेच इकडील प्रांतांच्या सुरक्षिततेची व्यवस्था केन्त्यासारखें झालें. कारण, याच वर्षी औरंगजेवानें मुलतफतखान, नौसिरीखान व मीरजुमला या तिघांनाहि 'सावधगिरीनें रहाणें' इ. अशीं केवळ शिवाजीविपर्यांच पत्रें लिहिली आहेत. पण औरंगजेवास हें माहीत होतें कीं, आपले अंमलदार ठाण्यावर असले तरी, शिवाजीच्याच न येण्याची तजवीज व तीहि त्याच्याशींच सगनमत करून केली तर, तोच सुरक्षिततेच्या व्यवस्थेचा मुख्य भाग आहे. कारण, वैशाखज्येष्ठात शिवाजीनें जुन्नर छुटलें अथवा नौसिरीखानाशीं युद्ध केलें त्या वेळीं हे ठाणेदार आपआपल्या जागीं होतेच. तेव्हा हे ठाणेदार व शिवाजी या दोघासहि इशारा देऊन आणि सहानुभूतीत घेऊन इकडील बंदोबस्ताचा मार्ग पत्करणें औरंगजेवास सोयीचें वाटलें व तसें करून तो दिल्लीकडे गमन करता झाला. शिवाजीनेंहि वरील पत्रानें आपण मार्गे केलेली आगळीक पचविली व पुढें करावयाच्या कार्याचा निर्देश करून औरंगजेवास खूपहि केलें. आणि आपल्या वर निर्दिष्ट केलेल्या उच्च ध्येयास अनुसरून सोनाजीपंत या वकिलास बादशहा औरंगजेब यास देण्याकरितां बरोबर नजराणा देऊन दिल्लीकडे रवाना केलें.

अशा तऱ्हेनें मोंगलाकडील व्यवस्था करून शिवाजीनें आदिलशाहीवर स्वारी केली. ही स्वारी कर्नाटकच्या वाजूला केली. 'साहेब कर्नाटक प्रातीं मसलतीस गेले' (ले. ७५३). तेरदाळकडील देशमुखांच्या कागदातहि असें आलें आहे कीं, "मा अनाम दलपतराव सर हवलदार व मुगीगौडा याणी तुमचे मुदेवरहुकूम सवाद पाठविला कीं, सालगुदस्त शिवाजीची फितरत होउनु घोडाराऊत तहत रायेबाग व अडगलपावेतों कावीज करून मौजै हारोगेरापावेतों घोडाराऊत जाधवराऊ आले...." हें पत्र श. १५८२ माघ व. ७ चें आहे. ह्याप्रमाणें श. १५८० तील शिवाजीच्या कर्नाटकातील स्वारीचे काही उल्लेख उपलब्ध व प्रसिद्ध आहेत (ले. ७८०). या वेळीं रणदुल्लाचा मुलगा रुस्तुमजमा हा लखमसावंताला जिकण्याकरता निघाला होता (ले. ७४८). लखमसावंतासहि या प्रसंगी कोणाचें तरी साहाय्य पाहिजे होतें. विजापुरकराविरुद्ध पोर्तुगीजांची मदत आपणांस मिळेल असें सावंतास वाटलें नाहीं. कारण, पोर्तुगीज व विजापूरकर यांच्यात


नुकताच झालेला सलोखा विरघळून विजापूरकरांचीच पोर्तुगीजावर स्वारी होण्याचा रंग दिसत होता (ले. ६९९). शिवाय शिवाजीनेंहि चौककडे पोर्तुगीजास उपद्रव देण्यास प्रारंभ केला होता (ले. ७४७); अशा फिकिरांत पोर्तुगीज सांपडल्यामुळे आपल्यापैकी, वाटत्या सामर्थ्यानें अदिलशाहीला 'खाळें तर बाधेल व टाकलें तर श्रापेल' असा होऊन वसलेला शहाजीपुत्र शिवाजी याचीच मदत घेणें लखमसावंतास श्रेयस्कर वाटलें व तसा त्या उभयतांत तहहि झाला (ले. ७६५). या तहाचीं पांचच कलमें आहेत, पण तीं अतिशय महत्त्वाचीं व शिवाजीचें उद्दिष्ट व धोरण स्पष्ट करणारीं आहेत. " (१) प्रांताचा निमा आकार हुजूर देऊन राहिल निमा त्यांत ३ ह. लोक ठेवावे व बोलावूं तेव्हां या लोकांसह सेवा करावी, (२) किले फोंडा प्रांत ताडुका घेऊन हुजूर ठेविला त्यास हरएक प्रसंगीं कुमक राखीत जावी. विदनूर वगैरे संस्थानच्या खंडण्या घेण्यास स्वारी होईल त्याच्या कुमकेस जात असावे, (३) स्वराज्यसाधनाच्या ठायीं वकिलापाशीं मधें राहून तुरुक लोकांचें साधान करावें (मारावे), (४) प्रांतांतील जमाबंदीच्या चौकशीस हुजूरहून लोक राहातील ते ठेऊन त्याच्या नेमणुकीवद्दल हुजूर अंमलप्रमाणें पावते करावें, (५) प्रांतमजकूरची देसकत वतनें व किताबत अजरा-मरामत चालेल. त्यातील किल्लेकोट व ठाणीं तुमच्या स्वाधीन केलीं आहेत. तेथें दास्तान करून जतन करावी. तेथें हुजूरचे कारकून व लोक येतील ते ठेवावे." या तहांत शिवाजी खजिना व लोक कसे मिळवी, जो प्रांत आपलासा झाला त्यावरील जमाबंदीचे अधिकारी ठेवण्यांत व तेयल्या मूळच्या अधिकारात टयळाडवळ होऊं न देतां त्यावरहि आपलें वर्चस्व राखण्यांत शिवाजी आपलें धोरण कसें आखी हें स्पष्ट समजून येत आहे. विशेषतः विदनूर वगैरे संस्थानच्या खंडण्या घेणें व स्वराज्यसाधनांत तुकांचें साधान करणें यांत तर शिवाजीराजाच्या उद्दिष्टाची पूर्ण कल्पना येते. ज्याप्रमाणें शिवाजीनें यापूर्वी कल्याणभिमंडी घेतली व लगेंच तेथें आपले अधिकारी नेमिले किंवा कोंडाणा किल्ला घेऊन बाराहि मावळांवर आपला कृष्णाजी मास्कर हा स्वतंत्र अधिकारी नेमिला त्याप्रमाणेंच, या कुडाळच्या तहांत तेथील जमाबंदीच्या चौकशीस हुजूरचे लोक ठेवण्याचें जें ४ थें कलम आहे, तें लक्षांत घेता शिवाजीची दृष्टि किती खबरदार किंवा साक्षेपी होती हें दिसून येतें. या तहानंतर शिवाजी शिवापट्टण येथें आला.

ह्याच वर्षीची शिवाजीच्या वावर्तीतील आणखी एक नमूद करण्या-जोगी गोष्ट म्हणजे समर्थ रामदासस्वामी यांच्या चाफळ येथील श्रीरामाचे उत्साहास प्रतिवर्षी होण दोनशें देत जाण्याबद्दल दरराजीपंत बाकेनवीस यास शिवाजीराजे यानीं आज्ञा केली, ही होय (ले. १०४०). शके १५८० च्या अखेरीस शिवाजी कर्नाटकांतून परत येऊन शिवापट्टणास राहिला. श. १५८१ च्या ज्येष्ठान्त शिवाजीनें राजीप्रभू यांस पत्र लिहून हिरडसमावळामधील ओस पडलेला गड दुरुस्त करून त्यावर इमारती, अलंगा, वगैरे बांधून तो वसती-योग्य केला. नांव मोहनगड ठेविलें (ले. ७७३).

एकंदरीत श. १५७१ मध्ये अफजलखानाची नेमणूक घाई परगण्यावर झाल्यापासून शिवाजी व अफजलखान यामधील वितुष्ट वाटत्या प्रमाणावर राहून त्यांचेंच पर्यवसान अफजलानें शिवाजीस नेस्तनाबूद करण्याची प्रतिज्ञा करण्यात झाला. शहाजीला कैदी ह्या नात्यानें जिजीवूण आणतांना अफजलानें त्याचें मन दुखविलेंच होतें. आणि त्यानंतर खानानें जावलीवर स्वारी काढली तेव्हां ती यशस्वी न होण्यास कारण काय झालें तें पाहूं गेलें असतां शहाजी व शिवाजी यांचेविषयीं स्नेहबुद्धि मनात वसत असल्यामुळें कान्होजीनें अफजलखानाच्या इच्छेप्रमाणें हालचाल केली नाहीं व खानाच्या मोहिमेस यश येऊं दिलें नाहीं असें दिसतें. त्यानंतर श. १५७६ मध्ये कनकगीरीची स्वारी झाली त्या वेळीं संभाजी मरण पावला; त्याचें कारण अफजल व शहाजी यांच्यामधील तेंढ असेल असें बखरकार सांगतात. आणि (ले. ६८८) मधील बादशाही फर्मानावरून खान कनकगीरीच्या नायकाचा पक्षपाती, तर शहाजी हा त्याच्या विरुद्ध पक्षाचा असून बादशाहा अफजलचा तरफदारी करतो, असा स्पष्ट देखावा दिसतो. ह्या वेळीं कर्नाटक जिंकण्याची अनावर प्रवृत्ति आदिलशाही दरबारात वाढली होती. यामुळें खानास कर्नाटकात राहण्याचा हुकूम होऊन शहाजी श. १५७६ अखेर देशीं आला तो वर्षभर म्ह. १५७७ मार्ग ० (ले. ७०१) पर्यंत इकडेच होता. तो जाताच शिवाजीनें जावळी सर केली. तेव्हा अर्थात्च अफजलखानाचा त्याला अडयळा होऊं शकला नाहीं. याचें कारण, खान व इतर आदिलशाही सरदार ह्याचें लक्ष मीरजुमला प्रकरणामुळें उपस्थित झालेल्या मोठमोठ्या व महत्त्वाच्या भानगडीत गुंतलें होतें. त्यानंतर महंमद आदिलशाहा मरण पावून औरंगजेबानें विजापूर सर करण्यासाठीं स्वारी केली. तेव्हां तर, अफजलखान दरबारांतील

मुख्य वजीर जो खान महमद त्याला चीत करून स्वतः सर्वाधिकारी बनण्याच्या खटाटोपात होता. तेव्हात शिवाजीने जुन्नरास छूट मिळवून कल्याण-भिगडी सर करून व त्याच प्रांतातील लोकांची आपल्या सैन्यात भरती करून शिवाजी मोठा फौजबंद बनला आणि कर्नाटकात शहाजीहि 'आपण रजपूत लोक, पेस्तर हजरतसाहेबास आपला दरकार असेल तरी हिसावी आपला सरजाम सदरहू केला पाहिजे' असे वेधडकपणे वजावून सामू लागला. अर्थात् ह्या पितापुत्रांचे महत्त्व खानाला अगदी असह्य झाले. त्यातच शिवाजीने खानाच्या ताब्यातील कृष्णाकाठचा मुख्य दौड करून छुटल्यामुळे आगोंत तेल ओतण्यासारखे होऊन खान 'प्रतिपक्षदरेखेव' वर्धमान होणाऱ्या शिवाजीस प्राप्तप्याकरता धावून जाण्यास उत्सुक होणे स्वाभाविक होय. तात्पर्य, शिवाजीराजांनी श. १५७१-१५८१ ज्येष्ठापर्यंत हालचाल केली तीत त्यांनी वराच प्रातः हस्तगत केला. पण तो घेताना शिवाजीराजाना आदिलशाही वजिरास म्हणजे सरदारास ठार करण्याचा प्रसंग आला नाही तो प्रसंग अकजलखानाने ओढून घेतला. ती हकीकत पुढील प्रकरणां आली आहे.

प्रकरण सातवें अफझलखानाची स्वारी



अफझलखानाची स्वारी हा शिवाजीमहाराजांच्या आयुष्यातील व स्वराज्यस्थापनेच्या उद्योगांतील पहिला आणीबाणीचा प्रसंग होय. यानंतरच्या त्यांच्या आयुष्यांत अफझलप्रसंगाशी तुलना करता येण्यासारखे आणखी दोन प्रसंग सांगता येतील. ते जयसिंगाची स्वारी व त्यानंतर लवकरच आग्रा येथील अटक हे होत, ह्या सर्व प्रसंगांत अतुल साहस पण त्या-बरोबरच सूक्ष्म सावधपणा, वेळीं वेतसवृत्तीचें अवलंबन करण्याची तयारी, संकटांत धीर न सोडता विविध उपाययोजना करण्याचें कौशल्य, आपले अनुयायी आपल्याकरितां प्राणाचीहि आहुति देण्यास तयार व्हावेत अशा प्रकारची त्यांच्यावर छाप—इत्यादि लोवनायकाच्या आगीं अवश्य असलेले अनेक गुण महाराजांच्या ठिकाणीं दिसून आले. या गुणांमुळे त्यांना जें यश मिळाले त्यामुळे महाराज हे दैवी अवतार आहेत अशी कल्पना त्यांच्या हयातींतच रूढ होऊं लागली. व या कल्पनेमुळे पुन्हां महाराजांच्या यशांत भर पडण्याला मदतच झाली असली पाहिजे. असो वर उल्लेखिलेल्या तीन प्रसंगांपैकी अफझलप्रसंगाचें, पहिला म्हणून विशेष महत्त्व आहे. या प्रसंगाची हकीकत प्रस्तुत निबंधांत देण्याचें योजिलें आहे.

क्रमानें हकीकत देण्यापूर्वी ज्या आधारावर या निबंधाची रचना केली आहे त्यासंबंधानें व अफझलप्रसंगांतील कांहीं वादग्रस्त मुद्द्यांसंबंधानें चार शब्द सांगणें युक्त होईल. अफझलप्रसंगाची माहिती ज्या कागदावरून व ग्रंथांवरून मिळते, त्यांचे दोन मुख्य विभाग व प्रत्येक विभागाचे दोन पोट-विभाग करितां येतील. दोन मुख्य विभाग म्हणजे (१) मराठ्यांकडील मराठी व संस्कृतमध्ये असणारे कागद व ग्रंथ व (२) परकीय, म्हणजे मुसलमानी इंग्रजी किंवा डच. यांपैकी प्रत्येकाचे तत्कालीन व नंतरचे असे दोन पोटविभाग करतां येतील. यांपैकी पहिल्या भागांतील पहिल्या पोटविभागांत शिवभारत, जेथे शकाब्रली व अज्ञानदासाचा पोवाडा हे तीन येतील. तत्कालीन पत्रांचा याच ठिकाणीं समावेश व्हावयाचा. परंतु, अफझलप्रसंगावर विशेष प्रकाश पाडणारी तत्कालीन पत्रें उपलब्ध नाहींत.

नाहीं म्हणावयास त्रैमासिक वर्ष ७ यांतील अफझलखानाचें शिवाजी जेव्हाला पत्र (शिवकालीन पत्रसारसंग्रह—ले. ७८२) व राजवाडे खंड १७ मधील अफझलखानाचें विठोजी हैबतरावाला पत्र (ले. ७९८) हीं दोन पत्रे उपलब्ध आहेत. खंड १५ लेखांक ३३६ (ले. ५६१) व ३३८ (ले. ५५८) हीं दोन पत्रे १५८१ मधील आहेत, असें रा. भावे यांनी आपल्या निबंधांत गृहीत धरले होते. पण तीं १५८१ चीं नसून १५७१ चीं आहेत असें मानण्यास बराच पुरावा आहे. पहिल्या भागांतील दुसरा पोटविभाग म्हणजे सभासद बखर, ९१ कलमी बखर, व जेथे करीणा ह्यांचा. चिटणीशी बखरींतील अफझलप्रसंगाचें वर्णन सभासदी व ९१ कलमी बखरींवरूनच केलेलें दिसतें. जेथे करीण्याचाहि आपणाला तितकासा उपयोग नाहीं. हा करीणा शके १६११ नंतर केव्हां तरी जेथे यांच्या संग्रहीं असलेली शकावली व पत्रे यांच्या आधारावर लिहिलेला आहे. खंड १५ ले. ३३६ व ३३८ यांसंबंधानें रा. भाव्यांची जी चुकीची समजूत झाली म्हणून वर लिहिलें आहे तीच जेथे करीणा लिहिणाराचीहि झाली आहे. एकंदरीत शिवभारत, जेथे शकावली, पोचाडा, सभासदी बखर व ९१ कलमी बखर हींच आपलीं अफझलप्रसंगावरील मुख्य साधनें होत. त्यांतहि शिवभारत विशेष महत्त्वाचें आहे. शिवभारत हें काव्य असले तरी त्यांतील इतिहास कसोशीनें व काळजीपूर्वक माहिती मिळवून लिहिलेला आहे, हें अजून सर्वसंमत झालेलें नाहीं, पण काळांतरानें होईल. यासंबंधानें अफझलप्रसंगवर्णनांतील एक दोन गोष्टी लक्षांत घेण्यासारख्या आहेत. २१ व्या अध्यायांत शिवाजीमहाराज व खान यांच्यामध्यें भेटीचा करार झाला, त्याचें वर्णन देतांना प्रत्येकाच्या पाठीमागें वाणाच्या टप्प्यावर दहा दहा सैनिकांनीं रहावें असें सांगितलें आहे. पुढें भेटीनंतर खानाची व महाराजांची झटापट झाली. तेव्हां दोन्हीकडून हे दहा सैनिक धांवून आले, त्यांचीं नांवें देतांना महाराजाकडील सभाजी कावजी, जिवा महाला वंगरे दहाहि जणांचीं नांवें दिलीं आहेत, पण खानाकडील लोकांचीं नांवें देतांना सय्यद अबदुला, बडा सय्यद, रहीमखान, पहिलखानखान, पिलाजी व शंकराजी मोहिते अशीं सहा नांवें देऊन बाकीच्या चाराचीं नांवें माहीत नसल्यामुळे ' चत्वारोऽप्येऽपि यवनाः ' एवढेंच म्हटलें आहे. कविकल्पनेनें नांवें घाबराचीं असतीं तर आणखी चार नांवांची भरती करणें कठीण नव्हतें. शिवभारतांत या प्रसंगासंबंधानें

ज्या नांवांचा उल्लेख केला आहे त्यांपैकी बडा सध्याद, कृष्णाजी भास्कर, संभाजी कावजी, जिवा महाला, येसाजी कंक यांचीं नांवां इतरत्र आढळतात. उलट शिवभारतांत ज्यांचीं नांवां आलीं आहेत त्यांपैकीं अमुक एक या प्रसंगां हजर नव्हता, किंवा तो हजर असणें अशक्य आहे, असें सिद्ध झालेलें नाहीं. हें जें अफझलप्रसंगासंबंधानें म्हटलें तें इतर प्रसंगांनाहि लागू आहे. या अन्वयव्यतिरेकावरून या काव्याच्या पाठीमागें परिश्रमपूर्वक मिळविलेली विश्वसनीय माहिती आहे, असा मनाचा ग्रह होतो. अर्थात्, शिवभारत हें महाराजांच्या गौरवार्थ लिहिलेलें काव्य असल्यामुळें त्यांत अतिशयोक्तीचा भाग असणार व त्यातील प्रत्येक वाक्य प्रमाणभूत मानावयाचें नाहीं, हें उघडच आहे. जेथे शकावली व पोवाडा यांसंबंधानेंहि थोडाबहुत हाच प्रकार आहे. जेथेशकावली बहुतांशीं विश्वसनीय असली तरी तिच्यांतील जेव्हांसंबंधांचे उल्लेख तसेच घेऊन चालणार नाहीं. जो सर्जाराव जेथे शकावलींत एकसारखा ' तरवारीची शर्त ' करतो, त्याचें नांवहि आपणाला इतर साधनांवरून कळत नाहीं. तेव्हां शकावलींतील जेव्हांच्या मर्दुमकीचें वर्णन हें जरा सावधगिरीनेच घेतलें पाहिजे. पोवाडा हा तर शाहिरी कवन, तेव्हा त्यात कवनाला रंग येण्याकरितां काहीं कमी अधिक केलें असण्याचा सभव असावयाचाच.

असो, एकंदरीत मराठ्यांकडील आधारग्रंथांचें स्वरूप अशा प्रकारचें आहे. शिवभारत, शकावली, पोवाडा हे समकालीन व म्हणूनच विशेष आदरणीय व त्यांना पूरक म्हणून सभासदी व ९१ कलमी बखरी, हे सर्व ग्रंथ बहुतांशीं परस्परांना पोषक असेच आहेत. एकदोन स्थळीं मात्र त्याचा एकमेकांत विरोध येतो व अशा वेळीं निर्णय करणें कठीण जातें. त्याचा प्रथम विचार करून मग आधारग्रंथाच्या दुसऱ्या भागाकडे म्हणजे परकीय साधनांकडे वळूं.

पहिलें वादस्थळ म्हणजे भेटीच्या वेळीं जिजाबाईसाहेब प्रतापगडावर होत्या किंवा नाहीं. ९१ कलमी बखरीत व पोवाड्यात महाराज जिजाबाईसाहेबांचा निरोप घेतात, त्या वेळचें हृदयंगम वर्णन दिलें आहे व भावे यानीहि आपल्या निबंधांत तें तसेच घेतलें आहे. उलट सभासदी बखरीत महाराज राजगडाहून मातोश्रींचा निरोप घेऊन प्रतापगडास आले असें म्हटलें आहे. म्हणजे सभासदी बखरीप्रमाणें जिजाबाईसाहेब भेटीच्या वेळीं प्रतापगडीं नव्हत्या.

शिवभारतांत २१ व्या अव्यायाच्या प्रारंभी भेटीच्या तयारीचें वर्णन आं त्यांत जिजाबाईंचा-उल्लेख नाही. यावरून त्या प्रतापगडी नव्हत्या हें अनुमान निघते. अनुल्लेख हें अनस्तित्वाचें गमक नव्हे हें सामान्यतः असलें तरी जेथें उल्लेख जवळजवळ अपरिहार्य आहे तेथें तो नसलें तें अनस्तित्वाचें गमक समजणें योग्य होईल. असो. याप्रमाणें शिवभारत सभासद एका बाजूला, व पोवाडा व ९१ कलमी बखर दुसऱ्या बाजूला अशी स्थिती आहे. या ठिकाणीं शिवभारत व सभासद यांना प्रमाण मानावें असं मला वाटतें; ऐकणारांची मनोवृत्ति उचवळविणें हा पोवाडा म्हणणाराचा ज मुख्य हेतु तर जिजाबाईंचा महाराजांना निरोप यासारखा भावनोदीपक प्रसंग खरोखर घडला नसला तरी कल्पनेनें निर्माण करण्याचा मोह कोणत्या शाहिराला आवरेल ?

दुसरा प्रश्न वाघनखांसंबंधींचा. महाराजांनीं वाघनखांनीं खानाचीं आंतडीं बाहेर काढलीं असा उल्लेख पोवाडा सभासदी व इतर बखरी व जेथे करीणां यांमध्ये आढळतो. परकीय ग्रंथांतून महाराजांनीं हातांत किंवा आंगरव्याखालीं लपविलेल्या हत्यारानें खानाला मारलें असें वर्णन आढळते. शिवभारत, जेथे शकावली व ९१ कलमी बखर यामध्ये वाघनखांचा उल्लेख नाही. शिवभारतांत 'कृपाणिका' असें म्हटलें आहे, ९१ कलमी बखरींत विचव्याचा व पद्याचा उल्लेख आहे, शकावलींत कोणत्याहि हत्याराचा निर्देश नाही. रा. भावे यांनीं हि वाघनखाची कल्पना ही पोवाडेकारानें कवनाला रग येण्यासाठीं काढली, व वाघनख हातांत घातलें असता सहज दिसू शकतें, त्या अर्थां महाराजांसारख्या धूर्त माणसानें तें घातलें नसावें, असें म्हणून वाघनखांची गोष्ट अनैतिहासिक ठरविली आहे. एकदरीत शिवभारत, जेथे शकावली व पोवाडा ह्या तत्कालीन तीन साधनांपैकी फक्त पोवाडयातच वाघनखाचा उल्लेख असल्यामुळे, त्याचप्रमाणें रा. भावे यांनीं दिलेल्या कारणामुळे, वाघनखाचा उपयोग महाराजांनीं केलेला नसावा असें वाटतें. तथापि या बाबतींत निश्चित मत देतां येत नाही.

आतां परकीय साधनवकडे वळू. यामध्ये १ व्या घेतविभागप्रंत म्हणून तत्कालीन साधनांत आदिलशहाचें कान्होजी जेथ्याला फर्मान, राजापूरचें इंग्रजी व्यापान्यानीं १० डिसेंबर १६५९ रोजीं लिहिलेले पत्र (ल. ७९१ व वेंगुर्ण्याच्या डच व्यापान्याचें १६६० एप्रिलमधील पत्र (ल. ८१२) हे मुख्यचें कारण येतात. हिंदुस्थानांत आलेल्या परकीय प्रजाशासकांनीं मनुची

१. फ्रायर यांनीहि आपल्या अनुक्रमें Storia do Mogor व Travels या स्तकांतून अफझलप्रसंगाचा थोडा उल्लेख केलेला आहे, पण त्यांना कर्णोपकर्णी कून माहिती मिळाली ती त्यांनी दिली. शिवाय डॉ. फ्रायर हा तर शेवाजी महाराजांच्या कारकीर्दीच्या अखेरीच्या सुमारास आलेला.

परकीय साधनांच्या दुसऱ्या विभागांत खाफीखानाचा इतिहास, युसातिने उळातीन, महमदनामा हे ग्रंथ येतात. या सर्व साधनांबद्दल असे म्हणतां येईल कीं, त्यांच्यावरून अफझलप्रसंगाच्या वेळची सर्वसाधारण राजकीय परिस्थिति काय होती हें समजण्यास मदत होते. पण प्रत्यक्ष अफझलप्रसंगा-संबंधानें फारशी विश्वसनीय हकीकत मिळत नाही. अफझलखानाचें मुख्य उद्दिष्ट काय होतें, खानाची व महाराजांची भेट होण्याचें कसें ठरलें व भेटीचा करार काय झाला, व प्रत्यक्ष भेटीच्या वेळीं काय झालें हे या प्रसंगासंबंधीं मुख्य मुद्दे होत. यापैकीं पहिल्या संबंधानें अफझलखान कोणत्याहि उपायानें महाराजांचा निःपात करण्यासाठीं आलेला होता (ले.

७७४) हें आपल्याला तत्कालीन पत्रावरून व फर्मानावरून कळतें. तिसऱ्या मुद्द्यासंबंधानें म्हणजे प्रत्यक्ष भेटीच्या वेळीं काय घडलें, खानानें महाराजांची मान दाखून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला किंवा नाही या संबंधानें मुसलमानी पक्षांतील लोकांना खरी हकीकत कळणें अशक्यच होतें. कारण प्रत्यक्ष भेटीच्या प्रसंगीं हजर असणाऱ्या मुसलमानांपैकीं कोणीहि जिवंत राहिला नाही. शरण येणाऱ्या शिवाजीची भेट घेण्याकरितां आपला सेनापति जातो, तों इतक्यांत त्याचा खून होतो व आपल्या सैन्यावर चोहों वाजुनीं हल्ला होतो, यावरून महाराजांनीं विश्वासघातानें खानाचा खून केला असा समज सर्व मुसलमान लोकांत पसरला, यान नवल नाही. हीच हकीकत

संभाजी मृत्यु पावला तोहि अफझलखानामुळेंच, असें बखरींतून आढळतें. तेव्हां शिवाजीवर पाठविलेला हा सरदार आपल्याकडून प्रयत्नांत कांहीं कसूर करणार नाहीं, याबद्दल दरवारला खात्री वाटण्यासारखी होती. दरबारचा अफझलखानाला हुकूम शिवाजीला ठार करावें किंवा जिवंत धरून आणावें असा होता.

परंतु शिवाजीमहाराजांना सहज वठणीला आणण्याजोगें सैन्य खानाबरोबर देण्याचें सामर्थ्य दरवारांत नव्हतें. मोगलांबरोबरचें युद्ध, त्यानंतरची आपसांतील लायाळी, ब्राह्मनायकी व खीनायकी यांमुळें विजापूरच्या राज्याची घडी विस्कळित झाली होती. त्यांतच सध्यां गोव्याच्या पोर्तुगीजांशीं युद्ध (ले. ७७१) सुरू होतें. त्यामुळें अफझलखानाचा सरंजाम पाहिजे तसा होणें शक्य नव्हतें. अफझलखानाबरोबर १२,००० स्वारदिले होते असें वर्णन बहुतेक सर्व ठिकाणीं आढळतें. याशिवाय १०,००० पायदळ व तोफा होत्या. तोफा किती होत्या तें नक्की सांगतां येत नाहीं; परंतु युद्धाच्या शेवटीं महाराजांना जो माल सांपडला, त्यांतील हत्ती, उंट, घोडे यांच्या संख्येवरून खानाबरोबर कमीत कमी ७०।७५ मोठ्या तोफा, व ३००।४०० लहान पहाडी तोफा असाव्यात असा कॅ. मोडक यांनीं तर्क केला आहे. महाराजाजवळ सैन्य किती होतें याचा खात्रीलायक उल्लेख नाहीं. समासदी बखरींत या सुमाराला महाराजांच्या पदरीं १०,००० घोडेदळ व १०,००० मावळे होते असा उल्लेख आहे. ७०० पठाणांची एक तुकडी विजापूरच्या पातशाहींतून महाराजाकडे आली (चिटणीस ६८) तीहि याच सुमाराला असें गॅट डफ व जदुनाथ सरकार यांनीं गृहीत धरिलें आहे व तें संभ्रनीय दिसतें. ९१ कलमी बखरींत महाराजांच्या जवळ 'साठी हजार मावळे होते, असें म्हटलें आहे. महाराजांची सैन्यसंख्या कांहींहि असली तरी एवढें खरें कीं, अफझलखानाजवळच्या सैन्यानें महाराजांशीं उघडमैदानांत लढाई करून यश येईल असा विजापूरदरवाराला भरवसा वाटेना. म्हणून महाराजांशीं उघड लढाई न करता सामोपचारानें वोलणें लावून त्याचा नाश करावा. वसि वपापूर्वीच्या शिऱ्याच्या इतिहासाची पुनरावृत्ति प्रतापगडी करावी अशी सूचना अफझलखानाला देण्यात आली होती (ले. ७९१).

विजापुराहून निघताना सैन्य दिलें त्याशिवाय स्थानिक सैन्याची भरती करण्याकरितां ' आपल्या जमावानिशीं अफझलखानाला सामील व्हावें '

अर्शी-पातशाही फर्मानें मावळच्या देशमुखांना निघालीं होती (ले. ७७४). शिवाय स्वतः अफझलखानहि ठिकठिकाणच्या देशमुखांना पत्रें लिहून (ले. ७८२) 'मानमरातवाची' लालच दाखवून, आपल्या वाजूला ओढण्याचा प्रयत्न करित होता. ह्या प्रयत्नांना यश येऊन बरेच देशमुख त्याला सामील झाले. अफझलखानाबरोबर असलेल्या मराठे सरदारांत घोरपडे, पांडरे, खराडे जाधव, मंबाजी भोसले, घाटगे, काटे, प्रतापराव मोरे, पिलाजी व शंकराजी मोहिते, इतकीं नांवें शिवभारतांत दिलीं आहेत. उत्रोलीचा देशमुख खंडोजी खोपडे हा फर्मान आल्यानंतर खानाला जाऊन मिळाला असें जेधे-शकावली व करीणा यांवरून कळतें. या देशमुखांवरचा हा प्रसंग खरोखरच फार कठीण होता. फर्मानाप्रमाणें खानाला जाऊन न मिळणें, किंवा उलट महाराजांना सामील होणें, हें धोक्याचें होतें. कारण अशा उघड बंडखोरीनें सर्वस्व-नाशच होण्याचा संभव अधिक. त्रिजापूरच्या दृटमूल सत्तेशीं महाराज तोंड देऊं शकनील, अशी खात्री त्या वेळीं फारच थोड्यांची असेल. या आणीबाणीच्या वेळीं कारीचा देशमुख कान्होजी जेधे यानें महाराजांची बाजू धरली एवढेंच नव्हे तर आपलें वजन खर्च करून इतर कांहीं देशमुखांनाहि महाराजांच्या वाजूला वळवून आणलें असें जेधे शकावली व करीणा हीं सांगतात. मावळच्या इतर देशमुखांबरोबर कान्होजी जेधे यासहि फर्मान आलें. तें फर्मान घेऊन कान्होजी आपल्या पांच पुत्रांसह महाराजांच्या भेटीस गेला. महाराज म्हणाले ' तुमचे शेजारी केदारजी व खंडोजी खोपडे हे अफझलखानाकडे गेले. तुम्ही पातशाही हुकूम मोडून राहिलांत तर वतनास अपाय होईल, कदाचित् प्राणांवरहि वेतेल. तेव्हां तुम्हीहि जाणें. ' कान्होजी म्हणाला 'शहाजीमहाराजांनीं तुमचें सहाय्य करण्याविषयीं आमच्याकडून शपथ घेतली आहे. त्या शपथेला आपण जागणार. मग वतनाचें कांहींहि होवो. ' महाराजांनीं त्याला वतनावर पाणी सोडण्यास सांगितलें. त्याप्रमाणें त्यानें हातावर पाणी घेऊन सोडलें. मग महाराजांनीं त्याला आपलीं मुलेंमाणसें कारीहून तळेंगांवाला नेऊन ठेवण्यास सांगितलें. त्यात महाराजांनीं दोन गोष्टी साधल्या. एक कान्होजीचीं मुलेंमाणसें सुरक्षित राहिलीं, व त्यांच्या सुरक्षिततेची आपण काळजी वाहतो हें कान्होजीला दिसलें; दुसरी, कान्होजीचीं मुलेंमाणसें आपल्याकडे ओलीस राहल्यासारखी झालीं व कान्होजीच्या एकनिष्ठतेसंबंधानें काळजी राहिली नाहीं. याप्रमाणें व्यवस्था झाल्यावर कान्होजीची व महाराजांची

परस्पर आपणभाक झाली. नंतर महाराजांच्या सांगण्यावरून कान्होजी व इतर देशमुख यांची बैठक झाली. कान्होजी म्हणाला, 'आपण तर महाराजांकरतां वतनावर सुद्धां पाणी सोडलें आहे व आपण व आपले लेकसुद्धां महाराजांकरितां प्राणहि वेंचण्यास तयार आहों. मुसलमान वेइमान आहेत. आपलें काम झाल्यावर नसतें निमित्त ठेवून नाश करतील. महाराजांचें हें मन्हाष्ट राज्य आहे. सर्वांनीं हिंमत धरून एकनिष्ठेनें सेना करावी.' कान्होजीचे हे हिंमतीचे शब्द ऐकून इतरांनाहि स्फूर्ति झाली व वांदळ, हैवतराव सिलिमकर, पासलकर, मारणे, डमाले, मरळ, डोहार हे सर्व महाराजांना मिळाले.

१५८१ च्या वैशाखांत पातशाही फर्मानें मावळच्या देशमुखांना आलीं, असें जेथे शकावली म्हणते. कान्होजी जेव्हाला आलेलें फर्मान उपलब्ध आहे. त्याची तारीख आपाड शु. ६ आहे. याच सुमाराला म्हणजे पावसाळ्याच्या आरंभी—खान विजापुराहून निघाला असावा. प्रथम तो पुण्याच्या रोखानें निघून तुळजापुरावरून माणकेश्वरापर्यंत आला. दोन्ही ठिकाणीं त्यानें हिंदूंच्या देवळांना त्रास दिला. माणकेश्वराहून त्यानें आपली दिशा बदलली. व सरळ पुण्याच्या रस्त्यानें जाण्याऐवजीं करकंब, भोसें, पंढरपूर, शंभुमहादेव, रहिमतपूर या मार्गांनें तो वाईस येऊन पोचला. पंढरपूर व शंभुमहादेव या क्षेत्रांतहि त्याच्याकडून त्रास पोचला. खानानें याप्रमाणें आपला मार्ग बदलण्याचें कारण काय, असा प्रश्न येथें उपस्थित होतो. या प्रश्नाचीं दोन उत्तरे संभवतात. (१) पहिलें उत्तर असें कीं, 'खानाचें उद्दिष्ट शिवाजीमहाराजांना पकडून नेणें किंवा मारणें हें होतें. शिवाजीमहाराजांनाहि हें माहित होतें व आपण जाऊं तिकडे आपल्या पाठीमागें खानाला यावें लागेल ही खात्री असल्यामुळें त्यांनीं आपल्याला सोईस्कर असा प्रतापगडचा टापू युद्धाकरतां पसंत केला. हा टापू पसंत करण्याचें कारण, एक तर तो त्यांच्या राजधानीपासून दूर होता व राजधानीपासून होतां होईल तों लांब शत्रूला तोंड देणें हें युद्धकौशल्याचें एक प्रमुख अंग आहे. दुसरें, प्रतापगडचा टापू डोंगराळ व दऱ्याखोऱ्यांनीं भरलेला असल्यामुळें गनिमी काव्याच्या युद्धपद्धतीला सहाय्यक असा होता. असल्या प्रदेशांत अल्पसंख्याक पण भौगोलिक परिस्थिती पूर्णपणें माहित असणाऱ्या सैन्याला आपल्याहून कित्येक पटींनीं प्रबल अशा शत्रूचाहि धुव्या उडविणें शक्य होतें. तेव्हां या कारणांमुळें महाराज आपण होऊन पुण्याहून प्रतापगडला आले व त्यामुळें खानानेंहि पुण्याचा रोंख सोडून वाईचा मार्ग धरला.'

(२) याप्रमाणें प्रिचेन कॅ. मोडक यानीं केलें आहे तें बॅरच आकर्षक आहे यात शका नाहीं. पण त्याला आधार बहुतेक तर्काचाच आहे. शिवाजीमहाराज पुण्याच्या टापूत असूनहि काहीं कारणामुळें खानानें वाईचा मार्ग धरला व त्यामुळें महाराजहि पुण्याहून जायळीला आले असें शिवभारतात स्पष्ट म्हटलें आहे (अ. १८ श्लो. १-११, ४१-४३). खानानें वाईला येण्याचीं कारणें शिवभारतात सांगितलीं आहेत तीं अशीं —

(१) महाराजांनीं जायळीचें राज्य घेतलें तेव्हा मोठ्याच्या वशातील प्रतापराय या नात्याचा पुरुष पिजापूरला पळून गेला पिजापूर दरवारच्या मदतीनें जायळीचें राज्य परत जिंकण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती. अफझलखानाची स्वारी महाराजाप्रिद्ध निघाली तेव्हा तो खानाबरोबर आला व जायळी हस्तगत करण्याप्रियी त्यानें खानाचें मन पळविलें (२) खानालाहि जायळीसारखा नाक्याचा टापू हस्तगत करण्याची कल्पना पटली. जायळी प्रात आपल्या हातात आला म्हणजे आपल्या सुभेदारीचा वाईप्रात व कोंकण याच्यामधील दरवाजाच आपल्या ताब्यात आला असें त्याला वाटलें असावें. शिवभारतातील या स्पष्ट उल्लेखामुळें वर दिलेलें कॅ मोडक याचें प्रिचेन मान्य करता येत नाहीं. महाराजाच्या मार्गे खान आला असें नसून खान वाईकडे येतो असें दिसल्यावरून महाराज जायळीला आले, असें म्हणानें लागतें पण अशा रीतीनें महाराजाच्या प्रतापगडाला येण्याची सगति लावल्यावर, प्रतापगडचा टापू बचावाच्या दृष्टीनें त्यांना फार सोईस्कर होता, हेहि कबूल केलेंच पाहिजे सरतेशेजटी प्रतापगडाजवळच लढाईचा प्रसंग आला, तेव्हा तेथील डोंगराळ जमिनीमुळें खानाच्या घोडदळाची दुर्दशा झाली, हे शिवभारतकारानें मार्मिकपणानें सांगितलें आहे (अध्याय २३ श्लो. २९) पण हा शेजटचा प्रसंग आला तीं खानाच्या उतावीळपणामुळें व फाजील आत्मविश्वासानुळें. थोड्याशा धिमेपणानें तो वागला असता तर बहुतेक त्याचा हेतु सिद्धीस गेला असता कारण खानाच्या स्वारीच्या बातमीनें महाराजाच्या वाजूच्या बहुतेकाच्या तोंडचें पाणी पळालें होतें. सर्वांनीं सांगितलें की ' झुज देऊ नये, सल्ला करावा. ' पण महाराज खानाला ओळखीत होते. अफझलखानाशीं सल्ला म्हणजे मृत्यु हे त्यांना माहीत होतें. काहीं प्रसंगीं साहस हाच शहाणपणा असतो. म्हणून महाराजानी मनाचा धडा करून युद्ध करावयाचें, शरण जावयाचें नाहीं असें ठरविलें. सुदैवानें रात्री देवीचा दृष्टांतहि महाराजाच्या बेताला अनुकूल असाच झाला ही दृष्टाताची

गोष्ट खरी असो ना खोटी असो, शरण जायें म्हणणाऱ्या लोकाना तापुरतें निरुत्तर करण्याला तरी तिचा उपयोग झाला असला पाहिजे याप्रमाणें विचार करून, सर्ग निरवानिरव करून जिजाबाईसाहेबाचा निरोप घेऊन, महाराज राजगडाहून प्रतापगडास गेले प्रतापगडाच्या आजूबाजूला आपल्या सर्ग सैन्याचें एकीकरण करायचें, मग रात्रीचा मुख्य—कदाचित् किछे खेरीजकरून—शत्रूच्या हातीं पडला तरी फिरार नाही, असें घोरण महाराजांनीं ठरविलें असायें कारण खान बाईला आल्यानंतर त्याच्या सैन्यानें महाराजाचा प्रदेश आक्रमण करण्यास सुरुवात केली व जाधवाने सुपेंप्रात, पांडव्यानें शिरवळ, खराड्यानें सासनड, सिद्दी हिलालानें पुण्याच्या आसपासचा प्रदेश व हवशी सैफखानानें तळकोंकण, फारशा प्रयासाशिवाय घेतलें असें दिसतें * (शि भा अ २३ श्लो० ११-१२)

पण याप्रमाणें लढाई चालविल्यास दिवसगत लागणार व इतकें करूनहि जायली—प्रतापगडासारख्या डोंगराळ देशात लढाई करणें व तो काबीज करणें फार मुश्किलीचें, असें समजून आपला हेतु 'दुस्तरेंकरून' साध्य कराना असें खानानें योचिलें असायें महाराजाना भेटिला आणून जिवत हातीं धरवें व 'पादशाही चाकरा करून दाखवावी' असा त्यानें विचार केल्या त्यानें आपला विश्वासू वफाील वृष्णाजी भास्कर याला महाराजाकडे पाठविलें व सांगितलें कीं 'तुमचे वडील शहाजीमहाराज याचा व आमचा फार दिवसाचा स्नेह यामुळें तुम्हीं काहीं आम्हास परके नाही आमचा हेतु एनटाच कीं, तुम्हीं पुढपणा करता तसा न करता पादशाहाच्या आज्ञेत चालायें याला तुम्हीं कबूल झाला म्हणजे तुमचा सयाचा मुख्य याहूनहि जास्त सरजाम व मानमरातव वादशाहाकडून तुम्हास मिळून देण्याचा जिम्मा मी घेतों तेव्हा काहींहि अदेशा न धरता आम्हाला येऊन भेटायें "

महाराज आपल्या गोड शब्दांनीं फमून सहज आपल्या भेटिला बाईला येतील असा खानाचा समज असल्यास तो साफ चुकीचा ठरला महाराजांनीं खानाच्या वकिलास म्हटलें, 'ठीक आहे खानाचें म्हणणें आम्हाला कबूल आहे

त्याच्यासारख्या पराक्रमी सरदारापुढे आमचा काय पाड आहे ? त्यांनी आम्हाला एवढी दया दाखविली हेंच विशेष ! त्याची भेट आम्हीं अवश्य घेऊ. खान आपल्याला शहाजीमहाराजाच्या प्रमाणेच वडिलाच्या ठिकाणी आहेत. त्याचा आणि शहाजीमहाराजाचा स्नेह काय आम्हाला माहित नाही ? तुम्हीं त्यांना जाणवलीला घेऊन या, आम्ही त्याच्या भेटीला अवश्य घेऊ. त्याचा बोलभाक पाहिजे. त्याकरिता आमचे वकील पंताजी गोपीनाथ यांना तुमचे बरोबर पाठवितों. त्यांना नेऊन खानाची भेट करवावी.' पताजीला पाठविण्यात महाराजाचा हेतु असा होता की, त्याने खानाच्या सैन्यासंबंधाने कच्ची बातमी आणायी; त्याचप्रमाणे लाच वगैरे देऊन खानाच्या सैन्यात बारीक रीतीने शोध करून खानाचा खरा वेत काय आहे यासंबंधाने माहिती मिळान्यास पहायी. त्याप्रमाणे पताजीपताने शोध करता त्याला आढळून आले की, खानाचा खरा हेतु महाराजाना भेटीच्या वेळीं धरायें असा आहे. कृष्णाजी भास्कराऋडन खानाला सर्व हकीकत कळली, तेव्हां महाराजांनीं भेटीला येण्याचे कबूल केलेले ऐकून त्याला फार आनंद झाला. शिवाजी आपल्याला भ्याला असे त्याला वाटले. पताजीपताशीं जाणवलीला येण्यासंबंधाने त्यानें जराशी तक्रार केली व त्याच्यापासून त्यानें आपल्याला काही इजा होणार नाही अशी शपथ घेतविली. पण एकदरीत जाणवलीला येण्यासंबंधाने त्यानें निखालस नाखुषी दाखविली नाही. पताजीनें प्रतापगडास जाऊन आपल्याला मिळालेली माहिती महाराजास सांगितली महाराजानी त्याला परत खानाकडे पाठविलें. व 'शिवाजी फार भितो. आपणच मेहेरबानी करून जाणवलीला यावे; तेथें तो आपल्याला भेटेल' असें सांगण्यास सांगितले. त्यावरून खानाने जाणवलीला येण्याचे नक्की केले. खानाचा हेतु महाराजानी शक्य तर वाईला येऊन भेटावे असा होता. पुढे रडतोंडीचा घाट उतरून खानाने लष्करासह कोयनातीरीं तळ दिला, तेव्हा 'आता तरी महाराजांनी आपल्या गोटात येऊन आपल्याला भेटायें' असें त्याचे बोलणे चालूच होते. याकरिता दोन चार वेळ दोघाचे वकील (९१ कलमी बखर, वालम ३२) परस्पराकडे गेले आले. पण महाराजाच्या निग्रहामुळे प्रतापगडाच्या माचीपर भेट होण्याचे निश्चित करायें लागले. दोघेजण सौदा ठरवाय्यास लागले म्हणजे ज्याला सौदा पटण्याची उमुक्तता कमी त्याच्या वाजून सोद्याच्या अटीचा काटा झुकतो, हा नेहमींचा अनुभव आहे. त्याप्रमाणे खान भेटीला उत्सुक असल्यामळे, ५१

आल्याशिवाय महाराज भेटीम येण्याला तयार नसतील तर जावळीला येण्याचें त्यानें कबूल केलें. कदाचित् आपण ससैन्य जावळीला गेल्यानें तीं नाक्याची जागाहि आयतीच आपल्या हातांत येणार व मग शिवाजीचें आपल्यापुढें कांहींहि चाळणार नाहीं; आपल्याला जावळीला बोलावण्यांत शिवाजी कसा नामा फक्त आहे, असाहि विचार त्याच्या मनांत आला असावा. अफझलखानाची चूक झाली ती ही कीं, आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या हालचालींची बातमी त्यानें ठेवावी तशी ठेवली नाहीं व त्यामुळे त्याच्या जागृकतेविषयी व स्वभावाविषयी त्याला यथार्थ कल्पना आली नाहीं. जावळीला बोलावण्यांत शिवाजीचा कांहींतरी टाव असला पाहिजे, तेव्हां आपण जावळीला जाऊं नये, असें त्याच्या हातावडील अधिकारी त्याला जीव तोडून सांगत होते, पण त्यांच्या सल्ल्याचा त्यानें धिक्कार केला. त्याची खात्री कीं, शिवाजी आपल्याला म्याला आणि खरोखरीच अजूनपर्यंतचा सर्ग देखावा या ममजुतीला पोषक असाच होता. खानाचें आयुष्य लढाया मारण्यांत गेलेले, कर्नाटकाच्या राजांना धुळीला मिळविल्याबद्दल सर्वांच्या तोडीं त्याचें नांव झालेले, तर महाराज तिराच्या आंतबाहेर असलेले अननुभवी तरुण; खान आल्याबरोबर महाराजांनीं आपण होऊन बहुतेक मुख्य सोडून दिलेला व आपण स्वतः डोंगरांत लपून बसलेले, व खानांचा निरोप आल्याबरोबर त्याच्या सर्व अटी कबूल असल्याबद्दल त्यांनीं उत्तर पाठवलेले; या सर्ग वनावामुळे शिवाजी खरोखरच घाबरला आहे, निदान जावळीला जाण्यांत धोका तरी नाहीं, असें अनुमान खानानें काढलें. त्याप्रमाणें तो वाईहून निघून रटतोंडीच्या घाटानें उतम्बन प्रतापगडच्या पायथ्याशीं पारगांवानजीक कोयनेच्या कांठीं आला व तेथें त्याच्या सैन्याचा तळ पडला. थोरला तोफखाना व वुणगे त्यानें वाईजवळच ठेविले. पण 'बारा हजार लष्कर व बटुकी' लहान तोफा, हत्ती वगैरे बरोबर आणले. महाराजांनीं झाडी तोडून वाट व फौज राहण्याला मैदान करविलें होतें. वाई हें आपलें मजबुतीचें स्थान सोडून खान पारगावला आला ही त्याची भयंकर चूक झाली. त्याबरोबरच त्याच्या स्वारीची अखेर करी होणार हें ठरलें. शिवभारतकारानें हा मुद्दा मोठ्या मार्मिकपणानें मांडला आहे. " तो बलाढ्य अफझलखान जावळीजवळ आला तेव्हांच 'ही आता माझ्या हातात आलीच' असा विचार त्याच्या मनात आला. इकडे शिवाजीमहाराजांना खान

जावळीला आल्याचें कळलें तेव्हा 'हा वरा माझ्या तावडींत आला' असें वाटलें" (अ. २० श्लो. ४८-४९).

पाराळा आल्यानंतर पूर्वी सांगितल्याप्रमाणें महाराजांनीं आपल्या गोटात येऊन भेटावें असा खानानें प्रयत्न करून पाहिला, पण तो फुकट गेला. सरतेशेजटीं किल्ल्याच्या खाली थोडे अंतरावर महाराजांनीं भेटीकरता जागा तयार करवानी, व तेथें खान पाराळा आल्याच्या तिसऱ्या दिवशीं भेट व्हावी असें ठरलें. प्रत्यक्ष भेटीसंग्रधानें करार ठरला तो असा — आपलें सैन्य आहे तसेंच ठेवून एकट्या अफझलखानानें सशस्त्र निघावें व पालखींत घसून पुढें यावें. त्याच्या संग्रहता दोन तीनपेक्षा जास्त सेवक वरोबर नसावेत. याप्रमाणें प्रतापगडच्या माचीपर्यंत येऊन त्यानें मडपात शिवाजी महाराजाची वाट पहात रहावें आणि शिवाजी महाराजांनीं सशस्त्र येऊन त्या पाहुण्याचा आदरसत्कार गौरवानें यथाप्रिधि करावा. दोघाच्याहि रक्षणाकरिता स्वामिनिष्ठ व दूर अशा दहा दहा सशस्त्र सैनिकांनीं पाठीमागें बाणाच्या टप्प्यावर येऊन उभें राहावें, आणि अशा रीतीनें भेटून दोघांनीं काय गुप्त बोलणें चालणें करायलाचें तें करारें

भेटीचें बोलणें सुरू झालें तेव्हापासूनच महाराजांनीं आपली तयारी चालविली होती. नेताजी पालकराला त्यांनीं हुकूम दिला होता कीं, खानाचें सैन्य बाईला आहे तोंपर्यंत व बाईतून जावळीला येत असताना त्याला बिलकुल उपसर्ग देऊ नये, पण खान बाईतून आल्यानंतर ज्या दिवशीं आमची भेट व्हायलाचें ठरेल त्याच दिवशीं पुढें येऊन घाटमाथा रोंखून धरणा याप्रमाणें भेटीच्या वेळीं दगा होऊन लढाईचा प्रसंग आला तर खानाच्या फौजेला आल्या वाटेनें परत जाता येऊ नये, याची तजवीज झाली दुसऱ्या बाजूच्या म्हणजे पारघाट व कोंकण या बाजूच्या बदोस्तकारिता मोरोपत कोंकणात होते त्यांनीं वर येऊन ती बाजू धरानी अशी व्यस्त्या केली. एकदरीत पाराळा आलेलें खानाचें सैन्य आता केचीत धरल्यासारखें झालें. याशिवाय भेटीच्या जागेच्या जास्त जवळ जावळीच्या व पाराच्या रानात वादळ व त्याचे लोक ठेगळे त्याचें काम भेटीचा वेत फिसकटला तर एकदम खानाच्या लष्करावर चालून जाऊन त्याचा धुव्या उडवणें हें होतें त्याचप्रमाणें सिलिमनराचा जमान बोचेघोलीच्या घाटात लपवून ठेवला. खानाच्या लोवाना गडानर येऊ न देण्याचें त्याचें काम होतें. प्रतापगडच्या आसपासच्या प्रदेशाची

खडान्खडा माहिती असल्यामुळे महाराजाना ही व्यवस्था करता आली. सर्वांना ताशीद होती कीं, इशारतीचे आमज गडार होतांल, त्यांमहून सूचना घेऊन प्रत्येकानें आपापली कामगिरी करावी.

भेटीचा दिवस मार्गशीर्ष शु. ७ गुरुवार (१० नोव्हेंबर १६५९) हा ठरला होता. महाराजांनीं खानाला भेटीची सूचना करावी म्हणून वकिलास धिठी लिहिली. त्यांमहून खानानें भेटीची जागा कशी आहे वगैरे चौकशीकरिता आपले लोक पाठविले. त्यांनीं ती पाहून पसत केली. तेव्हा खान भेटीकरता निघाला. बरोबर बरोच संनिवाहि घेतले. हें पाहून पताजीपतानीं पुढें होऊन सांगितलें कीं, इतके लोक बरोबर घेतल्यानें राजाला भीति वाटेल व भेटीचा योगहि फुकट जाईल. याकरिता हे लोक बरोबर घेऊ नयेत. असें सांगितल्यावर खानानें सर्व लोक दूर वाणाचे टप्प्यावर ठेवले व स्वतः आपण, पालखी, दोघे सशस्त्र नोकर, वृष्णाजीपत, व पंताजीपत असे पुढें चालले बरोबर घेतलेल्या दोन नोकरांपैकीं एक वडा सय्यद नावाचा प्रख्यात शिपाई होता. सर्व मडळी भेटीच्या जागेजवळ आली तेव्हा ती उत्तम रीतीनें शृंगारलेली सदर पाहून खानाला फार वेपम्य वाटलें. 'शिवाजी म्हणजे काय ? सहाजीचा एक आणि पातशहाकडेहि नाहीं असें त्याच्याकडे सामान ?' असे उद्गार त्याच्या तोंडून निघाले. पताजीपत जवळच होते, त्यांनीं त्याचें समाधान केलें. ते म्हणाले 'हा सर्व पादशाही माळ. लखकरच पादशाहाचे घरीच जाणार आहे त्याची एगडी तजवीज कशाला ? '

इकडे महाराजांनींहि आपली तयारी केली. त्यांनीं नेहमीं प्रमाणें स्नान व देवपूजा करून भोजन केलें. नंतर अगात चिलखत घालून वर झगा घातला डोक्यालाहि चिलखताचा टोप घालून वर तुन्याचा पाडरा मदील घातला. पायात चोळणा घालून कास कसली उजवे हातात भनानी तरवार व डोमे हातात बिचवा घेतला. पाठीला टाल बाधली पोशाख केल्यानंतर महाराजांनीं सरतेशेजटचीं निरवानिरव केली 'आम्हीं ही होड आरभली श्री सिद्धीस नेईलच कदाचित् भेटीत त्रिपरीत घटलें तरी तुम्हीं सर्वांनीं धीर न सोडता ठरल्याप्रमाणें खान व फौज बुडवावे व सभाजीला राजा करून राज्याचें रक्षण करावें' याप्रमाणें निरवानिरव करून किल्ल्यावरील लोकाना, 'तुम्हीं सर्व शूर पराक्रमीच आहा आमची मदत तुम्हानरच आहे. या प्रसंगीं सर्वांनीं आपली शर्थ व सामंभता सांगितली तशी करानी राज्य वृद्धीला पावेल,

तसतसे आहे तें सर्व तुमचेंच आहे' अशा प्रकारच्या शब्दांनी उत्तेजन देऊन, व सर्वांचा निरोप घेऊन महाराज, जिऊ महाला व संभाजी कावजी यांसह दरवाजाबाहेर पडले. थोडे पुढे आल्यावर खानाबरोबर बडा सय्यद आहे हें ऐकून उभे राहिले, आणि पंताजीपंतांस बोलावूं पाठविलें. त्यांच्याबरोबर निरोप केला कीं 'जसे शहाजी महाराज तसे खान. बडा सय्यद खानाजवळ आहे. त्यामुळें भीति वाटते. त्याला दूर पाठविणें'. त्यावरून पंताजीपंतांनीं कृष्णाजीपंतास सांगून बडा सय्यद यालाहि दूर पाठविलें. महाराजांच्या मनांत किंतु न रहावा म्हणून खानानें हातांतली तरवारहि कृष्णाजी भास्कराच्या हातांत दिली. याप्रमाणें आपल्या मनासारखें सर्व ज्ञान्यावर महाराज जिऊ महाला व संभाजी कावजी यांसह भेटीच्या जागेपर्यंत गेले. ते येतांच खानहि भेटीसाठीं उठून उभा राहिला. पंताजीपंतांनीं पुढें होऊन 'खानांना जाऊन भेटावें' म्हणून महाराजांना विनंती केली. महाराजांनीं पंताना 'खान हेच काय' म्हणून विचारून घेतलें. त्याचप्रमाणें खानानेंहि 'महाराज हेच काय' असें विचारून खात्री करून घेतली. लगेच दोघांनीं एकमेकांना कवटाळून भेट दिली. खान उंच व धिप्पाड होता, शिवाजीमहाराज ठेंगणे व बारीक होते. भेट देतांना महाराजांची मान सरासरी खानाच्या खाकेशीं आली. निमिषार्धांत खानानें महाराजांची मान डाव्या हातानें खाकेंत दावून धरली, व दुसऱ्या हातानें कमरेची कट्यार काढून त्यानें महाराजांच्या डाव्या कुशीला वार केला. सुदैवानें महाराजांच्या अंगांत चिलखत असल्यामुळें कट्यार नुसती खरखरली, अंगांत शिरली नाहीं. खानानें दगा केला हें पाहून महाराजांनींहि डाव्या हातांत विचित्रा होता त्यानें खानाच्या उजव्या बाजूला पोटावर वार केला. खानाच्या अंगांत फक्त झगाच होता. त्यामुळें एकाच धावांत खानाची आंतडी बाहेर आली. महाराज खानाच्या वगळतून मान सोडवून दूर शाले. "मारलें ! मारलें ! दगा ! धावा ! !"

खानाचा मुर्दा पाळखीत घालून चालले. ते पाहून संभाजी कावजी, वगैरेंनी भोयांचे पाय मारले. आणि महाराज व इतर मंडळी खानाचें शीर घेऊन गडाच्या दरवाज्याजवळ आले.

उगेच इशारतीचे आवाज करविले. त्याबरोबर चोहोंकडून महाराजांचे लोक उठून खानाच्या गोटावर एकदम चालून गेले. थोडे वेळापूर्वी जें रान अचेतन झाडांपाडांनीं हिरवें गार दिसत होतें ' तेंच रान एका क्षणांत शिपायांच्या धिंगाण्यानें गजबजून गेलें.' या आकस्मिक हल्ल्यानें खानाचें सैन्य गोंधळून गेलें, व खानाची हकीकत कळल्यावर तर धीर सुटून पळत सुटलें. त्या अपरिचित व डोंगराळ प्रदेशांत त्यांचा टिकाव लागणें शक्य नव्हतें. यामुळे ज्याला जिकडे वाट फुटली तिकडे तो पळत सुटला. काहीं थोडे लोकांना मात्र प्रतापराव मोरे यानें चाईपर्यंत पोंचविलें. बरेच सरदार पाडाव झाले धाकटा रणदुल्ला, अंबरखान, राजाजी घाटगे, अफझलखानाचे दोन धाक मुलगे हे पाडाव झाले व मंत्राजी भोसले ठार झाला, असें शिवभारतांत सांगितलें आहे. खानाच्या पार येथील गोटांत व नंतर चाई येथें द्रव्य व माल मत्ताहि अतोनात मिळाली. महाराजांनीं खानाकडील पाडाव झालेल्या लोकांना आदरानें वागवून सोडून दिलें. " भांडते लोक जे पडले होते त्यांच्या लोकांस चालवले, पुत्र नाही त्यांच्या बायकांस निम्मे वेतन चालवले. जखमी झाले त्यांस जखम पाहून वक्षिसें दिलीं. सैन्यांतील अधिकाऱ्यांना कडी, कंठमाळ तुरे, पदकें वगैरे मोठमोठी वक्षिसें दिलीं. पंताजीला लक्ष होन इनाम दिले, याप्रमाणें खुशाली केली. "

अफझलखानाच्या वधाला प्रथम मुसलमान इतिहासकार व नंतर त्यांच्यावर हवाल ठेवणारे इंग्रज इतिहासकार यांनीं 'खून' ही संज्ञा दिली. याप्रमाणें मराठी राज्याचे संस्थापक 'खुनी,' मराठ्यांच्या साम्राज्याचा आरंभ खून व लुटालुट यांमध्ये व अफझलखान 'हुतात्मा,' असें ठरलें. मुसलमानी इतिहासकारांना महाराजांनीं विश्वासघातानें खानाचा खून केला असें वाटणें कसें सहाजिक होतें तें बर सांगितलेंच आहे. वास्तविक महाराज खुनी नव्हते व खान हुतात्मा नव्हता. खान महाराजांना फसवावयास गेला पण आपणच फसला. लबाडी करावयाची तर ती यशस्वी होईल अशी तरी करावी, नाही तर फजीतीला पारावार नाही. याप्रमाणेंच खानाचें झालें. महाराज मात्र सर्व बाबतींत सावध राहिले. शिऱ्याच्या राजाचा ज्यानें भेटींत खून केला, आपल्या घराण्याला जो सदा पाण्यात पाहतो, आपल्याला

धरण्याकरता किंवा ठार करण्याकरिता जो आलेला व पतार्जापतानीं घाईहून आणटेल्या बातमीप्रमाणेहि ज्याचा हेतू भेटींत आपल्याला दगा करण्याचा, त्या खानाशीं आपण जितक्या सावधपणानें वागू तितकें कमीच, असें महाराजांनीं ठरविलें असल्यास नवल नाहीं. नवल हें कीं, खान वेसावधपणें गडावर आला असताहि त्यानीं त्याच्यावर हल्ला केला नाहीं व आपला जीव धोक्यात घालून त्याची भेट घेतली. महाराजाचा हेतु खानाला मारण्याचाच असता तर, त्याना त्याची भेट घेण्याचें काहींच कारण नव्हतें. इशारतीच्या आज्ञाच्या व्यवस्थेप्रमाणेहि महाराजाचा हेतु सलोरयाचा होता असेंच स्पष्ट होतें. भेटींतून काहीं निष्पन्न झालें व आपल्या मनाप्रमाणें तह घडून आला तर पहारें असें महाराजाच्या मनात होतें. पण खानानेंच भेटींत त्याना मारण्याचा प्रयत्न केला जेव्हा, त्याना स्वसंरक्षणार्थ त्याला ठार करणें भाग पडलें.



प्रकरण ८ वें

विजापूरकरांशीं सामना

१. अफजलखानान्या वधानंतरची चढाई — अफजलखानाच्या वधाच्या प्रकरणीं विचार करणारे कित्येक लोक आज मान्य झालेल्या उच्च नीतितत्त्वाची कसोटी लावून शिजाजीमहाराजाना दोष लावितात. परंतु ही दृष्टि त्या वेळच्या लोकांमध्ये नव्हती. त्या वेळचे शिक्षण, परिस्थिति व विचाराची प्रगल्भता याचा अदाज पाहिला म्हणजे सर्वांनाच महाराजाचें हें कृत्य अभिनदनीय वाटलें असल्यास काहीं नवल नाही. सभासद व शिवभारतकार ह्या उभयतानींहि अफजलखानाच्या तुळजा-पूरच्या व पंढरपूरच्या मूर्तीगरीळ अत्याचाराचा उल्लेख करून, त्याच्या वधाबद्दल धर्मदृष्ट्या समाधान प्रदर्शित केलें आहे. शिवभारतकारानें त्याला 'देवद्वेष्टा' हें विशेषण लावून, आणि सभामदानें झालेल्या रणसंग्रामाला कारभारपाड्याच्या युद्धाची आणि शिजाजी व अफजलखाना भीम-दुर्योधनाची उपमा देऊन तत्कालीन समजुतीचें स्वरूप स्पष्ट केलें आहे. तात्पर्य 'प्रताप-गडच्या भेटींत खान ठार झाला हें ऐकताच हिंदू लोकांना धर्मानरचें मोठें सकट नाहींसैं झालें व त्याचें श्रेय शिजाजीमहाराजाना आहे हा विचार प्रामुख्याने मनापुटें आला' असल्यास नवल नाही (ले. ७९९) अर्थात् महाराजाचें हें कृत्य साहजिकच पराक्रम या वर्गांत समाविष्ट झालें यापूर्वी आताच्याप्रमाणें शिजाजीला कोणत्याहि प्रगळ सत्तेशींतोंड घाबें लागलें नव्हतें. फत्तेखान किंवा चंद्रराम मोरे याच्याशीं कराव्या लागलेल्या लढाया या प्रमगाच्या मानानें काहींच नव्हत्या या वेळचीं विजापूरदरवारची तयारी आणि विशेषत अपेक्षा फारच मोठी असल्यामुळें त्यांना आलेल्या अपयशाचा

सर्व स्वजनाना अर्थातच अभिमान वाटू लागला. विजापूरकराना दहशत वसली (मो २०१). इतरानाहि धाक वाटू लागला. मोंगलाना त्याच्या यशस्वी चरित्राबद्दल काळजी करणें भाग पडलें. आणि परदेशस्थ इम्रज, डच आदिकरून व्यापारी चकित होउन त्याच्या स्वदेशी कळनिल्या जाणाऱ्या अहवालात शिवाजीचें नात्र चमकू लागलें. तात्पर्य, शिवाजीमहाराजांच्या अफजलखानावरील अनपेक्षित आणि अद्भुत विजयामुळें महाराज सर्व दक्षिणेंत प्रसिद्ध झाले.

अफजलखानाच्या सैन्याचा पुरा मोड झाला व तें गट मापडेल तिकडे पळून गेल्यामुळें या प्रसर्गां लडाईंतील छूटहि महाराजाना मिळाली. मुख्य केंद्रापासून दूर, खुद्द शत्रूंचे मुख्यतात फसरणूक झाल्यामुळें विजापुरी सैन्याला आपल्या सरजामापैकीं काहींहि वाचविता आलें नाहीं सभासदानें दिलेला तपशील थोडा अतिशयोक्तीचा मानिला, तरी 'अनेक घोडे, कित्येक हत्ती, पुष्कळ उट, वराचसा खजांना आणि शत्रुपक्षांनें सिद्ध केलेला सर्व लजामा महाराजाचे हातात पडला' यात शका नाहीं. याचें महत्त्व विशेष होतें. ऐन वेळीं आपलें लष्करी सामर्थ्य वाढविण्यास जबर असणारी संपत्ति व लष्करी साऱ्हे अशा रीतीनें अचानक त्यांना मिळाली व त्याचा त्यानीं त्वरेनें फायदा घेतला शत्रूंचें मन स्वास्थ्य टळविणारा एवढा मोठा पराक्रम केल्यानें आसपासचीं शत्रूसघांचीं मोहळें त्याच्यावर तुटून पडणार हें स्पष्टच होतें. आणि तसें झालेंहि यापुढील निदान पाचसहा वर्षांचा काळ म्हणजे महाराजाची एकसारखी झालेली ताराबळ व एक प्रकारची कुतरओढ यानीं भरलेला आहे. भारी आपतींचा वाऊ करून केवळ विरचनेंत वेळ न घालविता त्यानीं या वेळीं जें अप्रतिम प्रसंगावधान दाखविलें तें लोकांनिष्ठक्षण होय. मिळालेल्या यशाचा फायदा त्यानीं मोठया शिताफीनें व अत्यंत त्वरित घेऊन आपला मुख्य व महत्त्व याची उभयनिव ग्रां करण्यासाठीं कमर बांधली. किंमदुना विजापूरकरानीं आपल्या एका बव्या सरदाराला पाठवून केलेल्या प्रयत्नात त्यांना मोठें अपयश आल्यामुळें महाराजाना विजापूरकराच्या मुख्यद्वार चढाई करण्याचें आमंत्रणच मिळाल्यासारखें झालें. अफजलखानाशीं तोंड देण्याकरिता महाराजांनीं केलेली तयारी व आखलेलें धोरण इतकें अचुक होतें कीं, अफजलखानाचा मोड झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशीं महाराजाच्या सैन्यानें चढाईचें युद्ध सुरू करून त्यात यश मिळविलें. अफजलखानाचा

वध १५८१ मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी रोजी झाला. व निजापूरकरांच्या मुलखात घुमून चडाईच्या घोरणाला आरंभ शुद्ध अष्टमीला झाला ! सरनेवन नेताजी पाळकर खानाच्या वाईच्या सैन्यावर तुटून पडण्याकरिता म्हणून दुसऱ्या दिवशी वाईला गेला. परंतु अफजलखानाचें सैन्य आर्धाचि पळून गेलें होतें, त्यामुळें पराक्रम करण्याला वाईला जागा नव्हती. पळालेल्या लोकांचा पाठलाग करूनहि कौर्णाचि त्याच्या हाती लागलें नाहीं (भा. २३-४७). लवकरच शिवाजीमहाराजहि त्वरा करून आपल्या सर्ग सैन्याचा जमाव घेऊन वार्टस आपल्या सेनापतीला येऊन मिळाले. युद्धात मिळालेल्या सामानाची व्यस्तथा, पडलेल्या व जखमी झालेल्यांची निरवानिरव (सभा. २१) इत्यादि गोष्टी करण्यास त्यांना फार तर एक दोन दिवस लागले असतांल. वाईच्या ब्रम्हवृदाना छातीवर येऊन बसलेलें मुसलमानाचें सकट निवारण झाल्यानें आनंद होऊन त्यांनीं मनापासून शिवाजीचें यशचिंतन केलें. वाई येथें सर्व सैन्य एकत्र झाल्यानंतर शिवाजीनें सेनापती नेताजी पाळकर याच्याशीं विचार करून युद्धाचा पुढील कार्यक्रम ठरविला व लगेच पन्हाळ्याच्या एकाच रोखानें कामाला सुरुवातच झाली.

शिवाजीचें या वेळचें सैन्य किती असायें याचा अंदाज मार्गील प्रकरणां केला आहे. दहा हजार घोडदळ व दहा हजार पायदळ आणि सातशें पठाण हें सैन्य एका लडाईला पुरेसें असलें तरी त्याचे विभाग पाडून अनेक ठिकाणां चुरशीचे सामने घायला ही सल्ला पुरी होती असें वाटत नाहीं. या वेळचीं वर्णनें पाहिलीं असता प्रतापगडाजमळ सर्ग सैन्य एकत्र आणण्या-नंतर त्याच्या पुन भिन्न दिशाना पाठविण्याकरिता तुकड्या पाडण्याचा उल्लेख आढळत नाहीं. आणि एकसारखी मेहनत करून पन्हाळा आदिकरून मुटूच कात्रीज करण्याची व दक्षिणेकडे गदग, लक्ष्मीनरपयंत छुट्टीची जी हुड्ड उठ-विळी गेली ती यथार्थ ठरण्याकरिता शिवाजीचें सर्गचें सैन्य एका रोखानें गुत-विणें अवश्य वाटतें. यामुळें मुपें, शिरमळ, सासपड, पुणें या उत्तरेच्या बाजूला स्वारी करणारे जाधव, पाडरे* खराटे, हिलाल ह्या निजापुरी मेनानायकानी आप-ल्यापैकीच सिद्दी हिलाल याच्या मध्यस्थीनें शिवाजीला शरण येऊन त्याचा

* शि. भा. अ. २३, खो. ५५ मध्ये 'उर्भा नायकनामानो' असा निर्देश आहे. तो सदर पांडरे व खराटे, यांचाच आहे. (ले. ७९६ व ८८५)

आश्रय केला; तो शिवभारतांत म्हटल्याप्रमाणें युद्धांत पराजय झाल्यामुळें केला, असें मानतां येत नाही. अफजलखानाच्या नाशामुळें धैर्य गळून निराधार झाल्यानें (भा. २३, ५४-५६) म्हणजे दहशतीनेंच (चिट. १३७) त्यांनीं वरीलप्रमाणें धनी बदलला असावा.

२. पन्हाळगडाचा बंदोबस्त — यापुढें अगदीं अल्पावधीतच शिवाजीनें फार मोठा प्रांत आक्रमिला. कारण किल्ल्यांचीं रक्षण केलेला नाही असा उघडा प्रांत कोणाहि फौजबंद सरदाराच्या ताबडीत तेव्हाच सांपडूं शके. हे लक्षांत घेतलें म्हणजे कोयना व पार येथील लढाईत विजापुरी सैन्याची दाणादाण झाल्यानंतर मधील मुलखाचें रक्षण करण्यास, अर्थातच दमदार असें सैन्य कोठेंच राहिलें नसलें पाहिजे हें उघड आहे. वाईला पुढील स्वारीचा कार्यक्रम निश्चित होताच एकदम जवळच्या चंदन-बंदन किल्ल्यांना वेढा देऊन त्याची नाकेबंदी करण्यात आली. याचें कारण उघड आहे. किल्ले चंदन-बंदन हें विजापुरी ठाण्याचें ठिकाण असल्यामुळें त्याखालील मुलुख विनहरकत मिळण्यासाठीं तो ताब्यांत घेणें जरूर होतें. आणि तो लवकरच ताब्यात आलाहि असेल. याच वेळीं शिरालें आदिकरून व खटाव, मायणी, कलढोण, वडगांव, कन्हाड, कुंडल, अष्टें, इत्यादि अनेक स्थळें (भा. २३, ५८-६१) म्हणजे सर्व वाईप्रांत—आजच्या सातारा जिल्ह्याचा बहुतेक सर्व भाग—फारच थोड्या अवधीत व्यापण्यात* आला. व दक्षिणेकडे कोल्हापूरपर्यंत खंडणी वसूल करण्यांत आली. परंतु मध्यंतरीं विजापूरकरांचा नाक्याचा किल्ला पन्हाळगड हा होता, तो उघड्या मुलखाप्रमाणें तितक्या अनायासानें ताब्यांत आला असेल हें शक्य वाटत नाही. शिवभारतकारानें (२३, ६३-७२) या प्रसंगीं प्रत्यक्ष युद्ध झाल्याचें वर्णन केलें आहे. सभासदानें या वेळीं पन्हाळा घेतल्याचें न लिहितां शिवाजी आगव्यावळून परत आल्यावर तो घेतला असें लिहिलें आहे. तथापि तो नेहमीं कालविपर्यास करितो. त्याची सवलत देऊन पाहिलें तर, सिद्दी जाँहराचे, म्हणजे प्रस्तुत प्रसंगीं, 'पन्हाळा किल्ला अदल-शाहीचा, तेंचें भेद करून गड घेतला.' (पृ. ५७) असें त्याचें मत दिसतें. मागे वर्णन केलेल्या परिस्थितीत हीं दोन्ही विधानें खरी असण्याचा संभव आहे.

परंतु ह्या भेदाचें निश्चित स्वरूप सांगता येण्यासारखें नाहीं. ग्रँट् डफ्नें या वेळची माडणी कोणत्या आधारानर केली आहे हें बरोबर समजत नाहीं. 'अफजलखानाला मदत करण्याकरिता म्हणून जजिन्याच्या सिद्दीनें तळा व घोसाळा ह्या किल्ल्यास वेढा दिला होता. पण अफजलाचा नाग झालेला कळून त्यानें माघार घेतली. त्याचें परिपत्य करण्याचा वहाणा करून शिमाजी इकडे पन्हाळ्याकडे राजकारण लागीत होता अण्णाजी दत्तो २ मावळ्याचें प्रबळ सैन्य ह्यानीं ह्या कामीं उपक्रम करून यश मिळविलें.' ह्या हकीकतीतील महत्त्वाचा तपशील शिमाजीनें शके १५९४ फाल्गुन वा १३ रोजी दुसऱ्या वेळीं पन्हाळा घेतला, त्या प्रसंगाशीं जमता आहे (समा. पृ. ७६ व पर्णाल). यानरून ग्रँट् डफ्ना घोटाळा झाला आहे असें स्पष्ट दिसते. असो.

मार्गशीर्ष वध नगमी सोमवारी रात्री (इ. १६५९ नोवें २८) पन्हाळा शिमाजीनें घेतला. त्या वेळीं सहा घटका रात्र झाली होती. ही वारकाई फक्त शिमापूरकर देशपाडे वहींतील, किंवा राज्याभिषेक-शकावली हीच देते. शिमाजी पन्हाळगडावर रात्रीच प्रथम आला आणि 'ती सवध रात्र दिवसाप्रमाणें घालवून त्यानें सर्ग किल्ल्याची शोभा पाहिली' असा शिवभारताकडूनहि त्या विधानाला दुजोरा मिळतो. अफजलाचा वध आणि पन्हाळ्याला वेढा घालून युद्ध करून किंवा भेदानें तो किल्ला हस्तगत करणें, ह्यामध्ये फक्त अठरा दिवसाचा काल गेला; यानरून ही भरारी बहुत त्वरेची झाली असें म्हणण्यास हरकत नाहीं. मिजापुरानर किंवा मिजापूरकराच्या मुलखात, कोंकणात किंवा देशानर, कोठेंहि स्वारी करण्यास मध्यमार्ति आणि बळवट केंद्रस्थान (Strong base) ह्या दृष्टीनें पन्हाळगडाचें महत्त्व विशेष होतें. तेव्हा तो हस्तगत करण्याची धाई शिमाजीनें करानी हें योग्यच होतें. * ही वस्तुस्थिती तत्काळीन इम्रज २ डच व्यापान्याच्याहि लक्षात आलेली दिसते 'शत्रूचा पाठलाग करीत असतानाच शिमाजीनें पन्हाळा हस्तगत केला' (ले. ७९१) किंवा 'शिमाजीनें मिसाया न घेता' पन्हाळा घेतला (ले. ८१२) याचा अर्थ एकच असून ह्यावरून वर उर्णन केलेली त्वराच प्रतीत होते.

* प्रथम किंवा ताब्यांत आस्थापासून चार दिवसांनी शिमाजी 'पन्हाळ्यावर गले' असा शिमापूर दप्तरांतील यादींत उल्लेख घेतो तो अमान्य करावा किंवा कसें ह्या प्रभाष श्राव नितके महत्त्व प्राप्त झालेनें नसल्यामुळे त्याचा केवळ निर्देश करून पुढें जाण्यास हरकत नाहीं

पन्हाळा ही नाक्याची जागा असून आदिलशाही राजाचें तें निर्वाणीचें आश्रयस्थान असल्यामुळें अर्थात् विजापूरदरबारांत तो घेतल्यानें सर्वांनाच घडकी भरली. शिवाजी आपल्याला आटोपत नाहीं अशी अह्लीशहाची खात्री होऊन त्याच्या मनांत शिवाजीविरुद्ध मोगलांकडे मदत मागण्याची कल्पना येऊन गेली नसेल असें म्हणवत नाहीं (भा. २४-२४). परंतु स्वतः काहींतरी हातपाय हाळविणें जरूर होतें. यापूर्वीच फाजल, याकूत, अंकुशखान, हसन, मुसेखान प्रभृति प्रतापगडाखालून पळून गेलेले योद्धे विजापुरी दाखले झाले होते व झालेल्या अपमानाचें उदें काटण्याची त्याची भाषा चालू होती. इतक्यात पन्हाळा घेतल्याची बातमी पोंचल्यामुळें यापुढें थेट स्वतःच्या मुलखांत घुसलेल्या शत्रूची उपेक्षा करण्याची सोयच राहिली नाहीं. आणि पन्हाळ्यासारख्या सुरक्षित ठिकाणाहून शिवाजीनें आपल्या मुलखाचें आक्रमण करूं नये म्हणून त्याला तेथेंच पायबंद घालण्याची शक्य ती योजना त्वरेनें करणें इष्ट होतें. ही योजना गर्दीची म्हणून अगर्दीच जुजबी स्वरूपाची होती असें उघड दिसतें. वर सांगितलेले हे सर्व अपयशी योद्धे, अन्य कोणी मिळण्यासारखे नव्हते म्हणून पुनः शिवाजीवर पाठविण्यांत आले. मात्र या वेळीं त्यांनीं रुस्तुमजमा ह्या सरदाराच्या हाताखालीं लढावें असें ठरविण्यांत आलें.

शके १५५८ च्या तहामुळें उत्तरेकडील सरहद्द निर्बंध झाल्यानंतर दक्षिणेकडे कर्नाटकामध्यें आधाशासारखा मुलूख जिंकण्याचा हव्यास जो आदिलशाहीला लागला तो या काळपर्यंत इंधनानें आधिकाधिक प्रदीप्त होण्याच्या अग्नीप्रमाणेंच वाढत राहिला. शके १५७८ पर्यंत म्हणजे सुमारे वीस वर्षेपर्यंत उत्तरेकडे शांतता अनुभविण्यास मिळाल्यामुळें वायव्य व उत्तर ह्या वाजूला दुर्लक्ष होऊन अनास्येमुळें किल्ले, ठाणीं इत्यादींचा बदोबस्त फारच लेचापेचा होऊन राहिला होता. त्याचा फायदा घेऊन शिवाजीनें एक एक पाऊल पुढें टाकिलें. १५७८ मध्यें औरंगजेबानें विजापुरावर स्वारी केली त्या वेळीं ह्याच कारणामुळें विजापूरकर लवकरच वटणीस येणार होते. परंतु औरंगजेबाच्याच अडचणीमुळें ते बचावले. या वेळीं पुनः १५७९ च्या श्रावणात तह होऊन उत्तरेकडे निरवानिरव झाल्यामुळें आदिलशाहीचा दक्षिणदिग्गिजय जोरानें चालविण्यांत आला. यामुळें अफजलाची स्वारी निघाली तेन्नाच निजापूरकराजवळ पुरेसें सैन्य नव्हतें. त्यातच अफजलाचा समूळ नाश झाल्यानंतर हा पराजय परतविण्याचें साधन अह्ली

आदिलशहाच्या हातीं राहिलें नाहीं. आणि म्हणूनच पराजय पावलेलें बेहिम्मत सैन्य किंवा रस्तुमजमासारखा निष्ठाहीन सेनापती ह्यांच्यापर विजापूरदरबारची इज्जत अवलंबून ठेवारी लागली अशा आणीबाणीच्या प्रसंगी, ह्यानतरहि सिद्दी जाहरासारख्या बडखोरावर प्रसन्न रहावें लागलें व ह्याचेंहि कारण, ही अल्लीची अविचाराची कर्नाटकातील स्वारी होय असें नुसर्तानें आपल्या अज्ञानान्यात स्पष्टपणें मांडलें आहे तें खरें दिसतें. नाहीं तर शहाजीसारख्या अनेक प्रबळ सरदाराच्या पोशिंघाला सैन्याची इतकी टर्चाई पडावी हें अत्यंत विचित्र वाटतें असो

रस्तुमजमा हा रायवाग, कोन्हापूर (ले ७८५), राजापूर व कारजार (ले ७८९) इतक्या प्रसृत मुलखाचा आदिलशाही सरसुभेदार होता. हुकेरी हा त्याचा जहागिरीचा गाव असल्यामुळे त्याचें सैन्य याच मुलखात होतें त्यात प्रतापगडावरून परत आलेलें सैन्य मिळवून शिवाजीला तापुरता विरोध करण्याच्या कामगिरीपर त्याची रवानगी झाली पाठविलेलें सैन्य अपुरें आहे ही जाणीव अर्थातच अल्ली आदिलशहाला होती (भा २४-२४) त्यातून रस्तुमजमाची आदिलशाहीवरील निष्ठा तितकी विश्वसनीय नव्हती ही गोष्ट अल्लीच्या लक्षात असलीच पाहिजे बडेसाहेबीण व अल्ली आदिलशहा याचें व रस्तुमजमाचें बरें नाहीं व रस्तुमजमा शिवाजीशीं स्नेहानें रागतो ह्याचा बोभाठा घेत परकी व्यापार्याच्या पर्यंत जाऊन पोचला होता (ले ७९०, ७९१, ८००, ८१२), त्या अर्थी या स्वारीचें स्वरूप आम्हां पर दर्शिलें आहे, त्याच प्रकारचें असलें पाहिजे, ह्यात शका नाहीं विजापुरी सैन्य आपल्यापर चाल करून येत आहे असें पाहून महाराजांनीं पन्हाब्याचा बंदोबस्त पक्का करून ठेविला रायवाग आदिकरून पेठा कारवीज करण्यात गुतलेल्या आपल्या सैन्याला रस्तुमजमाच्या बरोबर चालून येणाऱ्या सैन्यास वाटेंत सतावून सोडण्याची कामगिरी सांगितली, व आपण शत्रूसैन्याला तोंड देण्याकरिता ससैन्य कूच केले. या वेळीं शिवाजी-महाराजाच्या सैन्यात नेताजी पालकर, हिरानी इंगळे, भिमजी वाघ, सिधोजी पत्रार, गोदाजी जगताप व महाडिक इत्यादि शिवाजीचे जुने सेनापति असून त्याशिवाय नुरुनेच सामील झालेले जाधव, पाठरे, खराटे पितापुत्र व सिद्दी हिलाल हेहि होणे रस्तुमजमाच्या बरोबर आलेल्या सरदारात फाजल प्रमुख असून मलिक इनार, सादात, फतेखान, मुल्ला हय, सतानी घोरपडे व सर्जेराय घाटगे हीं इतर नावें आढळतात शिवाजी व रस्तुमजमा ह्यांनी

आपआपल्या सैन्याची केलेली व्यूहरचना सविस्तर येथे देण्याचे कारण नाही (भा. २४ श्लो. ३०-५२). महाराज स्वतः रुस्तुमजमावर व भैताजी पालकर फाजलखानावर असे चालून गेले. उभय सैन्याची गाठ वाटेंतच पडून ही लढाई कोल्हापुरानजीक झाली. मराठे विजयश्रीच्या निश्चासाने जोराने लटल्यामुळे रुस्तुमजमाचा घरसोडीचा आणि फाजलखानाचा कचदिल प्रतिकार टिकाय धरू शकला नाही. आणि थोड्याच वेळात मुसलमानी फौज उधळून गेली व रुस्तुमजमा व फाजलखान या दोघाहि सेनापतींनी पळ काढला. पन्हाळा किल्ला घेऊन शिवाजीने आपला त्या प्रांती अमल बसविण्याचा उपक्रम केला तो ह्या लढाईने पूर्णतेस जाऊन पन्हाळा व त्याच्या आसपासचा सर्व प्रांत शिवाजीच्या ताब्यात आला (भा. अ. २४). ही लढाई पौष वद्य दशमी (डिसें. २८) रोजी झाली. ही मिती राज्याभिषेक शकावलीतच सापडते. ' बारा हत्ती व दोन हजार घोडी राजे यानी पाडार केली. रुस्तुमजमा पळोन गेला ' हें शकायल्यातील श्लोक वर्णन अर्थातच वस्तुस्थितीला वरून आहे (ले. ८१२).

३. एका महिन्यांतील हालचाली—पन्हाळा घेतल्यापासून बरोबर एका महिन्याने कोल्हापूरची लढाई झाली. ह्या एका महिन्यातील शिवाजीच्या हालचाली काय झाल्या हें समजण्यास परदेशस्थ व्यापाऱ्याच्या पत्राशिवाय अन्य साधन नाही. १५८१ च्या पौष शु. ७ (१६५९ डिसें. १०) च्या राजापूर-कपनी पत्रात 'पन्हाळा घेतल्यानंतर शिवाजीने वदरी व आतील शहरे काबीज केली. यामुळे काहीं वदराचे सुभेदार राजापूरला पळून येत आहेत. ' असा मजकूर आहे. आणि त्याच्या आधारानर प्रो. सरकारानी पन्हाळा घेतल्यानंतर आणि कोल्हापूरच्या लढाईच्या पूर्वी शिवाजीच्या सैन्याचा रत्नागिरी जिल्ह्यातील संचार गृहीत धरिला आहे (पृ. २२८) जवळ जवळ दोन महिन्यानंतरच्या फाल्गुन शुद्ध चतुर्थीच्या (१६६० फेब्रु. ४) पत्रातील 'त्याला सारखेंच यश येत असून किनाऱ्यावरील अनेक वदरे त्याच्या ताब्यात गेली आहेत. त्यापैकीच दामोळ हें एक असून तेथील सुभेदार तेथे असलेला अफजलखानाची तीन गळवते घेऊन राजापूरस आला. ' हा मजकूर वरील विधानाला पुष्टी देतो, अशी त्याची स्पष्ट समजूत दिसते. पण ती कित्य आहे. किनाऱ्यावरील अनेक वदरे याची व्याप्ति दामोळच्या उत्तरेकडील किनाऱ्यापुरतीच धरणे इष्ट आहे. आणि हें

विधान पुनरुक्तीपैकीं समजल्याशिवाय गत्यंतर नाही. 'कांहीं वंदरांचे सुभेदार' ह्या विधानाची व्याप्तीहि वरीच संकुचित म्हणजे पुष्कळशी अतिशयोक्ती धरून समजली पाहिजे. कारण, ज्या इंग्रजांच्या पत्राच्या आधारावर हें विधान करावयाचें त्या इंग्रजांचाच पुरावा ह्या वावर्तीत पूर्णपणें निर्णायक आहे असें दिसत नाही. १० डिसेंबरच्या पत्रांत ' शिवाजी उत्तरेचे बाजूला ससैन्य वावरत असून चौलापासून दामोळपर्यंत सर्व किनाऱ्याचा स्वामी झाला आहे. ' हें वाक्य त्या पत्रांतील अफजलप्रसंगाच्या वर्णनाच्या आधीं आलें असल्यामुळे दामोळ वंदर जिंकण्याचें काम हें पत्र लिहिणारांच्या मते वरेंच आधीं झालें असावें हें उघड आहे. वाक्यांच्या पौर्वापर्यानुसारें प्रसंगांचा कालानुक्रम ठरविण्याचें हें गमक समाधानकारक आहे हें स्पष्ट होण्याकरितां इंग्रजी पत्रांची लेखनाची पद्धति थोडी उलगडून सांगितली पाहिजे. हिंदुस्थानांतील परदेशीय व्यापाऱ्यांना आपल्या बरिष्टांकडे पत्रें पाठविण्याची संधी फारच दीर्घकालानंतर म्हणजे वर्षांतून फार तर दोनदां येत असे. तीहि मालाची गलबतें मरून पाठवितांना यावयाची. गलबतें वंदरांत आल्यानंतर माल भरण्याची, त्याचे कागदपत्र, हिशेब वगैरे तयार करण्याची गडबड असल्यामुळे त्या वेळीं सविस्तर पत्रें लिहिण्याइतकें मनःस्वास्थ्य त्यांना मिळत नसे. बरिष्टांकडे पाठवावयाचीं पत्रें सविस्तर असावीत अशी बरिष्टांची अपेक्षा अर्थातच असे. तेन्हां पांच सहा महिन्यांत झालेल्या सर्व घडामोडी होतांच किंवा झाल्यानंतर कळतील तशा टिपून ठेवावयाच्या व तींच टिपणें किंवा त्यांचे उतारे वेळ आली कीं करून पाठवायाचे, ह्याच मार्गाचें त्यांना अवलंबन करावें लागे. अर्थात् पत्रांतील मजकुरांत वाक्यांच्या अनुक्रमानें बहुधा पौर्वापर्य साधलें जाई. आतां प्रस्तुत मुद्याबद्दल ह्या अनुक्रमावरच भिन्न ठेवावी अशी परस्त्रार्थीन परिस्थिती सुदैवानें नाही. वरील वाक्यांत दामोळबरोबरच उल्लेखिलेले चौल शिवाजीचे ताब्यांत १५८१ च्या आपाड-श्रावणाच्या आधींच म्हणजे १५८० कार्तिकापासून तरी असावें असें दिसतें (ले. ७७४ व ७७७). खुद दामोळ १५७९ च्या वैशाखांत शिवाजीला औरंगजेबानें दिलें होतें, यांत शंका नाही (ले. ७२४). ' शिवाजीनें निजामशाही कोंकणांतील मुसलमानांना त्रास देऊन, पातशाही मुलखांतील कित्येक किल्ले हस्तगत केले आहेत' या अड्डाच्या तक्रारींत वरील दामोळपर्यंतच्या मुलखाचाच समावेश होत असला पाहिजे असें वाटतें.

मग वरील दामोळ व इतरांच्या सुभेदाराबद्दलच्या निधानाची काही संगती लाभिता आल्यास पाहिली पाहिजे. आमच्या मते बदराचे सुभेदार राजापुस पळून येत आहेत हे म्हणणे खरे मानून त्यांना पळून येण्याचे कारण शिवाजीची प्रत्यक्ष स्वारी असे न समजता स्वारीची अपेक्षा असे समजावे. आणि दामोळहून आलेला सुभेदार हा अफजलखानाच्या तीन गलबताचा अधिकारी व दामोळचा तालपुरता नवा सुभेदार असे गृहीत धरल्यास कोणतीच अडचण रहाणार नाही. मात्र अली आदिलशाहाच्या १५८१ कार्तिक व. १२ च्या फर्मानात मामले मुजफराबाद (प्रभानगळी) व बदर मुस्तफाबाद (दामोळ) या प्रांताचा सरहवालदार म्हणून अफजलखानाला हुकूम दिला आहे. यावरून त्या वेळी तरी दामोळ आदिलशाही मुलखात धरले पाहिजे असे दिसते. म्हणजे अफजलखानाने शिवाजीवर स्वारी काढिली तिच्या कार्यक्रमात पश्चिम किनाऱ्याच्या बाजूने हि चढाई झाली असे होते. याच कारणाकरिता इमजी पत्रातील तीन किंवा अधिकहि गलबते त्या प्रांताकडे गेलीं असावी. मात्र त्याच्याकडून अपेक्षित कामगिरी अफजलाचा नाश झाल्यामुळे न होता त्यांना नामोहरम होऊन परत यावे लागले हेहि उघड आहे. तेव्हा दामोळ अगदीं अल्प काळ विजापूरकरांच्या पुन ताब्यात जाऊन नंतर शिवाजीच्या ताब्यात पूर्ववत् आले असे दिसते. परंतु त्याकरिता प्रो. सरकार याच्याप्रमाणे शिवाजीने रत्नागिरी जिऱ्यात स्वारी काढिली होती असे म्हणण्याचे कांहींच कारण नाही.

सैन्याचे तुकडे पाहून दोनतीन ठिकाणी विभागण्याची आशयता अगोदरच दाखविली आहे. त्यातून पन्हाड्यासारखे महत्त्वाचे ठाणे हाती घेऊन तेथे जम बसल्यावर आदिलशाहीचे सामर्थ्य कोठपर्यंत पुरे पडू शकते ते पाहीपर्यंत कोंकणातील स्वारीची अशी घिसाडघाई करण्याचे महाराजाना काहीच कारण नव्हते. दक्षिणेकडे रस्तुमजमा त्याचा स्नेही होता. दामोळच्या वरील कोंकण त्याच्या हातीं होतेंच. पन्हाळा पक्षा काबीज झाल्या-नंतर नरवाटाची सर्ग पट्टी ताब्यात आल्यावर राहिलेली छोटी कोंकणपट्टी घेणे अगदीं सोपे काम होते. परंतु पन्हाड्याचा वदोबस्त पक्षा करणे हे मात्र अत्यंत जरूरीचे होते. त्यामुळे १५८१ च्या मार्ग. वद्य ९ पासून पौष वद्य १० पर्यंतचा एक महिना शिवाजीने पन्हाड्यावरच सैन्याची व्यस्तता बगैरे करण्यात व विजा-पूरकरांच्या हालचालींची बातमी ठेगण्यात घालविला असला पाहिजे, असा जो

शिवभारतावरून घर्नी निघतो तोच वस्तुस्थितीला धरून आहे मात्र मध्यतरी पन्हाळ्याचा पक्का बंदोबस्त होण्याकरिता पन्हाळ्याचे पोटकिळे म्हणजे दुग्ध किळे घेणे आणि त्याला सामग्री पुरविणाऱ्या पेठा व रस्ते ताच्यात घेणे ही कामे अर्थातच त्याने केली अमली पाहिलेत डच पत्रावरून असे म्हणता येते की, असे पोटकिळे शिवाजीने घेतले व रायबागसारख्या मोठ्या पैंग तेथील रहिनाशाशी अनुसंधान लागून ताच्यात आणि त्या या उद्योगाने शिवाजीचे सैन्य निजापूरच्या बरेच जवळ गेले असेहि प्रसंग आले रायना विनापूरापासून दोन अडांच दिवसाच्या मकाणानर आहे परंतु कोन्हादूर

शहाजीची ही हालचाल झाली असेंहि समजण्यास हरकत दिसत नाही. म्हणजे अफजलाचा नाश झालेला ऐकल्यानंतर त्याने आपला वेत फिरविला असण्याचा बराच संभव आहे. शहाजीची ही हालचाल खरी असल्यास वन्याच दृष्टीनीं अत्यंत महत्त्वाची ठरेल. ह्या हालचालीमुळे, शिवाजीच्या उपक्रमां-बद्दल पूर्वीपासून शहाजीचा विरोध होता म्हणून समजणाऱ्या पक्षास, ह्या वेळीं तरी आणि पर्यायाने पूर्वी देगील, त्या विरोधाचें स्वरूप समजलें जातें तितकें फडेर स्वरूपाचें नसावें असें मान्य करावें लागलें. विशेषतः शहाजीचें 'आम्ही रजपूत' म्हणून गाजलेलें पत्र महमद आदिलशाहाच्या मृत्यूनंतरचें (१५७९ श्रावण) म्हणजे ह्याच अडीचतीन वर्षांतलें आहे, हें लक्षांत घेतलें असतां शहाजीच्या वृत्तीबद्दल गैरसमज राहण्याचें कारण नाही. ह्या विषय मागे एके ठिकाणीं सविस्तर येऊन गेला असल्यामुळे येथे त्याची विशेष परिस्फुटता करित नाही. परंतु शिवाजीमहाराजांच्या बद्दल आजहि सर्वांच्या कल्पना नितक्या स्पष्ट नसल्यामुळे या ठिकाणीं शिवाजी व विजापूरकर ह्यांच्या संबंधांबद्दल थोडा उद्दापोह केला पाहिजे. समकालीनांच्या मध्यस्थाने ह्या संबंधांचा निकाल करून घ्यावयाचा म्हटलें तर उघडपणें दोन पंथ आपल्या नजरेस पडतात. एक पंथ बखरकार व महाराजांच्या प्रजाजनांचा; दुसरा, मुसलमान व तत्सम म्हणजे त्यांच्या कल्पनांवर चालणाऱ्या पाश्चात्य व्यापाऱ्यांचा. यांपैकीं दुसऱ्यांनीं शिवाजीविषयीं काटलेले उद्गार आपल्याला आक्षेपाई वाटतात, एवढ्यावर ते तसे ठरवितां येणार नाहीत. ह्या उद्गारांच्या पाठीमागे कोणती सकारण मनोभूमिका आहे याचें शक्य तर पृथःकरण करून पाहिलें पाहिजे. याकरितां महाराजांची परिस्थिति थोडी लक्षांत आणणें जरूर आहे. विजापूरदरवारच्या एका जहागिरदाराचा मुलगा ही सुरवातीची स्थिति इतक्या कालावधीनंतर आणि असें उज्वळ चरित्र स्पष्ट दिसत असल्यामुळे आज आपल्या नजरेसमोर आली नाही, तर आश्चर्य नाही. परंतु समकालीनांच्या नजरेसमोर्तून ती टळणें अशक्य होतें. इंग्रज त्याला शहाजी व रुस्तुमजमा याचे प्रमाणेंच विजापुरी उमराव समजतात. गोव्याचा गव्हर्नर त्याला आदिलशाही सरदार असेंच म्हणतो (ले. ७९,२).

नेहि शिवाजीचें सैन्य विजापुरावर व मिरजेवर हळे करीत असतां त्याला अडविलें नाहीं असें इंग्रजांनीं लिहिलें आहे.

कोल्हापूरच्या स्वारीचा असा मनाजोगता निकाल लागल्यावर महाराज पन्हाळ्यावर परत गेले आणि तेथें बसून, पन्हाळ्याखालील प्रांत निर्वेध ताब्यांत आला. ह्या गोष्टीचा फायदा कसा घ्यावयाचा या दृष्टीनें त्यांनीं विचार करून आपला किल्ला आणि सैन्य यांचा चांगला बंदोबस्त केला. कान्होजी जेधे यांजकडून कावजी कोढाळकर व बाघोजी तुपे यांस मागोन घेऊन त्यांना हशमाच्या हजारिया सांगितल्या म्हणजे हजार पायदळ्याचे सेनापती बनविले; ही गोष्ट याच व्यवस्थेची द्योतक आहे. परंतु पूर्वीच एक महिना या विवंचनेंत घालविला असल्यामुळे यावेळीं फक्त पंधरा दिवसांतच सैन्याची सिद्धता करून कोंकणांत एक व देशावर एक अशा दोन स्वान्या शिवाजीनें काढल्याचें दिसतें. यांपैकीं विजापूरकडील म्हणजे देशाकडील स्वारी माघ शु. १४ (१६६० जाने. १६) ला निघाली हें आपल्याला माहीत आहे (जे. श.). शकावली व डच पत्रव्यवहारांतील मोघम उल्लेखांवरून ह्या स्वारीबरोबर शिवाजी गेला असा बोध होत असला तरी तो पन्हाळ्यावरच राहिला आणि त्यानें सेनापती (नेताजी) ला अष्टी आदिलशाहाचा मुख्य जिकण्याकरितां पाठविलें हें अधिक सयुक्तिक दिसतें. पूर्वीच्या विजयानें धीर आल्यामुळे आतांची ही दौड नेताजीच्या स्वभावाप्रमाणें त्यानें फारच दूरवरची मारिली. दोन अडीच महिने तो याप्रमाणें बाहेर राहिला. नेताजीनें जिकलेल्या किंवा व्यापलेल्या मुलखामज्यें पूर्वेकडील

यांमुळे 'देश तर उध्वस्त झाला, * सैन्य गळाले, पन्हाळ्या वगैरे गड गेले आणि मोंगली किंवा अन्य सैन्याकडून मदत होण्याची चिन्हें दिसतना' अशी अडचणीची वेळ प्राप्त होऊन अलीला काय करावें तें सुचेनासें झाले. कदाचित् आपण स्वतः जावें किंवा कसें यावढल तो फिकिरीत पडला असतां, कर्नूलचा सिद्दी जौहर ह्या बंडखोर सरदाराला गौरवून तो जाण्यास सिद्ध झाल्यामुळे बुडल्याला काडीचा आधार मिळाला आणि त्याला उंची पोपाख व सलावतखान हा किताब देऊन त्याची शिवाजीवर खानगी करण्यांत आली. ही एवढ्या थोड्या मुदतींत शिवाजीवर निघालेली तिसरी स्वारी होय. सलावतखानाबरोबर सुमारे १६ ते २० हजार घोडदळ आणि ३५ ते ४० हजार पायदळ सज्ज होतें. त्यामध्ये कर्नूलकडील कर्नाटकी पायदळ आणि शिवाय दुसऱ्या स्वारींत मोड झाल्यामुळे बेहिंमत झालेले रुस्तुमजमा व फाजलखान इत्यादि सरदारहि होते. एवढें मोठें सैन्य आपल्यावर चालून येत आहे हें समजतांच मिरजेचा वेढा उठवून शिवाजी परत फिरून सावकाश सावकाश आसमंताद्वागाचा बदोबस्त करीत करीत पन्हाळ्याकडे वळला, आणि चैत्र शु. १ (२ मार्च १६६०) स गडावर जाऊन पोचला. पुढें येणाऱ्या वेढ्याला तोंड देता यावें म्हणून गडावर धान्यसामग्री भरून ठेवणें आणि इतरतः संचार करीत असलेलें सैन्य एकत्र करणें ह्या गोष्टी मध्यंतरी चालूच होत्या. त्या करण्यास पुरेसा वेळ बहुधा सांपडला नसावा. कारण, सलावतखान पन्हाळ्याला लगेच येऊन वेढा देऊन बसला. शिवाजीचें सैन्य या वेळीं विजापूरकरांच्या रणक्षेत्रांत उतरलेल्या सैन्याशीं तुल्यबल होतें, असें वेंगुर्ल्याच्या डच लोकांनीं त्या वेळीं लिहिलेल्या पत्रांत म्हटलें आहे. तें शिवाजीच्या स्वान्यांचा एकंदर पसारा लक्षात घेऊन लिहिलें असावें. परंतु वस्तुस्थिति काय होती तिचा अंदाज पूर्वीं आलाच आहे.

बंडखोर म्हणायें आणि पुढें त्याच्या लुटीमुळें त्रस्त होऊन गेल्यानंतर 'दरोडेखोर' म्हणूनहि त्याची संभावना करावी व नंतरच्या इतिहासकारांनींहि त्याचेंच अनुकरण करावें ही वस्तुस्थिति विचारांत घेण्यासारखी आहे. मात्र ही विशेषणें देताना शिवाजीच्या सामर्थ्याबद्दल कोणींहि स्वतःचा गैरसमज करून घेतलेला नाही हें लक्षांत ठेवण्यासारखें आहे. वंजनदार बापाच्या पोटी जन्म घेतल्यानें प्राप्त होणाऱ्या महत्त्वामध्ये, स्वपराक्रमानेंहि मिळविलेल्या मान्यतेची भर पटल्यामुळें, अल्पावधीतच शिवाजीला अनन्यसाधारण असें स्थान मिळालें होतें. बापाप्रमाणेंच महत्त्व पावलेला शिवाजी 'त्रिजापूरच्या तत्कावर दुसरा एक राजपुत्र वसविणार आहे' अशाबद्दलची अफवा उठण्या-इतकें शिवाजीचें नाव त्या वेळीं सर्वतोमुखीं झालें होतें (ले. ८१०). आणि त्यामुळेंच शिवाजीचा नि.पात करण्याची घोर प्रतिज्ञा करणाऱ्या अफजलखानाला शिवाजीपरें अझी आदिलशहानें पाठविलें होतें.

शिवाजी व अफजलखान हे तत्कालीन परिस्थितीवरून आणि घडलेल्या इतिहासावरूनहि पहाता परस्पर-विरोधी अशा दोन पक्षाचे प्रतिनिधि होते. त्यामध्ये पूर्वीपासूनच चुरस होती. प्रतापगडावरील प्रकारामुळें तिचा एका अर्थानें शिवाजीच्या बाजूनें कायमचा निकाल लागला असें दिसतें. परंतु अफजल-प्रसंगामुळें निकाराने आलेला हा सामना बराच आर्धापासून सूचित होता यात शका नाही.

शके १५७८ कार्तिक वद्य १३ रोजीं महमद आदिलशाहा मृत्यु पावला. त्यानंतर अझी गादीवर आल्या वेळीं दरबारातील महत्त्वाचे सरदार म्हणून ज्याची नावें हाफ्त कुरसीमध्ये दिली आहेत त्यात रुस्तुमजमा, बहलोलखान, महाराज शहाजी अशीं नावें आहेत. हे व शिवाजी याचा एकच पक्ष असल्याबद्दलची माहिती किंवा कल्पना इंग्रजांच्या पत्रात (ले. ७९१) आली आहे. शके १५७६ च्या पोर्तुगीजांनीं त्रिजापुरास पाठविलेल्या प्रतिनिधीकरिता लिहून दिलेल्या कलमवर्दीत फतेखान, शहाजी व मलिक याकूत, हे तिघे वंजनदार सरदार म्हणून उल्लेखिले आहेत. हे सर्वहि एकमतानें व राजनिष्ठेनें त्या वेळीं वागत होते. तेव्हा आगतर परिस्थिति लक्षात घेतां महमदाच्या मरणानंतर अझीच्या कुटुंबाबद्दल किंवा त्याच्या सल्लागाराने नाखूट

होऊन हा पक्ष तुटकपणाने चागू लागला. ही गोष्ट त्या वेळीं मुखत्यार म्हणून कारभार पाहाणाऱ्या बडे साहेबिणीला न आवडून (ले. ८३६) तिने आपल्या सत्तेचा कित्येक वेळां दुरुपयोग करून दूरदर्शी मुत्सबांपैकी एकामागून एकेकाळा यमसदनाला पाठविण्याचा धडाका लाविला. अफजलखानाच्या औरंगजेबाविरुद्ध करोळपणाचे धोरणाला विरोध करणारा दूरदर्शी वजीर खानमहमद हा तिचा पहिला बळी मारकऱ्यांनी घेतला (१५७९ कार्तिक, मो. १९९). १५८० च्या श्रावणांत वहलोलखान मारिला गेला आणि लगेच धीपांत फत्तेखानाला विजापुरांत ब्रिप दंप्यांत आले. राहतां राहिले रुस्तुमजमा व शहाजी. हे विरुद्ध पक्षांत असल्याबद्दलचे पुरावे मागे दिलेच आहेत. तेव्हां ह्या प्रबळ पक्षाची अशा रीतीने वाताहात होऊन तद्विरोधी पक्ष अधिकारारूढ झाल्यामुळे ह्यापुढील विजापुरी धोरणामध्ये शिवाजीला कसून विरोध करण्याचा कार्यक्रम समाविष्ट केला जाणे क्रमप्राप्त होतें. ह्या कडर धोरणाचा पुरस्कर्ता अर्थातच अफजलखान हा होता. त्याच्या मरणानंतर केवळ विकारवशातेवर उभारलेले हे धोरण थोडे मजिद झाल्याचें व त्यांत राजकीय परिस्थिन्यनुसरूप बदल केल्याचें दिसून येतें, त्याबद्दल पुढे सांगण्यात येईल.

५. शिवसैन्याचा विजापुरी मुलखांत घुसलेला विशूळ—कोल्हापूरच्या लटाईच्या वेळीं वर वर्णन केलेल्या रुस्तुमजमा व शिवाजी यांच्या संबंधामुळे रुस्तुमजमा मागे राहिला होता. फाजलखान त्हेपाच्या भरांत अचाढी संभाळण्यास पुढें झाला. परंतु नेताजीच्या निकराच्या चढाईपुढें त्याच्याने ठिकाव धरवला नाही. रुस्तुमजमा साबधगिरीने पिछाडीसच राहिल्यामुळे आणि त्याच्यावरील हल्ल्याचा जोर तिनका नसल्यामुळे थोडक्यांत निभावून हुकेरीला आपल्या जहागिरीच्या ठिकाणी परत निवून गेला. रुस्तुमजमासारखा खासा केवळ पांच सहा घोडेस्वार घेऊन समोरून पळून गेला तरी, शिवाजीने त्याला पकडले नाही ही वस्तुस्थिती वर्णन करून शिमभारतकाराने त्याचें कारण दिलें आहे तें मोठें मनोरंजक आहे. भिऱ्यावर हात टाकीत नाहींत, अशी मखलाशी करून भारतकाराने शिवाजी सूर्यवंशी राजे व रुस्तुमजमा याचा आंतून झेह होता हे स्पष्ट सांगण्याचें टाळलें आहे. या काळच्या इंग्रजी व डच पत्रव्यवहारावरून पहातां रुस्तुमजमाचा हा नाजूक संबंध लक्षात घेऊनच शिवाजीने त्याच्यावर आपण स्वतः हल्ला करण्याचें काम पत्करलें आणि त्याचें विशेष नुकसान न होऊं देतां त्याला निसटून जाण्याची संधी दिली असें म्हणावें लागतें (भा. २४-७४). रुस्तुमजमा-

ती गडावर शिवाजीवरोवर वेढ्यांत सांपटली नाही हें स्पष्ट झालेंच आहे. ती गदगलस्त्रीधरच्या पराक्रमानंतर तशीच विजापुराकडे चाल करून गेली असेल हें असंभवीय नाही, किंवा कदाचित् डच प्रांत सुचविण्याप्रमाणें शिवाजीवरोवर पन्हाळ्यापर्यंत येऊन तेथून शिवाजीने विजापुरावर पाठविण्यामुळे जोहरचा वेढा दिला करण्याकरितां राजधानीवर हल्ला करण्यास गेली असेल. शिवाजीच्या सैन्याचा तिसरा एक भाग, नेताजीची स्वारी निघात्री त्याच वेळेला, कोंकणामध्यें गेला होना असें इंग्रज व डच साधनांवरून निश्चित विधान करितां येते. ह्या तुकडीपैकीं सात आठशें लोक घेऊन दोरोजी * नांवाचा हवालदार राजापूरस नांगरलेलीं अफजलखानाची तीन गळवनें ताऱ्यांत घेण्यासाठीं तेंथें आला. परंतु तेथील विजापुरी सुभेदार अबदुल करीम ह्याचा कांहीं देण्याघेण्याचा व्यवहार भागवितांना तीं इंग्रजांनीं आपल्या ताऱ्यांत घेण्याचा प्रयत्न चालविला होता. अर्थात् या बाबतींत इंग्रजांशीं वाचावाची होऊन दोरोजीनें राजापूरचा गिफर्ड नावाचा एक इंग्रज व एक टलाळ आपल्यावरोवर पकडून नेला. ही गोष्ट शके १५८१ माघ वद्य ३ (इ. १६६० जाने. २०) रोजीं झाली. शिवाजीच्या सैन्याचा व इंग्रज लोकांचा प्रत्यक्ष असा प्रथम संबंध या वेळीं आला.

या वेळीं दोरोजीच्या तुकडीनें राजापूर वदरांतील अफजलखानाचीं गळवनें ताऱ्यांत घेण्याशिवाय इतर भानगडीत पटण्याची उत्सुकता दर्शविली नाही ही गोष्ट रुस्तुमजमा व शिवाजी यांच्या पूर्वी उल्लेखिलेल्या स्नेहाला धरूनच आहे. पुढें जेव्हा इंग्रजांनीं रुस्तुमजमाकडे दोरोजीच्या आगळिकीवद्दल तक्रार केली, आणि रुस्तुमजमाचें व इंग्रजांचें सूत आहे असें शिवाजीच्या लक्षात आलें, तेव्हा शिवाजीनें झाल्या चुकीचें परिमार्जन करून इंग्रज कैदी व वेतलेलें सामानसुमान परत देण्याचा हुकूम दिला (ले. ८०४, १५८१ फाल्गून शु. १४). श. १५८१च्या फाल्गून वद्यत राजापूरच्या जकात नाक्यावर रुस्तुमजमाचा ताका अन्व्याहत चालू होता (ले. ८०५) हें आपल्याला पक्कें माहीत आहे. तात्पर्य, रुस्तुमजमाच्या मुलखात शिवाजीची वागणूक अत्यंत सावधगिरीची म्हणजे स्नेहाची दिसून येते. यावद्दलची स्पष्ट माहिती

* सदर दोरोजीचें नाव इंग्रजी साधनावरूनच प्रथम कळतें. मराठी पत्रव्यवहारांत हें नांव कोठेंच आढळत नाही. परंतु इंग्रजी साधनांमध्ये तें ज्या परिस्थितींत आढळतें तीवरून त्यावरून सचाय घेण्यास जागाच नाही.

ले. ८११ मध्ये असून शिवाजी वेढ्यांत सांपडल्यानंतरहि 'रस्तुमजमाचें मूळचें राजापूर शहर त्याचेकडेच आहे. शिवाय शिवाजीनें त्याला आणखीं दोन तीन शहरें दिलीं आहेत' असें म्हटलें आहे. या विधानाला अगदीं स्वतंत्रपणें डच पत्रांत (शि. नि. डं. पृ. ८०) प्रत्यंतर मिळतें व हीं शहरें देणें याचा अर्थ काय याचाहि खुलासा मिळतो. सलावतखानाकडून वेढला गेल्या-वेळीं किल्याच्या सरक्षणाकरिता म्हणून शिवाजीनें आपलें विखुरलेलें सैन्य जमा केलें तेव्हां त्याला जीं ठाणीं सोडायीं लागलीं तीं मुकाब्यानें रस्तुमजमा आपण स्वतः घेऊन वसे, सलावतखान किंवा इतर विजापुरी सरदारांना घेऊं देत नसे, किंवा स्वतः स्वारी करूनहि घेत नसे, असें त्यात लिहिलें आहे. जणूं काय शिवाजी व तो याच्यामध्ये परस्परांना अडचण उत्पन्न करावयाची नाहीं असा करारच झाला होता. हें धोरण सहज लक्षात भरण्यासारखेंच असल्यामुळें डच पत्रलेखकांनें, गुप्तपणें ४० हजार होनाचा त्यानें शिवाजीकडून लांच घेतल्याविषयीं जनप्रवाद लिहून ठेविला आहे. रस्तुमजमाचें काही सैन्य सलावतखानाबरोबर पन्हाळ्याच्या वेढ्यांत हजर होतेंच. परंतु बारा वाहील तशी पाठ फिरवितां यावी म्हणून या वेळीं तो आपलें मुख्य सैन्य घेऊन हुकेरीलाच तळ देऊन बसला होता, ही गोष्ट समकालीनांच्या लक्षांत आल्याशिवाय राहिली नाहीं.

रस्तुमजमाच्या मुलगाचा विस्तार * मार्गे दिलाच आहे. तेव्हां आता उघड करून सांगितलेली परिस्थिति लक्षात घेतां कोंकणांत गेलेल्या शिवाजीच्या सैन्याचा मुख्य भाग रस्तुमजमाच्या मुलखाला त्रास देण्याचा उद्योग करीत नव्हता हें सांगण्याची जरूरी राहिली नाहीं. रस्तुमजमाच्या राजापूरच्या मुटूलाच्या दक्षिणेस वादा, कुटाळ, वाटी व देवगड, आचरें इत्यादि भाग त्याच्या हद्दींत नव्हता. आचरें एका स्वतंत्र राजाच्या ताब्यांत होतें; कुडाळ, वाडी हा भाग वाडकर देसाई लखम सावत ह्याच्या हद्दीतील होता; आणि बेंगुळें वदर स्वप्नासग्वान ह्या विजापुरी सुभेदाराच्या अमलाखालीं होतें. जाचन्याचा राजा व वाडकर सावत हे आदिलशाहीचे मांडलिक होते. अर्थात् शिवाजीला त्याच्यावर स्वारी करण्यास मुळींच हरकत

* मोरगांवच्या बगदापैर्षीं कागद शि. ब. सा. खंड तीन मध्ये छापले आहेत त्यांवरून या मुद्यावर अधिक प्रकाश पडतो.

नव्हती. आणि म्हणूनच शिवाजीची कोंकणात आलेली ही तुकडी कुडाळ-कडील मुख्य घेण्यात गुंतली होती.

देसाई किंवा मांडलिक राजे यांचे व केंद्रस्थ सत्तेचे परस्पर संबंध त्या काळी कोंकण्याहि प्रकारे निश्चित नसत. आणि परस्परांच्या मनगटांतील जोराप्रमाणे प्रत्येकाचे पारडे जड किंवा हलके होई. टच पत्रांतील काही भाग स्पष्टपणे लागला नाही. तथापि, लागला त्यावरून प्रथम कांहीं जोराची तक्रार या वाडीच्या सावंताने खुद्द विजापुरास जाऊन मांडिली; पण तेथील दरवाराने त्याची कांहीं समजूत काढून त्याला राजनिष्ठ वनविले. तेव्हा कांहीं सेवा करण्याची उमेद धरून तो परत आला; असा आशय दिसता. इतक्यांत दाभोळपासून कुडाळपर्यंत सर्वत्र दरारा बसल्यावर किंवा स्नेहाखातर रुस्तमजमा आपल्यावर हात टाकणार नाही अशी खात्री झाल्यावर शिवाजीचे सैन्य कुडाळवर आले. तेव्हा बांदा, वेंगुर्ला इत्यादि बादशाही मुख्य वांचवण्याच्या उद्योगास लखम सावंत ईर्षने लागला. त्याच्या विनंतीवरून शेजारच्या अनेक देसायांनी मिळून सुमारे चार हजार सैन्य उभे केले; आणि लखम सावंताच्या सेनापत्याखाली कुडाळवर चाल केली. ही त्यांची स्वारी श. १५८१ च्या फाल्गुनांत झाली. या वेळी महाराज वेढ्यात सांपडले नव्हते. आणि सैन्याची योग्य तऱ्हेने कुमक करून किंवा सावंताची समजूत घालून त्यांनी त्याचा हल्ला परत लाविला असे दिसते. सावंताने त्यामुळे आपल्या सहकाऱ्यांच्या मनाविरुद्ध शिवाजीच्या सेनापतीशी तह केला आणि तो वाडीला परत गेला. शिवाजीच्या लोकांनी कोंकल्याहि प्रकारचा बखेडा न करितां सावंताचा मुख्य सावंताच्या ताब्यात राहू घावा, पण त्यातून वाटेल तिकडे निघून जाण्याची फक्त त्यांना परवानगी असावी, असा करार झाल्यामुळे युद्धाची दगदग न करितां तो परत गेला खरा, परंतु शिवाजीचे लोक एवढ्या साध्या कार्मागरीकरितां अर्थातच आले नव्हते. सापतानी आपला मुख्य मोकळा सोडिताच शिवाजीच्या लोकांनी लगेच कुडाळचा किल्ला स्वार्धान करून घेतला. शिवाजीकडे सरक्षणाकरिता म्हणून जादा सैन्याची मागणी यांच्याकडून होताच त्यानेहि सुमारे ४००० पायदळ व ७०० घोडदळाची एकदम योजना केली. आणि लखम सावंताला त्याचे खरे स्वरूप कळून आले. तेव्हा त्यांना खोटीच भीति दाखविण्याकरिता लखम सावंताने आपले छोटे सैन्य पाठविले. पण त्याचा काहींच उपयोग न होतां उलट

मराठ्यांनी त्यांचे अवसान जोखून यथास्थित संचार सुरू केला आणि मराठ्यांच्या भीतीमुळे त्याचा मुलूख उध्वस्त होऊन लागला. शेवटी नाक मुठीत घेऊन या वेळी लखम सावंताने पुनः आपल्या शेजाऱ्यांकडे मदतीची याचना केली, पुनः ४००० सैन्य जमा होऊन ते कुडाळवर रात्रीच्या वेळी चाल करून गेले (शके १५८२, चैत्र शुद्ध ६). या हल्ल्यालाहि मराठ्यांनी दाद दिली नाही. परंतु बहुधा पन्हाळ्याच्या बंदोबस्ताकरितां इकडून सैन्य व दारूगोळा नेण्यांत आला असल्यामुळे किल्ल्यांतील दारूगोळा खपून जाऊन फार वेळ किल्ला लढविणे त्यांना शक्य झाले नाही. व रात्रभर शत्रूला थोपवून धरून सकाळच्या प्रहरी त्यांनी पळ काढिला. या वेळी शिवाजी पन्हाळ्यांत अडकला असल्यामुळे त्यांचा पाठपुरावा व्हावा तसा अर्थातच झाला नाही. लखम सावंत व आचरे येथील राजा यंगेरना ही संधी चांगली मिळून त्यांनी शिवाजीचे सैन्य आपण काढून लाविले अशी फुशारकी मारण्यास कमी केले नाही. परंतु सर्वांत आश्चर्याची गोष्ट ही की, दंगल संपते न संपते तोंच रस्तूमजमाने कुडाळ आदिकरून प्रांतांत प्रवेश करून तो प्रांत आपल्या हुकुमाने शिवाजीवर स्वारी करून ताब्यांत आला असे विजापुरास कळविले. कुडाळ व फोंडा एकदम आपल्या ताब्यांत घेऊन तेथे शहामीर नांवाच्या सुभेदाराची त्याने नेमणूक केली व लखम सावंताचे पारिपत्य करण्याची कामगिरी त्याच्यावर सोंपविली.

शिवाजीचे हे लोक मुख्यत्वेकरून मुलूख घेण्याची कामगिरी करीत होते असे म्हणतां येत नाही. शिवाजीच्या नेहमीच्या धोरणाप्रमाणे देशाप्रमाणेच त्याने कोंकणांतहि खंडण्या वसूल केल्या (ले. ८११ व शि. नि. इ. पृ. ८४). पन्हाळ्याकडील मुख्य उपक्रमाला कोंकणांतून व देशांतून द्रव्याची मदत व्हावी असाच या बारीकसारीक उपयुद्धांचा उपयोग शिवाजीने करून घेतला असावा.

कुडाळकडील शिवाजीच्या सैन्याच्या हालचालींचे हे वर्णन मुख्यत्वेकरून वेंगुल्यांहून पाठविलेल्या डच पत्राच्या आधारे केले आहे. बखरींवरून किंवा खुद्द शिवभारतावरूनहि या स्वारीची कल्पना येत नाही. शिवभारतांत या उपयुद्धाचे नांव देखील आले नाही. याचे एक कारण असे आहे की, शिवभारत हा सांगोपांग कालानुक्रमदर्शक इतिहास नसून शिवाजी-महाराजांचे संगतवार मुख्य सूत्र धरून चरित्र सांगणें एवढाच त्याचा उद्देश आहे. अफजलवधाचे सूत्र घेऊन पन्हाळाप्रकरणी-शिद्दी जौहराच्या वेढ्यावर

त्याला मुरयल्लेंकरान यापयाचें असल्यामुळें हें कुडाळ-ऊडील उपायान त्याला तितकें महत्त्वाचें वाटलें नाहीं, यात नवल नाहीं. शिवाय या स्वारीचा, खुद्द महाराजाशीं, म्हणजे ते प्रत्यक्ष त्यांत हजर असल्यानें येणारा सभ्य जुळण्यासारखा नसल्यामुळें प्रसंगाच्या दृष्टीनें त्याचें महत्त्व भारतधराना राहिलें नाहीं. शिवभारतातील बहुतेक अनुळेखाची सगती परमानन्दाच्या प्रत्यक्षाप्रत्यक्ष त्रिनेकाच्या ह्या कसोटीवर लाविता येण्यासारखी आहे असें वाटतें खुद्द महाराजांची आणि कोंकणात पाठविलेल्या तुकड्याची हालहवाल पाहिल्यार आता नेताजींरोबर गेलेल्या घोडदळ्याच्या पराक्रमाची हकीकत या ठिकाणीं सांगणें जरूर आहे. महाराज मिरजेला वेढा देत असताना नेताजी गदगलक्ष्मीश्वरच्या वाजूला खडण्या प्रसूळ करीत होता. कारण हा मुलूण सधन असल्यामुळें राडणी अधिक मिळण्याचा सभ्य त्याच वाजूला विशेष होता परंतु श. १५८२ च्या चैत्र शुद्ध प्रतीपदेला पन्हाळ्यावर महाराज जाऊन पोंचले आणि सलावतखानासारख्या जरदस्त आणि करोळ सरदाराचा वेढा पडला असा वेढा उठविण्याकरिता किंवा ढिला करण्याकरिता शत्रूच्या राजधानीला शह देण्याची युक्ति पुरातन आणि अनुभवसिद्ध असून ती या वेळीं नेताजीनें आपल्या स्वतःच्या हिंमतींवर किंवा महाराजाच्या सूचनेनें अमलात आणिली. कर्मांतकमी ४१५ हजार घोडदळ घेऊन नेताजीनें आपला रोंख बदलून विलक्षण त्वरेनें विजापूरचें सधन आणि शोभित्त उपनगर शहापूर गाठलें. अचानकपणें रात्रीच त्याच्यावर हल्ला करून त्यानें तें घेतलें (चैत्र शु १५ सुमारे) या वेळीं विजापुरा मध्ये सैन्य अगदीं कमी राहिलें होतें, ही गोष्ट नेताजीच्या पकीं व्यानात आली होती तिचा त्यानें फायदा घेतला. तेथें सैन्य अगदींच थोडें असल्यामुळें शहापूर अल्पावकाशात ताब्यात आलें व नेताजीनें मनसोक्त छट केली. नेताजीनें या वेळीं विजापूरकरांचे सेनापती मुल्ला महमद व दोन सरदार बाबुलखान (?) व आजपा नायक याचा पराजय करून निदान २००० घोडेस्वार कैद केले अशी माहिती मिळते (ले ८३९) नेताजीनें मारिलेल्या ह्या धडकीमुळें विजापूरच्या दरवारातील लोक व खुद्द अल्ली आदिलशहा पार भेदरून गेले कदाचित् नेताजीच्या अपेक्षेप्रमाणें सलावतखानाला परत बोलावण्याचेंहि त्याच्या मनात आलें असतें परंतु वेळात नेताजीचें सैन्य फार मोठें नाहीं हें त्याच्या लक्षात आलें

आणि शहाच्या संरक्षणाकरितां म्हणून राखलेलें खवासखानाचें ५००० सैन्य त्याच्यावर तुरुन पडलें. घनघोर युद्ध होऊन उभयपक्षाचें बरेंच नुकसान झालें; व यशावदल कांहींच निर्णय लागला नाहीं. तथापि मराठ्यांना पांच सहा मैल मागे हटावें लागलें आणि इच्छिताप्रमाणें कांहींच न होतां पन्हाळ्याच्या वेढ्यांत टिलाई येण्याचा संभव नाहींसा झाला; याचा विचार केला असतां मराठ्यांच्या दृष्टीनें हा नेताजीचा पराजयच होय असें म्हटलें पाहिजे. विजापूरचें सैन्यबल इतकें ओहोटीला लागलें असतां हि नेताजीला अपयश आलें याचें खापर अर्थात् त्याच्या योजनेच्या वैगुण्यावर फोडता येण्यासारखें नसून सैन्याच्या कमीपणाचा तसा अनपेक्षित परिणाम झाला हें सहज लक्षांत येण्यासारखें आहे. गोंयळकोंडेकरांनीं या वेळीं विजापुरी सैन्यांत सामील होऊन त्यांना मदत केली असें दिसतें व त्यामुळे असा परिणाम झाला असण्याचा संभव आहे (ले. ८२३). मराठ्यांना या आणीबाणीच्या वेळीं अधिक सैन्य जमा करणें शक्यच नव्हतें. तेव्हा हा डाव पुनः खेळण्याची सोय आणि उपयुक्तताहि कायमची नष्ट झाली, असें पाहून नेताजी विजापुराकडून परतून कोल्हापूर प्रांतीं येऊन दाखल झाला आणि वेढा देऊन बसलेल्या सैन्यालाच त्रास देण्याचा दुसरा एक प्रकार अमलांत आणून कांहीं काम साधतें किंवा कसें हें पहाण्यास त्यानें सुरुवात केली (ले. ८२६). नेताजीच्या या शहापूरकडील* पराजयाची बातमी इंग्रजांच्या वैशाख शु. ६ च्या पत्रांत आली आहे (ले. ८१३). ह्या बातमीबद्दल त्यांनीं आनंद व्यक्त करावा, इतकी शिवाजीबद्दल अप्रीती उत्पन्न होण्याचें मुख्य कारण असें होतें कीं, या वेळीं ते पन्हाळ्याचा वेढा अधिक परिणामकारक करण्याच्या कार्मीं सलावतखानाला मदत करीत होते. आपल्या कांहीं तोफा व दारूगोळा खपण्याची सोन्यासारखी संधी येतांच हे इंग्रज बनिये रुस्तुमजमाचा व पर्यायानें शिवाजीचा स्नेह विसरून शत्रूच्या गोटांत सामील झाले. परंतु ह्या त्याच्या बेमानीबद्दलची व त्यांना शिवाजीनें त्याचें प्रायश्चित्त दिलें ती हकीकत सांगण्यापूर्वीं पन्हाळ्याच्या वेढ्याची हालहवाल पाहिली पाहिजे.

६. पन्हाळ्याचा वेढा—श. १५८२ चैत्र शुद्ध प्रतीपदा (इ. १६६० मार्च २) रोजी शिवाजी राजे फिरोन पनाळ्यास आले. मग सिद्दी जौहर येऊन पनाळ्यास वेढा घातला (शकावली). याचा अर्थ दूरान्वयन्यायानें न

* शिवभारतांतील शहापूरच्या कामगिरीबद्दलच्या उद्देशाचा विचार पुढें केला आहे.

करिता दिलेली तिथी शिवाजीच्या आगमनाची असून राजे फिरोन पनाब्यास आले हे मुख्य विधान होय असे समजून मार्गे वर्णन केले आहे. मग सिंधी जीव आला यातील 'मग' सार्थ धरिल्यामुळे जरी वेदघाच्या सुरुवातीची मिति तितकी निश्चितपणे सांगता येत नसली तथापि चैत्रातच वेदा केव्हां तरी सुरू झाला ह्या म्हणण्याला विरोध घेण्याचे कारण नाही. आपाठ वच १ (जुलै १३) रोजी पनाब्यावरून राजे उतरून खेळण्यास गेले. ह्या आघताच्या दोनही भिन्या फक्त शकावन्यावरूनच कळतात. इतरत्र त्यांचा निर्देश कोठेच आला नसल्यामुळे त्यांच्याशी तुलना करून त्याच्या विश्वसनीयतेबद्दल सशय प्रकट करण्याचा प्रसंग अर्थातच येऊ शकत नाही. तथापि शकावन्याशिवाय दुसरी एक दोन साधने आहेत ती ह्या यागर्तात कोठपर्यंत निश्चित विधाने करितात ते अभ्यासकांनी लक्षात घेण्यासारखे आहे. शिवभारतातील ह्या वेदघाच्या कालनिर्णयास मदत करणारे (अ. २६ श्लो. ५६- ५७) हे दोन श्लोक आहेत.

मासाथैत्रादयोऽस्माभिरिह नीताः.. ॥ (३६)

पंचमोयं तु संग्राप्तो नभाः श्यामनभः शुभः । (५७)

चैत्रात वेदघाला आरंभ झाला असे म्हणण्यास यात अर्थातच सबब आहे पण आरंभीची तिथी यावरून निश्चित कळण्यास मार्गच नाही. परंतु अताबद्दल श्रावण महिन्याच्या नावाने, अनुक्रमाने आणि वर्णनाच्या योगाने स्पष्ट उल्लेख केला असल्यामुळे शिवभारत व शकावल्या याचा येंथे मतभेद होतो असे दिसते परंतु अनुक्रमावरच भर देणे योग्य आहे; पाचवा महिना ही कालाध्य दृष्टीने बरोबर असलेली गोष्ट अधिक स्पष्ट करीत असताना गणितदृष्ट्या चूक होऊन या वेळच्या अधिक ज्येष्ठ महिन्याचे विस्मरण झाले आणि आपाठाच्या ऐवजी श्रावणच महिना लिहिण्याच्या भरात हातून पडला, अशी समर्थनाची दृष्टी ठेविल्यास ती केवळ चूकच ठरेल असे वाटत नाही शिवभारत व शकावल्या याचा समन्वय साधारणपणे करिता आला, तसा या उभय साधनाचा उच पत्राशीहि मेळ घालता आल्यास पाहिले पाहिजे उच पत्रातील विधाने देखील बरीच असदिग्ध अशीच आहेत ही पत्रे वेगुल्याहून लिहिलेली आहेत. आणि त्यातील बहुतेक सर्व विधाने प्रत्यतराने व शक्यतेने खरी वाटल्यामुळे ह्या प्रकरणांतील हकीकत लिहिताना त्याचाच उपयोग केला आहे. शिवाय ती

स्वतः शीहि सुसंगत अर्गाच आहेत. श. १५८२ वैशाख वद्य ११ च्या पत्रात सलाबतखान व शिराजी यांची सैन्ये अद्याप एकमेकांशी भिडलीं नाहींत असें बॅंगुलेंकर डच लिहितात. ' हातघाईवर न येण्याची खबरदारी शिवाजी खास घेईल, व सिद्दी जौहरला काहीं तरी युक्ती योजून तो वश करून घेईल. कारण, कोणत्याहि युक्तीनें ही तिसरी स्वारी निष्फळ होऊन परतली तर मग सैन्यबलाचा आधार तुटल्यामुळे गागरलेल्या त्रिजापूरदरबाराकडून यापुढें तांा विरोधाची उठावणी होणार नाहीं हें शिराजी जाणतो. आतां सिद्दी जांहर पन्हाब्याच्या अगदीं पायथ्याशीं येऊन भिडला आहे. परंतु शिराजीनें त्याला चुकवून ४१५ हजार घोडदळ घेत त्रिजापुरावर दबडलें आहे' इत्यादि सांगून पुढें नेताजीचा त्रिजापुराकडे (शहापूर) झालेला पराजय वर्णन केला आहे. या वर्णनाचा एकदर घाट वेढ्याला अजून सुरुवात झाली नाहीं अशा घाटाचा आहे. त्याच्या पुढच्याच ' पत्रात मागील पत्र गेल्यानंतर शिवाजी आता पन्हाब्याच्या मजबूत किल्ल्यावर सैन्यासह येऊन बसला आहे. त्रिजापुरी सैन्यानें त्याला कोंडीत आणिल्यामुळे जिंकलेल्या मुलखाच्या सरक्षणार्थ कांहीं सैन्य विखरून ठेऊन तो पन्हाब्यात शिरला. पावसाळा जवळ आला होता त्यामुळे सिद्दी जौहरला स्वारीचें काम तहकूब केल्याशिवाय गत्यंतर नाहीं असें मनात ठरवून शिराजी विश्वासानें राहिला होता. पण त्याची ती कल्पना चूक ठरली आणि सिद्दी जौहरनें पावसाळी तात्पुरतीं छपें बाधून पावसातहि वेढा चालवण्याची हिंमत धरिली', अशी हकीकत देऊन वेढ्यापर्यंत ती आणून भिडविली आहे. याचा वाच्यार्थ लक्षात घ्यावयाचा म्हटलें तर वैशाख वद्य ११ नंतर केव्हा तरी लगेच वेढा पक्का झाला असावा, असा लिहिणाऱ्याचा रोंख दिसतो. शिराजीच्या वेढ्यातून सुटकेच्या बदल निश्चित मिति डच किंवा इतर साधनात नाहीं. इम्रज लोक (हेन्री, रोव्हिंगटन् इ.) प्रत्यक्ष वेढ्यात राहून सलाबतखानाला मदत करीत होते तरी देखील त्यांनीं शिराजी पन्हाळा मोडून गेल्याचा उल्लेख आपल्या पत्रात केलेला नाहीं.*

तिथिनिश्चयाकरिता उपलब्ध साधनाची साक्ष घेत असतानाच आपण वेढ्याच्या पूर्वीची घोडीशी हकीकत त्या अनुषंगानें घ्यानात घेतली. त्यातील तपशील डच साधनाइतका मराठींत किंवा शिवभारतातहि नाहीं. त्रिजा-

* मराठी पत्रात ' गनिमानी कोट बळकाविला होता. त्यावर सिद्दी जौहर काबिजाती आले ' एवढाच एक जौहर प्रसंगाचा अस्सल पुरावा उपलब्ध होतो (ले. ८५०)

पूरच्या इतिहासातील या प्रसंगाची आरंभीची हकीकत बरीचशी विकृत अशी आहे, तिचा येथे थोडक्यात परामर्ष घेण्यासारखा आहे अफनळ खानाच्या वधानतरच्या कोल्हापूरच्या लढाईची घाता त्या लेखकाला नाही जोहरने स्वतः शिवाजीवरील कामगिरी पत्करिल्यामुळे आदिलशाहाने त्याला सैन्यासह पाठविल्यावर सिद्दी जौहरची व शिवाजीची गाठ पडून युद्ध झाले व त्यात शिवाजीचा पराजय झाला अशी माहिती त्याने दिली आहे ' पराजयामुळे शिवाजी निराश होऊन पळाला आणि आश्रयावरिता म्हणून पहाड्याकडे गेला तेथील नाईकगार्डींना वश करून व लागूच दाखवून तो किल्ल्यावर जाऊन राहिला शिवाजीच्या गनीमी काव्याला कंगडून शिद्दी जौहर शिवाजीला कोठे तरी एके ठिकाणी डावण्याचा विचार करीतच होता इतक्यात शिवाजीने पहाड्याचा आपणवून आश्रय घेला हे समजताच आपले आयतेच काम झाले असे पाहून जौहरला आनंद झाला आणि त्याने पहाड्याला वेढा घातला ' अशी मीमांसा त्यात आहे

मागच्या काही लेखकांची विधाने प्रसंगनिर्देशापुरती खरोबर असतात पण त्या प्रसंगाचे परिणाम किंवा कारणमीमांसा तितकी शुद्ध नसते, असा नेहमी अनुभव येतो बरील हकीकतीत शिवाजीला पहाड्यात शिद्दी जौहरने वेढा दिला हे ऐतिहासिक सत्य समजले पाहिजे परंतु त्याची पूर्व हकीकत सांगताना शिवाजीचा पराजय झाला होता वगैरे शिवाजीला कमीपणा आणि पणारे व विजापूरकरांना श्रेष्ठत्व देणारे सर्व ध्वनि सहजच टाकावे लागतील नायकगार्डींना वश करून शिवाजी शत्रूच्या किल्ल्यावर आश्रयार्थ अशा आणीबाणीच्या वेळी गेला या भोळ्या विधानाला इतिहासात कोठेच तोड सापडायला नाही परंतु सिद्दी जौहरनी युद्ध होताच पराजय होऊन पहाड्याच्या आश्रयास शिवाजीने यात्राचे तर अघाडाचे हे युद्धाचे ठिकाण घेणेत ? अरे, त्या पुढच्या ठिकाणापर्यंत शिवाजी जाऊन पोचला असेल तर वाटेतीर ठिकाणे शत्रूच्या हाती ठेवून तो पुढे गेला तरी कसा ? इम्रजी वगैरे घरातून पन्हा शिवाजीच्या हाती आल्याचा स्पष्टच उल्लेख असल्याने विजापूर इतिहासाचे हे विवरण असत्यच समजले पाहिजे

७ शिद्दी जौहरचा प्रामाणिकपणा—एकाद्या घराण्याच्या गारबार्थ लिहिटेल्या हकीकतीत अशा चुका वारवार घडून येतात त्या जाणून घुजून केल्या जात नसल्या तर बहुधा चुकीच्या म्हणजे पूर्वग्रहदूषित किंवा

पक्षाभिनिवेशाच्या आवेशांत सहजासहजींहि होत असतील. आपल्याला प्रिय असलेल्या पक्षाचा पराजय झाला किंवा आपल्याला आवडेल इतकें भय्य यश न मिळालें तर शत्रूच्या दुष्टपणाबद्दल किंवा स्वकीय सरदारांच्या फितुरीबद्दल तक्रार करावी असा मोह उत्पन्न होत असतो. कित्येक वेळां शत्रूच्या पदरात पडलेलें यश तितकें भरवें नव्हतें असेंहि सांगण्याचा अष्टा-हास असे विकृत इतिहासकार करीत असतात. तशाच तऱ्हेचा एक प्रयत्न सलाबतखान व शिवाजी यांच्या या वेळच्या संबंधाबद्दल केलेला दिसतो. वेड्यात सांपटल्यानंतर किंवा वेडा पडण्याच्या सुमारास शिवाजीनें रुस्तुम-जमाप्रमाणेंच सलाबतखानाला आपल्याला अनुकूल करून घेण्याचे प्रयत्न केले नसतील असें म्हणवत नाहीं. परंतु सलाबतखानहि मनापासून जाती-चाच फितुरी असल्यामुळें शिवाजीला सहज वश झाला आणि त्यानें शिवाजीला बेइमानानें सोडून दिलें, इत्यादि गोष्टी खऱ्या मानण्याकडे मनाचा कल होत नाही. सलाबत आला तोच कर्नाटकी सैन्य वगैरे घेऊन जबर-दस्त होऊन आला. आणि येताच पाश्चात्य तोफखान्याचीहि जोड मिळ-विण्याचा त्यानें प्रयत्न केला. ' ४०० पायदल व लहानशी एक घोड-दळाची तुकडी बरोबर देऊन राजापूरच्या इंप्रजाकडे त्यानें पांच पालख्या पाठविण्या. विजापूरच्या राजाच्या बतीनें त्याच्याकडे त्यानें मनुष्यांची आणि २ तोफाची मागणी केली. जमल्यास सामोपचारांनें आणि नच जमल्यास जबरदस्तीनें सदर कुमक मिळविण्याचा सलाबतखानाचा बेतच झाला होता आणि पालख्याच्या सादर आमत्रणाच्या मानाबरोबरच सैन्याची तुकडीहि जय्यत तयार होऊन आली असल्यामुळें इंप्रजांना नाखुपीनें कां होईना दोन तोफा व दोन तीन वाकवगार माणसें पाठवून धावीं लागलीं. ' अशी जौहरच्या पहिल्या उपक्रमाची माहिती डच पत्रात आली आहे. यातील पालख्या व स्वार याचा तपशील बरोबर असला तरी इंप्रजांनीं ही मदत नाखुपीनें दिल्याचें दिसत नाहीं. त्या वेळीं राजापूरच्या इंप्रजांच्या वखारांचा मुख्य हेन्री रेव्हिंग्टन या नावाचा चळवळ्या आणि मोठी महत्वा-काशा बाळगारा असा होता. कंपनीच्या मालाशिवाय स्वतःचा म्हणून दारु-गोळा आदिकरून माल हा स्वतःच्या जबाबदारीवर आणखीहि बाळगीत असे. अर्थात् तो विकला जावा अशी याची नेहमींच इच्छा असल्यामुळें आसपासच्या मुळखात उत्पात व्हावेत अशी हा नेहमींच इच्छा बाळगी

(ले. ७९१). सलाबतखान शिवाजीवर चाटून येत आहे असे कळतांच त्याने त्याच्याकडे दागडगोळा आणि तोफा पुरविण्याइतक बोलणे लाविले असे खुद्द इम्रजांच्याच लिहिण्यावरून दिसते. ' सिद्दी जोहरकडून त्याबद्दल अनुकूल उत्तर आल्यावर रेव्हिंगटन् रायपाटण-अणस्करा ह्या मार्गाने १ तोफ व ५० दागडगोळे घेऊन पन्हाड्याकडे रवाना झाला (श. १५८२ वैशाख शु ३ इ. १६६० एप्रील २; ले. ८१३ व ८१५). रुस्तुमजमा ह्या इम्रजाचा दोस्त असून प्रथम शिवाजी व रुस्तुमजमा ह्या दोघांशीहि युद्धसामग्रीनिपयी त्याचा व्यापार चालत असे. परंतु आता सिद्दी जोहरची जरूरदस्ती पाहून इम्रजांनी नरीन गिन्हाईक खटपटीने मिळवून ते हाताशी धरिले हे उघड आहे (ले. ८१६). सिद्दी जोहरने उच्च म्हणतात त्याप्रमाणे आपणहून तोफा नेल्या असल्या किंवा इम्रजांनी खटपट केल्यामुळे घेण्याचे कसून केले असले तरी ह्या वेढ्याचे काम कसून चालविण्याचाच जोहरचा इरादा घरील गोष्टीवरून दिसून येतो.

सिद्दी जोहर शिवाजीविरुद्ध कसून मेहनत करित होता असे म्हणण्यास दुसरेहि एक कारण आहे. तिकडून पन्हाड्याला वेढा दिल्यावर वैशाखाच्या महिन्यांत खारेपाटण, सादळ इत्यादि शिवाजीचा कोंकणातील मुख्य घेण्या-करिता आणि अशा तऱ्हेने पश्चिमेकडूनहि त्याला शह देण्याकरिता त्याने सैन्य पाठविले होते (ले. ८१८). शिवभारताने तर पन्हाड्याचा वेढा घालतेवेळची सलाबतखानाच्या सैन्याची संपूर्ण व्यवहाराच ना दिळी आहे. त्या-वरून पन्हाड्याला सर्वा बाजूनी वेढण्याची त्याने खबरदारी घेतल्याचे दिसते ' जोहरावरोबर रुस्तुम, फाजल व सादातखान हे या मोहिमेत पुन सामील झाले होते आणि बाजराज घोरपडेहि आला होता. पैकीं जोहार, फाजल आणि रुस्तुम ह्यांनी पन्हाड्याची पूर्ण बाजू वेढली आणि सादात, मसूद, घोरपडे, भाईखान वगैरेंनी पश्चिम बाजूचा बंदोबस्त केला. दक्षिण व उत्तर बाजूच्या सरदारांचीं नांवां भारतकाराने दिलीं नाहींत '

रुस्तुमजमा व फाजलखान ह्यांच्याशीं कोल्हापूरनजीक युद्ध देऊन त्याचा पराजय करिता आला, तशी गोष्ट या वेळीं शक्य अमतीं तर शिवाजी सलाबतखानापुढे हटत हटत पन्हाड्यात स्वतःला कोंडून घेण्याची आपत्ति पत्करता ना, हे उघड आहे. सलाबतखानाची बाजू जरूरदस्त होती यात शकाच नाही. तेव्हा जरूरदस्त शत्रूच्या समोर अमलात आणायचाचें सर्व प्रकार शिवाजीने करून पाहिले असल्यास नवल नाही.

८. सुटकेविपर्यां प्रयत्न—त्यानें प्रथम सलावतखानाला त्याच्या चंडखोरीच्या भूमिकेचें स्मरण करून दिलें असेल. पण तो तसा वळला नाही ही गोष्ट खरी दिसते; कारण शिवाजीनें लगेच अह्ली आदिलशहाची क्षमा मागून मोठी खंडणीहि भरण्याचें कबूल केलें असें डच पत्रावरून कळतें. शिवाजीला या वेळीं इतक्या लवकर क्षमा व्हावी अशी अह्ली आदिल-शहाची मनस्थिति अर्थातच नव्हती. आणि वेढ्याचें काम पक्कें आंघवून सलावतखानानें कोठेंहि बोट शिरकण्यास जागा ठेविली नव्हती. या कार्मी इंग्रजांचा दारूगोळा व तोफा इत्यादि तत्कालीं उत्तम ठरलेल्या पाश्चात्य युद्ध-सामग्रीचा त्यांना पुरवठा होत होता. विजापुरी सैन्य स्वतःच्याच मुलखांत काम करीत होतें आणि आसपासच्या मुलखावर त्यांच्या सुलतानाची साम्राज्यसत्ता चालू असल्यामुळें त्या दृष्टीनेंहि त्याची चढती कमान आणि अत्यंत स्वाधीन म्हणून कर्तृत्वक्षम अशी परिस्थिती होती. उलट शिवाजी परमुलखात, स्वतःच्या राजधानीपासून दूर आणि वेढ्यांत म्हणजे पिंज-ऱ्यांत सांपडल्यासारखा होता. त्याला सहानुभूती काय ती रुस्तुमजमाची होती. परंतु तो उघडपणें शिवाजीच्या साहाय्याला येऊं शकत नव्हता. शिवाजीविरुद्ध म्हणून आपल्याकडे येईल ती कामगिरी मनापासून करूं नये आणि शिवाजीच्या शत्रूला शक्य तितकें फसवावें यापलीकडे त्याला कांहीं करितां येण्यासारखें नव्हतें. त्यानें आपल्या महालदारांकडून ' सिद्दी जौहरसाठीं म्हणून दारूगोळा ' ताब्यात घेण्याचा एकदां दोनदां प्रयत्न केला असें दिसतें. हेतू हा कीं, तो आपण दाबून ठेवून त्याच्या हातीं लागू देऊं नये. परंतु कावेराज इंग्रज व्यापाऱ्यांपुढें त्याचा हा लपंढाव चालला नाही (ले. ८२१). तेव्हां इतर म्हणजे सामदामाचे व भेदाचे मार्ग निरुप-योगी झाले आणि दण्डाचा अवलंब करणें सामर्थ्याच्या बाहेरचें वाटूं लागलें. तेव्हां वेढ्यांतून निसटून जाण्याच्या युक्तीचा अवलंब करण्याशिवाय शिवा-जीला गत्यंतर राहिलें नाही. वास्तविक पाहिलें तर पावसाळ्यामध्ये वेढिलेल्या लोकापेक्षां वेढा घालणाऱ्या लोकांचेंच काम अधिक विकट होत असतें; तेव्हां पावसाळ्याभर वेढा लावत ठेविण्यानें शिवाजीच्या वेढ्यांतल्या म्हणून भासणाऱ्या अडचणी अधिक वाढणार होत्या असें म्हणतां येत नाही. आणि शिवाजीनें आपण किल्ला सोडून गेल्यानंतर दोन अडीच महिने तरी शत्रूविरुद्ध किल्ला लढविण्याचें काम आपल्या हस्तकांकडून करूनहि

वेतलें. ही वस्तुस्थितीच त्याबद्दल साक्ष देत आहे. यामुळे जरी तमाखू, खिचडी, मीठ इत्यादि अन्नसामग्रीचा पन्हाब्यात तोटा पडला अशी त्या वेळीं वेंगुत्याला वातमी आली होती, तरी शिवाजीनें घईनें पन्हाळा सोडून जाण्याचें तें मुख्य कारण होतें असें कोणालाहि वाटणार नाही.

९. शाइस्तेखानाची पुणें प्रांतावर स्वारी—सलगतखानाला जशी इंग्रजांच्या दारुगोब्याची मध्येच मदत मिळाली (तिचा परिणाम कितपत झाला याबद्दल निश्चित माहिती मिळत नाहीच.) त्याप्रमाणेंच मोंगलांचा सुभेदार शाइस्तेखान याची शिवाजीच्या पुणें, सुपें, इंदापूर, चाकण इत्यादि मुळखाफडील स्वारी ही त्याच्या पथ्यावर पडली. शाइस्तेखानाचें सैन्य फार मोठें होतें (सभा. ३१). सुमारे ६० सरदारांच्या हाताखाली, ७७ हजार घोडेस्वार, अनेक हत्ती व बक्सर जातीचें मोठें पायदळ इत्यादि घेऊन (भा. २५, ३६-५९) तो भीमानदीच्या दक्षिणेकडे आला. ' नवाब शास्ताखान म्हणजे पादशाहाची प्रतिमाच दुसरी '. त्याच्या सैन्यानें देवळें भ्रष्ट केलीं, मठमठ्या मोडिल्या, अधिकार्यांचीं घरे जमीनदोस्त केलीं, आणि सर्वं मुलूख उजाड करून टाकिले. शिवाजी पन्हाब्यांत अडकून पडला आहे असें पाहून शाइस्तेखानानें चारुणच्या सप्रामदुर्गाकडे वेढा दिला आणि शिवाजीचा दोन्ही बाजूनीं विलक्षण कोंटमारा होऊं लागला.

श. १५८१ च्या फाल्गुन व. १० स (इ. १६६० फेब्रु. २५) शाइस्तेखान अहमदनगराहून निघाला आणि पाच दिवसांत संवत्सर प्रतिपदेस भिवरा उतरोन पुणें प्रातीं आला. त्याच दिवशीं तिकटे महाराज पन्हाब्यास आले. थोडक्याच दिवसांत शिंदी जौहरनें येऊन पन्हाब्याला वेढा घातला आणि इकडे शाइस्तेखानाचें आक्रमण चालू झालें. शाइस्तेखान येऊन पुण्याकडे लानें गलबला केला इत्यादि उल्लेख मराठी पत्रात येतात (ले. ८७९, ८८०). परंतु त्याच्या स्वारीचें तपशीलवार वर्णन मुसलमानी तनारिखातूनच घ्यावयास पाहिजे. अलमगीरनामा या फारशी ग्रथान्वये सर जदनाथ सरकार यानीं शाइस्तेखानाच्या

खेडेबाऱ्यातील खेडशिवापुरास गेले. शिवापूर सिंहगडच्या अगदी जमळ आहे. तेथे जाण्यात सिंहगडाकडे प्रयत्न करून पहारणे हाच त्याचा उद्देश असला पाहिजे. तेथे काहीं लाग न साधल्यामुळे तेथून ते (अऱ्याच्या) गराड्यावरून सासऱडला अधिक ज्येष्ठ शु. २ ला (१ मे) गेले. शिवाजी या वेळीं पन्हाड्याकडे वेढ्यात अडकून पडल्यामुळे शाहिस्तेखानाला हा मुख अगदीं मोकळा सापडला. आणि पहिल्या दोन महिन्यात उघड्या मुखलात त्याचा सचार चाले असे तोंपर्यंत त्याच्यासमोर मराठ्यांनीं उभे राहण्याचा प्रयत्नच केला नाहीं. शिवापूर-गराडा मार्गातील वारोडीच्या (गाडे-) खिंडींत त्यांनीं पहिल्यानें मोंगलाच्या पिठाडीकडून हल्ला चढविला, पण त्यात त्यांना यश आले नाहीं. आणि शाहिस्तेखान सासवडचे ठाणे कारीज करू शकला. सासऱडपासून पुरदर अगदींच जवळ असल्यामुळे याच्या पायथ्याच्या गाऱामध्ये त्याच्या सैन्यानें काहीं जाळपोळ केली. या ठिकाणीं शिवाजीच्या लोकानीं फिरून शाहिस्तेखानाचा प्रतिकार केला. परंतु ह्याहि खेपेस त्यांना परत जावे लागले. मात्र शाहिस्तेखानाच्या मनांतून सिंहगड किंवा पुरधर याच्यावर हल्ला करून पहारण्याची इच्छा उत्पन्न झाली असल्यास ती त्याला मराठ्याच्या ह्या निरोधामुळे जागच्या जागीं दाबून टाकारी लागली, आणि तो तसाच पुण्याकडे निघून गेला (अधिक ज्ये. शु १०, मे ९). मराठ्यांनीं त्याला तेथेहि शांती मिळू दिली नाहीं. तो येण्याच्या पूर्वीच त्यांनीं पुण्यापासून चाकणपर्यंतचा मुख उघरस्त करून ठेविला होता. हेतू हा कीं, त्याच्या अऱाडव्य सैन्याला अन्नसामग्री मिळू नये आणि त्याला आपला मुक्काम तेथून हालवावयास लागाना. शाहिस्तेखानाला अर्थात् अन्य मार्ग राहिला नाहीं. आणि तो मोंगली सरहद्दीच्या जमळ सरकत जाऊन चाकणलाच तळ देऊन राहिला (ज्येष्ठ व ९, जून २१). चाकणला आल्यामुळे त्याची सर्व प्रकारची सोय झाली. एक तर पुणे, सिंहगड व पुरधर ह्या अडचणीच्या टापूतून निसटल्यामुळे मराठ्याच्या हल्लापासून त्याची मुक्तता झाली दुसरे, तो आपल्या सरहद्दीच्याजमळ आल्यामुळे त्याचे दळणपळण अप्रतिहत चालू होऊन त्याला रसद मिळू लागली. आणि तिसरे असे कीं, अहमदनगराहून कोंकणात जाण्याचा भोरघाटाचा मार्ग त्याच्या आढोक्यात आला. चाकणपासून होणारे हे फायदे घ्यानात येऊन त्यानें एकदम तेथील सप्रामदुर्ग नावाच्या भुईकोट किल्ल्यास वेढा

देऊन तो घेण्याची तयारी चालविली. किल्ला साधा भुईकोट असूनहि किल्लेदार (फिरगोजी नरसाळा ?) यानें शिकस्त करून तो जपळजघळ दोन महिने लढविला. वेढा चालू असताना पापसाळ्याचा त्रास वेढा घालणाऱ्याना थोडासा झाला असेल असें मानिलें तरी किल्लेदाराची ही कामगिरी वाखाणण्यासारखी झाली यात शका नाही. समासदानें चाकणच्या वेढ्याचें नावच काढिलें नाही. फिरगोजी नरसाळा याचेंहि नाव अन्यत्र कोठें त्याला देण्यासारखें वाटलें नाही. चिटणिसानें चाकणच्या त्याच्या पराक्रमानंदूळ भूपाळगडची हजालदारी दिल्याचें नमूद केलें आहे (पृ. २११). फिरगोजी * नरसाळा हें नाव शिवकालीन अस्सल कागदपत्रात आढळत नाही, यामुळे शाहिस्तेखानानें त्याच्या मर्दपणावर खूप होऊन त्याला मन्सब देण्याचें आमिष दाखविलें. परंतु त्या स्वामिभक्त शिष्यानें त्यावर लाथ मारिली, ही दतकथा काल्पनिक असावी असें वाटतें. अलमगीरनाम्यावरून चाकणचा किल्ला १५८२ श्रावण व. ४ (१६६० ऑगस्ट १४) रोजी मोंगलाच्या स्वाधीन झाला असें दिसतें. चाकण हातात येताच शहाजहानानें त्याचें नाव बदलून इस्लामावाद असें ठेविलें (इ. ७-२६३); हा तपशील खाफाखान देतो. परंतु ह्या स्वारीची हकीकत देताना त्यानें ' शिवाजी त्या वेळीं सुप्याला होता ' अशासारख्या घोडचुका केल्या असल्यामुळे इतर वानर्तीतिहि तो विश्वसनीय धरत नाही.

शाहिस्तेखानाच्या उत्तरेकडील हालचाली बहुताशीं पन्हाळ्याकडील हालचालींशीं समकालीन आहेत. शाहिस्तेखानानें पूर्णें बाजूचा उघडा मुलूख चार एक महिन्याच्या अन्यकाळात व्यापून प्रथम चाकणच्या भुईकोट किल्ल्यावर येलगार केला. चाकणच्या वेढ्याला सुरुवात ज्येष्ठ वद्य पक्षात झाली. उघडा मुलूख व्यापून जेव्हा किल्ल्यावर पाळी आली तेव्हा ह्यानंतर राजगड आदिकरून स्वतःच्या खास किल्ल्यावर ही सकात केव्हा फिरेल याचा नियम नसल्यामुळे शिवाजी आणि राजमाता जिजाबाई (राजगडानर) उभयता

आपापल्या ठिकाणीं काळजींत पडलीं. तेव्हां आतां महाराजांच्या दक्षिणेकडील हालचालींकडे थोडे लक्ष दिलें पाहिजे.

शिवाजी पन्हाळ्यावर असतांनाच शाइस्तेखानानें पुणें प्रांतांत स्वारी करून मुळख उध्वस्त करण्याचा सपाटा चालविला. त्या वेळींच मागें सागितल्याप्रमाणें नेताजी पालकर विजापूरनजीक शहापुरावर हल्ला करण्यात गुंतला होता. शाइस्तेखानाच्या आगमनाची बातमी कळतांच त्याच्या बंदोबस्तासाठीं नेताजीनें परत यावें असा शिवाजीनें त्याला निरोप पाठविला (भा. अ. २६-७ व २२). त्याच सुमारास नेताजीचा शहापुरावरील हल्ला यशस्वी झाला होता. तथापि त्याला मागें हटावें लागल्याचें पूर्वी सागितलेंच आहे. तेव्हां त्याच बाजूला पुढें रहाण्यात काहीं अर्थ नाहीं असें पाहून व पुणें प्रांतांतील अडचण जाणून नेताजी दौड करून राजगडाच्या पायथ्याशीं शिवापट्टणास येऊन दाखल झाला (सुमारे वैशाख मस्य, एप्रिल १५). त्या वेळीं शाइस्तेखानाच्या हल्ल्यामुळें पुण्याकडील मराठे तितके नामोहरम झालेच नव्हते. त्यांनीं नुकताच कोठें शाइस्तेखानाला विरोध करण्याचा डाव माडिला होता. तेव्हा तिकडची बाजू आपण सभाळूं, परंतु शिवाजीला पन्हाळ्याच्या वेढ्यांतून सोडविणें भाग आहे, असा राजगडाकडील सरदार व माता जिजाबाई यांचा सल्ला पडल्यामुळें नेताजी व हिलाळ, आपल्या सैन्याला आवश्यक होती तेवढी निश्र्वांति मिळाल्यानर, जरूर ती सामग्री घेऊन, तडक पन्हाळ्याकडे निघाले. यापुढील अधिक ज्येष्ठ महिना, पुणें प्रांतात व पन्हाळ्याकडे दोन्ही ठिकाणीं मराठ्यांनीं आपली शिकस्त करून पाहिली. परंतु दोर्हीकडे त्यांना म्हणण्यासारखें यश आलें नाहीं. शाइस्तेखान पुणें सोडून चाकणला जाऊन बसला. आणि दक्षिणेकडे आसपासच्या मुळखात आवटाव करून नेताजी काय तो वासोटा किल्ला घेऊ शकला (शका. ज्येष्ठ शु. ८, जून ६). पण जौहरच्या एका तुकडीशीं त्याची गाठ पडली असता हिलाळाचा पुत्र वाहयाह युद्धांत मूर्च्छित होऊन पडला. शत्रूच्या लोकानीं त्याला आपल्या गोटात नेलें आणि* हिलाळाचा पार मोड केला. नेताजीनें कित्येक

*सिद्दी हिलाळ हा मूळचा विजापुरी सेनापती अफजलखानाबरोबर येऊन त्याच्या आज्ञेनें पुणें प्रांतावर चालून गेला होता. परंतु त्यानंतर लगेच तो शिवाजीला शरण जाऊन त्याच्या सैन्यात सामील झाला व पन्हाळ्याच्या वेढ्यात शिवाजीच्या बाजूनें लढला. त्यांत त्याचा मुलगा कामास आला इत्यादि शिवभारतांतील दृष्टीकृत वर दिलीच [पुढे चालू]

दिवस खटपट करूनहि जेव्हां त्याला पन्हाळ्याचा वेढा फोटतां आला नाहीं आणि चाकणकडेहि शाइस्तेखानाची पकड वसू लागल्याचें शिवाजीला कळलें, तेव्हां राजरोस जय मिळत नाहीं तर थोडे लोक घेऊन आपण पलायन करवें असें त्यानें ठरविलें, आणि तो त्या मार्गाला लागला.

१०. पन्हाळ्यांतून सुटका—आदिलशाहशीं तहाचें किंवा सलोक्याचें अगर शरणचिठीचें लावलेलें बोलणें यशस्वी होत आहे असें दिसेना. तेव्हा पळूनच जावयाचें म्हटलें तर पावसाळी हवेचा फायदा घेऊनच पळून जाणें अधिक सुलभ होतें. एकदां पावसाळा संपून उघडीप पडल्यावर मागाहून तें साधलें नसतें. शिवाय शाइस्तेखानाला चाकण घेऊं न देण्याची शिकस्त करून पहाण्याकरितां महाराजांनीं त्वरेनें बाहेर पडणें इष्ट होतें. म्हणून वेढा थोडा शिथिल होण्याच्या आशेनें त्यांनीं सिद्दी जौहरशीं आपाडाच्या आरंभापासून सलोक्याचें बोलणें करण्यास सुरुवात केली. 'सलाबतखानानें मध्यस्थी करून अल्लीशाहाकडे स्वतःबद्दल बडीलपणानें रद्दबदली करावी म्हणजे आपण आपलें सर्वस्व त्याच्या चरणीं अर्पण करूं ' असें बोलणें शिवाजीनें गंगाधर नांवाच्या आपल्या वकिलामार्फत लाविलें (ले. ८३१). यामध्ये काहीच गैर नसल्यामुळें सलाबतानें त्याला होकार दिला आणि उभयतांची

भेट होण्याचें ठरलें. शिवाजीच्या मनांत अशी भेट घेण्याचें होतें किंवा कसें हें समजण्यास मार्ग नाहीं. परंतु या बोलण्यामुळें सिद्दी जौहरचा जागरूकपणा विशेष कमी झाला नसला तथापि त्याच्या सैन्यांत थोडा वेसावधपणा आला असेल असें घाटलें. त्याचा फायदा घेऊन म्हणा किंवा अकस्मात् दुसऱ्या दिवशींच वादळ, पाऊस, पूर येणें इत्यादि अनुकूल वातावरण दिसल्यामुळें म्हणा शिवाजी जौहरची भेट घेण्यास न थांबतांच आपाढ व. १ (जुलै १३) रोजीं पन्हाळ्यावरून १००० शिपाई, १५ उमदे घोडे, २ पालख्या व काहीं खजिना घेऊन पन्हाळ्यावरून खाटीं उतरला. शिवाजी रात्रीच्या पहिल्या प्रहरां निघाला व हेरांनीं पूर्वी पाहून ठेविलेल्या रस्त्यांनीं विशाळगडास जाऊन विश्रांतीकरितां थोडा वेळ थांबला.

ह्या प्रसंगासमोर्ती इतक्या नाना कल्पना रचिल्या गेल्या आहेत कीं, या सर्वांचें निराकरण करण्याकरितां पुष्कळ पृष्ठे अडवावीं लागतील; म्हणून याबद्दल थोडक्यांत तपशील सांगून महत्त्वाच्या गोष्टींचीच येथें चर्चा करितों. शिवाजी पन्हाळ्यावरून निघून गेला तेव्हां त्याच्याबरोबर ६०० पायदल शेतें असें शिवभारतांत आहे. डचांनीं १००० चा आंकडा लिहिला आहे, तो तसा फारसा भिन्न नाहीं. शिवाजी गेल्याची बातमी कळतांच खिन्न होऊन सिद्दी जौहरनें आपला जांबई (मो. २०६), सिद्दी मसूद यास पाठलागकरितां पाठविलें. विशाळगड हें शिवाजीचें कायमचें उद्दिष्ट नसून तेथून तो लवकरच राजगडाकडे जाईल हें ध्यानांत घेऊन मसूदला त्वरा करण्याचा हुकूम होता. तेव्हां मसूद येत असल्याचें पाहून शिवाजीनें हि गड लढविण्याची तयारी चालविली. गड शिवाजीच्याच ताब्यांतला होता आणि रस्त्यांची त्याला चांगली माहिती असल्यामुळें शिवाजी सहजगत्या शत्रूला चुकवून गडावर गेला असला तरी पाठलाग करणाऱ्यांना व वेढा घाटणाऱ्यांना मुसळधार पावसांत किती अडचणी सहन कराव्या लागल्या असतील त्याची कल्पना सहजच येईल. यापूर्वीच विशाळगडाला पाडीचा राजा जसवंतराव व शृंगारपूरकर राजे सूर्याजीराव हे विजापूरकरांच्या वर्तीनें वेढा घालून बसले होते. अर्थात् तेहि शिवाजीच्या या हाटचालीबद्दल अज्ञानांतच असल्यामुळें शिवाजी त्यांना झुकांडी देऊं शकला. तेव्हां आतां सिद्दी मसूद आल्यावर सर्वांनीं मिळून पुनः वेढ्याचा प्रयत्न केला. या ठिकाणीं मराठे थोडे जबरदस्त होते. त्यांनीं वेढा घाटणाऱ्यांना नामोहरम केल्यामुळें सिद्दी

गसूद आल्या वाटेनें परत गेला आणि इकडे शिवाजीचा मार्ग मोकळा होऊन निशाळगडाहून कूच करून तो राजगडाकडे आपल्या मुलखात गेला या सर्प भानगडी फार तर आठ पधरा दिवसात सपून राजगडाला श्रावणाच्या आरभीं बहुधा शिवाजी गेला असेल, शिवाच्या हातावर स्वपराक्रमानें तुरीं देऊन शिवाजी जो राजगडावर येतो तोंच मोंगलांनीं सप्रामदुर्ग काबीज केल्याची बातमी त्यानें ऐकिली (भा अ २८ श्लो २८) शिवभारतात दिलेली हकीकत सरळपणें येथें दिली आहे त्यामध्यें महाराज निशाळगडावर पोंचन्यानंतरचें युद्ध वर्णन केलें आहे आजपर्यंत मराठ्यांच्या आगावर रोमाच धरारणारा घोडखिंडीतील वाजी प्रभूचा प्रसंग महाराज गडावर पोंचण्यापूर्वीच म्हणून वर्णन करण्यात येतो तो प्रसंग शिवभारतात दिलेला नाही शिवाय प्रसिद्ध आहे तितका तपशील जेथे शकावलींत देखील नाही, “ सिद्दी जोहार याची फौज पाठीररी अली, युद्धाची दाटी बहुत जाली, तेव्हा बादलाच्या लोकानीं युद्धाची शर्त केली, लोक खस्त जाले वाजी प्रभु देशकुळकर्णी ठार जाला ” अशी हकीकत देऊन ‘तेव्हा तरवारेचें पान आधीं बादलास धारेंसें केलें त्यावरी जेधियास धारें ’ असा मानपानाचा प्रश्न निकालात निघाल्याचें सांगितलें आहे या वर्णनानरून जेध्याच्या शकावलींत बादलाच्या नागाला २ पराक्रमाला अधिक महत्त्व दिलेलें आढळतें परंतु तें कितपत यथार्थ आहे हें सांगता येण्यासारखें नाही वाजी प्रभू ही व्यक्ती ऐतिहासिक असून त्याचें नाव अस्तंत पत्रात येतें (ले ७७३) परंतु शिवाजीचा अमलदार किंवा सन्यातील अधिकारी म्हणून त्याचा उल्लेख आढळत नाही तरील लेखाकात त्याला मशरूफ अनाम म्हणजे लोकमान्य संबोधिलें आहे पधराव्या खडातील पत्रावरून प्रभू हे देशपाडे किंवा देशकुळकर्णी होते हें सिद्धहोतें तेव्हा हल्लीं ज्याला स्वयसेवक असें म्हणता येईल असा हा कोणीं वीर पुरूष असावा असें किन्विकानीं सुचविलें आहे परंतु अधिक कागदपत्र या विषयावर प्रकाश पाडणारे सापडतील तर ह्या बहारीच्या प्रमगाची उत्तम सजावट करिता येईल वाजी प्रभूसारख्या शूर मर्दाच्या पराक्रमाला अनसर या प्रसंगीं अर्थात् होता हें सहज पटण्यासारखें आहे तशा प्रसाराची चकमक गवार जानानाच होणें शिवभारत काराला अमान्य असण्याचें कारण नाही कारण, महाराज गडावर गेले तेव्हां गडाला निजापूरकराचा वेढा पडलेलाच होता, आणि तशी चकमक

शाल्याचें डच पत्रांत स्पष्ट म्हटलें आहे (ले. ८३१). मात्र शत्रूचे लोक दुसऱ्या मार्गानें अगदीं नजीक येऊन मिडले असें पाहून त्यांना फसविण्या-करितां शिवाजीनें केलेल्या युक्तीचें त्यांतील वर्णन बरेंच भिन्न पण अत्यंत मनोरंजक आहे. शिवाजीनें या वेळीं आपल्या सैन्याचे दोन भाग करून पालखी वगैरे सरंजाम देऊन ' शिवाजी ' नांवाच्या आपल्या न्हाव्याला राज-रस्त्यानें पाठविलें. तो हाताला लागतांच पाठलाग करणारें सैन्य खूप होऊन परत गेलें ! तों इकडे खरा शिवाजी अडचणीच्या वाटेनें सुरक्षितपणें गडावर जाऊन पोचला ! !

महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यांतून सुटून गेले ह्या त्यांच्या अकल्पित धाड-साच्या कृत्यामुळें शिवराज्यावर कोसळूं पाहणारें कृष्णमेवाचें काहूर, एकदम घाताहत होऊन कोठच्या कोठें वितळून गेलें. तत्कालीन कल्पनानुसारें शिवाजी या व्यक्तीच्या सुरक्षिततेवर अवलंबून असणाऱ्या अनुयायांचीं मुखें ट्यटवीत झालीं. राजगड केंद्रावर पसरलेली काळजीची छाया पार ओसरली. पन्हाळगडावर अडकून पडलेल्या मराठ्यांची स्वप्रभूकरितां चिंता हरपली. आणि पुणें प्रांतांत केवळ आपल्याच जोरावर शाहिस्तेखानाला विरोध उभा करणाऱ्यांना महाराज आपल्या पाठीशीं आले यामुळें उत्साह आला. उलटपक्षां शिवाजी निघून गेल्यामुळें विजापूरकरांना या पुढें पन्हाळ्याचा वेढा चालू ठेवण्यांत विशेष जीव राहिला नाहीं; आणि पुणें प्रांत अजून-पर्यंत असहाय स्थितीत असल्यामुळें शाहिस्तेखानाला हात मारितां आला तसा यापुढें मारतां येणें अशक्य झालें. महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यांत अडकून पडल्यामुळें, एका अर्थानें मराठ्यांचा मुख्य गडी कोंडीत अडकल्यासारखा होऊन मराठ्यांवर डाव उलटूं लागला होता. परंतु कोंडी फोडून महाराज पुढें सरकल्यामुळें तुंबून राहिलेले लोण पुढें झटकलें. एवढेंच नव्हे तर, एकंदर डावाचें स्वरूपच पालटलें; आणि झालेल्या झटापटीचा मराठ्यांना शक्य तितका अधिक फायदा मिळावा अशी परिस्थिति उत्पन्न झाली.

महाराजांच्या सर्व चरित्रांत प्रत्यहीं प्रतीतीला येणारा विशेष म्हटला म्हणजे त्यांच्या कर्तव्यगारींतील अद्भुतत्व होय. त्याचें शौर्य, त्यांची मुत्सद्दे-गिरी, त्यांचें धोरण, त्यांचा सामर्थपणा या सर्वांपेक्षाहि त्यांची तडफ आणि अगदीं अडचणीच्या प्रसंगां इतरांना कांहीं चमत्कार वाटेल अशी अजब करामत यामुळें त्यांच्या शत्रूंना जशी त्यांच्याबद्दल विलक्षण दहशत बसत

असे, तितकाच किंवा त्याहून कांकणभर जास्तच त्यांच्या अनुयायांच्या मनांत त्यांच्याबद्दल सप्रेम आदर वसत असे. आतांच्या त्यांच्या निसटून जाण्याचा त्यांच्या शत्रूंची हिंमत खचण्याला उपयोग झाला एवढेच नव्हे तर त्यांना आपल्या स्वातंत्र्याचा फायदा घेऊन राजकारणाचे डाव मोकळेपणाने खेळतां आले.

११. विशाळगड का रांगणा!—पन्हाळ्याचा प्रसंग वर्णन करणाऱ्याला शिवाजी पन्हाळ्यावरून निघाला तो विशाळगडला गेला का रांगण्याला गेला ह्या प्रश्नाचें उत्तर देणें भाग आहे. सभासदी बखरीत 'गडशिर्दी जोरास दिला आपण उतरोन आले.' एवढाच उल्लेख आहे; उतरोन कोठें गेले याचा खुलासा नाही (सभा ५७). चिटणीस रांगणा वोलतात (पृ. १३८). त्यावरून गॅड डफ् रांगण्यालाच पाठवळ देतो. आणि रांगण्याचेंच नांव इतकी वर्षे सर्वांच्याच तोंडीं होतें. वास्तविक एक्याण्णव कलमी बखरीच्या एकूणचाळीसाव्या कलमांत विशाळगडावर गेल्याचीच नोंद होती. ती बखर गेल्या ३०।४० वर्षे लोकांना उपलब्ध असूनहि तिकडे कोणीच लक्ष दिलें नाहीं. परंतु शकावली प्रसिद्ध झाल्यापासून ज्या एकदोन महत्त्वाच्या तपशिलांत तिनें क्रांती घडवून आणली त्यांतच शिवाजी पन्हाळ्यावरून रांगण्याला न जातां विशाळगडला गेला ह्या गोष्टीचा समावेश होतो. शकावल्यातून विशाळगडाच्या ऐवजी खेळणा असें नांव आलें आहे. शिवभारतांतहि ' विशाल शैल ' असा उल्लेख आला आहे. आणि जरी पन्हाळ्याच्या वेढ्यांत खुद्द हजर असलेल्या इंग्रजांच्या पत्रांत ह्या वावर्तीत कांहींच खुलासा नाहीं, तरी डचांच्या पत्रांत 'खेळणा ' या नांवाचा डच अपभ्रंश किंवा चुकीचा उच्चार 'हेळणा ' असा लिहिला आहे. केवळ कागदी पुरावा पाहिला तर विशाळगडाच्याच वाजूला कांटा झुकतो हें उघड आहे. कारण शकावल्या व शिवभारत हे आधार समकालीन म्हणून महत्त्वाचे, आणि डचांचीं पत्रेहि त्याच वर्गांत मोडणारी आहेत. अलीकडे सुप्रसिद्ध, कॅप्टन मोडक (ग्वालेर आर्मी) यानीं लष्करी दृष्ट्या केलेल्या संशोधनाचा निष्कर्ष म्हणून व प्रत्यक्ष त्या त्या प्रांताची रचना पाहून आपलें मत रांगण्याच्या वाजूला दिलें आहे, आणि त्यांचीं कारणेहि बरीच संपुक्तिक वाटतात. विशेषतः बखरींतून येणारी घोंडखिंड, गजापूर, वादशहाचा माळ, पांढरें पाणी वगैरे ठिकाणें विशाळगडाच्याच मार्गावर लागतात, ह्या विधानाला त्यांनीं आक्षेप घेतला असून पन्हाळ्यापासून विशाळगडाचें अंतर थोडें असल्यामुळे तिकडेच शिवाजी.

जाणें शक्य होतें ह्याहि आक्षेपाचें समर्पक उत्तर देण्याचा त्यांनीं प्रयत्न केला आहे. उपर्युक्त ठिकाणें रागण्याच्याहि मार्गावर आहेत आणि रांगण्यापर्यंतचें अंतर शिवाजीसारख्याला फार नव्हतें असें त्याचें म्हणणें आहे. त्यातून शिवाजी-सारखा कसलेला सेनापती शत्रूला आपण होऊन आपल्या स्वतःच्या कोठीच्या किल्ल्याकडे ओढून आपल्या आंगावर घेईल हें त्यांना अशक्य वाटतें, भौगोलिक संशोधन आणि अप्रतिम लफ्फरी ज्ञान ह्या दोन्ही गोष्टीमुळें समर्थित होणारे हे सिद्धांत अस्सल कागदाच्या पुराव्यानें दृढ झाले तर कें. मोडकांप्रमाणेंच आम्हालाहि समाधान होईल. असो.

१२. मोंगलांचें धोरण—शिवाजी पन्हाळगडाहून आपल्या राजधानीस आला. तेव्हां दिल्लीपतीच्या मामास (शाहिस्तेखानास) ‘ आपला इष्ट हेतू सिद्धास जातो किंवा नाहीं याविषयीं सशय उत्पन्न झाला ’ असें शिवभारतात म्हटलें आहे (अ. २७ श्लोक ५२). सर जदुनाथ सरकारहि चाकण घेतल्यानंतर शाहिस्तेखानानें पुढील कित्येक महिने निष्क्रियपणें घाटविले असें म्हणतात आणि तें उघडच दिसत आहे. ग्रॅट डफ्फनें ह्या बाबतींत असें नक्की विधान केलें आहे कीं, “शाहिस्तेखानाला चाकणच्या मुईकोट किल्ल्या-संबंधीं आलेल्या अनुभवावरून राहिलेले डोंगरी किल्ले घेणें अत्यंत विकट वाटलें. ” या सग्यांचा विचार करून पहाता आधींच थोडा कटाळलेला शाहिस्तेखान शिवाजी सुटून आल्याचें कळताच दबकून वागू लागला असावा असें म्हणण्यास हरकत नाहीं. शिवाय शिवाजीनें शाहिस्तेखानाशीं सामोपचाराचें बोलणें लावल्याचेंहि दिसतें. श. १५८२ च्या कार्तिकात (इ. १६६० ऑक्टो-नोवें.) ‘ राजश्री सोनाजी पंडित शास्ताखानाचा निरोप घेऊन राजगडास राजियापासीं आले ’ असें शकावल्या म्हणतात, मागे औरंगजेब भाग्यांशीं भाडण्याकरितां उत्तरेकडे जाण्यास निघाला तेव्हा त्यानें शिवाजीच्या मागण्यांना अनुकूल उत्तर देऊन वरेंच उत्तेजन दिलें होतें (ले. ७३९). त्याचें स्मरण देण्याकरितां न अन्य तऱ्हेनें पुणें प्रातावरील स्वारी-बदल काहीं सयलती मिळविण्याकरिता, सोनाजीपंडीत या मोंगली राजकारणांत कसलेल्या वकिलाला शिवाजीनें त्याच्याकडे पाठविलें असें दिसतें. परंतु पुढील वनावावरून पहाता या वेळीं शाहिस्तेखानाला हातात आलेला प्राप्त सोडून देऊन शिवाजीसारख्यांशीं काहीं सलोस्याचें बोलणें करण्याची आवश्यकता वाटली नसावी. स्वतः अत्यंत अडचणींत असतांना खुद्द

वादशाहानें वाटेल तीं अभिवचनें घावीं. पण तेवढा प्रसंग वचावल्यावर तीं वेलाशक मोडावीत; ही मोगली साम्राज्यवाद्यांची जगजाहीर राजनीति औरंगजेबाच्या वादशाहींत जारी होती. तिचेंच अवलंबन शाहिस्तेखान करित होता. शिवाजीचा पुणें प्रांत (सिंहगड, पुरंदर वगैरे किळे सोडून) आपण एकदां व्यापून वसलों आहों, आपलें सैन्य जबरदस्त असल्यामुळे आपल्याला पुणें प्रांतांतून हुसकून लावणें शिवाजीला कठीण जाईल हें शाहिस्तेखान जाणून होता. फार तर यानंतर नवे डोंगरी किळे घेणें किंवा आणखी मुख्य जिंकणें ही गोष्ट इतक्यांत सिद्ध होणार नाहीं. तर त्याला त्याची फिकीर नव्हती. देशावरील पुणें प्रांतांत ठाणें वसविल्यावर कोंकणांतील शिवाजीचा मुख्य घेण्याचा उद्योग त्यानें चालविलाच होता. अलमगीरनामा या फारशी ग्रंथाच्या आधारें सर जदुनाथ सरकार यांनीं, गेल्या वैशाखापासूनच (एप्रिल १६६०) इस्माएल नांवाचा एक सेनापती ३००० सैन्यानिशीं उत्तर कोंकणांत शिवाजीच्या मुलखावर स्वाऱ्या करित असल्याचें लिहिलें आहे. पुणें प्रांता-प्रमाणेंच (कल्याण वगैरे किळे वगळून) कोंकणांतीलहि उघडा प्रांत त्यानें जिंकून घेतल्यावर सलाबतखान दख्खनी या नांवाचा एक फौजदार त्या प्रांतावर नेमण्यांत आला; आणि त्याच्या मदतीकरितां म्हणून कित्येक मराठे सरदार ठेवण्यांत आले. शाहिस्तेखानाच्या ह्या हालचाली पहातां विशेष माघार घेण्याचा त्याचा विचार नसून फार परिश्रम केल्याशिवाय हळुहळू आक्रमण करून काय साधेल तेवढें हाताखालीं घालीत रहावें असें त्याचें धोरण दिसतें. आणि शिवाजीच्या सामर्थ्याबद्दल त्याची कल्पना अगदीं क्षुद्रत्वाची असल्यामुळे बरीच वर्षेपर्यंत अधिकार उपभोगण्यासाठीं नेमलां गेलेला सुभेदार या नात्यानें त्याच्या दृष्टीनें त्याचा हा कार्यक्रम बरोबर होता असेंच म्हटलें पाहिजे. शिवाजीच्या सुटकेमुळे यांत कांहीं फरक झाला असेल तर त्यानें पुणें प्रांतावर आणखी लगट करण्याचें सोडून देऊन आपला हात थोडासा आंवरला असावा इतकेंच म्हणतां येतें.

१३. पन्हाळा देऊन सल्ला केला—विजापूरी राजकारणाच्या ओघावर शिवाजीच्या ह्या धाडसाचा फार जबर परिणाम झाला. शिवाजीनें पन्हाळ्यावरून निवून जाण्यापूर्वी अल्लीशाहाला शरण जाण्याचें बोलणें लाविलें होतें. त्यानंतर अल्लीशाहा खुद्द जातीनें मिरजेकडे येण्यास निघाला. त्याची मिति जदुनाथ सरकार भाषण शु. ९ (ऑगस्ट ५) अशी देतात. त्यानंतर सुमारें दीड महिन्यांनीं

भाद्रपद वद्य १३ (सप्टेंबर २२ शनिवार) रोजी ' पनाळा सलावतखानास
दिल्हा सला केला ' असे विश्वसनीय ठरलेल्या शकावल्या म्हणतात. या
दोन मित्या अशा तपशीलहीन येथे देण्याचे कारण असे की, त्या आज सर
जदुनाथ सरकारांना मान्य असून त्यांच्या विपर्यांच्या तपशिलांत भयंकर तफा-
वत आहे. यांपैकी शेवटची मिति ही त्यांनी आतां तिसऱ्या आवृत्तीमध्ये
जेथे शकावलीवरून गृहीत धरली असून यापूर्वी ते केवळ बुसातीने
सलातीन वर मिति व तपशील, यांकरितां अवलंबून रहात होते. त्यांच्या,
म्हणजे केवळ मुसलमानी साधनांवर अवलंबून रहाणाऱ्यांच्या कशा ढोबळ
चुका होतात आणि त्या कशा परत घ्याव्या लागतात हें दर्शविण्याकरितां
प्रस्तुत विषयासंबंधीची त्यांची विधाने कालानुक्रमानें तपासून पाहूं. आणि
शेवटीं नवीन उपलब्ध साधनांवरून हा प्रसंग कसा लिहिला पाहिजे हें पाहूं.
सरकार शिवाजी (द्वितीय आवृत्ति पृ. ८३-८४) :— ' शिवाजीनें
अढचर्णांत सांपडल्यामुळे सिद्दी जौहरशी कपटानें सलोल्याचें बोलणें लाविलें.
जौहर मूर्ख आणि राजद्रोही असल्यामुळे आपल्या बळगावर जाऊन, आप-
ल्याशीं शिवाजीनें सल्ला केला तर आपणाहि अह्मीपासून स्वतंत्र होऊन
निराळें राज्य स्थापूं अशा विचारानें, त्यानें दुसऱ्या दिवशीं शिवाजीची
भेट घेतली. उभयपक्षां सहकार्य करण्याच्या आणाशपया झाल्यावर शिवाजी
किल्ल्यांत परत आला आणि वेडयाचा देखावा पुढें चालू राहिला ! ही जौहरच्या
बेइमानीपणाची गोष्ट अह्मी आदिलशाहाच्या कानावर जातांच अह्मी संतप्त होऊन
(वर सांगितलेल्या तारखेस) विजापुराहून उभय बंडखोरांची खोड मोड-
ण्याकरितां निघाला. जौहरची समजूत घालण्याकरितां अह्मीनें एक बकीळ
पाठविला, परंतु त्याचा उपयोग झाला नाही ! पण अह्मी मिरजेला पोचून
त्याच्या सैन्याची अघाडी पन्हाळ्याला येऊन भिडूं लागली तेव्हां शिवाजी
आपलें कुटुंब (!) व ५।६ घोडेस्वार घेऊन एका रात्रीं निसटून गेला आणि
पन्हाळा एकहि ह्यत केन्याशिवाय सुमारे २५ ऑगस्ट १६६० रोजी
आदिलशाहाच्या हातीं लागला. तारीख-३-अह्मींत म्हटल्याप्रमाणें ' अह्मीनें
सलावतपासून पन्हाळा एका क्षणात घेतला ! ' ही हकीकत सर जदु-
नाथांनीं तारीख-३-अह्मी व बुसातीने सलातीनवरून दिली आहे. त्यापुढें
सुप्रसिद्ध बाजी प्रभूचा प्रसंग बखरीवरून दिला आहे. मूळ बुसातीनमध्ये
तो नसून त्या ऐवजी " तो किल्ला विनहरकत आदिलशाहाच्या ताब्यांत,

आला. मग शिवाजीला शोधण्याकरितां रानें, दरीं, डोंगर धुंडण्यानें लष्कराची खराबी होऊन ' डोंगर पोखरून उंदीर काटिल्यासारखें होणार ' असें जाणून अल्ली पुढें ' पाहून घेता येईल ' अशा दमावर मिरजेहून आनदानें विजापुरास गेला. " यांत शिवाजी पळून गेल्यावर पूर्वसंकल्पाप्रमाणें त्याचें पारित्य करण्याचा किंवा जौहरलाहि शिक्षा देण्याबद्दल पुढें एक शब्दहि नाहीं हें लक्षात घेण्यासारखें आहे (मो. २०२).

आतां तिसऱ्या आवृत्तींत सरकार काय म्हणतात तें पाहूं. (पृ. ७५-७६) :- " घेव्याचा देखावा वेइमानीनें पुढें चालविल्यावर शिवाजी पूर्ववत् पन्हाळ्यातच राहिला. मध्यंतरीं पावनगडावर फाजलखान व सिद्दी हिलाल यानीं प्रयत्न सुरू केले. पावनगडाची परिस्थिती विकट होऊ लागली. तेव्हां ' पावनगड शत्रूच्या हातीं लागला तर आपली धडगत नाहीं हें जाणून शिवाजी आपाढ वद्य १ (जुलै १३) स पावनगडावर हल्ला करणाऱ्या सैन्यावर तुटून पडला. आणि युद्धाच्या गोंधळात पळून विशाळगडाकडे गेला. ' पुढें बाजी प्रभूप्रसंग देऊन अल्लीला मिरजेला आणून " आता यापुढें अल्लीला फसविणें शक्य नाहीं असें पाहून मराठ्याकडून त्यानें २२ सेप्टेंबरला किड्या ताब्यात घेतला व अल्लीच्या मुखत्याराच्या हातांत दिला. "

शिवाजीचें पलायन आणि किड्या सलावतखानाच्या हातात देणें यांमध्ये अंतर दोन महिन्याच्या वर होतें, हें जेथे शकावली व शिवभारत यावरूनच उघड होतें. तो तपशील पूर्वाच्याच वृत्तातात घुसडून देण्याचा प्रयत्न वरील हकीकतींत केलेला स्पष्ट दिसतो. पण त्यानें इतिहासाची हानी कशी झाली आहे हें पहाण्यासारखें आहे.

आमच्या मते निरनिराळ्या प्रथातून एकाच प्रसंगाबद्दलच्या तपशिलाची सांगड घालण्याचा प्रयत्न करित असताना त्या सत्रांची सगळी व्यवस्थित लावून दाखविली पाहिजे. म्हणजे प्रत्येक तपशील मान्य केलाच पाहिजे असें नाहीं. परंतु काहीं तपशील मान्य व इतर अमान्य ठरविताना त्याची संयुक्त कारणें दाखविली पाहिजेत. उदाहरणार्थ, शिवभारतकारांनीं शिवाजीनें निघून जात असताना जौहरला द्वयुद्धाला आन्धान केलें (अ. २७ श्लोक ५-९) अशासारखी केवळ गौरवार्थ वर्णिलेली गोष्ट इतिहासाच्या ओघांत काहींच फरक करू शकत नाहीं ती सोडून दिल्यास चाटेल. परंतु शिवाजीचा पाठलाग करण्यात काहीं अर्थ नाहीं, असें पाहून आदिलशाहा

मिरजेकडून विजापुरास परत गेला ही गोष्ट मुद्दाम लक्षात घेण्यासारखी आहे. उभय बंडखोरांचें पारिपत्य करण्याकरितां म्हणून निघालेला संतप्त अह्ली शिलकी ' जय्यत ' फौज घेऊन आला; तो तसाच परत गेला ! शिवाजीच्या लोकाकडून सलावतखानानें किल्ला घेतला आणि तो अह्लीला दिला आणि शिवाजीचें सैन्य मधच्यामध्यें सुरक्षित सुटलें ! हा बनावहि पूर्वी वर्णन केलेल्या घराहात बरोबर वसत नाहीं. या वेळीं विजापूरकर शिवाजीला तसाच सोडून परत गेले एतदेंच नव्हे तर पुढें श. १५८६ च्या कार्तिक मासीं इदलशाहाचा व राज्याचा विघाड होईपर्यंत म्हणजे सुमारे ४ वर्षेपर्यंत ते त्याच्या वाटेस गेले नाहींत. ही गोष्ट अह्ली ज्या मनस्थितीत मिरजेला आला म्हणून सांगितलें आहे तिच्याशीं पूर्ण विसंगत आहे. म्हणून या वेळची वस्तुस्थिती वर्णन केली जाते त्याहून भिन्न असली पाहिजे.

जंभे शकावर्लीतील नोंदीप्रमाणें या वेळी सल्ला झाला आणि तो १५८६ पर्यंत चालला. त्या अर्थी या वेळी उभयपक्षा युद्धतहकुर्बा झाली असली पाहिजे. येथेहि पुनः हेममधून आणविलेल्या विशेष महत्त्वाच्या डच पत्राचा आपल्याला फारच उपयोग होतो. श १५८२ भाद्रपद शु. ११ (ठे. ८३१, १६६० सेप्टे. ५)च्या पत्रात पन्हाळाप्रकरणाचा समारोप खालील शब्दात केलेला आहे. " मध्यतरीं बडरोर शिवाजी पुरंदर (?) नागाच्या आपल्या बळकट किल्ल्याच्या आश्रयास गेला व तेथून त्यानें निर- निराब्ध्या किल्ल्यावर व विशेषतः पन्हाळ्यास शिपाई व सामग्री पाठविली. प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणें होत आहे. थोड्याच दिवसापूर्वी अशी बातमी आली की, रुस्तुमजमा हा शिवाजी व विजापूरदरबार यांमध्ये सल्ला घडवून आणण्याची खटपट करीत असून त्यास इतकें यश आलें की, सुल्तान अह्लीशाहा वृद्ध राणीला बरोबर घेऊन, इतर गोष्टींचा निकाल करण्याच्या वेळींच, शिवाजीशीं असलेला मतभेद निकालात काढण्यासाठीं विजापुराहून मिरजेच्या मजबूत किल्ल्यापर्यंत आला आहे. लोकवार्ता अशी आहे की, रुस्तुमजमा यास सेनापतीची पदवी देण्यात आली. आणि बाद- शाहाचा वकील राहासाहेब यासह तो हुकेरीहून सैन्याचा अधिकार घेण्या- करिता निघाला असून, लज्जर बादशाहाला भेटण्याकरिता मिरजेला जाईल." शिवाजी पन्हाळ्याहून सुटून गेल्यानंतर चारुणच्या वेढ्यांत सापडलेल्या लोकांना जरी त्याला कुमरू पोंचविता आली नाहीं आणि तो किल्ला शाहि-

स्तेखानाच्या हार्ती गेला तथापि सुटकेनंतर त्याने कोणत्या दिशेने प्रयत्न करून उभय दिशांनी चालू असलेल्या चटार्डच्या प्रयत्नाना थोपरिले हें या अन्तरणाच्या आरम्भच आले आहे, आणि त्यामुळे शिवाजी विल्ल्यात अडकून पडला असताना त्याची जशी विकट परिस्थिति होती तशी ती पुढे न राहता प्रत्येक दिवशी सुधारत गेली, क्रमशः तो अधिक बळवान् होत गेला. त्यामुळे त्याला पेंचात आणण्याची शक्यता कमी होत जाऊन विजापूरकराना पन्हाळ्याचा वेढा ही बाब किफायतशीर राहिली नाही. शिवाजीचा नित्याचा कार्यक्रम पाहिला असता यापुढील दसरा आपल्या राज्याला सुखाचा जाणार नाही अशी सहजच अल्लाशाहाला भीति वाटू लागली. आणि तो युद्ध बाब-निष्पास तयार झाला. इकडे शाहिस्तेखानाचा मुख्य जिंकण्याचा क्रम लखकर धाबण्याचें चिन्ह दिसेना कोंकण व देश उभय ठिकाणींहि सावकाशीनें मुख्य पादाक्रांत करण्याचें त्याचें धोरण सोनाजीपडिताच्या मन्व-रथीनेंहि तो सोडण्यास तयार नाही असें दिसून आल्यामुळे विजा-पूरकराशी गोडी करून एकाच शत्रूवर आपले सामर्थ्य एक-वटून मारा कराना या विचारास शिवाजीला लगण्याशिवाय गत्यतर नव्हतें. विजापूरकरानीं पन्हाळा घेतला तर नगोन मुख्य जिंकण्याच्या प्रयत्नात शिवाजीला अपयश आलें, एतदेंच काय तें नुकसान होणार होतें. शाहिस्ते-खानाकडे दुर्लक्ष करण्यानें खुद्द ताब्यातील मुख्य जाऊन लगेच कफळक वनण्याची पाळी येणार होती. तेव्हा शाहिस्तेखानाला चागल्या तऱ्हेनें तोंड देता येण्याकरिता विजापूरकराशीं सल्लोखा करणें शिवाजीला आवश्यक वाटलें. दोन्ही बाजूंना आपल्याला लटणें कठीण जाईल असें पाहून शिवाजीनें पन्हाळ्याड आदिलशाहाच्या स्वाधीन करण्याबद्दल आपल्यामार्गे पन्हाळ्यावर ठेविलेल्या ध्येयक भास्कर ह्या अधिकाऱ्यास कळविलें आणि त्या आज्ञेनुसार त्यानें तो निष्ठा श. १५८२ भाद्रपद वद्य १३ रोजी सत्याजग्वानास देऊन तह केला (इ. १६६० सप्टें. २२)

या प्रकरणातील शिवाजीची मनःस्थिति वर्णन करण्याचा शिवभारत-कारानें प्रयत्न केला आहे. त्याचा अर्थात् विचार केला पाहिजे (अ २८ श्लो. ३०-४१). आपण दुसरीकडे गुनल्यामुळेच चाकण व सप्रामदुर्ग हातचे गेले ही वस्तुस्थिती परमानन्दानें शिवाजीच्या तोंडून बघविली आहे ती बरोबर आहे या वेळच्या स्वतःच्या सामर्थ्याबद्दल बोलताना शिवाजी

विशेष निराशेनें न बोलता ' जरी ते घेण्यास कठीण आहेत तरी त्याच्यावर मी खत चालून जाऊन ते घेण्याची मला उमेद आहे ' असेंच तो म्हणतो. परंतु दुसरीकडे निकडीनें आपल्याला लक्ष दिलें पाहिजे. आणि त्यासाठीं तो नाद तूर्त तरी सोडून दिला पाहिजे असे विचार शिवाजीचे आहेत. अदूर-दृष्टीनें लहानसान गोष्टींच्या नादीं लागून महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा अधीर स्वभाव शिवाजीचा नव्हता असा परमानन्दाचा अभिप्राय दिसतो. म्हणून ' शत्रुसेनेचा पराभव करण्याची इच्छा धरणाऱ्या शहाण्या राजानें मोठ्या यत्नानें सतत सैन्य वाळगिलें पाहिजे आणि त्याकरिता पुष्कळ द्रव्याची जरूरी आहे. कारण,

अर्थादर्थो भवत्सुचैरर्थाद्धर्मोऽपि वर्धते ।

अर्थादेव तृतीयोऽर्थस्तस्मादर्थः प्रशस्यते ॥ ३६ ॥

एतडेंच नव्हे, तर कुलशील, यय, त्रिचा, पराक्रम, सत्यमादित्व, गुणज्ञता, गाम्भीर्य व असेच अनेक गुण पैशाच्या अगभूत असतात. तेव्हा प्रथम पैसा मिळवून मग दिल्ली पतीच्या मामाचा चांगला सूड घेईन ' असे शब्द त्यानें शिवाजीच्या तोंडीं घातले आहेत शाहिस्तेखानाचा सूड उगत्रिण्याकरिता लागणारें सामर्थ्य या त्रेळीं आपल्याजवळ नाहीं याची जाणीव शिवाजीला होती असें या भाषणावरून दिसून येते.

अशा प्रकारें शिवाजीनें पन्हाळा किल्ला ताब्यात घेण्याचें कबूल केलें, तथापि ' अल्लीपासून त्या गडाचा मोबदला आपण एका क्षणात घेऊ ' अशी खूणगाठ त्यानें मनात बाधून ठेविली होती (भा. अ २८ श्लो. ४) अथवा भास्कर आज्ञेप्रमाणें गडावरून निघताना सिद्दी जौहरला स्वतः भेटून व स्नेहाच्या दोन गोष्टी बोलून राजगडावर महाराजापार्शी येऊन दाखल झाला. महाराज गडावरून सुटून गेले, या गोष्टीवरून सिद्दी जौहरवर ठपका येऊन अल्लीची त्याच्यावर गेरमर्जी झाली असेंच सर्व इतिहासकार लिहितात शिवभारतकारानेंहि हा प्रश्न मुद्दाम उपस्थित करून त्यानें लाच घेऊन शिवाजीला जाऊ दिलें हा आक्षेप अनाठायी आहे असें दर्शवून त्याला निरपराधी ठरविलें आहे (अ २८, २२-२४) आरंभच त्यानें वेद्मानीत घेऊन या आक्षेपाला जागा नाहीं ही गोष्ट यापूर्वीच सिद्ध केली

मध्यवर्ति सत्तेशीं संबंध थोडे विस्कळित व आपसात कचित् वैराचेहि असत, यामुळें त्यात नानाविध वनाव होत. सरजाखानासारखे मयदिवर वागणारे सरदार केव्हा केव्हा खुद्द मुख्य सरदार बहलूलखान याचीहि कळ काढण्यास सोडीत नसत (ले. ८३५). या निरनिराळ्या धोरणांनी प्रेरित होणाऱ्या माणसाबद्दल दरवारांतूनहि भिन्न भिन्न प्रकारची आस्था दर्शविण्यांत येई.

शिद्दी जौहर हा मूळचा बडखोर होता. अल्लीशहा असहाय स्थितींत सापडला असता जरी त्यानें त्याच्या सेनेचा स्वीकार केला, काहीं वेळपर्यंत रुस्तुमजमाकडे थोडी प्रतिकूल नजर बळविळी आणि त्याला मागे टाकून सिद्दी जौहरला सेनापती करून पाठविलें; तथापि उभयताकडे पहाण्याची अर्जाच्या दरवाराची दृष्टी प्रथमपासूनच भिन्न असल्यामुळें शिवाजीबद्दल त्याची दृष्टी प्रसंगानें बदलताच रुस्तुमजमा फिरून विश्वासात आला असला पाहिजे हें उघड दिसतें. शिवाजीच्या युद्ध-तहकुबीच्या वावर्तीत रुस्तुमजमानें त्याचे पुष्कळच कामगिरी केली असली पाहिजे. पण यामुळें सिद्दी जौहरचें गौरव सीधेपणाचें सुटून एकदम बंडखोरीचें का व्हावें हें समजत नाहीं. इ.स. १६५५ मधील त्याच्याबद्दलच्या मजकुरावरून काहीं तर्क करावयाचा न्हटला तर, प्रथम जौहरला पन्हाळ्यावर पाठविताना रुस्तुमजमावर इतरांनी क्षान्यामुळें त्याची त्या प्रांताची जहागीर जौहरला दिली असावी, व पुढें रुस्तुमजमावर फिरून मर्जा आली तेव्हा ती त्याला परत देऊन सिद्दी जौहरला त्रंगुल्याकडील जहागीर दिली व त्याला कानड्यावर स्वारी करण्याकरिता पाठविलें असें दिसतें. या वावर्तीत काहीं असमाधानाला जागा होऊन सिद्दी जौहरनें “बाटेंत आपला विचार बदलून बड उभारलें.” आणि या वेळीं त्यानें आपण त्रिजापूरचे हस्तक नसून मोंगलाचे सरदार आहों असें जाहीर केलें ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. अल्लीशहानें शिवाजीशीं सगनमत केल्याबद्दल सिद्दी जौहरचें पारिपत्य केल्याचें दिसून येण्यापेजीं उलट त्याला जहागीर वगैरे देऊन त्याला कानड्यावर बेंकटापा नायकाकडून खंडणी वसूल करण्याकरिता पाठविलें. आणि तिकडे जाताना काहीं त्रिनसल्यामुळें किंवा मोंगलाकडून काहीं अनुमदान आल्यामुळें जौहरनें स्वतः बंड उभारलें आणि त्रिजापूरकराची सत्ता अमान्य करून त्रिजापूरचे शेंडे व निशाणें नष्ट करून त्याचे बदली मोंगली तऱ्हेची तयार केली. कदाचित् वसातीने मलान्याच्या

नंतर युद्ध चालून त्यांत त्याचा पराजय वंगरे गोष्टी क्रमाने होत गेल्या हें ठीकच आहे. परंतु ही गोष्ट नंतरची म्हणजे शके १५८३ तीळ आहे सिद्दी जौहरचे पुढे काय झाले हा प्रश्न शिवाजीच्या चरित्राच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही. त्याचे व शिवाजीचे परस्पर संबध काय होते हाच काय तो महत्त्वाचा प्रश्न आहे उपलब्ध साधनाच्या आधारे त्याचा येथपर्यंत विचार केला परंतु अल्लीनामा इत्यादि महत्त्वाचे ग्रंथ नुकतेच हाताशी आले आहेत त्याचा वारकाईचा अभ्यास अद्याप व्यावयाचा आहे. त्यानंतर हा मुद्यावर अधिक प्रकाश पडेल अशी आशा आहे.

१४. कित्येक महत्त्वाचे प्रश्न—शिवचरित्रातील महत्त्वाच्या प्रसंगाची सत्या सामान्यपणे ठरवून गेल्यासारखीच असल्यामुळे तीमध्मे विशेष भर पटण्याचा यापुढे समज दिसत नाही. त्यापैकी बऱ्याच प्रसंगाचे तपशीलाच्या वाचनीत मात्र तसे म्हणता येणार नाही. तेव्हा तपशील अधिक मिळवा याकडे अभ्यासकांचे लक्ष अर्थातच यापुढे बरेच दिवस लागून रहाणार, असे वाटते. परंतु तपशीलवि पाहिजे नितका उपलब्ध झाल्यानंतर त्याहून देखील महत्त्वाचा असा एक सत्कार रहातो आणि तो म्हटला म्हणजे सगती व्याख्याचा (Interpretation) म्हणजे प्रसंगाचे मर्म किंवा हृदय समजून घेण्याचा होय

महाराजाच्या चरित्रातील या पन्हाळा प्रकरणाच्या वाचनीत असे एक दोन मार्मिक प्रसंग आले आहेत सिद्दी जौहर आदिलशाहीशी बेइमानाने चांगला आणि शिवाजीला पळून जाण्यास त्याने मदत केली अशी त्या वेळच्या आदिलशाही पक्षपात्याची समजूत होण्यासारखी परिस्थिती बरबर दिसत असली तरी वस्तुतः तसा प्रकार नव्हता, हें सप्रमाण पूर्वी दाखविलेच आहे तशा सारखाच दुसरा एक प्रश्न शिवभारतकाराने उपस्थित केला आहे अफजलखानाच्या बधानंतर अगदी अल्पावधीतच शिवाजीने पन्हाळा घेतल्यामुळे भयचकित झालेल्या अल्लीशहाने ' त्याचा निग्रह करण्यास आपण असमर्थ आहो असे समजून दिल्लीच्या बादशहाची सेना मदतीकरिता मागविली ' (अ २४-२४), असे म्हणून पुढे एकदा त्वरित बोलविले असताहि ' चिरयन्सुच ताम्रेपु ' (ताम्रानी दीर्घसूत्रीपणा चालविल्यामुळे) खिन्न होऊन त्याने कर्नूलच्या जौहराला बोलविले (अ. २५, ११-१२) असे म्हटले आहे आणि अखेरीला मोगली सैन्य

संप्रामदुर्गावर हल्ला करण्याकरितां आलेले पाहून अल्लीशहाच्या चित्तास धीर आला व मोंगलांपासून स्वप्रांतांचें रक्षण करण्यासाठीं शिवाजी सुट्टे नये म्हणून त्यानें जौहरला ताकीद दिली (अ. २५-६७); असा अनुक्रम भारतकारांचा आहे. सर जदुनाथ सरकाराच्या लिखाणावरून तसा कांहीं संबंध त्यांना मान्य नसून ' शिवाजीचें बंड मोडण्याकरितां म्हणून शाहिस्तेखानाची नेमणूक जुलै १६५९ मध्येच झाली होती व त्यानें विजापूरकरांचें सहकार्य मिळविलें ही त्याच्या यशाच्या दृष्टीनें अनुकूल गोष्ट घडली (पृ. ७४) म्हणून त्याचें अभिनंदन करणें योग्य आहे. या सहकार्यामुळे शिवाजीचें सैन्य दोन्ही युद्धक्षेत्रांत पांगून गेलें आणि दोन्ही ठिकाणीं त्यामुळे त्याचा पराजय झाला. ' असें त्याचें म्हणणें आहे.

यांत मुख्य प्रश्न असा आहे कीं, शिवाजीचा पराभव करण्याची विशेष आस्था कोणाला होती? विजापूरकरांना कीं दिल्लीकरांना ? सरकारच्या मते ती दिल्लीकरांना होती. पण शिवभारतकाराच्या मते ही आस्था विजापूरकरांना विशेष होती. अफजलाच्या मृत्यूनंतर विजापूरकरांना शिवाजी आपणास आवरत नाहीं हें समजून आले व त्यांनीं दिल्लीकरांकडे मदतीची मागणी केली; यामुळे शाहिस्तेखानानें शिवाजीच्या मुलखावर स्वारी केली, हें म्हणणें अधिक सयुक्तिक दिसते. १५८१ आपाढ-श्रावणांत (जुलै १६५९) मध्ये अफजल प्रसंग अजून दूर असतांनाच शिवाजीवर स्वारी करण्याचें काम औरंगजेबानें शाहिस्तेखानाकडे सोंपविलें या म्हणण्यांत स्वारस्य दिसत नाहीं. औरंगजेबाच्या राज्याभिषेकाच्या वेळीं शिवाजीचा वकील हजर होता व त्याच्या मार्फत औरंगजेबानें शिवाजीकडे जें पत्र पाठविलें (ले. ७७५) तें दोघांतील गोडीचें निदर्शक आहे. तात्पर्य, शाहिस्तेखानानें इकडे येऊन प्रथम शिवाजीवर मोहीम काढली व विजापूरकरांचें सहकार्य संपादन केलें असा प्रकार विलकूल नसून विजापूरकर व शिवाजी याचा तंटा आर्धाच श. १५८१ च्या कार्तिकापासून सुरू होऊन तो ऐन रंगात आला असतां विजापूरकरांनीं दिल्लीकरांची मदत मागितली. ही सवय पुढें करून शिवाजीकडील मुख्य विनाविरोध म्हणजे सुलभपणें घेण्याची ही उत्तम संधी आली तिचा फायदा शाहिस्तेखानानें घेतला इतकेंच. त्याच्या मनांत दोघानाहि बुडवावयाचें होतें. तो औरंगजेबाचें धोरण अमलांत आणण्यासाठीं आला होता. औरंगजेबाच्या मनांतून विजापूरची बादशाही बुडविण्याची हीस फार होती. आदिलशाही

व कुतुबशाही बुडविण्याची प्रतिज्ञा त्याने लहानपणीच केली होती. ती भावाच्या व बापाच्या आम्रहाने पुरी होऊं शकली नाही. ती पुरी करण्यासाठी साधन म्हणून शिवाजीला हानाशी धरण्याला तो केव्हाहि तयार असे (ले. ७३९). आणि हें ओळखून शिवाजीने विजापूर बुडविण्याच्या कामी मी साह्य करतो, असे सांगून किंवा त्याच्या आड मी येत नाही हें तरी निदान सांगून आपल्या हयर्तांत औरंगजेवाची शक्ती विजापूरकराच्या अंगावर ढकलून दिली.

या दोन शाखा बुडविण्याचा औरंगजेवाचा नाद इतका जबर होता की, त्यांच्या मानाने मराठे हे चिबट शत्रू आहेत हें त्यांच्या लक्षांत आलें नाही. या दोन शाखा बुडविण्या म्हणजे मराठ्यांचें राज्य सहज बुडवितां येईल अशा समजुतीवर तो गेला. पण न्याप्रमाणें केल्यावर नंतर त्याला अनुभव आला की, या शाखा बुडविता येतील पण मराठ्यांना बुटनिणें तितकें सोपें नाही. ह्या शाखाचीं पाळेंमुळें खोल नव्हतीं. लोकांच्या अंतःकरणांत त्यांच्याविषयी आपलेपणा नव्हता; पण मराठ्यांच्या राज्याविषयी लोकांच्या मनात आपलेपणाची भावना होती व ती काळगतीनें स्वाभाविकपणेंच वाढणें अपरिहार्य होतें. हिंदूंचें स्वतंत्र राज्य असूं शकतें हें दाखविणें व तें कांहीं दिवस टिकवून दाखविणें हें काम शिवाजीमहाराजांनीं केलें, यात लोकाना मोठा घडा मिळाला. आदिलशाहा व कुतुबशाहा हे मोगलांच्या भक्ष्यस्थानीं पडणार ही गोष्ट लोकाना दिसूं लागली होती. म्हणजे या शाखाची परंपरित भीति घालविण्याचें काम औरंगजेवानें केलें. आणि औरंगजेवाशीं खेळखडोवा करून स्वतंत्रपणें टोकें वर काडतां येतें हें जयसिंगप्रसंगापर्यंत महाराजांनीं दाखविलें; आणि नंतर कडव्या धर्माच्या पुकाऱ्यामुळें औरंगजेवानें, स्वतंत्र हिंदु राज्य उभें केलें पाहिजे असें म्हणण्याची आवश्यकता दक्षिणेंतील हिंदूना पटण्यास अनुकूल असें वातावरण निर्माण केलें. तो इतिहास पुढें सांगायचाच आहे. साराश, अव्ययस्थितपणा व दुर्लक्ष म्हणून प्रथम शिवाजीला वाढू घावयाचा आणि नंतर धर्माचें नाव वेऊन त्याच्या पश्चात् आणखी एवढें तेज चढवावयाचें हें काम विजापूरकर व औरंगजेव या दोघानींही कमानें केलें; आणि दोघांच्याहि या स्वभावाचा फायदा शिवाजीमहाराजांनीं घेऊन पुढें दोघानाहि पण विशेषतः औरंगजेवाला पश्चात्ताप करावयाम लाविलें.

पुढें पेशवाईंत शिंधानीं दिल्ली कारबीज करण्याचा नाद धरून जसें पेशवाईला निराळें वळण लाविलें तसें दक्षिण जिंकण्याची व धर्मप्रसार करण्याची दुहेरी इच्छा धरून औरंगजेबानें दिल्लीच्या बादशाही राजकारणास जें वळण लावलें त्यात बादशाही रसातळास गेली. दोघाचेहि इच्छेनें मुख्य सत्तेची ओढानाण झाली, व या ओढाताणींत सर्व सत्ता खर्ची पडली. औरंगजेबाच्या दक्षिणी बादशाहा जिंकण्याच्या वेडानें मराठ्याची सत्ता जशी सायकाशीनें प्रस्थापित होऊन दिल्लीकराच्या उरावर वसू शकली, त्याप्रमाणें शिंधाच्या दिल्ली सर करण्याच्या उद्योगात इम्राना वेळींच खर्ची करण्याचें काम दृष्टी-आड झालें, आणि नंतर ते इतके टोईजड झाले की तेच मराठ्यांना जिंकू शकले. साराश, प्रथम फिरकोळ म्हणून भलत्याची उपेक्षा करणें व सहाय्यार्थ हाताशीं घेणें व आपण नंतर आपल्या आठोक्यागाहेरचें काम अगार घेणें यान उद्धान सत्तेला डोकें वर वाटण्याला उत्तम सधि सापडते

हा खुलासा केल्यानंतर विजापूरकर व शाहिस्तेखान या उभयतार्दीनीं कोणीं कोणास मदत केली हा मुद्दा नितका महत्त्वाचा रहात नसून उभयताहि पूर्वीच निश्चित झालेल्या धोरणाचें अमलून वरून युद्धाला प्रवृत्त झाले होते असें म्हणता येतें शाहिस्तेखान आपल्या नादशाहाचें धोरण यथाशक्य अमलून आणीत होता. आणि विजापूरकराच्या राज्यांत तर, अफन्तलंधापासून शिंधानीच्या जोरकस हल्ल्याचा प्रतिकार करता करता, त्यांना स्वारीवर स्वारी काढानी लागला होती. त्यांच्या नागाचें व राज्याचें रक्षण करण्याची तीव्र आवश्यकता यापलीकडे राह्य कारण, कोणाला साहाय्य करण्याची इच्छा इत्यादि त्याच्या या स्वान्याचें असेल हें शक्यच नादत नाहीं पण यदाकदा-चित् कोणी कोणाला मदतीला बोलावणें आवश्यकच असलें तर तें विजापूरकरानीं मोगलाना बोलावणें आवश्यक होतें व त्या वेळचा इतिहास पाहिला तर तेंच शक्य आहे. मोगलाशीं विजापूरकरानीं सहकार्य केलें ही गोष्ट तत्कालीन परिस्थितीशीं त्रिसंगत अनप्य अनतिहासिक आहे.

वारणमीमासेमगील दृष्टिकोण कसा अयोग्य असू शकतो हें येथपर्यंत दाखविलें या दृष्टिकोण भेदामुळे म्हणजेच पूर्वप्रहार अमलून राहिल्यामुळे वस्तुस्थितीचा उलगडा बरोबर न होऊन एकादे वेळीं केवळ अनुमान धरून-वर केलेलें मतप्रदर्शन कसें चुकलें हेंहि याच प्रसंगात पहाण्यास मिळतें.

या वेळीं उभय शत्रूंशीं लढावें लागल्यामुळे शिवाजीमहाराजांच्या सैन्याची पांगपांग होऊन उभय युद्धक्षेत्रांत शिवाजीचा पराजय झाला असेंच बहुतेक लोक समजतात. त्याच्या योग्य मर्यादा कोणत्या हें थोडेंसे स्पष्ट करून सांगितलें पाहिजे. शिवाजीमहाराज कितीही मुत्सदी असले आणि त्यांनीं कांहीं काळपर्यंत प्रबळ शत्रूंशीं धिटाईनें तोंड दिलें असलें तथापि वास्तविक सामर्थ्य पाहिलें तर मुख्य, सैन्य व संपत्ति या सर्वहि बाबतींत ते मोंगल व विजापूरकर या दोघांपैकीं कोणाच्याहि पासंगास देखील पुरण्याइतके नव्हते. या प्रकरणांतील हकीकत जेथपासून सुरू झाली त्या वेळचा शिवाजीमहाराजांचा राज्यविस्तार म्हणजे पुणे व नावली हें प्रांत व कोंकणांतील कांहीं मुख्य एवढाच होता. मुलखाचे मानानेंच सैन्य व संपत्ति असणार. संधी साधून उभयतांच्याहि मुलखांत आवाढाव करण्यास त्यांनीं केव्हांहि कमी केले नाहीं असा जो पूर्वापासून देखावा दिसतो तो त्या वेळच्या राज्यसत्तांच्या विशेष प्रकारच्या परस्पर संबंधामुळेच होय. शिवाजीमहाराज हे एक हिंदू संस्थानिक असतां आणि मोंगल व विजापूरकर ह्या उभय राज्यसत्ता धर्माकरितां, स्वार्थाकरितां आणि स्वतःच्या मानाच्या दृष्टीनेंहि स्वाभाविकपणेच त्यांच्या विरुद्ध असतां त्यांना डोकें वर काढतां कसें आले याचा खुलासा वर केलाच आहे. तो लक्षांत घेतला म्हणजे मोंगल व आदिलशाही यांच्यामध्ये आपसांत भांडण राहिलें तरच महाराजांचा तरणोपाय होता हें उघड होईल. अर्थात् उभय सत्तां एकरूप होऊं नयेत ह्याचीच काळजी मुख्यतः महाराजांना वहावी लागे. शके १५७९ तीळ जुन्नर व अहमदनगर ह्या मोंगली मुलखावर स्वारी करीत असतांना ह्या उभय सत्तांचें वैर चाळू होतें त्याची हकीकत मागे आलीच आहे. त्यापुढें १५७९ च्या पौषांत औरंगजेब दिल्लीला जाण्यास निघाला तेथपासून १५८१ च्या ज्येष्ठान्त तो तख्तनशीन होईपर्यंत म्हणजे शाहिस्तेखानाची दक्षिणच्या सुभ्यावर नेमणूक होईपर्यंत सुमारे दीड वर्ष औरंगजेबाला शिवाजीकडे लक्ष देण्यास फावले नाहीं. त्याचा फायदा घेऊन, मध्यंतरींच्या तहाच्या मानगंडीमुळे धड मोंगलांचाहि नव्हे आणि विजापूरकरांचाहि नव्हे असा कोंकणांतील कल्याण भिवंडीकडील मुलूस शिवाजीनें घेतला. अह्ली आदिलशाहानें अफजलखानाला स्वारीवर पाठविलें त्या वेळचें त्याचें भाषण म्हणून शिवभारतानें जे कांहीं विचार प्रकट केले आहेत ते यथार्थ वाटतात. "ह्

हळू हळू स्वतंत्र होऊन माझा अंमल मुळीच मानीत नाही (अ. १७-छो. १३); सह्याद्रीच्या आश्रयाने तो दुर्जेय झाला आहे; सख्य करण्याच्या इच्छेने मी औरंगजेबास जो प्रदेश दिला तो आम्हां दोघांनाहि न जुमानतां त्याने वलात्काराने काबीज केला;...तेव्हां हा वलवान् शिवाजी हळू हळू पाऊल पुढे टाकीत आमचे राज्य हिसकावून घेऊन गिळंकृत करणार असें दिसते " (छो. १३-२९).

या कारणांनीं विजापूरकरांनीं त्याचें पारिपत्य करण्याचा केलेला प्रयत्न फसला तोहि अचानक फसला. उभय सत्तांकडून दोन्ही बाजूंनीं घेढलेली आपली जिद्दगी वेतसवृत्ति स्वीकारूनच वाढविली पाहिजे हें शिवाजी पूर्णपणे जाणीत होता. आणि शाब्दिक मानापमानाच्या विवंचनेत न पडतां प्रसंगीं तावेदारीचीहि भाषा बोलण्यास तो कमी करीत नसे हें वेळोवेळीं घडलेल्या प्रसंगांतून दिसून येतच. अशी वस्तुस्थिति असल्यामुळे आपली पुरेशी वाढ होईपर्यंत चढाईचें धोरण न पत्करितां बहुधा संरक्षक धोरणानेंच तो चालत असे. अफजलखानप्रसंगींहि त्यानें केलेली तयारी स्वसंरक्षणार्थ होती याबद्दल मतभेद होईल असें वाटत नाही. अफजलावर डाव उलटल्यानंतरची शिवाजीची हालचाल चढाईची अशी बरबर वाटते. परंतु त्या धावणांचे कांहीं फांटे थेट विजापूरपर्यंत भडकले असले तरी तिचा मुख्य मार्ग सह्याद्रीच्या लगत्याला धरून आणि पन्हाब्यापर्यंतच वाढला होता हें उघड आहे. प्रथम नियुक्त defensive मध्ये अभूतपूर्व यश आल्यामुळे त्याच वेताचें त्यानें offensive defensive मध्ये रूपांतर केलें एवढेंच त्या वावर्तीत म्हणतां येण्यासारखें आहे. शिवाजीचें धोरण नीट लक्षांत घेतलें. म्हणजे झालेल्या युद्धांतील त्याच्या यशापयशाचें माप घेतां येईल. यापूर्वीं शिवाजीनें दक्षिणेतील पन्हाब्याच्या आसपासचे विशालगड रांगणा बंगरे किल्ले घेण्याचा प्रयत्न केल्याचें कांठें नमूद केलेलें नाही. आणि शिवाजी पन्हाब्यावरून पळून विशालगडाकडे गेला व तेथें विश्रांतीस्तत्र राहिला हें सर्वानाच मान्य आहे. रांगण्याकडे शिवाजी पळून गेला असें मानणाऱ्यांना तोहि किल्ला शिवाजीच्या ताब्यांत आहे असेंच मानावें लागतें. आणि पन्हाब्या घेतल्याबरोबर आसपासचे किल्ले घेऊन त्यांचा बंदोबस्त केला असें ग्रॅन्ट डफ वखरीच्या आधारावर मांडतो व डच पत्रांचाही त्याला दुजोरा मिळतो; त्या अर्थी पन्हाब्याच्या आसपासचे किल्ले या वेळीं शिवाजीच्या ताब्यांत आले होते असेंच

म्हणणें रास्त आहे. पन्हाळा मात्र विजापूरकरांना घावा लागला असे सांगितलें जातें. म्हणजे इतर जिकलेले सर्व किल्ले शिवाजीच्या हातीं राहिले असाच अर्थ होतो. आणि महाराजांचें अल्प सामर्थ्य पाहिलें म्हणजे कोल्हापूर प्रांतांतील इतर सर्व किल्ले विजापूरकरांना त्यांच्यापासून परत घेतां आलें नाहींत व केवळ पन्हाळ्यावर तृप्त रहावें लागलें हा कोणाचा विजय झाला असा प्रश्नच विचारण्याचें कारण रहात नाहीं. पन्हाळ्याच्या युद्धात शिवाजीचा विजय झाला एवढेंच नव्हे तर चाकणच्या बाजूलाहि त्याचें म्हणण्यासारखें नुकसान झालें नाहीं. शाहिस्तेखानासारखा 'प्रति रावण' युद्ध करण्यासाठीं आला असून त्याला पुणें प्रांतांतील उघड्या मुलखाशिवाय कांहींच हातास लागलें नाहीं; व सिंहगड व पुरंदर हे किल्ले तर त्याच्या सर्व कारकीर्दीत त्याला घेता आले नाहींत ह्या विपर्याचा वृत्तांत पुढें याच-याचा आहे. ताच्यांत असलेला मुलूख हातांतून सोडावा लागणें हेंच कांहीं सर्वत्र यशापयशाचें गमक समजतां यात्रयाचें नाहीं. शिवाजीसारख्या नवांकुरित संस्थानिकाला सर्व हिंदुस्तानच्या सम्राटांशीं व दक्षिणाधिपती आदिलशाहीशीं लढतांना इच्छित असलेलें सर्वच कांहीं न साधलें तथापि स्वतःच्या सामर्थ्याच्या दृष्टीनें झालेली वाढ हीहि गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते. सर जदुनाथ सरकार याच्या म्हणण्याप्रमाणें शिवाजीवर दोन्हीकडूनहि या वेळीं प्रबळ सत्ताधीशाकडून संकटांचा छोट आला असतांनाहि त्याला आपलें डोकें पाण्यावर राखतां आलें आणि थोट्याच वेळीत दोघानाहि पराजित करतां आलें ही कामगिरी असामान्य असून कोणत्याहि अर्थानें ह्या वेळीं पराजय झाल्याची घातक नाहीं असें वाटतें. ही स्फूर्तिदायक हकीकत यापुढें सांगावयाची आहे.

१५. शाहिस्तेखानाच्या हालचाली — मागें सांगितल्याप्रमाणें शाहिस्तेखानाच्या हालचाली सर्वस्वी मोंगलांच्या राज्यविस्ताराच्या तत्त्वानुसार विजापूरकरांशीं किंवा शिवाजीशींहि जुळतें धोरण न ठेविता चालू होत्या याचें प्रत्यंतर विजापूरकरांना आतां लवकरच आलें. पुणें प्रांत कार्वाज करण्यानें थोडा वेळ विजापूरकरांचा अमित्र शिवाजी याला दहशत वसल्यामुळें विजापूरकरांकडील त्याचा दाब थोडासा कमी झाला असला तरी तिकडील मुलूख कायमचा मोंगलांकडे जाण्यांत विजापूरकरांचें कांहींच हित नव्हतें. अद्यापपर्यंत शिवाजीचें स्थान बडखोराचें असलें तथापि तो विजापूरकरांच्याच राज्यातील होता हा देखाना

तसाच होता. शाहिस्तेखानानें घेतलेला मुख्य मात्र सध्यां तरी शिवाजी व विजापूरकर या उभयतांना कायमचाच अंतरला.

शाहिस्तेखानानें यापुढें खुद्द विजापुरी मुलखावरच घाला घालण्यास सुरवात केली. ' ईदिलशाही परटें कोट मोंगलांस शास्ताखानाचे मारफतीनें दिल्ले ' असा त्रोटक उल्लेख शकावल्यांत येनो. शिवभारतांत, कद्दारतलवखानानें, परेंडा (प्रचंडपूर) शाहिस्तेखानाच्या मिळवून दिला अशी माहिती सांगून तो त्यानें ' बलाढ्य गालीबास जिकल्यामुळें मोंगलांना मिळाला ' असा तपशील दिला आहे. हा गालीव पुढें मोंगलांकडे नौकरीस असल्याचा प्रत्यक्ष उल्लेख असल्यामुळें या वेळींच तोहि विजापूरकरांची नौकरी सोडून आपण व किल्ला असे दोन्हीहि मोंगलांच्या स्वाधीन झाले असतात. शिवभारतावरून हा किल्ला मोंगल जबरदस्त होते म्हणून त्यांच्या स्वाधीन झाला असें दिसतें. मुसलमानी इतिहासात (मासीर-३-अल्मगिरी हिंदी आवृत्ति*) २६ खिलाबल हि. १०७१ (१५८२ कार्तिक व. १३, नोवें. २०, १६६०) रोजी सदर किल्ला घेतल्याची नोंद आहे. तीवरून सर जदुनाथ सरकार यांनीं गालीव या विजापुरीसेनापतीला मोठा लांच देऊन तो किल्ला घेतला, परंतु ऐन वेळीं गालीवानें बेइमानी करूं नये म्हणून मोठें सैन्य पुण्याहून रवाना केलें होतें असें म्हटलें आहे, हें खरें असल्यास भारताकाराचें म्हणणें यथायोग्य दिसतें. परंतु अस्सल साधनांतून अधिक माहिती मिळोपर्यंत या त्रोटक उल्लेखांवरून कांहींच कायास बांधतां येण्यासारखा नाही.

थोडा अधिक तपशील मिळाला असता तर या गोष्टीचा तत्कालीन राजकारणावर काय परिणाम झाला असावा याचा काहीं अंदाज करतां आला असता. शके १५७९ मधील औरंगजेबाच्या तहामध्यें परेंडा व त्याखालील मुख्य मोंगलांकडे घाबे असा ठराव झाला असता (ले. ७२८) औरंगजेबाला उचरेकडे जाणें भाग पडल्यामुळें भीर जुमल्यावर पूर्वीच्या बेव्रनाबाचें खापर फोडून औरंगजेबानें परिंड्याचा किल्ला वगैरे फिरून विजापूरकरांकडेच ठेवण्याचा उदारपणा दर्शविला होता (ले. ७४४). तेव्हां त्यानंतर दुसरीं कांहीं घडामोड झाली नसली आणि हाच करार पूर्ववत् कायम असला तर शाहिस्तेखानानें पूर्वीचा सलोखा मोडला असेंच गृहीत धरलें पाहिजे.

* हा संदर्भ बरोबर सांगडला नाही. स्मरणानें नि १. ३

शकावलींतीळ भाषा थोडी सदिग्ध आहे. तथापि भारत व मुसलमानी नोंद या उभयता समादी दिसनात त्या खऱ्या समाजण्याकडे सहजच मनाचा फट होतो याच वेळीं निजापूरकर कानडाकडीळ बट मोडण्यात गुतले होते व अर्ही स्वतःच तिकडे गेला होता (मो. २०३). ही पार्श्वभूमि लक्षात घेतली म्हणजे शाहिस्तेखानाच्या या उपक्रमाचें खरें रहस्य घ्यानात येतें

इकडे निजापूरकराच्या मुळखानर हें अतिक्रमण चालू असता शिवाजीच्या मुळखानरहि शाहिस्तेखानाचे अतिक्रमणाचे प्रयत्न चालू होते त्याची बातमी शिवाजीच्या सल्लागारांना होतीच आणि म्हणूनच मार्गे सांगितल्याप्रमाणें शिवाजी द्रव्यहरणाची गोष्ट बोलला तेव्हा त्याच्या सल्लागारांनी शाहिस्तेखानाचा मोर्चा कोंकणाकडे वळण्याचा सभय असल्याप्रदल इशारा दिला आणि मोंगलाची स्वारी मयतरी न होईल असा बशोरस्त केव्याशिवाय अन्य बेन व्यर्थ होत असें सुचविलें.

शाहिस्तेखानाचे प्रयत्न फार दूरवर पोचणारे असे होते तो फार कसलेला योद्धा आणि प्रवीण मुसद्दी असल्यामुळें पुणें प्रातात आलेल्या अनुभवाचे बळानर त्यानें तावडतोव आपलें नक्की धोरण ठरविलें. मराठे डोंगराच्या आणि किल्ल्याच्या आश्रयानें आपल्याला दुर्जय होतात हें त्यानें नुकतेंच अनुभविलें होतें. शिवाजीचें पुण्याशिवाय दुसरें आश्रयस्थान कोंकणात आहे हे त्याला माहोत होतें तेव्हा कोंकणात त्याला निराधार करून मग देशावर साफ मारानें असें दूरदर्शी धोरण आखून त्याप्रमाणें तो हालचाली करू लागला

सद्दाद्राच्या आश्रयानें शिवाजीच्या हालचाली होतात याबद्दल त्याला मोठा पेंच पडला तेव्हा सद्दाद्री उतरून कोंकणातच शिवाजीला अडचणीत आणला पाहिजे अशी शाहिस्तेखानाची वन्यना होती शिवाजीचें आणि शाहिस्तेखानाचें हे वैर इम्रजाना देखील चागलें माहीत असल्यामुळें ते यानंतर त्याचा फायदा घेण्याचा विचार करीत होते शाहिस्तेखानाला परताखालीं कसें यावें याचीच मुरय अडचण पटली आहे असेंहि त्यानीं लिहिलें आहे (ले ८४८ पृ २००) शाहिस्तेखान येईपर्यंत इतक्या दूरचा विचार करून कोंकणची काळनी कोणी केलीच नव्हती असेंच म्हणानें लागतें देशानराल मुलूख बराचसा सपाट आणि सधन असल्यामुळें मुसलमानी अमदानात त्याच्याकडेच विशेष लक्ष देण्याचा प्रघात पडला अन्य

साधनांच्या जोरावर प्रबल सत्तेशी झगडा करण्याची हिंमत धरणारे पाळेगार लोक आणि शहाजीसारखे उभय शाह्यांना त्रासदायक झालेले पराक्रमी व कर्तव्यगार सरदार यांनी मात्र कोंकणातील दुर्गम स्थळांच्या आश्रयाने आपले डाय चालविले होते. आणि त्याचमुळे त्या प्रांताबद्दल मोंगल आदिकरून सरांना अप्रीति किंवा एक प्रकारची भीति वाटत असे. शके १५५८ त शहाजहानाने महमद आदिलशहाशी तह केला, त्यावेळी निजामशाहीतील देशावरील कांहीं मुख्य आपल्याकडे ठेवून निजामशाही कोंकण वगैरे आदिलशाहाकडे दिले ! पण फिरून शके १५७९ त तह झाला त्या वेळी औरंगजेबाने कोंकणसुद्धा सर्व मुख्य घेण्याची तयारी दर्शविली होती. परंतु तो बेत त्याने शेवटी अडचणीच्या वेळी सोडून दिला. ते आतां शाहिस्तेखान पद्धतशीर रीतीने घेण्याचा प्रयत्न करित होता. आजपर्यंत विशेष लक्ष न दिल्यामुळे प्रचलित सत्तेविरुद्ध उभारणी करण्यास त्याचा उपयोग चांगला होतो हे आतां त्याच्या लक्षात आल्यामुळे शिवाजीची पाळेमुळे खणण्याचा प्रयत्न त्याने उद्योग चालविला हाता असे दिसते.

१६. उंबरखिंडीचे युद्ध—शिवाजीच्या कोंकणातील मुलखात या वेळी चौळ, कन्याण, भिवंडी, पनवेल आणि नागोठणे इत्यादींचा समावेश होत असे. त्यावर कारतलबखान नावाच्या उजवेग सरदाराची शाहिस्तेखानाने योजना केली. यानेच त्याच्याकरितां परिंडा किल्ला मिळवून दिला होना. त्याचेबरोबर चव्हाण, गाडे, कोरगटे, जाधव इत्यादि मराठे सरदार असून सुप्रसिद्ध स्त्री सेनापती रायबार्गाण, माहूरच्या उदाजी रामाची विधवा, हीही गेली होती. हे सैन्य पुण्याहून निघून लोहगटच्या दक्षिणेत्तर मार्गाने कोंकणात येत असतां घांटावून एकदम कड्यावरून उतरावे लागते, त्या अडचणीच्या जागीं अडखळत अडखळत तेथील निविड अरण्यात शिरले.

इकडे शिवाजीनेहि या सैन्याच्या आगमनाची खबर ठेवून प्रतिकार करण्याची जय्यत तयारी ठेविली होती. सकार्ळीं ते घाटावरून उतरत असताना त्याला कोणत्याहि तऱ्हेचा सुगावा लागू न देता ते घोर अरण्यांत शिरेपर्यंत त्याने अडथळा केला नाही. “ आरंभीच जर आपण ह्या शत्रूस अडविले तर सैन्यासह तो ह्या अरण्यासागरात येऊन पडणार नाही; असा विचार करून स्वतः ममर्थ असताहि शिवाजीने कारतलबास तेथे अडविले नाही (भारत अ. २९, ७४-७५). पण एकदां ते सर्व सैन्य उंबर-

खिडीच्या * निविड अरण्यात अडकल्यावर सर्प वाजूंनी त्याच्यावर शिवाजीने नेटाने हल्ला चढविला व तोफाचे गोळे व बाण याचा एकसारखा वर्षाव करून त्याला भेरीस आणिले. अडचणीत सापडल्यामुळे मार्गे किंवा पुढे कोणत्याही दिशेने पाय काढून वचाव करणे अशक्य होऊन जाग्या-जागी सर्प सैन्य गारद होण्याचा दुर्धर प्रसंग ओटवला असे पाहून मब्या-न्हाच्या सुमारास रायवागिणीच्या सागण्यावरून व स्वतः अनन्यगतिक होऊन सेनापती कारतलवखान याने शरण घेण्याचे बोलणे लाविले. त्या वेळीं शहाजीचा आपल्यावर लोभ होना इत्यादि वर्शाऱ्याच्या गोष्टी करून त्याने आपले सर्वस्व शिवाजीच्या हाताळी केले व स्वतः करिता व सर्प सैन्याकरिता जीवदान मागिले. शिवाजीने ते उदारपणाने दिले आणि मोठी खडणी देऊन सर्पांनी आपली सुटका करून घेतली. हे युद्ध मार्च शुद्ध १४ शके १५८२ रोजी झाल्याचे शकामल्यात लिहिले आहे. या मितेला लिहिलेला मंगळवार अर्थात् चुकला आहे. पण चतुर्दशी शनिवार व रविवार या दोनही दिवशी असल्यामुळे नवी दिवस या दोहोंपैकी कोणता तरी एक असला पाहिजे हे ड्यड आहे (इ. १६६१ फेब्रु. २ अगार ३).

या युद्धाचे वर्णन शिवभारतात अर्थात् बहारीचे दिले आहे. ते मुळातून वाचणे वरें (अ. २९). कारतलवखानाला अभयदान दिल्यानंतर युद्ध-तहकुत्रीची सूचना देण्याकरिता हात वर करून उच्च स्वरांनी ओरडणाऱ्या भालदाराची केलेली योजना लक्षान टेंपण्यासारखी आहे.

* उबरखिडीचे हे युद्ध उरोवर कोंठे झाले याचा तपास करणे आवश्यक आहे आम्ही त्या भागात जाऊन थोडीशी माहिती मिळविली, तीवरून उबरखिड (उदुवर खड) या नावाचे गहन अरण्य सदर खिडाच्या सभोवार, इथीं खोपोली निकाण जांबुळ-पाडा अशी सडक जाते तिच्या (पेण तालुक्यातून जाणाऱ्या भागाचे) पूर्वेस अर्ध्या मैलावर उबरें नावाचा गाव आहे त्याच्या अत्रळ होतें असा सुमार दिसतो कारतलव-खानाचा कोंठणात उतरण्याचा रस्ता बरोबर घ्यानात येत नाही. सोहगडच्या दक्षिणेतर मार्गाने किंवा देशावरून कसेहि निघून कोंठणात यावयाचे तर सामान्य दिशा पूर्वप-दिमच अष्टावी लागते स्थानिक माहिती लक्षात घेतां बरील उबरें गावाच्या आसपास, खडाळा लोणावळा इकडे जाणारे, खिडीतून अडचणीचे असे निदान पाच मार्ग आहेत. मोठे सैन्य उतरावयाचे म्हणजे त्यांतल्यात्यात उबरें-चावणी-कुरडें-लोणावळा हाच मार्ग कारतलवखानाने पत्करला व कोंठणात पाताळीत म्हणजे अगदीं तळास उतरण्यावर शिवाजीने त्याच्यावर हल्ला करून त्याला कोंठले असे म्हणता येते.

काहार तलवखानासारख्या प्रबळ सरदारांची आणि त्याबरोबरच 'महाराजाचा कोंकणातील मुलूख सहज घेऊ' ह्या शाहिस्तेखानाच्या व्यर्थ आशेची वासलात लागली. सद्बोधी हस्तगत करण्याची अडचण अनुभवास येऊन 'हा आपल्या सरक्षणाखाली असलेला देश दुसऱ्याच्या ताब्यात जाणार नाही.' (भा. २९ श्लो. ३१) अशीच जमळ जमळ कवुली शाहिस्तेखानाला धारी लागली. आणि तात्पुरता तरी त्याचा विरोध थोडा दबून राहिला. इतकें ज्ञान्यार महाराजाचा द्रव्यसंपादनाचा पूर्वीचा विचार बळावला आणि पानसाळा येण्यापूर्वी राहिलेल्या चार महिन्यांचा भरपूर उपयोग करून घेण्याचें त्यांनी ठरविलें.

पन्हाळगडचा मोवदला विजापूरकराकडून ध्यावा हाहि त्यात अतस्थ हेतु होताच. परंतु राजापूरच्या इम्रानी पन्हाळ्याच्या वेढ्यामध्यें सिद्दी जौहरला दारुगोळा पुरवून शिमाजीला अटचणीत आणण्याचा प्रयत्न केला त्याचाहि सुड उगविणें अशक्य होतें. या वेळचा लढाईचा वेत व त्याची अमलबजावणी फार त्वरेची, सुटसुटीत आणि स्पष्ट अशी होती. उबरखिंडीच्या युद्धानंतर महाराजांनी आपल्या सैन्याचे दोन भाग करून एक नेताजीच्या हाताखाली मोंगलाच्या बंदोस्ताकरिता भोरघाटाच्या आसपासच ठेविला आणि त्याला नेहमी जागृक राहाण्यास बजाविलें. मोंगलाचा या वेळी पराजय झाला परंतु ते आपला उद्योग सोडणार नाहींत अशी शिमाजीची कल्पना होती. सैन्याचा दुसरा विभाग आपल्याबरोबर घेऊन मोठ्या पहाटेस उठून त्यांनें दक्षिणेकडे कोंकणांत जाण्यासाठी कुचाचा नगरा वाजविला. नागोठण्यापर्यंतचा मुलूख आधीच ताब्यात आलेला होता, त्याच्या दक्षिणेकडे ही स्वारी आता निघाली. या वेळी आणि पूर्वीहि या मुलखात विजापूरकरांचा बंदोस्त सरकारी असा अगदी अन्य असून इकटील मुलूख बहुतेक स्वतंत्र राजे म्हणवून मुसलमानी-सत्तेशी माडलीकचानें रहाणाऱ्या सस्थानिजाच्याच ताब्यात होता यामुळे आणि प्रस्तुत विजापूरकरांचें सर्व सैन्य पूर्वीच सांगितल्याप्रमाणें कानट्यातील वटें मोडण्यांत गुतलें असल्यामुळे कोंकणपट्टी मोकळी सापडली आणि अन्यायधीन विजाजी दामोळपर्यंत येऊ शकला. वाटेतील नगरें, गावें, गड व अरण्ये शत्रूंनी विरोध न करिताच सोडून दिलीं. उबर खिंडीमध्यें मोंगलाची नुकतीच झालेली असल्या त्याच्या नजरेसमोर ताजीच होती ! या वेळी केवळ दहशतीनेच काहीं कार्ये झालें असेल तेवढेंच, आणि

तेहि थोडे झाले नसावे, परंतु मुझ्ज्व जिंकीत वसण्यात शिवाजीने वेळ घाल-
विला नसावा असे वाटते. कारण त्वरा करून त्याला एकदांचे राजापूर
गांठावयाचे होते.

वाटेत दामोळ येथील श्रीदाल्ज्येश्वर या क्षेत्राचे स्थाने दर्शन घेतले.
शिवाजीचे सैन्य त्याच्या मुलखातून जात असता पल्लीधनाचा राजा जसवंत हा
आपण पूर्वी जौहरास मदत करून (भारत अ. २७ खो. २७) शिवाजीला
विरोध केला हे आठवून घाबरून गेला आणि शृंगारपूरच्या सूर्यरावाच्या
आश्रयाला गेला. त्या दोघांकडेहि या वेळीं दुर्लक्ष करून मात्र प्रसंग पडल्यास
उपयोगी पडावे म्हणून शंभोळास त्याने २००० सैन्य ठेवून दिले. वाटेत
चिपळूणच्या श्रीपरशुरामाचे दर्शन घेऊन पुढे जाणार तो संगमेश्वराचे ठाणे
मुसलमान अधिकार्यानीं आपोआप सोडून दिल्याचे कळल्यामुळे तेथे जाण्यात
वेळ न मोडतां शिवाजीने एकदम देवळूव गाठले. आणि तेथून पिलाजी
नीळकंठराव नावाचा ब्राम्हण अधिकारी व इतिहासांत पुढे कोंडाण्याच्या
वेढ्यात प्रसिद्धीस आलेला नरवीर तानाजी मालुसरे अशा दोघाची संगमे-
श्वरच्या ठाण्यावर योजना केली. ह्या सैन्याशी स्नेहाने वागण्याबद्दल शृंगारपूरच्या
राजास कळवून शिवाजी तसाच पुढील मुख्य व्यापीत राजापुरास येऊन
दाखल झाला.

डंबरखिंडींतून माघ वधात निघून शिवाजी फाल्गुन वद्य पक्षात राजापुरास
येऊन पोचला असावा. एकदोन क्षेत्राचे दर्शन, ठाणीं वसविणे वगैरे बटो-
वस्ताचीं कामे करणे इत्यादि गोष्टींमुळे सुमारे महिन्याचा काळ मध्यतरीं जाणे
अशक्य नाहीं. राजापूरच्या लुटीचा काळ डच पत्रात मार्च मध्य असाच
दिला आहे (डे. ८५२) तो बरोबर आहे. राजापुरावर या वेळीं शिवाजी
१००० घोडदळ व ३००० पायदळ घेऊन आला होता. मित्रत्वाने नगरात
प्रवेश करण्याचा आग्रिर्भाव आणून शिवाजीने विश्वासघात करून गावच्या
सपतीची लूट केली असे डच लेखकानीं लिहिले आहे. इम्रजाचे खुद्द या
प्रसंगाची माहिती देणारे पत्र नाहीं ही फार मोठी उणीव* आहे. यामुळे डाग-

रजिस्टरवरच या प्रसंगापुरतें तरी अवलंबून रहावें लागतें. परंतु तत्कालीन परिस्थिती किंवा पद्धती माहीत नसणारांना म्हणजे उचांसारख्या परत्यांना ज्यांचें नुकसान झालेंलें दिसतें त्याच्याबद्दल सहानुभूती वाटणें साहजिक असल्यामुळे त्यांच्या लिखाणाचा रोख शिवाजीविरुद्ध असणें अपरिहार्य आहे. तेथील रियाजाप्रमाणें शहरातील प्रमुख मंडळींना बोलावून आणून शिवाजीनें शहरात प्रवेश केला व तेथील नागरिकांना तोशीस न देण्याचें वचन दिलें. ते भोळे लोक मनात संशय न आणितां भेटीस गेले. त्यांतच रेसिडेंट रेव्हिंगटन व दोन तीन इंग्रज गेले होते. लगेच त्या सर्वांना पकडून त्यांचा छळ करून जिंदगी जप्त करण्यात आली. हें विधान शब्दशः खरें आहे, परंतु त्यांत थोडी भर घातली पाहिजे. खंडणी वसूल करण्याकरितां म्हणून एकादें सैन्य येतें तेव्हां पुढाऱ्यांना बोलावून खंडणीचा करार करून घेण्याची त्या वेळीं पद्धतीच होती. तो करार पुरा झाल्यास अर्थातच छळ करण्याचें कारण नाहीसें होई. व्यापारी वर्गावर काहीं खंडणी आली असेल ती देण्याची लोभी व्यापाऱ्यांनी व विशेषतः इंग्रजांनीं टाळाटाळी करून शिवाजीच्या क्रोधाला आपला बळी दिला असेल. समोरासमोर गाठ पडल्यावर पन्हाळाप्रकरणीं बोलाचाली होऊनहि इंग्रजावर कैदेची व लुटीची आपची ओढवली असेल. वर उल्लेखिलेल्या उचाच्या हकीकर्तात तो संबध मुचविलाच आहे. खुद्द सुरतेचा रेसिडेंट अँड्रूज ह्यानेंच रेव्हिंगटनप्रभृतींना त्याबद्दल उघड ठप्का देऊन तुम्हीं त्याबद्दलच कैद भोगीत आहां असें वजाविलें (ले. ८७४) आहे. या वेळीं महाराजाचा क्रोध अनावर झाला होता. त्यानीं द्रव्य शोधण्याकरिता इंग्रजांची बखार समूळ खणून काढिली असें उचांप्रमाणेंच शिवभारताचेंहि म्हणणें आहे (भा. अ. ३० श्लो. ६). यावरून अगदीं बारीक सारीक तपशीलातहि शिवभारत फसें अचूक आहे हें समजून घेईल.

केवळ इंग्रजांचेंच द्रव्य या वेळीं लुटलें गेलें असें नाही. मुख्य डोळा अर्थात् त्याच्यावरच होता. तथापि फिरगी म्हणजे पोर्तुगीज वीरे इतर पाश्चात्य

लोक व त्याच्या बरोबरच मलवारी व अरबी इत्यादि व्यापार्यानाहि शिवाजीला खंडणी घात्री लागली असें शि. भा. म्हणतें. कोणी माडलीकहि त्या वेळींच सापडले असें त्यात लिहिलें आहे. उच्च पत्रात जणू त्या श्लोकाचें भाषांतरच दिलें आहे ! “ इराण व मस्कतचे व्यापारी आपला माल घेऊन दरसाळ राजापूरला विक्री करण्याकरिता येतात व काम होताच परत जातात त्याचीहि लूट झाली. कोणा एका राजानें व काहीं लोकानीं विरोध करण्याची तयारी केली होती. परंतु शिवाजीचे लोक आर्धांच निघून गेले. ” (भा. ३० श्लोक १-४ ची ले. ८५२ शीं तुलना करून पहाण्यासारखी आहे.)- या प्रसंगी इम्रानबरोबर इतर व्यापारीहि शिवाजीनें कैद केले होते (ले. ८४८ पृ. १९९).*

राजापूरपर्यंतचा मुलुख महाराजांनी व्यापला तो कायदेशीर रीतीनें बोलावयाचें म्हणजे विजापूरकरांच्या राज्यापैकी होता. अर्थात् विजापूरकरांना या अत्याचाराबद्दल प्रतिकार करणें भाग होतें. या वेळीं अह्मी आदि-उशाहा मार्गे सांगितल्याप्रमाणें दुसरीकडे गुतला होता त्याला स्वतः किंवा त्याच्या बरोबरच्या सरदाराना कोंकणात येणें शक्य नव्हतें. तेव्हा त्यांनीं शृंगारपूरचा राजा सूर्यराव याची शिवाजीविरुद्ध उठारणी केली. इतर सरदाराना सोडून सूर्याजीरावांवरच ह्या स्वारीचा भार पडण्याचें कारण वर दिलें आहे तेंच वास्तविक खरें आहे. शिवभारतात ‘रुस्तुमादि पराभूत झालेले सरदार त्याच्याशी लडू शकणार नाहींत असा मनात विचार करून अरण्याचा माहितगार आणि शिवाजीच्या डोंगरी लटाईचा ज्ञाता म्हणून त्याची योजना केली’ असें लिहिलें आहे, तेंहि विचारत घेण्यासारखें आहे. विजापूरकरांच्या इशारतीप्रमाणें गनीमी पद्धतीला अनुसरून सूर्याजीरावानें भर मध्यरात्री शिवाजीच्या सगमेश्वरी ठेविलेल्या सैन्याला वेटा घातला आणि तें वेसावध सापडेल अशा विश्वासानें कत्तलीला सुरवात केली. सामान्य

* या वेळच्या इम्रानांचे व शिवाजीचे सबंध असलेल इम्रानां पत्रांच्या आधारावरून डॉ. बाळकृष्ण यांच्या ‘Shivaji the great’ ह्या पुस्तकात सविस्तर याद-याचे असल्यामुळे येथे त्याचा उल्लेख विशेष केला जाणार नाहीं परंतु इम्रानांशीं मधून-मधून बोलणें चाळू होतें, तेव्हां दडाराजपूर घेण्याबद्दल शिवाजीनें इम्रानांकडे मदत मागितल्याचें त्यांनीं लिहिलें आहे. यावरून देशावर तूर्त कांहीं कारवाई न करता फोंकणपी सूर्य हातीं घेण्याचा शिवाजीचा विचार झाला असावा असें वाटतें

सेनापतीची या वेळीं गाळणच उडावयाची. त्याप्रमाणें पिलाजी नीळकंठराव गर्भगळित होऊन पळ काढण्याच्या विचारास लागला. परंतु त्याचा जोडीदार तानाजी मालुसरे हा निधड्या छातीचा वीर असून प्रसंगावधानी होता. त्यानें एका बाजूनें आयत्या वेळीं हातपाय गाळणाऱ्या सहकाऱ्याला धोर देण्याचें व दुसऱ्या बाजूनें सैन्य आवरून शत्रूचा हल्ला परतविण्याचें काम अलौकिक धिटाईनें पार पाडलें. पिलाजी नीळकंठाचें गळित झालेले धैर्य हितोपदेशानें ताळ्यावर येत नाही असें पाहून त्यानें पळून जाऊं नये म्हणून त्याला दोरखंडांनीं एका दगडास पक्कें बांधून ठेवून, आपलें असामान्य सामर्थ्य प्रकट केलें. सर्व सैन्यामध्ये वीरश्री संचारली आणि थोड्या वेळापूर्वीं मराठ्यांचें नशीब फिरलें असें वाटत होतें त्या ठिकाणीं मराठ्यांना विजयश्रीनें माळ घातली. चार पांच तास धन-धोर युद्ध होऊन सूर्याजीरावाचें सैन्य उजाडण्याच्या सुमारास नामोहरम होऊन परत फिरलें. आणि पुनः शिवाजीच्या वाटेस गेलें नाहीं. हें युद्ध शाल्याची मिती उपलब्ध नाहीं. तथापि शके १५८३ च्या चैत्र शुद्धामध्ये बहुधा केव्हां तरी तें झालें असावें. हें युद्ध शाल्याची वातमी शिवाजीला राजापुरासच कळली असावी. तेथे थोडा बहुत वंदोवस्त करून तो त्वरितच मंगमेश्वराकडे आला. व तेथील हकीकत समजून घेऊन तानाजीचें त्यानें यथोचित अभिनंदन केलें. परंतु सूर्याजीरावाच्या ह्या बेमानीबद्दल अत्यंत संतप्त होऊन त्याला शेंवटची संधी देण्याकरितां म्हणून तावडतोव दूताकरवीं असें कळविलें कीं 'जरी तुझ्या अपराधामुळें मला राग आला आहे तरी तुला एक वार माफी केली आहे; मात्र यापुढें असा विरोध करूं नको. लवकरच मी पल्लीवनाचें राज्य घेणार आहे, तेथील राजा तुझ्या आश्रयाला आला आहे, त्याची फिकीर न करितां तें राज्य घेण्यास मला मदत कर-ण्यासाठीं एकदम मजकडे निघून ये, मीं आतां तिकडेच जात आहे.' शृंगार-पूरच्या राजाला या निरोपामुळें 'इकडे आड, तिकडे विहीर' असें होऊन गेलें. शिवाजीच्या निरोपाचा सरळ अर्थच असा होता कीं, सूर्याजीरावानें विजापूरकरांचा तावा आणि जसवंतराव आदिकरून शिवाजी-विरोधकांचा स्नेह सोडून शिवाजीचें मांडलिकत्व पत्करावें. परंतु ही गोष्ट त्या मानी राजाला विगेपतः या प्रसंगां मान्य होण्यासारखी नव्हती. आपण केलेला विश्वासघात स्मरून त्यापेशां त्यानें राज्यत्यागच पत्करला.

शृंगारपूरकर मदतीला आले नाहीत म्हणून शिवाजी अडून न वसतां घेत पळीवनावर चालून गेला आणि त्याने तो प्रांत लगेच आपल्या अमलाखाली आणिला. आणि त्याच्या बंदोबस्ताकरितां म्हणून 'चिरदुर्ग' नांवाच्या प्रख्यात किल्ल्याची थोडी दुरुस्ती करून त्याला 'मंडनगड' * हें नांव दिलें व तेथें गडकरी वगैरे नेमून लगेच तो शृंगारपूरच्या राजाचें पारिपत्य करण्याच्या उद्योगास लागला. पंधरा हजार पायदळ घेऊन शिवाजी गुप्तपणें शृंगारपुरावर चालून आल्याची बातमी कळतांच इष्टमित्रांनीं त्याचा त्याग केल्यामुळे नाइलाजानें आपलें राज्य सोडून शृंगारपूरचा राजा पळाला. आणि अनायासानें प्रभावलीचें राज्य शिवाजीच्या हातीं येऊन कोंकणांतलं स्वारीचा असा यशस्वी शेवट झाला.

शृंगारपूरच्या राजाच्या बाबतीत वागतांना शिवाजीनें दाखविलेले धोरण विशेष सामोपचाराचें व फार दूरदर्शापणाचें दिसून येतें. अगदीं आरंभापासूनच संगमेश्वरास सैन्याचें ठाणें ठेवून तें त्याच्या संपूर्ण करणें, नंतर त्यानें विश्वासाघात करून शिवाजीच्या सैन्यावर मध्यरात्री छपा घातला असतांनाहि एकदम पारिपत्य करण्याची घाई न करितां फिरून एकावर त्याला संधी देणें, ह्या गोष्टी पाहिल्या म्हणजे शिवाजी फार सावधगिरीनें यागत होता असें दिसतें. ह्याचें राजकारणी तत्व असें होतें कीं, 'समर्थ अशा स्वजात्यांना शक्य तोंपर्यंत न दुखवितां आपल्याकडे वळवून घ्यावयाचें आणि कामाला लावावयाचें. शक्य तोंपर्यंत कोणाशीहि तोडावयाचें नाही. फारच नाइलाज झाला तर मात्र दंडाचा अवलंब करावयाचा. निष्कारण रक्तपात अगर वैर होऊं घावयाचें नाही.' शिवभारतकारालाहि या सहज लक्षांत येणाऱ्या तडजोडीच्या धोरणाची मीमांसा करानीशी वाटली. त्यानें वर दर्शविलेल्या राजधोरणाची दृष्टी न धरितां शिवाजीचें हें धर्तन केवळ पूर्ववचनावर अवलंबून असल्याचें सांगितलें आहे. सूर्याजीराव हा पुरातन.

आणि सामर्थ्यावान् राजा असून (भा. ३१, ४६-५१) शिवाजीने चंद्रराज मोन्याचे राज्य घेतले तेव्हा त्याने आपल्यावर चालून येऊ नये म्हणून सूर्याजीराजाने शिवाजीचे आपण ' क्रांतपुत्र ' आहो असे शरणागतीचे बोलणे छानिले होते. व त्याप्रमाणे शिवाजीला अनेक युद्धात साहाय्यहि केले होते. पण पुढे शिवाजी अडचणीत सापडला असता विशालगडच्या वेढ्यात पल्लीपनाच्या जसप्रताप्रमाणे यानेहि विजापूरकरांना उघडपणे आणि गुप्त रीतीने शिवाजीविरुद्ध मदत केली. यावेळी तर शिवाजीच्या वेसावध सैन्यावर शत्रुबुद्धीने छापा घातल्यामुळे त्याच्या अपराधाचे घडे भरले आणि शिवाजीने त्याचे राज्य जिंकून घेतले. सूर्यराज एवढा प्रबळ असताना शिवाजीसमोरून त्याला पळून जाणे लागले ही परिस्थिती आणण्यात शिवाजीचे धोरणाचाच विजय दिसून येतो. प्रथम मूळगड्याला हात न घालता समोरारचा लहानसान राज्ये जिंकून घेऊन, सर्प प्रातार आपला दरारा वसवून, त्याने शृंगारपूरकरांना कोणी मदत करणार नाही अशी परिस्थिती हळूहळू निर्माण करून मग शृंगारपुरावर स्वारी चढविली आणि त्या वेळी कोणीच मदतीला येण्यास न राहिल्यामुळे सूर्याजीरावाला पळून जाणे लागले (अ. ३१ श्लो. ५४-५५) राजाने शृंगारपूर घेतल्याची मिति शके १५८३ वैशाख शुद्ध ११ सोमवार (ता. २९ एप्रिल १६६१) अशी शकानल्यानी दिली आहे. यानंतर महाराजांनी सर्व प्रभातली प्रात जिंकून आपल्या राज्याम जोडिला. यावेळी प्रीष ऋतु होता असे शिवभारताने म्हटले आहे ते वरील मतिंशी जुळते असेच आहे.

तळकोणच्या स्वारीचा इतका तपशील शिवभारताशिवाय अन्यत्र सापडत नाही. मितिचा निश्चय फक्त शकानल्यानूनच बरोबर होतो. समासदाने ' शृंगारपूरला सुर्वे राज्य करीत होते, ते पळोन देशातरास गेले. त्यांचे कारभारी शिके होते त्यांनी भेद करून राज्य हस्तगत केले (सभा ७) ' असा तपशील दिला आहे. परंतु जावळी प्रसंगानंतर व अफजळ-प्रसंगी गाचे आधी हे युद्ध घातल्यामुळे सर जदुनाय सरकार यानीहि त्याचे म्हणणे गृहीत धरून तसेच लिहिले होते (दुमरी आवृत्ती पृ. ५०). इमजी पत्रावरून या स्वारीबद्दल थोडा खुलासा मिळतो. मोनगडार राजापूरच्या वखारीतीळ कैदी ठेविले होते. त्यानी १५८३ ज्येष्ठत लिहिलेल्या पत्रात (ले. ८४८) 'नुक-तेच दऱवी राजा आणि शृंगारपूरचा राजा अशा दोघाचा मोड करून

शिवाजीने आपल्या ताब्यांतील मुलूख वाढवून चांगला बंदोबस्त केला आहे' असे लिहिले आहे. शिवापूर दसरांतील यादीत 'दळवी होते' असे आहे. या पत्रांतहि 'दळवी राजा' असा स्वतंत्र उल्लेख येतो. तरी 'दळवी' हे कौण होते याचा तपास करण्यासारखा आहे. कदाचित् पल्लीवनाहून पळून गेलेला जसवंतराव हा दळवी असून तोहि सूर्याजीरावाबरोबर होता असे वरील संदर्भावरून म्हणतां येण्यासारखे आहे. परंतु त्याला प्रत्यंतर पुरावा पाहिजे. 'शिवाजीने प्रभावलीकर हरजी राजे व सूर्याजी यासी मागून चालविले. श्रीगापुराहून तेलखम सावता....सी आले सन इहिदेमधे' (ले. ८४३) या टिपणांतील सुहूरसन बरोबर असल्यामुळे शृंगारपुराहून पळालेले सुर्वे खाली सावतांकडे गेले असा ध्वनि यांत दिसतो, त्याचा विचार करणें भाग पडतें. परंतु, एवढ्याच आधारावरून तसें नक्की विधान करतां येत नाहीं. तळकोकणच्या स्वारीबद्दल मराठी अस्सल पत्रांतूनहि अर्थात् दुजोरा मिळतो. ले. ८५७, ८७१ व ले. ८८७ हे अनुक्रमेण. १५८३ श्रावण व. ३ (३।८।६१), माघ व. १२ (२१-१-६२) व १५८४ वैशाख शु. १३ (२१-४-६२) या तारखांचे असून त्यांमध्ये 'हाली तळकोकण साहेबास अर्जान झाले', 'हाली महाराजास तळकोकण अर्जानी जाहाले' व 'सालगुदस्त तळकोकण व मुलकाची कबजादत बदल खासा स्वारी तळ कोकणात होउनु मुद्दक कबज जहाला ते वत्ती शृंगारपूरकर सुर्वे व कोंकणांतील पातशाई अमलदार याणी बेमानी केली ते नतीजा पोहचोन उधलेन गेले' अशी वस्तुस्थिति वर्णन केली आहे. तीवरून शिवभारतांतील प्रत्येक विधानाला साधारण दृढीकरण मिळतें. शिवाजीने अथवा भास्करास प्रभावली प्रांताचा अधिकारी नेमिले असे शि. भा. त (अ. ३२-२) सांगितले असतां वरील तिन्ही लेखांकांत पिलाजी नीळकंठराव सुभेदार नामजाद मामले प्रभावली असा उल्लेख आहे, हें थोडेंसें विसंगत दिसतें. तरी राजव्यवहारवोशांमध्ये लष्करी व मुलकी अशा दोन अधिकाऱ्यांचे वर्ग सुचविले आहेत (प्रदीप पृ. १७० व १५९*) त्याप्रमाणें पहातां पिलाजी नीळकंठराव व.

* सुभेदारस्तु देशाधिकाराति परिभाषितः । जनपदवर्ग, श्लो. ३२९ हा मुलकी अधिकारी असून तत्रस्तु सुभेदारः पदात्ययश्च इरितः । सामन्तवर्ग, श्लो. १८३ हा उघडच लष्करी सुभेदार आहे.

शुभवक भास्कर ह्या उभयतानाहि अधिकार मिळणें शक्य वाटतें शुभवक भास्कर हा उघडपणें सैन्याधिकारी होताच पिडाजी नीलकंठराव लष्करी-दृष्ट्या निकामी असल्याचें प्रत्यंतर सगमेश्वरच्या छाव्यात आलेंच होतें तेव्हा घरील दोन प्रकाराचे अधिकार गृहीत धरल्यानंतर अधिकारविभागणी करी झाली असेल हें सहज लक्षात येईल

ताव्यात आलेल्या प्रातामध्यें सुव्यवस्था नादण्याच्या दृष्टीनें अधिकाऱ्याची नेमणूक करूनच शिवाजी याबला असें नाहीं जो मुळूख हातीं येत होता त्यातील प्रजा इतर सर्व मुलखाप्रमाणें हिंदु धर्माची होती स्वधर्मा राजा असण्यात जो आनंद असतो तो आजपर्यंत त्याच्या नशिबी आलेला नव्हता आणि शिवाजी येऊन दाल्म्येश्वराचे दर्शनाला भक्तिभाषांनें जातो, परशुरामाचें दर्शन घेऊन ब्रह्ममूढाला दक्षिणा देतो, देवता व इतर नागरिक ह्याची आस्थेनें व्यवस्था करितो, आपल्यामध्यें मिसळू शकतो, हें पाहून सर्वांना आपलेपणा उत्पन्न होऊन यत्नसपर्दानें व्रस्त झालेला हा देश आता पुन मुक्त झाला अशा सर्वांची कल्पना झाली व शिवाजीबद्दल सर्वप्रजाजन प्रेमयुक्त झाले (भा अ २९, श्रो ६८, अ ३० श्लो १०) नवीन जिंकलेल्या मुद्र्यात अशा तऱ्हेची प्रथमच अनुवृत्ता उत्पन्न करणें अत्यंत जबर असतें नानातऱ्हेचे शिल्पकार हे तें प्रातातील सपत्तांचे उत्पादक त्याची मनधरणी होऊन ते सुवर्तत नादले तरच प्राताची खरी नादणूक झाली असें समजावयाचें तिकडेहि शिवाजीनें लक्ष देऊन जो आपलं झाला त्या प्राताची भरपूर भरभराट व्हावी असा उपक्रम सर्वांना आश्वासन देऊन केला (अ ३१ श्रो १७-२३) शिवाजी उत्तम प्रजापालक राजा होता

१७ शिवाजीमहाराज आणि वतनदार—शिवाजीमहाराजांनी पूर्वापार चालत असलेली वतनें अनामत करून त्याचे हक्काबद्दल नगदी रकमा देण्याचा प्रघात पाडला ही गोष्ट इतिहासप्रसिद्ध आहे याचें प्रत्यंतर प्रमाण म्हणून खुद्द शिवाजीची कारकीर्द चाळू झाल्यानंतर पाहिलें तर शिवाजीनें दिलेली नवीन वतनाबद्दलची पत्रे मुळींच सापडत नाहींत हें होय त्याच्या राज्याचा मामला धाटत चालल्यानंतर त्यांनीं हिशेब व राज्यव्यवस्था सर्वत्र ठेरण्याचा उपक्रम केला एतदेंच नव्हे तर त्याच्या मतानें वतनदाराचा ऐदी व उरोडेखोर वर्गच आपल्या राज्यात नामशेष

कसा होईल याची विवंचना वाळगून पद्धतशीरपणे त्यांचे उच्चाटन चालविले. शृंगारपूरचे राज्य हार्ती आल्यानंतर त्यांनी प्रभावली मामल्याची व्यवस्था केली. त्यांतील जी पत्रे उपलब्ध आहेत त्यांवरून शिवाजीचे हे धोरण जितके सर्वप्राही तितकेच निरपवाद होते असे म्हणावे लागते. ले. ८५७ मध्ये यासंबंधीचा तपशील आलेला आहे. 'साहेबास तळकोकण अर्जान झाले....दिवाणांतून सारी वतने अमानत जाहाली' आणि त्यांपैकी माझ्या वतनावदल 'साहेबी मामले मज. २००० लाहारी देण्याची सनद दिली' असे वतनदार सांगतो. याचा अर्थ उघड आहे. फिरून ले. ८८७ मध्ये 'सरदेशमुखीचे वतन पिढी दरपिढी सालगुदस्तपावेतो चालत आले.' असे आहे. शिवाजीमहाराजांच्या ताब्यांत तळकोकण आल्यापासून महाराजांनी सर्व वतनदारांना कौल सादर केले. म्हणजे वतने चालविण्या-वदलची आश्वासनेहि दिली. म्हणजे हक्क मान्य केले. परंतु त्या हक्कांबद्दल प्रजेशी कांहीं संबंध न ठेवितां थेट सरकारांतून नगद देण्याचा प्रघात पाडला 'दिवाणांतून सारी वतने अमानत जाली' त्यानंतर फेर विचार करून हे हक्क मामल्यांच्या जमाबंदीवर वसूल करण्याची परवानगी मिळाली. सरकार तिजोरींतून वतन वाचे रकम देण्याचा प्रघात महाराजांनी फार पूर्वीपासून अमलांत आणिला असावा. शके १५७५ तीळ जिजाबाईसाहेबांच्या लेखांतील वतन अमानत करण्याचा उल्लेख कांहीं स्पष्ट तपशीलाच्या अभावीं मामुली तऱ्हेचा मानण्याचे कोणी ठरविल्यास आक्षेप घेतां येणार नाही. परंतु त्या सुमारास किंवा थोडे आधींहि महाराजांचे त्या वावरींतील धोरण ठरून गेले असल्यास नवल नाही.

१५८२ मार्गशीर्ष व. ११ चा सरंजामी वटहुकूम (खंड ८ ले. ११), हा या प्रश्नावर प्रकाश पाडणारा आहे. त्यांतील मजकूर असा आहे:- 'पुणे, व इंदापूर व चाकण, सुपे, बारामती ऐसे इनाम हिंदु व मुसलमान यांसी इनाम आहेत. त्यास पेशजी आपणास मुकासा असतां, अफजलखान आधीं जेणेप्रमाणे तसलमती ज्यास जें पावत असेल त्यास तेणेप्रमाणे देणे. ऐसा तह केला असे' (ले. ८३७). अफजलखानाच्या आधीं महाराजांना बरील परगण्यांचे मुकासे किंवा मुकासेबजा अधिकार शके १५६७-६८ पासूनच होते याबद्दल विवेचन मागे आलेच आहे. (शिवाय ले. ५१०, ५१८, ५२०, ५२९-३४-३५, ५४२, ५४५, ५५१ हे सर्व त्याबद्दल आधार

आहेत). तेव्हा तेथपासूनच हें घोरण महाराजांनी स्वीकारिलें, हातें असें दिसतें. या वेळीं पुणे, इंदापूर वगैरे परगणे मोंगलांच्या ताब्यांत गेले असता शिवाजी मागच्याप्रमाणेंच यतने व इनामें चालवूं असें म्हणतो त्याअर्थी त्यासंबंधी प्रजेकडून वसूल करण्याच्या हक्काबद्दल तो बोलत नसून नगदी रकमा पोंचविण्याबद्दल बोलत असावा हें उघड आहे. प्रांत दुसऱ्याकडे गेला तरी नगदी रकमा खजिन्यांतून देण्याचा हा प्रकार शिवाजीला करण्याचें कारणहि सहज लक्षांत येईल. प्रांत ताब्यांतून गेला म्हणजे यतनाची आवड असणारे भावडे लोक यतनाच्या आदेशेन शत्रूकडे मिळून तितका स्वराज्याचा आब्र कमी होईल हें लक्षांत घेऊनच ती आपली टाळण्याकरितां महाराजांनीं ह्या लोकांची यतने व इनामें राखण्याचें म्हणजे खजिन्यांतून देण्याचें कबूल केलें. ही जबाबदारी फार मोठी होती. स्वार्थी लोकांची निष्ठा कायम राखण्यासाठीं इतर प्रांतांच्या वसुलातून ही रक्कम भरण्याचें कबूल केल्यानें द्रव्याचा अभाव महाराजांना जाणवला व त्याबद्दल अन्यत्र वर्णन केल्याप्रमाणें त्यांना द्रव्यार्जनाकरिता स्वारी काढावी लागली.

ही पद्धति गराठ्यांचें राज्य प्रबळ आणि त्या मानानें पुरेसें सधन असेतोपर्यंत चालली हेंहि आपल्याला माहित आहे. राजारामाच्या वेळीं मराठी खजिन्यांत पराकाष्ठेचा खडखडाट झाल्यानंतर केंद्रसत्तेनें घेतलेली ही जबाबदारी सामर्थ्याच्या बाहेरची म्हणून सोडावी लागली आणि आपोआप पूर्वपदावर यावे लागले. घालमेलीच्या काळांतील नगदी रकमा प्रांत हातचा गेल्यावर देण्याचें साधन राहिलें नाहीं. एवढेंच नव्हे तर चालू खर्च मागण्याची भ्रांत पडूं लागली. आणि ओरडणाऱ्या मागणीदारांच्या विनंत्यांना

काढलें आणि इम्रजानीं केलेल्या नुसत्यानींचें उदें काढण्याकरिता मार्च मध्यात इम्रजांच्या राजापुरी वखारानर हल्ला केला " (ले. ८५२). यानरून राणी केव्हां मक्केकडे गेली याचा अंदाज कळतो. जानेवारी १६६१ (पौष-माघ) मध्ये तिथ्याकरितां डचाकडे इराणांत जाण्याच्या गळतताची मागणी आली होती. त्याप्रमाणें त्यांचें वॅटम नावाचें गळत घेऊन ती निघून गेल्याचें दिसतें (ले. ९४०). कोंकणांतील एका टिपणात १५८२ माघमध्ये बडेसाहेबीण वेंगुल्यारिहून मक्केस गेली असें आहे तें अर्थात् खरें दिसतें. बडेसाहेबीणीचा हा मान केवळ शाब्दिक परंपरेनें चालत आलेला होता. निदान इम्रजाची तशी समजूत आहे (ले. ८९०). कारण तसें नसतें तर रोहिगटन्च्या पत्रात तिला घालवून लायल्याचें लिहिणें आहे तसें घडलें नसतें. परंतु इम्रजहि त्या परंपरित दानाच्या नावानें आपला सहनशीलपणा प्रस्थापित करूं पहातात याचें कौतुक वाटतें. " राणीच्या स्नेहाखातर आम्हीं अजून पर्यंत औरगजेबाचें सैन्य सुरतेहून दखनकडे आणिलें नाहीं. परंतु आता राणी पदच्युत झाल्यामुळें आम्हाला तसें करण्यास हरकत नाहीं;" अशी ते शिवाजीला धमकी देताना दिसतात. यानरून राणी या वेळीं काहीं राजकीय त्रासामुळें यात्रेला निघाली असावी असें वाटतें. तें कसेंहि असलें तरी आजपर्यंतच्या त्रिजापूरच्या राज्याचा आब तिच्या जाण्यानें काहींसा कमी झाला असावा ही या चर्चेची सामान्य निष्पत्ति म्हणून समजण्यास हरकत नाहीं आणि या त्रिजापूरच्या राज्यातील चल-बिचलीचा परिणाम शिवाजीवर होऊन त्यानें मागे वर्णन केलेली तळ-कोंकणची स्वारी काढून यशस्वी केली हें उघड दिसतें. असो. खुद्द त्रिजापूर दरबारात या यात्रेचा परिणाम काय झाला याचा अंदाज करणें कठीण आहे. अलीबदल लेकनळा सुलतान असें तुच्छतेनें बोलण्याचा प्रयत्न निदान इम्रज तरी करितात. राजापुरात म्हणजे रस्तुमजमाच्या पक्षात वागण्याचा हा परिणाम असावा. परंतु शाहिस्तेखानानें शिवाजीच्या किल्ल्यातून दरवेश नावाचा राज्याचा वारस आपल्या ताब्यात घेतल्याचें इम्रज लिहितात तेव्हा राज्याच्या वारसाचा प्रश्न या वेळीं फिरून उपस्थित झाला होता किंवा कसें हें शोधून पाहणें जरूर आहे. अलीच्या कारकीर्दीच्या अखेरी-पर्यंत त्रिजापूरकरानीं निदान दोन मोठीं युद्धे केल्याचें आपल्याला माहींत आहे. कर्नाटकाकडे एकसारखा त्याचा प्रयत्न चालूच होता असें म्हटलें

पाहिजे. परंतु कै. राजवाडे यांच्या म्हणण्याप्रमाणे अहलीच्या राज्याच्या हा तेगार सर्व त्याच्या पदरच्या सरदारानीं आपल्या इच्छेप्रमाणे चालविळा होता. त्यांत त्याला कांहींच महत्त्व नव्हतें. अहलीनामा, तारीख-इ-अहली इत्यादि काव्यांच्या कल्यांना अहलीच्या राज्याचे गोडवे गाणे हेंच कार्य महत्त्वाचें वाटलें. तथापि त्या राज्याची ओहटीच अहलीनें पाहिली हेंच खरें दिसतें (रा. मा. वि. चं. प्रस्तावना रकाना ४६). वर दिलेल्या वारसाच्या प्रकरणाचा उल्लेख पाहून शाहिस्तेखानहि आपल्या परीनें विजापूरच्या कारभारांत हात शिरकविण्यास पहात असावा असा संशय उपस्थित होतो. आणि ह्या प्रश्नांचा निकाल पक्षपाती अशा मुसलमानी तवारिखांवरून कितपत लावितां येईल याचा अंदाजहि करितां येत नाहीं.

इंग्रजांच्या पत्रांतून व डाग रजिस्टरमधून विजापूरच्या हीन स्थितीबद्दल फार करुणास्पद उल्लेख आलेले आहेत. ' उमरावांच्या मध्येच दुही आहे.... विजापूर लुटलें जाईल असें वाटतें ' (ले. ८४८). ' विजापुरांत यादवी वाढत असून परिस्थिति अशीच राहिली तर विजापूरचा नाश जवळ आला आहे असेंच म्हटलें पाहिजे. (ले. ८५४). त्यांचा पद्धतशीर तपशाल मिळाला पाहिजे. त्याशिवाय ले. ८६५, ८६७ घांतून तोच ध्वनी निघतो. शेवटच्या लेखांत तर ' सर्व देश रणक्षेत्र बनला आहे. दखनचा सुलतान औरंगजेवारीं, आणि दखनी उमराव बंडे करून स्वतःच्या सुलतानाशीं, एकमेकांशीं आणि औरंगजेवारीं लढत असल्यामुळे त्याची झळ येथेहि लवकर लागेल ' असें लिहिलें आहे. आदिलशाहीलाहि हें वर्णन लागू असावें असेंच वाटतें. या वेळीं कांहीं खंडणीची भानगट उपस्थित करून औरंगजेवानें गोवळकोंडेकरांची कुरापत काढल्याचे उल्लेख आहेत (ले. ८६० व ८६३). यांवरून शिवार्जावर हल्ले चालू असतांनाच तिकडे आदिलशाही व कुतुबशाही यांचेहि बळी घेण्याचे उद्योग शाहिस्तेखान करित होता असें म्हणावें लागतें. याबद्दल मोघम उल्लेख वर आलेच आहेत. परंतु वराच प्रत्यक्ष उल्लेख लेखांक ९२३. मध्ये आहे. नेताजीचा मागे वर्णन केलेला माठलाग करित ' मोंगलांचे घोडेस्वार विजापुराजवळ गेले. तेव्हां राजा व राणी यांना भय वाटून तीं सुरक्षिततेकरितां बंकापूराला गेलीं. मोंगल विजापूरकरांचा सर्व मुलख घेतील असें वाटतें. ' असें त्यांत आहे. यावरून उभयतांतील वखेड्याचा तर्क होतो. परचक्राची

निराचा हला आला म्हणजे सरदारांच्या निघेला ओहोटी लागते त्याचेंहि प्रत्यतर त्याच पत्रात आहे. रुस्तुमजमा शा पूर्वपरिचित सरदारानें मोंगलांना भेटून आपल्या स्वतः पुरता सलोखा केला असें त्यांत लिहिलें आहे. ले. ९२७ हें पत्र त्यानंतर १० दिवसांनींच लिहिलें असून त्यांत रुस्तुमजमाच्या भेटीची बातमी पक्की आहे असें लिहिलें आहे; त्यावरून रुस्तुमजमाचा शिवाजीशीं स्नेह पूर्ववत् कायम होता असें दिसतें. कारण मोंगलांपासून नेताजीचा त्यानें या वेळीं बचाव केला.

अशा सर्घांत १५८४ भाद्रपद वद्य १२ (३०।८।६२) बडी साहेबीण मक्केहून परत आली व दोन दिवसांनी दरबाराकडे निघून गेली. वेंगुल्यारिा तिला मानपत्र, नजराणा वगैरे देण्यांत आले. बदराची वाढ करण्याबद्दल ता बोलली व वेंगुल्यारिाचें नांव बदलून तिनें शहाबदर म्हणून ठेविलें ती विजापूरला पोचल्याचें वेंगुल्यारिाच्या डचाना पत्रहि आलें. पुढें विजापूरचा राजा आपल्या आईला घेऊन मोठया सैन्यासह वानड्याकडे स्वारी करण्याच्या तयारींत आहे, वगैरे हकीकत डचान्या पत्रात आहे (ले. ९४०) ही अर्थात् विश्वसनीय समजली पाहिजे. इम्रजाचीं याच बाबतींतील पत्रें पाहिलीं म्हणजे अगदीं निराळी कल्पना होते त्याच्या मते विजापुरात सर्वत्र वेबदशाही होती, त्याबद्दल वर उल्लेख आलाच आहे

विजापुराकडील या अदाधुंदीनर उत्तम प्रकाश पाडणारी त्याच्या मता-प्रमाणें गोष्ट म्हटली म्हणजे त्यानीं दिलेली उपरिनिर्दिष्ट बडी साहिबा हिची अखेरीअखेरीची हकीकत होय १५८२ च्या माघात ती वेंगुलें मुक्कामाहून मक्केकडे निघून गेली ती १५८४ च्या ज्येष्ठात 'इतक्यातच परत येणार' होती (ले. ८८८), त्यामुळें तिच्या येण्यावर इम्रज लोक शिवाजीच्या ताब्यातील आपले कैदी सोडविण्याचे बेत रचू लागले तिला आधीं परतून ठेवानी आणि मग तिला सोडण्याच्या मोत्रदल्यात विजापूरच्या आदिलशहाकडून आपले कैदी सोडविण्याचा हुकूम घ्याना असा थोडक्यात तो बेत होता (ले ८९४) बडी साहेबीण पुढें वेंगुल्यारिास आली (ले ८९०), पण अपेक्षेप्रमाणें तिचा मान ठेवण्यास कोणींच तयार नसल्यामुळें तिला चोलात गुप्तपणें राहाणें भाग पडलें (ले ९०३) तरी देखील ती ताब्यात घेऊन कैदी सोडविण्याचा हुकूम मिळविण्याचा इम्रजांचा बेत होता. परंतु त्याचें पुढें काय झालें हें इम्रज लिहीत नाहीं ! इम्रजाचे कैदी पुढें शिवाजीच्याच अधिकाऱ्यांकडून सुटले.

दोन्ही वृत्तांत एकत्र देण्याचा उद्देश एवढाच आहे कीं, उभयतांमधील अधिक विश्वसनीय कोणता हें ठरविता यात्रे. इचाची वेंगुर्ल्याला चखार असल्यामुळे त्याच्या हकीकतीवर या वादतीत तरी वास्तविकपणाचा ठसा स्पष्ट उमटलेला दिसतो. इमजाच्या बातम्यांचा उगम काय असेल तो असो, परंतु अशाच तऱ्हेच्या हकीकती इतरत्र असण्याचा संभव व त्यामुळे त्याच्या किंवा त्यांच्या सारख्या पाश्चात्यांच्या अस्सलपत्रातील हकीकतींचीहि छाननी केल्याशिवाय स्वीकारण्यात असलेला धोका याररून दिसेल. व केवळ पत्रांतील मजकुरावरून लिहिलेल्या हकीकतीलाहि अन्य विचाराची कसोटी लावणें कशी जरूर आहे हें घ्यानात येईल.

१९. आदिलशाहाचें सलोख्याचें फर्मान—बडी साहेबिणीचा हात ती यात्रेला गेल्यामुळे विजापूरच्या राजकारणातून निघाल्यावर किंवा त्या सुमारास झालेली तिकडील हलाखीची स्थिति पाहिली म्हणजे त्या वेळीं विजापूरकरांना कसेंहि करून शिराजीच्या उपक्रमाला थोपविण्याशिवाय गत्यंतर नव्हतें, असें उघड दिसतें. शृंगारपूरच्या स्वारीनंतर अह्लीच्या दरबारचे व शिराजीचे सनव फोणत्या प्रकारचे राहिले यानिपयीं प्रत्यक्ष पुराना कोणत्याहि प्रकारचा उपलब्ध नाही. परंतु त्यानंतर उघडपणें शिराजीकडून त्याची आगळीक झाली नाही असें वाटतें. पन्हाब्यापर्यंतच विजापूरकरांनीं चळवळ केली. त्यापुढें विजापूरकरांनीं आपण होऊन शिराजीच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न निदान ३-४ वर्षे केला नाही. शिराजीनें पन्हाब्याचा सूड उगविण्याकरिता म्हणून राजापूरपर्यंत दौड करून शृंगारपूर आदिकरून कोंकणपट्टी काबीज केली. पण त्यानंतर मग काहींच चढाई केली नाही. या उभयपक्षां शततेच्या धोरणाचा काहीं समर्पक खुळासा मिळाला तर पाहिला पाहिजे. प्रत्यक्ष पुराव्याचे अभाहीं तर्कच करायचा तर आदिलशाही सत्ता निर्जाप झाली म्हणून तिनें व शिराजी मोंगलाच्या युद्धात गुतला म्हणून त्यानें, असा दोघानींहि हात आटोपून आत्मसम्यक्त केले असें म्हणता येण्यासारखें आहे परंतु शिराजी मोंगलाशीं तितका गुतून गेला नव्हता याचें निरेचन पुढें वारण्यात येईल. तेव्हां मोकळा सापडलेला आदिलशाही मुख्य त्यानें न देण्याला यापेक्षां काहीं निराळें कारण असलें पाहिजे असें मानावें लागतें. आणि तें म्हणजे उभय युद्धमान सत्ताच्या इच्छेनें परस्परंत ठरलेला सलोख्याचा तह हें होय.

या घातर्तित उपयोगी पडतील असे एक दोन उल्लेख बरेच उशिरा म्हणजे १५८४ फाल्गुन (१६६३ फेब्रु.) मधील आहेत. राजापुरात कैद केलेल्या इम्रजाना १५८४ माघ व. ४ (१६६३ जाने १७) रोजी सोडण्यात आले. अमात्रास्येला ते राजापुरास आले आणि चार दिवसांनी त्याच्या वैद्या काढण्यात येऊन राजजी पडित नात्राच्या प्राताधिकान्याशी त्याचे बोलणे झाले. त्यात इम्रजांशी सलोखा व्हावा अशा तऱ्हेची इच्छा राव जीने प्रदर्शित केली. इम्रजानी त्यामुळे राजापुरच्या लुटीतदल वगैरे तक्रार केली. तिचे उत्तर देण्याकरिता राजजी जे बोलला त्याचा साराश टेलरने सुरतेस लिहून कळविला. त्यात पुढची वाक्ये आहेत - ' झाल्या गोष्टी विस्तराव्या. यापुढे एका काढीचीहि तोशीस आम्ही लागू देणार नाही. मागे शिवाजीचे व निजापूरकराचे युद्ध चालू होतें. तेव्हा राजापुर निजापूरच्या राज्यांत मोडत होतें म्हणून तेथे उपद्रव झाला शिमाय त्या प्रसंगी शिवाजीला दोन प्रबळ सत्ताशी झगडा करायचा होता आणि औरंगशहाने शिवाजीचा बराच मुख्य उध्वस्त केला होता या कारणानी शिवाजीला द्रव्याची फार गरज होती, * आता शिवाजीला तशी तीव्र गरज नाही ' हा मजकूर शिवाजीने आपला पत्रा करून सहीशिकयानिशी पाठविलेल्या पत्रातील म्हणून राजजी पडिताने सांगितला असे टेलर लिहितो यापुढी युद्ध चालू होतें, म्हणजे या वेळी नव्हतें (ले. ९१७). टेलरच्या याच पत्रात आणखी असा मजकूर आहे - ' राजापुर आदिकारून जो मुख्य शिवाजीने युद्धात घेतला आहे त्याचा उपभोग शिवाजीने घ्यावा असा आदिलशाहाने शिवाजीला फर्मान दिला आहे', यदाकदाचित ही गोष्ट शब्दशः खरी नसली तथापि त्यातील भावार्थ खरा धरण्यास हरकत दिसत नाही. आणि त्यावरून तळमळकणच्या स्वारी नंतर लनकरच निजापूरकरानी शिवाजीच्या या कामिजातील मान्यता देऊन ते प्रकरण सलोख्याने निकालात काढले असारे असे वाटते आता हा सलोखा नक्की कोव्हा झाला याबद्दल तर्क करण्यास साधारणपणे १५८३ च्या वैशाखापासून (शृंगारपूरची स्वारी) १५८४ च्या फाल्गुनापर्यंत म्हणजे सुमारे वीस बानीस महिन्याचा अंतर आहे ह्या सलोख्याचा उल्लेख

* ह्यासंदर्भात शिवभारतान गाढलेले विचार मागे सांगितलेच आहेत (अ २८ खोळ ३५-४०) येथे दिलेला मजकूर शिवाजीच्या अस्तसल पत्रातील म्हणून इम्रजानी लिहिला आहे. यातील विवक्षण सारखेपणा वाचकाच्या लक्षांत घ्यावे.

१५८४ च्या फाल्गुनांतच आला म्हणून तहहि त्याच सुमारास झाला असला पाहिजे असें मानण्याचें विशेष कारण कांहींच नाही. तशासारखा उल्लेख करण्याचा प्रसंगच त्या पूर्वी आला होता असें वाटत नाही. कैदी सोडून त्यांच्याशीं तडजोडाचें बोलणें करण्याची परिस्थिति आली त्या वेळींच ह्या सलोल्याबद्दल व पूर्वीच्या त्रिघाडाबद्दल प्रश्न निघणें साहजिक आहे. युद्धाची सर्व गडबड १५८३ च्या वैशाखांत सर्वच ठिकाणीं शांत झाली ही ऐतिहासिक गोष्ट आपल्या नजरेसमोर असल्यामुळें त्यानंतर लगेच केव्हां तरी ह्या सलोल्याची मांडणी केली पाहिजे हें उघड आहे.

शिवाजीनेंहि या वेळीं निष्कारण फायदा घेऊन फाजील स्वातंत्र्य मिळविण्याचा उद्योग केल्याचें दिसत नाही. त्याच्या सामोपचाराच्या धोरणाला धरूनच या वेळीं तो वागला. आणि आपण विजापूरचे ताबेदार आहोंत हा देखावा त्यानें कायम ठेविला. एरवीं टेलरच्या पत्रांतील पुढील उतारा किंवा पुढें वर्णन करावयाचा कॅरे या फ्रेंच गृहस्थाचा खुलासा योग्य होता असें म्हणतां येणार नाही. टेलर म्हणतो 'फार तर अधिक बंदोबस्ताकरितां खुद्द आदिलशाहाचें दुसरें फर्मान आणावें म्हणजे शालें.....हा सर्व मुख्य अजूनहि विजापूरच्या राज्यांत असून शिवाजी त्याच्या प्रजाजनांत मोडतो.' शब्दांबद्दल भांडत वसावें हें महाराजांच्या दृष्टीनें इष्ट वाटत नसल्यामुळें विजापूरकरांना एवढें समाधान देण्यास त्यांची कांहींच हरकत नव्हती. आणि यामुळेंच जरी त्यांनीं कोंकणपट्टी स्वतःकरितां म्हणून जिंकून घेतली होती, तथापि संजान ते गोव्यापर्यंत सर्वच बंदरें दख्खनच्या राजाचीं म्हणजे विजापूरकरांचीच आहेत अशीच सर्वांची समजूत होती (ले. ८७७). शिवाजी विजापूरचा सेनापती होता असेंच इंग्रज लिहितान (ले. ८६१). शिवाजीनें कैद केलेल्या इंग्रजांची सुटका शिवाजीला पत्र लिहून होत नाही तर त्याच्यावर तक्रार आदिलशाही सुलतानाकडे करावयाची हाच मार्ग शिष्टमंत समजला जाई (ले. ८८६, श. १५८४ व. श. २, १६६२ एप्रिल १०). आणि या सर्वांनिरुद्ध मोठें विश्वासाचें स्थान म्हटलें म्हणजे बडी साहेबीण होती (ले. ८८८, श. १५८४ ज्येष्ठ, १६६२ मे).

मराठी पत्रांवरून ह्या वनावाचें प्रत्यंतर मिळण्यासारखें नाही. बखरींचा निष्कर्ष कांहीं अंशीं या वेळीं असा सलोखा होण्याला अनुकूल असा दिसतो. त्यांनीं आपल्या पद्धतीनें याबद्दल मांडणी केली आहे. ती अशी आहे. शिवाजी-

राजाचा प्रभाव वाढत चालला त्यामुळे समाधान पावून पुनर्दर्शनाची अनिष्टार इच्छा होऊन शहाजीने तुळजापूरच्या कुलस्वामीनीचे दर्शन घेण्यासाठी आदिल-शाहाची परवानगी मिळविली ती देताना आदिलशाहाकडून ' शिवाजीने आपल्या लक्षात यागारे अशी खटपट करावी ' म्हणून त्याला सूचना करण्यांत आली (चिट. १९३-१९७) शिवाजीची भेट* ज्ञानानंतर उभयतांची प्रेमाने समापणे होऊन त्यामध्ये शहाजीने पूर्ववत् आपल्या जहागिरीकडे जाणे इत्यादि ठरले व शहाजी निघून गेला. वखरीचा उत्तम अभ्यास करून लिहिलेल्या छत्रपती शिवाजीमहाराजाच्या चरित्रात श्री केळूसकर लिहितात - ' असे सांगतात की महाराजांनी या वेळी आपल्या तीर्थस्वापापाशी असे कबूल केले की, आपण ह्यात आहां तोंपर्यंत विजापूर-सरकारच्या उरलेल्या मुलखास मी उपद्रव करणार नाही. शहाजीराजांनी विजापुरास जाऊन बादशहाची मुलाखत घेतली व शिवाजीमहाराजांकडून स्वतःस मिळालेले हत्ती घोडे व जहाजीर हीं, त्यांनी पाठविलेला नजराणा म्हणून, बादशहास अर्पण केले व हजरतीने फर्माविलेले काम फत्ते करून आले ' असे सांगितले (पृ २०६) शहाजीच्या मध्यस्थीने विजापुरी प्रधान अबदुल महमद याने शिवाजीशी काही गुप्त करार केला असे प्रॅट डफ्ही म्हणतो. (नवी गुप्ते. आ पृ १५१) अशा रीतीने, वग्याच प्रमाणावरून, बरील प्रकारचा काही करारमदार शिवाजी व विजापूरकर यामध्ये झाला असाचा असे वाटते अबदुल महमद हा मुख्य प्रधान असताना त्याचे धोरण शिवाजी, शहाजी ह्या पक्षांला सामोपचाराचे असे. तो निदान खनासखानपक्षाइतका फडर नव्हता असा एक स्वतंत्र पुरावाहि उपलब्ध आहे. सिद्दी जौहर या बडखोराच्या मृत्यूनंतर त्याने स्वतः जौहरचा मुलगा व जाई याच्याकरिता रदबदली करून त्यांना मूळची जहागीर मिळवून दिली (मो २०७) असो.

* एक्याण्यव करुमी बखर (कलम ७०) याच विषयासबधी प्रोटोक वृत्त दते परंतु कालदृष्ट्या ते विपर्यस्त असून त्यांत महाराजांची पितृभक्ति उठून दिसण्यावेक्षां शक्य शतहासिक भर पडत नाही

प्रकरण १० वे

मोंगलांशी सामना

१. मोंगली शत्रुत्वाचें विशेष स्वरूप—आठव्या व नवव्या अशा दोन्ही अकरणांत मिळून शिवाजीचा विजापूरकरांशी झालेला सामना वर्णन करण्यांत आला. १५८१ मार्गशीर्ष शु. ७ पासून १५८३ च्या वैशाखापर्यंत सुमारे दीड वर्षांच्या अवधीत शिवाजी विजापूरकरांशीच युद्ध करण्यांत गुंतला होता. या युद्धाच्या आरंभी औरंगजेबाचे व शिवाजीचे सत्रध कोणत्या प्रकारचे होते याचें वर्णन मागे (पृ. १७७) केलेंच आहे. औरंगजेब व शिवाजी उभय-ताहि परस्परांचा अविरोध संपादन करून त्यायोगे होईल तितका फायदा करून घेण्याच्या विचारात होते. आणि ह्या तडजोडीची इतरानाहि कल्पना आली होती असें दिसतें. १५८१ च्या पौष शु. १५ (११-१२-५९) स गोरें येथील गव्हर्नरानें आपल्या वादशहाकडे पत्र लिहिलें त्यात शिवाजीचें वाढतें सामर्थ्य व विजापूरचें राज्य त्याच्या हातून बुडण्याची शक्यता वर्णन करून ' या शिवाजीला औरंगजेबाचा पाठिंबा आहे ' असा लोक-प्रवाद तेथेंच नमूद केला आहे (ले. ७९२). यापुढें लवकरच ही परि-स्थिति बदलली आणि नवीन वर्षांच्या प्रतीपदेच्या मुहूर्तावर म्हणजे थोडा आधीपासूनच मोंगलांशी होणाऱ्या झगड्याचा वेध लागला. १५८२ चैत्र-पासूनच त्याची मोंगलशाहीशीहि सलामी झडण्यास सुरुवात झाली. ही हकीकत मागे आलीच आहे. आखाड्यात उतरणाऱ्या दोन पहिल्या-नांनीं परस्परांचा हात सलामीखातर धरून थोडी ओढाओढी करून पर-स्परांची ताकद अजमाण्याचा प्रयत्न करावा, सक्त कुस्ती सुरू करण्यापूर्वी थोडे पाचपेंच ठाकून प्रतिस्पर्ध्याला गोंधळविण्याचा प्रयत्न करावा तसा काहींसा प्रकार चालू होता हें पूर्वीच्या विवेचनावरून लक्षात आलेंच असेल. होता होता परस्परांचें कट्टर शत्रुत्व परस्परांना प्रतीत होऊन चांगलें युद्ध जुपण्याची पाळी पुढें लवकरच आली. आणि शिवाजीच्या मुख्य शत्रूची भूमिका विजापूरकरांनीं काहीं वेळपर्यंत सोडून मोंगलांच्या वतीनें साहित्सेखानानें ती उचलली आणि त्याच्यामागून आलेल्या अधिकाऱ्यांनीं

ती एकसारखी पुढे चालविली. एका अर्थाने विजापूरकरांच्या सामन्यांतून मोंगलांचा सामना उभा राहिला. परंतु या दोघांशीं धाव्या लागलेल्या सामन्यांचें स्वरूप थोडें थोडें भिन्न होतें. विजापूरकर हे दक्षिणेंत. स्थायिक झालेले सत्ताधीश होते. आणि शिवाजीच्या स्वतंत्र सत्तेचा उदय हा त्यांच्या अंमलांतूनच झाला असल्यामुळें विजापूर दरवारांत शिवाजीबद्दल स्नेह वाळगणारे कांहीं सरदार होते. विजापूर दरवारांतील अगदीं कट्टरांचीहि शिवाजीकडे पहाण्याची दृष्टि साधारण आपलेपणाचाच असून त्यानें केवळ आपली सत्ता मान्य करावी एवढ्यांतच त्यांना समाधान होतें. परंतु मोंगलांची स्थिति तशी नव्हती. ते उत्तरेतून दक्षिणेकडे आले ते मुख्य जिकण्याच्या आकांक्षेनें आले. त्यांतून त्यांचा त्या वेळचा सिंहासनाधीश औरंगजेब कोणत्याहि तडजोडीच्या धोरणाला अनुकूल नसून कांहींहि झालें तरी आक्रमण करण्याचा अद्याहास धरणारा होता. मोंगलांचें सामर्थ्य अचाट आणि शिवाजी म्हणजे त्यांच्यापुढें केवळ कःपदार्थ होता. अहलीशाहाची आदिलशाही मार्गे वर्णन केल्याप्रमाणें भावी मृत्युकालाची पूर्व सूचना घेऊन मोठ्या कष्टानें आपल्या निष्ठाहीन सरदारांच्या जिवावर कसातरां काल कंठीत होती. यामुळें तिच्या जिब्हारीं एकादी गोष्ट लागल्यास तत्काल ती आपला हात स्नेहासाठीं पुढें करी. तर आलेल्या अपयशाबद्दल मनांत द्वेष वाळगून, खुनशीपणानें सूड घेण्यासाठीं आपलें सामर्थ्य वाढवून, नतीजा पोंचविण्याचा मोंगलशाही प्रयत्न करी. विजापूरकरांशीं झालेलें युद्ध खेळीमेळीनें चालून त्यामुळें शिवाजीवर समूळ नाश होण्याची पाळी कधींच आली नाहीं. औरंगजेबाशीं करावे लागलेले दोन हात त्याला 'शेंडी तुटो कीं पारंबी तुटो' अशा निकरानें करावे लागून प्रसंगीं मानहानीहि पत्करावी लागली. औरंगजेबानें त्याचें समूळ उच्चाटन करण्यासाठींच कमर बांधली. परंतु ही पाळी अद्यापि आली नसून ती हकीकतच आतां क्रमानें सांगावयाची आहे.

दक्षिणेकडील राजकारणांत मोंगलांचा शिरकाव प्रथम अकबराच्या कारकीर्दीत झाला. पुढें शहाजहानानें निजामशाही बुडवून आपली सरहद्द विजापुरी राज्याशीं आणून मिडविली. परंतु त्याच्या ऐदी स्वभावामुळें त्याच्या शेजारचा अनिष्ट परिणाम आदिलशाहीला जाणवला नव्हता; तो औरंगजेबाच्या दुसऱ्या सुभेदारींत फार जाणवला. आणि आतां तो सिंहासनावर बसल्या दिवसापासून दक्षिणेची फार विवंचना करूं लागला. राज्याभिषेकाच्या वेळींच

दक्षिणेच्या सुभ्यावर शाहिस्तेखानाची नेमणूक करून त्यानें आपले घोरण जाहीरच केले असें म्हणायचास हरकत नाही. यापुढें दक्षिणेच्या राजकारणात मोंगल हे एक भागीदार होऊन बसले. राजापूरची वखार खणून फादल्यावर तेथील इम्रज कैद करून सोनगडाने नेहून ठेविले, ते आपल्या सुटकेनिमित्त नानातन्हेचे उपाय सुचवितात. त्यातच ' औरगजेबाचे सैन्य आपण सुरतेहून दख्खनमध्ये आणण्याला मदत करूं ' अशी शिवाजीला धमकी देण्याबद्दल बोलतात ! शाहिस्तेखानाकडूनहि इम्रजाकडे प्रत्यक्ष अनुसंधान आल्याचें दिसतें. कोंकणातील फार महत्त्वाचा जजिरेकर-शिंदीचा दवाराजपूर हा किल्ला ताब्यात घेऊन शिवाजीवर तेथून हल्ले चढवावे यासाठीं शाहिस्तेखानाचा त्याच्यावर डोळा होता. आणि शिवाजीहि त्याच कारणाकरिता इम्रजाच्या मदतीनें तो घेऊ इच्छित होता व व्यापारी इम्रजहि त्याच ठिकाणाची आशा धरून राहिले होते (ले. ८६२-८८३). अशा रीतीनें या वेळेच्या राजकारणाचें केंद्र कोंकण बनत चाललें होतें (ले. ८४८). मोंगलाचे प्रयत्न कल्याणभिन्नीच्या आसपास शके १५८२ पासून चालू होते. त्यांना यश येऊन श. १५८३ च्या वेशाख-ज्येष्ठात (सुमार मे १६६१) याना तीं ठाणीं मिळाल्याचें दिसतें. शिवाजीहि पानसात मोंगलाचें सैन्य टावणीस गेल्यावर तीं परत घेण्याची तयारी करित असल्याची बातमी त्याच वेळेस आली होती.

२. कोंकणांतील युद्ध—वर दर्शविलेल्या धोरणाप्रमाणें कोंकणातील हें युद्ध वरेंच चुरशीचें झालें असायें यात शका नाही. परंतु याबद्दल मिळवा तितका समाधानकारक तपशील मिळत नाही. सोनगडच्या पत्रावरून रावसाच्या आरभीं शिवाजी महाडला गेला होता तेथून कल्याणभिन्नीकडे काहीं कारवाई केली असल्यास ती सफल झाल्याचें दिसत नाही. उलट कुलाखी या नावाच्या मुसलमान सरदारानें देहरीगडा (पेण तालुका)स वेढा दिला. म्हणजे मोंगलांनीं थेट शिवाजीच्या मुलखात प्रवेश केल्याचें दिसतें परंतु हा वेढा फार वेळ न टिकता कानजी कोंढाळकरानें हल्ला करून तो मोडला. त्यात मुसलमानाचे चारशें लोक कामास आले व याना वेढा उठवून जाणें भाग पडलें.

मोंगलांशीं चाललेलें युद्ध हें तडकाफडका निकालात लागणारें प्रकरण असून चिघळणारी जखम ज्याप्रमाणें प्राण घेतल्याशिवाय सोडीत नाही त्या

धर्तीचें आहे हें महाराजांच्या केव्हांच लक्षांत आलें होतें. तेव्हां त्याला चांगला सामना देतां येण्यासाठीं अवश्य तीं सर्व प्रकारची सुव्यवस्था करण्याकडेहि वेळोवेळीं त्यांनीं लक्ष दिलें. मागी युद्धांत चांगलीं माणसें हाताशीं धरण्याच्या दृष्टीनें भाद्रपद शु. ६ (ऑगस्ट २१) रोजीं सुमहूर्तावर त्यांनीं कित्येकांस अधिकार दिले. यांच्यावर राज्याचा भार टाकून महाराज, कार्तिक महिन्यांतील, उष्णता (October heat) अतिशय भासल्यामुळे, वर देशावर कोरेगांव(सातारा)जवळील वर्धनगडावर जाऊन राहिले. महाराजांची प्रकृति या वेळीं नादुरुस्त होती असें समजावें का तिकडील कांहीं राजकारणाची व्यवस्था करण्यासाठीं गेले म्हणावें हें अस्सल कागदपत्रांच्या अभावीं सांगतां येत नाहीं. शकावलींतील त्रोटक नोंदीपलीकडे या उल्लेखाला अन्य आधार नाहीं.

श. १५८४ मधील हालचाली समजण्याच्या बाबतींत कागदपत्रांची तशाच प्रकारची वाण आढळते. परंतु ज्येष्ठाच्या सुमारास, ' शिवाजीचा मुकाम कोठें आहे याची बातमी नाहीं ' असें इंग्रज लिहितात. त्या अर्थी तो युद्धांत गुंतला होता असा तर्क करितां येतो (ले. ८८८). या वेळीं शकावली च्या म्हणण्याप्रमाणें ' नामदार खानावरी खासा राजियांनीं मिरे डोंगरास जाऊन पेणेस छापा घातला ' व पेण ताब्यांत राखिली.

मोंगळांशीं चालू असलेलें युद्ध हें एक प्रकारें माणसाची पारख करण्याची कसोटीच होती. या वर्षी चैत्र वद्य १० ला पुनः कांहीं अधिकाराच्या जागा बदलण्यांत आल्या व कित्येक नव्यानें देण्यांत आल्या. मोरोपंत या वेळीं पेशवे झाले. पारखून माणसें निवडून काढावीं व स्वतःच्या राज्याची दळकटी करावी हा हव्यास अलीकडे महाराजांना लागला हें उघड आहे. मोरोपंत पेशवे झाल्याचा हा काळ बरोबर लक्षांत न घेतां बखरकारांनीं त्यांना अफझलप्रसंगाच्या वेळींच पेशवे बनविलें आहे. सभासद(पृ. ७)वरून जावळी व शृंगारपूर येथील कामगिरीवद्दल त्याला पेशवेपद मिळाल्याचें समजतात. परंतु कालदृष्ट्या नव्या कोंकणच्या युद्धाचाहि त्यांत समावेश केला पाहिजे असें वाटतें. शामराजपंत नीळकंठ यांची पेशवाई काढून ती मोरोपंतांस दिल्याचें सभासद सांगतो. परंतु एक वर्ष आधीं नरहरी आनंदरावास पेशवाई दिल्याचें शकावली म्हणते. पण शामराजपंताचा शिक्षा सांपडतो तसा नरहरी आनंदरावाचा * मिळत

* तथापि नरहरी आनंदराव हा कुडाळचा सरमुद्देशर श. १५९३ ए आहे

नाहीं. यावरून शामराजपंताची पेशवाई पक्की दिसते. शामराजपंताचें पेशवेपद काढण्याचें कारण म्हणून सिद्दीनरील स्वारींत त्याला अपयश आलें असें सांगितलें जातें त्याचद्वल त्रिश्वसनीय माहिती कांहींच मिळत नाहीं.

पेणेरील छाण्यापूर्वी पेण मुसलमानांनी घेतली होती हें उघडच आहे. त्या अर्धी देइरी व पेण मोंगलांनी घेणें याचा अर्थ कल्याणाभिवंडीचा मुल्लूरा त्यांच्या हातीं पक्का आल्यानंतर त्याच्या आश्रयानें मोंगल शिवाजीच्या दक्षिणेकडील मुल्लूरांत स्वारी करूं लागले होते असा केला पाहिजे. शकावर्लीतांल भावेवरून देइरी व पेण या दोन्ही ठिकाणीं मराठवांना यश आलें असायें असें वाटतें. तथापि नामदारखान पक्का मोडला नव्हता. याकरिता श. १५८५ चैत्र शु. ६ च्या सुमारास (३-४-६३) मोरोपंत पेशवे व निळो सोनदेव मुजुमदार यांनीं साहेबांच्या हुकमानें ' कोंकणात नामदार खानावरी जाण्याचा तह (टराव) केला होता. ' त्याप्रमाणें ते जाणार होते. परंतु ' किल्ले सिंहगडाहून समाचार आला कीं, गडामरी काहीं फितना झाला आहे याचद्वल तूर्त कोंकणांत जाण्याचा तह राहिला ' आणि पेशवे व मुजुमदार ह्यास सिंहगडाकडे जाण्याचा हुकूम झाला. त्यानंतर दोनच दिवसांनीं महाराजांनीं स्वतः पुण्यास जाऊन शाहिस्तेखानाचीं बोटें छाटिलीं.

३. देशावरील युद्ध—शाहिस्तेखानानें मराठ्यावर चढाई करण्यास प्रथम देशानर मुरुनात करून पुणें प्रात व्यापिला, आणि तेथून कोंकणात प्रवेश केला अशी वस्तुस्थिती असल्यामुळें त्याचें मुख्य ठाणें अर्थात्च देशावर व वसतिस्थान पुणेंच राहिलें. त्यानें अगदीं प्रथम पुणें प्रात व्यापून चाकण घेतल्यावर पुण्यास परत येऊन खुद्द शिवाजीच्या महालात वस्ती केली. येथपर्यंतची हकीकत मागें सांगितलीच आहे. लेखाक ८७९ व ८८० हे मितिहीन असल्यामुळें त्यामध्ये शाहिस्तेखानाच्या आगमनावद्वलचे व मुल्लूख उन्वस्त झाल्याचे उल्लेख येतात ते वरीवर कोणत्या वेळचे (मिति-मास) आहेत हें नक्की समजत नाहीं. याच प्रसंगातील म्हणून ते अर्थात् समजले पाहिजेत. श. १५८४ च्या आपाडथावणात पुण्यापलीकडे मायळांत हा गळवला वाढल्यासारखा दिसतो. सर्जाराऊ जेधे हे महाराजाच्या अंगलाखाळील रोहिडखोरें व मोर या तप्याचे देशमुख होते. त्याच्यार आपल्या तप्यांत बंदोवस्त राखण्याची जबाबदारी होती. ती पार पाडताना

मोंगलाचा अतोनात त्रास होऊन त्याचे नोकर लोक फुटून खुद्द शिवाजी-महाराजाकडे नोकरीसाठी जाण्यास निघाले. त्यांना आपल्याकडे ठेवून न घेता फिरून पाठवून देऊ म्हणून महाराजांनी जेथे यास आश्वासन-पत्र लिहिले आहे (छे. ८९१), श्रमणात हा त्रास फारच वाढला आणि माणसें भोरमथें सुरक्षित रहाण्याची अडचण भासू लागली. जागली जागा कुचल असल्यामुळे जेथ्यांनी माणसें तिकडे पाठविण्याची परवानगी मागितली; परंतु महाराजांनी ती दिली नाही (छे. ८९५). आश्विनातील तसल्याच विनतीला फिरून नकार मिळाला (छे. ९०४). पावसाळा कसावसा सुरक्षितपणें गेला; पण कार्तिकामध्ये ही स्थिति पालटली; मोंगलाचा स्वैर सचार चालू झाला, आणि महाराजाना स्वतःलाच लोकरक्षणाची काळजी वाटून कार्तिक व. ७ (२३-१०-६२) ला त्यांनी मोठ्या कळकळीने पत्र लिहिले — “मोंगल तपियात धाण्यांस येतात ’ म्हणून जासुदानां समाचार आणिला, तरी हें पत्र पोंचताच माणसें, लेंकरें सर्ग. गोळा करून घाटाखाली बाका जागा असेल तेथे पाठविणें.” (छे. ९०५) या पत्रावरील मिति व आतील मजकूर यातून तिकेलाच सशय नाही. यानेून त्या वेळची परिस्थिती, देशमुखाची जबाबदारी, महाराजाची प्रजारक्षणाबद्दल कळकळ आणि तत्काळीन युद्धक्षेत्रात यागणाऱ्या शेतकऱ्याची दुर्दशा ह्या गोष्टी अगदी ठळकपणें वाचकाच्या नजरेसमोर रहातील.

भोरतऱ्यातील लोकाच्या रक्षणाबद्दल महाराजाच्या मनातील विचाराची जल्काति वर महिनाभार दर्शविली आहे. तींरून सकटाचा हळुहळु वाढणारा भार क्रमशः नजरेस येतो. मोंगलांनी दीड दोन वर्षे चिकाटीने युद्ध चालवून आपल्या साम्राज्याचें सर्ग सामर्थ्य शिवाजीवर खर्च करण्याचें ठरविल्यामुळे दक्षिणच्या मोठ्या प्रांताचा सुभेदार एकट्या शिवाजीवर लक्ष देऊन बसला होता. त्याच्या सेऱ्याचा तापदायक शिलशिला एकसारखा वाढत होता श. १५८४ मार्ग शु. १५ (१४-११-६२) च्या पनात इप्रजानी ‘शिवाजीचें पारिपत्य कराय्यास गेलेल्या शाहित्तेखानाचा दाव शिवाजीवर फारच पडत आहे’ ही सुरतेहून लिहिलेली बातमी तिचें उगमस्थान लक्षात घेतलें म्हणजे बरीच खरी असावी असें वाटतें. दीड दोन वर्षांच्या अनुभवांने शहाणा होऊन शाहित्तेखानानें १५८५ त

उबकर सोक्षमोक्ष करून घेण्याची तपारी चालविली. त्याच्या दोन वर्षांच्या खटपटीला या वेळीं यश येऊं लागल्याचीं चिन्हें स्पष्ट दिसतात. कोंकण आणि देश अशा दोन्ही ठिकाणीं एकदम त्यानें उठावणी केली. या पावसांत शिवाजीला कांहीं गडबड करितां येऊं नये म्हणून १२००० घोडेस्वारांचें मोंगली सैन्य वरच्या चौलला पावसाळ्यांत घरे बांधून, छावणी करून रहावे असें त्यानें ठरविलें. आणखी ७००० घोडदल रहमतपुराला ठेविलें (ले. ९२३). ही चकडवंदी करण्याचें कारण असें होतें कीं, शिवाजी हा सामान्य शत्रू नव्हे असें शाहिस्तेखानाच्या निदर्शनास येऊं लागलें होतें. वेळ येईल त्याप्रमाणें तोंड घावें, स्वतःच्या मुलखाचें रक्षण करावें आणि सधी येतांच अचानकपणें छापे घालून व लूट करून सत्ताप्राप्ते, हें नेहमींचेंच शिवाजीचें धोरण होतें आणि तें चालविणारा त्याचा उजवा हात म्हणजे नेताजी पालकर हाच होता. श. १५८४ कार्तिकानंतर ही स्वारी मोंगलाच्या पुणें प्रांतांत वऱ्हाड इत्यादि मुलखांत लुटालूट करण्यास शिवाजीनें सोडून दिली होती. तेथें त्यानें खूप धुमाकूळ घालून मोंगली मुलखाचें अतोनात नुकसान केल्यामुळे त्याच्यावर वरेंच मोठें सैन्य रवाना झालें होतें. यामुळे फार लूट न मिळतां उलटा त्याला शत्रूकडून वराच त्रास झाला. पाठलाग करणाऱ्या सैन्यानें त्याचा इतक्या नेटानें पाठलाग केला कीं, नेताजीला रोजीं ४५ ते ५० मैलांची दौड करारी लागली आणि शेवटीं रुरुतुमजमाचा आघार न मिळता तर त्याच्यावर साफ नाश होण्याची पाळी आली होती. झालेल्या चकमकींत नेताजीचे तीनशें घोडे पडले आणि त्याला स्वतःलाहि जखमा झाल्या. ही बातमी इंग्रजांच्या राजापुराडून पाठविलेल्या श. १५८५ चैत्र शु. १ व ११ अशा मित्यांच्या दोन पत्रांत मिळून आलेली आहे (ले. ९२३ व ९२७). यावरून सदर चकमक श. १५८४च्या फाल्गुनात झालेली असावी. ह्या पराजयाची बातमी इंग्रजांना मिळाली त्याबरोबरच शिवाजीला मिळाली असें मानण्यास हरकत नाहीं. तेव्हा श. १५८५ च्या चैत्रात आरंभी शिवाजीचे दिवस फार काळजीचे मेले असेंच म्हटलें पाहिजे. शाहिस्तेखानानें याच सुमारास सिंहगडार भेद करून तो किल्ला घेण्याची खटपट चालविली. सिंहगड हें पुणें प्रांताचें नाक आणि खुद पुण्याची किडी असल्यामुळे शिवाजीला यापुढें धीर न निघून त्यानें वर सांगितल्याप्रमाणें

कोंकणांतील ठरविलेला नामदार खानानरीळ हला तहकूब करून एकदम सिंहगडाकडे मोर्चा वळविला. सर्जेराव जेध्याकडील लोकांनी फुटून जाण्यास सुरुवात करणें, जेध्याला आपल्या लोकांच्या रक्षणाची फिकीर घाटूं लागणें आणि प्रत्यक्ष मोंगलांनीं धारणीस येणें किंवा मोठ्या सैन्यानिशीं कोंकणांत तळ देऊन रहाणें या गोष्टींचा लोकांवर विपरीत परिणाम होऊन त्यांच्या मनात दहशत वसली तर आपल्या राज्याचा जम वसत चाललेला तेव्हांच नाहीसा होईल हें महाराजांच्या लक्षांत येऊन त्यांनीं जिजावर उदार होऊन एक धाडसाचा डाव टाकण्याचें ठरविलें.

४. 'शास्ताखानाचा हात तुटला'—महाराजावर गेल्या चार एक वर्षांत आलेले प्रसंग आणि त्यांवर तितक्याहि वेळीं अचानकपणें झालेली सुटका अशा तऱ्हेच्या गोष्टी इतर कोणाच्याहि चरित्रात पहाण्यास मिळणें कठीण. अफजलप्रसंगीं त्यांना आगामी संकटाची धोडीबहुत सूचना मिळून पूर्व-तयारी व योजना सावकाशीनें व सावधपणें करिता आली. पन्हाब्ज्याच्या तेंपें संकटांत पडले असताना तेथून सुटकेचा उपाय त्यांनीं केला; तो एका जबरदस्त संकटांतून बाहेर पडण्याकरिता म्हणून केला. पण पुढें वर्णन करावयाच्या शाहिस्तेखानानरीळ छाप्याच्या वावर्तीत त्यांनीं ठरविलेली योजना म्हणजे प्रत्यक्ष काळाच्या जबरदयात उढी घेण्यासारखें होतें. नेहमीप्रमाणेंच याहि वेळीं ते संकटास तोंड देण्यासाठीं स्वतः खुद जातीनें तयार झाले. पूर्वाच्या दोनहि प्रसंगांचें धाडस काही सामान्य नव्हतें, पण या वेळचें साहस अपूर्व होतें.

शिवाजीनें रात्री शाहिस्तेखानाच्या राहत्या घरावर छाप घालून त्याचीं बोटें कापलीं, ही गोष्ट माहीत नाही असा मनुष्य महाराष्ट्रात मिळणें विरळा. छे. ९३० हें गिफर्ड नावाच्या इम्रानें राजापुऱाहून सुरतेस पाठविलें पत्र आहे. त्यांत शाहिस्तेखानावरील छाप्याची हकीकत रावजी पंडित नावाच्या राजापूरच्या अधिकाऱ्याला, शिवाजीनें स्वतः लिहून कळविली; तिचा साराश दिला आहे. राजजीला तें पत्र अ. १५८५ चेर अ. १४ ला म्हणजे छाप्यापासून सातव्या दिवशीं पोचलें. त्यात शाहिस्तेखानानरीळ छाप्यात झालेल्या खाशाच्या कत्तलीची हकीकत देऊन या सगळ्या भानगडींत शिवाजीचे फक्त सहा सैनिक मेले व चाळीस जखमी झाले असें लिहिलें आहे. दहा हजार घोडेस्वाराचा सेनापती जसतसिंग जवळच होता, परंतु शिवाजीला. विरोध करण्यास तो घजला नाही. 'शाहिस्तेखान त्या रात्री

आपल्या हातून मेळा असें मला वाटलें होतें. परंतु त्याला घेवळ जखम झाली असें मी मागाहून ऐकिलें. ' असें शिवाजीच्या ह्या पत्रांत लिहिलें आहे. ' परमेश्वरी संदेशानुसार मी हें कृत्य केले व म्हणून मला यश आले. ' असा शिवाजीनें समारोप केला; यावरून या प्रसंगाबद्दल जरूर ती सर्व माहिती खुद्द शिवाजीमहाराजांच्या शब्दांत नसली तरी त्यांच्या शब्दांच्या भावार्थाच्या रूपानें कळते. यानंतर उपर्युक्त गिफर्डनें राजापुढाहून कोल्हापुरास गेल्यावर महिन्या दीडमहिन्यानें लिहिलेले पत्र उपलब्ध आहे. त्यांत अर्थात् लोकप्रवाद येण्यास सुरुवात झाली आहे. सुरतेहून मद्रासकडे श. १५८५ वैशाख व. १४ (२५ मे १६६३) रोजी लिहिलेल्या पत्रांत बरीलच हकीकतीचा गोपनारा देऊन जिवावरचें हें संकट आलें असतां गर्भगळित झालेल्या व बावरलेल्या शाहिस्तेखानाला, त्याच्या मुलांनें प्रसंगावधान राखून व आपला जीव धोक्यांत घालूनहि योग्य वेळीं इशारत दिल्यामुळे, त्याचा जीव कसा वांचला याबद्दल सुरतेकडे पचलित झालेली बाजारगण्य सांगितली आहे. ती खरी असो किंवा खोटी असो. तीमुळे इतिहासाच्या ओघावर कांहींच परिणाम होण्यासारखा नाही. दहा हजार सैन्य घेऊन जसवंतसिंग ठिकाणीं हजर असूनहि शिवाजीला त्यानें विरोध केला नाही या गोष्टीचेंच त्या पत्रांत विशेष वर्णन केले आहे. बरील पत्रलेखक गिफर्ड यानें तरी ' यावरून शिवाजीच्या ह्या छाण्यांत त्याचें आंग होतें असें सगळ्यांना वाटतें ' असें लिहिलें आहे (ले. ९३०). कोल्हापुरास गेल्यावर, ' जसवंतसिंगाच्या सांगण्यावरूनच त्यानें हें कृत्य केले असें लोकां बोलतात ' अशी त्यानें सुधारून आवृत्ती बाढविली आहे. येथपर्यंत जसवंतसिंगाचे उद्देश स्पष्ट झाले नव्हते; ते सुरतकरांनीं करून, बरील कोल्हापूरचें पत्र पांचण्यापूर्वीच स्वतःचाच तर्क लढवून किंवा सुरतेतील मुसलमानांच्या निंदेवर विसंबून ' शाहिस्तेखानाचा कांटा आपल्या मार्गांतून काढला जावा असें जसवंतसिंगाच्या मनांत होतें ' असें लिहिलें आहे. ह्या विधानांतील खोडसाळपणा सहज लक्षांत येण्यासारखा आहे. आमच्या मते हिंदू सरदाराबद्दल सामान्य विधान करावयाचें म्हटले तर, तो बहुधा स्वामिनिष्ठ नसणें शक्य वाटत नाही. जसवंतसिंग कासमखानाबरोबर औरंगजेबावर चालून आल्याचें स्वतः औरंगजेबानें लिहिलें आहे (ले. ७३९). परंतु त्या वेळीं औरंगजेब एका अर्थानें बंडखोरच होता. तेव्हां प्रस्थापित सत्तेशीं गजनिष्ठा हें तत्काळीन रजपुतांचें व्रत त्यानें चालविलें; याबद्दल त्याला बेइमान

म्हणतां यावयाचें नाहीं. यापुढेंहि औरंगजेब त्याच्याबद्दल साशंक असे असे सांगतात. परंतु औरंगजेबानें शंका कोणाबद्दल घेतली नाहीं बरें! शिवाजीच्या स्वतःच्या पत्रांतून जसवंतसिंगाच्या संगनमताचा ध्वनि निघतो. परंतु जयसिंगाला लिहिलेलीं बंगेरे जीं पत्रें प्रसिद्ध झालीं आहेत, त्यांची विश्वसनीयता अद्यापि सिद्ध व्हावयाची आहे. शाहिस्तेखान दुसऱ्या दिवशीं जसवंतसिंगाला टांचून बोलल्याबद्दलची हकीकत शाहिस्तेखानाच्या मनःस्थितीची घेतक असली तरी त्यावरून वस्तुस्थितीचें अनुमान काढितां येणें कठीण आहे. शिवाजीचें तत्कालीन राजकारण भेदनीतीवर उभें केल्यामुळे सभासदालाहि प्रत्येक गोष्टींत भेदाची संपादणी करावी असें वाटणें साहजिकच आहे. परंतु कित्येक प्रसंगांना त्या पार्श्वभूमीचा उपयोग होत असला म्हणून प्रत्येक प्रसंगाचे आद्यंत भेदांतच असले पाहिजेत असें म्हणणें योग्य नाहीं.

राज्याभिषेक शकावलींत ' चैत्र शु. ८ रविवारी शास्ताखानावरी पुण्यांत शिवाजीराजे खासा जाऊन छापा घातला. शास्ताखानाचा हात तुटला, मग पळाला, त्याचा लेक अब्दुल फते ठार झाला ' असें कळम आहे. जेधेशकावलींत ' लालमहालांत शिरले. तेव्हां कान्होजी नाईकाचे पुत्र चांदनाईक होते. सर्जाराऊ नदीपलीकडे स्वारांच्या जमावांत ठेविले होते. राजश्री स्वामी लालमहालाच्या दिडींतून बाहेर पडतांच घोड्यावर बसून निघाले. बरोबर स्वार होते ते घेऊन कर्पात मावळांत गेले. बरकड जागा लस्कराच्या टोल्या ठेविल्या होत्या त्याहि निघाल्या ' इतका अधिक तपशील दिला आहे. यांत महाराज लालमहालांत शिरले इत्यादि सांगून जेधे घराण्यांतील दोन चिरंजीव छाप्यांत होते असें स्पष्ट विधान आहे. हें राज्याभिषेक शकावलींतहि असल्यामुळे जेधेदप्तरांतील माहितीला अधिक विश्वसनीयता येते. तेव्हां शिवाजीच्या छाप्याच्या वेळीं शाहिस्तेखान तंबूंत होता किंवा महालांत होता हा प्रश्न निकालांत काढतांना जेधेशकावलीचा पुरावा माझ धरिला पाहिजे. जेधेशकावलीतील महालाच्या विधानाला खाफीखान व नुष्क-इ-दिलकाश या पारशी ग्रंथांचा व ग्रॅट डफू, सरकार या, पारशी साधनाचा वारकाईनें अभ्यास करणाऱ्या, लेखकांचा पाठिंबा आहे. ह्या प्रश्नाशिवाय ह्या छाप्याचा आरंभ, पूर्वतयारी, शेवट बंगेरे तपशिलाचे प्रश्न अद्यापि तसेच अनिश्चित आहेत. किंबहुना त्यांची छाननी करण्याचा प्रयत्नच अद्यापि कोणी केलेला नाहीं.

शाहिस्तेखान ह्या फजितीमुळें हतदेवी ठरला. त्याच्या वादशाहाचा त्याच्या-
वर राग झाला. जसवंतसिंगाला त्यानें दक्षिणेंत कायमच ठेवून शाहिस्तेखान
नालायक म्हणून त्याची काळ्या पाण्यावर-त्रंगाळच्या सुम्यावर नेमणूक केली.
शाहाजादा मुअझ्जम हा स्वतःचा मुलगा औरंगजेबानें दख्खनच्या अधिकारावर
पाठवून दिला आणि मोंगलांचें युद्ध पूर्ववत् चालूं राहिलें. श. १५८५ मार्गशीर्ष
शु. १२ (१-१२-६३, सरफार) स शाहिस्तेखानाला बदलीचा हुकूम
मिळाला आणि मुअझ्जमच्या हातीं कारभार देऊन दहा पंधरा दिवसांनीं
औरंगाबादेहून स्वारी निघाली. अशी बदली होतांना वादशाहाचें दर्शन
घेण्याची परवानगीहि वादशाहाच्या मामाला मिळाली नाहीं. अवे कॅरे नांवाच्या
फ्रेंच प्रयाशाला सुरतेच्या दुसऱ्या लुटीच्या अनुषंगानें शिवाजीच्या चरित्राची
माहिती मिळाली. मूळ फ्रेंचमधून अवेनें संकलित केलेल्या शिवाजीचरित्राचें
सुबोध इंग्रजी भाषांतर सर जदुनाथ सरकार यांनीं, केलेलें छापलें आहे तें
वाचण्यासारखें आहे (Historical Miscellany, pp. 36-63).

५. शिवाजीचे पोर्तुगीज साहाय्यक—त्या वेळच्या राजकारणाचें
स्वरूप अत्यंत संकुचित असल्यामुळें उदार तत्त्वानुसार दोन राष्ट्रांत किंवा
राज्यांत एकी होण्याला अनुकूल असें यातावरण नव्हतें. शिवाजीशिवाय इतर
राज्ये बहुतांशी मृत्युपंयाला लागलीं असल्यामुळें त्यांमध्ये जिवंत व दूरदर्शी
राजकारणाची जाणीव दिसून येत नाहीं. परंतु त्यांतल्यात्यांत जवळ जवळ
दीड शतकपर्यंत पूर्वेकडील देशांत व्यापार करून प्राप्त झालेल्या व्यापक
दृष्टीमुळें पोर्तुगीज ह्या सर्वांत अवाढीला होते. दख्खनमधील राजकारणाचा
रंग मोंगलांच्या आगमनामुळें अनिष्ट तऱ्हेनें पाळटणार हें त्यांच्या लक्षांत
आलें होतें (ले. ३४३ व ३४५).

हल्लींच्या शिवाजीवर आलेल्या संकटांत त्यांनीं शिवाजीलाहि शाहिस्तेखाना-
विरुद्ध साहाय्य करण्याची तयारी किंवा निदान सहानुभूति दर्शविल्याचें
दिसतें. अंतोनियो डी मेले फॅस्टो या नांवाचा नवा व्हाइसरॉय गोव्याला
श. १५८४ पौष शु. ६ (६-१२-६२) स आला. त्या वेळीं शिवाजी व
शाहिस्तेखान यांचें युद्ध चालू होतें. हिंदी राजकारणाची परिस्थिति कांहींशी
लक्षांत येतांच आल्यापासून थोड्याच दिवसांनीं अंतोनियोनें शिवाजीकडे
सलोक्याचें बोलणें लावून तह करण्याकरितां ' विश्वासू मनुष्य ' मागविला
(ले. ९१०). शिवाजीकडून ह्या मागणीचा स्वीकार झाला असेल हें सांगा-

वयासच नको. श. १५८५ चैत्र व. ४ (१६-४-६३) स अंतोनियोकडून शिवाजीला ह्याचें उतर गेलें आहे (ले. ९३२) त्यानरून मोंगलाना शिवाजीविरुद्ध कोणत्याहि प्रकारची मदत पोर्तुगीजांनीं देऊ नये असें घोरण ठरलेलें दिसतें. बसईच्या अधिकारानर आटापडे नागाचा राजघराण्यांतील सरदार नेमण्यात आला. तो उतर प्रांतीं शिवाजीशीं शक्य तितके सलो-
ग्याचे सन्नध ठेवण्याकरितां हुकूम घेऊन गेला परंतु ह्या बाबतींत योग्य तो गुप्तपणा राखण्यांत आला होता. ह्या अधिकार्याला ह्यानरून श. १५८५ चैत्र व. १३ (२५-४-६३) स दिलेल्या सूचनात शिवाजीच्या आलेल्या पत्राचा उल्लेख आहे — ' मजकडे योद्ध्या दिनसापूर्वीं राजा शिवाजीचें पत्र आलें होतें. त्यात " तुम्ही मोंगलांकडे अनसामग्री जाऊ देऊ नये आणि जोंपर्यंत तुम्हीं तशीं त्यांना मदत करणार नाहीं तोंपर्यंत मीहि पोर्तुगीज मुखखास व उचरेकडील किल्ल्यास तोशीस पोंचनिणार नाहीं ! ' असें लिहिलें आहे. ' तरी तुम्ही त्याच्याशीं सलोल्याचे सन्नध ठेवावे. आणि नाना तन्हेच्या सन्नधी दाखवून मोंगलाच्या सैन्याकडे रसद पाठवू नये. म्हणजे अन्नाचा तुटपडा पडून मोंगल तो प्रांत सोडून जातील आणि तसें झालें म्हणजे शत्रूचें नुकसान करण्याची शिवाजीची इच्छा पूर्ण होऊन, आपल्यालाहि अनिष्ट वाटणाऱ्या मोंगलाच्या जेजारापासून आपण दोघेहि मुक्त होऊ ' (हि रे. क ९ पृ. १११)

या पत्रव्यवहारानरून, कोंकणात बसलेलें मोंगलाचें ठाणें पोर्तुगीजानाहि आवडत नव्हतें. आणि तें उठविण्यासाठीं शक्य ती मदत करण्यास पोर्तुगीज लोक तयार होते असें म्हणार्ें लागतें. ह्या मदतीचा शिवाजीला कितपत फायदा झाला याची काहीं कल्पना करिता येत नाहीं परंतु पुढें जयसिंगप्रसंगाच्या वेळीं देखील पोर्तुगीजाचें शिवाजीशीं सत्य होतें आणि त्याकरितां मोंगलाची त्याच्यानर गैरमर्जी झाली होती असें तत्कालीन पत्रव्यवहारानरून दिसून येतें.

६. कुडाळवरील स्वारी—शिवापूरदसरातील यादींत १५८५ शकाखाली, चैत्र वद्य १ (१६६३ एप्रिल १३) स ' कोंकणात गेले ' असा मितभाषी उल्लेख आहे. चैत्रवद्य १ म्हणजे शाइस्तेखानाचीं बोटें तोडलीं त्या रायिवारच्या पुढें एक रविवार जाऊन त्याच्या पुटचाच सोमवार होय. या सात आठ दिवसांत इतकी त्वरा करून महाराज कोंकणात गेले, ते
१. कडे जाण्याकरिता राजापूर मार्गानें जाणार आहेत अशी गिफर्डला

राजापुरास बातमी कळली (वंशाख शु. ९, मे ५) त्याची भयती न भयती त्याच्या मनात चाड होती. आतां पापसाळा जवळ आला तेव्हां ते तक्र्यांत येणारच नाहींत इत्यादि त्याचे तर्क चालू आहेत (ले. ९३५), तोंच वंशाख वध ११ (२३-५-६३) स गोव्याच्या पोर्तुगीजांना शिवाजी वेंगुर्ल्यास येऊन पोंचल्याची बातमी मिळाली. शिवाजी राजापुरावरून, रावजी पंडित वगैरेना घेऊन, वंशाख व. ४ ला, गिफर्ड तेथून निघण्यापूर्वीच, गेला होता. कुडाळ, वेंगुळें या बाजूला ते गेले होते असें या वेळीं सर्वांना माहीत झालें होतें. गिफर्ड हा राजापुराहून कोल्हापूरला जातांना वाटेंत त्याला असें आडवून आलें कीं, शिवाजी जातांना लोकाना सुरक्षितपणाचे कील म्हणजे आश्वासनें देत गेला होता. सदर वचनें पळेपणानें पाळून प्रजेची सहानुभूति त्यानें आपल्याकडे राखून घेतली होती (ले. ९३७). असें असताना त्याच्या आगमनामुळे भेदरून जाऊन सीगेंडिचोलीपर्यंतचे (गोवा प्रातां-गीळहि) सुभेदार पळून गेले होते, आणि सर्वात्र अंदाधुंदी माजली होती. शेवाजी या वेळीं वेंगुर्ल्याच्या पुढें दक्षिणेस आतरप्रदेशांत बांधापयंत चालून गेला होता, आणि कदाचित् पुढें मिर्जान, कारवार इकडेहि गेला असता; परंतु मोंगलांरुडन जोराचा शह वसल्यामुळे या बाजूचें सैन्य त्यानें काढून नेलें असें कारवारचे इंग्रज ज्येष्ठ व. ५ (१५-६-६३) स लिहितात. चैत्र व. १ ला प्रस्थान ठेरिलेली ही मोहीम सुमारे ज्येष्ठी पौर्णिमेला परत फिरली; असा वरील उल्लेखांचा निष्कर्ष आहे.

या मुदतींत मोंगलांचा ससेमिरा काडीभरहि कमी झाला नव्हता. 'शास्ता-खान व जसवंतसिंग शिवाजीशीं युद्ध करण्याच्या तयारीनें राहिले होते' असें डाग रजिस्टर म्हणतें (ले. ९३९, ज्येष्ठ व. १, ११-६-६३). मोंगलांच्या शहामुळेच शिवाजीला दक्षिणेकडील मोहीम सोडावी लागली. आणि आपाट वध ११ (२०।७)च्या पत्रात मोंगल महाडाळा येऊन भिडल्याचें लिहिलें आहे (ले. ९४६). मोंगलांनीं नेताजीचा वध केल्याची बातमी याच पत्रात आहे. ती अर्थात् खोटी होती. परंतु जो पेंच पडल्यामुळे शिवाजी दक्षिणे-कडील बेत सोडून परत फिरला तो पेंच हाच असावा (ले. ९५८). सर यदुनाथ म्हणतात त्याप्रमाणें मार्चांत (१६६३) सेनापतीचा पाठलाग झाला त्या पेंचामुळे जूनातील कुडाळ व कारवारकडील स्वारी सोडावी लागली हा तर्क अर्थात् खोटा आहे (पहा ३ री आवृत्ति पृ. २३०).

परंतु अशी परिस्थिति असतां, मोगलांच्या वाजूने युद्धाची तहकुत्री झाली नसतां आणि होण्याची फारशी आशा नसतांना शिवाजीने ही दोन महिन्यांची छोटी स्वारी कशाकरितां काढिली असाची याचा बरोबर खुलासा होत नाही.

इंमजी पत्रांतील माहिती ही एथडीच आहे. उलट पक्षां शिवाजीने ज्या प्रांतांत स्वारी केली; तो वेंगुर्ला, कुडाळ, वांदा हा प्रांत डचांच्या वेंगुर्ल्यांच्या वखारीच्या कक्षेत असून तेथील वस्तुस्थिति त्यांच्या लेखांत बरोबर प्रतिबिंबित झाली आहे (ले. ९४०, ९५९, ९६३ इत्यादि). तिचा आराखडा येणेप्रमाणें :—

वैशाख व. १ (२३ मे न्यूस्टाईल)स शिवाजी चार हजार घोडदळ व दहा हजार पायदळ घेऊन कुडाळ प्रांती आला. यामुळे वेंगुर्ल्यांचे लोक भिऊन पळाले. वेंगुर्ल्यांची जहागीर किंवा रक्षणाची जबाबदारी वाढकर लखम सावंत आपल्यावर आहे असे समजून शिवाजीला विरोध करण्याची खटपट पूर्वापासूनच करूं लागला होता. त्याने त्या कामासाठी २००० होन खजिना व २४०० पौंड दारूगोळा डचांकडे मागितला; परंतु इंमजांचा धडा लक्षांत ठेवून नाइलाज म्हणून डचांनी त्याला फक्त ६०० पौंड दारू पुरविली. शिवाय लखम सावंताबद्दलहि डच वखारवाल्यांच्या मनांत सहानुभूती नसल्यामुळे शिवाजीला प्रतिकार करण्याच्या वावर्तित उभयतांचें सहकार्य शालें नाहीं. आणि उलट सावंताचा हल्ला आल्यास परतविण्याची त्यांनी तयारी केली. शिवाजीशी युद्ध देण्याची आपली ताकद नाहीं असे पाहून आपला माल सुरक्षितपणाकरितां गळवतांवर भरून समुद्रांत तरंगत ठेवणें व सामोपचाराचें बोलणें लावणें व नजराण्याने त्याला खूप करणें अशाच मार्गांचें त्यांनी अवलंबन केलें. शिवाजीच्या लोकांनी वेंगुर्ल्यांच्या व्यापाऱ्यांकडून खंडण्या वसूल करण्याचा प्रयत्न करून पाहिला; परंतु व्यापाऱ्यांनी त्यांचें कांहीं चालू दिलें नाहीं. मोगलांकडील नेटाचा शह न लागता तर कदाचित् शिवाजीने कांहीं वसूल केला असता, अशीच सर्वांची समजूत होती. वेंगुर्ल्याला डचांच्या रक्षणाकरितां व्हर्सप्रीट नांवाच्या सेनापतीचें सैन्य हजर असल्यामुळे शिवाजीने वेंगुर्ल्याची लूट केली नाहीं; तरी देखाळ गोडीचें बोलणें लावून त्यांना वेसावध करण्याचा प्रयत्न केलाच असेंहि त्यांनी लिहून ठेविलें आहे. शिवाजीच्या त्या वेळच्या उदराराची डच पत्रांवरून दिसणारी संपादणी अशी आहे. शिवाजी वेंगुर्ले लुटणार ही गोष्ट त्याच्या

दक्षिणेकडील आगमनानंतर लोकांना इतकी अपरिहार्य वाटली की, सुरत व मच्छलीपट्टणाकडे तर त्याबद्दल शंकाच राहिली नव्हती. शिवाजी वेंगुर्ल्याला आल्यापासून महिन्याच्या आंत सुरतकर डचांनी मच्छलीपट्टण, बटेव्हिया इत्यादि ठिकाणी ' आमची वेंगुर्ल्याची रहाती इमारत वंडखोर शिवाजीनें लुटली आणि लोक पळून गेले' असें लिहिलें आहे. डचांच्या शत्रूंना हा वनाव घडल्यास अर्थातच पाहिजे होता. डचांनी कोचीन इत्यादि जिंकून घेतल्यामुळे पोर्तुगीज हे डचाचे हाडवेरी बनले होते. त्यांनी शिवाजीच्या ह्या प्रांताकडील आगमनाचा फायदा घेऊन डचांना हाकळून लावण्याकरिता त्याला १५००० होनाचा नजराणा देण्याचें आमिष दाखविलें. परंतु शिवाजीला त्याचें समाधान करिता आलें नाहीं. तेव्हां शिवाजीच्या मनात काय आहे याचा बरोबर अंदाज न लागून गोपेकरांनींही सरहद्दीवर सैन्याची तयारी केली. परंतु शिवाजीनें त्यांनाहि सामोपचाराचें पत्र लिहून प्रकरण मिटतें घेतलें.

या वेळीं शिवाजीनें पत्करलेली भूमिकाहि लक्षात घेण्यासारखी आहे. ' विजापूरच्या सुलतानानें आपल्यावर मेहेरवान होऊन आपल्याला कुडाळ प्रात वहाल केला आहे आणि आपण त्या प्रांताचा ताबा घेण्याकरितां आलों आहों ' अशी पत्रें त्यानें रेसिडेंट आदिकरून मंडळीकडे पाठविलीं. अधिकारी या दृष्टीनें आपलें स्वागत करण्याकरिता डचांनीं प्रतिनिधि पाठवामा असेंहि त्यानें सुचविलें होतें. त्याप्रमाणें डचांनीं दोन्ही पाठविले. पुढें कुडाळ प्रातात सुव्यवस्था करून शिवाजी आपल्या मुलखात परत गेला (पृ. २३८). ले. ९४८ हें गोव्याच्या व्हाइसरॉयाकडून रावजी सोमनाथ पंडित यास ज. १५८५ आपाढ व. १४ (२३-७-६३) स लिहिलेले पत्र आहे. या पत्रावरून रावजी सोमनाथ यास अदाजें आपाढ शुद्ध पक्षात कुडाळ प्रातावर सुभेदार नेमून शिवाजी उत्तरेकडे गेला असें समजतें.

शिवाजीनें ही स्वतंत्र व्यवस्था केली, तथापि ती ज्या विजापूरच्या सत्तेला मान्य होती असें जाहीर केलें ती सत्ता त्या वेळीं ह्या जाहीरनाम्याचा प्रतिकार करण्याला मोकळी नव्हती. विजापूरचा अहल्ली आदिलशाहा या वेळीं कान-
 ट्याच्या राजाचें पारिपत्य करण्यात गुतला होता (ले. ९६१). लखम सावंत शिवाजीला प्रतिकार करण्याची खटपट करीत होता परंतु त्याला यश आलेलें दिसत नाहीं. आणि या वेळीं शिवाजीचा सुभेदार निर्घास्तपणें प्रस्थापित झाला

पण विजापूरकराचे हात मोकळे होताच त्यांनी शिवाजीच्या ह्या कृत्याबद्दल मोबदला घेण्याचा उद्योग आरंभिला. फोंड्याचा सुभेदार 'तुणवेग काळो' याने लखम सायत, केशव नाईक, राम सेणगी आणि चदाराणा अशा चार देसायाच्या साहाय्याने शिवाजीला कुडाळ्यातून घालून लागावे असा विजापूरच्या राजाचा हुकूम आला. अशा रीतीने सरसुभेदार आणि वरील देसाई यांच्यांत एकमत होणे ही गोष्ट अशक्य समजली जात होती परंतु आत्मसंरक्षणाच्या दृष्टीने, ह्या प्रांतातील शिवाजीची जबरदस्ती पाहून पोर्तुगीजांनाच त्याला आळा घालण्याकरिता अशी एकी घडवून आणिली, असे त्या वेळच्या पत्रात लिहिले आहे या सैन्याचा पराजय झाल्यास दुसरे सैन्यहि पाठविण्याची तयारी याच वेळी चालू असल्याचीहि बातमी त्याच पत्रात दिली आहे.

परंतु शिवाजीने कुडाळ प्रांत पद्धतशीर रीतीने व्यापिलेला होता उचाश आपण स्नेहाने वागतो त्यामुळे किंवा लखम सायताचा त्याच्यावर आधी पासूनच डोळा होता यामुळे लखम सायतापासून वेंगुर्ल्याला उपसर्ग पोरने नये म्हणून शिवाजीने काहीं शिपाई वेंगुर्ल्याकडे पाठविले आहेत असे वेंगुर्ल्याच्या एका व्यापाऱ्याने श्रावण व. ११ (४-८-६३) च्या पत्रात लिहिले होते अशा प्रकारे स्थायिक होऊ पाहणाऱ्या शिवाजीचे उच्चाटन करण्यासाठी विजापूरकराकडून बराच पद्धतशीर प्रयत्न होणार होता. त्याची योजना गिफर्डने गोव्याहून दिलेली (ले. ९४६) बरीच निस्तुत आहे - पर सांगितल्याप्रमाणे सर्वांनी एकी करून शिवाजीला केवळ कुडाळ्यातूनच नव्हे तर राजापूर व खारेपाटण यातूनहि काढून लागावे, असे अलीने फर्माविल्याचे गिफर्ड सांगतो. ती शहरे ताब्यात घेण्यापूर्वीच रुस्तुमजमानकडून काढून आदिलशाहाने ती महमदखानाला देऊन टाकिली. तेव्हा महमदखानानेहि आपले सैन्य सज करून ती घेण्याकरिता कमर बांधिली तेवढ्यावरच न यात्रा अलीने दामोळ, चिपळूण इत्यादि मागल्याचीहि स्वेच्छेने खैरात करून ते अफजलखानाचा पुत्र फाजलखान याच्या हजेरी केले व शिवाजीला ते सोडून देण्याबद्दल ताकीदच केली. हा कार्यक्रम अलीच्या नेहमीच्या ताकदीच्या किंवा तडफेच्यापेक्षा बराच मोठा थाटतो. या कार्यक्रमाच्या पूर्ततेकरिताहि नेहमीच्या सरदारापेक्षा अधिक सेनापती झालेले दिसत नाहीत. तेव्हा हा जोर त्यांना कोठून मिळाला हा प्रश्न

आहे. शाहिस्तेखानाला एकदां दुखविल्यामुळे तो खबळून प्रतिकाराची जबर तयारी करण्यासाठीं विजापूरकरांनाहि त्यानें हिंमत भरली नसेल असें कोणीं म्हणावे ?

श. १५८५ च्या आरंभीं विजापूरच्या राज्यांत असा नवीन वनाव वनत असल्याचें दिसून येतें. वडीसाहेबीण ही स्वतः शहाजी इत्यादींच्या पक्षाची द्वेषी होती हें मागे सांगितलेंच आहे. तिच्या गैरहजेरींत झालेल्या घडामोडींवरून तिचा हात काढून घेतल्यामुळे थोडी अव्यवस्था झाली आणि पक्षापक्षांचा कसोपणाहि कमी झाला. परंतु ती परत येतांच फिरून पक्षोपपक्षांना उत येऊन दक्षिणी पक्षाला वाईट दिवस आले; आणि दक्षिणी पक्षानें आपल्या बाजूनेंहि विरोध करण्यास सुरुवात केली. श. १५८५ च्या चैत्रांत मोंगल नेताजीचा पाठलाग करीत विजापुरापर्यंत आल्यावेळीं अल्लीशाहा, वडीसाहेबीण व सर्व सरदार दुरून जाऊन रक्षणाकरितां वंकापुरांत पळून गेले. परंतु बहलोलखानाच्या भाईनें आपल्या मुलाचें व दरबारी पक्षाचें वांकडे आहे हें लक्षांत ठेवून यांना शहरांत घेण्याचें नाकारिलें. इकडे रुस्तुमजमानेहि मोंगलांना भेटून स्वतंत्रपणें काहीं अटी ठरविल्या (ले. ९२७). मोंगलांच्या आश्रयानें रुस्तुमजमासारत्याच्या उलट हालचाली होणार असल्या तर आपणहि मोंगलांना मिळून वागावे अशासारखी प्रतिकारबुद्धि अल्लीच्या पक्षांत संचारून त्याप्रमाणें त्याच्याहि हालचाली सुरू झालेल्या दिसतात. कोंकणांतील प्रांतांत शिवाजीच्या विरुद्ध हुकूम फिरले, रुस्तुमजमाला खुद्द त्याच्या जहागिरींत व शहरांतहि अल्लीशाहाच्या हुकुमामुळे प्रवेश मिळाला नाहीं, आणि वंकापुरांत प्रवेश नाकारणाऱ्या बहलोलखानालाहि प्रायश्चित्त मिळालें. या सुमारास बहलोलखान व शहाजी यांना वेड्या घालण्यांत आल्या आणि सिद्दी जौहरचा जावई ममूद व मुलगा अजीजखान यांनाहि अडकविण्याचे प्रयत्न झाले (ले. ९४६, आपाठ व. ११, २०-७-६३). या सर्व हालचाली एका सूत्रानें चालल्यासारख्या दिसतात. आणि राजकारणांत याचें प्रत्यंतर, शिवाजीच्या विरुद्ध व मोंगलांच्या बाजूचें म्हणतां येईल, असें आल्यामुळे ही उठावणी मोंगलाना अनुकूल होती असें म्हणावें लागेल. श. १५८६ वैशाख व. ५ (५-५-६४) च्या डाग रजिस्टरमधील उल्लेख बराच स्पष्ट आहे. 'आदिलशाहा मोंगलाचा मांडलिक झाला आहे' (ले. ९९१). आदिलशाहानें शिवाजीवर पाठविलेले सैन्य गोव्याजवळ कडोलीपर्यंत येऊन 'चौलपर्यंत

शिवाजीचा सर्ग मुख वेण्याकरिता' प्रवृत्त झालें होतें (ले. ९९२). हा पुढील वर्षाचा बनार आर्धोपासूनच होत असज पाहिजे. यांतील मुख्य सूत्रचालक कोण होते याबद्दलचें दिग्दर्शन थर केलेंच आहे. खनासखान इत्यादि कर्तव्यगारांबद्दल पुढें बोलण्याची पाळी येणारच आहे.

शहाजीच्या कैदेचा हा प्रकार सुमारे आपाट शुद्धातला असावा. ह्याच्या मागे तो फारसा नेता येणार नाही. बहलोलखानाच्या आईने सुलतानाला बंकापुरांत येऊं दिलें नाही, त्याबद्दल बहलोलखानानें माफी मागावी म्हणून आदिलशाहानें शहाजीला त्याच्याकडे पाठविलें होतें. बहलोलखानहि यापुढें टंगळमंगळ करूं शकला नाही. कारण अष्टी आता सर्व स्वान्यात व विशेषतः कर्नाटकांत यशस्वी झाल्यामुळें त्याच्या राज्यांतील धामधुमी बंद होऊन सर्ग शातता नांदत होती. शेवटीं शहाजीच्या सांगण्यावरून बहलोलखान सुलतानाकडे येण्यास निघाला. शहाजीनें आपल्याबरोबरच आलें पाहिजे अशी त्यानें (बहुधा दग्याच्या सशयानें) अट घातली. ती मान्य करून शहाजी त्याच्याबरोबर गेला, त्याप्रमाणें ते दोघेजण बरोबर गेले असतां सुलतानानें दोवानाहि पकडिलें. पण शहाजीच्या बेढया लगेच दोन दिवसांनीं काढण्यात आल्या व त्याला सुलतानाजवळ ठेविण्यांत आलें. बरीच सर्ग गोष्टींचें धोरण अर्थात् मोंगलाना अनुकूल असें उघडच दिसतें. परंतु अडचणींत सांपडलेला शिवाजी विजापूरदरवारातील पक्षोपपक्षात आपल्याला अनुकूल असा बदल घडवून आणण्याकरिता मुद्दाम अशी दूरची कामगिरी अंगावर ओढून घेईल हें संभवत नाही. त्यानें स्वतःच्या किफायतीचें एकादें धोरण ठरवून ही स्वारी काढिली असली पाहिजे. दरवारातील पक्षावर काहीं आपल्या वतीचा दाव पाडण्याची शिवाजीची इच्छा होती असें गृहीत धरणाराना त्या दृष्टीनें त्याला अपयशच पदरात घ्यावें लागलें असें मान्य करावें लागेल. कारण, तो ती स्वारी आटपून परत जातो न जातो तोंच त्याच्यावर विजापूरदरवारानें शस्त्र उचलल्याचें दिसतें. म्हणजे शिवाजीच्या बाजूचा पक्ष त्याच्या स्वारीनें प्रबळ होण्याऐवजीं त्याच्या विरुद्ध पक्षाचाच त्यापुढें जोर झाल्याचा देखावा दिसतो.

राजकारणामध्ये समिश्र उद्देश (mixed motives) गृहीत धरणें भाग पडने. तेव्हां शिवाजीच्या या हालचालीच्या मुळाशीं फार दूरदर्शिताचा एकादा विचार असण्याचा संभव दिसतो, सद्मानीच्या आसन्न्यामुळें कुडाळ,

फोंडा हा भाग रायगड टापूसारखाच दुर्गम होता. तेव्हां आणीबाणीच्या प्रसंगी उपयांगी पडावे असें दुसरें आश्रयस्थान निर्माण करण्याचा तर शिवाजीचा उद्देश नसेलना ! अशी राहून राहून शंका येते. तथा अन्य आश्रयस्थानाची जरूरी भासविणारा खडतर प्रसंग म्हटला म्हणजे तूर्त अनुभवास येत असलेला मोंगलांचा ससेमिरा. शाहिस्तेखानानें कोणत्या प्रकारें शिकस्त चाळविली होती त्याचें वर्णन वर केलेंच आहे. शाहिस्तेखानावर रात्री छापा घालण्याचा व शक्य तर त्याचा प्राण घेण्याचा प्रयत्न करून पाहिला तोहि फसला. शेपटीवर पाय दिल्याप्रमाणें डिवचलेला खान व मोंगल सत्ता हीं स्वतःवर जोरानें उलटून पडणार याबद्दल शंकाच राहिली नव्हती. स्वतःच्या सुरक्षिततेकरितां आणि आणीबाणीचा प्रसंग आला तर त्याचा आश्रय म्हणून कुडाळकडे धूम ठोकतां यावी यासाठीं कुडाळकडे वस्था करणें आवश्यक होतें. कुडाळच्या आसपास परदेशस्थ व्यापाऱ्यांचीं भराटनि असलेलीं ठाणीं होती. गोवेकर, डच व इंग्रज इत्यादिकांशी स्नेहून भरपूर युद्धसामग्री, दारूगोळा वगैरे सामोपचारानें मिळाला असता. प्रजांचा हात सुरतेंत अडकला असल्यामुळें दंडाराजपुरी घेण्यांत त्यांची दत्त आपल्याला होऊ शकत नाही हें चाणाक्ष शिवाजीच्या तेव्हांच लक्षांत आून त्यानें डचांच्या मदतीवर लक्ष ठेवण्यास सुरवात केली होती. डचांना अनुकूल करून घेण्याच्या दृष्टीनें त्यांच्या व्यापारातहि तो सहकारी होणार होता (पत्रसार पृ. २३८). आणि सर्वांत अत्यंत महात्त्वाची बाब म्हटली म्हणजे कुडाळांतील वास्तव्य धोक्याचें नव्हतें ही होय.

७. 'कोंढाणियाचे खालीं वेढ्यास आला'—महाराज कुडाळकडून परत आले, तेव्हां पावसाळ्यास सुरुवात असल्यानें तात्पुरती स्थिरस्थारता होऊन त्यानंतर युद्धाला तोंड लागलें नाहीं. मोंगली सैन्य एक इंचहि मागे न हटता आपल्या ठिकाणी पाय रोवून बसलें होतें. पण शाहिस्तेखान बादशहाची इतराजी झाल्यामुळें रंजीस झाला आणि सुभा तगीर होणार असल्यानें युद्धाचे नवे वेत करण्याचें त्यानें सोडून दिलें. आणि कार्तिक-मार्गशीर्षपर्यंत सर्वत्र वरवर तरी स्तब्धता पसरली. शिवाजीमहाराजहि या वेळीं स्वस्थ राहिलेले दिसतात. शाहिस्तेखानावर अचानक छापा घालण्यानें मोंगली छात्रणींत गोंधळ उडवून देण्यांत त्यांना यश आलें होतें. मोंगलाची हिंमत खचून औरंगजेबानें शाहिस्तेखानाची बदली केल्यामुळें

सर्वत्र विस्कळीतपणा आला होता. महाराजाच्या पराक्रमामुळे मराठ्यांची हिंमत वाढली आणि कुडाळकडे तितक्यांतच यशस्वी स्वारी काढण्याची योजना करून सैन्याकडून थोडे उत्तेजक काम करून घेऊन महाराजांनी उत्तम सेनापतित्व दाखविले. त्याचाहि इष्ट परिणाम झाला. चैत्राच्या पहिल्या पंधरवड्यात जो सर्व बाजूंनी कोंडमारा झाल्याचे दिसून आले होते ती स्थिति आता पाळटली आणि मराठे पावसाळ्यानंतरच्या मोहिमेकरिता थोडे ताजेतमाने होऊन राहिले.

i मराठ्यांच्या या वेळच्या वाढत्या हिंमतीचे प्रत्यंतर ले. ९८२ ह्या शिवाजीमहाराजांनी मोंगल अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात मिळते. ह्या पत्राचे मूळ पहावयास मिळेल तर त्याबद्दल अधिक निश्चयाने निधान करित येईल. तथापि त्यातील विचार शिवाजीच्या मन स्थितीचे उत्तम दिग्दर्शन करितात मोगलांशी चाललेल्या झगड्यात आलेल्या अनुभवाला धरून महाराजांनी त्या दमदार आत्मनिश्चास प्रगट केला आहे. विशेषत 'आपल्या भूमीचे रक्ष करणे माझे कर्तव्य आहे आणि ते वजावण्यास मी चुकणार नाही' हे वाक्य पूर्वीची निराशेची चिन्हे नाहींशी झाल्याची ग्वाही देतात.

पावसाळा ओसरताच मोंगलांचा सेनापती जसवंतसिंग हा बहुधा आगाठ ठरलेल्या वेताप्रमाणे सिंहगडास वेढा घालण्याकरिता आला. शाहिस्तेखानाने उघडा प्रान केवढाहि जिकला तथापि जोंपर्यंत किछे त्याच्या हवालीं झाले नव्हते तोंपर्यंत तेथील ताना डळमळीत होता हे मोंगल जाणून होते. इतक्या दिवसात शाहिस्तेखानाला पुणे प्रांतात राहता आले असले तर ते केवळ त्याने चारी बाजूला सैन्य पेरून शिवाजीला सर्व ठिकाणी गुंतवून ठेविले यामुळेच होते. परंतु असे फार वेळ चालणे शक्य नाही हे तो जाणून होता. गेल्या एक दोन वर्षांत आणि नुकत्याच काढलेल्या स्वारीने शिवाजीने आपल्या पाठीमागे थोडासा आधार संपादन ठेविला होता. तेव्हा तो आता त्रास देण्यास सोडणार नाही, अशा विचाराने सिंहगडाला वेढा देण्याचा विचार होऊन जसवंतसिंग कार्तिकात तयारीला लागला व मार्गशीर्षांत गडाखाली येऊन बसला. रजपूत लोकां वेढा फोडण्यात जितके धाडसी म्हणून गणले जातात तितके वेढा घालण्यात नसून त्याची तरवार मैदानावर चांगली चालते. कोंडाण्यासारख्या किछुघाला वेढा घालण्याचे त्याला अर्थात् जमले नाही. चार पाच महिने अशा रीतीने गेल्यावर मुअज्जमकडून त्याला बहुधा

सूचना आल्यामुळे श. १५८६ चैत्र वद्य १३ (१४।४।६४) रोजी त्याने गडावर चढून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु गडकऱ्यांनी तो मोठ्या शौर्याने परतविला आणि सर्व माच्या आपल्या ताब्यांत घेतल्या. ह्या वेळीं दाख्खोळ्याच्या स्फोटामुळे जसवंतसिंगाचे फार नुकसान झाले. आणि आलेल्या पराजयाबद्दल आपला मेहुणा भावसिंग हाडा याच्याशीं त्याचे भांडण होऊन व पावसाळा जवळ आल्यामुळे जसवंतसिंग फोंडाण्याचा वेढा उठवून गेला (ज्येष्ठ शु. १४, २८।५।६४) आणि सिंहगड शिवाजीच्या ताब्यात राहिला. महाराज गडानर यानंतर ज्येष्ठ वद्य १ (३०।५।६४) ला गड पाहाण्यास गेले.

सिंहगडास जसवंतसिंग वेढा घालण्यास आला, त्याच्या सैन्याची फिन्हीर केलेली दिसत नाही. जसवंतसिंग सिंहगडास वेढा घालीत आहे, म्हणजे शिवाजी निकडे गुंतून राहिला असला पाहिजे. ह्या लोकाच्या कल्पनेचा फावदा घेऊन मार्गशीर्ष वद्य २ (६।१२।६३)सच महाराजांनी सुरतेकडे कूच केले.

फडून फार घास झाला नाही. (४) स्वतःच्या अंमलदारांच्या म्याड-पगाशी तुलना करितां हें कृत्य मोठ्या शौर्याचें असें समजलें जाऊन उभयतांचा, परंतु विशेषतः इंप्रजांचा मोठा गौरव करून औरंगजेबानें एक वर्षाची जकात सर्वांना माफ केली व पुढें शेंकडा अर्धा टक्क्याची सूट दिली. (५) शिवाजीच्या उद्देशाबद्दलहि त्यांत कांहीं विधानें केलेली आहेत. खुद्द शिवाजीनें धाडनी स्मिथ नांवाच्या इंप्रजाजवळ काडलेले उद्दार ले. ९७७ मध्ये दिले आहेत; ते असेः—कोणा व्यापाऱ्याचें नुकसान करण्याचा आपला इरादा नसून औरंगजेबानें माझ्या मुलखावर स्वान्या करून प्राणहानी केली त्याचा सूड उगारण्याची माझी इच्छा आहे. इंप्रज व डच व्यापाऱ्यांनीं मला कांहीं द्रव्य द्यावें म्हणजे झालें. (६) शिवाजीच्या सैन्याची संख्या, त्याची सुरतेबाहेरील प्रवासी छात्रणी, त्यानें एकंदर मिळविलेली छट व पैसा उकळण्याकरितां घेणें जाळण्यापासून लोकांचे हात व डोऱ्यां कापण्यापर्यंत केलेले नानाविध अत्याचार यांची किळसराणी कहाणी अतिशयोक्तीनें वर्णन करून, शिवाजीच्या या विलक्षण भरारीबद्दल कांहींच कौतुक वाटूं नये अशी साधारणपणें ह्या घृष्टानाची रचना आहे. इंप्रज लोक स्वतःच्या पराक्रमाबद्दल पुन्हास्कीने बोलतात परंतु वर प्रदर्शित केलेले शिवाजीचे विचार लक्षांत घेतले म्हणजे इंप्रज व डच व्यापाऱ्यांची सुरक्षिततेकरितां माल गलबतात भरून स्वाली मरीनफटे पळवून नेण्याची खोड पाहिली, म्हणजे हत्यारबंद व तटबंदी गडीरजा वखारींच्या वाटेस जाण्यापेक्षां अरक्षित अशीं धनवानाचीं घरेच रिकामी करणें त्याला अधिक किफायतशीर वाटलें असलें पाहिजे यांत शका नाही. शिवाजी जवळ आल्याचीं बातमी आल्यावर इंप्रजानीं प्रेसिडेंटला पुढें घालून मोठी मिरवणूक काढल्याचें लिहिलें आहे. सदर मिरवणूक, शिवाजी शहराच्या बेशीजवळ येण्याच्या आतच वखारींत जाऊन पांचल्याचें तत्कालीन पत्रातच लिहिलें आहे ! उत्तम तोफा व दाखुगोळा बाळगणाऱ्या लोकांच्या हातून लुटतां गुतलेले वेसावध किंवा प्रत्यक्ष चाल करून येऊ पहाणारे दोन चार लोक मेले याची प्रौढी गाण्यासारखें काय आहे हें समजत नाही. पूर्वीचे इंप्रज वगैरे व्यापारी आजकालच्या प्रमाणें असहाय व विनहत्यारी नसून ते चागल्या मजबूत घरात रहात असत. एवढेंच नव्हे तर गरजूंना युद्धसामग्री पुरविणें हा त्यांच्या व्यापाराचा एक भाग होता एवढें सांगितलें म्हणजे पुरें होईल. विजयनेंतील आपल्या धन्याना स्वतःची कामगिरी फुगवून सांगण्याकरितां

लिहिलेल्या पत्रांचें (ले. ९७४) वास्तविक स्वरूप लक्षांत घेऊनच अधु-
निक इतिहासकारांनीं विधानें करावीं. तेच लोक आपसातील विंगें काडूं
लागले म्हणजे खरें बाहेर येतें. शिवाजीच्या पापाणहृदयाचें वर्णन कर-
णाऱ्या अँटनी स्मिथबद्दल पुढें त्यांनींच खरी स्थिति लिहिली आहे (ले.
१०५०). जकातीची सूट मिळाल्याबद्दलचीं त्यांचीं विधानें किती वारेंमाप
होतीं आणि अखेरीला तीं कशीं खोटीं ठरलीं (ले. ९९४) हें अस्सल
साधनांवरूनच समजतें. तात्पर्य, आज आपल्यापुढें एकतर्फी पुरावा
आहे. शिवाजीमहाराजांच्या बाजूचा पुरावा आपल्याला उपलब्ध नाहीं.
शिवभारत, पर्णालपर्वतग्रहणास्यानासारखे ग्रंथ जितकी हकीकत देताना
तेवढ्यापुरता त्याचा फार चांगला उपयोग होतो. यामुळें तसे इतर ग्रंथ
मिळण्याबद्दल चुटपुट लागून राहते. पर्णालाचा कर्ता जयराम महाराजाच्या
सुरतेच्या दुसऱ्या छुटीबद्दल ' हिंदींत व मराठींत मी वर्णन केले आहे ' असें
म्हणतो (पर्णाल, अ. १ श्लो. २९). तसेंच त्यानें किंवा दुसऱ्या कोणां
आपल्या दृष्टीनें केलेलीं वर्णनें मिळनीं नर सत्यशोधनाला कांहीं अंशीं
मदत झाली असनी. बखरी काहीं अंशीं उपयोगी पडण्यासारख्या आहेत,
परंतु त्यांवर पुराणग्रंथाची पडलेली छाप, अपुरी माहिती, अज्ञानानें झालेला
कालविपर्यास ह्यांबद्दल दुरुस्त्या करून मगच त्यांचा उपयोग करणें इष्ट होईल.

महाराजांनीं 'सुरतेची आपण सुरत घेनली' अशी प्रौढी मिरविण्यासारखा
हा प्रसंग होता. सुरतेसारखें सधन शहर, ठाण्याची राजधानी, व्यापार व
नीकानयनाचें केंद्र, खुद औरंगजेबाच्या डोक्यादेखत, त्याचें सैन्य मराठ्यांच्या
छातीवर बसलें होतें अशा वेळीं नें घेणें हा पराक्रम केवळ असामान्य होना.
शिवाजीची त्या वेळची रयाति अशी झाली होती कीं, ' त्याचें शरीर
हवामय असून त्याला पंग्वहि आहेत; एरव्हीं तो एकाच वेळीं अनेक ठिकाणीं
प्रकट होतो; त्या वानम्या शक्य नरी कशा होतात ! ' सुरतकर इंग्रजांनीं
कारवारला सुरतेच्या लुटीनंतर चार पाच महिन्यांनीं लिहिलेलें श. १५८६
आगाठ शु. १३ (२६-६-६४) चें पत्र (ले. ९९६) हें सर्वच अत्यंत
वाचनीय असें आहे.

९. शहाजीचा मृत्यु—राजगडावर येण्याकरिता सुरतेहून निघाल्या-
नंतर महाराज कोठें तरी घाटेंतच असताना निकडे कर्नाटकान (समा. ६५)
शहाजीमहाराज माघ शु. ६ (२३-१-६४)स मरण पावले. त्यानंतर

वातमी कळण्यास आठ-पंधरा दिवस सहज लागले असतील. म्हणजे महाराज गडावर येऊन पोचले असतील नसतील तों त्यास पितृनिधनाची दुःखकारक बातमी समजली ! त्या वेळचा शिवाजीचा व जिजाबाईचा शोक व अग्निप्रवेश करण्याचा तिचा निश्चय वगैरेबद्दल थोडक्यांत परंतु हृदयस्पर्शी भाषेत सभासदानें वर्णन केलें आहे (पृ. ६५-६६). परंतु त्यामध्ये शिवाजीचें शोकाचें भाषण बनवून घातलें आहे. त्यांत ' मिरजा राजाची भेट घेऊन दिल्लीला गेलों, पातशाहार्चा भेट घेऊन मागती आपल्या राज्यास आलों, नंतर गडकोट घेतले त्याबद्दल समाधानपत्रें वारंवार आपणास येत होती ' वगैरे उल्लेख घातले आहेत. त्यावरून सुरतेच्या दुसऱ्या लुटीनंतर शहाजी मेली अशी सभासदाची समजूत दिसते. ती अर्णत चुकीची आहे.

शहाजीच्या मृत्यूचा राजकारणाच्या ओघावर काय परिणाम होण्यासारखा होता याची कल्पना करतां येत नाही. शहाजीच्या मध्यस्थानें म्हणून झालेला तह अस्तित्वांत असेल तर तो त्याच्याच हयातींत मोडल्याचें मागें लिहिलेंच आहे. शिवाजीच्या चळवळीचा परिणाम शहाजीच्या बटतीवर होणें ही गोष्ट अलांकडे वरीच वर्षे थावली असली पाहिजे यात शंका नाही. तथापि कौटुंबिक संबंधांवरच पुष्कळ गोष्टी अवलंबून असलेल्या त्या युगांत, शहाजी-महाराजाची विजापूरच्या अमलाखालील सरदारी म्हणजे एक प्रकारचा शिवाजीचा जिह्वाळ्याचा मनुष्य ओलीस ठेवल्यासारखा होता. तो संबंध आता कायमचा तुटला. शिवाजीच्या व जिजाबाईच्या राजकारणी मनां-वरील कौटुंबिक प्रेमानें जड भासणारें भिडेंचें बंधन तुटलें आणि विजापूर-कराशी वागताना यापुढें सकोच बाळगण्याचें कारण राहिलें नाही.

१०. शिवाजीची चढती कमान—महाराजांच्या नशिवाची चढती कमान लागल्याचें या वेळीं स्पष्ट दिसतें. ज्येष्ठ व. १ (मे ३०)स महाराज सिंहगडास आले त्या वेळीं पावसाळा सुरू झाला नव्हता. तेव्हां औरंगजेबाचें (जसवताचें) सैन्य परत गेलें असें पाहून तितक्यांतच महाराजांनीं मोगलाच्या ताब्यातील अहमदनगरापर्यंत मुख्य लुटला आणि कदाचित् औरंगाबादेपर्यंत दौड मारण्याचा त्याचा विचार होता (ल. १००३).

मागें वर्णन केऱ्याप्रमाणें शिवाजीविरुद्ध विजापूरकरांनीं पत्करलेल्या चढाईच्या धोरणानुसार बहुधा १५८५च्या आश्विनकार्तिकापासून बाहेर

निघालेली सैन्ये १५८६ च्या वैशाखामध्ये गोव्यापासून दोन दिवसांच्या अंतरावर असलेल्या कोडोली गावापर्यंत आलीं होती. आणि चौलपर्यंत शिवाजीचा सर्व मुख्य जिकण्याची उमेद धरून त्याचा कार्यक्रम आखलेला होता (ले. ९९२). त्या सैन्याचा सेनापति सिद्दी जौहरचा मुलगा अजीजखान हा होता. व त्याला ' शिवाजीच्या फौजेबरोबर लढाई करून कुडाळ परगण्यामध्ये बादशाही दौलत रुजू ' करण्याच्या कामीं लखम सावत वंगरे सरदेसाई मदत करीत (ले. ९९८ व १००१). वैशाख व ८ (८।५।६४)स अजीजखानाचें सैन्य बालाघाटातून उतरून कुडाळचा शिवाजीचा सुभेदार राजजी पडीत याच्यावर चालून आलें. राजजी पडीत राजापुराकडे माघारा हटून तेथे स्वसंरक्षण करीत राहिला; अजीजखानानें लखम सावताची गाठ घेऊन लबाडीनें तें काम त्याच्या एकटयारच सोंपून दिलें. परंतु लखम सावत झटून लढल्यामुळें त्याला यश घेऊन कुडाळ प्रांतातील मराठयाना अजीजखानाच्या मदतीनें कुडाळ सोडून जाणें लागलें. या युद्धामध्ये व्यक्तिशः अजीजखानाच्या नरमण्यामुळें मराठ्याचें फार नुकसान झालें नाहीं. मध्यतरीं ज्येष्ठ वच ११ (१०।६।६४)स अजीजखान मृत्यु पावला आणि त्याचे जागीं शिवाजीचा दोस्त रुस्तुमजमा याचीच नेमणूक झाली (ले. ९९९ व १०११). परंतु इतक्यात पायसाळा चालू झाल्यामुळें युद्ध सहजच तहकूब राहिलें. विजापूरदरबारात शिवाजीवर हज्जा करण्याचें मनापासून ठरलें असलें तरी त्या हज्ज्याचें नेतृत्व ज्याच्या हातीं आलें तें अजीजखान व रुस्तुमजमा दोघेहि शिवाजीचे दोस्तच असल्यामुळें शिवाजीला ही चढाई तितकी त्रासदायक झाली नाहीं, आणि डच रेसिडेंटचेंहि ' विजापूरकर हें युद्ध केवळ मोंगलाच्या समाधानाकरिता करीत असून त्याचें खरें मन त्यात नाहीं ' असें मत झालें (पृ. ४६८) परंतु रुस्तुमाच्या सैन्यात फाजलखान व सादातखान हे दोघे शिवाजीचे कट्टे शत्रू होते हें पाहिलें म्हणजे ह्या स्वारीचें स्वरूप पोकळ असावें असें वाटत नाहीं (ले. १००३)

त्याच वेळीं बेदनूरच्या वारशाग्रइल वाद उपस्थित होऊन बहलोलखान व सर्जाखान हे आदिलशाही सरदार बेदनूरवर स्वारी करण्यात गुतले होते (१५८६ वैशाख शु. ३, १८-४-६४, ले. ९८८) श्रानण-भाद्रपदमध्ये हें युद्ध चालूच होतें (ले. ९९९ व १००५)

याच सुमारास गोपेकर पोर्तुगीज आणि उपरिनिर्दिष्ट कानड्यांचा राजा याच्यांत किनाऱ्यावरील बदरासवर्धी काहीं वाद चालू होता. परंतु आदिल-शाहाच्या स्वारीमुळे वहुतेक पुरें होत आलेले बोलणें तिसकटण्याची पाळी आली (ले. ९९९). आणि ठाणीं हातीं येण्यासाठीं पोर्तुगीजांना हत्यार हातीं घ्यावें लागले (ले. १०१३, कार्तिक शु. ७, १६।१०।६४)

कुडाळ प्रात व त्याच्या आसपास कानडा व गोपेप्रात याचे परस्पर सबध ह्या स्वरूपाचे होते. शिवाजीच्या बद्दल या वेळीं तिकडे विशेष विचार १५८६ च्या पावसाळ्यात कोणीच करित नव्हतें. खुद्द वेंगुलें बदरास बडे साहेबिणीची चागली मर्जी असल्यामुळे शिवाजी आपल्याशी चागला जागतो व त्याचा सरसुभेदार राजजी पंडीतहि सलोल्यानें रहातो असा तेथील डचांचा अभिप्राय झालेला होता. एका काळीं शिवाजीबद्दल इज्जतें मत चांगले होतें. त्याप्रमाणेंच या वेळीं डचांचेहि असून ' या प्रातात शिवाजीला मोठा मान असून लोक त्याच्यावर प्रेम करितात ' असें त्यांनीं श्रान्णात लिहून ठेविलें आहे (ले. १००२). तात्पर्य, विजापूरच्या चालू झालेल्या शिवाजीला विरोध करणाऱ्या घोरणात सामान्य लोक किंवा डच वगैरे व्यापारी याची सहानुभूति होती असें वाटत नाहीं. गोपेकराचा पूर्वापामूनच असलेली सहानुभूति आजही कायम होती (ले. १००९)

पावसाळ्यामध्ये शिवाजी स्वतंत्र मोहीम कोणतीच काढू शकत नव्हता. परंतु राजकीय परिस्थितीतील बारीकसारीक फरक शिवाजीच्या लक्षात असल्यामुळे तो आश्विन कार्तिकानंतर आरमारी स्वारी करण्याच्या विचारास लागलेला दिसतो. नारळी पौर्णिमा उलटून गेल्यावर त्याच्या हालचालींची चाहूल मोगलांना लागून आपल्यावर त्याचा रोख असल्याचे जाणून, ' सुरतेकडे मकडेहून येणाऱ्या गल्बताचे रक्षण करावें ' अशी त्यांनीं डच व इज्जतकडे मागणी केली (ले १०१०, १५८६ आश्विन व. १, ५।१०।६४) शिवाजीचा हा पहिलाच आरमारी प्रयत्न कितपत यशस्वी होतो याबद्दल त्या वेळच्या तज्ञांत बराच मतभेद होता. आणि किल्लेकाना शिवाजीची ही केवळ हूल असारी असें वाटले शिवाजी उत्तरेकडे जाणार की दक्षिणेकडे जाणार हें नक्की नसले तथापि तो मनापासून आरमार उभें करण्याच्या मार्गास लागला होता यांत शका नाहीं सुरतेची छट, कुडाळची स्वारी यातील अनुभव व दहाबारा चांगलीं गल्बते बाळगणाऱ्या पाश्चात्य व्यापा-

त्याची पाण्यापरील जबरदस्ती लक्षात घेऊन शिवाजीने आरमार बांधण्याकडे लक्ष पुरविल्याचें आता ठरविलें. सुरतेसारख्या कोठीवर लूट करून समाधान मानण्याऐवजी सपत्तीचा ओघच स्वतः कडे वळवून घेण्याचें साधन म्हणजे गलबते स्वतःच्या मालकीचीं करण्याचा त्यानें आता नाद धरिला. त्याचा सुभेदार राजाजी पडीतहि व्यापाराचा फायदा अनुभवू लागला होता (ले. १००२) आणि शिवाजीहि इतराचा पास घेण्यास कटाळून स्वतः प्रबळ होण्याचा निचार करू लागल्यास नवल नाहीं तें कसेहि असलें तरी शिवाजी परिश्रमपूर्वक ४०।५० गलबताचें आरमार सजवीत होता. भाद्रपदात त्या आरमाराचा मुहूर्ताचा प्रयास व्हावयाचा होता, आणि आप-आपल्या जागीं सर्व लोक तें आरमार कोणीकडे जाणार याबद्दल तर्क करीत बसले होते (ले. १०११)

११. येदिलशहाशी विघाड—कार्तिक वद्य ५ (२९।१०।६४) रोजीं कारवारहून सुरतेस लिहिलेल्या पत्रात शिवाजीनें नुकतेंच वेंगुलें जाळून जमीनदोस्त केल्याची बातमी आली कार्तिक वद्यतीळ ही बातमी असल्यामुळें कार्तिक शुद्ध पक्षात वेंगुल्यार शिवाजी आला असावा. त्यानंतर कुडाळ प्रांतात शिम्न पायसाब्द्याच्या आरमीं आलेली निजापूरकराची स्वारी परतविण्याचा उद्योग त्यानें केला असावा या बाबतींत उपलब्ध असलेले श्रोतक उल्लेख एकदोनच आहेत एक पोर्तुगीज कागदात गोव्याचे व्हाइसरॉयचें पेडणेकर देसायाना पत्र व दुसरें, आदिलशहाच्या त्रिकिलाचें व्हाइसरॉयला पत्र अशीं दोन पत्रे आहेत (ले १०१६ व १०२०) यापेकी पहिलें मार्ग शु ४ (११।११।६४) चें आहे ' शिवाजी व खवासखान याचें युद्ध झालें ' असें पहिल्या पत्रात असून, ' त्यात खवासखान निजयी झाला ' ही बातमी निजापूरच्या त्रिकिलानें दुसऱ्या पत्रात दिली आहे. हें युद्ध अदाजानें कार्तिक वद्य पक्षात आरमीं आरमीं झालें असावें इज्ज्याच्याहि पत्रात (सुरत-कंपनी, मार्ग. व. ३, २६।११।६४) ' आदिलशाही सैन्यानें त्याला गाठून त्याचा पराजय केला ' व त्याला एका विज्रयात कोंडून टाकिलें अशी बातमी दिली आहे ही सुरतेहून आलेली बातमी प्रथम त्यांना कारवारकडून कच्छी असें मानिलें तरी हें युद्ध कार्तिक १५च्या आसपास झालें असलें पाहिजे. एकदर परिस्थिति पहाता तर उल्लेखिलेली निजापूरकराची तयारी पुरी होऊन पायसाब्द्यानंतरच्या त्याच्या युद्धाचा वेत (plan) पक्का होण्या-

पूर्वांच शिवाजीने त्यांना त्यांच्याच मुलखांत गांठून युद्ध दिल्याचें दिसनें. वेगुल्यांस एकादा दुसरा दिवस घालवून तिकडून वंदोवस्त करून शिवाजी घाटातून चढून गेला. मागचा वंदोवस्त त्वरेनें करून टाकल्यामुळे “ राजापूर अद्यापि शिवाजीचेच ताब्यांत आहे. कांहीं महिन्यांपूर्वी शिवाजी-कडून शहरें घेण्याकरितां सैन्य येणार होतें; तें आलें नाहीं. आणि शिवाजी लवकरच सर्व कोंकणपट्टी ताब्यांत घेणार ” असें मार्गशीर्षांत इंग्रजांनीं लिहिलें (ले. १०१९).

या युद्धाबद्दल तपशील इंग्रजी, पोर्तुगीज व डच पत्रांतून इतकाच मिळतो. शकावर्तीत ‘ कार्तिकमासी ईदलशहाचा व राज्याचा विघाड झाला; खवासखान कुडालास आले; राजे तेथें जाऊन घोरपटे मारिले; खवासखानासि झगडा केला; तो पळोन घाटावर गेला ’ असा क्रम आहे. हा क्रम शब्दशः शिवाजीच्या एका पत्राशीं तंतोतंत जमतो (ले. १०४१). ‘ वडिलांचे सेवसी ’ म्हणून शिवाजीनें लिहिलेले हें पत्र होय. ‘ खवासखान तुमच्यावर चालून येत आहे, त्यांच्या समवेस बाजी घोरपडे व खेम सावंत अघाडीला आहेत. घोरपड्यांनीं शहाजीशीं केलेले वर्तन स्मरून ये समयी त्यांचे वेढे घ्यावे ’ असा सूचक इशारा मिळून त्याची सांगता करण्याकरितां शिवाजी निघाला आणि घोरपडे अघाडांस होता त्याला खूद मधोळास

खवासखानाची स्वारी, कुडाळकडील सावंताचें पारिपत्य व बाजी घोर-पट्याचा वध या सर्व गोष्टी १५८० त घेतल्या पाहिजेत. तसें केल्यानें 'वडिलांचे सेवेशीं' यापैकीं वडील कोण हा प्रश्न न राहून वडील म्हणजे शहाजी असा सरळ अर्थ लागतो. परंतु शकावळी हे सर्व प्रसंग तपशीलवार त्याच क्रमानें देते. खवासखान व लखम सावंताचें युद्ध यांना इंग्रजी पत्रांत आधार मिळतो, व-शिवाजीची ही या वेळची स्वारी योग्य वेळीं उचित धोरणानें झाली असें दाखवितां येतें. परंतु मग शहाजी पूर्वीच वारला असल्यामुळे वडील म्हणजे जिजाबाईला हें पत्र लिहिलें असा अर्थ करावा लागतो. या बाबतींत उभय बाजूनीं पुष्कळ बोलण्यासारखें आहे यांत शंका नाही. बाजी घोरपट्याच्या वधाची नक्की तारीख मिळेल असें एकादें साधन मुधोळ-कडील कागदात सांपडेल तरच अर्थात् ह्या प्रश्नाचा पक्का निर्णय लागेल.

प्रस्तुत प्रसंगांत आणखी तपशिलाची भर घालणारें एक विश्वसनीय साधन आहे. मालवणच्या सिंधुदुर्गाच्या उपाध्येपणाच्या बाबतींत पूर्वापार इतिहास देत असतांना ह्या वेळची हकीकत तेथील धर्माधिकार्यानें दिली आहे (काव्येतिहाससंप्रह, पत्रे यादी वंगरे, ले. ४२१, पृ. ३७६-७७):—'महाराज राजश्री योरले कैलासवासी स्वामी यांनीं राज्य आक्रमण करीत असतां कुडाळप्रांती जमाव पाठवून काहीं मुलखाची [त्याची काविजात] होती. ते समयी महाराज राजश्री वसनूर प्रांत मोहीम करावया निमित्त आरमाराच्या जमावानिशीं एथें आले. आणि कुरटें वेटांवर जागा चागर्नी आहे असें पाहून तेथें एक मजवूत किल्ला बांधण्याचा हुकूम देऊन मग आरमारानिशीं वसनूरवर स्वारी केली.' ही वासिलोर किंवा वसनूरची स्वारी माघ वध पक्षात निघाली हें आपल्याला माहीत आहे. त्यापूर्वी महाराजांनीं खुद्द आपल्या हस्ते, १५८६ मार्गशीर्ष वध २ (२५१११६५) रोजी किल्ला बांधण्यास मुहूर्त करून चिरा भूमि-मध्ये बसविला. या वेळीं महाराजाच्या व त्या उपाध्याच्या तोंडीं जे विचार घातले आहेत ते लक्षात घेण्यासारखे आहेत. महाराज म्हणतात, 'पेस्तर संपूर्ण प्रांत हस्तगत करणें आहे हें कृत्य होतच आहे.' म्हणून गांवचाच उपाध्या असला म्हणजे स्थायिकपणा येईल. पुढें त्या उभय उपाध्यांना आश्वासन देताना महाराज म्हणाळे 'तुम्हां येथें निःशक रहा. प्रांत मजकूर हस्तगत झालाच आहे. काहीं किंचित् अदलशाई कुडाळापासून मामले फोंड्या-

पर्यंत ठाणीं आहेत तीं दशहंत खाऊन जातील ? महाराज स्वामीचें राय प्रगळ होत आहे, चिंता करण्याचें कारण नाही, असेंच त्याच्या मनाला पटतें. यान्मून प्रात जिंकणें याचा अर्थ साफ एकादा मुलूख जिंकणें अमान्सूत मधून मधून शिरकाप करीत, पाचर मारीत, टहान मोठीं ठाणीं काबीज करीत अशी प्रगति होत असे अगें दिसतें. ह्या हकीकतीनमून मार्गशीर्ष वर्यांतील एक मुकामहि कायम झाला. कुडाळातील प्रात वराच तान्यात आला आहे, ही प्रस्तुस्थिती धरली पाहिजे. अर्थात् खनासखानानारील स्वारी आटोपून परत आल्यानर माळगणास त्याचा मुकाम महिना दोन महिने पडल्याचें दिसतें

मार्गशीर्ष मासीं खुदायदपूर लुटलें असें शकापली म्हणते. हें खुदायदपूर कुडाळच्या आसपास असायें. याच महिन्यात बहुधा शुद्ध पक्षान नट-कलकडे चार गलवतें पाठवून शिवाजी जमिनीनमून त्या सेन्याला जाऊन मिळणार होता (ले. १०१९). शिवाजी विजापूरकराच्या मुटुग्यात जाळपोळ करतो म्हणून त्याच्यागडल रच १४ च्या पात हाकाटी घेली आहे (ले. १०२२). तसेंच त्यानें हुवळी वगरे वरींच सधन गहोरें लुटल्यागडल गारगार तक्रार केली आहे (पौष शु. ७, ले. १०२४ व पौष रच ३०, ले. १०२९) खनासखानानारील ही स्वारी गेंगुल्यर्भला कार्तीक शुद्धात सुरू होऊन मार्गशीर्ष शुद्धात सपली.

शिवाजीला या वेळीं दाडगी उमेद होती, ह्याच्या द्योतक अनेक गोष्टी आहेत. शिवाजी सुरतगल्याकडे ' मुलुखाची चोर्पाई घा नाही तर मी पुन येऊन लूट करितों ' अशी गारगार वमकी देई (ले १०१९). शिवाजीनें खनासखानाला जमर दिक्षा दिल्यामुळें तो पन्हाळ्याच्या वेळेप्रमाणें पुन विजापूर, हुवळी इकडे स्वारी करून आला. न्याला विजापूरकर घाही उपाय करू शकून नव्हते, ही त्याची ग्वरीखरी नामुष्की होती. परतु ते शिवाजीला आनून मिळून आहेत असा औरंगजेराला निष्कारण सशय येई. प्रस्तुस्थिति अशी होनी कीं, दरबारान मोंगलप्रगण पक्ष रचद असला तरी राष्यात सरंग उदासीन किंवा शिवाजीशी स्नेहाने वागणान्या पक्षाचें प्रावत्य होतें. मोंगल व विजापूरकर ह्याच्यामळें गटेर तें वरून भाडण छानून देण्याचा शिवाजीचा नेहमींचाच उद्योग असल्यामुळें एक वेळ विजापूरकराशी (प २६८) तर दृसत्या वेळीं मोंगलाशीहि (ले. १०२३ पृ. २७३)

खनासखानाच्या लटाईत शिवाजीचा पराजय होऊन दमून गेल्यावर लगेच जयसिंगाच्या ताबडोबत तो सापडला, हे अशक्य वाटण्याचे कारण असे आहे की, मार्गे उर्जन केल्याप्रमाणे शिवाजी दमलेला न दिसता मार्ग शीर्ष वधात नवा किल्ला उभारण्याच्या उद्योगात असून मुख्य तर पुढे कारवाज होतच आहे अशा उमेदीत आहे एरव्हेच नव्हे तर पूर्वी ठरलेल्या कार्यक्रमात फाडीचाहि फरक न करिता त्याने वसनूरवर स्वारी काढली माघी शिवरात्रीला गोकर्णाच्या यात्रेकरिता म्हणून तो निघाला होता (ले १०३२, माघ वद्य ८, २८।१।६५) माघ वधात १२ (फेब्रुवारी १६६५ आरम) चे सुमारास ८५ लहान व ३ मोठी गल्बते घेऊन शिवाजी मालवणातून बाहेर पडला व गोव्यावरून काही विरोध न होता त्रासिलोरपर्यंत जाऊन ते बंदर लुटून गोकर्णास परत आला तेथे तीर्थयात्रा संपादन अकोल्यास गेला आणि तेथून त्याने सर्व आरमार जलमार्गाने पाठवून दिले. राठोळी मोठ्या नद्या उतरण्याकरिता फक्त १२ तराडी ठेवून तो निर्धास्तपणे संचार करू लागला. फाल्गुन वद्य ३ (२२।२।६५) स म्हणजे आपल्या पत्तिसाव्या वाटदिवशी शिवाजी कारवारला आला. तेथे त्याच्या मनात चागली मनसोक्त लूट करून ' होळीची शिकार ' मिळवण्याची होती परंतु शेरखानाचा थोडा दान पडून आणि सुभेदाराने तत्काळ खडणी जमा करून दिल्यामुळे थोडा असमाधानानेच तो दोन दिवसांनी निघून गेला तो भीमगडाकडे असून मोगलांवर चाळून जाण्याचा त्याचा रोख दिसत होता (ले १०४४) लगेच एक महिन्याच्या आन जयसिंगाची स्वारी आली आणि महाराजाच्या चन्ताला उलटी मिळाली मार्गे दिलेली खनासखानाच्या स्वारीची हकीकत नुसतकृत अल्लीनाम्यात बहुतेक तशीच सांगितली आहे मात्र त्यात खनासखानाचे नाव नसून त्याच्या ऐरणी इखलासखाचे नाव आहे. अल्लीनाम्यामधे सहायक सरदाराची नावे सय्यद शाहहजरत, सय्यदी सुखर व शेगमिरा अशी दिली आहेत (शि नि २ पृ ५) बुसतिनेम्ये तीच सिद्दी सरवर, शहा हजरत, शेख मिरा अशी दिली आहेत. थोड्या फार फरकाने उभय याचा एकच आहेत असेहि असून अल्लीनामा व बुसतिने सदातीन यांनी निचापूरकराना दिलेले श्रेय परे उरण्याकरिता वसनूरकडून परत जाताना म्हणजे फाल्गुन वद्य ५ व चैत्र वा १० याचे मध्यतरी गाठून शिवाजीचा पराजय झाला असे मानावे लागेल. परंतु तशी शक्यता दर्शविणारा प्रत्यक्ष उल्लेख अद्याप पहाण्यात नाही

१२. जयसिंगाची स्वारी—सुरतेच्या लुटीनंतर अत्यंत व्रस्त होऊन औरंगजेबानें निर्वाणीचा वाण म्हणून मिर्झा राजा जयसिंगाला पाठविलें. त्याची नेमणूक १५८६ आश्विन शु. ५ (३०-९-६४) रोजी झाली. आणि फाल्गुन वद्य १२ (३-३-६५) तो पुण्यांत आला. ७।८ दिवसांत तेथील व्यवस्था आटोपून सासवडकडे त्यानें मोर्चा फिरविला व दिलेर-खानासमवेत श. १५८७ चैत्र वद्य १० (३१-३-६५) रोजी पुरंधरला घेढा घातला. आपाद् शु. १० (१२-६-६५) स शिवाजी अगदीं टेकीस येऊन जयसिंगाला भेटून तहाविषयी ठरविण्याकरितां गेला आणि बरोबर अडीच महिन्यांत, गेल्या पांच सहा वर्षे सर्वांना भारी होऊन बसलेला शिवाजी जयसिंगानें नमविला. ह्या वेळची सुंदर व सुसंगत हकीकत सर जदुनाथ सरकार यांच्या शिवाजीच्या चरित्रांत दिलेली आहे. इंग्रजी व फारसी धर्मे काळजीपूर्वक अभ्यासिली पाहिजेत असें सोदाहरण पुढें मांडणारे पाहिले तेहासकार जदुनाथ सरकार हेच होत. यामुळे जेथें अस्सल फारसी पत्रांचा मानीं उपयोग केला आहे तेथें त्यांचें लिहिणें बहुधा आक्षेप घेण्यासारखें गेलेलें नाहीं. सदर परिच्छेदांतील जयसिंग-प्रकरण हें खुद्द जयसिंगाच्या पत्र-संग्रहाच्या (द्वाप्त अंजुमान) आधारेनें लिहिलें असल्यामुळे तो सर्वच भाग गचनीय झाला आहे. मात्र प्रो. सरकार हे अस्सल उतारे स्वतंत्र न देतां मध्येच ठेखांत गोवून, गोळावेरीज भाषांतररूपानें किंवा कदाचित् अगदींच त्रोटक स्वरूपांत देत असल्यामुळे अभ्यासकांची घोडी गैरसोय होते. ती दूर करण्यासाठीं भा. इ. सं. मंडळाच्या व कोणत्याहि विद्वत्सभेच्या उघड पद्धतीनें त्यांचा अमूल्य संग्रह लोकांना छापून मिळेल तर त्याचा फार उपयोग होणार आहे.

जयसिंग-प्रसंगावरून प्रामुख्यानें एक दोन गोष्टी दिसून येतात. (१) जयसिंगानें आल्यापासून आपला एक दिवसहि फुकट न घालवितां तडकाफडकीं युद्धाचा शेवट लावून घेतला, यामुळेच तो यशस्वी झाला. मोंगलांचें सैन्य सामान्यतः कितीहि प्रवळ व तयार असलें तरी दख्खनमधील संपर्कानें, चातावरणानें व कामगिरीनें जसजसा काळ जातो तसतसें मर्यास येऊन कमी कार्यक्षम होत जातें, हें ओळखून त्यानें त्वरेनें युद्धाचा निकाल लावून घेतला. (२) औरंगजेबाच्या गैरविश्वासांमुळे जोडसंनापती पाठविण्याच्या पद्धतीनें नेहमीं उभयतांत मतभेद होऊन ते दोघे जसे कधीहि औरंगजेबा-

बिहद बड करु शकत नसत, तसे दुसरे कोणतेहि काम किंवा युद्धाचा बेत ते उत्तमपणे पार पाडण्यास नालायक ठरत. यामुळे नेहमीं गोंधळ माजून कर्तबगार सेनापतीहि निकामी ठरे. हेंहि लक्षांत ठेवून जयसिंगानें प्रथम येतांनाच सर्व अधिकार आपल्या हातीं देण्याचा लकडा लावून त्याप्रमाणें व्यवस्था करून घेतली होती. ज्यांच्याशीं त्याला तोंड धावयाचें होतें तो शिवाजी सर्वस्वीं वाटेल तें करण्यास मुखत्यार असल्यामुळे सेनापतित्व आणि एकसूत्रापणा यामध्ये तो इतरापेक्षां वरचढ ठरे. तेथेहि जयसिंगानें त्याच्याशीं सामना देण्याची योग्य तयारी केली. त्याच्या हुकमांची अज्ञा झाली नाहीं तोंपर्यंत जयसिंग प्रत्येक ठिकाणीं यशच मिळवीत गेला. पुढें त्यानेंच दिलेरखान व खुद्द शिवाजीच्या मदतीनें विजापुरावर स्वारी काढिली त्या वेळीं वैयक्तिक चुरस, शिवाजी व नेताजी यांना संभाळून घेण्याची जरूरी, वगैरे विळक्षण पेंच पडून हुकमतींतील एकसूत्रता केवळ नावाचीच राहिली. त्यामुळे एवढा मोठा सेनापती विजापुराहून पराजय पत्करून माघारा आला.

(३) औरंगजेबासारख्या परधर्मी व सहानुभूतिशून्य अधिपतीची इमानानें सेवा करून शेवटीं भोगाव्या लागणाऱ्या जयसिंगाच्या यातना लक्षांत घेण्यासारख्या आहेत. अपयश येणें हें प्रसंगावर अवलंबून असतें हें लक्षांत न घेता शाहिस्तेखानाप्रमाणेंच जयसिंगाचीहि औरंगजेबानें मानखंडना केली. ह्या किंवा अशा प्रश्नाची चर्चा जयसिंगप्रकरणी, जयसिंग व शिवाजी मिळून विजापूरकरांनरच्या स्वारीस गेले त्यानिपयीं व त्यानंतर महाराजाना आम्यास जावें लागलें त्या सवंधात सविस्तरपणें करणें अर्थात् जरूर आहे. परंतु तर्त स्थळामात्रामुळे येथेच यांबणें भाग आहे.

प्रकरण ११ वें

आग्न्याह्न सुटका

Shivaji was almost worshipped as God, and the renown of his deeds, his eagle glances and long arms, his rapid marches and secret forays, are to this day the most popular themes of the wandering minstrels of the Deccan. - Sir, E. Sullivan. P. 385.

भवतामप्रतोत्युग्रैः समायां तैर्महत्तरैः । दशद्वादश साहसैरम्बवाराधिपैः
स्थितम् । तत्राप्यशस्त्रककरः क्रूरत्वं न विमुक्तवान् ॥ ३७ ॥ द्रष्टव्यं स्वामि-
भिस्तत्र कियद्यत्नेन रक्षितः । तथापि पक्षिवत्सूणं पुत्रेण सह निर्गतः ॥ ३८ ॥
—पर्णालपर्वतग्रहणाख्यान.

उपकारबद्ध महाराष्ट्रानें ज्या महापुरुषास शिव अथवा विष्णूअंश म्हणून संबोधिलें, नव्हे दुष्टांचा संहार करण्याकरतां पुनश्च परमात्म्यानें अवतार घेऊन भूमिभार कमी केला असेंहि म्हटलें, ज्याच्या पराक्रमाचे पोवाडे आजहि सर्वत्र गातांना दृष्टीस पडतात व जे भविष्यकाळांतहि तितक्याच आदरानें आणि प्रेमानें गाईले जाताल—त्या शिवरायाच्या अद्भुत चरित्रांतील जे अत्यंत हृदयस्पर्शी व थरारून सोडणारे प्रसंग आहेत त्यांपैकी महाराजांची अग्न्याह्न सुटका हा प्रसंग अत्यंत चित्ताकर्षक व उत्साहजनक आणि उद्बोधक आहे. जयराम कवीनेंहि त्यासंबंधी आपल्या पर्णालपर्वतग्रहणाख्यानांत फार मार्मीक उल्लेख केला आहे. हा कवी श्रीशिवकालीन असून त्यानें शिव-चरित्र उत्तम अगळोकन केलें होतें असें दिसतें. वरील उताऱ्यावरून भर दरबारांत परम पराक्रमी औरंगजेव वादशाहार्शी त्याचे मोठमोठे नामांकित सरदार उपस्थित असतां व आपण निराश्र असतां शिवाजीमहाराजांनीं कसे

राज्याचा योग्य बंदोबस्त करून शिवाजीमहाराज फाल्गुन शु. श. १५८८ (ता. ५ मार्च १६६६) रोजी राजगडाहून संभाजीमहाराजा वरोवर घेऊन निघाले. सोबत ५०० घोडेस्वार व १५०० पायदळ घेतले तानाजी मालुसरा, येसाजी कंक, सर्जेराव जेधे, हिरोजी फर्जद, राघो मित्र बाळाजी आवजी, निराजी रावजी, राघोबल्लाळ कौरडे, त्रिंबकपंत डवीर प्रतापराव गुजर वगैरे एकजात निवडलेली जिवास जीव देणारी मंडळी वरो वर घेतली.

श्रवासाचा मार्ग — राजगडाहून पुण्यास येऊन, तेथून कोरेगांव, भीमा, राजंणगाव गणपति, घोडनदी, जातेगावहून अहमदनगरास येऊन तेथून कायगांव टोके, सातान्याहून औरंगाबादेस आले. औरंगाबादचा सुभेदार शफी शिकनखान ह्याने आपण स्वतः सामोरे जाऊन महाराजाचे स्वागत न करितां आपले पुतण्यास सामोरे पाठवून आपण दरबार भरून शिवाजीमहाराजाची वाट पाहात बसला. त्याचे मते शिवाजी एक जहागीरदार, त्यास आपण मान देणेचे कारण नाही. शिवाजीमहाराजांनी त्याचे पुतण्यास रूप झाडल्यावर शफी शिकनखान आपले सरदारासह महाराजास जाऊन भेटला. महाराजांस औरंगाबाद येथे वन्याच मेजवान्या झाल्या. औरंगजेव बाद-शहाने शिवाजीमहाराज दिछीस आपणास भेटण्यास येत आहेत त्यांचा मान शहाजाबाप्रमाणे ठेवाया; वाटेत त्यांची सरवराई उत्तम ठेवानी म्हणून सर्व फौजदार व सुभेदार यांस फर्मान सोडले. वाटखर्चाकरितां औरंगाबाद खजिन्यातून महाराजास १ लाख रुपये मिळाले. महाराजा जयसिंग यानीं शिवाजीमहाराजावरोवर आपला अत्यंत विश्वासू सरदार रामसिंग हारा यांस वरोवर देऊन आपला मुलगा रामसिंग यास शिवाजीमहाराजास अत्यंत जपावे, आपण त्यास जिवास धक्का पोंचणार नाही असे वचन दिले आहे,

सिंग व दुसरा एक मुसलमान सरदार मुखलीसखान यास औरगजेव बाद-
शहानें शिवाजीराजास सामेरे जाऊन भेटण्यास सांगितलें.

सन १६५८ मध्ये शहाजहान बादशहास आग्न्याचे फिल्ल्यात अट-
केंत ठेवून राजमुकूट आपण धारण केल्यापासून औरगजेव, आग्न्यास
बाप जिवत असे तोंपर्यंत कधीं गेला नव्हता. ता. २२ जानेवारी १६६६
रोजीं शहाजहान बादशहा कालवश झाला. तो मेला अशी पक्की खात्री
करून घेतल्यावर औरगजेव आग्न्यास आला. मयुरासन व इतर राजजिन्हें
त्यानें दिल्लीहून आग्न्यास आणवून घेतलीं. बाप मेल्यामुळें तो आता निर्भय
झाला. तो जिवत असे तोंपर्यंत त्यास पुन एखादा कट होऊन बापास
गादीवर बसविलें जाईल असें चाटत होते. त्यानें विष घालून बापास
मारण्याचा बरेच वेळा प्रयत्न केला होता. हा गोष्ट सर्वास माहीत झाली होती.
बापास पदच्युत करून व बंदोबस्तानें अटकेंत ठेवून देखील त्याचें समा-
धान न होतां तो कसा मरेल व किती लौकर मरेल अगर मरावा याज-
बद्दल त्याची सारखी खटपट सुरू होती लोक उवड उवड या त्याचे
कृत्याचा निषेध करू लागले होते. व पितृघातक्यास चांगली शिक्षा व्हावी
म्हणूनच परमेश्वरानें दक्षिणेंत शिवाजी राजास निर्माण करून त्यास घोर
चित्तेंत पाडलें होतें अशी बाजारात नेहमीं चर्चा होत असे, असें मनुची
म्हणतो. कसेंहि असो, औरगजेबास आतां कोणी अत शत्रू राहिला नव्हता
म्हणून त्यानें आपला ५० वा वाढदिवस फार मोठया प्रमाणानें अग्न्यात
फरण्याचें ठरवून त्यासाठीं सर्ग तयारी करविली. आग्न्याच्या दिवाणी आम
मध्ये दरवार भरून तेंथें शिवाजीस भेटीस आणण्यास कुमार रामसिंग यास
डुकूम झाला. येथें एक गोष्ट सांगणें इष्ट आहे. मराठी वखरकार व प्राट
डफसारखा इतिहासकार शिवाजीमहाराज दिल्लीस भेटीकरिता गेले म्हणून
लिहितात, त्याचें कारण बादशहा अग्न्यास येईतोंपर्यंत ८ वर्षे दिल्लीसच
असे व शहाजहान मेला म्हणूनच तो आग्न्यास आला व तोहि महाराज
अग्न्यास पोहोचण्याचे अगोदर घोडेच दिवस तेंथें आला होता म्हणून
दिल्लीस ते रवाना झाले असें समजून सार्वत्रिक तसें लिहिलें गेलें असावें.
असो; औरगजेव बादशहाचे वेळीं सार्वभौम राज्याच्या सत्तेचा जवळ जवळ
कळस झाला होता. आपलें वैभवं पूर्णपणें शिवाजीस दाखविलें असतां
शिवाजी दिवून जाईल असें औरगजेबास वाटलें होतें मरजरीचे पडदे

ल्यास सोनेरी काढण्या व गोंडे लागलेले, तंबूच्या कनाती भरजरीच्या, खाली पर्शियन गाळिचे अंधरेलेले व जिकडे तिकडे उत्तमोत्तम पोशाख केलेले सशस्त्र शिपाई उभे केलेले दिसत होते, दिवाणी-आममर्घाळ दरबारांत एक हजारीपासून १२ हजारीपर्यंत निरनिराळे दर्जाचे सरदार, नाना तऱ्हेचे रत्नालंकार घालून आपआपले जागी सोन्याचे अगर रुप्याचे कठड्यांनी मर्यादित केलेल्या जागेवर हात बांधून उभे होते. समोर सर्व जगांत ज्यास जोड नाही अशा देदिप्यमान मयुरसिंहासनावर बादशहा औरंगजेब अंगांत चिलखत घालून व वर पांढरा स्वच्छ अंगरखा घालून बसला होता. त्याचे मस्तकावरील पगडीवर दिव्य हिरे झळकत होते. बादशहानें आपले जवळ निरनिराळीं शस्त्रे रक्षणाकरितां ठेविलीं होतीं. जवळच मागील बाजूस नख-शिखांत चिलखतें घातलेले सशस्त्र दोन हजार लोक न दिसतील असे उभे करून ठेवले होते.

अशा या दिवाणी-आमच्या दरबारांत ता. १२ माहे मे सन १६६६ या दिवशीं हिंदुस्थानांतील अत्यंत दोन महत्त्वाचे पुरुष एकमेकांसमोर येण्याचा योग विधिघटनेनें आला. नेमलेल्या वेळीं कुमार रामसिंग शिवाजी-महाराजांस दरबारांत घेऊन आला. भालदारांच्या लळकान्यांत शिवाजीमहाराजांची स्वारी दरबारांत येतांच विजापूरच्या प्रबल सरदारास-अफझलखानास-एकाकी मारणाऱ्या, पाहिस्तेखानास, बादशहाचे खास मामास, नामोहरम

एक परमात्मा किंवा महान् सत्पुरुष अथवा ईश्वररूप मातापितरें यांशिवाय इतर ज्यानें आपलें कोणापुढें डोकें कधीहि वांकविलें नव्हतें, तो या यवन बादशहापुढें डोकें वांकविण्यास तयार झाला नाहीं. कुमार रामसिंगानें लगभग आपण होऊनच बादशहापुढें करभार सादर केला. बादशहा या पुरुषांचे भर दरवारांतील वर्तन पाहून थक झाला. त्यानें शिवाजीच्या अनेक गोष्टी आजपर्यंत ऐकल्या होत्या; पण तो इतका धाडशी, भर दरवारांत देखील बादशहास मोंगळ सम्राटास न नमतां उभा राहिलेला पाहून बादशहा विषण्णचित्त झाला. त्यानें त्यास तिसऱ्या दर्जाचे सरदारांत उभे राहण्यास कळविलें (ले. ११२८). ज्यांच्या पाठी आपल्या फौजेनें पाहिल्या. आपल्या फौजेपुढें पाठ दाखवून ज्यांस पळतां मुई थोडी झाली, आपला लहान ७ वर्षांचा मुलगा बादशाही पंचहजारी—त्या मुलाच्या त्या पळपुढ्या सरदारांच्या मार्गे उभे राहण्यास सांगून बादशहानें जाणूनबुजून आपला अपमान केला तो सहन करणें त्यास शक्य नव्हतें. कुमार रामसिंगास त्यानें त्याचे कंबरेचा खंजीर मागितला. यावरून दरवारांत त्यांस निःशस्त्रच नेण्यांत आलें होतें, हें स्पष्ट दिसतें. पर्णाळ—पर्वतप्रहणाख्यांनातहि तसेंच छिहिलें आहे. शिवाजीमहाराजांनीं जयसिंगानें आपणांस दरवारांत पाठवून फसविलें व आपला अपमान केला असा रामसिंगास ठपका दिला. बोलाचाली झाली. बादशहानें काय आहे म्हणून तपास करतां 'दख्खनच्या जगलांतील वाघ दरवारांत गरम झाला' म्हणून कळविलें. शिवाजीमहाराज क्रोधानें सतत होऊन बेशुद्ध झाले. त्यांस गुलाबपाणी शिंपून सावध झाल्यावर शिविरास घेऊन जाण्याचा हुकूम होऊन दरबार खलास झाला. न जाणो, काय प्रसंग गुजरला असतां शाहिस्तेखानानें कळविल्याप्रमाणें १२ हात उडी मारून सिंहासनावर चाल करून दगा केला असता तर काय प्रसंग येता—खुद्दाने खैर केली, शिरसलामत सुटलों असें औरंगजेबास वाटून थोडा धीर आला व त्यानें दुसरा हुकूम होईतोपर्यंत शिवाजीमहाराजास पुनः दरवारांत आणूं नये म्हणून हुकूम दिला.

मिरझा राजा जयसिंगानें कळविल्याप्रमाणें गोष्टी घडून आल्या नाहींत. बादशहानें आपणांस वागत्रावें तसें वागविलें नाहीं; सुरत आणि शाहिस्तेखान या दोन गोष्टी लक्षात आणून आपण कोण, आपला प्रभाव काय, आपणासारखा पुरुष सहकारी मिळाल्यास साम्राज्याची इश्रत वाढेल या

त्यास सोनेरी काढण्या व गोंडे लागलेले, तंबूच्या कनाती भरजरीच्या, खाली पार्शियन गालिचे अंघरलेले व जिकडे तिकडे उत्तमोत्तम पोशाख केलेले सशस्त्र शिपाई उभे केलेले दिसत होते, दिवाणी-आममधील दरबारांत एक हजारोपासून १२ हजारोपर्यंत निरनिराळे दर्जाचे सरदार, नाना तऱ्हेचे रत्नालंकार घालून आपआपले जागी सोन्याचे अगर रुप्याचे कठड्यांनी मर्यादित केलेल्या जागेवर हात बांधून उभे होते. समोर सर्व जगांत ज्यास जोड नाही अशा देदिप्यमान मयुरसिंहासनावर बादशहा औरंगजेब अंगांत चिखत घालून व वर पांढरा स्वच्छ अंगरखा घालून बसला होता. त्याचे मस्तकावरील पगडीवर दिव्य हिरे झळकत होते. बादशहानें आपले जवळ निरनिराळीं शस्त्रे रक्षणकारितां ठेविलीं होतीं. जवळच मागील बाजूस नख-शिखांत चिखतें घातलेले सशस्त्र दोन हजार लोक न दिसतील असे उभे करून ठेवले होते.

अशा या दिवाणी-आमच्या दरबारांत ता. १२ माहे मे सन १६६१ या दिवशीं हिंदुस्थानांतील अत्यंत दोन महत्त्वाचे पुरुष एकमेकांसमो येण्याचा योग विधिघटनेनें आला. नेमलेल्या वेळीं कुमार रामसिंग शिवाजी महाराजांस दरबारांत घेऊन आला. भालदाराच्या लढकान्यांत शिवाजीमहा राजांची स्वारी दरबारांत येतांच विजापूरच्या प्रबल सरदारास-अफझलखानास एकाकी मारणाऱ्या, पाहिस्तेखानास, बादशहाचे खास मामास, नामोहरा करून पुण्याहून पळविण्यास लावणाऱ्या व कित्येक खानांची खा खां जिर विणाऱ्या व बादशहाच्या त्या मोगल सम्राटाच्या सत्तेशीं टक्कर देणाऱ्या वीर पुरुषाच्या मूर्ताकडे स्वाभाविकच सर्वांचें लक्ष वेधलें. बादशहापासून ते शेवटच्या दर्जाच्या मनसबदारापर्यंत एकसमयावच्छेदें जर कोणाचें लक्ष एका विभूतीकडे लागलें असेल तर ते शिवाजीराजांकडे !! असा तो नर-वीर शिवाजी दरबारात प्रविष्ट झाला. त्यानें निमित्तमात्रांत सर्व दरबाराची स्थिति अग्लोकन केली. सर्व हिंदु राजे व सरदार अत्यंत नम्रतेनें खाली माना घालून उभे राहिलेले त्यानें अग्लोकन केले. अगोदरच आम्यास येतांच, ज्या तऱ्हेचा मान ठेवाय्यास फहिजे होता, व तो ठेवला जाईल असें मिरझा राजा जयसिंग यानें कळविलें होतें, तसा ठेवला न गेल्यामुळे

एक परमात्मा किंवा महान् सत्पुरुष अथवा ईश्वररूप मातापितरें यांशिवाय इतर ज्यानें आपलें कोणापुढें डोकें कधीहि वांकविलें नव्हतें, ती या यवन बादशहापुढें डोकें वांकविण्यास तयार झाला नाहीं. कुमार रामसिंगानें लगभग आपण होऊनच बादशहापुढें करभार सादर केला. बादशहा या पुरुषांचे भर दरवारांतील धर्तन पाहून धक्क झाला. त्यानें शिवाजीच्या अनेक गोष्टी आजपर्यंत ऐकल्या होत्या; पण तो इतका धाडशी, भर दरवारांत देखील बादशहास मोंगळ सम्राटास न नमतां उभा राहिलेला पाहून बादशहा विपण्णचित्त झाला. त्यानें त्यास तिसऱ्या दर्जाचे सरदारांत उभे राहण्यास कळविलें (ले. ११२८). ज्यांच्या पाठी आपल्या फौजेनें पाहिल्या. आपल्या फौजेपुढें पाठ दाखवून ज्यांस पळतां भुई थोडी झाली, आपला लहान ७ वर्षांचा मुलगा बादशाही पंचहजारी—त्या मुलाच्या त्या पळपुढ्या सरदारांच्या मार्गे उभे राहण्यास सांगून बादशहानें जाणूनबुजून आपला अपमान केला तो सहन करणें त्यास शक्य नव्हतें. कुमार रामसिंगास त्यानें त्याचे कंबरेचा खंजीर मागितला. यावरून दरवारांत त्यांस निःशस्त्रच नेण्यांत आलें होतें, हें स्पष्ट दिसतें. पर्णाल—परतप्रहणाख्यांनातहि तसेंच लिहिलें आहे. शिवाजीमहाराजांनीं जयसिंगानें आपणांस दरवारांत पाठवून फसविलें व आपला अपमान केला असा रामसिंगास ठपका दिला. बोलचाली झाली. बादशहानें काय आहे म्हणून तपास करतां 'दख्खनच्या जंगलांतील वाघ दरवारांत गरम झाला' म्हणून कळविलें. शिवाजीमहाराज क्रोधानें संतप्त होऊन वेशुद्ध झाले. त्यांस गुलाबपाणी शिंपून सावध झाल्यावर शिविरास घेऊन जाण्याचा हुकूम होऊन दरबार खलास झाला. न जाणो, काय प्रसंग गुजरला असतां शाहिस्तेखानानें कळविल्याप्रमाणें १२ हात उडी मारून सिंहासनावर चाल करून दगा केला असता तर काय प्रसंग येता—खुदाने खैर केली, शिरसलामत सुटलें असें औरंगझेबास वाटून थोडा धीर आला व त्यानें दुसरा हुकूम होईतोपर्यंत शिवाजीमहाराजास पुनः दरवारांत आणूं नये म्हणून हुकूम दिला.

मिरझा राजा जयसिंगानें कळविल्याप्रमाणें गोष्टी घडून आल्या नाहींत. बादशहानें आपणांस वागणारे तसें वागविलें नाहीं; सुरत आणि शाहिस्तेखान या दोन गोष्टी लक्षांत आणून आपण कोण, आपला प्रभाव काय, आपणांसारखा पुरुष सहकारी मिळाल्यास साम्राज्याची इन्नत वाढेल या

गोष्टीकडे औरगजेवानें दुर्लक्ष करून जाणूनबुजून आपला अपमान केला या भावनेनें शिवाजीमहाराजाचे मनाची अत्यंत चळविल्ल शाली. आपणास देशी परत जाण्यास हुकूम व्हावा म्हणून अर्ज करण्यास आपला वकील राघो वल्लाळ घोरटे यास वादशहाकडे पाठविलें असता; सबूर करावी, मागाहून हुकूम होईल म्हणून कळविलें. कुमार रामसिंगानें वादशहास अर्ज करिता त्यांस कळविलें कीं, शिवाजी महाराजांनीं आपला मुलगा ओलीस ठेवून घाटल्यास देशी जावें. ही गोष्ट महाराजास विलकुल पटली नाहीं. आता काय करावें असा विचार येऊन पडला. इतक्यात ता. २५ माहे मे रोजीं अग्न्याचा कोतवाल फूलादखान यास शिवाजीमहाराजाच्या शिविरावर पहारा बसविणेचा हुकूम झाला व त्याप्रमाणें पाच हजार फौजेचा महाराजाचे शिविरामोंगतीं गराडा पडला. महाराजाचे फौजेतील सर्व शिपाई एक जात लढाऊ, ज्यांनीं कैक वेळा मोंगलाचे व विजापूरचे फौजेचा मोड केला होता; एक एक इसम दहास भारी असा निवडून आणलेला होता; ज्यास आपले जिवाची यत्किंचित पर्वा नव्हती; ज्यांनीं आपल्या धन्याकरितां वाटेळ तें केलें असतें, असे होते. आतां मोठा पेंच पडला. औरगजेवाचे ताब्यांत आपण सापडलों. न जाणो पुढें काय होणार. ज्यानें प्रत्यक्ष आपले वापास बदि-वासात ठेवेलें. ज्यानें आपले बहु जगातून नाहींसे करून जो तख्तावर बसला. पुतणे बंदीत टाकून गुस्तरूपें त्याचा वध केला. तो काय आपणांस-त्याचे कष्टे शत्रूस-सोडतो हा विचार मनांत आला. तथापि तो महापुरुष त्रिकूल डगमगला नाहीं. त्यानें जेवढी शिकरत तेवढी करून पाहिली पण देशी परत जाणेस आज्ञा मिळणें कठीण झालें. आता त्यानें काय करावें हें मनाशीं ठरविलें. तुम्हीं शिवाजीस आग्न्यास पाठवितांना त्यास काय सांगून पाठविले, काय वचनें दिलीं याजबद्दल जम्बर खुलासा करावा असा औरगजेवानें जयसिंगास हुकूम पाठविला. शाहिस्तेखानाची वायको आग्न्यास होती तिनें आपला मुलगा ज्यानें मारला, आपल्या खारिदाचीं बोंटें ज्यानें फापलीं त्याजवर आपली फिर्याद आहे, दाद मिळावी, म्हणून वादशहाकडे अर्ज केला. जनानखान्यातील वायकानीं तिची बाजू उचलून या "सैतानास" या खुनी माणसास इनसाफ करून शिक्षा द्या म्हणून सारखी ओरड घुरू केली. अशा स्थितींत फिदा इ-हुसेन नांवाचे सरदारास नवा वाढा बांधून त्यांत शिवाजीस ठेवणेचा आहे करितां ताबडतोब इमारत तयार

करावी म्हणून हुकूम झाला. शिवाजीमहाराजांनी निराजी रावजी (प्रल्हाद निराजीचे वडील) व बाळाजी आरजी चिटणीस यांजकहून हिशेबी फडणीस रहल्लाखान यांजकडे संधान बांधून, शिवाजीमहाराजास गुरुवारचा उपास असतो; देशी असतांना ते त्या दिवशी मोठा दानधर्म हिंदू-मुसलमान इत्यादि सर्वांस करतात; त्यांजला परवानगी असावी म्हणून कळविल्यावरून वाद-शहाची परवानगी रहल्लाखानानें मिळविली. गुरुवारचा उपास व दानधर्म सुरू झाला. रामसिंगामार्फत बादशहास अर्ज केला कीं, आम्ही बादशहाचे हुकुमाप्रमाणें आग्यास दरबारी राहिलों. बादशहास आपलेकरता व आपले फौजेकरतां विनाकारण कर्च करावा लागतो. करिता तो विनाकारण खर्च न व्हावा म्हणून आपली आलेली फौज देशी परत जाण्यास हुकूम दिला जावा. ही विनंति ऐकतांच बादशहास फार आनंद झाला. त्यास वाटलें, फौज राहूं दिली असती तर एखादे वेळीं गोंधळ होणेचा संभव होता, पण अनायासें फौज देशी गेल्यावर शिवाजी आपले हातात पक्का सापडणार. मग आपणास कांहीं करणें झाल्यास भीती राहिली नाहीं. त्यानें फौज देशी पाठविण्याचा रुकार दिला. फौजेस देशी घेऊन जा म्हणून प्रतापराव गुजर यास सांगताच तो इमानी योद्धा कबूल होईना. तो म्हणाला “ महाराज आपण लाखाचे पालन करणार—आपणांस शत्रूचे गोटांत असहाय सोडून आम्ही आपला जीव बचावण्याकरतां देशी कधीही जाणार नाहीं. ” महाराजांनी त्यांची समजूत घातली. महाराजांनी सांगितलेली गोष्ट त्यांस पटली व सर्व फौजेसह प्रतापराव गुजर आग्याहून देशी जाण्याकरतां म्हणून निघाला व त्यांतील प्रत्येक मनुष्य निरनिराळ्या वेपानें आग्याचे आसपास भागी फिरत राहिला.

प्रत्येक गुरुवारी शिवाजीमहाराजांनी फार दानधर्म सुरू केला. हिंदू-मुसलमान हा भेद ठेवला नाहीं. गरीबास याप्रमाणें दानधर्म सुरू करून बादशहाचेच परवानगीनें सर्वांस मेयामिठाई पाठविणेस सुरवात केली. मुख्य प्रधानापासून तों लहान सरदारापर्यंत रोज मिठाईचे मोठे पेटारे भरून मिठाई जाऊ लागली. अशा रीतीनें थोड्याच अर्घ्यांत सर्व शहरात शिवाजी महाराजांचे औदार्याबद्दल फार ख्याति होऊन प्रत्येक इंसान, अशा थोर पुरुषास औरंगजेबानें विनाकारण प्रतिबंध केला, विश्वासानें बोलावून आणून विश्वासघात केला, असें म्हणूं लागला. रजपूत राजेरजवाड्यात

य सरदारात तर फार असंतोष उत्पन्न झाला. महाराजा जयसिंगा सारख्या पुरुषानें ज्यास वचन देऊन पाठविलें त्यास अशा तऱ्हेनें वागविल्यामुळे आपला सुरक्षितपणा राहिला नाहीं व याचा परिणाम चांगला होणार नाहीं असें ते उघड बोलू लागले. ही गोष्ट बादशहाचे कानानर जाऊन रजपूत लोकांचें असें मत होणें बरोबर नाहीं असें त्यास वाटूं लागलें. शिवाजीस नाहींसा केल्यास काय परिणाम होईल व त्यास राहूं दिल्यास काय परिणाम होईल याचा तो विचार करू लागला. एके वेळीं त्यास अफगाणीस्थानात शहाअन्वास बादशहाशीं लढण्या करता पाठवणा असें वाटून त्यानें शिवाजीस तसें विचारलेंहि. शिवाजीनें आपली फौज आपणास मिळाल्यास आपण अफगाणिस्थानात जाण्यास तयार आहोंत; पण दुसऱ्याचे फौजेचें आधिपत्य घेऊन जाणेस तयार नाहीं असें कळविलें. देशी कासीद (पत्र घेऊन जाणारे जासूद) कागदपत्र देऊन जाणाऱ्या लोकांबरोबर पत्रें पाठविलीं जात त्याहून तोंडी निरोप निराळा दिला जात असे. एका ग्रंथकाराचे म्हणण्याप्रमाणें महाराजांनीं आपली काहीं फौज गुजरायचे सरहद्दीवर आपणानर काहीं प्रसंग आला असता उपयोगी पडावी म्हणून आणून ठेविली होती असें दिसते.

शिवाजीचें काय करणें याबद्दल औरंगजेबाचा पक्का निश्चय झाला नव्हता. कुमार रामसिंगास राजा जयसिंगानें कळविलेप्रमाणें महाराजाचे जिवास कोणचेहि प्रकारें अपाय न व्हावा म्हणून तो अहर्निश जपत होता. अशा स्थितीत मनुची या प्रथकारानें लिहिल्याप्रमाणें फिदाई हुसेन याचा याडा तयार झालेमुळे श्रावण वद्य १३ ता. १८ आगष्ट १६६६ रोजी त्यात शिवाजीमहाराजास नेण्याचा हुकूम झाला होता, ही खबर रामसिंगानें महत्प्रयासानें मिळवून शिवाजीमहाराजास ता. १७ आगष्ट श्रावण वद्य १२ रोजी कळविली.

याचे अगोदर महाराज वारवार बरेच वेळां अजारीं पडू लागले होते. त्यांस औषध वंगरे देण्यास वैद्य व हकीम येत जात असत. त्यासहि मेना-मिठाई भरपूर जात असे. मेनामिठाईचे पेटारे जात असता पुढादरानचे शिपाई अति तत्परतेनें त्यांची तपासणी करीत असत, त्यामुळे पेटारे जिकडे तिकडे जाण्यास फार वेळ लागे. याबद्दल शिवाजीमहाराजांनीं जाकरदान , रड्डाखान जमातर्च फडणीस व इतर सरदार याजकडे फार वेळां

तकारी केल्यामुळे पूर्वीच्याइतकी तपासणीची सक्ती राहिली नव्हती. शिवाय शिवाजीमहाराजांचे सर्वांवर सारखेंच लक्ष असल्यामुळे पहाऱ्यावर असलेल्या लोकांस ते विसरले नव्हते. त्यांसहि प्रत्यहीं ते मिठाई, फळफळावळ देऊं लागल्यामुळे कृतज्ञता बुद्धीनें तेहि प्रेमानें वागू लागले. तपासणी नांवाची राहिली. असल्या पुण्य पुरुषाचा संशय घेणें त्यांस पाप वाटू लागले. याप्रमाणें स्थिती असतां रामसिंगानें सांगितल्याप्रमाणें श्रावण वद्य १२ (ता. १७ आगष्ट) रोजी सायंकाळीं उदईक फिदाईहुसेनचे बाड्यांत जावें लागणार व तेथें गेल्यावर जिवावर वेतणार. आतां वेळ नाहीं. गेलेच पाहिजे म्हणून दोन मोठमोठे पेटारे आणवून त्यांपैकी एकांत महाराज व दुसऱ्यांत संभाजी यास बसवून राजरोस हे पेटारे शिपाई लोकांच्या जवळ पहाऱ्यामधून बाहेर नेण्यांत आले. शिवाजी-महाराजांची प्रकृति फार विघडली. तरी वारंवार पुसतपास केल्यामुळे व आलेगेलेमुळे त्रास होतो करितां कृपा करून कोणी त्यास त्रास न होईल असे वागा; म्हणून सांगितले गेल्यामुळे पुढील गोष्टी करण्यास सवड मिळाली. रेटाऱ्यांत बसण्याचे अगोदर बहुतेक सर्व मंडळी कांहीं ना कांहीं सववींवर बाहेर निघून गेली होती. हिरोजी फजंद हा शिवाजीमहाराजांचा सावत्र टंकवळा भाऊ असल्यामुळे हुबेहुब त्यांसारखा होता. त्यास महाराजांनी आपगावर संकट आलें आपण गेले पाहिजे; न गेल्यास प्राणावर वेतणार हें कळवितांच हात जोडून तो म्हणाला. "महाराज आम्ही आपले देह महाराजांवरून ओवाळून टाकण्यास तयार आहोंत. आपण जगल्यास आमचेसारखे लाखों लोक सेवेस हजर होतील व त्यांचे चीज होईल. पण आपणांस कांहीं बरे-वाईट झाल्यास आम्हास कोण त्राता होईल. आपण जावें. आमची काळजी करूं नये." मदारी मेहतर मुसलमान मुलगा महाराजांचा सेवक तोहि तसेच म्हणाला. महाराज गहिवरले. त्यांनीं हिरोजीस आपली आंगठी दिली व त्यांचा निरोप घेऊन ते रवाना झाले. श्रावण वद्य १२ चे सायंकाळी ७चे सुमारास ही गोष्ट झाली. हिरोजी, महाराजांचे पलंगावर दुर्लई पांघरून निजला व मदारी मेहतर फरास त्याचे पाय दावीत वसला. मधून मधून शिपाई पाऊल न वाजवितां महाराजांची प्रकृति कशी आहे हें पाहणेस येऊन जात. मदारी त्यास रूण करून झोंप लागली असे सांगून जाण्यास सुचवी. याप्रमाणें रात्र गेली. दुसरे दिवशीं दुपारी तीन वाजेतोंपर्यंत कांहीं गडबड झाली नाहीं. पण गुप्त हेरानें औरंगजेबास खबर दिली कीं, शिवाजी महाराज

पसार झाले. कोतवालास आपून विचारतां त्यानें आपला पहारा ज्य्यत असून शिवाजी आजारी असून निजला आहे म्हणून कळविलें. बातमीदारानें पुनः खबर दिली. शिवाजी पसार झाला. ५-२५ मैल निघून गेला असला पाहिजे. तपास व्हावा. पुनश्च कोतवालानें तेंच सांगितलें. तिसरे खेपेस हेरां आपण खोटें ठरलों तर डोकें मारा; पण शिवाजी गेला खास असें कळविलें. बाद-शहानें फुलादखानास स्वतः जावून पाहून मग येवून कळवावें म्हणोन सांगितलें. -कोतवाल जाऊन पाहूं लागला. तों शिवाजी निजला असून मदारी मेहतर पाय दावीत आहे. संशयनिवृत्ती व्हावी म्हणून पाहतां शिवाजी नसून हिरोजी असल्याचें दिसलें. फुलादखान घाबरला. हिरोजीस त्यानें पलंगावरून खाली ओटले. दरडावून विचारूं लागला. शिवाजी कोठें आहे? 'काल संध्याकाळीं आपणास पलंगावर निजणेस सांगितलें. त्याप्रमाणें आपण निजलों पुढें काय झालें माहीत नाहीं. आपले ज्य्यत पहाण्यांतून ते कसे निसटून जातील याचा विचार आपण करावा' म्हणून म्हणूं लागला. मदारी मेहतर यानें तसेंच सांगितलें. आतां प्रसंग कठीण आला. आपलें डोकें उड-णार म्हणून फुलादखान घाबरला, पण बादशहास ही हकीकत सांगितल्या-शिवाय सोय नाहीं. म्हणून तो मोठ्या कष्टानें त्यांजकडे गेला. आपला बंदोबस्त फार कडक होता. पण 'हजरत सलामत' तो सैतान जमिनीत गुप्त झाला. या कोठीच्या भोंकांतून सूक्ष्म रूप घेऊन तो बाहेर पडला अगर कांहीं जादू करून जनापराचें रूप घेऊन निसटला हें कळण्यास मार्ग नाहीं, असें बोलू लागला. शाहिस्तेखानाचे शिथिरावर छापा घातला त्यावेळीं बादशहाकडे त्यानें जी हकीकत कळविली त्यात शिवाजी मोठा जादूगार, १२ हात उडी मारतो, निरनिराळीं रूपे घेतों. भोंकांतून बाहेर पडतो, त्याचा भरवसा नाहीं व त्यामुळेंच इतका बदोबस्त केला असतां तो शिथि-रांत आला घोंगे लिहून कशीतरी त्यानें बादशहाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. बादशहानें त्याजवर काडीइतका विश्वास ठेवला नाहीं. पण न जाणो असें कांहीं झाल्यास आपली फजीती होईल म्हणून दरबारांत शिवाजीस त्यानें लावच उभे करण्यास सांगितलें होतें. पण आतां जेव्हां फुलादखान तसेंच बोलू लागला व तो कसा निसटला याचा उलगाडा होईना, तेव्हां त्यास वाटले तो कोठेंतरी अग्न्यांतच लपून राहून आपला घात पारानें करणार म्हणून त्यानें आपले शरीर रक्षकांची संरक्षा वाढ-

मिळी. शस्त्राखें जवळ ठेवली व फार काळजीनें वागू लागला. आपले कपाळीं हात मारून घेऊन आपण इतकी सावधगिरी ठेवली असता आपले हातावर तुरी देऊन तो पळाला. आपली बदनामी झाली म्हणून खेद करू लागला. त्यानें दशदिशास अनेक स्वार पाठलागास पाठविलें व शिवाजीस पकडून हजर करावा म्हणून सर्त्र फर्मीनें पाठविलीं.

शिवाजीमहाराजास पेटान्याहून गावाबाहेर बाळाजी आवजी, निराजी रावजी यांनीं नेले. तानाजी मालुसरे वगैरे मडळी घोडी घेऊन बाहेर ३ मैलावर तयार होतीच. पेटारे नेणारे दक्षिणीच लोक होते. त्यास परत पुष्कळ पैसा देऊन राना केले महाराज व सभाजी घोड्यावर बसून यमुना पार झाले व पुनरपि दुसरे ठिकाणीं नांवेत बसून अलीकडील थडीस घेऊन रातीरात ४२ मैलाचा प्रवास करून पहाटचे सुमारास मथुरेस आले. मथुरा आग्न्याचे उत्तरेस असलेमुळे व तिकडे शिवाजीमहाराज जाण्याचा बिलकूल सभय नसलेमुळे पाठलाग होणेची भीति नव्हती. बखरकारांनीं दिह्नीहून मथुरेस गेले म्हणून म्हटले आहे ते चूक आहे. कारण दिह्नीहून मथुरा दक्षिणेस असल्यानें ताण्डतोत्र ते त्या बाजूस जाते तर पकडले गेले असते. उत्तरेस आग्न्याहून गेलेमुळे ती भीति तात्पुरती तरी नव्हती. मथुरा-वृदावनास गोकुळ अष्टमी (श्रावण वद्य ८) चा फार मोठा उत्सव फार प्राचीन काळापासून असतो व त्या उत्सवास लाखों यात्रा जमते. त्यात गोसावी, वैरागी, सन्यासी, उदासी वगैरे अनेक लोक जमत असत व अद्यापिहि जमतात. त्याप्रमाणें गोकुळअष्टमीनंतर चरथ्याच दिवशीं म्हणजे द्वादशीचे रात्रीं शिवाजीमहाराज तेथें जाऊन पोहोंचले. सकाळींच त्यांनीं यमुनेवर जाऊन क्षौरत्रिधी उरकला. सर्त्र केस काडून टाकले. अगास राख फासली व गोसाव्याची भगनी वखें परिधान करून महाराज व त्याचे अनुयायी गोसावी बनले. बाळाजी आवजी व निराजी रावजी यांनीं प्रधान मोरोपत पिंगळे याचे मेहुणे कृष्णाजी त्रिमल, काशी व निश्वनाथ यांचा पत्ता काडला. महाराजाची भेट करविली व त्याजपार्शीं सभाजी महाराजास ठेवले. त्यास मुत्रलक पैसा दिला व आपले खास स्वदस्त्रांचें पत्र येतांच मुलास सभाकून दक्षिणेंत आणारे म्हणून सांगितले. आता प्रश्न असा उद्भवतो कीं हे तीन वधू याच वेळीं मथुरेस असणेचें कारण काय ? ते शिवाजीमहाराज मथुरेस पकडून येतांच बाळाजी आवजी यास कसे भेटतात ? त्याजपार्शीं

सभाजी महाराजास ठेगण्याइतकी त्याची खात्री कशी पटते ? लाखों रुपयाचें बक्षीस लागलें असता व सभाजीसारखा राजपुत्र जन्मळ असल्यावर त्यास मोगलाचे स्वाधीन करून तें बक्षीस मिळविण्याचें अनायासे साधन असता ते त्या मोहास बळी पडणार नाहींत याची खात्री या मडळीस या संकटप्रसंगी कोणी पटवून दिली ? या लोकाची यास ओळखच होण्याची अगर पटण्याची काय कारणें झालीं असानीं ? आम्हास वाटतें, ही मडळी काही तरी निमित्तानें या प्रसंगाचीच वाट पाहात तेंयें राहिली असानी त्रिस्थळी यात्रेपैकी मथुरा हे क्षेत्र नसल्यामुळें तेंयें यात्रेकर्त्यांनीं गेले पाहिजे असें नाहीं. शिवाय औरंगजेबाच्या कारकीर्दीत व अशा दगळींचे वेळीं यात्रेकरताच ही मडळी तेंयें आली असतील हे समजत नाहीं आगगाडी होणेचेपूर्वीं महायात्रा करणें फार धोक्याचें होतें यात्रेस जाण्याचें म्हणजे आता आपण सर्ग सकटातून बाचून परत येणें शक्य नाहीं म्हणून सर्गांचा अखेरचा निरोप घेऊन लोक यात्रेस जात असत मग हिंदुधर्मद्वेष्या औरंगजेबाचे वेळीं महायात्रेस किती अडचणी असतील याचा निचार करता हे लोक तेंयें यात्रेनिमित्त आले असल्याचे समजत नाहीं

मोरोपत पिंगळे मुख्य प्रधान हे श्रीसमर्थ रामदासस्वामी याचे शिष्य होते मोरोपत, महाराजाचा उजवा हात त्या वेळच्या अयत महत्त्वाच्या पुरुषाचा तो अप्रणी आग्न्यास जाताना सर्ग राज्याचा कारभार त्याजवर सोपविलेला, अशा पुरुषाचे हे मेहुणे हे याच वेळीं मथुरेस राहतात व महाराजहि अग्न्या हून तेंयेंच येतात व अनायासे त्याजपार्शी सभाजीमहाराजास विश्वासानें ठेवतात ही गोष्ट पूर्वनियोजितच असली पाहिजे मथुरेस सर्गांचा मठ होता त्यात सर्गांचे काही तरी अग असानें असें दिसतें

एकदां यमुना नदीवर महाराज स्नानास गेले त्यांनरोर असलेली सर्व मडळी गोसानी वेपात स्नानास गेली तेंयें त्याजरोर वृष्णाजी त्रिमलहि होता महाराजांनीं तेंयील घाटाची अनास्था पाहून दुःख प्रदर्शित केलें, व हे घाट दुरुस्त केले असता काय खर्च पडेउ अशी चौकशी केली मग गोसानी यास घाटास काय पैसा लागळ याजबद्दल चौकशी करणेचें कांहीं कारण नसता तो चौकशी करतो याजबद्दल तेंयील एका चोत्रे ब्राह्मणास आश्वर्य वाटून तो म्हणाला, हे महाराज खरे गोसानी दिमत नाहींत वृष्णाजी

त्रिमल यानें त्यास बाजूस घेऊन त्याचे कानांत कांहीं सांगताच तो गप्प झाला. त्यास मथुरेचा क्षेत्रोपाध्याय करून त्यासहि आपले बरोबर घेतला.

मथुरेस जमलेल्या सहस्रावधि गोसावीवैराग्यांत हे नवे गोसावी मिळून गेले. आतां बहुजन समाजांतून आपणास कोणी ओळखतील याची चिंता त्यांस भीति राहिली नाहीं. तथापि मथुरेस राहणें इष्ट नसल्यानें महाराजांनीं मथुरा सोडली व पूर्वेस प्रयागचा रस्ता धरला. बरोबर शेषनास गोसावी; त्यांत निराजी रावजी यांस फार भापा येत असल्यामुळे त्यांसच महंत करून त्यांचे आगेमागे सर्व चालू लागले. पायांतील चढाऊ जोड्यांत हातांतील पोकळ काठ्यांत, एकतारीच्या पोकळ दांड्यांत, अंगांतील रूच्या वंड्यांत अगणित उत्तमोत्तम रत्नें, हिरे, पांच वंगीरे लपवून बरोबर घेतले. द्रव्याचा पुरवठा मजबूद केला. कांहींनीं गंगेच्या कावडी खांद्यावर घेऊन काशी कापडी झाले. अतएव कोणास शंका न यावी इतका वेपपालट केला गेला. प्रयागाहून काशीस आले. खाफीखान इतिहासकार म्हणतो, आपण सुरत येथें असतां नाभाजी नांवाचा एक ब्राह्मण वैद्य आपणास भेटला. त्यानें आपणास हकीकत सांगितली ती अशी:—“एके दिवशीं पहाटे आपण गंगेवर स्नानास गेलो असतां एक गोसावी आपलेजवळ आला व त्यानें आपणास कांहीं दिलें व स्नानाचा मंत्र सांग म्हणून गंगेंत उभा राहिला. त्यांस आपण मंत्र सांगणार इतक्यांत घाटावर कांहीं गडबड झाली. त्यात शिवाजी नांवाचा राजा अग्याहून फरारी झाला असून त्यास जो कोणी पकडून देईल त्यास फार मोठे बक्षीस मिळेल, असें कोणी म्हणाल्याचें ऐकिलें. मंत्र सांगाना म्हणून पाहातो तो गंगेत तो इसम नाहीं. आपणहि भिऊन काशी सोडून सुरतेस आलों. आपणास दक्षिणा मिळाली. त्यांत ९ हिरे, ९ रत्नें, ९ मोहरा, ९ होन या प्राप्तीवर आपण घर बांधून सुखी झालों.” यावरून शिवाजीमहाराज काशीकडे असतां जवळ जवळ पकडलें जाण्याचा संभव आला होता असें दिसतें. काशीहून पाठण्याहून गयेस गेले. तेथें दानधर्म केला. वाटेंत एका मुसलमान सुभेदारानें शिवाजीच्या बरोबरीच्या लोकांस संशयानें पकडलें. मनांत कशाची शंका न धरतां शिवाजी गोसाव्याच्या वेपांतच सुभेदारास रात्री भेटले. गोसाव्यास कां धरलें ? म्हणून विचारतां शिवाजीबद्दल हुकूम आला असून नाना तऱ्हेच्या वेपांत तो सांपडण्याचा संभव आहे. सनब गोसाव्यास अटकावळें म्हणून त्यानें सांगतां; त्यास धरल्या-

पासून काय फायदा होणार ? जहागीर मिळेल, अब्द वाढेल, म्हणून म्हणतांच 'मी शिवाजी आहे. २ हिरे तुम्हांस देतो, जन्म जन्म दुसऱ्याकडे पहावयास नको व इतकेहि करून मलाच धरून माझे डोकें उडविलेले पाहून डोळे निववावयाचे असल्यास अवश्य तसे करावे' म्हणून हिरे पुढे ठेविले. सुभेदारांस मोह आवरेना व विनाकारण अशा मोठ्या पुरुषास मारून आपणांस काय फायदा होणार. मोठे वक्षीस मिळून शिवाय एक मोठा प्रबळ आपणास मित्र मिळाला म्हणून पोक्त विचार करून त्यानें घरलेल्या लोकांस सोडून दिले व शिवाजी महाराजांसहि जाऊं दिले. नंतर गयेहून महाराज कटकास आले. तेथे कोणी थकलाभागला तर त्याजकरिता एक घोडे बरोबर असावे म्हणून एक लहानसें घोडे घेण्याचें ठरविले. त्यास चांदीचें नाणें न देतां चुकून सोन्याचें नाणें दिले. तें पाहून घोड्याचा मालक म्हणाला, महाराज, आपण खरें गोसानी नसून कोणी तरी वेपधारी गोसावी आहां. न जाणो, आग्याहून पळालेले शिवाजीमहाराजहि असूं शकाल. त्यांस सोन्याच्या नाण्याची येळी देऊन तेथून जगन्नाथास येऊन दर्शन घेऊन. गोंडवनांत चांधास आले. देवगडाहून पाइनगंगा वगैरे नद्या उतरून गोदातटाकी आले. श्रावण-भाद्रपद महिना, नदीनाले भरपूर चाललेले. मोठमोठ्या गावांतून न जातां आडमार्गानें अरण्यातून जावे लागल्यामुळे किती त्रास झाला याची कल्पनाहि होणें शक्य नाहीं. महाराजांबरोबरचे कोणासहि मार्ग ठाऊक नव्हता. कृष्णाजी त्रिमल यास वाट माहीत म्हणून त्याचे विनंतीवरून त्यास बरोबर घेतला होता. मथुरा सोडल्यानंतर प्रयाग, काशी, गया, गंगासागर येथे समर्यांचे मठ होते, त्यातील महंतांचा अथवा समर्थ भक्तांचा खात्रीनें या कार्या उपयोग झाला असला पाहिजे, नाहींतर ज्या गांवी समर्यांचे मठ त्याच गांवांवरून प्रवास करण्याचें कारण नव्हतें. असो. गोदानटाकी आल्यावर इंदूर येथे समर्यांचा मठ होता तेथे येऊन कडेपळीत प्रांतांत कोडोळी गांवीं एके रात्री ही मंडळी मुकामास आली. तेथील पाटलाचे घरां जातां त्यानें फार आदरातिथ्यपूर्वक सत्कार केला. सर्व गोसाव्यांस गोड्यांत जागा दिली. स्वयंपाकपाण्याची सोय केली. पाटलाची वृद्ध मातोश्री दुःखानें सांगूं लागली कीं, २।४ दिवसांमागेच आनंदराय तेलगराय नांवाचे दोन मराठे सरदारांनीं येऊन गांव लुटले. गुरेढोरे नेली. त्यामुळे असल्या पुष्प पुर्यांस देण्यास त्याजपार्शी काहीं राहिले नाहीं शिवाजी नांवाच्या कोणा

राजाचे ते सरदार होते असें समजले. वार्ड म्हणाली, ज्या राजाचे सरदार गोरगरिवास छुटतात व अनर्थ करतात त्या शिवाजीस आग्न्यांत अडकावले असे लोक म्हणतात, तेथेच त्यास देवानें ठेवावें. महाराजांनीं त्या बार्डचे नांव टिपून घेतले. पुढें भागानगर विजापूर मार्गानें गोकर्णमहाबळेश्वरास जाऊन सह्याद्रीमार्गानें मार्गशीर्ष शु॥ ५ ता. २० नोव्हेंबर १६६६ रोजी ही गोसावी मंडळी राजगडीं आली. अद्याप राजगडावरील हवालदार वगैरे मंडळी त्या वेळची गोष्ट म्हणून सांगतात कीं, गोसावी राजगडास आले. मातोश्री जिजाबाईच्या आज्ञेवरून त्यांस आंत घेतले. तेथें त्यांची सर्व व्यवस्था नीट ठेवली. भजन वगैरे सुरू झालें. अप्रतिम भजन ऐकून लोक संतोषी झाले. शिबंदी बेसावध नव्हती. गोसावी यांजवर त्यांची पूर्ण नजर होती. तथापि त्यांचे भजनावरदल मातोश्रीकडे खबर गेली. कसें भजन करतात म्हणून त्यांस भजन करणेस बोलाविलें. भजन सुरू झालें. निराजी रावजी "हंत वसले भोंवतीं गोसावी भजन करूं लागले. महाराज शिवाजी भजन श्रुताना व आपलें भजन स्वतः मातोश्री ऐकतात पाहून केव्हां भेटून पायावर स्तक ठेवीन असें त्यांला झालें होतें. ते उठले व मातोश्रीसमोर जाऊन त्यांचे पायावर त्यांनीं मस्तक ठेविलें. मातोश्री जिजाबाईंनीं साधूपुरुषानें हें काय केलें. म्हणून म्हणता निराजी म्हणाले, 'माईजी, ए महाराज शिवाजी आपके लडके, आप पछानते नही हो' असें म्हणतांच महाराजांनीं आपल्या डोक्यावरील रत्न काढून तेथील खूण दाखवून मातोश्रीस घट्ट मिठी मारली. मातापुत्र भेटले. सर्वत्र आनंद झाला. तोफा सुटल्या सर्व महाराष्ट्रभर जनतां धन्यवाद गाऊं लागली. मृत्यूचे जबरज्यांतून महाराज सुटून देशीं आले म्हणून रामेश्वराचे सर्गानां अनन्यभावे आभार मानले. फाल्गुन शु॥ ९ ता. ५ मार्च १६६६ रोजी महाराज राजगडाहून हत्तीवर बसून पूर्ण ऐश्वर्यानें फौजफाटा लवाजमा घेऊन निघाले ते मार्गशीर्ष शुद्ध ५ ता. २० नोव्हेंबर १६६६ रोजी म्हणजे सुमारे ९ महिन्यांनीं अजमासे २ हजार मैलांचा अल्पंत विकट प्रवास शत्रूचे भुलखांतून करून परत गोसाव्याचे रूपानें आलेले पाहून लोकांस काय वाटलें असेल; त्यांचे मनाची स्थिति काय झाली असेल याची कल्पना होणें शक्य नाही. बुद्धीबळाचे भाषेत बोलावपाचें म्हणजे औरंगजेबावर महाराजांनीं मात केली. प्रश्न असा उतन्नवतो कीं, महाराज अगोदर आग्न्यास गेलेच का ? त्याचें उत्तर हें कीं—

१ स्वतः जाऊन एकंदर स्थिती काय आहे ती पहावी.

२ सर्व रजपूत राजांशीं स्नेह संपादून त्यांस आपणास अनुकूल करून घ्यावे.

३ बादशहावर आपली छाप वसवून त्यांजकडून साधल्यास दक्षिणची सुभेदारी मिळवावी.

४ बादशहाचे इच्छेप्रमाणें व हिंदूंचे कल्याणार्थ विजापूर व गोवळ-कोंढ्याचीं राज्ये खालसा करावीं.

५ हीं राज्ये जिंकल्यावर स्वाभाविकच त्यांचे चाकरीस असलेले सैनिक आपलेकडे नौकरीस ठेवावे.

६ प्रवळ सेना झाली, सत्ता उत्तम प्रस्थापित झाली म्हणजे, रजपूत लोकांस पूर्वीच अनुकूल करून घेतले असल्यामुळे त्यांचे सहाय्यानें धर्म-युद्ध पुकारावें.

७ दिल्ली-साम्राज्यास अखेरचा शह देऊन दिल्लीवर हल्ला चढवावा.

अशा हेतूनें दिल्लीस जाणेकरितां तयारी करून निघाल्यावर आग्यास पोहोचल्यावर औरंगजेबानें जगुं काय त्यांचे मनोगत जाणून त्यांस नजर कैद केल्यावर सर्वरंग अनपेक्षित रीतीनें बदलल्यामुळे त्या परिस्थितीस तोंड देऊन आपले हाडचाळीस निराळे रूप देणें शिवाजीस प्राप्त झालें. १ बिलकूल शंका अगर संशय उत्पन्न न होईल अशा रीतीनें प्रथम आपण आग्यास राहणेस कबूल आहोत. २ आपली फौज देशी जाऊं घावी. व त्यामुळे बाद-शहास खर्च कमी पडेल असे भासवून फौजेतील सर्व लोक आपले मदती-करितां नाना वेपानें जवळचे मुळखांत पसरविले. ३ मिठाईचे कंठे पाठ-विणेची पद्धत पाहून जनतेत आपले संबन्धी प्रेम उत्पन्न केले. ४ व पुढील सुटकेच्या उपायाची पूर्व तयारी केली; व ५ अशा उपायानें वेमाळूम आपली सुटका करून घेऊन औरंगजेबास आपली पुरी ओळख करून दिली.

*हा प्रसंग अत्यंत उद्बोधक असून तो सर्वांनीं कौतुकानें वाचावा, अशा योग्यतेचा आहे.

*महाराजांनीं आपल्याकरितां ज्यांनीं ज्यांनीं अनंत कष्ट केले, प्रसंगीं देह देण्यास सुद्धां मार्ग पाहिले नाहीं. त्या सर्वांस पारितोषिकें दिली. हिरोजा फर्जदास रायग-डची हवालदारी दिली. मदारी मेहतरास सिंहासनाची पूजा झाल्यावर पूजेचे सर्व द्रव्य त्यास दिले जावें म्हणून आशा झाली, या स्वामीभक्त पुरुषाचें घराण्यांतील लोक अद्याप सातान्यास रहातात.

प्रकरण १२ वें

सुटकेनंतरचीं तीन वर्षे.

१ शिवाजीच्या गैरहजेरीतील मराठ्यांच्या हालचाली—ह्या साडेदहा महिन्यांच्या काळांत दक्षिणेंत मराठ्यांच्या हालचाली काय होत होत्या ह्यासंबंधीचे फारसे कागदपत्र उपलब्ध नाहींत. फॅक्टरी रेकॉर्ड्स मधून या काळांतील मराठ्यांच्या हालचालींवर फारच थोडा प्रकाश पडतो. परंतु जो कांहीं पुरावा उपलब्ध आहे त्यावरून शिवाजीचे सरदार, विशेषतः मोरोपंत, हे स्वस्थ बसले नव्हते हें उघड दिसतें. फॅक्टरी रेकॉर्ड्समध्ये पुष्कळ वेळां पुढील तारखेच्या एकाद्या लांबलचक पत्रांत मागील आठदहा महिन्यांची हकीकत सारांशरूपानें ग्रथित केलेली असते. यामुळे अमुक हकीकत एका काळावधींत झाली हें सांगतां आलें तरी त्या गोष्टीचा नक्की काळ अन्य पुराव्याच्या अभावीं ठरवितां येत नाहीं. त्याचप्रमाणें या रेकॉर्ड्समध्ये विश्वसनीय हकीकतीबरोबरच दंतकथेप्रमाणें परंपरेनें कळलेल्या गोष्टीहि ग्रथित केलेल्या असतात व अशा वेळां पत्राची पैवस्ती, लेखकाचा दर्जा, ज्यास लिहिलें त्याचा दर्जा, लिहिण्याचा उद्देश व इतर पत्रांतून आलेल्या हकीकतींचा परस्पर मेळ या गोष्टी घ्यानांत घेऊन पत्रांतील हकीकतींची विश्वसनीयता ठरवानी लागते. उदाहरणार्थ, एका पत्रांत नेताजीचा शिरच्छेद झाला (ले० ११२६) असें लिहून नंतर पुढें त्याची दुरुस्ती झाली आहे. ह्यावरून हातांत असलेल्या कागदाच्या तत्कालीनतेप्रमाणेंच त्याचें स्थान-माहात्म्य लक्षांत घेऊनच त्या कागदाचा अव्यवस्था ठरविला पाहिजे हें उघड आहे. असो. वर सांगितलेल्या साडेदहा महिन्यांपैकीं शिवाजी देशांतून निघून आप्रवास जाऊन पोहोंचला त्या काळांत म्हणजे मार्च ५ पासून मे १२पर्यंत मराठ्यांनीं मोंगलांनिरुद्ध कांहीं धुमाकूळ माजविलेला नसावा; कारण शिवाजीचा आप्रवास जाण्याचा गुप्त उद्देश कोणाच्या कल्पनेप्रमाणें कदाचित् दुसरा कोणताहि असला तरी, जाहीर उद्देश अर्थातच झालेला पुरंदरचा तह पुरता पदरांत पाडून घ्यावा व शक्य तर मोंगलांच्या नामधारी तावेदारीखाळीं विजापूरकरावर विनहरकत हल्ले चढविण्यास फरमांनीं परवानगी मिळवावी हाच होता. अशा वेळां मोंगलांनिरुद्ध आगळीक करण्याजोगें कृत्य मराठ्यांकडून शि-व-नि. २०

होईल हें संभवत नाही. त्याचप्रमाणें मे १२पासून ऑगस्ट १७ तारखेपर्यंत शिवाजी आप्रयास कैदेत होता त्या काळांतहि मोगलांची खोडी काढणें म्हणजे शिवाजीच्या जिवावर आपत्ती ओढवून घेणें होय ही गोष्ट तत्काळीन मराठ्यांनीं विसरणें शक्य नसल्यामुळें याहि काळांत मराठ्यांच्या हालचाली मर्यादित असणार हें उघड आहे. किंबहुना शिवाजी श्रावण व० १२स(ऑगस्ट १७) सुटला ही बातमी दक्षिणेस पोहेंचून ती नक्की होईपर्यंत सुमारे १५ दिवसांचा काळ लोटला असेल, तोंपावेतो मराठे मोगलांविरुद्ध लढले नसतील. तेव्हां शिवाजीच्या गैरहजेरीतील मोगलांविरुद्ध झालेल्या मराठ्यांच्या हालचालींचा काळ सप्टेंबर ते डिसेंबर १६६६ या चार महिन्यांचा असला पाहिजे असें तर्कशुद्ध अनुमान करणें वावगें होणार नाही.

विजापूरकरांचे हल्ले परतवीत परतवीत जयसिंग एक एक पाऊल मागे घेत होता; अशा स्थितीत त्यास शिवाजीकडून घेतलेल्या किल्ल्यांचें रक्षण करण्याचें सामर्थ्य राहिलें नाहीं. म्हणून त्यानें देशावरील पुरंदर, सिंहगड, लोहगड व कोंकणांतील माहुळी व कर्नाला ह्या किल्ल्यांचा बंदोबस्त राखून बाकीच्यांची पाडापाड करविली. ही संधि साधून मोरोपंतांनीं आपले गेलेले किल्ले फिरून परत घेण्याची खटपट चालविली. शिवाजी परत येईपर्यंत कोंकणांतील बहुतेक किल्ल्यावर मराठ्यांचें निशाण पूर्ववत् लागलें. तो येण्याच्या सुमारासच कल्याण प्रांताचा बहुतेक भाग फिरून मराठ्यांच्या हस्तगत झाला. ह्या सर्व गोष्टी ग्रॅट डफ 'मराठी कागदपत्रांच्या आधारे लिहितों' असें उल्लेखितो व ते कागदपत्र मिळालेवत म्हणून चुटपूट लागून राहते. सरकार या मोरोपंताच्या हालचालींचा उल्लेख करीत नाहींत, परंतु रोहिडा किल्ल्याच्या आसपास मराठे एकत्र जमाव करूं लागल्यानें जयसिंगाची कशी तारांबळ उडाली व त्यानें घाईनें ५०० स्वारांचें पथक त्याच्या रक्षणार्थ कसें पाठविलें; तसेंच अण्णा (दत्ताजी देशमुख) यांनीं पंढरपुराकडे कसा धुमाकूळ माजविला यामुळें जयसिंगास तिकडेहि कसें लक्ष पुरवावें लागलें ह्याचें हस्तअंजुमानच्या आधारे वर्णन केले आहे. त्याचपैकी (ले० ११४५) हें जयसिंगाच्या गुमास्त्याचें पत्र पुणें प्रांतांतील घडामोडीचा उल्लेख करीत आहे. शिवाजीचा जावई, फलटणकर बजाजीचा मुलगा, महादजी निंबाळकर हा पुण्याच्या आसपास धुमाकूळ घालीत असतो. माझा धनी (जयसिंग) यानेहि त्या बाजूला बंदोबस्ताकरितां त्या प्रांताचे जहागीरदार नेमले आहेत; ते असे. बाबाजी भोसले

वगैरे लोक सुपे घेयें; हलालखान इंदापूरच्या बाजूला; घलीत्रखान चांभार-गोंधाच्या बाजूला; हसनखान, अबदुल रसूल व आणखी कांहीं दक्षिणी इतरत्र ठेविले आहेत. त्रिंबकजी भोसले वगैरे लोक रासीनकडे पाठविले आहेत. सर्वांच्या आधीं बाबाजी भोसले आपल्या जहागिरींत पोहोचून त्यानें महादजीवर हल्ला करून त्याचे पुष्कळ लोक मारले.....पुढें चार दिवसांनीं महादजीला विजापूरकरांची मदत मिळून त्यानें बाबाजीवर अचानक छापा घातला. बाबाजी या हल्ल्यांत पडला.....जगसिंग त्याच बाजूला ह्या अप-यशाचें परिमार्जन करण्याकरितां जाणार होता. परंतु 'आपण निकडे गुंतलों तर विजापूरकर उच्चल खातील' या भीतीनें तो बेत रद्द केला व तिकडच्या बाजूला ५००० लोकांनिशीं अबदुल हमीदला रवाना केलें." ह्या पत्रांतील 'त्या प्रांताचे जहागीरदार नेमले आहेत' या वाक्यावरून जयसिंगानें नवीन प्रांतावर अमल बसविण्यासाठीं त्या प्रांतांतील स्थायिक वजनदार माणसांचा कसा उपयोग करण्याचें मनांत आणिलें तें दिसून येतें. हें पत्र डिसेंबरांतील म्हणजे शिवाजी आल्यानंतरचें आहे; पण त्यांतील हकीकत शिवाजीच्या गैर-हजेरींत घडलेली आहे.

याखेरीज फॅक्टरी रेकॉर्ड्समधील ता० ५ सप्टेंबर १६६६ चें पत्र (ले० ११३५) कुडाळच्या बाजूला शिवाजीच्या गैरहजेरींत झालेल्या हालचालीवर प्रकाश पाडतें. "रुस्तुमजमाला शिवाजीविरुद्ध सेनापत्य मिळाल्यानंतर त्याच्या नेहमींच्या वहीवाटीप्रमाणेंच शिवाजीशीं संधान ठेवून आणि आपण शत्रूविरुद्ध शक्य ती खटपट करित आहोंत असें आदिल-शहास भासवून कुडाळच्या हद्दीवरील रांगणा या नांवाचा मजबूत किल्ला अंतस्यपणें त्यानें रावजी पंडिताचे हवालें केला. ह्यामुळें आदिलशहानें चिडून जाऊन सर्व हस्तकासह त्याची कत्तल करण्याचा हुकूम दिला. परंतु मित्राच्या मध्यस्थीमुळें विजापुरास जातीनें जाऊन खुलासा करण्याची संधि त्याला देण्यांत आली आहे. आतां विलक्षण देवानें हात न दिल्या तर तो मांतून सुटणें कठीण आहे." या पत्राची तारीख ५ सप्टेंबर आहे खरी; पण रुस्तुमनें रांगणा मराठ्यास नक्की केव्हां दिला तें कळत नाहीं. परंतु २४ एप्रिल १६६६ च्या कारवाराहून आलेल्या पत्रांत (ले. ११२६) ही बातमी नाहीं. कारवारास विजापूरची बातमी लयकर कळणें शक्य आहे, हें लक्षांत घेतां व त्या पत्रांत केवळ दख्खनचीच नव्हे तर इतर ठिकाण-

चौहि सविस्तर वातमी लिहिली आहे, हें पाहता रांगण्यावद्दलची महत्त्वाची गोष्ट अगोदर घडली असतां त्याची वातमी कारवारपर्यंत पोहोचत नाही व पोहोचल्यावर लेखक ती अशा पत्रांत सविस्तर लिहिणार नाही हें असंभवीय दिसतें. म्हणून ह्या रांगण्याचा प्रकार एप्रिल ते सप्टेंबर मधील अर्थात् शिवाजीच्या गैरहजेरींतील असला पाहिजे. रांगण्याची मोहीम म्हणजे मोगलांशी युद्ध नव्हे, हें लक्षात आगविलें असता पूर्वीच्या छेदकांत लिहिलेल्या अनुमानास काहींच बाध येत नाही. ह्या पत्रातील बाबाजी भोसले यास प्रो० सरकार ठिकठिकाणीं तानाजी असें संबोधित आहेत. वर वर्णिलेली हकीकत खरी असेल तर रुस्तुमजमाचे मराठ्यांशी फिरून सख्य जुळलें असें म्हटलें पाहिजे. शिवाजीच्या गैरहजेरींत मराठे मुत्सद्दानीं हरप्रयत्न करून त्याची भैरी संपादन केली असावी. हीं सर्वच वर्णनें जमेस धरून पाहता तत्कालीन मराठ्यांत शिवशाहीच्या स्थापनेवद्दल तीव्र आकांक्षा होती. सभाजीच्या मृत्यूनंतरच्या सकटपरपरंत महााराष्ट्रांनें जें अनुपम चैतन्य जगाच्या निदर्शनास आणिलें, त्या तेजाची किंचित् चमक या वेळीं दिसून आल्याशिवाय राहिली नाही व या साडेदहा महिन्यांत सर्वांची खार् पटली कीं, शिवाजीच्या नेतृत्वाखालीं जे मराठे आपला पराक्रम दर्शवितात ते शिवाजीच्या गैरहजेरींतहि अशा तशा तऱ्हेनें चिरडले जाणारे नाहीत.

हें शिवाजीच्या गैरहजेरींत झालेल्या युद्धविषयक हाडचालींचें वर्णन झालें. या काळातील अंतर्गत राज्यव्यवस्थेवर प्रकाश पाडणारे कागदपत्र फारसे उपलब्ध नाहीत. आहेत त्यावरून मातुश्री जिजाबाईच्या कर्तृत्वाची साक्ष पटते. बाबाजीराय प्रभु देश कुळकर्णी पुणें यास माघ शु. ६ शके १५८७ रोजीं लिहिलेलें पत्र शिवाजी आप्रयास निघण्याच्या किंचित् अगोदरचें आहे. त्यात जिजाबाई कुळकर्णीस लिहिते 'नशते कयले केळियास चिरंजीव मुल्हाजा करणार नाहीत' (ख. १८, पान ३०); दुसरें पत्र शिवाजी आल्यानंतरचे म्हणजे माघ शु. १० १५८८ चें आहे (ले. ११४९, खं. १६, पा. ३७.) त्यात कानदखोरे येथील बाबाजी झुंझाराव व कानोजी पतंगराव यांचा भाऊवदीचा तटा मातुश्री आऊसाहेव (जिजाबाई) यांनीं गोत बैसोन मिटविला. त्याचा महजर बरील लेखांकांत दिला आहे. हीं दोन्ही पत्रे शिवाजी दक्षिणेंत असताचीं असलीं तरी पाहिलें शिवाजीस उत्तरेस जाण्याचा वेध लागला तेव्हांचें व दुसरें शिवाजी दक्षिणेंत आल्यावर पूर्णपणें

स्वकार्यक्षम होण्यापूर्वीचें आहे. त्यावरून निजानाई त्याच्या गैरहजेरींत किती कर्तव्यगारीनें काम करीत असेल याचा सहज उलगडा होतो.

२ सुटकेच्या वातम्यांमुळे उडालेली गडबड— शिवाजी सुटल्याबरोबर त्यासंबंधीची बातमी मात्र वाऱ्याच्या वेगानें चहूंकडे पसरली. तत्कालीन फॅक्टरी रेकॉर्ड्सवरून, जो तो दुसऱ्यास 'शिवाजी सुटला, शिवाजी सुटला' असें सांगत सुटल्याचें दिसून येतें (ले. ११३७, ११४१-४२-४३ पहा). २९ सप्टेंबर १६६६ च्या पत्रांत कारवारचे व्यापारी लिहितात कीं, शिवाजी सुटला हें खरें असलें तर औरंगजेबावर आतां चांगलाच पश्चात्ताप करण्याची पाळी येईल. पुढें ही संशयित बातमी पक्षी झाल्यावर शिवाजी येतो तो एकदम सुरतेवरच येतो कीं काय अशी सुरतनाल्यास भीति पडली; (पा. १७१ पहा) व ते विलायतच्या डायरेक्टरास तावातावानें लिहितात कीं, 'आपण आम्हांस त्याजबरोबर पत्रव्यवहार ठेवा असें लिहितां; परंतु असल्या दगलबाज चोराबरोबर आम्ही कांहीं-एक संबंध ठेवूं इच्छित नाहीं.' ह्याच सुरतेच्या हवालदाल स्थितीचें वर्णन, (पान २०७ वर) सुरतेहून कारवारला ता. १७ ऑक्टोबर १६६६ रोजीं गेलेल्या पत्रांत आहे. फॅक्टरी रेकॉर्ड्समधून शिवाजीस चोर, दगलबाज वगैरे विशेषणांचा आहेर अव्याहत झालेला आहे. परंतु असल्या निंदकांच्या तोंडूनहि एखादा निर्वाळा चुकून बाहेर पडतो. (पान ५२ वर) कारवारचे व्यापारी लिहितात कीं, 'शिवाजी मोठा दरोडेखोर असल्यानें व्यापारी लोक त्याच्या टापूंतून मालाची नेआण करण्यास सहसा धजावणार नाहींत. परंतु कांहींचें मात्र त्याच्याविषयीं असें मत आहे कीं, त्यानें एकदा वचन दिल्यावर तो तें विश्वासानें पाळणें हा आपला धर्म समजतो व म्हणून तो वचनभंग करीत नाहीं' ! एकूण प्रतिपक्षाच्या गोटात स्वतःविषयीं असें मत उत्पन्न करण्याइतका मोठेपणा शिवाजीच्या अंगां होता हें वाचून अभिमान वाटतो. प्रो. सरकार आपल्या चरित्रात याबद्दलचा उल्लेख करीत नाहींत! दुसराहि प्रासंगिक मुद्दा उल्लेखितों. तो असा कीं, शिवाजीचे प्रतिपक्षी व परकीय त्रयस्य इ. स. १६६६-६७ सालीं देखील शिवाजीस बंडखोर म्हणतात; यावरून शिवाजीची या काळापर्यंतहि इतरांकडून गणना 'यशस्वी बंडखोर' येवढ्यापर्यंतच होत होती. तेव्हां 'यशस्वी बंडखोरास'

‘ राजा ’ म्हणवून घेण्याकरितां राज्याभिषेकाची किती आवश्यकता होती हें यावरून सहज दिसून येतें.

३ जेथे शकावलींतील झुटित उल्लेख व प्रो. सरकार— या ठिकाणीं सन १६६६ तीळ घडामोडींची बहुतेक हकीकत पूर्ण होते. पण जेथे शकावलींत ‘ मार्गशीर्ष मासी (श. १८५८) पीरमिया व ताजखान देवरुखी होते. तो झगडा होऊन मारिला. हातीं पाडाव केला. ’ असें कलम आहे त्याची संगति कोठेंच लागत नाही. कारण हे पीरमिया कोण व कोठले याचा संदर्भ कळत नाही. प्रो. सरकार यांनी आपल्या शिवचरित्राच्या तिसऱ्या आवृत्तीला जो कालादर्शाचा तक्का जोडला आहे त्यांतहि हेंच कलम भापांतर करून मार्गशीर्षाचे जागी डिसेंबर व शकाचे जागीं सन घालून दिलें आहे. परंतु मूळ ग्रंथांत त्याचा कोठेंहि पत्ता नाही व कालादर्शांतहि हें कलम जेथे शकावलीवरून घेतलें असा उल्लेख नाही. जेथे शकावलीच्या विश्वसनीयतेबद्दल मनांतून शंका नसल्यामुळे स्वतः तिचें अंध अनुकरण करून पुन्हां तिच्या विश्वसनीयतेबद्दल एकही अक्षर लिहून गुतावयाचें नाही असें प्रो० सरकार याचें धोरण आहे ! कारण तसे विश्वसनीयतेचे शिफारसपत्र जेथे शकावलीस दिल्यास जेथे शकावलीचें शिवजन्माचें कलम विश्वसनीयतेच्या सदरात येतें ! तेव्हां ही आपत्ति टाळण्यासाठीं सामान्य वाचकांच्या सहज लक्षांत येणार नाही असा मार्ग प्रो० सरकार यांनी स्वीकारावा यांत आश्चर्य नाही.

४ गुणीजनांचा गौरव — शिवाजीच्या सुटकेमुळे सुरतेच्या व्यापाऱ्यास भय पटलें; तसेंच इतरत्र सर्वांना पुन्हां काळजी उद्भवली; हें खरें असलें तरी शिवाजीनें राजगडास परत आल्यावर घाईघाईनें असें कोणतेंच कृत्य केलें नाही. राजगडास येऊन पोहोचतांना बरोबर निराजीपंत, दत्ताजीपंत व राघोजी मराठा असे तिघे त्याजबरोबर आढे असें समासद लिहितो. ‘ राजगडास आल्यावर थोर धर्म मोठा महोत्सव केला. साखरा वाटल्या, तोफांचे आवाज केले, शिवाजीच्या गैरहजेरींत मातुश्रीनें व कारकुनांनीं व लष्कर गड कोट हशम सर्वांनीं संतोष करून सुशाही केली. ’ यानंतर ‘ राजगडास वाराणशीहून सुखरूप पावल्यावर मथुरेस माणसें व परें पाठविली. त्याजवरून कृष्णाजीपंत व काशीराऊ व विसाजीपंत या त्रिमूर्तींनीं आपठे कुटुंबासहीत समाजी राजे यास

जानचें धोरें नेसवून आपला भाचा म्हणवून राजगडास आणिले, आणि राजि-
यास भेटले. मग राजे पुत्रास भेटले. आनंद थोर झाला. मोठा दानधर्म केला
आणि कृष्णाजीपत त्रिर्गं बधूस ' विश्वासराज ' म्हणवून किताब दिला.
लक्ष होन बक्षीस दिले. तिचा बधूस दहा हजार होन तैनात केली. निराजी-
पतास न्यायाधीशी सांगितली. दत्ताजीस जाकेनिसी दिली व राघो मित्रा यास
हुजूर लोकाचा हवाला सांगितला. समागमें जेजे लोकीं श्रम साहस केला त्यास
नांवाजले. ' ह्या (समासद पृ. ५६) समासदाच्या विनिहिशेची लिहिण्यास ख. ८ ले.
२३ या पत्रानें काहींसा निश्चितपणा येतो. राजश्री कृष्णाजी ' विश्वास राज '
यास ५०००० रुपये, त्याच्या मातुश्रीस रु. २५००० व बधू काशी
(राज) त्रिमळ यास २५००० ' येणेंप्रमाणें पावरीत, पात्रवायें ' असें
त्यात लिहिलें आहे. पत्र शहरसन इसने सैन व अल्फचे म्हणजे सन
१६७१७२ चें आहे. यानखून ' सभाजी मागाहून पाच वर्षांनीं दक्षिणेंत
आला असाना असें यानखून दिसतें ' असें श्री. सरदेसाई लिहितात
(म० रि० पृ० ३२८ पहा.) परंतु इ० स० १६६८ त सभाजी शहा-
जाघाच्या भेटीस गेला वगैरे गोष्टीस अस्तल साधनाचा आधार असल्यानें
वरील तर्क लटका पडतो. वास्तविक या तर्कास जागा आहे असें नाहीं.
कारण पत्रात कृष्णाजीपतास ' कृष्णाजी विश्वासराज ' असें म्हटलें आहे.
अर्थात् कृष्णाजीपतास आल्याबरोबर विश्वासराज हा किताब दिला. कदा-
चित् दरवारांत बक्षीसहि धावयाचें त्याच वेळीं जाहीर झालें असेल व नंतर
ही ' वर्कसनद '—हा शब्द त्याच पत्रात आहे—म्हणजे धातूच्या पातळपया-
वर कोरलेली सनद साजकाश तयार झाली असेल.

५ पुढील घोरणाची मीमांसा—गुणी व कर्तृत्ववान् मनुष्याचा
याप्रमाणें सन्मान केल्यावर शिवाजी पुढील उद्योगास लागला शिवाजी
सुटला खरा. परंतु त्याच्यामागें त्रिमळपत व रघुनाथपत कोरडे यास
श्रा० व० अमानास्येस (श. १५८८) आग्न्यास धरलें होतें.
त्यांना सोडविणें अगत्याचें होतें. तसेंच येथपर्यंतच्या धामधुमीच्या काळात
राज्यव्यवस्था करण्यास काहीं वेळ मिळाला नव्हता तो मिळणें जरूर
होतें पुढील हज्जयाच्या पूर्ण तयारीसाठीं काहीं अनसराची आवश्यकता होती.
विजापूरकराशीं चाललेलें युद्धहि अद्याप थाबलें नव्हतें. साडेदहा महिन्याच्या
काळात काय काय फेरबदल झाले व परस्पर शत्रुमित्राचें बलानल काय आहे

तें अजमावणें अगन्याचें होतें “आपलें राज्य नरें, त्याहिमर्च्यें दोनतीन चपेटे होऊन हलाखी झाली आहे त्यास एक शत्रु तरी मित्र करावा. आणि दोन वर्षे वळ धरून सावरावें मग पुढें जें कर्तव्य तें करावें (पा. ५९) हे सभासदानें शिवाजीच्या तोंडीं घातलेले उद्गार शिवाजीच्या हेतूवर प्रकाश पाडतात. या सर्ग गोष्टी लक्षात घेऊन शिवाजीनें औरगजेबाशीं तहाचें बोलणें लावलें. श. १५८९वे. शु ९च्या पत्रांत (ले० ११५८) तो औरगजेबास लिहितो “ हा बदा गुलाम आपली नोकरी करून हुकूम पाळण्यात मोठें मूषण मानीत आहे. हिंदुस्तानच्या बादशहाची मोठी फौज मजबर घालून येत आहे. या फौजेशीं टक्कर देण्याचें सामर्थ्य पृथ्वीमर्च्यें कोणास तरी आहे काय ? म्हणून माझी अशी नम्र विनंति आहे कीं माझा मुलगा सभाजी यास चार हजारांची मनसब बादशाही फौजेत मिळावी मनसब न मिळाली तरी ही फौज घेऊन तो बादशहाची नौकरी करीत राहणार माझ्या ताब्यात जे किल्ले होते ते सर्ग मीं बादशहाकडे सोंपवून दिले आहेतच. आणि अद्यापि जे काहीं किल्ले माझ्याकडे आहेत ते घ माझी सर्व जिंदगी आपल्या सेवेस अर्पण आहे ”

६ **मोगलाईवरील संकटें**—अशा प्रकारच्या नरमाईच्या पत्रास सहज मुरळण्याइतका औरगजेर अर्थातच भोळा नव्हता. परंतु त्याच्या अडचणीहि अनेक होत्या. शहाजहान मृत्यु पावल्यानंतर (जानेवारी १६६६) त्याच्या पहिल्याच वाढदिवशीं (चांद्रमानाप्रमाणें) शिवाजी दरबारांत येण्याचा उगरे प्रकार झाला तेव्हापासून त्यास इतर गोष्टींकडे पहाण्यास स्वस्थता मिळाली नव्हती आपल्या वापराशीं केलेल्या गर्ह्य धर्तनामुळें तो दरबारांत अप्रिय होता शिवाजीसारख्या क्षुद्र शत्रूचा बदोबस्त त्याच्या हातून न झाल्यामुळें परराष्ट्रांत त्याची पत राहिली नव्हती. इराणचा शहा शहाअब्बास यानें तर त्यास टोंचून पत्र लिहिलें कीं ‘ तू आपणास अलम दुनियेचा जेता म्हणवितोस आणि तुला शिवाजीसारख्याचा बदोबस्त कसा होत नाही ! ’ शिवाजी सुटल्यानंतर अग्न्या एक महिन्यात असलें पत्र वाचून अलमगीरची मन स्थिति काय झाली असेल याची वाचकांनींच कल्पना करावी. विचान्या औरगजेबानें हें पत्र त्याच्या दरबारीं घेऊन येणाऱ्या आपल्या मनुष्यांवरच सगळा राग काढला (सप्टेंबर १६६६ सरकार औरगजेब व्हॉ ३ पा ११० पहा) पण येथल्यानें सपलें नाही इराणचा शहा हिंदु-

स्यानार खारी करण्याची जय्यत तयारी करीत होता त्यास तोंड देण्यासाठीं सज्ज राहाणें वादशाहास अगत्याचें होतें. याखेरीज इ. स. १६६७त वायव्य सरहद्दीनर भागू नानाच्या पुढान्याच्या नेतृत्वाखालीं युसुफशाही लोकांचें बड उद्भवलें होतें या सरहद्दीवरील लोकांचा स्वभाव पूर्वीपासून आहे तोच आहे ' प्राणापेक्षा स्नातन्यप्रिय व शाततेपेक्षा सुटाळट प्रिय ' हें त्याचें मुख्य लक्षण असल्यानें ते मूठभर लोक आज तिसाच्या शतकातहि पूर्णपणें कोणाच्याच ताब्यात नाहींत हें बड पुढें इ. स. १६७२मध्ये उत्पन्न झालेल्या अकमलखानाच्या बडाएवढें मोठें नसलें तरी एकदरीनें वादशाहीचें चित्त चिंताग्रस्त करण्याजोगें होतें भागूच्या युसुफशाही लोकांनीं अटकेच्या उत्तरेस सिंधू नद ओलाडून हजारो जिल्ह्यांत धुमाकूळ घालण्याला सुरवात केली त्याच्यावर हज्जा करण्यासाठीं तीन तुकड्यांनीं फौज पाठविण्याचें ठरलें अटकचा फौजदार कामीलखान, काबूलचा सुभेदार व राजधानीहून महमद अमीनखान यांना त्याच्यानर एकदम हज्जा करण्याचा औरगजेवानें हुकूम केला पेशारच्या अधिकाऱ्यानेंहि आपलें पथक पाठविलें या सर्वांचा चांगला उपयोग झाला व इ. स. १६६७ च्या जून महिन्यांत भागूच्या बडाचा मोड झाला तेव्हां त्या प्रातात पूर्ण शातता नांदली असें नाहीं किरकोळ दगोधोपे सदैव चालू असत व इ. स. १६७२त तर त्याचा एवढा परिणाम झाला कीं पुढें खुद औरगजेवासच आपलीं ठाण्यां त्या बाजूस हलवावी लागली

७ जयसिंगाची दुर्दशा व मृत्यु—उत्तरेस हा प्रकार चालू असता दक्षिणच्या वातन्या किती आशाजनक होत्या हें आपण पाहिलेंच आहे विजापूर गोवळकोंड्याच्या सैन्यापुढें हार खात जयसिंग १६६६ च्या नोव्हेंबरात औरगावादेस येऊन पोहोंचला किंजहुना जानेवारी ते नोव्हेंबर हें जवळ जवळ १६६६चें वर्ष तो विजापुरापासून औरगावादेपर्यंत मागे सरकत होता हें मागे सांगितलेंच आहे त्याची ही पिठेहाट पाहून औरगजेवानेंच त्याची निर्भर्सना केली पुढें ऑगस्टात शिवाजी सुटल्याचें घर्तमान ऐकल्यावर तर जयसिंगाची सकटपरपरा वाढत गेली कारण औरगजेवास जयसिंगाचा सशय आला. तेव्हा तो मनातून अतिदुःखित झाला. औरगजेव हें युद्ध अगार घेण्यास तयार नव्हता दूरदूरच्या मुलखात स्वान्या करीत वसून

पाण्यासारखा पैसा ओतीत वसण्याच्या निष्फळ धोरणाचा त्याला आपल्या बापाच्या कारकीर्दीत पुरा अनुभव आलेला होता. परंतु जयसिंगाने त्यास भर दिली. एकादा विजय मिळाल्यावर विजापूर प्रांतांतील सुषीक प्रदेशाच्या उत्पन्नाने लढाईत झालेला सर्व खर्च भागून निघेल असे त्यास वाटत होते. यासाठी त्याने बादशहाने दिलेले ३० लाख रुपये तर या स्वारीत खर्च केलेच. परंतु पदरचे एक कोट रुपये इरेस पडून गमावले. इतकेच नव्हे तर त्याने दक्षिणच्या सरदारांपैकी जो जो कोणी सरदार मोगलास येऊन मिळेल त्या त्या प्रत्येकास मनसबदान्या देऊं केल्या. बादशहाने प्रथम प्रथम ह्या मनसबदान्यास भीडमुर्वतीस्तव मान्यता दिली. परंतु पुढे त्याने जयसिंगाने शिफारस केलेल्या अनेक मनसबदारीच्या जागा नामंजूर केल्या व तो जयसिंगास त्याच्या अपयशाबद्दल दोष देऊं लागला. त्याच्या भरीला जयसिंग शिवाजीस फितूर आहे की काय असा संशय बादशहाने प्रकट केला; यामुळे जयसिंगास अपरंपार दुःख झाले. बादशाहीशीं आपले असलेले इमान पटवून देण्यासाठी तो वाटेत तें करण्यास सिद्ध झाला. शिवाजीची मुलगी स्वतःच्या मुलास करून घेण्याचे कबूल करून शिवाजीस बाह्यात्कारी स्नेह दाखवावा व त्याची मुलगी ताव्यांत घेऊन त्याला मऊ आणावा ह्या आसुरी उपायाससुद्धां (ले० ११५२ पहा) त्याने बादशहाची संमति मागितली. परंतु असल्या उपायांनीं देखील तो बादशहाची गेलेली मर्जी पुनः संपादन करूं शकली नाहीं. बादशहाने त्यास राजधानीस परत येण्याचा हुकूम केला व दिल्लीच्या सुभेदारीवर शहाजादा मुअज्जम व जसवंतसिंग यांची जोडी पाठवून दिलेखानास त्यांच्या मदतीस, अथवा खरे म्हटले तर त्यांच्यावर दाव ठेविण्याकरितां, ठेविले. एक राजपुत्र व एक सरदार स्वारीवर पाठविण्याची चाल मोगलाईत पूर्वापारची होती. त्याने दोघांचाहि एकमेकांवर दाव रहात असे. संशयी औरंगजेबाच्या कारकीर्दीत एक रजपूत सरदार व राजपुत्र यांच्याबरोबर आणखी एका मुसलमान सरदारार्ची नेमणूक

१ शिवाजीच्या प्रत्येक कृत्याबद्दे सामान्य मनुष्याच्या नीतिमतेच्या नियमांनीं काटेकोरपणाने पाहणाऱास जयसिंगाच्या बरील विचारघरून शिवाजी-विषयीं आपले मत बदलायें लागेल. शिवाजी ज्या काळांत वागत होता त्या काळांत त्याचे शत्रू प्रसंगी पडेल त्या काळ्यावेत्या साधनाचा उपयोग करण्यास मागे पाहणारे नव्हते

होऊ लागली. असो. जड अत करणानें जयसिंगानें दक्षिणच्या सुभ्याचा अधिकार मे १६६७ मध्ये मुअज्जमच्या हजार्ली केला व आपण उत्तरेस निघाला. पण विचारा फार दिस वाचला नाहीं. उत्तरेच्या वाटेवर ता० २ जुलै १६६७ रोजी बऱ्हाणपूर येथें तो मृत्यु पावला. साऱ्या मोगलाईत जयसिंगाइतका इमानी सरदार कचितच असेल. जयसिंगाचें घोरण चुकलें होतें असें म्हणता येणार नाहीं, कारण बादशहानें त्याला दक्षिणेंत पाठविल्यानर त्याला पुरतें साहाय्यच केलें नाहीं दक्षिणेस अशा रीतीनें पाठविलेला सरदारच प्रवळ होऊन वसेल याची औरगजेबास नित्य भीति असे. त्याच्या हाताखालच्या मुसलमान व रजपूत सरदारातहि दिलजमाई नसे. बाबरच्या काळांतील मोगलाचा मैदानी मर्दानीपणा वैभवाच्या राहणीमुळें कमी पडला होता. हालचाली झपाट्यानें होत नसत. ह्या सर्ग कारणांमुळें जयसिंगाचा परामभ झाला. औरगजेबानें त्याच्या परामवामुळें त्यास मरतेसमयीं नीट वागणिलें नाहीं, ही त्याची मोठी चूक होय. कोणी म्हणतात औरगजेबानें त्यास नियप्रयोग करणिला. ह्याला बळकट पुराना नाहीं. परतु औरगजेब काहीं असें न करणाऱ्यापैकीं नव्हता. कुल्लीनें मृत्युसमयीं म्हटलें कीं 'मी जितक्या इमानानें राजाची चाकरी केली तितक्याच इमानीपणें परमेश्वराचें भजन केलें असतें तर त्यानें मला असा दगा दिला नसता. जयसिंगाच्या तोंडून मृत्युसमयीं असेच उद्गार निघण्यासारखा तो प्रसंग होता.

८ औरंगजेबाशीं तहः—एकीकडून शिवाजी निसटला व दुसरीकडून विजापूरकराच्या हातून परामभ झाला, अशा स्थितींत औरंगजेबास शिवाजीनें केलेल्या तहाच्या मागणीस मान्यता घापीसें वाटल्यास नवल कसलें इकडे दक्षिणेंत नवीन आलेल्या तीन अधिकाऱ्यात तीन नसले तरी दोन पय होते. दिलेरखानाचें व जसवतसिंगाचें वाकें होतें. शहाजादा जसवतसिंगाचा पाठपुराना करी शहाजादा व जसवतसिंग यांना मनापासून युद्धाची दगदग नको होती, वरें, जमल्यास मनातून शिवाजीशीं सख्य हवें होतें. कारण पुढें मागे याच पूर्वपरंपरागत मार्गानें प्रवळ होण्याची त्यास इच्छा होती. औरंगजेबास ह्या गोष्टीची कल्पना नव्हती असें नाहीं. परतु वर सांगितलेल्या अनेकनिध अडचणी लक्षांत घेऊन औरंगजेबानें शहाजादास सांगितलें कीं "जोरगारीनें शिवाजीस हातास लागत नाहीं. तुम्ही जाऊन औरंगजेबास रद्दपणें आणि सदांमामला राजियासी करून त्याचें सत्य करणें

आणि भेटी न ये तरी मुलाज माफ करणें....इ." (सभासद पृ.५८) हा निरोप सभासदाच्या म्हणण्याप्रमाणें औरंगजेबानें शहाजाघास पाठविला असल्यास तो शहाजादा येतांनाच, त्याजबरोबर पाठविलेला दिसत नाही. भागूचें बंड व इराणच्या शहाच्या स्वारीचें भय यांनीं चिंतातुर झाल्यावर जुलै १६६७ त पाठविला असावा. कारण फिरून शिवाजीनें जसवंतसिंगास लिहिलेलें पत्र उपलब्ध आहे. त्यांतील मजकूर असा कीं, "वादशाहा माझे म्हणणें मनावर घेत नाही. काय करावें ? नाहीतर माझ्या मनांत वादशाही फौज घेऊन कंदाहारवर जावें असें होतें. माझ्या जीवाच्या धास्तीनें मी राजधानींतून पळालों. माझी ज्याच्यावर भिस्त तो जयसिंग तर मरण पावला. खरोखर अशी माझी इच्छा आहे कीं, संभाजीनें औरंगाबादेस मनसबदारी पतकरून शहाजाघाजवळ राहावें आणि माझ्या फौजेनें माझ्या सरदाराच्या हाताखालीं वादशाहाची कामगिरी करून दाखवावी. (सरकार पान १६४) लवकरच शिवाजीनें रघुनाथपंत कोरडे यांस औरंगाबादेस पाठविलें. त्यांच्याबरोबर "कित्येक जडजवाहीर व वखेंहि शहास पाठविलीं. रघुनाथपंती जाऊन भेट घेतली. शहानें बहुत सन्मान केला. एकांतीं कित्येक गोष्टी बोलिला कीं, 'राजे व आपण भाऊ, तुम्ही व आम्ही एक विचारें राष्ट्र (न) तुम्ही भेटीस येणें. तुमचे पुत्राचे नांवें दौलत देतो. एक सरदार फौज चाकरीस देणें व एक ब्राह्मण मातबर देणें....संभाजी राजाच्या नांवें सप्तहजारी दौलत द्यावी. पंधरा लक्ष होनांचा मुलुख बऱ्हाड व खानदेश द्यावा असें केले. उत्तम भूयणें वलें देऊन रवाना केले" (सभासद पान ५८-५९). या सभासदाच्या म्हणण्यावरून असें दिसतें कीं, शहाजाघानें बरील प्रकाराच्या तहाच्या अटी वादशाहाच्या मंजुरीकरितां पाठविल्या. हा तह बहुधा मंजूर

होईल असें समजून (In anticipation) व्यवहार सुरू झाले, शिवाजी औरगावादेस गेला नाहीं, परंतु त्यानें सभाजीस तिकडे पाठविलें. “ कार्तिक वद्य ५ मीस सभाजी राजे शहाजादा व शहाअलम यास भेटण्यास औरगावादेस गेले, मोगलाशीं सल्ला झाला. जसवतसिंगाची भेट कार्तिक व. ६ स शाली, राजपुत्राचें दर्शन कार्तिक व १३ स होऊन दुसरे दिवशीं (५ नोव्हेंबर १६६७) औरगावादेहून स्वार होऊन रायगडास आले ” असें जेथे शकावलींत एका मागून एक उल्लेख आहेत. त्याप्रमाणे सभाजीस औरगावादेस धाडलें, परंतु तो प्रत्यक्ष काम करण्याच्या दृष्टीनें लहान असल्यामुळे तो औपचारिक रीतीनें औरगावादेस जाऊन शहाजादास भेटून मनसबदार होऊन परत आला पुढील वर्षी म्हणजे ९ मार्च १६६८ रोजीं मुअज्जमनें औरगजेवाऱूहून तहाच्या पसतीनदळचें आलेलें पत्र शिवाजीस दिलें तें असें “ आमचा छेभ तुम्हास आहे याकरिता तुम्हास राजेपणाचा किताब दिला आहे पेशजीपेक्षा अधिक कार्य करून दागवानें म्हणजे मनोरथ पूर्ण होतील इ ” (ले० १२०० पाहा) हें पत्र आल्यावर ४ श्रावण शु ८ मीस बुधवारीं प्रतापराऊ व श्रावण शु ५ मीस रविवारीं निराजी राहुजी स्वार होऊन फौजेनिशीं औरगावादेस गेले त्यावेळीं प्रतापरावावरोबर ५००० फौज होती

एकदरींत या तहानें पुढील गोष्टी ठरल्या — (१) शिवाजीस ‘ राजा ’ असा वितान मिळाला, सभाजी पचहजारी (कीं हस्त हजारी ?) मनसबदार बनला. शिवाजीस बन्हाड खानदेशात जहागीर मिळाली. प्रतापराव गुजर आपलें ५००० सैन्य घेऊन औरगावादेस गेला व त्याचें काहीं सैन्य बन्हाड खानदेशात जहागिरीच्या रक्षणासाठीं राहिलें त्या जहागिरीच्या अतर्व्यवस्थेसाठीं राबजी सोमनाथ घास भोकासदार म्हणून पाठविण्यात आले. इफ

१ “ व ” हा हस्तदोष आहे मुअज्जम हाच शहाअलम होय. हें नाव त्यास १५ आक्टोबर १६७५ त मिळालें.

२ हा प्रतापरायाचें मूळ नाव कडतोजी गुजर हा राजगडचा सर नोबती होता नेताजी पालकार हा पूर्वी सेनापति होता परंतु पुढे पूर्वी वर्गित्याप्रमाणें त्याची अनेक स्थित्यंतरे झालीं. पुढे तो शिवाजीकडे परत आला परंतु त्याजवरील विश्वास उडाला असल्यामुळे शिवाजीनें कडतोजीस प्रतापराव हा किताब देऊन त्यास सेनापतीचें काम सांगितलें

म्हणतो कीं, शिवाजीचा पुणें, चाकण, सुपे परगण्यावरील हक्कहि मान्य केला, फक्त सिंहगड, पुरदरासारखे महत्त्वाचे किल्ले मात्र त्यास दिले नाहींत

ह्या तहानें विलासी अशा शहाजाद्याची सोय झाली असली तरी औरंगजेब व शिवाजी या उभयपक्षां हा केवळ फसनाफसर्नाचा प्रकार होता दोघासहि एकमेकाशीं लढण्यापूर्वीं थोडी पुरस्तत पाहिजे होती, ती मिजाली इतकेंच. असो.

९ आदिलशहाशीं तह—मोगलाशीं सख्ख झालें तेच वर्षीं राजशींनीं मुलुखाची वढाई केली असे जेधे शकावलीकार सागतो त्यास ले. ११९७ 'कारकीर्द राजश्री शिवाजी राजेसाहेब राजश्री मोरो त्रिमल प्रधान यांनीं परगणें शिरवळची वसाहतीं करून कीर्दी जमीनीस धारा बाधोन दिला.' या विधानानें पुष्टि मिळते. तसेंच ले. ११६४-६७-६८ इत्यादि लेखांकात इनामाबाबतचीं जीं सनदापत्रें आहेत त्यावरून ह्या वर्षांत जमिनीची पहाणी, धान्याची आकारणी व इनामांची रुजनात वगैरे कामें झालीं. इ. स. १६६७-६९ हा उणापुरा तीन वर्षांचा काळ शिवाजीच्या आयुष्यात तारतम्यानें शांततेचा होता हें खरें आहे. मोगलाशीं तहाची वाटाघाट चालू असता शिवाजीनें अदिलशाहीशींही तह घडवून आणण्याचा यत्न केला. मात्र मोगलाशीं नमून तह केला त्याऐवजीं आदिलशाहास नमून त्याच्याशीं तह केला; एवढाच फरक. ले. ११५६ मध्ये त्याच्या चढाईच्या हालचालींचा ओझरता उल्लेख आहे. शिवाजी आग्न्यास कैदेंत पडल्यापासून आदिलशाही सरदारानीं शिवाजीच्या मुलुखावर केलेल्या हल्ल्याची व रस्तूमजम्याच्या फितुरीची हकीकत मागें दिली आहे. त्याचा तो उद्योग शिवाजी आल्यानंतरहि जोरानें चालू होता शके १५८९ 'वैशाख मासीं बहलोलखान व राजश्री येकोजी राजे रागणियास वेढा घातला. राजशींनीं वेढा मारून काढला. मग भाद्रपदमासीं येदिलशाहाचा व राजश्री शिवाजी याचा सला झाला.' (जे. श. शि. च. प्र. पा. २४) यावरून शिवाजीनें रागण्यास पडलेला वेढा उठविण्यावर इ स १६६७ च्या आंगठ्यात आदिलशाहीशीं तह केला असला पाहिजे हें उघड दिसतें. ह्या निधानास समासद पृष्ठ ६१ वरील सविस्तर हकीकतीनें दुजोरा येतो 'रागणा किल्ला राजियाचा होता त्यास निजापुराहून रस्तूमजमा वजीर सान आठ हजार लष्कर घेऊन गडास वेढा घातला ते वत्ती गडकरी यांनीं घोर भाडण केलें व

राज्यांनीं लष्कर पाठवून उपराळा करून रुस्तुमजमा मारून चालविला आणि गड रक्षिला. रुस्तुमजमा नामोहरम जाहल्यावर अब्दुल करीम व बलोलखान वजीर विजापुराहून वारा हजार जभाव स्वार घेउन रांगणियास वेढा घातला. ह्या विधानास ले. ११५० मधील ते शिवाजीशीं गुप्तपणे विरोध करीत असाने व सावंतास शिवाजीपर हल्ले करण्यास चिथवीत असावेत. कारण रायगडच्या सुभेदारानें या प्रकाराविरुद्ध पोर्तुगीज व्हाइसरॉयकडे तक्रार केल्यावरून त्यानें लिहिलें कीं, 'आम्ही देसाई लखम सावंत व केशव नाईक ह्यांना माझ्या राज्यातून निघून जाण्यास आज्ञा केली आहे. यामुळे तरी सदर देसायास इकडून मदत मिळते अशी आपली समजूत झाली आहे ती खोटी असल्याचें आपणास कळेल.' (ले. १२९४ ता. १६ फेब्रुवारी १६६८) परंतु आपल्या इमानीपणाचा निर्गळा देणाऱ्या याच व्हाइसरॉयानें औरंगजेबाला कळविलें कीं, तुम्ही शिवाजीबरोबर जामिनीवरून लढत असल्यास आम्ही समुद्राच्या मार्गानें मदत देण्यास तयार आहोंत. (पत्र ता. १८ मे १६६८ प्रो. सेन शि. च. प्र इ. पृ. १० पहा). औरंगजेबास या वेळीं शिवाजीशीं लढण्यास सबड नसल्यामुळे ह्या पत्राचा काहीं उपयोग झाला नाहीं. शेजटीं शिवाजीनें पोर्तुगीज भाडणाचें मूळ जो लखम सावंत त्याला पोर्तुगीजांनीं ता. ८ जून १६६८ आपाड शु. ९ श. १५९० रोजीं आपल्या प्राताच्या हद्दीबाहेर घालविलें. तेव्हां तो शिवाजीस शरण आला. (शि. च. प्र. पृ. १८० पहा) सावताला पोर्तुगीजांनीं आश्रय देण्यांत दाखविलेली चिकाटी एका शतकानंतर इंग्रजांनीं राघोबास आश्रय देण्यांत दाखविलेल्या चिकाटीसारखीच अन्यायाची होती व ती तशीच निष्कळ झाली. ले. १२०२ नें ह्या सावंताच्या व्हकालपट्टीच्या बातमीस पुष्टि मिळते.

१० शिवाजीचा प्रतिशह—पोर्तुगीजाकडून तह इमानानें पाळला जात नाहीं व त्याचे गुप्त वेत चालू आहेत हें पाहून शिवाजीनें हि पोर्तुगीजांवर तसल्याच गुप्त हत्याराचा उपयोग केला. त्याची माहिती आपणांस ले. १२२९ तारीख १२ नोव्हेंबर १६६८ च्या पत्रावरून कळते. गोव्याचा व्हाइसरॉय मेला असून आतां त्याच्या जागीं तीन अधिकारी काम करतात. व्हाइसरॉय मरण्यापूर्वी त्यानें वारकाईनें तपास केला असतां सर्व शहरात मिळून शिवाजीचे चारपांचशें छोऱु छपून राहिलेले आढळले. तेव्हा स्व-

हस्तानें शिवाजीच्या वकिलाच्या (पीतांबर शेणवीच्या ?) दोन तीन घोडाडीत देऊन त्याला आणि ह्या सर्व कैद्याला गोव्यांतून हद्दपार केले. हें ऐकून शिवाजीनें आठदहा हजार पायदळ आणि एक हजार घोडेस्वारानिशीं गोव्यावर स्वारी करण्याचें जाहीर केल्यामुळें पोर्तुगीजांनींही आपल्याकडून कडेकोट तयारी केली. शिवाजी या वेळीं राजापूरचे उत्तरेस होता व त्याचा या अपमानाचा सूड घेण्याचा वेतहि होता; परंतु गोव्यावर स्वारी करण्यास आदिलशहाच्या मुलखांतून जावें लागत असल्यामुळें या स्वारीनें आदिलशहाशीं व परंपरेनें मोगलांशींही युद्ध उपस्थित होईल हें पाहून शिवाजीनें जमिनीवरून जाऊन स्वारी करण्याचा वेत रद्द केला व तो 'नवा सेनापति आतां शिवाजीवर पाठविला आहे...३०' या वाक्यांनीं पुष्टि मिळते. 'गडकरी याणीं बहुत मारामारी केली व राजियांनींही लष्कर पाठवून वाहेरून उपराळा करून मारामारी केली. बहिलोलखानाचा धोर वाखा केला आणि पाऊस पडला. झड लागली. पावसाळियांत कित्येक मेले. हत्ती घोडे, उंटें मेळीं. लष्कर सडलें. अशी अवस्था जाहाली. बहिलोलखान जीव बांचवून पळोन गेला. "गड सुखरूप राहिला." याखेरीज ले० ११७० मध्ये वेंगुळें देशांत यादवीचा घुमाकूळ चालूं आहे. सुलतानाचे सेनापति मनापासून काम न करितां गुप्तरीतीनें शिवाजीलाच मदत देतात. अशी लोकांची समजूत असून मघल्यामध्ये गरीब प्रजा मात्र उभयपक्षांकडून लडून नागविली जात असते' असें लिहिणें आहे. यावरून तिकडेहि शिवाजीची स्वारी झाली असें सिद्ध होतें. इ. स. १६६७ च्या आंगष्ट्यांत झालेला तह हा तात्पुरता तह (Truce च्या स्वरूपाचा) असावा. कारण ले० १२१९ मध्ये खालीं उल्लेखिलेल्या औरंग.-आदिलशहाच्या तहाचा उल्लेख करून लेखक लिहितो कीं "यद्यपि शिवाजी व आदिलशहा याचा तह झालेला नाहीं. तथापि परस्परविरुद्ध शत्रुत्वाचें वर्तन त्यानें थांबविलें आहे." (१६ सप्टेंबर १६६८)

पुढील वर्षी (१६६८त) औरंगजेब व आदिलशहा यांच्यामध्ये आप्ता येथें तह झाला. त्यांत असें ठरलें कीं, निजापूरकरांनीं मोगलास सोलापूरचा किल्ला द्यावा व दरसाळ एक लक्ष ऐशी हजार होन पैसूलाचा मुलख तोडून द्यावा. हा तह कायम झाल्याबरोबर शिवाजी जसवंतसिंगास जाऊन भेटला व त्या भेटीत त्यानें त्याच्यापासून असें आश्वासन घेऊन ठेविलें कीं, आपण निजापूरकरांपासून खंडणी वसूल करण्यासाठीं स्वारी केल्यास मोगलांनीं

मध्ये पडू नये. जसयतसिंगानें हें आश्वासन दिलें असावें, कारण ले. ११९ (ता. २२ जानेवारी १६६८), चें पत्र ह्या गोष्टीवर कांहीं प्रकाश पाडणारें आहे. “शिवाजी आपला उद्योग इतक्या चतुराईनें चालवितों कीं, वादशहाच्या सतापाची त्याच्या पुढें कांहीं मात्रा न चालता शेटीं अपमानानें शिवाजीशीं त्याला नमतें घ्यायें लागलें. आता शिवाजीच्या सहाय्यानें रिजापूरचा मुख्य पादाक्रांत करण्याच्या आशेनें वादशहा त्या राज्यावर त्वरेनें सेन्य पाठवील असें म्हणतात.” शिवाजीच्या ह्या हालचालीचा रिजापूरचा प्रधान अबदुल महमद यास दाद लागून त्यानें शिवाजीस दरसाल तीन लक्ष रुपये खडणी देण्याचें कबूल केलें. ही वाटाघाट करण्यासाठीं शिवाजीनें वावाजी नाईक पुढे यास रिजापुरीं आपला वकील म्हणून पाठविलें होतें (मे १६६५) परंतु अशा प्रकारें हिंदु राजास खडणी दिली हें मुसलमानास कळल्यास त्या प्रधानाविरुद्ध असतोप माजेल म्हणून हा करार रिजापूर दरबारात जाहीर केलेला नव्हता. ही सर्ग हर्काकत डफनें राठी कागदपत्राच्या आधारें तयार केली आहे. तिला ले० १२२१ मधील ता० ८ आक्टोबर १६६८ डच पत्रावरून पुष्टि मिळते. “शिवाजीनें पुन्हां आदिलशहाशीं तह केला आहे. त्यानें कबूल केलेलीं सहा लाखांची खडणी अर्धातच तो गरीब विचारा रयतेकडून उकळील.” खडणीचे रुपये तीन लाखच असावेत. या कार्मां परपरेनें कानानर आलेल्या डच रेकॉर्ड्समधील वातमीपेक्षा कागदपत्रांच्या आधारानें डफनें केलेल्या रिधानावर अधिक भरवसा ठेवता रिजापूरकराप्रमाणेंच कुतुबशहानेहि चौथ्याईचा त्रास टाळण्यासाठीं शिवाजीस दरसाल पाच लक्ष रुपये खडणी देण्याचें कबूल केलें. अशा रीतीनें इ स १६६८ या सालीं शिवाजीचे मोगल, आदिलशहा व कुतुबशहा या त्रिवर्गीशीं शाततेचे तह झाळे. ह्या शाततेच्या काळांत त्यानें रज्यांत अनेक सुधारणा केल्या व भावी राज्यव्यवस्थेचा पाया घातला त्याचें वर्णन करणें प्रस्तुत लेखकाच्या कक्षेबाहेरचें आहे.

११ शिवाजी आणि पोर्तुगीज—परंतु १६६७ ते ६९ हीं तीन वर्षे अगदींच शाततेचीं गेलीं अशी जी सामान्य समजूत होती तीं श्री० पिसुर्लेकर याच्या सशोधनानें लटकवी पडली आहे. श्री० पिसुर्लेकर याचा या विषयाचा

अम्यास अत्यंत खोल आहे. याखेरीज डों. सेन यांनी याच विषयावर परिश्रमपूर्वक लिहिलेला निबंध शि० च० प्र० मध्ये प्रसिद्ध झालेला आहे. त्या निबंधात गोव्यातील अप्रकाशित दप्ताराच्या द्वारे शिवाजी व पोर्तुगीज यांच्या सवधावर प्रकाश पाडण्याचा यत्न झालेला आहे. परंतु त्याचा सन्ध इ. स. १६७६ पासून निशेष येतो. प्रो. सरकार यांचे सर्व लिहिणे श्री० पिसुर्लेकर यांच्या ग्रंथाच्या आवारे आहे. या सर्व हकीकती जमेस धरून शिवाजीचा पोर्तुगीजाशी काय सवध आला ते थोडक्यात देतो.

(अ) स्वारीचे कारण -- इ. स. १६६६च्या पूर्वीच पोर्तुगीज व शिवाजी यांचे एकमेकांशी सन्ध आलेले होते. कुडाळ प्रांतात शिवाजीवरोवर लढणाऱ्या व लढून पळून जाणाऱ्या लखम सायताला पोर्तुगीजांनी अनेक वेळा आश्रय दिला होता. शिवाजी जयसिंगावरोवर युद्धात गुतल्यावर लखम सायताने पुन्हा पोर्तुगीजांच्या मुलखात आहोत येऊन शिवाजीचा कारभारी कृष्ण सायत यास दूर करून विजापूरकरांच्या मदतीने कुडाळात आपला पूर्वीचा अधिकार प्राप्त करून घेतला. लखम सायत इतकेच करून थांबला नाही. त्याने कृष्ण सायतास धरून कैद केले व नंतर थोड्या दिवसांनी ठार मारले. ह्या सर्व गोष्टींचा सूड घेणे अत्यंत जबर होते. इ. स. १६६६च्या जानेवारी फेब्रुवारीत शिवाजीची कुडाळ प्रांती स्वारी झाली होती. परंतु त्यावेळी शिवाजीस फोंड्याच्या वेढ्यात अपयश आले व नंतर शिवाजीस उत्तरेस जाण्याचा वेध लागला म्हणून लखम सायताचा व पोर्तुगीजांचा बंदोबस्त करण्याचे काम तसेच राहिले. मध्यतरीच्या काळात शिवाजीच्या हस्तकांनी रुस्तुमजमाशी सधान बाधून रागणा परत मिळविला. परंतु लखम सायताचे उच्चाटन झाले नव्हते. किंगहुना उलट त्याचेच चोरटे हजे शिवाजीच्या मुलखान चालू असत तेव्हा शिवाजीने मुद्दून आल्यावर दुसऱ्या अनेक उद्योगावरोवर सायतावर म्हारी करण्याचे ठरविले. ले० ११७०मध्ये वेगुले प्रांतांत धुमाळू चालू आहे म्हणून जे वर्णन आहे ते शिवाजीच्या याच वेढ्याच्या हालचालीस उद्देशून असावे 'सायताचा निशाच करावा' म्हणून शिवाजी रावे त्या प्रांतात शिरले व 'त्याचा मुलूख तळपट करीत चाले. टाणी व मिळे तमाम घेतली. त्यामुळे सायत दमोन गेला व बार-

देशांत गोमांतकरांचे आश्रयास निघाला. ' (शि० च० प्र० पृ. १७९ पहा.) अर्थात्च ह्यापुढें पोर्तुगीजांच्याहि मुळखावर स्वारी करणें शिवाजीस प्राप्त झालें.

(आ) पोर्तुगीज मुळखावर स्वारी—शिवाजी आग्याहून सुटून आल्यापासून पोर्तुगीजाचें त्याच्याशीं धोरण अत्यंत द्रुत्पीपणाचें होतें. ता. २९ एप्रिल १६६७ च्या पत्रांत पोर्तुगीज व्हाईसरॉयनें जयसिंगास लिहिलें कीं, मोगल बादशहा खर्च देण्यास तयार असेल तर मोगलांचा शिवाजींज जमिनीकडून हल्ला होत असतांना आम्ही त्याच्या मुळखावर समुद्रांतून हल्ला करण्यास तयार आहोंत (ले० ११५७ पहा); ह्या पत्राचा प्रो० नेन म्हणतात त्याप्रमाणें काहींच उपयोग झालेला नसावा. कारण पुढील महिन्यांत जयसिंग अधिकारच्युत झाला व मोगलांचें शिवाजींशीं एकदरीनें पूर्वीचें वैराचें धोरण बदललें. ही स्थिति पाहून पोर्तुगीज आता शिवाजींस खूप ठेवण्याचा यत्न करूं लागले. याला पुरावा (ले० ११६०) ता. ५ जुलैच्या पत्राचा पय. यात शिवाजी आग्याहून सुटून आल्याबद्दल त्यास अभिनंदनपर पत्र ठविल्याचा उल्लेख आहे. अशा रीतीनें शिवाजीच्या अभिनंदनपर लिहिलेल्या त्राची साई वाळते न वाळते तोंच वर सांगितल्याप्रमाणें फिरंग्यांनीं लखम रावंतास आश्रय दिला व शिवाजीनें त्याबद्दल अनेक वेळां तक्रार करूनहि तेकडे लक्ष देण्यांत आलें नाहीं; (ले० ११९२). तेव्हा शिवाजीनें सार्वत्राचा पाठलाग करीत वार देशांत प्रवेश केला. त्यातील बराच भाग जाळला व लूट करून गोव्याच्या व्हाईसरॉयला व त्याच्या आरमाराला न जुमानता त्यानें तेराशें कैदी आपल्याबरोबर नेले. फें० रेचा लेखक म्हणतो ' ह्याचा निकाल कसा लागेल तें अजून समजलें नाहीं. परंतु हें भाडण लवकर मिटलें नाहीं तर समुद्रावर व जमिनीवर दोन्ही ठिकाणीं शिवाजीपुढें पोर्तुगीजाचा टिकाव लागणार नाहीं.' शिवाजीची ही वारदेशावरील स्वारी ता. २० नोव्हेंबर १६६७ (१५८९ मार्ग. शु. १५) रोजीं झाली. वर दिलेल्या वर्णनावरून सावंताचा पाठलाग हेंच एक कारण शिवाजीच्या वारदेशावरील स्वारीला आहे असें वाटेले. परंतु आणखी एका कारणाचा उलगाडा ले० ११८६ च्या ता. ३० नोव्हेंबरच्या पत्रानें होईल. पोर्तुगीज लोक सिस्ती धर्मप्रसाराच्या कामीं अनेक सत्तीच्या साधनाचा उपयोग करीत. पोर्तुगीज व्हाईसरॉयनें रोमन कॅथॉलिक धर्माचा स्वीकार न करणाऱ्या सर्वांना हद्दपार करायें म्हणून हुकूम फाडला. इतकेंच नव्हे तर तेथील चार प्रमुख धर्मोपदेशकांनीं आपल्या

मताविरुद्ध असलेल्या सर्वांचा घात करण्याचें ठरविलें. ही वातमी शिवाजीस कळतांच शिवाजीनें अत्यंत क्रुद्ध होऊन गोंव्यापासून ९ मैल अंतरावर असलेल्या वारदेश घेटांत अवघ्या ६००० लोकांनिशीं शिरून तीन दिवसांत सोळांच्या वर खेडीं वेचिराख केलीं. (ले० १२०५ पहा). इतकेंच नव्हे तर ज्या चार पाद्यांनीं अन्य धर्मीयांचा छळ मांडला त्यांना त्यानें ' मराठा धर्म ' न स्वीकारल्यास शिरच्छेद केला जाईल अशी घमकी दिली व त्यांनीं तसें करण्याचें नाकारल्यावरून त्यांचा शिरच्छेद केला. ह्या प्रकारामुळें घाबरून जाऊन व्हाईसरॉयनें आपला क्रूर व कडक हुकूम परत घेतला. शिवाजीनें या स्वारींत दीड लक्ष होनांची छूट नेली. हा उग्र अवतार पाहिल्यावर अर्थातच शिवाजीशीं तहाचें बोलणें लावण्यासाठीं गोंव्याच्या व्हाईसरॉयची धांवपळ सुरू झाली. ह्या तहासाठीं पोर्तुगीज व्हाईसरॉयनें कळविलें कीं, रामोजी शेणवी यांस आपणांकडे पाठविला आहे. त्याजपाशीं आपलें म्हणणें कळवावें (ले० ११७७). ह्यावर शिवाजीनें उलट कळविलें कीं, ' रामो मार्फत पाठविलेले पत्र पोहोचलें व त्यावरून आपली सलोक्याची इच्छा अल्याचें समजून आलें. तरी आपला वकील पाठवावा ' (ले० ११७८) असें म्हणून शिवाजीनें रामोजीस परत पाठविलें व त्याबरोबर आपला वकील सकोपंत यासहि वाटाघाट करण्यास पाठवून दिलें. त्यावर पोर्तुगीज व्हाईसरॉयनें कळविलें कीं, आपला वकील सकोपंत याजमार्फत तहाची कल ठरविली. त्यावर मीं सही केली आहे. ह्या सकोपंताबरोबर रेव्ह. पाद्री गोसा मार्टिस यास आपणांकडे पाठविला आहे. रा० सकोपंतांनीं आपली कामगिरी मोठ्या शहाणपणानें वजावली. तहावर आपली सही घेऊन येण्यासाठीं आपणांकडे पाद्री गोसाळ हा वकील पाठविला आहे इत्यादि (ले० ११८३). शेवटीं शिवाजीनें तह मान्य केला व त्यावर सही करून गोसाळला पर पाठविलें. पोर्तुगीज व्हाईसरॉय शिवाजीस लिहितो ' पाद्री गोसाळमार्फत आपण पाठविलेले पत्र व तहाचीं कलमें मान्य करून पाठविलीं तीं पोहोचलीं. पाद्री गोसाळ यास चांगल्या रीतीनें वागविल्याबद्दल व गोंव्यांतून नेलें कैदी बंधमुक्त केल्याबद्दल मला फार आनंद झाला ' (ले० ११७५). ह्या लेखाची तारीख ९ नोव्हेंबर दिली आहे ती कच्च्या मसुद्याची असावी; त ५ डिसेंबरला पुरा झाला.

(इ) पोर्तुगीजांशीं तह-ह्या तहांत पुढील अटी ठरल्या:—

[१] शिवाजीने ता. २० नोव्हेंबर रोजी कैद केलेले सर्व बंदिवान कांहीं खंडणी न घेतां बंधमुक्त कराने व पोर्तुगीजांच्या आश्रितांचे पकडलेले वैल इ. जतावरें वंगरे सोडून द्यावे.

[२] लखम सावंत, केशव नायक, नारोबा सावंत व मालू शेणवी यांनी पोर्तुगीजांच्या राज्यांत आश्रय घेतला आहे त्यांनीं तेथून शिवाजीच्या मुखलावर स्वारी करूं नये म्हणून ताकीद देण्यांत येत आहे. त्यांनीं तसें केल्यास त्यांना वाहेर घालविलें जाईल. वाहेर जाऊन त्यांनीं शिवाजीशीं युद्ध केल्यास त्यांना पोर्तुगीज हद्दींत घेतले जाणार नाही. ह्या सर्व गोष्टींचा पक्का बंदोबस्त व्हावा म्हणून वरील सर्व व्यक्तींनीं गोवें शहराची हद्द सोडून वाहेर कोठें जाऊं नये असें आम्ही ठरवितों.

[३] बालेघाटांतून पोर्तुगीजांच्या मुखलांत येणारा मालू शिवाजीनें पकडूं नये व पोर्तुगीज मुखलांतून बालेघाटीं येणारा मालू पोर्तुगीजांनीं रीती-तऱ्हेनें असलेली जकात घेऊन विनहरकत जाऊं द्यावा व ही पद्धत शिवा-चें व आदिलशहाचें युद्ध चालू असलें तरी विनहरकत चालूं राहावी अशा रीतीनें अडपळे न होतां व्यापार चालू राहाणें हें स्वतेच्या पयद्याचें आहे.

या तहावर शिवाजीनें ता. ११ डिसेंबर रोजी सही केली. मोरोपंत पेशव्यानें व कराराची मोडीत लिहिलेली प्रत गोवें येथील दसरांत व तिचा ठसा पुण्याच्या ग. इ. मं.त आहे. हा तह होत असतां संभाजीचा थोडाबहुत उपयोग झाला रसावा असें डॉ. सेन यांचा तर्क आहे. कारण २१ नोव्हेंबरच्या पत्रांत पोर्तुगीज हॉर्दिसराय संभाजीस एक शिष्टाईचें पत्र लिहितो कीं, 'आम्ही गोव्यास मुखरूप पोहोचलों. ह्या वेळीं संभाजी अवघा दहा वर्षांचा होता (संभाजीचा जन्म १६५७). परंतु इतक्या लहान वयांत पोर्तुगीज व्हाईसरॉयानें त्याला शिष्टाईचें कां होईना; पण पत्र लिहिण्याइतका समजूतदार होता हें लक्षांत ठेविलें पाहिजे. कांहींहि असो, डॉ. सेन यांचा तर्क त्या वेळचा शिष्टाचार समजण्यास उपयोगी पडेल. याच तारखेचें दुसरें पत्र गोव्याच्या सुभेदारानें गिरमाजी पंडित, डिचोलीचा सुभेदार, यास लिहिलें आहे त्यांत शिवाजीचा वकील पितांबर शेणवी वारंवार गोव्यास येईल त्यास विनहरकत परवाना द्यावा असें लिहिलें आहे. हा पितांबर शेणवी पूर्वी लखम सावंताकडे वकील होता. याचें आडनांव गुळगुळे चिटणीस असें होतें (शि. च. प्र. पृ.

१८१ पाहा). तो बहुभाषानोपिद होता. कुडाळचाच रहिवासी असल्याने त्याम गोव्याकडील राजकारण चांगले कळत असते. तेव्हा अशा चांगल्या मनुष्याचा शिवाजीने उपयोग करून घेतला असल्यास नवल नाही ह्याचा उल्लेख सभासददि करतो (पृ. ६८ पहा).

(इ) पोर्तुगीजांची दुटप्पी कारस्थाने—हा तह झाला तरी पोर्तुगीजांचे पूर्वीचे दुटप्पी धोरण बदलले नाही. गोव्यांतील देसायानी शिवाजीच्या राज्यांत जाऊन दांडगाई करण्याचा (ले० ११९४) क्रम चालूच ठेवला यामुळे शिवाजीने इ० स० १६६८ च्या मार्च मध्ये (ले० १२०५) वारदेशानर हद्दा केला. आणि नंतर पायसाब्द्याअखेर अचानक छाप घालण्याचा प्रयत्न केला. पण तो फसल्यानर राजगडास निरून गेला. त्याचे येण्याची इतकी दहशत बसली आहे की तो परत गेल्याची बातमी खरी मानावयास कोणीच तयार नाही (ले० १२३१) इ. स. १६६७ नंतर चालू असलेल्या या शिवाजी व पोर्तुगीज याच भाडणाबानत डॉ० सेन म्हणतात की, आपणाजवळ असलेल्या तुटपुज्य उपलब्ध साधनावरून इ स १६६७ नंतर प्रथम आगळिक कोणी केल व नंतर त्यास प्रतिशह कोणी दिला हें नीटसे कळत नाही. परंतु क कालानुक्रमाने दिलेल्या उपलब्ध साधनांचे उत्तरे वाचल्यास ते आपणास आगळिक करणारा कोण व उत्तर देणारा कोण ते सहजच सांगतात. त्यावरून सशयास जागा रहात नाही.

आदिलशहा व मोगल यांच्याशी झालेल्या तहामुळे शिवाजी जमिनीवरून पोर्तुगीजास शह देण्यास नाखूप असला तरी जलमार्गाने शह देण्याची मात्र त्याने चांगलीच तयारी चालविली. जलमार्गाच्या वाजनेंहि पोर्तुगीज शिवाजीस अडथळा करीत होते. सर्व समुद्रानर आपला खाजगी हक्क आहे असे पोर्तुगीज मानीत असत व आशियातील सर्व सत्ताधीशानी आपल्या जहाजाची वहातूक पोर्तुगीजास त्याच्या समुद्रानरील स्वामित्वाबद्दल काहीं जकात देऊन करावी असे त्यांचे म्हणणे असे. मोगल प्रबळ असल्यामुळे त्यांच्याकडून ते जमात कमी दराने वसूल करीत असत. परंतु इतरांशी त्यानी आपला हक्क बजावण्यासाठी भाडण करण्यास कमी केले नाही. शिवाजीस पोर्तुगीजाचा हा समुद्रावरील स्वामित्वाचा हक्क अर्थातच मान्य नव्हता. त्याचा प्रतिकार करण्यासाठी त्याने कारस्थान चालविले. शिवाजीचे आर-

मार अद्याप बाल्यावस्थेत होतें. कोणत्याहि सत्तेच्या बाल्यावस्थेत प्रत्यक्ष हुमरीतुमरीपेक्षां घाकदपटशा व शहप्रतिशहानें होईल तें कार्य करून घेणें अवश्य असतें. म्हणून शिवाजीनें पोर्तुगीजांचा हाडवैरी मस्कतचा इमाम याच्याशीं संधान बांधलें; व पोर्तुगीजांस कळविलें कीं, मस्कतचा इमाम आमच्याशीं पोर्तुगीजांविरुद्ध चढाईचा तह करण्यास तयार आहे. प्रो० सेन यांस हा तह झाला असावा कीं नाहीं याबद्दल शंका आहे, परंतु ले० १२३० ता. २६ नोव्हेंबर १६६८ वरून असा तह झाला असावा असें मानण्यास वराच बळकट आधार सांपडतो 'मस्कतहून ताजी वातमी अशी आली आहे कीं.....एक आरबी आरमार हिंदुस्थानाकडे निघून गेलें. कांहींच्या मते तें मुंबईवर जावयाचें आहे व इतरांच्या मते तें शिवाजीला मदत करण्यास जात असावें. शिवाजीनें पोर्तुगीजांपासून चौल घेतल्याची परंपरेनें कळलेली खरी खोटी बातमी याच पत्रांत आहे. परंतु शिवाजीचें व आरबाचें आरमार एकत्र होऊन त्यांचें पोर्तुगीज आरमाराशीं युद्ध झाल्याचें कोठेंहि लिहिलें नाहीं त्यावरून हें युद्ध अखेर झालें नसावें. पोर्तुगीजांचा नवा व्हाइसराय पोर्तुगाळच्या राजास प्रौढीनें लिहितो कीं 'आमच्या कारकीर्दीस प्रारंभ होतांच यंदां बार्देश व साथी हे प्रांत घेण्याची शिवाजीची इच्छा होती. पण आमचा बंदोबस्त असल्यामुळें त्याला आपला हेतु तडीस नेतां आला नाहीं (ले० १२३३, २८ डिसेंबर १६६८).

याखेरीज पोर्तुगीजांना आणखी शह देण्याकरितां शिवाजीनें मोंगळांशींहि संधान बांधलें असलें पाहिजे असें ले० १२३७ (ता. २४ जानेवारी १६६८) वरून दिसतें. " अरब व शिवाजी यांच्याशीं पोर्तुगीजांचें आधींच धैर चालू असल्यामुळें, त्यांतच मोगळांनींहि विरोध करण्याचें निश्चून मनावर घेतल्यास पोर्तुगीजांची घडगत नाहीं " तसेंच ता. १४ च्या पत्रांत लिहिलें आहे कीं, " बादशहाकडून अहाडी सर्व पोर्तुगीजांना सुरतेहून हाकून लावण्याबद्दल हुकूम घेऊन आला. वादर (वहादर) खान दमणला वेढा घालण्याकरितां, दुसरा एक उमराव दीवकडे आणि आणखी २२ सरदार इतर पोर्तुगीजांवर असे पाठविण्यात आले व औरंगाबादेहून त्यांना सुलतान मुअज्जमनें मदत करावयाची आहे. " हाहि वेत पुढें सिद्दीस गेल्याचें दिसत नाहीं. तरी शिवाजीनें पोर्तुगीजांचा पिच्छा सोडला नाहीं. ले. १२४६ (ता. २० मार्च १६६९) वरून शिवाजीच्या या वर्षातील इकडील

हालचालींचा सुगावा लागतो. “ता १८ ला नजीकच्या एसाजी राजानें मला खाजगी निरोप पाठविला कीं, ‘आपल्या अमलाखालील दर्यातील पोर्तुगीजांच्या कांहीं गळवतार शिवाजी हल्ला करून तीं घेऊन नंतर साष्टीनरहि जाणार आहे.’ शिवाजीचें सार्थींतील सान्निध्य आपल्याला इष्ट नसल्यामुळें त्याला शक्य ती मदत देण्याचें मीं कसूल केलें आहे.” असे मुर्झेचा गव्हर्नर आपल्या सुरतच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांस लिहितो पुढें ता ६ नोव्हेंबर १६६९ च्या पत्रात ‘शिवाजीनें पोर्तुगीजांचीं कांहीं गळवतें घरलीं व त्यानींही त्याचें इराणाहून आलेलें एक गळवत पकडलें (ले. १२७१) हा मजकूर शिवाजीच्या व पोर्तुगीजांच्या झटापटीची साक्ष देतो पुढील ले० १२७२ वरून असें दिसतें कीं, शिवाजीनें पोर्तुगीजाना शह देण्यासाठीं इम्रजाचीहि मदत मागितली. इ. स १६०९ सालीं जहागिरानेंहि याच कारणाकरिता इम्रजाशीं सधान बाधलें होतें तेन्हां यात नवीन असें काहींच नाहीं.

(उ) पोर्तुगीजांशीं दुसरा तह—(१६७०) इतकें झालें तरी पोर्तुगीजांचा शिवाजीकडून मोड झाला असें म्हणता यावयाचें नाहीं मुख्य कारण म्हणजे अर्थातच शिवाजीचे आरमारचें दोर्बल्य होय परंतु या सततोद्योगामुळें पोर्तुगीजाना शिवाजीच्या मागण्या मान्य करून त्याच्याशीं सलो रयाचा तह करावा लागला (ता १० फेब्रुवारी १६७०) त्यांतील अटी पुढील प्रमाणें—

१ शिवाजीनें पोर्तुगीजांच्या आश्रयाखालील मालोपा चेटी व सतोबा गोंसो या दोघाकडून अनुक्रमें २००० व १००० होनाची नेलेली लूट परत करावी

२ एकमेकांच्या राज्यातील बेल व इतर जनावरें याच्या वहातुकीस इ स १६६७ साली झालेल्या तहाप्रमाणें एकमेकांनीं वधनें घालू नयेत

३ शिवाजीनें चोल येथें पोर्तुगीजांचीं धरून ठेवलेलीं जहाजे सोडून घावीत

४ शिवाजीनें पोर्तुगीज मुलखाच्या सरहद्दीवर नदीची मर्यादा असल्या-खेरीज इतर ठिकाणीं आपल्या मुलखात किड्या बाधू नये

५ पोर्तुगीजांनीं गोत्रें व दमण येथें धरून ठेवलेलीं शिवाजीचीं जहाजे विनहरकत सोडून घावीं

- ६ शिवाजीच्या धान्य, मीठ वगैरे पदार्थ घेऊन जाणाऱ्या लहानसहान होड्यांच्या बहातुकीला पोर्तुगीजांनीं बंधन घालूं नये. परंतु मोठ्या जहाजांची बहातूक मात्र मोगल अधिकारी जशी रीतीप्रमाणें जकात देऊन करीत असतात त्याप्रमाणें शिवाजीच्या अधिकाऱ्यांसहि परवानगी असावी.^१

७ सिद्दी हा पोर्तुगीजांच्या आश्रयाखालील असल्यामुळें त्यास लढाईच्या वेळीं मदत देणें त्यांना भाग पडतें. परंतु तसें केल्यास शिवाजीशीं झालेल्या तहाभिरुद्ध आचरण होईल. म्हणून पोर्तुगीज, शिवाजी व सिद्दी यांच्या भांडणांत योग्य ती मध्यस्थी करण्यास तयार आहेत व त्यासाठीं शिवाजीनें आपला प्रतिनिधि विद्वल पंडित यास सर्वाधिकार देऊन पाठविलें आहे.

(क) पुढील संबंधांचा त्रोटक उल्लेख—या तहानें शिवाजी व पोर्तुगीज यांच्यामध्यें सलोखा झाला. परंतु शिवाजीच्या मनांतून आपणास पोर्तुगीजांचा मोड करतां आला नाहीं ही गोष्ट डान्चत होती. इ० स० १६७२च्या जून महिन्यांत शिवाजीनें रामनगरच्या कोळी राजाचा परामत्र केला. याच राजाच्या मुलखांत पोर्तुगीजांची दमण बसईसारखीं पोर्तुगीजांनीं बसाहत केलेली बंदरे होती व त्याबद्दल पोर्तुगीज त्यास चौथ्याई देत असत. ही चौथ्याई म्हणजे शब्दशः वसुलाच्या चौथा हिस्सा नसे. अदमासें शेंकडा १० ते २५ टक्केप्रमाणें कमीजास्त घेण्यात येई. या चौथ्याई हक्काच्या उपभोगामुळें रामनगरचा राजा “चौतियाचा राजा” या नांवानें प्रसिद्ध होता. व समासदहि त्यास चौतियाचा राजा असे संबोधितो. या राजास शिवाजीनें जिंकल्यानंतर त्याचे सर्व हक्क शिवाजीकडे आले व त्याप्रमाणें शिवाजी पोर्तुगीजाकडे चौथ्याई मागूं लागला. व ती त्यानीं देण्याचें नाकारल्यामुळें त्याच्या शिपायांनीं पोर्तुगीजांच्या साठीवेटावर हल्ला केला. परंतु तो यशस्वी झाला नाहीं. ही गोष्ट इ० स० १६७२ च्या पावसाळ्यानंतर घडली असावी (ग्रेट डफ पृ. ११३ पहा). प्रो. सेन डफच्या पृ० ११९ चा आधार घेऊन लिहितात कीं, शिवाजीनें इ० स० १६७४ त प्रथम पोर्तुगीजांकडे खंडणी मागितली (शि. च. प्र. इ. पृ. १३ पहा) तें बहुधा नजर-सुकीमुळें असावें. यानंतर पुढें इ० स० १६७६ त शिवाजीनें दमणवर

^१ या बाबतीत मोगलाशीं करार इ. स. १६७० त झालेला होता. [भा. इ. सं. म. त्रै. मा. व. ६ पृ. ५६].

करून प्रो० ताकखव म्हणतात त्याप्रमाणें पोर्तुगीजांना चौथ्याई देणें भाग पाडलें असावें परंतु त्याचें वर्णन प्रस्तुत लेखकाच्या नियोजित कक्षेंत येत नसल्यामुळें हें शिवाजीपोर्तुगीज संबंधाचें कळम येथेंच पुरें करतों.

१२ शिवाजीस कोकणपट्टीचें महत्त्व—कोकणपट्टीवर शिवाजीला मुख्य शत्रु जंजिऱ्याचा सिद्दी हाच होता. हा नांवाला विजापूरकरांची ताबेदारी पत्करून कोकणपट्टीचा किनारा संभाळून असे. शिवाजीला आपली सत्ता वाढवितांना कोकणपट्टीचा विशेष उपयोग होत असे. शिवाजीचे रायगडसारखे किल्ले कोकणपट्टींतच होते. शिवकालीन लेखक सभासद सिद्दियाला 'घरांत जैसा उंदीर तैसा शत्रू' म्हणतो. यावरून कोकणपट्टीचा प्रदेश शिवाजीचें घरच होय अशी तत्कालीन समजूत उघड दिसते. शिवाजीनें कोकणपट्टीला घराप्रमाणें कां मानावें हा एक मराठ्यांच्या इतिहासांतील विचारानें सोडविण्यासारखा मनोरंजक प्रश्न आहे. वास्तविक पाहातां भोसले हे मूळ कोकणपट्टीचे रहिवासी नव्हत. भोसले व त्यांचें संबंधीं हिंणणी, वेरडी, देऊळगांव वगैरे भीमानदीच्या कांठावरील गांवाच्या पाटिलक्या करून असत, असें कै० राजवाडे आपल्या रा. मा. वि. चंपूमध्ये लिहितात. पूर्व-पश्चिम घाटाच्या मध्यभागांतून वाहणाऱ्या नद्यांच्या उतरणीवरील सुपीक प्रदेशांत भोसले वाडले व कर्तृत्वास क्षेत्र मिळाल्यामुळें ते पश्चिमेस अहमदनगरच्या निजामशाहीकडे वळले. अशा पुरुषांत मालोजी व शहाजी यांची गणना होते. असें असतां शिवाजीला कोकण घरांप्रमाणें कां वाटावें ? पुण्यास राज्यस्थापनेस प्रारंभ केल्यावर त्यानें आपल्या मूळ गांवाकडे राज्यविस्तार करण्याची हाय धरण्याऐवजीं त्याचें लक्ष कोकणपट्टीचा बंदोबस्त ठेवण्याकडे होतें याचें कारण काय ? हिंदुस्थानांतील आजपर्यंतच्या राज्यसंस्थापकांचा क्रम याच्याविरुद्ध होता. काबूलशीं दळणवळण तुटूं नये म्हणून वाचर दिग्गजयार्थ निघाला असतांना मध्येच धक्कला व दौलतखान लोदीचा कांटा काडून पडें गेला. वक्सारच्या लढाईत विजयी झालेले इंग्रज शहाअलम वाद-

घेऊन तेथें इतकी भक्कम वसाहत केली कीं, त्यापुढील काळांतील त्याच्या देशावरील हालचाली म्हणजे निव्वळ लूट करून सधन होण्यापुरत्या स्वाऱ्या होत्या असें म्हटल्यास अतिशयोक्ति होणार नाही. शिवाजी तळकोकणांतून घाटावर वारंवार येई. घाटावरील किल्ल्याच्या भोंवतीं त्याच्या हालचाली भरपूर असत. परंतु घाटावरून देशावर उतरावयाचें तें बहुधा स्वारी करून परत जावयाचें हा शिवाजीचा क्रम राज्याभिषेककालपर्यंत चालू होता. शिवाजीचें राज्य त्याच्या हयातीत उत्तरदक्षिण वाढलें तसें पूर्वपश्चिम वाढलें नाही. इ. स. १६६५ तीळ पुरंदरच्या तहांत शिवाजीनें पुरंदर-सिंहगडसारखे देशावर डोकावणारे मोठमोठे किल्ले वेशक मोगलांच्या हवालीं केले व मोगलांच्या दृष्टीनें क्षुल्लक असे लिंगणगड, घोसाळे, विरवाडी या किल्ल्यावरील आपला हात कायम ठेविला व विजापूरकरांच्या वालेघाटीच्या मुलखाची मागणी केली. याच्याहि पूर्वी इ. स. १६५६ मध्ये औरंगजेब घाईघाईनें भावाभावांच्या भांडणांत भाग घेण्यास उत्तरेस जात असतां त्यास थांबवून त्याजकडून तळकोकणांतील कल्याण ते चौलपर्यंतच्या भागाची गांडुळीची मागून घेतली. इतकी कोकणपट्टीवर त्याची आसक्ति कां ? ह्या प्रश्नाचें उत्तर तत्कालीन विशिष्ट राजकीय परिस्थितीत आहे. मोगली फौजा मैदानी लढाया मारण्यांत बहुधा कोणास हार जात नसत. दिल्लीआगऱ्यास राहून वायव्येस पंजाबमैदान व पूर्वेस बंगालपर्यंतचे सपाटीवरील प्रांत त्या निस्तीर्ण प्रदेशावर मोगलांनीं लीलेनें अंमल ठेविला; परंतु रजपुताना ताब्यांत आणण्यास त्यांना दंडयोगाइतकीच सामदामभेद या त्रयीवर भिस्त ठेवावी लागली. रतनभोर, अशीरगडसारखे दुर्भेद्य किल्ले अकबरास दगेबाजीच्या जोरावर अंमलांत आणावे लागले व लाब पल्ल्याच्या तोफा मिळविण्यासाठीं पोर्तुगीजाची कानुलती करानीं लागली. यावरून मोगलाची किल्ले मारण्यांतील दुर्बलता स्पष्ट व्यक्त होते. जी गोष्ट किल्ल्यांची तीच गोष्ट आरमारा-संगंधी. मोगलांचें व त्याचप्रमाणें विजापूरकरासारख्या इतर मुसलमानी सत्ता-धीगांचें आरमार अगदीं कुचकामाचें असे, ही गोष्ट जहागीरनें पोर्तुगीजावर शह ठेवण्यास इंग्रजाशीं सत्य राखलें यावरून सिद्ध होते. मोगलांच्या ऐन वैभवांत देखील त्यांना व्यापारी दर्जांनें राहणाऱ्या नाविक सत्तेच्या साहाय्याचें महत्त्व वाटावें, ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. यावरून मोगल किल्ले उदरिण्यांत व किनारा रक्षण करण्यांत दुर्बल होते हें स्पष्ट होतें. नूतन


राज्यस्थापकास शत्रूच्या मान्याच्या जागा व गर्मस्थानें बरोबर ओळखून त्या-
 प्रमाणें भुसभुशीत वाजूनें प्रथम उरकण्यास प्रारंभ कराय लागतो समुद्र-
 किनारा व घाटमाथ्यावरील किळे यानीं मर्यादित झालेली कोकणपट्टी
 ही उभय मुसलमानी सत्ताकडून सारंगीच उपेक्षित गेलेली जागा होय.
 ही गोष्ट शिवाजीचा बाप शहाजी यानेंहि ओळखलेली होती. कारण इ. स.
 १६३०-३६ च्या काळांत निजामशाहीस जगन्निष्यासाठीं शिकस्तीचा
 यान करीत असता त्यानें मर्तजास देशावगून उचडून कोकणपट्टीवर ठाणें
 जिल्हांतील माहुलीच्या त्रिभुजात नेऊन ठेविलें व आपण जुन्नरच्या आसपास
 राहिला. शिवाजीसारख्या थोर पुरुषास बापाच्या आयुष्यातील कर्तव्यगारीच्या
 वृत्त्यांचें मर्म कळत नसेल असें शक्य नाहीं. तेव्हां त्यानेंहि अशाच जागीं
 राज्यस्थापनेची सुरवात केली कीं, जेथें मोगलांच्या राज्याच्या दूरच्या टोंका-
 वरील डोंगराळ प्रदेश म्हणून त्यांचें दुर्लक्ष होतें व निजापूरकरहि त्यांना
 उत्तरेस मावळपर्यंत येऊन मोगलाशीं खटके उडून घेणें नको होतें म्हणून
 दुर्लक्ष करीत होते. खुद्द आदिलशाही मुलखातील बालेघाटावरही आदिल-
 शाहाचा अमल बेताबाताचाच होता ह्या सर्व कारणांमुळे शिवाजीनें कोकण-
 पट्टी हें आपलें घर केलें तेथून देशावर येऊन लूट नेली. विजापूरकर व
 मोगल याची झुज लावून देऊन आपण सुरक्षित राहिला. व सकटप्रसर्गां
 देशावरील असेल तो मुखेल व घाटावरील देशाच्या वाजूचे किळेसोडून देऊन
 आपण शत्रूस महत्त्वाची वाटत नसलेली कोकणपट्टी ताब्यात ठेवून स्वस्थ
 राहिला. आर्थर वेल्स्लीनें पेनिन् सुलर वॉरमध्ये नेपोलियनशीं लढताना
 विशिष्ट प्रकारचें धोरण ठेविलें होतें टॉरेस् व्हेड्दासची भित्त उमागून त्याच्या
 मार्गे तो सुरक्षित राही व नेपोलियनची पाठ फिरल्यानरोबर स्पेनमधील
 मुलख मारून परत येई. शिवाजीच्या सरक्षणास सृष्टिनिर्मित घाटमाथा अस-
 ल्यानें कृत्रिम भिंतीची जरूर नव्हती इतकेंच

येथें असा प्रश्न उत्पन्न होतो कीं, शिवाजीनें मोगलाशीं लढताना केवळ
 घाटमाथ्यावरील किल्ल्याचा आश्रय करून स्वस्थ का राहिला नाहीं त्याला
 कोकणपट्टीच्या मुलखाची जरूर काय ? त्यानें मनात आणिलें असतें तर
 त्यास किळे भाडून उभय मुसलमानी सत्तास सतावून सोडता आले असतें
 व प्रसर्गां अफझलाप्रमाणें मुसलमानी सरदारास दऱ्याखोऱ्यात गाठून गारद
 करता आले असतें. पण कोकणपट्टीच्या रक्षणाची यातायात काय म्हणून ?

या प्रश्नास उत्तर असे की, राज्याच्या संरक्षणास मान्याच्या जागाप्रमाणे वसुलाच्या उत्पन्नाची जरूर असते. घाटावरील मुलूख हे डोंगराळ व अल्प उत्पन्नाचे मुलूख होत. निव्वळ घाटमाध्यावर राज्यस्थापना करून मोठे सैन्य धाडून वळ वाढविणे हे फारसे शक्य नाही. सदा सर्वाकाळ परराज्यांत लुटालूट करून जगावयाचे व घाटमाध्यावर राज्य करावयाचे मनांत आणले तर मात्र ते काही काळ शक्य आहे. सारांश, निव्वळ घाटमाध्यावर विसंबून राज्य करणाऱ्या सत्ताधीशास पैशाच्या कमाईसाठी मैदानी मुलखांतील लुटालुटीवर विसंबून रहावे लागते, व लुटालुट हा त्या सत्तेचा स्वाभाविक जीवनक्रम वनतो. ही स्थिति टाळण्यासाठी प्रत्येक डोंगरी सत्तेस भरपूर वसूल देणाऱ्या सुपीक सपाटीच्या प्रदेशावरील मालकीची आवश्यकता असते. शिवाजीस कोंकणपट्टीचे जर विशेष महत्त्व असेल तर त्याचे कारण हेच होय. एकंदरीने पहातां शिवाजीने कोंकणपट्टीवर अम्मल बसविण्यांत (१) शत्रूंनी उपेक्षिलेल्या मुलखात राज्यस्थापनेस सुरुवात केली, (२) शत्रूंचे दीर्घल्य कशांत आहे हे ओळखले व (३) राज्याच्या वाढीस आवश्यक अशा वसुली उत्पन्नाची तरतूद करून ठेविली असे साररूपाने सांगण्यास हरकत नाही.

प्रकरण १३ वें

चढाईचें युद्ध.



१ दिलकाश व वखरी—आग्याहून सुटून शिवाजीमहाराज देशीं आल्यापासून (म्हणजे शके १५८८ च्या मार्गशीर्षापासून) राज्याभिषेकापर्यंत जो साडेसात वर्षांचा काळ लोटला त्याचे ठोकळ मानानें दोन विभाग पडतात. पहिला तीन वर्षांचा, ज्यात मोगलांशीं युद्ध चालू नव्हतें तो, आणि दुसरा मोगलांशीं युद्ध चालू असल्याचा. पैकीं मागील प्रकरणात पहिल्या विभागाची माहिती दिली गेली आता दुसऱ्या युद्धप्रधान विभागाचें वर्णन घात्रयाचें. तें देण्यापूर्वी साधनाची तपासणी करणें आवश्यक आहे. या सात आठ वर्षांच्या काळात विजापूरकर व मोगल यांच्याशीं उघड सामना करण्याचे अनेक प्रसंग आल्यामुळे त्यांची माहिती फारशी तपारिखातून भरपूर सापडत असेल असें सहज वाटण्याचा संभव आहे पण उपलब्ध साधनावरून तरी तसें म्हणता येत नाहीं. या वेळची मोगलांच्या बाजूची हकीकत देणारा म्हणून जो ग्रंथ प्रो० सरकार यार्नी उपयोगात आणला आहे त्याचें नांव 'दिलकाश'. या ग्रंथाचें इंग्रजी भाषांतर स्कॉटनें इ. १७९४ मध्ये प्रसिद्ध केलें व क. पा न पटवर्धन यार्नी त्यातील निपडक भाग, मराठींत भाषांतररूपानें 'बुदेल्याची वखर' या मयळ्याखाली 'इंदुप्रकाश' नावाच्या दैनिकात क्रमशः छापला आणि पुस्तकरूपानें १९२० सालीं प्रसिद्ध केला. या 'दिलकाश' ग्रंथाचा अभ्यास वारकाईनें केल्यास महाराष्ट्रातील कित्येक वखरींची उपपत्ति लागण्यास चांगला उपयोग होणार आहे, पण तो एक स्वतंत्र निपय आहे, व तसें करण्याचें हें स्पष्ट नव्हे. मात्र शिवाजीचरित्राच्या दृष्टीनें त्याच्यावर विचसण्यापूर्वी वीणती सात्रधगिरी

हें स्पष्टच आहे. पण या बखरीत फार मोठा कालविपर्यासाचा दोष भरलेला आहे व 'अखबारांत' व 'जेथे शकावली' यांच्याच आधारासुळे या बखरीतील मजकुरांचें पौर्वापर्ये ठरवितां येतें इत्यादि गोष्टींचा स्पष्ट उल्लेख सरकार यांच्या लिहिण्यांत येणें आवश्यक असून तसा तो आलेला नाहीं. फारशी साधनांतील गुण तेवढे ठळकपणें मांडावयाचे व त्यांतल्या दोषांविपर्यीं अवाक्षर काढावयाचें नाहीं असा प्रकार त्यांच्या हातून घडला आहे. ज्या बुंदेल्यांच्या बखरीवर ते एवढी भिस्त ठेवतात ती मुळांतून फारशी प्रतीवरून वाचणें हा उत्तम पक्ष; पण तें शक्य होईपर्यंत स्काॅटच्या भाषांतरावरून या ग्रंथांतील आशय ठोकळ मानानें समजून घेतां येण्याजोगा आहे. या बखरीत औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंतची हफीकत दिलेली आहे त्या अर्थी ती पेशवाईत लिहिलेली हें निर्विवाद आहे. मात्र औरंगजेबाच्या दक्षिणेकडील मोहिमेंत दल्पराय बुंदेला नांवाचा सरदार हजर असे व त्याच्या तैनातीला असलेल्या एका अधिकाऱ्यानें ठेवलेल्या टिपणावरून ही बखर लिहिली गेली; अर्थात् राजारामकाठीन लेखकानें मिळविलेल्या टिपणावरून अच्यल पेशवाईत एका रजपूत अथवा बुंदेल्या *लेखकानें ही बखर तयार केली. तेव्हां या टिपणाना सभासदापेक्षां अधिक प्रामाण्य येणें शक्य नाहीं. मात्र सभासदापेक्षां मोगलांच्या सरदारांचीं नांवां व त्यांचे संबंध या बखरकाराला अधिक व्यवस्थित रीतीनें माहीत आहेत. पण शिवाजीचरित्राचे प्रसंग सांगतांना त्यानें फारच मोठ्या चुका केल्या आहेत. उदाहरणार्थ, "शिवाजी आन्याहून परत येतांच राजा किताब धारण करून मोगली मुलखानर चाडन गेला; त्यानें सुरत लटून जयसिंगाच्या वेळीं दिलेले सर्प किल्ले परत घेतले. नंतर विजापूरकराशीं मारामारी करण्याची इच्छा असण्यासुळे शिवाजीनें शहाजाबामार्फत मोगलाशीं तह केला. नंतर मुघोळ्या घोरपड्यांना मारून पुढें शहाजीची (बापाची) धाटानें भेट घेऊ

पितृभक्तांचें प्रदर्शन केलें. इकडे शहाजादा व दिलीर यांत वैमनस्य आल्याची संधि साधून शिवाजीनें दुसऱ्यादा सुरत छुटली. पुढें महावतखानाची नेमणूक दक्षिणेंत झाली. त्यानें चैनींत दिवस घालविले; नंतर बहादुरखानाची नेमणूक झाली तेव्हां त्यानें हैद्राबादकरावर चाल केली. तेव्हां शिवाजी जिजीकडे स्वारीवर गेला होता." इत्यादि हकीकत यांत आहे. म्हणजे आग्याहून येतांच 'चार महिन्यांत २७ किड्डे घेणें. पुढें सुरतेच्या छुटीनंतर शहाजी मरण पावणें; त्यापुढें मोंगलाशीं तह होणें' हा जो सभासदी बखरींतला सदीप अनुक्रम तो यांत कायम असून त्यांत शहाजी-शिवाजी भेटीचा काल्पनिक प्रसंग घुसडून दिलेला आहे. हा प्रसंग व 'औरंगजेबानें पाठविलेलें फर्मान कुठ्याच्या शेषटास बांधून त्याची शोभा केल्याचा' प्रसंग हे या बुंदेल्याच्या बखरींत व आमच्या इकडील छोटी बखर, एक्याणत्र कल्म बखर वगैरेंतून जशास तसे दिलेले आहेत. त्यावरून ही राजपुतान्यांतील बखर उत्तर पेशवाईंत भाषांतरित होऊन मराठ्यांत आली असें दिसतें. पानि पतऱ्या सुमारास बखर लिहिणारा चित्रगुप्त या चुकीच्या दंतऋत्या देत नाहीं व नंतरचे बखरकार त्या देतात; त्यांत मोंगलाकडली माहितीच कांहींशी खुळासेमार आहे व मराठ्यांची माहिती देतांना फार व ढोवळ चुका केल्या आहेत; इत्यादि कारणांवरून 'छोट्या बखरी'च्या जातीची शिवचरित्रविषयक माहिती उत्तर पेशवाईंत रजपुतान्याकडून महाराष्ट्रांत आली असा संभव दिसतो. सारांश बुंदेल्याची बखर, प्रो. सरकार म्हणतात त्या मानानें, विश्वसनीय नाहीं, तिचा परिचय महाराष्ट्रांतील लेखकांना गेल्या सवार्शे वर्षांपासून आहे व चिटणिसानीं तिची तपासणी करून ठिकठिकाणीं दुरुस्ती केली हें लक्षांत ठेविळें पाहिजे.

मोंगलांसंबंधीच्या हकीकतीच्या आधाराचा विचार केल्यानंतर विजापूरकरांशीं झालेल्या सामन्याची हकीकत देतांना बुसातिने सलातीनबरोबर जयरामाचें 'पर्णीलाख्यान' मुस्यत विचारांत घेतलें पाहिजे. कारण बु. स. मधील हकीकत पडताळून पाहण्यास महमद व अह्ली यांच्या कारकीर्दीतले सम-फाळीन ग्रंथ जसे उपलब्ध होत आहेत तसे शिवान्दरच्या कारकीर्दीतले सम-फाळीन ग्रंथ आपल्यापुढें नाहींत; यामुळे या कारकीर्दीतली हकीकत देतांना बु. स. नें ज्या चुका किंवा अनुष्ठेय केले आहेत त्यांची दुरुस्ती फारशी साधनाधारे करतां येत नाहीं. सारांश, फारशी साधनांत मोंगली व विजापुरी

बाजूची एकतर्फी माहिती असते व त्यात मराठ्यांचा जय झाला असेल तो भाग गाळलेला अगर त्रिपर्यस्त असतो; या सामान्य नियमाचें स्मरण या काळातील हकीकतीला विशेष लागू असल्यामुळे, मराठीतल्या शकावल्या, समासदी बखर, पोवाडा इत्यादि वृत्तात-साधनाचा सांगाडा आधारास घेऊन या वेळच्या मराठ्यांच्या हालचालीचें वर्णन प्रथम तयार करावें, नंतर फारशी साधनातील माहितीची भर घालावी, आणि यानंतर अस्सल पत्रावरून मित्र्या पडताळून पहाव्या, अशा त्रिविध साधनाच्या आधारे या साडेचार वर्षांतली हकीकत बरीच सगतपार देण्याचें काम आजपर्यंतच्या अनेक लेखनांनीं केलें आहे. काशीचें देवालय औरंगजेबानें भाद्रपदात पाडल्यानंतर पावसाळा सपताच मराठ्यांनीं मोगलाचा सल्ला तोडून जी जोराची मोहीम चालू केली तिच्यांत तानाजीनें कोंढाप्यास कसे शौर्य गाजविलें, पुरंदर, जुन्नर वगैरे किल्ले घेताना मराठ्यांनीं कोणतीं साहसें केलीं, सुरतेची लूट करून परत येताना दिंडोरीपाशीं केवढी धुमध्वनी केली, त्याचप्रमाणें सालेरी, रोहिडा, लोहगड, अहिलत वगैरे किल्ले कसे घेतले आणि मोरोपत, आनदराव व प्रतापराव यांनीं सालेरी, जव्हार वगैरे भागात धुद उठवून अनेक खानाचा कसा पराभव केला याची जंत्री जेथे शकावलीत आहे व काहीं वृत्तांत समासदात आहे, त्यापैकी श १५९१ अखेरीस झालेल्या त्रिवाडापासून राज्याभियेकापर्यंतच्या फक्त निवडक प्रसंगाची हकीकत समासदी बखर, शकावली, घु सलातिन व पर्नालाह्यान यावरून उदाहरणादाखल उद्धृत करतो

२ त्रिवाड -प्रारंभी श. १५८९मध्ये शहाजाद्याच्या मध्यस्तीनें औरंगजेबाशीं तह ठरला तेव्हा पुणें वगैरे मराठ्यांच्या ताब्यात आलें किंवा नाहीं याचिपर्यीं शका आहे (Shivaji p 19) note) व याबद्दल अस्सल पुराणा (direct evidence) नाहीं असें काहीं लेखक म्हणतात. पण मराठीत प्रकाशित झालेल्या पत्राची माहिती लक्षात घेता हां प्रश्न सुटतो. कारण ले ११६३ हा मोगलाच्या अधिकाऱ्यांनीं लिहिलेले वसुलाचें सरकारी टिपण असून त्यात पुणें परगण्यातील २९० गावांपैकी ' तन्नीफ राजश्री शिवाजी राजे ' म्हणून पुण्याकडील २० व तर्फ मायळचे ३६ मिळून ५६ गाव वजा दिले आहेत. यामुळे पुण्याकडील काहीं भाग मराठ्यांच्या ताब्यात दि-च-नि २२

ठेवण्यांत आला याविषयी संशय रहात नाही. सारांश, 'मुसलमानी धर्म रक्षक' हे विशेषण औरंगजेब जसा सामोपचारादाखल शिवाजी शब्दाला जोडीत असे आणि त्याबरोबर आतां 'राजे' हाहि शब्द जोडूं लागला त्याप्रमाणें थोडाबहुत मुळूख सोडणें व पैसा खर्चणें या गोष्टी शिवाजीखातर त्याला कराव्या लागल्या (ले. ११९२). मात्र त्याच वेळीं 'देवळें पाडून मशिदी बांधण्याचा सपाटा' मोगली राज्यांत सुरु झाल्याचा बोभाटा सर्वत्र ऐकूं येऊं लागल्यामुळें मराठ्यांचा सलोखा किती दिवस टिकेल याविषयी शंका वाटण्याजोगी होती. तथापि हा विघाड होण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी पुण्याच्या देशपाळ्यास 'नवे कचाट करून कारबारास खेलेल करणें हे गैरमाकुल गोस्टी आहे व नवे कारबार कांहीं चालणार नाही' (ले. ११३२). वगैरे शब्दांत दिलेली धमकी त्यांचा दरारा व्यक्त करण्याजोगी आहे. तथापि ही शाब्दिक धमकी लोकांच्या अंतःकरणांत ठसण्यास मैदानी मुलखाप्रमाणें सिंहगड, पुरंदर वगैरे किल्ले ताब्यांत घेणें मराठ्यांना भाग होतें. व ही सधि औरंगजेबानें लौकरच आपून दिली; आणि मराठे व मोगल यांच्यांत विघाड आला. त्या विघाडाची हक्कीकत सभासद अशी देतो. "शाहाजाद्याचा व राजियाचा धरोबा बहुत चालिला. परस्परें वस्ताभावा धाडू लागले. याकरितां दिल्लीस औरंगजेबास शंका उत्पन्न जाली कीं "शाहाजादे व शिवाजी एक जाहाले. एखादे वक्ती फितवा होऊन आपणास दगा करतील." (तेव्हां त्यानें) अशी कल्पना केली कीं, "आता या उभयतात कज्या वाढवावा." म्हणून शाहाजाद्यास लिहिलें कीं "शिवाजी हराम आहे. त्याचा सरदार प्रतापराव व नीराजीपंत हे दोघे फौजेनिशी आहेत. याकरितां त्यास पातेजों (= विश्वासूं) नये. एकादे वक्ती दौलताबादेस भेद करतील. तरि तुम्हीं त्या दोघास कैद करणें. त्याचीं अवर्धा घोडीं तबेल्यास लावणें." हें वर्तमान शाहाजाद्याच्या वकिलानें टाकोटाक इशारतीनें शाहाजाद्यास कळविलें. तेव्हा त्यानें नीराजीपंतास एकातीं बोलावून सांगितलें कीं "दो चौ रोजांत पादशाहाचे कागद येतील. मग तुम्हास कैद करावें लागेल. याकरितां अगोदर निघून जाणें." त्यावरून नीराजीपंत व प्रतापराव दुसरे दिवशीं रात्री फौजेनिशीं निघून गेले. मजल दरमजल राजियाजवळ आले. राजे खुशाल, जाहाले आणि थोलिले कीं "दोन वर्षे लष्करचें पोट भरलें आणि शाहाजादा

मित्र जोडला ही बरी गोष्ट जाहाली. आतां मोगलाई मुख्य मारून खाव-
यास वाव जाहला. ” (सभा. पृ. ६१)

यानंतर युद्ध सुरू झालें तेव्हां प्रथम सिंहगड सर करण्याचें ठरलें. त्या
ठरावाची अंमलबजावणी कशी झाली याची हकीकत सभासद देतो ती अशी.

३ सिंहगड सर करणें—सत्तावीस गड मोगलांस दिले होते ते मागती
प्यात्रे ही तजवीज केली. मोरोपंत पेशवे, निळोपत मुजुमदार व आणाजीपंत
सुरजीस यांस सांगितलें कीं, “ तुम्ही राजकारण, यत्न करून किल्ले
प्यात्रे. ” आपण राजियानीं मावळे लोकांस सांगितलें कीं “ गड घेणें. ”
त्याजवरून तानाजी मालसुरा म्हणून मावळियांचा ‘ हजारी ’ होता. त्यानें
कब्रूल केलें कीं, “ कोंढाणा गड आपण घेतों. ” असें कब्रूल करून वलें
विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखालीं गेला. आणि
दोघे मावळे बरे, मर्दाने निवडून, रात्रीं गडाच्या कड्यावरून चढविले. जैसे
यानर चालून जातात, त्याचप्रमाणें कड्यावर चालून गेले. आणि कडा
चढून, गडावर जाऊन, तेथून माळ लाऊन वरकड लोक, देखील तानाजी
मालसुरा, चढून गडावरी तानेशें माणूस गेले. गडावरी उदेभान रजपूत
होता. त्यास कळलें कीं, गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रज-
पूत कंवरवस्ता होऊन, हातीं तोडा वार घेऊन, हिलाल चंद्रजोती लाऊन
बाराशें माणूस, तोफाची व तिरंदाज, बरचीवाळे, पटाईत, सुन्या आडहत्यारी
ढाढा चढवून चालोन आले. तेव्हा मावळे लोकांनीं ‘ श्रीमहादेव ’ असें
स्मरण करून नीट रजपुतांचे फौजेवर चालून घेतलें. मोठें युद्ध एक प्रहर
जालें. पांचशें रजपूत ठार जाले. उदेभान किल्लेदार खासा त्याशीं व तानाजी
मालसुरा सुभेदार याशीं गांठ पडली. दोघे मोठे योद्धे, महारूर. एकएकावर
पडले, वार करीत चालले. तानाजीचे डावे हातची ढाल तुटली. दुसरी
ढाल समयास आली नाहीं. मग तानाजीनें आपले डावे हातची ढाल करून,
त्याजरीं चोड घेऊन, मोठें युद्ध केलें. दोघे महा रागास पेटले. एकाचे हातें
एक फिरंगीच्या वारें तुकडे होऊन पडले. दोघे ठार जाले. मग सूर्यजी
मालसुरा, तानाजीचा भाऊ, यानें हिंमन धरून कुल लोक सावरून, उरले
रजपूत मारिले. कित्येक रजपूत कडे उडोन पळोन गेले. असे बाराशें माणूस
मारिलें. किल्ला फाजीज केला. आणि गडावरी पागेचे खण होते त्यास आग
लादिली. त्यांचा उजेड राजियानीं राजगडाहून पाहिला; आणि वोलले कीं,

“ गड घेतला. फत्ते जाली ! ” तों जासूद दुसरे दिवशीं वर्तमान घेऊन आला कीं, “ तानाजी मालपुरा यांनीं मोठें युद्ध केलें. उदेभान फिछेदार यास मारिलें; आणि तानाजी मालपुराहि पडला. गड फत्ते केला. ” असें सांगताच राजे म्हणू लागले कीं, “ एक गड घेतला, परंतु एक गड गेला ! ” असे तानाजीसाठीं बहुत कष्टी जाहाले. पुढे गडावरी ठाणें घातलें. सूर्याजी मालपुरा, भाऊ, नागजून त्याचा सुभा त्यास सांगितला. धारकरी लोकास वक्षिसें, सोन्याचीं कडीं दिलीं, द्रव्य अपार दिलें वखें जरी कुल लोकास दिलीं. ये जातीनें प्रथम कोंडाणा घेतला. (सभा. पृ. ५५)

४ दुहेरी कार्यक्रम—अशा प्रकारें जेव्हां मोगलाशीं विघाड सुरू झाला तेव्हा शत्रूच्या मुलखात युद्धाची धुमधुकी माजविण्यांत व गडामागून गड घेण्यांत मराठ्यांना यश आलें व मोंगली अधिकारी चकित झाले यांत शका नाही. यानंतर प्रत्याघात न्यायानें मोंगल मराठ्यांच्या मुलखानर चालून येऊन धुमाकूळ घालतील हें उघड दिसू लागलें. अशा वेळीं आपला मुख्य कसा राखावयाचा हा प्रश्न सोडविणें कठिण होतें. दहा वर्षांपूर्वीं अफजलप्रसगानंतर मराठ्यांनीं पुष्कळ मुश्किल मिळविला; परंतु एका वर्षांत नव्यानें मिळविलेला पन्हाळ्याकडचा मुख्य विजापूरकराना घाना लागला आणि पुणें चाकण-कडचा शाइस्तेखानानें जबरदस्तीनें घेतला यामुळें क्षेत्रफळाच्या दृष्टीनें त्या वेळचा व्यवहार आतनव्याचाच झाला. तसा प्रकार पुन होण्याचा समज होता. पण मराठ्यांना यामेळीं आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा करून पाहण्याची ईर्ष्या चढली होती असें दिसतें. डोंगराएवढ्या अडचणी दृष्टीपुढें स्पष्ट दिसत असल्या तरी त्यांनीं दबून न जाता शांत मनानें एकीकडून वचानाची व दुसरीकडून उठानाची अशी दुहेरी योजना बरोबरच पार पाडल्या-वाचून काम निभणार नाही हें त्यांनीं ओळखिलें व या पद्धतीनें सर्व कार्यक्रम आखला याची कल्पना ख. ८ मधील काहीं पत्रावरून स्पष्टपणें करता येण्याजोगी आहे. सन इसने (म्हणजे श. १५९३) चा कार्यक्रम आधींच ठरविण्यांत आला तो असा—

‘ जविता तह. मन इसने कारणे राजश्री साहेबी तह केला कीं, जो आपला मुलूक आहे त्यापैकीं माहालोमाहालीहून खजाना करावयास पैसे आणाने त्याचा खजानाच करून देणारा. जे वळतीं मोगलाशीं झगडा सुरू होईल आणि मोगल येऊन गडास वेढा घालतील त्याचे मदतीस जरूर

आणिकी करून ऐवज जुळेना तरीच खजानाचे पैके खर्च करावे. नाहीतरी एरव्हीं राज्यभागास सर्वहि खर्च न करावा, ऐसा साहेबी तह केला; आणि खजाना करावयाची मोईन केली होन एक लाख पचवीस हजार होन रास, (खं. ८ पृ. १६). (यानंतर कोणत्या ठिकाणीं किती होन खजीन्यांत साठवावयाचे याचा तपशील दिला आहे).

वतनी मुलखात संरक्षणाच्या दृष्टीनें द्रव्यबळ व मनुष्यबळ किती व कोठें पाहिजे याची व्यवस्था करण्यांत आली त्याचप्रमाणें चढाईचा कार्यक्रम कोणी कसा पार पाडावयाचा हेंहि ठरलें. तेन्हा वतनाच्या कारभारापेक्षा चढाईच्या लढ्यांत सामील होण्याची महती स्वराज्यांतील कर्त्या पुरुपांना अधिक वाटत होती व त्याचीच उत्सुकता विशेष दिसू लागली.

अशा वेळीं नवें मिळविणें या गोष्टीस जितकें महत्त्व तितकेंच जुनें राखणें यासहि दिलें पाहिजे हें तत्त्व स्पष्टपणें शिवाजी महाराजांनीं आपल्या मुत्सद्दयाच्या दृष्टीपुढें ठेवलें. याची हकीकत खं. ८ ले. १० मध्यें आलेली आहे. तेच्यांत निळोपंत मुजुमदार व शिवाजीराजे यांच्यामधील राजकीय धोरणांतवंधीची चर्चा साराशरूपानें आळढते. ती संभाषणरूपानें येथें मांडून दाखवितां येण्याजोगी आहे ती अशीः—

शिवाजी राजेः—निळोपंत मुजुमदार, तुम्हास वतनीचा कारभार करावयास ठेविलें. माहुलीपासून भीमगडपावेतो व इंदापूर, पुणें, चाकण (येथील) कदमी वतनीचा कारभार (तुम्ही) कराना.

निळोपंतः—आजी कामाचे (= युद्धाचे) दिवस आहेत. वतनीचा कारभार आणिक कोण्हास सांगावा. आपण (साहेबा) बराबरी येऊन दाहा लोक कामें करितील तैसी करून देऊ. गड घेणें पडिलें तरी घेऊन देऊं.

शिवाजी राजेः—वतनी राहाणें हेंहि काम थोर आहे; त्यासाठीं वतनी राहाणें. येथें तुम्हास इमारतीस पैके पावतील त्यास दर सदे होन २ प्रमाणें पावतील.

निळोपंतः—जरी वतनीचेंहि काम थोर आहे तरी बहुत बरें; एकानें सिद्ध संरक्षण करावें; एकानें साध्य करावें; दोन्ही कामें साहेब बराबरीनें मानिताती तरी आपण वतनी राहोन (= राहूं). परंतु इमारतीचे पैके पावून वकशीस घेणार नाहीं. मोरोपंत त्रिनक व शिवनेर येथें पाठविले आहेत. ते गड घेतील व मुद्दख घेतील व कामें करितील. साहेब थोर कामासी

जाताती तें काम श्रीचे कृपेनें होऊन येईल. त्यास मोरोपंतास २५ फुलें दिल्ली तर आम्हांस वीस घावी, ऐसा साहेबी निश्चय केला पाहिजे.

शिवाजी राजेः—(तुम्ही) वतनी राहोन कारभार कराया. इमारतीचे पैके पाववून (त्यावर) बकशीस न घ्यावें. मोरोपंत कारभार करतील, गड घेतील, पैके मिळवितील, सुरगिरीचा (= देवगिरीचा) प्रयत्न करून घेतील. त्यास वतनीचे काम (व) तें काम बराबरी ऐसें समजोन मोरोपंतास २५ फुलें घावी त्याच बक्ती तुम्हांस २० फुलें घावी. या हिशेबानें तुम्हांस देऊं.

निळोपंतः—सदरहृप्रमाणें आपण मान्य केलें असें.

विश्वसनीय व 'मर्यादेयं विराजते' या मुद्देनें अलंकृत झालेल्या या पत्रांत जें राजनीतीचें तत्त्व प्रथित केलें आहे तें यापुढील शिवाजीचरित्रांतलें महत्त्वाचें सूत्र आहे. पूर्वाघांत 'चढाई करण्याची संधि दिसत असली तरी भेदनीतीचा आश्रय करणें हेंच श्रेयस्कर' असें सोनोपंतानें सांगितलेलें तत्त्व पाळण्यांत आलें होतें; आणि या भेदनीतीच्याच कल्पनेवर (म्हणजे दिल्लीकर व विजापूरकर हे मराठ्यांचें राज्य चिरडण्यासाठीं एकजुटीनें वागणार नाहीत तरच) मराठ्यांचें राज्य टिकेल; व ते एक होतील तर त्यांच्याशीं विरोध करणें आत्मघातकी पणाचें ठरेल या तत्त्वावर जयसिंगाच्या वेळीं शिवाजीनें पड खाऊन मोगलांचें विजापूरकराशीं भांडण लाऊन दिलें असें अह्लीनाम्याचा कर्ता सांगतो. पण सल्ल्याचीं तीन वर्षे संपल्यानंतर मराठ्यानीं मोगलांशीं जें युद्ध सुरू केलें त्यावेळीं त्यांना केवळ भेदनीतीवर अवलंबून न राहतां उघड सामना देऊन देखील आत्मसंरक्षण करतां येईल असा आत्मनिश्चास वाटत होता हें स्पष्ट आहे. या वेळीं मोगलांशीं सुरू झालेलें युद्ध शिवाजीमहाराजाच्या अखेरीपर्यंत चाललें होतें; व त्यांत मोगली सरदारांतील आपसांतल्या वैवनावाचा मराठ्यांना फायदा घेता आला हें खरें. पण एवढा मोगल व विजापूरकर यांच्या राज्यकारभाराची घडी अनेक कारणांमुळे इतकी विस्कळित झाली होती कीं, ती अधिक विस्कळित होण्यासाठीं विशेष खटपट करण्याचें कारण नव्हतें. त्यापेक्षां स्वतःचें बळ वाढविणें व शत्रूवर चढाई करणें हेंच उपकारक होण्याजोगें होतें. आपलें सामर्थ्य बाल्यावस्थेंत असतांना लपून छपून, व पड घेऊन जगणें मराठ्यांना आवश्यक दिसलें व त्यानीं भेदनीतीवर भर दिला; रस्तुमजमाशीं अंतस्थ स्नेह राखला व जयसिंगापुढें पड घेतली. पण कोंढाप्याच्या युद्धांत तानाजीनें जी

सिंहगर्जना केली ती स्वराज्याच्या नव्या व निराळ्या उमेदीची निदर्शक होती असें म्हणण्यास हरकत नाही. पूर्वाघात नेताजीसारखा, शिवाजीच्या अगदी सानिध्यात राहणारा, वीर फितूर होऊन मोगलाना मिळाला पण उत्तराघात हें गाडें उलटून मोगलाकडील असतुष्ट लोक मराठ्यांच्या आश्रयास येऊ लागले शिद्दी हिलाळ व जाधवराव हे सरदार मोगलांच्या आश्रयास होते व त्यांची नेमणूक मराठ्यांविरुद्ध युद्ध चालविण्याच्या कार्मीं झाली होती. पण त्यांच्या हातून तें काम न झाल्यामुळे बादशहाची आपणावर गैरमर्जी होईल अशी त्यांना भीति पडली, तेव्हा ते उलट मराठ्यांकडे आश्रयार्थ आले (पर्ना. अ २-४३,४४) त्याचप्रमाणें जयसिंगाच्या वेळेपासून जे नवे मनसबदार मोगली सुभेदारानीं वनत्रिले होते त्यांचीं उत्पन्ने कमी करण्यात आलीं तेव्हा तेहि मराठ्यांच्या आश्रयास आले सारांश, मराठ्यांचें राज्य हें शेजारच्या राज्यातीळ असतुष्ट लोकांना आश्रयस्थान आहे असें यावेळीं घाटू लागलें. नवीन उमारलेल्या स्वराज्यास स्वतंत्र सत्ता म्हणून लोकाकडून मान्यता मिळू लागल्यानइलचें हें एक उत्तम प्रमाणच आहे औरंगजेब व विजापूरकर यांचीं मात्र या सत्तेस उघडपणें मान्यता मिळणें शक्य नव्हतें. पण त्या वेळच्या लोकाना वस्तुस्थिती आता स्पष्टपणें दिसू लागली. मराठ्यांच्या तरवारीचें पाणी झळकू लागताच इम्रजादि युरोपियन व्यापार्यानीं देखील दून वावण्यास सुरुवात केली ' शिवाजीशीं वैर करण्याची आपली आज तयारी नाही हें समजून त्याला खिजत्रिण्याला कारण होईल असें काहींच करू नका ' या अर्थाचे हुकूम सुरतवाले अधिकारी मुबई येथील इम्रजी व्यापार्यांना सोडीत या सुमाराची हकीकत सभासद अशी देतो.

५ गोंगलाशीं युद्ध—मोरोपत पेशवे यांनीं त्रिंबकगडापासून सालेरी किल्ल्यापावेतो मित्येक किल्ले घेतले हें वर्तमान दिल्लीस पातशहास कळलें त्यानें इखलासरान व बहिलोलखान यास बोलावून आपून वीस हजार स्वारानिशीं सालेरीस खाना वेळें. ' सालेरी घेऊन फस्त करणें ' असें सांगितलें. तसें दिलेखान यास दहा हजार स्वारानिशीं अहियत किल्ल्यावर खाना वेळें दिलेखान येऊन खळजन्व्यास लागले मोठें युद्ध जालें गड हातास आला नाही मोरोपत पेशवे यांनीं उपराळियास मानले लोक बारा हजार खाना वेळे. त्यानीं जाऊन छापे घातले. रामाजी पागेरा, हशमाचा हजारी यांनें वणेरगडाखाली निबडक सातशें लोक घेऊन भाडण दिलें. दिलेल-

खानाच्या फौजेने पायउतारा होऊन चाळून घेतले. चौफेरा मावळे लोक वेढिले. एक प्रहर टिपरी जैसी शिमग्याची दणाणते तैसे मावळे माडले. दिलेरखानाचे वाराशे पठाण रणास आणिले. मग सातशे माणूस व रामाजी पांगेरा सर्वहि उघडे बोडके होऊन लढले. एकएकास, तीराच्या व बर्चीच्या, वीस वीस तीस तीस जखमा लागल्या, व लोक मेले. मोठे युद्ध जाले. मग दिलेखान याने तोंडांत अंगुली घाळून आश्चर्य केले.

त्याजवर इखलासखान नबाव याणी येऊन साटेरीस वेढा घातला; आणि गडाखाले उतरला. हे वर्तमान राजियास कळोन राजियानीं प्रतापराव सरनोबत, लष्कर देऊन मोंगलाईत पाठविले होते, त्यास पत्रे व जासूद पाठविले कीं, “ तुम्ही लष्कर घेऊन सितावीनें वरघाटे साटेरीस जाऊन, वेढेखानावरी छाप घाळून, मारून चालविणे. आणि कोंकणांतून मोरोपंत पेशवे यास हशमानिशीं रवाना केले आहे ते इकडून येतील आणि तुम्हीं वरघाटीं येणे. असे दुतर्फी चाळून घेऊन गनिमास मारून गर्दास मेळविणे ” अशीं पत्रे पाठविलीं. त्यावरून प्रतापराव लष्कर घेऊन वरघाटे आले. आणि मोरोपंत पेशवे कोंकणांतून आले. उभयतां साटेरीस पावले. एकातर्फेनें लष्करांनीं घोडीं घातलीं; एक तर्फेने (= दुसऱ्या बाजूनें) मावळे लोक शिरले; आणि मारामारी केली. चार प्रहर मोठे युद्ध जाले. मोगल, पठाण, रजपूत, रोहिले, तोफाची, हत्ती, उंटे आराबा घालून युद्ध जाहाले. दुतर्फी दहा हजार माणूस मुर्दा जहाले. घोडीं, हत्ती, उंटे यास गणना नाही. रक्षाचे पूर वाहिले. रक्षाचा चिखल जाहाला तो असा कीं त्यांत रतो लागले, असा कर्दम जाहाला. मारता मारता घोडे जिवंत उरले नाहीत. साहा हजार घोडे जिवंत सापडले ते राजियाकडे गणतीस लागले. सनाशे हत्ती सापडले. साहा हजार उंटे सापडलीं. मालमत्ता, खजीना, जड-जवाहीर, कापड, अगणित विछाई हातास लागली. बेनीस बजीर नामाकित धरले. इखलासखान व वेढेखान पाडाव झाले. ऐसा कुळ सुमा बुढमिला. हजार दोन हजार सडेसडे पळाले. या युद्धांत प्रतापराव सरनोबत व आनंदराव व व्यक्ताजी दत्तो व रूपाजी भोसले व सूर्यराज काकडे, शिद्रोजी निंबाळकर, खडोजी जगताप, गोंदजी जगताप, सताजी जगताप, मानाजी मोरे, विमाजी बडाल, मोरो नागनाथ, मुफुद बडाल यानीं बाजे बजीर व उमराव असे कत्त केले. मावळे लोकांनीं कत्त केली. मोरोपंत व प्रतापराव या उभयतांनीं

आंगीजर्णा (= धाडस) केली. युद्ध करीत असतां सूर्यराव काकडे हा पंचहजारी लष्करी धारकरी जंवुरियाचा गोळा लागून पडला. धरकडहि नामांकित शूर पडले. असे युद्ध होऊन फत्ते जाहाली. राजियानीं हें वर्तमान ऐकून बहुत खुशाल जाले. तोफा मारल्या. साखरा वांटल्या. खबर घेऊन जासूद आले त्याचे हातीं सोन्याचीं कडीं घातलीं. प्रतापराव सरनोबत, मोरोपंत पेशवे, लष्करचे सरदार व माबळे यास बक्षिसें दिधलीं. नांवाजलेलें वजीर पाडाव जाले होते त्यास 'बखें व अश्व देऊन सोडणें' म्हणून हुकूम पाठविला. त्यावरून वेलोलखान व नवाब यास बखें अश्व देऊन सोडिलें. दिलेलखान सालेरीहून चार मजलीवर होता. त्याणें ही खबर ऐकून माघारा पळोन गेला [सभा. पृ. ७५].

६ दंगेखोरास आश्रय—या अनुभवा नंतर मोगली सरदारांनीं आपल्या हातून शिवाजीचा बंदोबस्त होत नाहीं असें पाहून विजापूरकरांना आपले स्नेही बनविण्याचा प्रयत्न केला व तेथें खवासखानाचें महत्त्व वाढल्यामुळे या कामीं त्यांना यश येणार असा रंग दिसूं लागला. पण याच वेळीं विजापूरकरांच्या मुलखांत धुमाकूळ घालणाऱ्यानें शिवाजीमहाराजाकडे आश्रयार्थ पाठविलेले पत्र उपलब्ध आहे; त्यावरून सत्तेचें केंद्र विजापूरास नसून प्रतागडास गेलें आहे हें खवासाच्या लक्षांत आलें नसलें तरी इतर लोकांनीं ओळखले होतें हें स्पष्ट दिसून येतें. तें असें.

वाईचा देशमुख दत्ताजी पिसाळ याचा गंगाजी पिसाळ वगैरेंशी भाऊ-वंदाचा तंटो सुरू होता. त्यांत आदिलशाही सुभेदार व कारकून यांनीं या भाऊवंदांची वाजू घेतली; व दत्ताजीच्या मुतालिकाला कैद केलें. तेव्हां दत्ताजीच्या तर्फे केदारजी सुरो हा विनंति करण्यासाठीं शिवाजीमहाराजांकडे गेला. वस्तुतः वईच्या सुभेदारविरुद्ध तक्रार करून दाद लावून घ्यावयाची तर केदारजीनें विजापुरास जावयास पाहिजे होतें. पण त्यापेक्षां जवळ प्रतागडास जाऊन लींकर लाद लागेल असें त्याला वाटलें. तो महाराजांकडे जाऊन म्हणाला, कीं "तुम्ही आपला एक भला (=वजनदार) माणूस वईच्या सुभे-दाराकडे पाठवून सुभेदाराला गंगाजीची पाठी राखूं नको; दत्ताजीकडे देश-मुखी चालवा; असें न कराळ तर दत्ताजी तुमच्याशीं दावा करील, विलाय-तीस तसदी देईल, मुद्दल ओस पाडील मग आम्हांस बोल नाहीं असें दाट-दपट देऊन सांगा. यावर त्यानें तें न ऐकलें तर साहेबी (=शिवाजीनें)

दत्ताजीस राहण्यास जागा घावी. म्हणजे दहा वीस घोडी करून, शर्तीनसी दावा करून वाई परगण्याच्या विलायतीस आजार देऊन, लुटुन, नागउन, कळेल तो इलाज करून आपलें पारपत्य (= व्यवस्था) दत्ताजी करून घेईल." आणि असा आश्रय दिल्याबद्दल दरसाल ५०० होनप्रमाणें ४ वर्षांत हजार होन घेण्याचा करार मान्य करून शिवाजी महाराजांनीं दत्ताजीला (कोलनामा=) अभयपत्र दिलें (ले. १२६३).

७ औरंगजेवाचा जळफळाट:—इकडे सालेरीच्या युद्धांत झालेल्या पराभवाचें वर्तमान ऐकून औरंगजेव दक्षिणेंतील मोगली सुभेदारांवर अतिशय रागावला; आणि "आमचा मुलुख शिवाजीनें लुटला, तुमच्या सारख्या योद्ध्यांना युद्धांत अडविलें; तेव्हां सालेरीच्या युद्धांत तुम्ही लडून कां मेला नाहीं? जगला कसे? आदिल, कुतुब, फिरंगी, हबशी वगैरे सत्ताधारी त्याला भिऊन नजराणा पाठविताना. तेव्हां ते व तुम्ही एक होऊन चोहों-कडून त्यांचा मुलुख काबीज करा. म्हणजे तो किल्ल्यावर किती दिवस बसून राहाल? आपोआप जेरीस आलाच पाहिजे" अशा अर्थाचें पत्र त्यानें बहादुर व दिलेलखान यांना पाठविलें. पण खानांनीं उलट उत्तर पाठविलें कीं "तुमच्या सांगण्याप्रमाणें आम्हीं खटपट करूं. पण शत्रूच्या मुलुखांत शेकडों खंडी धान्य उत्पन्न होतें; यामुळें आम्हीं गडाखालचा मुलुख हस्तगत केल्यानें गड जेरीस येतील असें वाटत नाहीं. प्रत्येक किल्ल्यावर शिवाजीचे २।३ हजारच सैन्य आहे. पण तें अचानक गडावरून खालच्या मुलुखावर झडप घालून उंदराप्रमाणें अशा सफाईनें निघून जातें कीं, त्याला अडविणें शक्य नाहीं. बरें, आमचे घोडेस्वार सज्ज होऊन उभे असले तरी शिवाजी त्यांच्यावर वेधडक दौड करून येतो; व बंहीरीससाण्याप्रमाणें झडप घालतो. तेव्हां आम्ही सपाट प्रदेशांत राहून त्याचें कसें निवारण करणार? आमच्याजवळ एक लाख घोडा असला तरी शिवाजीच्या डोंगराळ मुलुखांतून त्याचा पाठलाग करणें शक्य नाहीं. अशा स्थितींत त्याच्याशीं तड करणें हाच मार्ग आम्हांस प्रशस्त वाटून आम्ही एक चांगला भाषाभिज्ञ ब्राह्मण, वकील म्हणून पाठविला. तेव्हां शिवाजीनें, उलट, आमच्याकडे काजी हैदर नांवाचा यवन आमच्याकडे वकीलीस पाठविला आहे." औरंगजेवाकडे हें उत्तर पाठविल्यानंतर काजी हैदर या वकीलाशीं कोणत्या रीतीनें वागवावें याविषयी त्यांना मोठा विचार

पडला; शेवटीं त्याला सवलतीनें वागविलें तर बादशहा आपल्यावर रागा-
वल्याचांचून राहणार नाहीं असा अंदाज करून त्यांनीं काजी हैदरास कैद
करून परांब्याच्या किल्ल्यावर ठेविलें. (पर्नाळ अ. २).

यानंतर मोरोपंतानें श. १५९४ च्या ज्येष्ठ, आपाढांत जव्हार व राम-
नगरच्या वाजूस खारी करून तो मुळख हस्तगत केला. तेव्हां तेथील राजे
पळून मोगलांच्या आश्रयास गेले. या सुमारास शहाअलम दक्षिणेंतून दिर्घीस
गेलो होता. त्याच्या जागीं बहादुरखान सुभेदारीवर आला. त्याच्याबरोबर
औरंगजेवानें सत्तर हजार स्वार दिले होते; व दिलेलखानास त्याच्या हाता-
खाली वागण्याचा हुकूम सोडला होता. “ नाना हुन्नर करून शिवाजीस
जेर करतो. पादशहानीं फिकीर न करावी ” असें औरंगजेवास आश्वासन
देऊन हा बहादुरखान मराठ्यांच्या खारीवर निघाला होता. पण ही बातमी
ऐकून “ बहादुरखान पेंढीचें गुरूं आहे. त्याचा गुमान काय ? त्यास आपल्या
मुलखांत यावयास दोन वर्षे लागतील. ” असे उद्गार शिवाजी महाराजांनीं
काढल्याचे सभासद सांगतो (पृ. ७६).

बहादुरखानानें दक्षिणेंत आल्यावर शिवाजीचा जांवाई महादजी नाईक
(नित्राळकर) याला मोठी मनसब दिली. नंतर खानानें मराठे पुण्याजवळ
जमले आहेत अशी बातमी ऐकली. तेव्हा तो चांभारगोंधावरून (अहमद-
नगराहून वीस कोसांवर असलेल्या) बडगांवास आला व त्यानें आपले
स्मारक म्हणून ‘ बहादुरगड ’ स्थापिला. पुढें दलपतराय व इंद्रमन बुंदेला
बाँगे रजपूत सरदारांना बढती मिळाली; परंतु चंपतराय बुंदेल्याचा मुलगा
छत्रसाल याची बढती झाली नाहीं, व त्याची परिस्थितिहि अडचणीची
झाली होती. यामुळें तो *शिवाजीकडे निघून गेला. पण शिवाजीचा उत्तर
हिंदुस्थानांतील लोकांवर विश्वास नसल्यामुळें त्यानें छत्रसालास केवळ
सामोपचारानें वागवून लौकरच निरोप दिला. यामुळें त्याची त्रिशंकुवत्
स्थिति झाली; तेव्हा तो स्वदेशास गेला आणि तेथें त्यानें काहीं लोक जमवून
१ वंड उभारले व मुळखहि कारबीज केला इत्यादि हकीकत ‘ दिलकाश ’ मध्ये
आहे (स्कॉ. मा. २ पृ. ३५).

* प्रो. सरकार ही भेट १६७०-७१ मध्ये झाली असें म्हणतात.
[पृ. १८६].

८ विजापूरची हकीगत — येथर सांगितल्याप्रमाणें मराठ्यांनी मोगलाविरुद्ध चढाईचें धोरण स्वीकारलें असता विजापूर दरबारात अल्ली आदिलशाहा मराठ्यास टेकला. तेव्हा मोठी उलयतापाळय होण्याची वेळ आली. त्या वेळचें वर्णन वु स मध्ये (हिं. पू. ६२३ व मो. पू. २२३) असें आहे —

अल्ली जिगत होता तोंपर्यंत आदिलशाही दरबारातलीं वैमनस्यें विशेष उघडकीस आलीं नाहींत. पण दरबारात परस्पर विरोधी पक्ष जोरात होते. दियानतरान व मुख्य कारभारी अबदुल महमद याचें मुल्तापासून उघड उघड सख्य होतें व या कारभार्याच्या हातीं बारा वर्षे एकसारखीं राज्यसूत्रें कायम टिकल्यामुळें दरबारांतील सर्व सरदारावर त्याचा चांगला वचक होता. इतर मुत्सदायापैकीं मिर्जा युसुफखा हा खनासखाचा द्वेष करी आणि घर्माजी पडिन हा वर सांगितलेल्या (अबदुल महमद व दियानतरान याच्या) अधिकारारू पक्षाच्या विरुद्ध होता, व त्याची खटपट मुजफरखान याच्यातर्फे चाल लेली असे. या तिरंगी सामान्यात खनासखा अगर मुजफरख याचा हेतु अधिकारी पक्षास हाणून पाडण्याचा मात्र आहे; पण कारभाराची जबाबदारी अगारर घेऊन ती पार पाडण्याचा वकूत्र त्याच्या ठिकाण नाहीं हें अल्ली पूर्णपणें जाणून होता अबदुल महमद यानें १२ वर्षे धिमे पणानें कारभार करून व मोठमोठ्या अडचणींच्या प्रसंगाना तोंड देऊन आदिलशाही टिकविळी असल्यामुळें अबदुल करीम बहलोलखान वगैरे दरबारांतील सरदाराची त्याच्या विरुद्ध जागण्याची छाती नव्हती. हें सर्व लक्षात घेऊन अल्लीनें असें ठरविलें होतें कीं, 'शहाजादा शिकदर यास आपल्या डोळ्यादेखत गादीवर बसून त्याचें कारभारीपण अबदुल महमदानें पत्करलेलें आपण पाहावें.' अनेक मुत्सदायाचाहि असाच सड्या पडला, व बादशाहानें कारभार्यास तसें करण्याविषयीं अनेक वेळा आम्रहपूर्वक सांगितलें. पण कारभार्यानें ती गोष्ट मनावरच घेतली नाहीं, तो टाळाटाळी करू लागला. याचें कारण या कारभार्याला त्याच्या आईनें असें बजावून सांगितलें होतें कीं, "जो कारभारी नव्या शहाजादास प्रथम गादीवर बसवितो तो शेवटीं लपकर मारला जातो. एवढ्याकरिता तू या खटपटींत पडू नको. आणि पडलास तर माझे दूध प्याला आहेस त्याचे उपकार तू फेडले नाहींस असें मी समजेन!" या भोळ्या समजुतीमुळें हा कारभारी आपल्या अतकाळीं पुढील

राज्यव्यवस्थेच्या कार्मीं उपयोगी पडू शकत नाहीं अशी अल्लीची खात्री झाली. तेव्हा निरनिराळ्या पक्षांनीं एकमेकांशीं भांडून यादवी युद्ध माजवूं नये अशासाठीं कारभार्याच्याच संमतीनें एक तात्पुरती योजना त्यानें मरण्या-पूर्वीं करून ठेवली. ती अशी कीं खवासखान हा शहाजाघाचा पालक व गादीचा कारभारी असावा; व अबदुल महमद यानें शहादुर्ग व गुलबुर्गा येथें राहून मोगलाशीं लढण्याची तयारी ठेवावी; अबदुल करीम बहलोलखान यांच्याकडे पन्हाळा व मिरज हे किल्ले देऊन गिवांजीशीं मुक्ताबला करण्याचें काम सोंपवायें; मुजफरखान यानें वैदनूरकरावरील मोहीम पार पाडावी आणि स्वतः अबदुल महमदानें खवासखानाच्या हाताखालीं राहून तो सांगेल त्या कारभाराची अंमलबजावणी करावी. याप्रमाणें खवासखान व अबदुल महमद याच्यात करामदार ठरून बादशहाच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवसापासून ही व्यवस्था अंमलात आणण्याचें ठरलें. त्याप्रमाणें बादशहा अगदीं मरणोन्मुख झाला तेव्हा खवासखानानें मोठ्या व्यवस्थेनें बादशाही महाल व दरवार यांचा बंदोबस्त केला. शेनटीं हि. १०८३ सावान १३ (श. १५९४ का. १५=२४।१।७२) रोजीं पाचने तासीं बादशहाचा अंत झाला; व ५ वर्षांचा शिक्ंदर आदिलशाहा तत्कावर बसला. त्याबरोबर दुसरे दिवशीं अ. महमदानें खवासखानाकडे निरोप पाठविला कीं, “ ठरल्याप्रमाणें शहादुर्ग किल्ला माझ्या ताब्यांत धा. ” पण खवासानें उत्तर पाठविलें कीं “ बादशहा लहान लेंकरून, अज्ञान; अशा स्थितीत राज्यांतले किल्ले कोणाच्याहि स्वाधीन करण्यास मी कोण मालक? वर्ष दोन वर्षे तुम्ही यांवा; तेवढ्यांत कांहीं तोड काढूं. ” या चालढकळीच्या जवाबाचें रहस्य अ. महमदानें तेव्हांच ओळखलें व त्याला पार घाईत घाटलें. दुसरें दिवशीं स्वतः खवासानें अ. महमदाच्या घरीं जाऊन पुष्कळ साळसूदपणाच्या गोष्टी सांगितल्या. पण गोड बोलण्यानें फसण्याइतका अ. महमद भोळा नव्हता. त्यानें कारभारांतून अंग काढून घेतलें. आणि खवासाच्या नाकर्तेपणामुळे ‘आपण जन्मभर फाट करून उम्या केलेल्या राज्याची घडी विषडत चालडी’ हें दिसूं लागतांच त्याला निजापुरांत राहणेंहि असद्य वाटून तो त्या शहरांतून चालता झाला।

यानंतरची हकीकत जयरामकृत पर्नालाख्यानाच्या तिसऱ्या अध्यायांत दिली आहे ती अशी: अबदुल महमदासारख्या अनुभवी मुत्सद्दयास वाजूस सारून खवास निजापुरांत सत्ताधारी होत आहे व या नाकर्त्या शिष्ट्याच्या

आगांत मोगल व कुतुब यासारख्या जबरदस्त शत्रूशी झगडण्याचें सामर्थ्य नसल्यामुळे आदिलशाही मोगलाच्या भक्ष्यस्थानी पडेल हें ओळखून शिवाजी महाराजांनी आदिलशाहीवर आपणच आधीं चालून जावें असा विचार केला. याचा सरळ अर्थ असा होतो कीं आदिलशाही बादशाहा म्हणजे ५ वर्षांचें पोर व अधिकारारूढ प्रधान नाकर्ता अशा स्थितीत या बादशाहीचे लचके तोडण्याची संधि गमावण्याची सोय नव्हती. शेजाऱ्याची अडचण म्हणजे आपला रायविस्तार करण्याची उत्तम संधि हा दडक त्यावेळीं चालू असल्यामुळे व खावास मोगलाना अनुकूल होण्याचा स्पष्ट रंग दिसू लागला तेव्हा मराठ्यांनी त्याच्या राच्यावर अचानक रीतीनें हल्ला केला. 'जें विजापूर माझ्या बापानें (= शहाजीनें) राखलें तें हा खावास आता नाशाप्रत पांचवीत आहे, यासाठीं आम्हींच विजापूर ताब्यात घेऊन या बादशाही मुलास घावें हा शहाणपणाचा मार्ग' असे उद्गार शिवाजीच्या तोंडीं जयरामानें घातले आहेत त्यावरून दियानतराव व अबदुल महमद हे शहाजी व शिवाजी यांचे मनापासून शत्रुत्व करणारे नव्हते; उलट खावास, धर्माजी पडित नगरे मडळी मात्र दिल्लीकराशीं सत्य करानें या मताचीं असून बहलोलखान पठाण हा या दोनहि पक्षाशीं प्रसा पडेल त्याप्रमाणें वागणारा स्वतंत्र व महत्त्वात्माक्षी सरदार होता असें दिसतें

९ पन्हाळ्याचा भेद-विजापूर येथील घालमेळीची परीस्थिति समनतांच शिवाजी महाराजांनीं सैन्याची जमनाजमन करणें व विजापुरांतून आपला वकील बाबाजी नाईक पुढे याला परत बोलून घेणें या दोन गोष्टी प्रथम केल्या आणि त्याच वेळीं वन्हाडच्या बाजूस व तेलंगणच्या बाजूस आनदराव व प्रतापराव हे खारीस गेले होते त्यांना महाराजांनीं हुकूम पाठविला कीं, "तुम्हीं औरंगजेब व कुतुबशाहा याचा जितका मुख्य लुटता येईल तितका लुटून पिळलेल्या उसाप्रमाणें नि सत्व करून टाका म्हणजे ते तहास कबूल होतील आणि यानंतर त्याचा मुख्य सोडून एकदम आदिलशाही मुलुखात दौड करा व वाईपासून लक्ष्मेश्वरापर्यंतचा मुख्य ताब्यांत घ्या "

इकडे बाबाजी पुढे विजापुराहून सुखरूप परत आला असें पाहताच महाराजांनीं अनाजी पडित, कोंडाजी आणि गणोजी व मोत्याजी खळेकर यांना बोलवून पन्हाळ्या किड्या सर करण्यानिघर्षीची योजना सांगून ती पार पाडण्याचा हुकूम दिला तेव्हां आनानी तापडतोय धोवणात गेला व नंतर

तीन दिवसांनी रात्री कोंडाजी वगैरे तीघेहि येऊन पोचले. नंतर दोराच्या शिड्या, वाधनखे, घोरपडी, मेळा वगैरे सामुग्री सह पायदळ लोक बरोबर घेऊन ते रात्रीच्या रात्रीं तेथून निघाले. त्यावेळीं चोहीकडे दाट अंधकार असल्यामुळे कोणाच्याहि दृष्टीस न पडतां अनाजी पंडित आपल्या लोकांसह पन्हाळ्याच्या पायध्याशीं पोचूं शकला. नंतर एकमेकांस हाताचा आधार देऊन ते शत्रूस चाहूल लागू न देतां किल्ल्याच्या पठारापर्यंत चढून गेले; व त्यांनीं रणशिंग पुंकळें. तेव्हां पाहरेकरी जागे होऊन शस्त्रे हातीं घेण्यासाठीं धावपळ करूं लागले; व किल्लेदार तरवार हातीं घेउन धाऊन आला. तेव्हां कोंडाजीनें पुढाकार घेऊन शत्रुपक्षाचे कित्येक शिपाई ठार केले. इतक्यांत पहाट झाली. तेव्हां हा आरडाओरडा कसला चालला आहे याची चौकशी करण्यासाठीं नागोजी पंडित नांवाचा आदिलशाही कारकून आला; तेव्हां त्याला कळलें कीं किल्ल्याच्या दरवाजासमोर आपला किल्लेदार ठार पडला आहे ! इतक्यांत नागोजी रवळेकर जवळ आला असें पाहून नागोजी पळून गेला. किल्ल्यावरील इतर अधिकारी देखील यानंतर कैद झाले व पन्हाळ्याचा किल्ला अनाजी पंडिताच्या ताब्यांत आला. जयरामानें दिलेल्या हा हकीकतीवरून पन्हाळ्यावर दरवाजा आंतून उघडण्याची व्यवस्था कोणातरी फितूरी आदिलशाही नोकरानें केडी होती हें स्पष्ट आहे. जेथे शकावर्तीत देखील “ फाल्गुन वद्य १३ पनाळा गड आणाजीपंती भेद करून घेतला. साठी लोक खाना केले त्यांनीं पनाळा घेतला ” अशी नोंद आहे. तिचा भेल जयरामकृत वर्णनाशी चांगला वसतो. समासदहि या प्रसंगी ‘ भेद ’ हाच शब्द वापरतो. तात्पर्य, आदिलशाही नोकर मराठ्यांना भेदता येऊं लागलें. याची नैतिक मीमांसा येथें करण्याचें कारण नाही. पण ऐतिहासिक दृष्ट्या असें म्हणतां येईल कीं, आदिलशाही कमजोर होत चालली, मुत्सपांत वैमनस्य वाढलें, एखाद्या भागार शत्रूचा हल्ला आला असतां त्या भागाचा पाठपुरावा मध्यवर्ती सत्तेकडून होण्याची खात्री राहिली नाही आणि मोठ्या इमानानें शेवटपर्यंत किल्ला लढविला तर वशीस किंवा याच्या उलट वागल्यास शिक्षा करण्याचें सामर्थ्य विजापूर दरबारांत नाही या गोष्टी उघड दिसत असल्यामुळे आदिलशाही नोकर मराठ्यांना भेदता येऊं लागले. किंवा मुना निग्रहानुग्रहाचें सामर्थ्य म्हणजे राजेपण हें विजापुरांतील तत्कार वसलेल्या पौरांत नसून रायगडास विनतळाच्या जागी राहाणाऱ्या शिवाजी नांवाच्या व्यक्तींत आहे व त्याच्याच

आश्रयास जाण्यांत आपलें हित आहे ही गोष्ट त्या वेळीं सर्वांच्या लक्षांत येऊं लागली होती. शिवाजी हें भक्कम आश्रयस्थान आहे हें मोगलांरुढे असलेल्यां हिलाळ व जाधवराव किंवा छत्रसाल यांना जर पटलें तर पन्हाळ्याच्या किल्ल्यातीळ एकाधास तसें वाटलें याचें आश्चर्य वाटावयास नको. सारांश 'इमान' ही भावना नोकरांच्या अंतःकरणांत जागृत राहाण्यास बोदशाही व्यक्ति व त्याचें राज्ययंत्र जबरदस्त व व्यवस्थित चाललेलें दिसणें आवश्यक असे; तशी परिस्थिती शिवकालीन आदिलशाहींत राहिली नसल्यामुळें त्या राज्याची घटी विस्कळित होत चालली.

याचें प्रत्यंतर मराठ्यांनीं पन्हाळा घेतल्यानंतर लौकरच आलें. अब्दुल महंमद वंदेरे अनुभवी मुत्सद्दशाशीं वैमनस्य आल्यामुळें खवासाची विजापुरांत फारशी चहा राहिली नव्हती. अशा वेळीं पन्हाळ्यासारखा महत्त्वाचा किल्ला मराठ्यांनीं घेतला व यापुढें त्याच्याशीं लढण्याचा प्रसंग आहे ही कल्पना स्पष्ट होऊं लागली तेव्हां जो तो खवासास दोष देऊं लागला. यशाचा वाटेकरी होण्यास जो तो तयार असतो, पण अपयशाचें खापर मात्र एकट्या प्रधानावर लादण्यांत येते या नियमानें मराठ्यांनीं विजापूरकरांशीं विघाड केला याबद्दल एकट्या खवासाला सर्व जण जवाबदार धरूं लागले. त्यांत बहलोलानें अर्थातच पुढाकार घेतला. * शेनटीं शिवाजीशीं लढण्याचें काम बहलोलान्या आधिपत्याखालीं चाललें पाहिजे ही गोष्ट खवासानेंहि मान्य केली व बहलोल सैन्यासह निवून तिकोठ्यावरून उम्राणीनर्जाक गेला. तेथें त्याला खवासाचें पत्र आलें कीं, "सर्जाखान व मुजाफर मलीक रागण्याच्या आसपास आहेत; त्यांना तुमच्या मदतीस येण्याविषयीं कळविलें आहे; त्याच-प्रमाणें आदवानीचा सिद्दी मसूद, कर्नूलचा अब्दुल अजीज व नळदुर्गाकडचा खिदरखान पन्नी व दिलेलखान यानाहि मिळवून घेण्याची खटपट करा. आणि अशा रीतीनें तुम्ही सर्व एकत्र मिळून नंतर शिवाजीला युक्तीनें जिंका" विजापुरी सेनापतींनीं योजनेच्या या व्यूहाची बातमी

* मोहोकमसिंग व बहलोल या मोगली सरदाराना आनदरावानें पराभूत करून वैद वेल्पाचें मार्गें सांगितलें आहे त्या मोगली बहलोलाचा भाऊ श आदिल-शाही दरबारांतला बहलोल आहे असें जयरामाच्या पत्रालाख्यावरून [अ.५-१४] दिसतें. त्याचप्रमाणें बुजरवर मराठ्यांनीं हत्ता केला तेव्हां 'मुल्हाद्वय' याचा हत्ती त्यांना सांपडला अशीहि माहिती त्याच ठिकाणीं सापडते.

मराठ्यांना लागली. तेव्हां महाराजांनीं प्रतापराव, आनंदराव वगैरे सेनापतींना बोलावून असा हुकूम दिला कीं “ हा बहलोलखान पठाण घोड्या सैन्या-
निशीं आपल्याजवळ आलेला आहे, तेवढ्यांत त्याच्यावर जोराचा हल्ला करावा. ” या आज्ञेप्रमाणें प्रतापराव वगैरे सेनापतीं विडे घेऊन निघाले ते रातारात गुप्त रीतीनें चाल करीत दोन दिवसांनीं शत्रूच्या तळानजीक एक जलाशय होता त्या नजीक पावले. तेथें घोडेस्वारांनीं काहीं वेळ विसावा घेतला; तेवढ्यांत इतर सैन्यहि त्यांना येऊन मिळालें. नंतर मराठ्यांनीं शत्रूच्या तळाभोवतीं चारहि बाजूंनीं वेढा घालून त्याला फोंडण्याचा व्यूह रचला; त्यांत सिद्दी हिलाखान आघाडीस, आणि त्याच्यामागें एका कौसा-
वर विठोजी शिंदे; शत्रूच्या दोनहि घगलांवर कृष्णाजी भास्कर व विठ्ठल पीलडेव आणि सभोंवतीं घिरव्या घालून टेहळणी करण्यासाठीं विसो बड्याळ अशी मांडणी करण्यांत आली. इतकें होईतोंवर आदिलशाही सैन्याला मरा-
ठ्यांची चाडूळ समजली नाहीं. पण नंतर त्यांचे हत्ती पाणी पिण्यासाठीं जलाशयाकडे निघाले तेव्हां त्यांबरोबर आलेल्या लोकांना आपल्यासभोवतीं शत्रूसैन्याचा वेढा पडला आहे असें प्रथम दिसून आलें. इतक्यांत प्रतापराव आपल्या स्वारांसह भरघांत घोडे फेकीत तेथें येऊन पोंचला. त्याबरोबर बह-
लोलखानाच्या सैन्यांत एकच गोंधळ उडाला; व लौकरच युद्धास तोंड लागलें. चार घटका युद्धाचा मोठा खणखणाट झाला. इतक्यांत आनंद-
रावांन शत्रूच्या पिछाडीस पोंचून जोराचा हल्ला करून तीन घटका युद्ध केले; व शत्रूसैन्याची त्रेधा उडविली. या गर्दीत आदिलशाही तळावरचा एक हत्ती साखळी तोडून घेऊन धांवत सुटल्यामुळें त्या सैन्याच्या धांदलींत आणखी एवढी भर पडली. शेवटीं त्या हत्तीला पकडण्यासाठीं आदिलशाही माहून आले तेव्हां त्यांच्यावर सिद्दी हिलाख व त्याचे मुलगे यांनीं व रूपाजी भोसला, सोमाजी मोहिते व सिंदोजी निंबाळकर यांनीं हल्ला चढविला. त्याच घेळीं दोनहि बाजूंनीं विठोजी शिंदे, विठ्ठल पीलडेव व जाधवरावाचा सेनापती महादजी ठाकूर व सोमाजी यांनीं, शत्रुपक्षाकडील भाईखान पठाण धंगीवर, चाल केली व संध्याकाळपर्यंत घनघोर युद्ध झालें. सिंदोजी निंबाळ-
कराने विनापूरकरांचा मोकळा सुटलेला हत्ती घडवून मराठ्यांच्या तळावर आणिला. सिरी महमद बकी या आदिलशाही सरदाराशी दीपाजी राउतराव

यानें गांठ घातली आणि त्याला ठार करून त्याच्या घोड्यावर बसून विजयी होवून तो परत आला. वर्की मरण पावल्याचें ऐकून बहलोलखान घाबरला व प्रतापरावानें दाखवून दिलेल्या मार्गानें पळून गेला. ही हकीकत जयरामानें पर्णालाह्यानाच्या पांचव्या अध्यायांत दिली आहे. आणि जेथे शकावलींतील हकीकतीशीं तिचा उत्तम प्रकारचा मेळ आहे, पण मुसलमानी ग्रंथांत याभिपयीं अवाक्षर नाही !

वर सांगितलेल्या उम्राणीनजीकच्या युद्धानंतर मराठ्यांनीं परळी व सातारा हस्तगत करून संपगावची पेठ छुटली. मात्र सातार्याकडे सर्जाखानाशीं लढतांना विठोजी शिंदे पडला व शिवरात्रीच्या दिवशीं निवट्यानजीक किंवा नेसरीवर बहलोलखानाबरोबर लढत असतां प्रतापराव पडला. पूर्वी उम्राणीनजीकच्या युद्धांत बहलोलास सोडलें होतें तो पुनः चालून आला, तेव्हां महाराज प्रतापरावावर रागाऊन म्हणाले कीं, “ बहलोलखान घडीघडी येतो, तुम्हीं त्यांच्याशीं गांठ घातून त्याला बुडवा. नाहीतर मला तोंड दाखवू नका. ” त्याप्रमाणें प्रतापरावानें बहलोलाशीं गांठ घातली; पण ‘ अवकाल होऊन प्रतापराव तरवारीचे वारानें ठार जाले, ’ असें सभासद म्हणतो (पृ० ७९).

सारांश श० १५९१ अखेरीपासून चार वर्षे मोगल व विजापूरकर यांच्याशीं ठिकठिकाणीं उघड सामने देऊन मराठ्यांनीं विजय मिळविले. तेव्हां राज्याभिषेकाची कल्पना गागाभट्ट व चिटणीस वगैरेंनीं काढून “ मराठा राजा छत्रपती व्हावा ” या गोष्टीस मान्यता मिळविली. नंतर महाराजांनीं प्रथम चिपळुणास जाऊन तेथें सैन्याची पाहणी केली व छावणी केली. नंतर तेथील देवळाचा जीर्णोद्धार करून व देवदर्शन घेऊन महाराज रायगडाकडे आले. त्यानंतर राज्याभिषेकाचा समारंभ झाला. त्याचें वर्णन पुढील प्रकरणात आहे.

प्रकरण १४ वें

श्रीशिवाजीमहाराज यांचा राज्याभिषेक.



१ राज्याभिषेकाची आवश्यकता—राजकीय अधिसत्ता कोणत्या ठिकाणी वसत आहे व त्या सत्तेचा दृश्य व विद्यमान अधीश कोण हे प्रश्न इतिहासात प्रामुख्याने विचार करण्यासारखे असतात. कारण बहुजन समाजाचे पुष्कळसे व्यवहार या अधिसत्तेवर थोडेबहुत तरी अवलंबून असतात. माडलीक राजाची तशी गोष्ट नाही. कारण ते मुख्य सत्तेचे अंकित असतात. व ज्या ठिकाणापासून अधिकार उगम पावतो ते ठिकाण जर आपलेसे करून घेतलं असलं तर अंकित राजाच्या कृपापत्रेचा सामान्य जनाच्या दृष्टीने प्रश्नच उरत नाही. फार तर दहा पाच रुपयाच्या नजराण्याचा तो मालक ! एवढा उपचार समाजाला कां, मुख्य मुद्द्याला अडथळा आणण्याची त्याला शक्ति नसेत, व त्यामुळे हा एक मोठा अम्मलदार आहे; पण अम्मलदारापठिकडे कोणीहि नव्हे अशी सर्गाची समजूत झालेली असते. असलं पोकेळ राजेपण शिवाजीमहाराजाना पुरेसे वाटत नव्हतं. त्याच्या घराण्यात माडलीक सत्ता दोन तीन पिढ्या स्थिरावलेली होती पण खरेंखुरें स्वतंत्रतेचें व स्वाधीनतेचें अधिराज्य मिळविल्याशिवाय आपली व आपल्या स्वकीयांची हीनदीन स्थिति कायमची घालविता येणार नाही अशी त्याची खात्री झाली होती. सन १६५५ पासून सन १६७४ पर्यंत ज्या ज्या राजकीय उलाढाली त्यांनी केल्या त्याचा निष्कर्ष हाच निघाला कां, अधिसत्ता स्थापन केल्या वाचून माडलीकी दुबळेपणा नष्ट होऊ शकत नाही. आपल्याला एखाद्या गारची पाटीलकी देता येत नाही; व कदाचित् आपण दिली तर ती ज्याला दिली असेल त्याच्या वशात ती आपल्या हुकमाप्रमाणे टिकेल कां नाही याची शका असते. ही स्थिति जाऊन आपला अधिकार सर्वमान्य व्हावा व आपली सत्ता स्वतंत्र गगली जावी म्हणून राज्याभिषेकाची जरूर होती. तो प्रसंग कसा घडून आला याचें थोडक्यात वर्णन करानपाचें आहे.

विजयानगरचें राज्य कसें होतें : तसें अधिराज्य आपल्याला पाहिजे;

मोगलांचें उत्तरेत जसें आहे, तसें दक्षिणेंत आपलें असावें अशी महाराजांची महत्त्वाकांक्षा होती हें वर दर्शविलें आहे. त्याप्रमाणें एकेक सत्तेचें हलकें हलकें आक्रमण करून आपल्या राज्याचा वराच विस्तार केला. आपल्या प्रजेचें संरक्षण करण्याची ताकद आपण चांगली कमावली आहे व परचक्र निवारण्याचें सामर्थ्यहि आपणामध्यें आहे हें अनेक प्रसंगीं दाखविलें.

अशी वस्तुस्थिति होती तरी लोकाच्या मनामध्ये दक्षिणेंतील अधिसत्ता मोगल बादशहा किंवा विजापूरची आदिलशाही या दोहोंच्यामध्ये कमी अधिक विभागून राहिलेली आहे अशी सामान्य समजूत होती. राज्यारोहण-प्रसंगीं ही सत्ता मोगलांकडेहि नाही, व विजापुरकरांच्या इकडेहि नाही, तर मराठ्यांनीं ती आतां मिळविली आहे, हें स्पष्ट करून दाखवावयाचें होतें. या समारंभाच्या निमित्तानें मराठ्यांच्या नवीन राजकीय सत्तेला कायदेशीर किंवा सनदशीर मान्यता आहे हें जगाच्या निदर्शनास आणावयाचें होतें. या तत्वाला अनुसरून प्रथमतः निरनिराळ्या तत्काळीन राजसत्तांशीं बरोबरीच्या नात्याचे करारमदार करणें व त्याद्वारे नव्या अधिसत्तेची मान्यता मिळविणें ही महत्त्वाची गोष्ट होती. गोवळकोंढ्याचा बादशहा तानाशा यानें मराठी राज्याला आपली मान्यता प्रथम दिली; व विजापुरकरांनीं त्याचेंच अनुकरण पुढें केलें. इंग्रज कंपनीनें आपला बरेच दिवस राहिलेला तहनामा अभिपेक प्रसंगीं उरकून घेतला. पोर्तुगीज सरकारनें मोगलाशीं वैरभाव उत्पन्न होऊं नये म्हणून आपली मान्यता स्पष्टपणें दर्शविली नाही इतकेंच; आतून शिवाजीच्या सत्तेला त्यांची अनुमती होती हें इतिहासांत स्पष्ट आहे. ज्यांनीं अनुमती दिली नाही त्यांच्यावर शस्त्र चालविण्याला महाराजांनीं कमी केलें नाही. अभिपेक संपल्याबरोबर मोगलाचें व सिद्दीचें राजकारण महाराजांनीं हातीं घेतलेंच.

तहाच्या वाटाघाटी सुरू नाहींत असे १६७२नंतर कधीं झालेंच नाही. प्रत्येकाचे हेतु जर वेगळे असतील 'यण महाराजांन्धि, पैत्री, संयत्तणें, वरून आहे व ही सत्ता आता वद्धमूल शाली असून तिच्याशीं मिळतें घेण्यावांचून मार्ग नाही' या बुद्धीनें तहाचीं बोलणीं सारखीं चालू असत. इंग्रजांचा हेतु काय होता हें पुढील उताऱ्यावरून समजेल. "आम्हाला फार नाजूक डाव खेळावयाचा आहे. कारण जर बादशाहाचा शत्रु शिवाजी याच्याशीं आमचे शांततेचे संबध आहेत असें बादशाहाला कळलें तर या प्रांतांत आणि

बगल्यांतहि आमच्या व्यवहाराळा अडयळा येईल. दुसऱ्या बाजूने विचार केला तर शिवाजीच्या मुळखावर आमचें अन्न व सर्पण अवलंबून असल्यामुळे उघड तह तहकूब करणें याशिवाय अन्य मार्गच नाहीं. " (ले. १५११). इकडे आड आणि तिकडे विहीर अशी मुंबईकर इंग्रजांची स्थिती झाली होती. पण शेवटीं शिवाजीमहाराजाच्या पराक्रमाची चढती कमान पाहून त्यांनीं तह कायम केलाच. कारण मुंबईकर ता. १५ सप्टेंबर १६७३ रोजी पुनः लिहितात " एका बाजूनें बहलोलखान व दुसऱ्या बाजूनें मोगलाचें सैन्य अशा पेचात शिवाजी असल्यानें तो प्रतिकार करप्यास असमर्थ आहे आणि म्हणून त्याच्याशीं उपंढाव करून सौजन्यानें द्याण्याचें कारण नाहीं असें सुरतवाले म्हणतात. वस्तुस्थिति अशी नसून शिवाजी दोघांनाहि तोंड देण्यास समर्थ आहे... शिवाय शिवाजीचा पुरा नाश व्हावा हा त्याचा (मोगल सरदाराचा) उद्देश नाहीं. कारण, हे उम- व स्वतःच्या फायद्याकरितां ह्या लढाया धोरणाने, बादशाही खर्चाने चालत असतात " (ले. १५६३). याप्रमाणें मोगलाच्या विरोधाला गरीबी किंमत नसल्यामुळे महाराजाशींच जरा नमते घेऊन आपला तार्यभाग उरकून घ्यावा असा स्पष्ट हेतु इंग्रज व्यापाऱ्यांचा होता. विजापूर- तर व गोवळकोंडेकर यांनीं तहाची वाटाघाट करताना " मोगलाशीं युद्ध बालू टेण्याकरितां शिवाजीला पैशाच्या मोठ्या रकमा दिल्या " अशी मुंबई- करारास बातमी लागली होती (ले. १५६५), व राज्याभिषेकानंतर ती खरी ठरली हें इतिहासांत प्रसिद्ध आहे.

झाला याचें आश्चर्य घाटत नाहीं. शिवाय किल्ल्याच्या बरच्या पठारांचा विस्तार व मुबलक पाण्याचा पुरवठा यामुळें किल्ल्याच्या महत्त्वांत भर पडते. शहाजी राजे यांनी आपलें स्वातंत्र्य शहागड नांवाच्या किल्ल्यावर पुकारलें होतें. पण थोड्या महिन्याच्या अवधींतच आपली नवी राजधानी टाकून कोकणांतल्या माहुळी किल्ल्यास जाणें त्यांना प्राप्त झालें. तेथेंहि मोगलांनी पाठलाग केल्यामुळें शेजटी तह करून विजापुरकरांच्या दरवारांत नौकरी पत्करण्याचा प्रसंग त्यांच्यावर आला. परंतु रायगडावर पुकारलेलें स्वातंत्र्य अधिक चिरस्थायी झालें. याचें श्रेय बदलेल्या परिस्थितीला जितकें देतां येईल तितकेंच राजधानीकरितां या किल्ल्याची योजना करण्यांत महाराजांनीं दाखविलेल्या चातुर्यांतहि दिसून येतें.

३. हकीकत—राज्याभिषेकासंबंधी ऐतिहासिक माहिती फार थोडी उपलब्ध आहे. तत्कालीन प्रमुख मुसलमान इतिहासकार शिवाजीच्या राज्याभिषेकाची हकीकत मुळींच देत नाहींत. पण शिवाजी सुटून आला म्हणून त्याच्यावर स्वारी करण्याकरितां औरंगजेबानें कशी तयारी सुरू केली याची सविस्तर हकीगत ते देतात. आणि राज्याभिषेकानें शिवाजीची सत्ता वाढली ही गोष्ट कबूल करणें अडचणीचें असल्यामुळें तद्विषयक माहिती ते अजीबात देत नाहींत. मराठी बखरींमध्ये समारंभाची हकीगत सविस्तर दिली आहे. परंतु प्रत्यक्ष पहाणारानें ती लिहिलेली नसल्यामुळें तिच्या वर्णनांत खरेपणा किती आहे हें समजण्यास जागा नाहीं. नवीन उपलब्ध झालेला शिवभारत नावाचा ग्रंथ सन १६६२ पर्यंतच हकीगत देतो. इंग्रजांचे बकील मात्र समारंभाचे वेळीं रायगडावर हजर होते, त्यामुळें कांहीं गोष्टी तरी स्पष्ट होतात. 'फायर'चें प्रवासवृत्त या कामीं थोडेंसे उपयोगी पडतें. या व आणखी कांहीं किरकोळ संदर्भग्रंथांतून जी माहिती मिळते तिचे आधारावर कांहीं महत्त्वाच्या बाबींचे खाली उल्लेख केले आहेत.

१ धर्मसत्ता दुय्यम—राजाभिषेक करून घेण्यामध्ये केवळ हिंदू-धर्माचें संरक्षण करावें असा मुख्य हेतु होता असा पुष्कळांनीं तर्क केलेला आहे. या उलट राज्याभिषेक करणें ही केवळ उपचाराची बाब होती, व राजकीय सत्ता धर्मवेडाच्या भरांत उभारली गेली नसून, सामाजिक व राष्ट्रीय भावनेच्या पायावर उभारली गेली आहे असा दुसऱ्याचा तर्क आहे. यापैकी दुसरी कल्पना विशेष प्राह्य दिसते. कारण हिंदू व मुसलमान बराच काळ

दक्षिणेत एके ठिकाणीं राहिल्यामुळे केवळ धर्मवावर्तीत राज्याभिषेकापूर्वी व तदनंतरहि त्याच्यात विशेषता वैरभाव दिसून आला नाही. (कै. प्रो. लिमये याचा निबध.) शिनाय अष्टप्रधानापैकीं पंडितराव याचा धर्माध्यक्षत्वाचा अधिकार राजकीय सत्तेच्या आधीन होता, त्यामुळे धर्मभावनांना वाजरीपेक्षा अधिक महत्त्व मिळण्याचा फारच थोडा संभव होता. तथापि राज्याभिषेकाचा धार्मिक विधि पूर्ण हिंदु तऱ्हेचा होता. तो करण्यात महाराजाचा पुष्कळ वेळ प्रत्यहीं जात असल्यामुळे आपल्या कामाला विलंब लागतो अशी मुबईकर वकील तक्रार करतात (ले. १६४३ व १६४५). हिंदुधर्माचे संरक्षण करणे व इतर धर्मांशी अनिरोध राखणे ही धर्माच्या वावर्तीतील वागणूक त्या काळापूर्वीच रूढ झालेली होती. या धोरणाचा उच्छेद होत असल्यास महाराज तो चालू देणार नाहीत अशी ग्वाहीच राज्याभिषेकसमारभानें दिली असें म्हणण्यास हरकत नाही.

२ राज्याभिषेकास ब्राह्मणांचा विरोध—महाराजाच्या क्षत्रियत्वाबद्दल एखाद्या पंडितानें वाद उपस्थित केला असल्यास तेवढ्यावरून ब्राह्मणाचा विरोध असल्याचें अनुमान काढणें इतिहासपद्धतीला धरून होणार नाही. उलट ब्राह्मणांना किती तरी दावें वगैरे दिलीं म्हणून तक्रार करावयाची असल्यास तसा पुराणा मात्र उपलब्ध आहे. उदाहरणार्थ, (इति. स. ले. १६४३) “ ता. २९ मे रोजीं राजाची तुला केली. वजन १६००० होन झालें. (डच रेकार्डनें वजन १७००० होन झाले व तें १६० पौंडा-इतकें झालें असा उल्लेख केला आहे ले. १६८४). यात १ लक्ष होनाची भर घालून राज्याभिषेकानिमित्त गोळा होणाऱ्या ब्राह्मणांना याची खैरात वाटावयाची आहे. ” सर्व आवश्यक धार्मिक-विधि झाल्यानंतर ५ जून रोजीं मुद्दाम आणविलेल्या गगाजळानें स्नान करून शिवाजीनें प्रत्येक ब्राह्मणाला १०० होन दक्षिणा दिली. मुख्याला ५०० होन व २०० होनाचें वर्षासन दिलें. ” ब्राह्मणमोजनें कित्येकांचे मते दोन महिनेपर्यंत चाललीं होती. पण हें खरें दिसत नाही. कारण राज्याभिषेकाच्या १२ व्या दिवशीं राजमाता जिजाबाई दिवगत झाल्या व त्यानंतर जेवणाचे समारंभ चालू असणें शक्य नाही. ब्राह्मणाची सरया १००० पासून ५००० पर्यंत कोणी-कोणी आपापल्या अजमासाप्रमाणें वेगळी वेगळी दिली आहे. अतिशयोक्तानें पडावल्यामुळे हा आकडा कदाचित् वेसुमार फुगला असेल. तात्पर्य,

इतकेंच कीं, कांहीं थोड्या ब्राह्मणसमाजाचा विरोध कोठें डोकावला असल्यास गागाभट्टांच्या विद्वत्तेमुळे व वचनामुळे तो केव्हांच नाहींसा झाला असा हा तर्क बरा दिसतो. देवतादिकांना राज्याभिषेकानिमित्त अनेक देणग्या दिल्या; त्यांत प्रतापगडच्या देवीकरितां केलेले नवे छत्र सव्या मण सोन्याचें होतें असें इंग्रजी वकिलानें म्हटलें आहे.

(३) अष्टप्रधान व राज्याभिषेक—आठहि प्रधान राज्याभिषेकानंतर दरबाराचे वेळीं सिंहासनाच्या आठ खांबाशेजारी उभे होते. त्यांनीं आपले नजराणे प्रथम दिले असे उल्लेख सांपडतात. “ ता. ६ जून रोजीं पहाटेस ५ वाजतां त्यानें मुद्दाम वनविलेल्या सिंहासनावर आरोहण केले. त्यानंतर मुख्य प्रधान मोरो पंडित यांनीं मुजरा करून ८००० होनांनीं शिवाजीराजांना स्नान घातलें. मुख्य हिशेबनीस निळो पंडित यानें ७००० होन अर्पण केले; दोन सरकारकुनांनीं प्रत्येकीं ५००० होन आणून स्थाप्रमाणेंच शिवाजीला स्नान करविलें. राहिलेल्या प्रधानांनींहि मुजरे केले आणि ते सिंहासनाच्या उभय बाजूंना रांगा करून उभे राहिले.” (ले. १६८४) प्रधानांचा क्रम येथें दिसतो तो लक्षांत ठेवण्यासारखा आहे. फायरनें मुख्य पेशवा, सभाजीजवळ सिंहासनाच्या पायरीवर बसला होता, असें वर्णन केले आहे. राजाभिषेकाच्या समारंभामध्येंहि अष्टप्रधानांची घटना प्रामुख्यानें दिसून येते.

(४) इंग्रज वकिलांचे नजराणे—फॅक्टरी रेकार्डमध्ये इंग्रजांच्या वकिलांनीं शिवाजीच्या राज्यारोहणानिमित्त काय देणग्या दिल्या याचा तपशील सांपडतो. इतर वकिलांनींहि अनेक तऱ्हेचे मानमरातब या वेळीं केले असतील यांत शंका नाहीं. पण त्यांचा इतिहास अद्याप मिळाला नाहीं. महाराजांना काय पाहिजे इकडे इंग्रज वकिलांचे मात्र आरंभापासून लक्ष होतें. ता. ४ एप्रिल १६७४ चे पत्रांत “ यापुढें तुम्ही शिंदीला कोणत्याहि प्रकारें जखळ केल्यास शिवाजीशीं जमणार नाहीं. आतां ऑक्सिन्डन-बरोबर नजराणा देऊन त्याला लगेच पाठवायें. निराजी पंडिताचे सांगण्यावरून तुम्ही, शिवाजीच्या नजराण्यांत अरबी घोडा न पाठवितां मून्यथान् रलें राज्यारोहणाच्या वेळीं धारण करण्यासाठीं पाठवावी; हें बरें दिसतें. नजराणा चांगला १०००।१२०० रुपयांचा पाठवा. ” (सा. सं. ले. १६२५) इत्यादि सूचना रायगडास असलेला वकील मुंबईकरांस करित

वाहे. अद्याप तह कायम व्हायनाचा होता. म्हणून नजराण्याचा खर्च कां कराया अशी शका प्रदर्शित केल्यामुळे उत्तरादाखळ “ या वेळीं हा तह झाला नसता तरी राज्याभियेकाचे वेळीं नजराणा पाठयाना लागलाच असता, आणि तसा पाठयिण्यानें कपनीला पुष्कळ फायदा होणार आहे ” इत्यादि उल्लेख सा. स. ले. १६२६ मध्ये आलेला आहे. असो. नजराणा करावा आणि तो चागला कराया इतकें ठरल्यानंतर ऑक्झिन्डन, रॉबिन्सन् व टॉमस हे तिथे समारभाळा गेले, व खालील वस्तु नजर केल्या.

शिवाजीराजाळा-१ हिरेजडित शिरपेंच, किंमत रु. ६९०

२ हिरेजडित सलकडी किंमत रु. ४५०

३ मोती किंमत रु. ५१०

रु. १६५०

संभाजीळा रु. ३७५ ची, मोरो पडित यांस रु. ४०० ची, याप्रमाणें आणखी नजर केली व एरुदर नजराण्याच्या वस्तूचा खर्च रु. २६९० पर्यंत झाला (ले. १६४०) शेवटीं “ नजर करावयाची खुर्ची आम्ही भेटीला जाण्याच्या वेळेपूर्वीं सुमोर अर्धा तास, म्हणजे अगदीं वेळेवर पोचली. ” असा ले. १६४९ मध्ये उल्लेख आहे. यावरून किरकोळ खर्चासह नजराण्याच्या खर्चाची रक्कम रु. ३००० चे घर गेली असारी असा अजमास करण्यास हरकत नाहीं. साच्या भेटीचा नजराणा रु. ७४० पर्यंतचा असारा (ले. १७७४) असें दिसते.

(५) दरवार, शोभा वगैरे—रायगडला उत्सवाकरिता जाणारांना तेथील दरवार—मडप, दिल्लीदरवाजा, व सिंहासनाची जागा पाहून २५० रुपयांपूर्वीं तेथे भरलेल्या दरवार-समारभाची कल्पना स्पष्टपणें करता येईल. येथे जाता जाता इतकेंच सांगता येईल कीं, इतिहासाच्या शिक्षणाकरितां म्हणून हा किष्ठा पाहणें अत्यंत आनन्दयक आहे पूर्वींच्या इमारतींची रचना करा तन्हेची होती हें त्यांचे राहिलेले भाग पाहून समजेल. दिल्लीदरवाजा पुण्यांतील शनिवारवाड्याच्या उत्तरेकडील दरवाजासारखा उभट मुसलमानी कमानीचा आहे. दरवार—मडपाची माडणीहि दिवाण इ-खासच्या माडणी-प्रमाणें असारी असा तर्क आहे तेथल्याप्रमाणेंच दरवाजाच्या समोर दुसऱ्या बाजूला मधोमध उच जाग्यार सिंहासन बाधलेलें आहे. देवीच्या मडपात दरवार भरविण्याची पद्धत पुढें पडली असारी. तथापि मडपाच्या एका

बाजूला (throne-room) सिंहासनाचें स्थान वेगळें असो, मंडपाच्या भोंवतालच्या ओऱ्या अद्याप दिसतात. तसेच दुसरे वाडे, बाजारपेठ यांचे अपशेष व काहीं देणळे वंगीरे पाहून त्या वेळची शिल्पकला समजण्यासारखी आहे. रायगड निसर्गतच दुर्भेद्य असून ज्या कित्येक लहान जागी मूळचे कडे नाहींत, तेथे " २४ फूट उंचीचा तट बांधला आहे. ४० फुटांवर लगेच दुसरी भित बांधून हा किल्ला इतका दुर्भेद्य बनविला आहे की, अन्नाचा भरपूर पुरवठा शाल्यास हा किल्ला अगदी अल्प शिवदीच्या साहाय्यानें सर्जगाविरुद्ध लढूं शकेल. पाण्याकरिता मोठे तलाव असून ते पायसाळ्यांत भरल्यावर पाणी पुरून उरले इतकें होतें " (ले. १५३६).

कित्यासबंधी ही हकीकत दिल्यावर इम्रजांचे वकील म्हणतात. " शिवाजीचें आमच्याकडे लक्ष जाताच त्यानें अगदीं सिंहासनाच्या पायरीद्वयळ येण्याचा आम्हांला हुकूम केला व पोशाख देऊन आम्हांला तत्काळ रजा दिली. घोडा वेळ आम्ही सिंहासनासमोर होतो. तेवढ्या वेळात सिंहासनाच्या दोन्ही बाजूला सुवर्णांकित भाल्याच्या टोंकावर (मुसलमानी पद्धतीची) अनेक अधिकारदर्शक व राजसत्तेची चिन्हे असल्याचें आम्हीं पाहिलें. उजव्या हाताला २ मोठी, मोठ्या दातांच्या मत्स्याची सुवर्णाची, शिरे होती. डाव्या हाताला अनेक चमऱ्या होत्या व एका मूल्यावान् भाल्याच्या टोंकावर समपातळीत लेंबणारीं सोन्याच्या तराजूचीं पारडी, न्यायचिन्ह म्हणून, तळपत होती. राजगळ्याच्या दाराशीं आम्ही परत आलों तों दोन लहान हत्ती दरवाजाच्या दोन्ही बाजूला उभे केले असून दोन सुंदर पाठरे घोडे शूगारून आणलेले दिसले. गडाचा मार्ग इतका विकट होता हें लक्षांत घेता हे पशु कोटून वर आले असावे याचा आम्हाला तर्कच करवेना. " ही हकीकत प्रत्यक्ष पाहणारांनीं लिहिलेली आहे.

या गोष्टी होण्याचे कारण काही मंत्रविधि करण्यात व स्थानदेवताचे पूजनात दोष राहिले असे निश्चलपुरी नागाच्या या गामडाच्या त्रिरोधी पक्षातील एका पडिताने ध्वनित केले, त्यामुळे पुन एकदा " तार्किक पद्धतीने " आश्विन शु॥ ५ चे दिवशी दुसरा राज्याभिषेक केला या विषयावर जें काव्य उपलब्ध झाले आहे त्याने एका गोष्टीचा मात्र फार चांगला निःकाल लाविला आहे. शिवाजीने राज्याभिषेकाचे प्रसंगी दोन नवीन लघू केले असे निधान किल्लेकांनी केले आहे तें चुकीचें आहे " एव धृतव्रतो राजा यापिद्विस्तामिरेन हि । निराहितो नराणा तु पश्यता परमोत्सव " या श्लोकानुरूप वेदमन्त्राप्रमाणे पुन फक्त समारम्भ केला असा होतो त्याचप्रमाणे राज्याभिषेक वेदमन्त्राप्रमाणेच झाला हेहि येथे स्पष्टपणे नमूद केलेले आहे

(७) महाराजांचें निशाण व झेंडा — इम्रज वकील शिवाजी-महाराजांचें निशाण पादरें होतें असे म्हणतात तथापि हे निशाण एखाद्या सरदाराने राजचिन्ह असेल व त्याचा रंग जो तो आपल्या आवडीप्रमाणे ठरवीत असेल झेंडा हा स्वातंत्र्याचा धोतक असून इतर सत्ताना आबद्धान दर्शक जयस्तम्भ होय यानुरूप भगवा झेंडा हा महाराजांनी प्रथम सुरू केला असावा भगवा रंग मालोजीच्या निशाणाला होता असा लेख अलिकडे प्रसिद्ध झाला आहे तथापि या बाबतीत अधिक शोध होणे जरूर आहे, एवढेच सांगता येईल भगवा झेंडा हा रामदासस्वामीच्या शिष्यत्वाची खूण म्हणून घेतला असावा हा तर्क अगस्त्य दिसत नाहीं. महाराज व स्वामी यांची भेट अगदी आरम्भापासून होत असावी व दोघांनी एकमेकांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष साहाय्य केले असले पाहिजे हे कै हरीप्रसाद

गनुचीनें तें येथें एका मूळ चित्रावरून काढून घेतलें व स्वतः महाराजांना पाहिलें असल्यामुळे त्याला हें काम चांगलें करता आलें याबद्दल सर्व महाराष्ट्राला कृतज्ञता वाटेल यांत शंका नाही.

४ परिणाम--शिवराजी महाराजांचा राज्याभिषेक व तद्विषयक कांहीं गोष्टी यांची हकीकत येथर दिली आहे. समारंभाचा एकंदर खर्च एक कोटी ४२ हजार होत झाला असं समासदानें म्हटलें आहे. 'शिवराज' या नवीन संज्ञेनें लोक महाराजांना आतां ओळखूं लागले. 'छत्रपति' या पदवीनें बादशाहीच्या बरोबरीची नवी सत्ता निर्माण झाली हें जगजाहीर झालें. मराठी साम्राज्याच्या पुढल्या वैभवाचा खरा आरंभ राज्याभिषेका-मुळे द्विगुणित झालेल्या मराठ्यांच्या उत्साहभरापासून झाला यांत शंका नाही. फौजदारांत सिद्दी व पोर्तुगीज यांच्या सत्तेला बचक बसला. इंग्रज तहानुसार व्यापार करूं लागले व महाराजांना तोफा वगैरे सामान पुरवू लागलें. विजापूरकरांना चांगला आधार सांपडला व गोवळकोंडेकरांनी महाराजांना भेटण्यास बोलावून त्यांचें अप्रतिम स्वागत केलें व खंडणी देऊन मोगलापासून संरक्षण मागितलें. मोगलसेनांची धाडपळ सुरू झाली व मोगल व मराठे यांच्या महायुद्धाची तयारी सुरू झाली. हिंदुस्थानच्या इतिहासाच्या मुख्य मुख्य घडामोडी दक्षिणेंत होऊं लागल्या व राजकारणांत उत्तरेपेक्षां दक्षिणदेशाला अधिक महत्त्व चढूं लागलें.]

नवीन राजशक पाळण्याइतक्या महत्त्वाचा हा अभिषेक प्रसंग होता या-विषयी आनां कोणी शका काढीत नाही. किंबहुना याच प्रसंगामुळे हिंदुस्थानच्या एकंदर इतिहासांत जी क्रांति झाली तिचे परिणाम आजच्या कालापर्यंत पोंचत आहेत हेंहि आतां सर्वमान्य झालें आहे. महाराष्ट्राची पुढील भरभराट व त्याचें राजकीय वैभवं, त्यानंतरच्या काळात महाराष्ट्रांनं स्वातंत्र्याकरितां दाखविलेली चिकाटी व अगदीं अलीकडे राष्ट्रीयत्वाची कामे करण्यांत महाराष्ट्रांनं घेतलेला पुढाकार या सर्वांचें बीज राजशकानें आरंभ केलेल्या नवीन चळवळींत सांपडेल. नवी धडाडी, नवी शिस्त, व नवें चैतन्य त्या वेळीं मिळालें त्यांची परंपरा थोड्याफार अंशानें महाराष्ट्रांत अद्याप निवसत आहे आणि महाराष्ट्राचे उपकारक या नात्यानें महाराजांची पुण्यस्मृति अद्याप स्फूर्तिदायक होत असल्यास त्यांत आश्चर्य वाटण्यासारखें कांहींच नाही.

परंतु क्वचित् याच्या उलटहि एक मत इतिहासकार केव्हां केव्हां प्रतिपादित असतात. हें मत माडताना ते महाराजाभिषेकी अनादर दाखवीत नाहींत. महाराजाचा पराक्रम व त्याची महाराष्ट्राविषयीची कामगिरी कौतुकास्पद आहे ही गोष्ट ते आनदानें मान्य करतात. परंतु दक्षिणेचा जो काहीं फायदा झाला असेल त्याच्या किती तरी पट अधिक, एकदर हिंदुस्थानचा, तोटा या नव्या राजकारणानें झाला आणि म्हणून शिवाजी महाराज झालेच नसते तर अधिक वरें झालें असतें असा किंचित् खेदाचा व पश्चात्तापाचा हा विचार आहे. त्यांच्यामते ' हिंदुस्थानचा एकठ्ठी अमळ मोगल घराण्यामध्यें चांगला स्वैर्यानें राहिलेला होता. हिंदु व मुसलमान याच्या मिलाफानें एक नवीन भारतीय संस्कृति निर्माण झाली होती व मोगल बादशाहांच्या अमलाखालीं शांतता, भरभराट व प्रगति साधून बादशाही सत्तेचा बोज सर्व हिंदुस्थानच्या ऐक्याला फार उपयोगी पडण्यासारखा होता. परकी सत्तेला तोंड देण्याला बादशाही सत्ता पूर्वीप्रमाणें एकटलेली व एकमुखी दिसली असती तर पुढलें परचक्र टळलें असतें (बाँबे कॉनिकल कॉंग्रेस अंक १९२८) या ऐक्याचा, या इश्रतीचा महाराजांनीं घात केला व प्रजेला व्यामोहात टाकून दिलें. एका सत्तेच्या मार्गे सर्व लोकांच्या समुदायानें जाणें हें जाऊन अनेक लहान राजे, त्यांच्या विस्किळत सत्ता व प्रजाजनांचे लहान लहान समुदाय हीं नवीं परस्पर विरोधाचीं, क्वचित् अराजकतेची स्थिति मराठ्यांच्या राजकारणानें सुरू झाली या वेळीं हिंदुस्थानच्या राजकीय ऐक्याची घडी मोडली व विकलांग होऊन भारतासारखा सपन्न देश सहज परकीयांच्या हातांत पडला. संकृतदर्शनीं या कल्पनेंत वराच सत्याश आहे असें वाटतें परंतु थोडा अधिक विचार केल्यास असें आढळून येईल कीं मोगल बादशाही सत्तेचें राजकीय ऐक्य हें इतकें बद्धमूल किंवा स्थायक केव्हांच नव्हतें मोगल अमलाचे दोष दाखविण्याचें हें स्पष्ट नाहीं. परंतु औरंगजेबाच्या धोरणानें होणाऱ्या क्रांतीच्यापूर्वीच बादशाही सत्तेला उतार लागला होता, ही गोष्ट इतिहासप्रसिद्ध आहे, इतकेंच सांगितलें म्हणजे पुरें आहे. महाराजांना मोगलांचें अंकित राहून झुद्धां पुष्कळ कार्यभाग करता येण्याचें दिवस राहिलें नव्हते. इतिहासाचा प्रवाद असाच काहीं नव्या वज्यानें घाडला व रायगडला जी अभिषेकाची परिस्थिति प्राप्त झाली, तिच्यापासून परावृत्त होणें शक्यच नव्हतें. स्वतःचा, दक्षिणेच्या लोकांचा व

एकंदर हिंदुस्थानचा त्यांतच तरणोपाय होता असा तत्कालीन समाजाचा समज होता व म्हणूनच त्यांनी मराठी अंमलाला आपली उघड संमति दिली. हिंदी सत्ता फुटकळ स्वरूपांत जी आज बरीच शिळक आहे त्याचें श्रेय महाराजांच्या नव्या चळवळीला दिलें पाहिजे व या दृष्टीने पाहतां महाराजांच्या अभिपेकाचा काल हा राष्ट्राच्या भाग्योदयाचा काल होय हें कबूल केल्यावांचून गत्यंतर नाही.

पुरवणी.

फोंड्यावर हल्ला:—राज्याभिपेकाचा समारंभ झाल्याचें ऐकून आदिलशाही अधिकाऱ्याचा जळफळाट होणें स्वामात्रिक होतें, व ते कुरापतहि काढण्याच्या विचारांस लागले. हें पाहून महाराजांनी आणाजीपंतास फोंड्यावर हल्ला करण्यास पाठविलें. त्यात त्यास प्रथम यश आलें नाहीं; व किल्लेदारानें सायध होऊन सुभेदाराची मदत मागविली. तेव्हा मराठ्यांचें सैन्य कोल्हापूरवेळगांव मार्गानें कुडाळडा गेलें व जळमार्गानें ४० गजवतें वेंगुर्ल्याकडे रवाना झालीं. नंतर २ हजार घोडेदळ व ७००० पायदळ फोंड्याकडे जाऊन एप्रीलमध्ये वेढ्यास सुरुवात झाली. किल्लेदार महमदखान याच्याजवळ चार महिन्यापेक्षा अधिक रसद शिल्लक नव्हती आणि विजापूर अगर गोव्हे येथून मदत मिळण्याचीहि आशा नव्हती. तरीहि खानानें काहीं वेळ किल्ला उढविला. पोर्तुगीजांनी मध्यंतरी किल्ल्यांत रसद पोंचविल्याचा सशय आला तेव्हां मराठ्यांनी त्यांना धमकी दिली (ले० १७११); व एनव्यावर तें काम निमलें. रस्तुमजमा फोंड्याच्या मदतीसाठीं निघाला अशी बातमी आली (ले० १७४३). तथापि मराठ्यांनी वेढ्याचें काम नेटानें चालूच ठेविलें. त्यांनीं दोन मान्याच्या जागा ताब्यात घेऊन खदक भरून काढला; आणि जो तटावर शिडीच्या सहायानें चढून जाईल त्या प्रत्येकाला अर्धा शेर सोन्याचें कडें वक्षीस घावयाचें असें ठरवून ५०० तोडे करविले. शेवटीं १७ एप्रिल (वैशाख २) रोजीं सुरुग उडविण्यात आला, व मराठ्यांचें निशाण किल्ल्यावर फडकू लागलें. बहलोलखान मदतीसाठीं मिरजेपर्यंत आला होता. परंतु मराठ्यांनीं वाटा अडविल्यामुळें त्याला पुढें येतां आलें नाहीं. इतक्यात फोंडा मराठ्यांनीं घेतल्याची बातमी आल्यामुळें तो विजापुरास परत गेला; व पुढें त्यानें मराठ्यांशीं तह केला (ले० १७५८).

प्रकरण १५ वें

दक्षिण दिग्विजय.

शिवाजीच्या सर्व मोहिमांत विशेष यशस्वी व कीर्ति वाढविणारी अशी मोहीम म्हटली तर ती शिवटची कर्नाटकची स्वारी होय. महाराजांनी राज्याभिषेक करवून घेऊन छत्रपतिपद मिळविलें. परंतु त्या पदाची मान्यता याच कर्नाटकाच्या राजकारणामुळे जगाला जाहीरपणें पटविण्याचें कार्य, हिंदुस्थानांतील तीन प्रमुख पातशाहांतील, एकाला आपण होऊन पत्कराचें लागलें. सतत पंधरावीस वर्षे झुंजूनहि मोगल व आदिलशहा यांना कायमचा पायबंद, निदान जिकलेल्या मुलखांत तरी, देणें व मिळविलेले राज्य कायमचें टिकविणें हें (मोगली सैन्याला उत्तर हिंदुस्थानांतून व विजापुरी सैन्याला दक्षिणेंतून मुत्रलक पैसा व लोकांची भरती मिळत राहिल्यामुळे) अशक्य झालें होतें. उत्तर हिंदुस्थानांतील मदत, औरंगझेब काबुलकंदाहारच्या लढाईत गुंतल्यानें, सध्यां कांहींशी कमी झाली होती. व शिवाजीला मोगलाविरुद्ध लढून त्यांचा बराच मुलूख आक्रमितां आला. पण विजापुरकरांची तशी स्थिति नव्हती. विजापुरकरांनीं दक्षिणेंतील सर्व वारिकसारिक राज्ये उलथींपालथीं केल्यानें त्यांना दक्षिण कर्नाटकांत त्यांचें सर्व लक्ष वेधील असा शत्रुच राहिला नव्हता. उलट त्यांना वाटेत तसा पैसा उकळणें वरेंच सोपें जात होतें. विजापुरकरांना कायमचा पायबंद घायवाचा तर त्यांना कर्नाटकांत प्रबळ शत्रु उत्पन्न करणें व अशा तऱ्हेनें आघाडीवरून मराठ्यांचे हल्ले व पिछाडीवरून कर्नाटकांकडील हल्ले झाल्यास विजापुरकरांचा कोंडमारा होऊन आदिलशाहीच्या समाप्तीला फारसा विलंब लागणार नाही ही गोष्ट स्पष्ट दिसत होती. आदिलशहाचे कर्नाटकांतील सरदार आदिलशहाविरुद्ध सारखी बंडाळी करीतच होते. परंतु ते एकछत्राखालीं जमण्यास तयार नव्हते. या सर्वांना एकाच अंमलाखालीं आणून आदिलशाही प्रथम उलथून पाडावयाची व सांप्रत मराठ्यांना जें वरून मोगल व खालून आदिलशहा यांच्या मान्यांत दोन्हीकडे अवधान ठेवून राजकारण साधायें लागत होतें ती अडचण दूर करण्यासाठीं खालून मारा करणाऱ्या

शत्रूला कायमचें लगेदें करून टाकून नंतर उत्तर हिंदुस्थानांतून येणाऱ्या मोगलांची खाली उतरण्याची घाटच बंद करानयाची हें या मोहिमेंतील राजकारण होतें व तें कसे यशस्वी झालें हें विजापुरकरांच्या चळवळीचा या पुढील व पूर्वीचा इतिहास ताडून पाहिल्यास तेव्हाच स्पष्ट होतें

हें राजकारण पुष्कळ दिवसांपासून शिजत होतें मुख्यत हें राजकारण निराजी रामजी, प्रल्हाद निराजी व शामजी नाईक पुढे यानींच मादण्या अकण्याच्या साहाय्यानें सिद्ध केलें रघुनाथपताचा याच्याशीं मुळींच संबंध दिसत नाही रघुनाथपताची असले राजकारण शिजण्याइतकी पानता, त्याच्या इतर वागणुकीवरून, मुळींच सिद्ध होत नाही बखरीच्या भरमसाट विधानाखेरीज त्यास आधार नाही धन्याचा पडता काळ पाहून त्याच्या विरुद्ध उठणें हा त्याचा स्वभाव दिसतो. समानीविरुद्धहि उठून त्यानें कर्नाटकाचा हिशेब देण्याचें नाकारलें परंतु त्या जबरदस्तानें त्याला कर्नाटकांतच कैद करून ठेवले होतें नंतर मनधरणी करून व सर्व झडती दिल्यानार त्याला मजमु दिली, परंतु वारमार दिला नाही साराश, अस्सल वागदपत्रांत रघुनाथपताच्या या मोठ्या कामगिरीचा म्हणजे राजकारण तयार केल्याचा उल्लेख येत नाही इतराचा येतो यावरून रघुनाथपतानीं हें राजकारण शिजविलें नाही यांत शका नाही जर मादण्यांचा व त्यांचा छेद असता तर एकोजीचें राज्य कुतुबशाही छात्राखालीं यापूर्वीच नेऊन ठेवले असतें उलट एकोजी व त्याची सर्व कारकून मडळी शिवाजीवर प्रत्यक्ष छेद चढवीत होती हें विसरून चालणार नाही

“ शिवाजी मोठें सैन्य घेऊन इ स १६७६ च्या (सप्टेंबर) अखेरीस कर्नाटकाच्या स्वारीवर निघाला होता वार्षिलेर, होनावर इत्यादि किनाऱ्याच्या लगतचा प्रात घेण्याचा त्याचा बेत (रायगडास) जाहीर झाला होता ” परंतु “ तो किनाऱ्याकडे खाली न जाणां घाटापलीकडे बाला घाटांत गेला बकापुरनजीक बेळगांव आणि तेथून पांच दिवसांच्या अंतरावर अलिकडे असलेला वायेम रायिम (१) अशा दोन निल्ल्यांना त्यानें (६ ऑक्टोबर १६७६ पूर्वी) वेढे घातले विजापूर प्रांतांत खूप उपद्रव दिला ” परंतु या कर्नाटकाच्या स्वारीच्या मूळ उद्देशांत व स्वारीच्या

१ मु स सुखत २-१० १६७६, आम व्हो ११४५ पृ ६१

२ मु ते सुखत ६ १०-१६७६, आम व्हो ११४५ पृ ६१

झालचालीत नंतर बराच बदल झाला. विजापूरच्या उमरावांत आपापसांत भांडणें लागल्यानें मोगली बहादुरखान स्वारी करण्याच्या तयारीत होता.^३ म्हणून “ गोवळकोंडेकराच्या मदतीनें शिवाजीचा आदिलशहाशी तह झाला. शिवाजीकडे कोल्हापूर पलीकडील कृष्णातीरापर्यंतचा काहीं मुल्लख राहावा आणि त्यानें तीस लक्ष रुपये पेशकस व दरसाल एक लक्ष होनाची खडणी घावी अशी कळमें ठरली.”^४ परंतु जुलै महिन्यांत हा मोगलांविरुद्ध या तीघांनीं केलेला तह एकदोन महिन्यातच बहलोलखानानें मोडला. शिवाजीनें व गोवळकोंडेकरांनीं मोगलांविरुद्ध बहलोलला प्रात्यक्ष मदत केली होती. परंतु बहलोलनेंच, आपली कोणत्याहि तऱ्हेची हलाखी झाली नसतां, बहादुरखानाकडे नजरनजराणे देऊन आपल्यास मदत कर-
गारविस्त्र बोलणें लावले.^५ यामुळें ते दोघे रागावले व शिवाजीनें अर्थातच विजापुरी मुलखानर सत्तेबरात स्वारी केली. तेव्हां मोगल व बहलोल एक झाल्यास गोवळकोंडेकर पेचांत येतील यासाठी बहलोलच्या विश्वासघाताचें परिपत्य करण्याची मसलत नोव्हेंबर १६७६ नंतर सुरू झाली व शिवाजी-
नेंच मध्यतरीं मोगलांशीं तह करून टाकला. बहादुरखानाचा बहलोलनें परामर केल्यामुळें खानाला त्याच्याशीं तह करणें कठीण होतें. उलट बह-
लोलनें केलेल्या पाडावानंतर शिवाजीशीं तह करणें बहादुरखानाला सोपें पडत होतें. शिवाजीनें मोगलांशीं तह करून विजापुरानर हत्यार उचलले. हनीरराव यास गदग प्रांतांत रवाना केले. “ हुसेनखान मायणा यासि व राजश्री हंबीरराव यासी गदग प्रांतें यालगदगजयळ पाडाव केला. हुसेन-
खान धरिला. दोन हजार घोडे व हाती पाडाव जाळे. येथेच नागोजी विन सर्जाराज जेधे यास हुसनखानानें हतीवरून तीर मारून ठार केले.”^६ ही जानेवारीच्या सुरुवातीची हत्तीकत झाली. या वेळीं बहलोलच्या विरुद्ध

गोवळकोंडेकरांशीं चाळलेली शिवाजीची मसलत सिद्ध झाली व शिवाजी फेब्रुवारींत कर्नाटकच्या स्वारीपर निघाला. शिवाजीच्या कर्नाटकच्या स्वारीचा रोख, क्षेत्र व हेतु हे सर्वच बदलले.

शिवाजीनें मालोजी घोरपडे यास १६७७ च्या मार्च महिन्याचे सुरवातीस पत्र लिहिलें आहे त्यावरून कर्नाटकच्या मोहिमेचा हेतु अगदी स्पष्ट होत आहे. तो लिहितो कीं “ हाजीं आदिलशाही बहलोलखान पठाणांनीं घेतली. पादशाहा लहान लेऊरू. नांव मात्र. ते आपले कैदेंत ठेविले आहेत आणि तरन व छत्र विजापूरचा कोट पठाणांनं कबज केला आहे. काहीं गुबारून मिळाला नाहीं. ऐशियास दक्षिणचे पादशाहींस पठाण जाला हे गोष्टी बरी नव्हे. पठाण बळानला म्हणजे एका उपरी एक कुली दक्षिणियांचीं घरें बुडवीळ. कोणास तर्गों देणार नाहीं. यैसैं आम्हीं समजोन हजरत कुतुबशाहा पादशाहा याशीं पहिलेपासून रुजुवात राखिली होती. त्यावरून साप्रत हजरत कुतुबशाहानीं मेहेरवानी करून ‘ हुजूर भेटीस येणें ’ म्हणून दस्तखत मुनारक व दस्त पजियानसी फर्मान सादर केला. त्यावरून आम्ही येऊन हजरत कुतुबशाहाची भेटी घेतली. भेटीचे समई पादशाही आदब आहे कीं शिरमोई धरावी, तसलीम करावी. परतु आम्ही आपणावरी छत्र धरिलें असे, हीं गोष्ट कुतुबशाहास मान्य होऊन शिरमोई धरणें व तसलीम करणें हें माफ केलें. पादशाहा तिकडून आले, आम्ही इकडून गेलों. पादशाहानीं बहुतच इज्जती होऊन, गळ्यास गळ्या लावून भेटले. आम्हास हातीं धरून नेऊन जगळीं बैसविलें. कितीएक मेहेरवानी जाहीर केली. आम्हीही जैसी रुजुवात करून ये तैसी केली. आणि कुतुबशाहाचा व आपला घरीं बरेपणा करून घेतला. याउपरि राजकारणाविषयीं हजरत कुतुबशाहानीं मठादण्णापतास व आम्हास एकचित्त करून ऐसा तह केला

घेऊन वादशहाची दराज करावी. आणि तुम्हां लोकांच्या दौलताहि चालेत," घरे राहेत, तें करावें.....ऐशियास तुम्हीं कदाचित् ऐसा विचार कराळ कीं आदिलशाहीचे आपण दो विद्दांचे वजीर आणि आतां विजापुराकडून कुतुबशाहींत राजे याचें बोलें कसे जावे ? तरी जे समर्थी खवासखान धरिला विजापुरचा कोट पठाणें घेतला, विजापुरचा पादशहा धाकटा आहे त्याला कैदेत ठेविलें, तेच समई पादशाही बुडाली. विजापूर पठाणाचे हातास गेलें. आता आदिलशाही कैची ? आणि उगीच तुम्ही तेंयें आपली आदिलशाही आहे म्हणोन गुंतून राहिले आहां. जरी पठाणाचीच चाफरी करून राहों म्हणाल, तरी पठाण काहीं तुम्हास योर दौलत देणार नाहीं. आणि पठाणास तरी हजरती कुतुबशाहा व आम्ही तमाम दखणी मिळोन चालोन घेऊन बुडवितच आहों. तुम्हीं मराठे लोक आपले आहां. तुमचे गोमटे व्हायें म्हणून पट्टच तुम्हांस लिहिलें असे." यावरून स्वारीचा लदेश स्पष्टच होत आहे.

“ शिवाजी बारा हजार स्वार घेऊन बेंगुल्यांकडोळ घाटाच्या बाजूकडून गेल्या मार्चांत गोवळकोंड्याच्या राज्यांत येऊन दाखळ झाला; तो ४ मार्च रोजीं सुलतानाच्या भेटीस गेला. त्यावेळीं त्याचा चांगला सत्कार झाला.”^{१०}
 “ सुलतानाची त्याची भेटी झाली तेव्हां राजे लोकांच्या बहिःपटीप्रमाणें त्यानें स्वतंत्र दरवाजानें प्रवेश केला. भेटीच्या प्रसंगीं त्याच्याकरितां विशेष आसन तयार केलें होतें. ”^{११} “ शिवाजीजवळ १२ हजार पायदळ व २४ हजार घोडदळ होतें. कुतुबशाहाची भेटी घेऊन तो पादशहाचे आणखी सैन्य बरोबर घेऊन मार्चांतच चजीकडे स्वार होऊन निघाले.” त्यावेळीं त्याचेजवळ २० हजार घोडेस्वार व ४० हजार पायदळ होते. त्याच्या सैन्याच्या आघाडीचे सुमारे ५ हजार घोडेस्वार मद्रासपासून ८-९ कोसांवरील निपाणी व कलव्रीवरून गेले. नंतर ते चार कोसावरील काजिवरमला ९ मे रात्री येतील असा अंदाज होता. परंतु तें सैन्य २॥ कोसां-

“वरील पेडापोलम येथें १ मेळार येऊन घोडा वेळ राहिलें”^{१२} ते तेथें १४ मे पर्यंत मद्रासच्या जखळ २-३ कोसाच्या अंतरार तळ देऊन राहिलें.^{१३}

तेथून शिवाजीनें वेळूरला ता. २५ मे पूर्वीच जाऊन वेढा घातला होता. ^{१४} “शिवाजी गोमळकोंड्याच्या सुलतानाच्या म्हणजे मादण्याच्या बोलावण्यावरून कर्नाटकात आला. गोमळकोंड्याच्या मुलखात त्याचा इतका अमल चालत होता की, राजाला मिळण्याचा कर तो सर्वांपल्या लोकांकडून वसूल करी. आणि राजाचे हजालदार व इतर मोठे अधिकारी होते त्यांना आपल्या मनाप्रमाणें शासन करी. ^{१५} जिजी, वेळूर, यमनगोंडा आणि पोर्टोनेरोच्या कर्नाटकाचा भाग त्रिजापुरकराच्या ताब्यांतून घेण्यासाठी त्यांनीं शिवाजीला सेनापतिपद दिल्यामुळे एका अर्थानें त्यांना ह्या प्रांताचें स्वामित्व दिल्यासारखें झालें होतें. गोमळकोंड्याचा सरळकर मिर्झा महमद अमीन एक हजार घोडदळ व ४ हजार पायदळ घेऊन प्रथम शिवाजीसरोवरच होता. पुढें वेळूरचा वेढा चालू झाला. शेरखानहि त्रिवादीला ठाणें देऊन वसला होता. त्यामुळे त्याला दक्षिणेंतील नायकांनर चालून जाता आलें नाहीं.^{१६} शिवाजीनें आपला तळ त्रिवादीजवळ दिला. ता. २६ जूनला रात्री शेरखान त्रिवादीहून तेवनापडणकडे पळून जाऊ लागला. पळून जाण्याच्या त्याच्या बेताची खबर कळून, तो पळून जात असता, शिवाजीकडील काहीं घोडेस्वार त्याच्या पाठलागावर निघाले. यादेंत अकलनायकाचें अरण्य होतें. त्यांत शेरखान व त्याच्या पाठोपाठ मराठेहि शिरले. शेरखानाचे ५०० स्वारांनीं खडे राहून शिवाजीच्या लोकांना तोंड दिलें. रात्री दोन तास चांगलें युद्ध झालें. पुढें चंद्र मावळत चालला होता.^{१७} तोंच शेरखान काहीं घोडे, हत्ती वगैरे घेऊन त्या अरण्यातून दक्षिणेकडे गेला. शिवाजीच्या लोकांनीं आणखी पाठलाग केला. त्यांनीं पहिल्या झगड्यात शेरखानाचे २७० घोडे, २० उदें, कित्येक बैल, तऱू, नगारे वगैरे पकडले. व शिवाजीचे दहा हत्ती पाडाव झाले. शेर-

खानाच्या पाठीवर गेलेले लोक ता. २७ ला परत आले. त्यांनीहि शेरखानाचे २०० घोडे व २ हत्ती पकडून आणले. एकूण शेरखानाचे ५०० घोडे त्यांनी धरले. शेरखान फक्त १०० स्वार घेऊन बोनागिरीवर पळाला. त्याचेमार्गे शिवाजीचे स्वार पाठलाग करीत गेले. शेरखानाचा सासरा त्रिवादी झुझवीत राहिला. व शिवाजी खासा तेमनापट्टणच्या दक्षिणेस एका कोसांवर छावणी करून राहिला होता. १७ ” शिवाजीचें सैन्य शेरखानाचा पाठलाग करीत करीत पुनामलीपरून बोनागिरीपरून गेले. २ तेथून शिवाजी तिरु-मडवाड्यास जाऊन तळ देऊन राहिला. येथेच ता. १६ जुलैच्या सुमारास मदुरेच्या नायकाकडून हेजीव आला होता. त्याच्याजवळ शिवाजीनें एक कोटी रुपये खर्चाकरिता मागितले. परंतु त्यानें, मदुरेच्या नायकास परत राज्य मिळवून दिलें तर ७ लक्ष रुपये देतो, असें शिवाजीकडे कवळ केले. १८

“ शिवाजीनें प्रथम जिंजीस १५ हजार पायदळ व १६ हजार घोडे-स्वार घेऊन वेढा दिला तेव्हां विजापुरी किल्लेदार नासीर महमदखान यानें ७-८ हजार सैन्यानिशी तो किल्ला लढविला. तथापि शेवटीं त्यानें तो व आस-पासचा मुळखर्च घेतला. ”

शिवाजीचा मुकाम कापेरीतीरास आल्यानंतर शिवाजीनें एकोजीस परें ठिहिलीं कां, “भले लोक आम्हापाशीं पाठविणें.” त्यापरून एकोजीनें काहीं भले लोक शिवाजीकडे पाठवून दिले. त्या भले लोकांसी “बहुता रीती घरोवियाचा वेव्हार बोलोन अर्धा वाटा वऱ्या घेतले वा म्हणोन शिवाजीनें सागोन पाठविलें. त्याबराबरी शिवाजीतर्फेनें भले लोक जाऊन एकोजीजवळी जाऊन बहुतां रीती बोलले कां, गृहकलह करू नये. शिवाजी आपट्टा अर्धा वाटा मागतात तो द्यावा ऐसे बोलिले एकोजीनें कपटबुद्धि ऐसी मनी धरिली कां, या समयात बहुत घोर राजे जाले. खासा भेटीस येऊन हलमल नरमी बहुत दाखवानी, आणि शिवाजीचा वाटा बुडवामा ऐसी बुद्धि धरून वाटि-याच्या निवाडियाचा तह न करितां एकोजी त्वासाच शिवाजीच्या भेटीस आला. ”

शिवाजीचा मुकाम तिरुमलगाड्यास असताना म्हणजे जुलैच्या दुसऱ्या

१७ वधापाचे घी छा. चें वृत्त. २७ ६ १६७७ फे. रे. २७ घृ. १६ जे.श.

१८ मे र. ते लं. १६७ १६७७ फं. रे. २७ घृ १७ १८.

प्र. र. सु १६७७ घृ २२४-१६-७-१६८०.

पधरवड्यांत “ एकोजी २००० स्यार घेऊन भेटण्याकरितां आला. शिवाजी तेरुपतोरा गांवापर्यंत त्याला सामोरा गेला. मुक्कामानर आल्यानतर भेटी झाल्या. त्या उपरी, शिवाजीची एकोजीजत्रळ तक्रार अशी होती कीं, “ आम्ही बहुता रीती तुम्हांसी बोलिलों कीं, आमचा अर्धा वांटा घा. परंतु तुम्ही वांटा घाना हा विचार मनीं धराच ना मग जरूर जाळे कीं, तुम्ही धाकटे भाऊ, आपण होऊन आमचे भेटीस आलेस आणि तुम्हांला धरावें आणि वांटा मागाना, हे गोष्टी योरपणाचे इज्जतीमध्यें ल्याख नव्हे. या निमित्त तुम्हांला चंजाउरास जाण्याचा निरोप दिधला. तुम्ही चंजाउरास गेलेसी. याउपरी गृहकलह वाढऊ नये. वाढलियांन उभयपक्षी कष्टी होईजित जैसे जाणून शामजी नाईक व कोनेरीपत व शिवाजी शकर या हातीं मागते बहुता रीती सांगोन पाठविलें कीं, तुम्ही व आम्ही वांटे करून घेऊन परस्परे समाधानें राहू. परंतु तुम्ही सधी न कराच. युद्ध करावें ऐसेंच मनीं धरलें.” शिवाजीनें लगेच जनार्दनपत, शिवाजीपत, कोनेरपत व निळोजी नायक नांवांचा एक व्यापारी एवढ्याना कैद केलें. नंतर मुक्काम वडिगुडपुरम्ला गेला. तेथें रघुनायपत ४००० घोडेस्यार घेऊन आले. त्याना सामोरे जाऊन शिवाजीनें त्याचा सन्मान केला. त्याना दोन दिवस राहवून घेऊन नंतर मद्रुरेच्या नायकाबरोबर तह करण्यास रवाना केलें. त्यांनीं ६ लक्ष होनांचा करार करून शिवाजीनें आपलें सैन्य परत प्यारें असें ठरवून आले. २१” नंतर शिवाजीचा मुक्काम २७ जुलै ला “ वडिगुडपुराहून तुदमगुतीला ” (तोरगलाला) आला तेथें अशी खबर आली कीं, एकोजी तुरुक लोमाच्या बुद्धीस लागून शिवाजीशीं झगडा करावा असे मनीं धरून आपली सारी जमेत एकत्रट करून पाठवीत आहे ते बालगोडपुरास आले १९ ” “ हें ऐकतांच शिवाजीनें जनार्दनपताला सैन्य देऊन पाठविलें. व सतोजी नाईक व इतर मोठे लोक बरोबर घेऊन शिवाजी हिरुदाचलला देवदर्शनास गेला. ”

शिवाजी दबीर असे तिघे धरले व कित्तियेक लोक मारिले. कित्तियेक पळाले दाणादाण होऊन गेले.^{१९} " नंतर " जनार्दनपतानें येलग्नसरला वेढा दिला. ता. २ आगष्टला येलग्नसर सोर किल्ला शिवाजीच्या हातीं पडला. जनार्दनपतानें करार ठरवून किल्ल्यांतील लोकाना किल्ला सोडून जाण्यास भाग पाडलें. जनार्दनपत, शिवाजीपत व निळोजी नाईक हे शिवाजीबरोबरच राहिले. ^{२१} " शिवाजीनें आगष्ट महिनाअखेर जिंजी, तजावर पिळकुडा आदिकरून मजवूत किल्ले घेऊन आदिलशाही मुसलमानाचा मोठा पराजय केला. श्रीरंगपट्टणाहून त्यानें मोठी लूट नेली ^{२२} " शेरखानाला स्थानभ्रष्ट केल्याबद्दल आणि कावेरीच्या अलिकडील एकोजीचा सर्ग उघडा प्रांत, जगदेवगड, चिदवर व ब्रह्माचल हा प्रांत कुल घेतला आणि कोल्हारास वेढा घातला. वेदूर व अर्णी या दोन्ही किल्ल्याचे वेढे चालूच होते. ते पडण्यास दीर्घकालच ओटावा लागेल असा अंदाज होता. एकोजीनें मदुरा नायक, भैसूरनायक व रानटी लोक याच्या साहाय्यानें शिवाजीच्या निरुद्ध लढण्याची खटपट चालविली होती. ^{२३} शेरखान लोदी मात्र आदियालौर नांवाच्या किल्ल्यांत दडून राहिला. ^{२४} मुसलमान लोकांना शिवाजीची बरीच दहशत बसली होती. तो येत आहे असें कळताच ते विनम्रोभाट किल्ला सोडून जात. ^{२५} कर्नाटकांत शिवाजीची एकसारखी प्रगतीच होत राहून सर्व ठिकाणीं तो किल्ले व तट बांधीत होता. एगडा मोठा गाजावाजा होऊनहि शेरटी त्याचा भाऊ एकोजी, मदुरेचा नायक बगैरे राजे लोक आणि खुद विजापूरकर याची त्याच्यापुढे मात्रा न चालल्यामुळे आता त्याला विरोध करण्याची गोष्टच कोणी बोलत नाहींसे झाले ^{२६} आक्टोबरच्या सुरुवातीस शिवाजीनें रघुनाथ नारायण यांचेकडे चदीचा सुभा व लाख होन बक्षिस दिले

२१ जे. ग ते X लें. २-८ १६७७ पे ३. २७ पृ. २०.

२२ सु. ते सु. २४ ३८-१६७७ ऑ. ११४ ६ पृ ४७

सु. ते क. ३१-१०-१६७७ ऑ. ३८ न ४९८७

२३ से. जॉ. ते सु २४-८ १६७७ पं. ३ १० पृ. ४२

२४ फा. वस्तार उतार पृ. ३१९३ २२ ९ १६७७.

२५ सु. ते क. ३१-१०-१६७७ ऑ. ३८ व ४२८७.

२६ हाग रजिटर—३०-१० १६७७ पृ. ३८६ ७

हाग रजि. ३१५ १६—८ ११ १६७७.

व जनार्दनपंतास घेऊन सैन्य परत फिरली. त्यांनी आक्टोबरच्या २-३च्या आठ-वड्यात ४००० घोडेस्वार घेऊन येऊन बकापूरला वेढा घातला व गद्ग लक्ष्मेश्वर लुटले. नंतर बेळगाडीस वेढा घातला.^{३५} परंतु बाकीचे सैन्य हंडीरराजाच्या स्वाधीन होतें, तें कर्नाटकांतच ठेविलें. आपले हरवलेले राज्य परत मिळवणें म्हणून एकोजी आणि त्याचे साथीदार तयारी करीतच होते. जिर्जाऊडील मुखुखांत ठेवलेला शिवाजीचा सेनापति व भाऊ सतोजी यांचें ६००० स्वार व ६००० पायदळ एतदें सैन्य नोव्हेंबराचे सुरवातीस कांहीं दिवस तंजावरच्या एकोजीशीं (४ हजार स्वार व १० हजार पाय-दळ) लढण्यांत गुंतले होते. सत्ताळपासून सध्याकाळपर्यंत युद्ध अहिरीपारशीं झालें. त्यांत सतोजीचा पराजय झाला व पात्र कोसपर्यंत त्याचा शत्रूनें पाठलाग केल्यामुळे तो पाऊण कोसपर्यंत मागे हटला. छावणींत पोहोचल्या-वर ह्या पराजयाचे दूरवर परिणाम आणि आपली होणारी वदनामी याचा आपल्या बरोबरच्या सरदारांशीं विचार करून त्यांनीं लगेच पोपाख व खेगिरे चढविली. निराळ्या वाटांनीं जाऊन, शत्रूचे लोक त्या दिवसाच्या परिश्रमामुळे विश्रांति घेत बेसावधपणें पडले असतां भर मध्यरात्रीं जाऊन त्यांनीं त्यांची भयकर कत्तल केली. त्या छाप्यांत त्यांनीं १००० घोडे, ३ मुख्य सेनापति व सर्व तबू बंगेरे सामान मिळविलें. पेंढान्यानीं त्याशिवाय आणखी ५०० घोडे व फिरकोळ छट नेली, बाकीचे एकोजीचे लोक कापेरीपलीकडे तंजावराला पळाले.^{३६} “शिवाजीनें एकोजीस सागून पाठविलें होतें कां पुढें तरी हट्ट न धरणें याउपरी कितेक आमचे आम्हीं घेतले असे. अरणी, बेंगळूर, कोल्हार, होसकोट, सिरलकटे व फिरकोळ जागे व चजाऊर जैसे जे जागे तुमचे हातीं उरले आहेत ते आमचे लोकांचे हातीं देणें. आणि नकद पैके व जडाव व हाती व घोडे याचा आरधा वाटा देणें. यैसा विचार करून आम्हांसी सधी करणें. तुम्हीं यैसा सधी निर्मळपणें केलिया आम्ही आपणा-पासोन तुम्हाला तुगभद्रेपळाड पनालेप्राते तिन्ही लक्ष होनांची दौलत देऊन अथवा आम्हाजवळील दौलत तुम्हाला मानेना तरी वृत्तबशहास अर्ज करून

त्यापासून तुम्हाला ३ लक्षांची दौलत देववं, या दोन्हीमधील घेक मनी धरून मान्य करणें. हटाचे हाती न देणें. आपल्यांत आपण गृहकलह करारा आणि कस्ती व्हावें याचें कांहीं प्रयोजन नाहीं. याउपरी आमचा आपला संधी व्हावा पैसी बुधी मनी धरून वांटियाचा वेव्हार निर्गमून टाकणें, आणि सुखें आसणें, गृहकलह बरा नव्हे. आम्ही तरी घडीलपणें आजीवरी तुम्हांला सांगितलें. आतांही सांगतां. ऐकाळ तरी बरें. तुम्हीच सुख पावाल. नायकाळ तरी तुम्हीच कस्ती व्हाल. ^{२९} परंतु एकोजीनें ऐकलें नाहीं, तेव्हां हंबीररावानें त्याचा पाठलाग केला. एकोजीचीं एकंदर ३००० घोडी व तीन हत्ती पाडान केले व शेवटीं हंबीरराव त्रिनादीस बसून त्याला नामो-हरम करूं लागला. तेव्हां एकोजीनें कोल्हारकोट हंबीररावास दिला व सज्जा केला. ^{२९} सल्यांत एकोजीला कांहीं मुलख परत दिला व त्यानें ३ लाख होन खंडणी तावडतोव घावी असें ठरून एकोजीचें मांडण मिटलें. ^{३०} इकडे गदग प्रांतांत शिवाजीनें वेलवाडीस वेढा घातला होता तो ३-४ महिनें चालू राहिला. इ. स. १६७८ च्या फेब्रुवारीच्या सुरुवातीस या किल्याचा वेढा चालूच होता. “शिवाजीच्या लोकांच्या सागण्यावरून असें दिसतें कीं मोगल किंवा दक्षिणी यांच्या हातून कधीहि झाला नाहीं असा मानहानिकारक पराजय त्याचा या ठिनाणीं झाला. ज्यानें आजपर्यंत इतकीं अनेक राज्ये जिंकून घेतलीं तो एका देसाई लोकांचें पारिपत्य करूं शकला नाहीं.” ^{३१} वेलवाडीचा वेढा चालू असतांच शिवाजी मे महिन्यांत रायगडीं परत आला. त्यानंतर हंबीररावानें कर्नाटकांत रवारी चालू ठेवली होती. तारीख २२ जुलैला बेळूरचा किल्ला शिवाजीच्या हातीं आला. रघुनाथपंत व आनंदराव याणीं तो घेतला. ^{३२}

शिवाजीनें नासरखानापासून चंदीचा किल्ला अगदीं थोडक्याच वेळांत घेतल्यानें शिवाजीच्या सैन्याची तेथील लोकांना बरीच दहशत बसली होती. तो सर्वत्र यशस्वीच होत गेला. जणू काय जगज्जेता म्हणून प्रसिद्धि व्हावी

२९ जे. घ.

३० सें. जॉ. से. सु. २७ मे १६७८ के. रे. १०७ पृ. ६०.

३१ य. ते. सु. २८-२ १६७८ के. रे. सु. १०७ पृ. ६०

३२ जे. घ.; ३२ जे. घ.

याच महत्त्वाकांक्षेनें उड्डला असें त्यावेळीं वाटूं लागलें होतें. जे इंग्रज पूर्वी शिवाजी चोरून हल्ले करितो लूटफाट करतो, परंतु समरांगणांतून पाठ दाखवून पळतो म्हणून १४-१५ वर्षांपूर्वी म्हणत असत तेच इंग्रज त्याला, या स्वारीची हकीकत सांगतांना " स्पेनमध्ये सीझर ज्याप्रमाणें आला, त्यानें पाहिलें आणि जिंकलें" तद्वत कर्नाटकांत शिवाजीचा पराक्रम झाल्याचें लिहूं लागले.^{३३} किल्ल्यावरील हल्ले चढविण्याच्या बाबतींतहि अलेक्झांडर धि प्रेट इतकाच त्याचा हातखंडा असल्याचें सांगूं लागले. शिवाजी दुसरो सेटो-रिअस किंवा युद्ध कौशल्यामुळे प्रति हॉनिवॉलच असल्याचें प्रसिद्धपणें युरो-पिअन लोक बोलत असत. सारांश, शिवाजीची कीर्ति या मोहिमेंत बरीच वाढली यांत शंका नाहीं.

शिवाजीनें जो मुख्य आक्रमिला त्याचा त्यानें पूर्णपणें बंदोबस्त केला. जे त्याला मिळाले त्यांनाच त्यानें तेथील अधिकार देऊन ठेविले. विशेषतः शहाजीचीं माणसें त्याला या कर्नाटकच्या स्वारींत बरीच उपयोगी पडलीं. संताजी भोसले, रघुनाथपंत वगैरे माणसांनीं तिकडे आयुष्याच्या आयुष्य घालविलें असल्यानें तेथील लोकांना त्यांचेबद्दल आपलेपणा वाटला व सर्व कारभार सुरळीत चालू लागला. इतकेंच नव्हे तर शिवाजीनें कलासंपन्न व कारागीर माणसें मुद्दाम बरोबर घेतलीं होती. शिवाजीनें लॅडॉर्नला जे २२ सप्टें-बर १६७७ ला एक पत्र लिहिलें आहे त्यावरून शिवाजीच्या मोहिमेंतील व्यस्त्येचा बोध होतो. तो लिहितो कीं, " मी कर्नाटकांत अनेक किल्ले जिंकले. कित्येक किल्ल्यांत मला नमीन बांधकामें करावयाचीं आहेत, मोठ्या तोफाचें गाडे कसे करावे आणि सुरंग कसे लावावे हें जाणणारी माणसें तुमच्याकडे असतील तर आम्हांला अशा लोकांची, विशेषतः सुरंग लावून दगडी भिंती उडविणाऱ्या, कसवी लोकांची जरूरी आहे. गोव्याहून व वेंगुर्त्याहून आलेले सर्ज लोक कामामध्ये खपून जाऊन जेव्हां त्यांच्याकडे आणखी माणसांबद्दल मी विचारणा केली तेव्हां ते सर्ज चिनापट्टण व कर्ली-कतकडे गेल्याचें त्यांनीं सांगितलें. तेव्हां आपल्या तिकडे चौकशी करून सुमारे २०-२५ किंवा निदान १०-१५ सुरंगे (किंवा मिळतील तेवढे) पाठवावे. चांगला तनखा देऊन माझ्या अनेक किल्ल्यांवर त्यांना काम

देईन. तसेंच एक जोखिट इ. स १६७७ त लिहितो की, “ शिवा-
जीने जिंजीचे राज्य घेतल्यानर हिंदुस्थानांतील मुसलमानांचें बळ लक्षांत
घेऊन, भविष्यत्काळीं त्यांच्या सर्व एकवटलेल्या सामर्थ्याचाहि प्रतिकार करितां
याना म्हणून त्यानें बंदोबस्त करण्यास सुरुवात केली. मुसलमानांना त्या
राज्यांतून शिवाजीनें घालवून लावतांना आपला उदेश सिद्धीस नेण्याकरितां
निसर्गत.च दुर्गम असलेल्या जिंजी किल्ल्याची पुनः त्यानें डागडुजी केली.
पहिले तट पाडून नवे तट व युरुज असे कौशल्यानें बांधले कीं, तें काम
हिंदी लोकांचें नसून युरोपियांचेंच असावें असें वाटतें. कांहीं जुने
निरुपयोगी किल्ले पाडून त्यानें कित्येक नवे भुईकोट व डोंगरी किल्ले बांधले.
पाश्चात्यांच्या प्रद्वतांचें अवलंबन करून त्यानें मोठें खडक फोडले, तलाव
बांधले आणि युद्धोपयोगी इतर इमारती वगैरे रचना बनविल्या. या कार-
खान्यांवर त्यानें आपल्या प्रजेकडून जुलूम करून जमविलेली अपार संपत्ति
खर्च केली ” ३५ राज्याभिषेकासाठीं झालेला खर्च भरून काढण्याकरितां
किरा केवळ छट मिळविण्याकरितां शिवाजीनें ही कर्नाटकाची मोहीम केली
असें मानण्यांत कांहींच अर्थ नाही. असें स्पष्ट होत आहे. शिवाजीला आदि-
लशाही आणि विशेषतः पठाणी मुसलमानांचें प्राबल्य फोडून टाकावयाचें
होतें व त्याला पठाणेंतर सिद्दी वगैरे मुसलमानांनीं सहाय्यही केलें. कर्नाटकांत
एक मोठी राज्यसंस्था स्थापून तिच्यायोगें आदिलशाहीला कायमची पंगू करून
ठेवावयाची होती; तो त्याचा हेतु पूर्ण सफल झाला. मिळून कर्नाटकांत
शहाजीनें जो मराठी राज्याची स्थापना केली होती व एकोर्जांनें वृद्धिस
नेली होती ती शिवाजीनें इतकी प्रबळ करून ठेविली कीं, कोणतीही मुस-
लमानी सत्ता तिला सहज मोडूं शकली नाही.

या स्वारींतील गोवळकोंडेकर व शिवाजी यांच्यातील संबंधाबद्दल कांहीं
लोकांच्या समजुतींत घराच मतभेद झालेला होता. वस्तुतः सर्वच मोहीम
गोवळकोंडेकरांच्या समतीनें झाली होती व त्यांचा व शिवाजीचा या
बाबतींत केव्हाच वेवनाय अगर भांडण अथवा एकमेकांतील व्यवहाराबद्दल
संशय आलेला दिसत नाही. गोवळकोंडेकरांची या स्वारींत त्याला मदत

३४ वि. ते लें. २२-९-१६६७ फें. रे. २७ पृ. २३.

३५. हि. मि. जे. ले. पृ. १०-११ इ. उ. १६७७.

झाली होती ही गोष्ट खरीच आहे याचा अर्थ असा नाही की, शिवाजी गोंयळकोंडेकरांचा हस्तक झाला होता स्वारी विजापूरकरांच्या हद्दीत चालू होती खर्चासाठी वगैरे गोंयळकोंडेकरांच्या हद्दीतील कांहीं मुलघातला वसूल गोळा करावा असे ठरलेले दिसते प्रत्यक्ष मदत घेण्यापेक्षा वसूल न देणाऱ्यांकडून वसूल घेऊन मदत घेण्यात भागानगरकाराची कितीतरी सफल व सोय साधली होती उलट कर्नाटकच्या स्वारीत दोहीहि जोड सैन्यांचे आधिपत्य शिवाजीकडे देण्यांत आल्याने शिवाजीला गोंयळकोंडेकरांकडून फितुरीमुळे दगा होण्याची भीति राहिली नव्हती साणश, एकदर व्यवस्थेवरून शिवाजीने पठाणी आदिलशाहींतील मुख्य घ्यावा व तो त्याने आपल्याकडे ठेवावा व गोंयळकोंडेकरांनी कारोमाडेल किनाऱ्यावरील मुख्य आपल्या राज्याला जोडावा असा सरळ तह होता व तो दोघांनीही शेवटपर्यंत समाळला त्यामुळे एकमेकांत वाकडे येण्याचे कारणच राहिले नव्हते शिवाजी कर्नाटकच्या स्वारीवरून रायगडी परत आल्यानंतरहि गोंयळकोंडेकरांकडून तीन लक्ष होनांची जहागीर एकोजीला देऊ करतो व मोगल-कुतुबशाहाचा तह होऊ शकत नाही, याचा अर्थ शिवाजी व गोंयळकोंडेकर यांचा एकमेकांशी चालत असलेला सलोखा व विश्वास या व्यतिरिक्त इतर कांहीं करताच येणार नाही

शिवाजीच्या या कर्नाटकच्या स्वारीचे इगित व त्याच्या यशापासून बळा वणारे सकट किती भयकर आहे याची त्यावेळचे शत्रूपक्षांला जाणीव का नव्हती हाही एक प्रश्न यावेळीं विचार करण्यासारखा आहे मोगल व शिवाजी, आदिलशाहा आणि कुतुबशाहा यांचे दरम्यान झालेल्या कित्येक तहाला औरंगजेबाकडून मान्यता येण्यापूर्वीच ते मोडले जात व अमान्य झालेले तह मान्यतेस पोहोचत, असा हा दक्षिणचा मोगलीकारभार चालू होता अर्थात् मोगलांचे सरदार व दक्षिणेतील राजे यांच्यामधील शत्रूमित्राचे मान समजून घेतले पाहिजेत इ स १६७५ च्या मध्यापासून याचदळ ठळक ठळक हालचालींची पहाणी केली तर 'इ स १६७५ च्या आगष्ट महिन्यांत शिवाजी व आदिलशाहा यांचा तह होईलसे'^{३६} याटत होते परंतु सप्टेंबरात " नवाब बहलोलला, विजापूरच्या खावासखाने मोगली

बहादुरखानाशीं सगनमत करून शिवाजीचा नाश करण्याच्या सल्ल्यासाठीं बोलाविलें ॥^{३३} परंतु “ नोव्हेंबरच्या सुमारास मोगली बहादुरखान याची औरंगजेबानें खरड काढल्यामुळे उन्हाळ्यांत शिवाजीची खोड मोडण्याचा निश्चय करून, त्यानें विजापुरी खवासखानाच्या घराण्यांत शरीरसंग्रह केला आणि आदिलशहा व शिवाजी याचा तह अगदीं होण्याच्या वेतात होता तो मोडण्यास लाविलें. ॥^{३४} परंतु लढाई सुरू झाल्यावर नोव्हेंबरांतच “ मोगल सैन्य कल्याणजवळ आलें होतें. परंतु मोरोपतानें त्यांना दहा हजार होन रोख पोहोचविल्यामुळे तें कांहींही न करिता परत फिरलें. ॥^{३५} व शिवाजीचें विजापुराशीं युद्ध चालू राहिलें. ॥^{३६} इतक्यांत खवासखानाला बहलोलनें मारलें व आदिलशहाला ताब्यात घेऊन तो राज्य करू लागला. ॥^{३७} शिवाजी आजारी पडला ॥^{३८} तीन चार महिने आजारीपण झालें. इ. स. १६७६ च्या मेच्या सुमाराला बहादुरखानानें विजापुरातील गोंधळ पाहून त्याचेवर स्वारी केली. ॥^{३९} व “ गोत्रळशेंडकराच्या मदतीनें शिवाजीचा विजापुरकरांशीं तह ठरला. ॥^{४०} १ जूनला जोड सैन्यानें बहादुरखानाचा मोड केला. ॥^{४१} तेव्हां बहादुरखान बहलोलखानाला जवळ करून शिवाजीशीं लढण्याची तयारी करू लागला ॥^{४२} व बहलोलखानानेंहि शिवाजीविरुद्ध बोलणें लाविलें. दिलेलखान मोगली सैन्यास येऊन मिळाला, त्यामुळे विजापुरावर चालू केलेली स्वारी पुढें चालविणें भाग होतें उलट शिवाजीनें बहलोलच्या विश्वासघातामुळे त्याचाच निकाल करण्याचा विचार करून डिसेंबरच्या सुर-

३७ राय ते सु. १५ ९ १६७५ फे. २ १०७ पृ. १३६.

३८ सु ते. क २६ ११ १६७५ ऑ. कॉ. ३६-४१३९.

३९ सु ते सु ४ १२ १६७६ ऑ. ११४-४ पृ. १७१

डा. २ १४ १२ १६७६ पृ. ३४५.

४० जे. श.

४१ जे श. राजा ते सु ११ ६ १६७६ फे. २. सु. ८९ पृ. १०.

४२ जे श. सु ते सु १७ १ १६७६ ऑ. ११४५ पृ १२

४३ सु ते सें ऑ १ १ ७६ मा २८ पृ ३५

४४ राजा ते सु. २४ ७-१६७६ फ. २. सु. ८९ पृ. ६० ६१.

४५ जे. श.

४६ डच क. २. ३४-१८४४ ता. १८ ११ १६७६.

वातीसच मोगलाशी आपल्या देशावर स्वारी होऊं नये म्हणून तह केले. व खडणी पाठविली.^{४८} हा तह बहादुरखानानें घडवून आणला होता. याला बादशहाची संमति मिळाली नव्हती.^{४९} इ.स. १६७७च्या मार्चाच्या सुरवातीस कुतुबशाहा व शिवाजी यांनी आदिलशहावर स्वारी करण्याचें ठरवून कर्नाटकची स्वारी सिद्ध केली. गोंवळफोडेकरांचे मादण्णा व इब्राहीमखान विजापुराकडे गेले व शिवाजी कर्नाटकांत उतरला.^{५०} बहादुरखानहि विजापूरकरावर स्वारी करीत करीत गुलबर्गास गेला.^{५१} जुलैच्या सुरवातीस गुलबर्गा व आगस्टच्या सुरवातीस नलदुर्ग घेतले.^{५२} अर्थातच मोगलांच्या हिताआड येणारे हें राजकारण औरंगजेबास न साहून बहादुरखानास तगीर करून दिलेखानास औरंगजेबानें सुभा दिला.^{५३} तेव्हा बहलोलखानानें दिलेरखानाशी तह करून दोघांनी मिळून कुतुबशाहावर चाडून जायें, त्याचा मोड केल्यावर नंतर सर्गानी मिळून शिवाजीवर चाळ करून जायें, तो पुरा नम्र होईपर्यंत थांबूच नये अशी कलमे ठरली. शिवाजीनें सुद्धा कर्नाटकी आणि दख्खनी राजांसमवेत कुतुबशाहाशी एकमत करण्याचा निश्चय केला. परंतु मोगलांनी तह करण्याचें कन्नड केल्यास ठीरूच, असें ठरले. मोगलांनी तहाच्या अटी सांगितल्या परंतु त्या मान्य न झाल्यामुळे त्यांचे युद्ध जुपले व सत्तेबरांत दिलेरखानाचा पराभव होऊन तो नलदुर्गास पळाला. कुतुबशाहानें आणखी कुमक पाठविली व मोठे युद्ध होऊन मोगल-विजापुरकरांचे सैन्य पूर्ण मोड पावेल असा अंदाज होता. गोंवळफोडेकरांच्या बतीनें

४७ मु. ते मु. २४-१ १६७६ फे. रे. सु. ८९ पृ. ९०-९१.

४८ मु. ते मु. ५ १२ १६७६ ऑ. ११४ ५ पृ. ७४.

४९ मु. ते मु. २० १२ १६७६ ओ. ११४ ५ पृ. ७८ मु. ते. के
३-१६७७ ऑ. फौ. ३७ न. ४२७२.

५० फा. डा. र. १४-१६७७ पृ. ९८ ९९.

५१ बौराववग्या ते लें ३ ७ १६७७ फे. रे. से. जॉ. २७ पृ. १६.

५२ जे. श

५३ जे. श.

५४ मु. पृ. ३८-१६७७ ऑ. फौ. भा ३८ न ४२८१ गो. ते लें.

८-१६७७ फे. रे. से. जॉ २७ पृ २० २१.

तहाचेंही बोलणें चालूं होतें. बहादुरखानानें लांच घेऊन कुत्बशाहानें घोडेंसैं लढावें, नंतर तह घडवून आणूं, असा सझा दिला होता. तेव्हां बहादुरखानाला ताबडतोब उत्तर हिंदुस्थानांत येण्याचा हुकूम दिलें. शिवाजी कर्नाटकचा बंदोबस्त करून आक्टोबरच्या सुरुवातीस तांतडीने परत निघालें. नंतर कुत्बशाहा व मोगल-विजापूरकरांची लढाई झाली त्यांत प्रथम कुत्बशाहाच्या सैन्याला यश आलें. परंतु नंतर ता० २० आक्टोबरला त्याचा मोड झालें. परंतु पुन्हा नोव्हेंबरच्या अखेरीस लढाई झाली. त्या लढाईत बहलोलला जखमा होऊन तोहि मरण पावला व त्याचें बरेंच सैन्य नाश पावलें व दिलेलाचीहि बिकट स्थिति झाली. बहलोलच्या विरुद्ध असलेला पक्ष जोरात येऊन त्यानें आदिलशाहा ताब्यांत घेतला व गोवळकोंडेकर, दक्षिणी विजापुरी पक्ष व शिवाजी या त्रिवर्गानीं मिळून मोगलाविरुद्ध एकजूट करून दिलेखानाला दख्खनमधून हाकून काढण्याचें फेब्रुवारीच्या सुमारास ठरविलें । त्याप्रमाणें त्यानीं दिलेल्या हाकून काढलें. सारांश, बरील हकीकतीवरून शेराजीनें पठाणेतर मुसलमान व इतर दक्षिणी यांची एकी राखूनच राजकारण राखलें होतें. यामुळें त्याला ही मोहीम अत्यंत यशस्वी करतां आली व ती मराठी राज्याचा इमला कायम राखण्यास कारण झाली.

टीप—बरील हकीकतींत फक्त अस्सल तत्कालीन कागदपत्रांचाच उपयोग केला आहे. बाकीच्याचा विचार केला नाहीं.

प्रकरण १६ वें.

जालनापूरची स्वारी.

१ विजापुरांतील परिस्थिती—अबदुल करीम वहलोलखान हा मरून अदयानी प्रांताचा सुभेदार सिद्दी मसाऊदखान हा श. १५९९ मध्ये कुतुबशाहाच्या मदतीने विजापूर येथील सर्वाधिकारी बनला होता. मसाऊदखानाचा हस्तक व्यंकटादी व अबदुल करीमखान यांच्या मदतीने कुतुबशाहास दिलेरखानाशी तह घडवून आणावयाचा होता. सिद्दी मसाऊद हा जरी सर्वाधिकारी झाला होता तरी आदिलशाही दरबारांतील तंटे काहीं कमी होण्याचे चिन्ह दिसेना. उलट ते वाढावयासच लागले. सिकंदर आदिलशाहा हा अगदी अल्पवयी व प्रधानांच्या हातांतील वाहुळ होता. मसाऊदखान हा दक्षिणी पक्षाचा असल्यामुळे पठाण पक्षाचे सरदार शहरांत उघड दंगा करूं लागले होते. व पठाण सैन्यानें तर कहरच उडवून दिला. अशा प्रकारच्या अनेकविध भानगडीमुळे तो अगदीं व्रस्त होऊन गेला होता. इतक्यांत दिलेरखानाने पूर्वी झालेले खेहसंबंधाचे करार मदार मोडून विजापूर जिंकून घेण्याचा उद्योग आरंभिला (१६०१ श्रावण). विजापूरच्या उत्तरेस ४० मैलावर धोलखेड येथे श्रावण वधांत (१८ आगस्ट) भीमा उतरून त्यानें विजापुराविरुद्ध आपल्या मोहिमेस सुरुवात केली. त्याच्या या हालचालीनें अगदीं भिऊन जाऊन सिद्दी मसाऊदखानाने शिवाजीकडे मदतीची याचना करण्यास हिंदूराव नांवाचा आपला वकील पाठविला. याचनेच्या पत्रांत ' पातशाहीची आतां धडगत दिसत नाही; आपण पातशाहीचे पुरातन व खानदानीचे मनसबदार आहांत; या वेळीं मदतीस धावून येणे आपले कर्तव्य आहे,' इत्यादि मजकूर त्यानें स्पष्टपणे शिवाजीस लिहिला आहे. महाराजांनीं मदत त्राबडतोब केली. आपला वकील विजाजी नीळकंठ याच्याबरोबर दिलेल्या पत्रांत ते म्हणतात कीं, 'आपण किह्या तेवढा सांभाळावा; गनीमार्चा कही काबाइ मारून काहून गनीम उखडून कावतो.' जेथे शकाबलींत हा आदिलशाहाशीं सल्ला १६०१ च्या कार्तिक महिन्यांत झाला अशी नोंद आहे व त्याच महिन्यांत जालनापूर मारले असाहि उल्लेख

आहे. (कार्तिक महिना २४ आक्टोबर पासून २३ नोव्हेंबर १६७९ इ. पर्यंत येतो.)

२ जालनापूरची स्वारी:—मराठ्यांशीं कुरापत काढून दिलेरखानानें संभाजीस पाठीशीं घातलेंच होतें व तसेंच स्वराज्यांतील भूपालगड हा किल्ला श. १६०१ च्या वैशाखांतच घेतला होता. त्याचप्रमाणें आतां विजापूरकरांचें सैन्य आपल्या पदरीं ठेवून व विजापूरकरांचा मुख्य लुटून जाऊन दिलेरखानानें विजापूरकराविरुद्ध मोहिमेस सुरुवात केली. यावेळीं विजापूरकरावर फारच मोठा कठीण प्रसंग उभा राहिला होता असें म्हटलें पाहिजे; व पुढें दिलेल्या हकीकतीवरून जी विजापूरकरांना मदत मिळाली असें दिसून येईल ती जर न मिळती किंवा कांहीं अंशानें कमी मिळती तर ७।८ वर्षांनीं पुढें जो प्रसंग दक्षिणच्या शाह्यांवर ओढवला तो या वेळींच ओढवला असता. हा दुर्धर प्रसंग ओळखून 'सर्व दक्षिण्यांनीं एकत्र होऊन उत्तरेस तोंड द्यावें' असा विचार करून सिदी मसाउदानें मराठ्यांप्रमाणेंच गोवळकोंड्यास कुतुबशाहाची मदत मागितली असावी. वीर राघवव्या मद्रासच्या डे. गव्हर्नरास पाठविलेल्या पत्रांत (डे. २२१२) असें स्पष्ट म्हणतो कीं, विजापूरकरांनीं कुतुबशाहाकडे मदत मागितली. परंतु त्यांनीं ती उघडपणें न देतां दिलेरखानाच्या भितीस्तव शिवाजीकडे गुप्तपणें पैसा पाठविला; व सैन्याची उभारणी करण्यास सांगितलें. त्याप्रमाणें शिवाजीनें विजापूरच्या लोकांस मदत केली. इकडे महाराजांनीं मदत मागितल्याबरोबर आपल्या सैन्याच्या दोन टोळ्या केल्या. त्यांपैकीं एक विजापुरास पाठवून देऊन 'एका टोळी-निशीं महाराज स्वतः विजापूरच्या पश्चिमेस सेलगूर नावाच्या गांवीं थांबले. (सेलगूर हें पन्हाळा व विजापूर या दरम्यान मध्यावर आहे.) तेथें त्यांनीं विचार केला कीं, 'गनीम कष्टा; स्याहीमर्चे पठाणजाती, यासी हुन्नरेची युक्ति करून तो खजिल होऊन नामोहरम होय तो हुन्नर करावा, म्हणून ऐसी तजवीज केली कीं, त्याचे मुलकांत फौजेचा पैसावा करून ओढा लावावा'' या विचारें करून तेथूनच ते उत्तरेस मोगलांचे मुलखाकडे वळले. तसेंच विजापुरास अगोदर जी फौज पाठविली होती ती बोलावून घेऊन त्या टोळीसहि मोगलाईत धुंदी करावयास पाठवून दिलें. (१६०१ कार्तिक

शुद्ध, ४ नोव्हेंबर १६७९). आपण मुसळें आळमेळें या मार्गानें व दुसरी टोळी आनंदराव याच्या आधिपत्याखालीं माण सामोळें या मार्गानें अशा मोगलाईत स्वान्या काढल्या.

३ जालनापूरची लूट—अशा रीतीनें एकदा दीडीस सुरुनात झाली कीं तिचा वेग काय विचाराराय ! १०।१२ दिवसाचें आंत जालनापुरास पोहोंचून जालनापूर चार दिवस सायकाश लुटलें. महाराजांच्याच शब्दांत तें असें आहे 'दिलेरखानास ती गांवाचे अंतरे सोडून भीमा नदी उतरून तहत जालनापूरपावेतो मुख तखत ताराज करीत चाललों. जालनापुरास जाऊन चार दिवस मुकाम करून पेठ मारिली. बहुत मालमत्ता लागली. जालनापुरास, म्हणजे औरंगाबादेहून चार गांवें ते जागां, शहाजादा (मोअज्जम) असतां त्याचा हिसाबन धरिता पेठ लुटली. सोनें, रुपें, हत्ती, घोडे याखेरीज मत्ता बहुत सापडली.' जालनापूर लुटल्याच्या तारखा यदुनाथ सरकार अदमासानें १६--१८ नोव्हेंबर देतात त्या बरोबर दिसतात. परत येतांना वाटेत औरंगाबादेहून शहाजादाच्या हुकुमानें रणमस्तखान, असफखान, ज्याबितखान वगैरे सरदार ८।१० हजार सैन्यानिशीं शिवाजीमहाराजास आडवे आले. या ठिकाणीं युद्धाचा शेवट कसा झाला हें सांगणें अवघड आहे. महाराजाच्या जवळ अपार मालमत्तेनें ओपंबलेले उंटे, हत्ती, घोडे वगैरे जनावरे अनेक होती. त्यांना सुरक्षितपणानें देशी पांचविण्याचें अवघड काम यावेळीं करावयाचें होतें; मोगलाच्या सैन्यावर नुसता हल्ला चढवून विजय संपादन करावयाचा येवढेंच काम असतें तर तें सोपें होतें; परंतु हात गुंतून पडल्यामुळें ज्याप्रमाणें काहीं एक काम करता येत नाहीं त्याप्रमाणेंच ह्या जड सामानाच्या योगानें अडचण उपस्थित झाली होती. ह्या वेळीं महाराजांच्या उपयोगी बहीरजी जासद पडला असें समासद म्हणतो. त्यानें रात्रंदिवस खपन

(१६०१ कार्तिक शेवट). या युद्धांत महाराजांचा पाच हजारी सरदार सिधोजी निंबाळकर हा तोफेच्या गोळ्याने पडला.

४ पट्टा येथें विश्रांति—महाराज पट्टा येथें येऊन पोहोंचतांच सिद्दी मसाउदखानाची किताबती पुन्हां आली असावी असें वाटतें. त्यांत त्यानें महाराजांनीं केलेल्या स्वारीबद्दल पुष्कळ धन्योद्गार दिले असून इतका त्रास पोहोंचला तरी दिलीर येथून उखळत नाहीं तेव्हां स्वतः विजापुरास येऊन, मदत करून, पातशाही राखिली पाहिजे अशा अर्पाचा मजकूर असावा. त्यावरून महाराज पट्ट्याहून उठून पन्हाळ्यास आले.

५ विजापुरास मदत—पट्ट्यात असतांना त्याचें नांव बदलून विश्रामगड असें नवें नांव ठेविलें अशी एक आख्यायिका आहे. विजापुरास जाऊन आदिलशहाची भेट घेण्याचा त्यांचा विचार होता. पण जवळच्या मंडळींनीं (विशेषतः मोरोपंतांनीं) तो मोडून काढला असें बखरकार म्हणतात. पन्हाळ्यास येऊन व सैन्यरूपानें व द्रव्यरूपानें मुबळक साहाय्य विजापूरच्या किल्ल्यांतील लोकांस पात्रविलें. व दिलेरखानास 'चोहोंवाजूंनीं घेरून त्याची रसद बंद करून टाकिली. औरंगाबादेहून त्याचे मदतीस रणमस्तखान व वाजे उमराव सैन्यासह आले होते. त्यांनाहि 'मारून गर्दीस मिळवून पिटीत' औरंगाबादेपावेतो नेलें व मोगलांचीं धरणगांव, चोपडा, मलकापूर इत्यादि समृद्ध शहरे याच वेळेला छुटलीं. (मार्गशीर्ष शुद्ध श. १६०१ = डिसेंबर १-१६७९). पंतप्रधान मोरोपंत पेशवे यांनींहि इकडे मोगलांचे बागलाणातील अहिबंतगड, नादेरबागड हे वळकट किल्ले काबीज केले व मुळूख छुटून वैराण केला. महाराज या वेळीं रायगडावर किंवा पन्हाळ्यावर असावेत.

६ विजापूरचा वेढा उठला—इतका बळकट शह मोगली मुळखांत पोहोंचविला तरी दिलेरखान विजापूरचा वेढा उठविण्याचा आपला हट्ट काहीं सोडीना. पण त्याचें नशीब त्याच्या आड आलें. पातशाही दरबारांत दिलेरखानाचा उत्कर्ष सहन न होणारी मंडळी होतीच. त्यांपैकीच दक्षिणचा मुभेदार शहाजादा मोअज्जम हा एक होता. त्यानें बादशहाकडे दिलेरखानाच्या कागाळ्या सांगण्याचा सपाटा चालूं ठेविला होता. पहिल्या प्रथम बादशहानें विजापूर जिंकण्याची स्वतःच आज्ञा कल्यामुळें शहाजादाच्या कागाळ्याकडे त्यानें दुर्लक्ष केलें. तरी शहाजादानें दिलेरखानास, कोणी द्रव्याची मदत देऊं नये, तसेंच सैन्य कोणीहि पुरवूं नये, अशा अर्पाचीं

परें सगळीकडे लिहून ठेविलीं होती. दिलेरखान ह्या कोणत्याहि अड-
 चर्णीस न जुमानता विजापूरचा वेढा तसाच बळकट घालून बसला होता.
 पुढें महाराजांनीं जालनापूर व इतर गावें जेव्हा लुटलीं तेव्हा शहाजाघानें
 बादशहाकडे दिलेरखानाविषयीं आणखी कागाब्या करण्यास सुरवात
 केली. 'दिलेरखान सर्व सैन्य व पुष्कळसा पैसा घेऊन विजापुरास उगीच
 माशा मारीत बसला आहे. इकडे पश्चिमेस सुरतेपासून तों पूर्वेस बाळापूर-
 कारंज्यापर्यंतचा मुख्य शिवाजीच्या सैन्यानें बेचिराख करून टाकला,
 अगणीत लुट घेऊन मराठे गेले. त्याचा प्रतिकार करण्यास मजबूत
 सैन्य, पैसा, सेनापती काहीं शिल्लक नाहीं,' इत्यादि कागाब्या त्यानें और-
 गजेबाकडे पुन्हा केल्या. त्यावरून पातशहा सतापून जाऊन त्यानें दिलेर-
 खानास विजापूरचा वेढा उठवून शिवाजीचा बदोबस्त ताबडतोब कर-
 ण्याचा हुकूम दिला. त्यानें अदिलशहाशीं म्हणजे मसजिदखानाशीं तह करून
 विजापूरचा वेढा उठविला (१६०१ माघ.). महाराजाच्या पत्रात या-
 विषयीं पुढीलप्रमाणें लिहिलें आहे. " जालनापूर मारलें, रणमस्तखान नामो-
 हरम केला. हें वर्तमान पातशहास वाकाइ वहाल जाले. बादशहाहि
 बहुत खजील होऊन आहादांवर आहादी दिलेरखानास आले. ये जागीं
 मुख्य खराब करून गडकोट व देश कमज करून चोडा लाविला; आणि
 लबाजमा धरून वरचेरी कही कावाड मारून गनीम जेर केला. दिलेर-
 खानासाहि ऐसें कळोन आलें कीं, येथें राहिल्यानें आपली शाही कुल
 बुदबितील हें पुरतें जाणून विजापूर सोडून कोस दोन कोस करून

वच सप्तमीस मंगळवारी जालून त्याची भेट घेतली. त्यास नानाप्रकारचा उपदेश करून तें त्यास ठेविलें. व आपण उठून रायगडीं आले. रायगडीं आल्यावर राजारामाची मुंज फाल्गुन वच द्वितीयेस केळी; व फाल्गुन वच दशमीस प्रतापराय गुजर याच्या कन्येबरोबर राजारामाचा विवाह लाविला. राजारामाच्या विवाहाचा सोहाळा आटोपण्याचे अगोदरच म्हणजे चैत्र शुद्ध प्रतीपदेस महाराजांच्या शेवटल्या आजारास सुरवात झाली. व चैत्र शुद्ध पौर्णिमेस शनिवारी मध्यान्हीं सूर्य आला असतां ही विभूति दिवंगत झाली व येथेंच ग्रंथ आटोपला ! (ता. ३ ए. १६८०)

प्रकरण १७ वें.

उपसंहार.

शिवाजी—चरित्रांतील मुख्य मुख्य प्रसंगांचा त्रोटक वृत्तान्त येथवर प्रकरणशः सांगितला. आतां या ठिकाणीं या थोर पुरुषाच्या चरित्राचें सार सांगून त्यावरून सुचणाऱ्या कित्येक विचारांचा थोडक्यांत उल्लेख करावयाचा आहे.

शिवाजी या व्यक्तीची गणना जगातील अत्यंत थोर पुरुषांत केळी पाहिजे ही गोष्ट आतां सर्वमान्य होत चालली आहे. तथापि प्रत्येक थोर पुरुषाच्या थोरवीचें स्वरूप निराळें असतें; त्याअर्थां शिवाजी—चरित्राचें विशिष्ट रहस्य तत्कालीन ऐतिहासिक दृष्टीनेंच आपणांस शोधून काढिलें पाहिजे. थोर पुरुष हे जरी ' थोर असतात ' तरी ते देखील 'पुरुष म्हणजे माणसेंच असतात' अशी एका मार्मिक ग्रंथकारानें कोटी केळी आहे. तिचा अर्थ असा कीं, थोर पुरुषांचे प्रारंभाचे तरी पुष्कळसे व्यवहार इतरे जनांप्रमाणेंच चाललेले असतात; पण योग्य संधि येतांच ते इतराची वाट न पाहतां संकटांत उडी घेऊन काळाच्या ओघास अशी कळाटणी देतात कीं ओघाची दिशा पार बदलून जाते. असा बदल होणें इष्ट आहे, असें पूर्वीच्याहि लोकांना

याटत असतें; पण तो बदल कसा घडवून आणावा या विषयी त्यांची मति चालत नाही; चालली तरी कृति करण्याचें घाडस होत नाही आणि कदाचित् प्रयोग केला तरी त्यांत यश येत नाही. पण थोर पुरुषांना नेमका उपाय सुचतो; तो ते वेधडकपणें कृतींत आणतात आणि यशस्वी होतात. म्हणजे स्फूर्ती व घडाडी हे त्यांचे विशिष्ट गुण असतात; व यशस्वीपणा हें त्याच्या प्रयत्नाचें आवश्यक असें वाह्य लक्षण असतें. मात्र असे कांहीं थोडे गुण सोडले असतां समकालीन समाजांत अनेक गुणांचा परिपोष झालेल्या व्यक्ति तयार असाव्या लागतात. म्हणजे त्यांना थोर पुरुषांच्या कामगिरीचे सहकारी होऊन त्यांच्यामार्गे टिकाव धरतां येतो. याचाच अर्थ, प्रथम अनेकांना जाणवणारें संकट समाजावर ओढवतें; नंतर थोर पुरुष संकटाचा परिहार करितात आणि त्या योगानें समाजाची कर्तवगारी व उमेद यांची वाढ होते. असा याविषयीचा पायरी पायरीनें घडणारा क्रम असतो. शिवाजी-चरित्रासंबंधीचा हा क्रम येथें दाखविला पाहिजे.]

ज्ञानेश्वरांच्या वेळीं महाराष्ट्रांत धर्माची गहन तर्चे लोकांना समजावून देण्याची जी परंपरा सुरू झाली तिनें, धर्मविचारानें प्राप्त होणारें जीवन लोकांना मिळूं लागलें; व वारकरी पंथानें त्या कार्याचा प्रसार करण्याचें काम व्यवस्थितपणें चालू ठेवलें. पण राजकारणाचा पायाशुद्ध विचार करणारा पुरुष त्या वेळीं कोणी निघाला नाही; व यादवांचें राज्य नष्ट झाल्यामुळें विचारी हिंदूंचा जिवंत राजकारणाशीं संबंधच तुटला. त्यांतल्या त्यांत विजयनगरच्या राज्याची राक्षसतागडीच्या युद्धांत वाताहत झाल्यापासून तर हिंदूंना, आपलें असें राज्ययंत्र, सान्या आर्यावृत्तांत राहिलें नाहीं. राज्ययंत्र वादशाहाच्या मालकीचेंच असावयाचें आणि हिंदूंनीं फार तर त्यांच्या पदरीं क्षुद्र शिपाइगिरी करावी, शेती करून पोट भरावें किंवा धर्माच्या तात्त्विक विचारांत गुंगून रहावें, अशी स्थिती आली. अशा वेळीं अकबरानें दक्षिण जिंकण्याचा व दक्षिणेंतील शाह्यांनीं विजयनगरच्या नष्टप्राय साम्राज्याचा निस्तीर्ण मुख्य पंचविष्याचा कार्यक्रम सुरू केला. अशा वेळीं मोंगळी सत्ता एकसूत्री असल्यामुळें जबरदस्त बनली; आणि दक्षिणेंत पांच चार शाह्या असल्यामुळें त्यांच्यांत बखेडा चालू राहिला. यामुळें मोंगळांच्या धाडीला अडविष्यासाठीं दक्षिणेंतील शाह्यांची जट करी बनवावी हें राजकारणांतलें गूढ त्या वेळच्या मुसघांना सोडवावयाचें होतें. तें सोड-

शिष्याची खटपट मळिकंत्रानें आपल्या हयातीत कांहींशी केली; आणि तो मरण पावतांच त्याची निजामशाही मोगलांनीं गिळंकृत केली. त्यानंतर शहाजीनें नवी निजामशाही उभी केली; तीहि त्याला तीन वर्षांपेक्षां अधिक वेळ टिकवितां आली नाहीं. यानंतर २० वर्षे मोगल थांबले होते. पण आदिलशाही व कुतुबशाही शिष्याचा प्रयत्न पुनः मोगलांनीं केला तर त्या वेळीं त्यांना कसें अडवावयाचें या प्रश्नानें दक्षिणेंतील सर्व मुसथांची बुद्धि कुंठित झाली होती. राजकीय संकटाचें स्वरूप हें अशा प्रकारचें होतें.

त्यांतच धार्मिक संकटाची भर मधून मधून पडत होती. शहाजहानाच्या व औरंगजेबाच्या कारकीर्दीत 'मुसलमानां धर्माचा प्रसार करणें. हें राज्य-कल्यांचें कर्तव्य आहे' ही विचारसरणी सुरू झाली व दक्षिणेंतील सुलतानहि मधून मधून त्या विचारसरणीचें अवलंबन करूं लागले. यामुळें आपलें राज्य नसलें तरी धर्मचिंतनानें आत्मोद्धार करून घ्यावा असें म्हणणाऱ्या हिंदू समाजावर यावनी धर्मप्रसाराच्या कल्पनेनें उद्वेग वाटण्याचे प्रसंग येऊं लागले. या संकटाचा परिहार करण्यास मुसलमानाप्रमाणेंच हिंदूंचेंहि एक स्वतंत्र व बलाढ्य राज्य पाहिजे येथवर कल्पनेची धांव गेली असण्याचा संभव आहे. पण त्याचा पुरावा सांपडत नाहीं. एथें मात्र खरें कीं, मोगल, निजामशहा व आदिलशाहा यांच्यामध्यें चाललेल्या धुमध्वकींत व दुष्काळादिकांच्या आप-र्त्तीत लोकांचे जे हाल होत ते पाहून समर्थासारख्या विरक्त पुरुषाचें अंतःकरण दुःखानें भरून येई; व या संकटांतून सुटका होण्यास परमेश्वरावांचून अन्य तरणोपाय नाहीं असें त्यांना वाटत असे. अशा रीतीनें यावनी राज्यां-तील युद्धाची धुमध्वकी व त्यांची धर्मप्रसाराची भावना व हिंदूंची धर्मरक्षणाची इच्छा याचा विरोध निर्माण होऊन तो वाढू लागला. मिळून दक्षिण-तील सुलतानांना मोगलांच्या आघाताचें राजकीय संकट पडलें होतें आणि हिंदूंना "आपल्या धर्माचा वाली कोणीच दिसत नाहीं तेव्हां हें कालियुग सुरू झालें" या निराशेनें ग्रासलें होतें. हेंच निराव्या शब्दांत सांगा-वयाचें तर दक्षिणालय सुलतानाची जूट घडून येणें अशक्य दिसत असल्या-मुळें मोगली संकटानें राजकारणी लोकांची बुद्धि कुंठित झाली होती; आणि जबरदस्त असा एकहि हिंदू राजा सान्या भरतवर्षांत दिसत नसल्यामुळें यवनाक्रांत पृथ्वी झाली या देखाव्यानें हिंदूंची मनें निराशाग्रस्त झालीं.

मिळून शिवकारांनी दाक्षिणात्य समाजावर ओढवलेल्या राजकीय व धार्मिक निराशेचे स्वरूप हें असें भेसुर होतें.

अशा स्थितींत शिवाजी महाराजांनीं प्रथम जहागिरीची व्यवस्था लघून आणि नंतर शेजाऱ्यांचा वंदोवस्त करून मावळ व जावळी आणि पुणे, सुपे व चाकण हा प्रदेश ताब्यांत घेतला व सैन्य पदरीं ठेवले. महाराज या सैन्याच्या जोरावर समोवतालच्या मुलखांत 'मसलती' करीत असतां विजापूरचे मुत्सदी व मोंगळी सुभेदार औरंगजेब हे मोठमोठ्या व्यापक राजकारणाच्या घडामोडींत गडून गेले होते. औरंगजेब हा विजापूर व गोवळकोंडे येथील, सुलतानांना जमीनदोस्त करण्याचा विचार मनांत घेवून होता; तेव्हां आदिलशाही व कुतुबशाही मुत्सदी आणि योद्धे कर्नाटकांतील 'नष्ट साम्राज्याचें' मटें फाडून खाण्याच्या नादांत होते. त्यांना मावळासारख्या लहान व भिकार मुलखांत काय चाललें आहे यावर विशेष लक्ष ठेवण्याची आवश्यकताच भासली नाहीं. त्यांच्या मते हा सरहद्दीवरचा मुलूख आपल्या ताब्यांत असला काय किंवा मोंगळांना धावा लागला काय त्याची विशेष मातृवरी नाहीं. अशा वेळीं मोंगळ व विजापूरकर या दोघांनींहि उपेक्षिलेला, मुसलमानी अम्मळ विशेष न वसलेला, पोर्तुगीज जंजिरेकर, इंग्रज, डच वगैरे परकी व कृष्णाजी बांदलसारखे पुंड यांनीं व्यापलेला हा मुलूख होता; त्यावर मुसलमानांचें राज्य जवळजवळ नव्हतें अशी वस्तुस्थिती होती. त्या मुलखांतून देशावरच्या अगर उत्तरेकडल्या साम्राज्यांना धक्का पोचल्याचें एकहि उदाहरण घडलें नव्हतें. यामुळे त्यांत डोंगरांच्या व दऱ्याखोऱ्यांच्या आश्रयानें बलिष्ठ होत चाललेल्या शिवाजीच्या हालचालींकडे लक्ष देण्याची बुद्धि त्या वेळच्या बादशाहांना झाली नाहीं. इतक्यांत औरंगजेबानें महमद आदिलशाहा मरण पावतांच विजापूरचें राज्य घुडविण्याच्या कार्यक्रमास हात घातला; व विजापूरचें राज्य घुडणार अशी लक्षणें दिसू लागली. अशा वेळीं आपण कोणत्या पक्षाकडे असावें हा प्रश्न शिवाजीमहाराजांना सोडविणें भाग होतें. अर्थात् या वेळीं महाराजांचें सामर्थ्य वाल्यावस्थेंत होतें; औरंगजेब व आदिलशाहा यांच्या मानानें त्याची महती विशेष नव्हती; फक्त या बलवानांच्या भांडणांत आपला चुराडा उडूं नये व जमल्यास त्या भांडणाचा फायदा घेतां यावा एवढाच मर्यादित प्रश्न महाराजांना सोडवावयाचा होता. यामुळे महाराजांनीं

मोंगलाचें जुन्नर लुटून पैसा मिळविता आणि पुढें दोघाच्या तव्या-
तला कल्याणभिनडीकडलाहि प्रात ताव्यात घेतला, आणि
सैन्यभरताचें कार्य जोरानें चालू ठेवळें. यामुळें औरगजेव व आदिलशाहा या
दोघाचाहि त्याच्यार रोष झाला पेकीं औरगजेव स्वतः पादशाहा वनण्यासाठीं
उत्तरेकडे गुतल्यामुळें एक अडचण दूर झाली. आणि विजापुरात पक्षभेद
माजल्यामुळें शिवाजी व अफजल याच्यातील तटापक्षभेदाच्या दृष्टीनें पाहण्यात
येऊ लागला. अशा वेळीं अफजलाच्या हातून हिंदूच्या धार्मिक भावना दुख-
निण्याचा अव्यापारेपु व्यापार झाला आणि नंतर लोंकरच त्याचा अंत झाला.
यामुळें या वेळेपासून शिवाजीमहाराज हे धर्मरक्षणार्थ अन्तरलेले पुरुष
आहेत असें हिंदू लोक म्हणू लागले व महाराजाच्या विरुद्ध जाण्यात फायदा
नाहीं व त्याचा स्नेह ठेवणें इष्ट आहे असें म्हणणाऱ्या रुस्तुमजमासारख्याच्या
पक्षाचें वळ विजापुरात वाढत चाललें. यानंतर मोंगलाकडून शाइस्तेखाना-
पासून जयसिंगापयंत जे सुभेदार दक्षिणेंत आले त्यानीं आपला मुख्य शत्रु
शिवाजी कीं विजापूरकर या प्रश्नाचें निश्चित उत्तर मनाशीं ठरविलेले नव्हतें.
यामुळें कधीं विजापूरकराशीं तर कधीं औरगजेवारीं सलोख्याचें धोरण
पत्करून महाराजाना बाल्यावस्थेंतलें स्वतंत्र स्वराज्य वाढविण्यास वेळ मिळ-
विता आला या अर्थांत स्वातंत्र्य पुकारण्याची त्यानीं घाई केली नाहीं.
मात्र फौज वाढवून, द्रव्यबळ संपादन करून, जवळच्या माणसाची उमेद
वाढवून आणि आपल्या कार्यास परमेश्वराचें साहाय्य आहे असा विश्वास
निर्माण करून त्यानीं एका नव्या राज्याचा देखावा लोकांच्या डोळ्यास परि-
चित करून ठेवला अफजल व शिद्दी जोहार याच्याशीं दोन हात करून
यश मिळविल्यानंतर ते विजापूरकराचे शाब्दिक अकितत्व पत्करण्यास तयार
होते कारण त्याचें भाडण शब्दासाठीं नव्हतें आणि नंतर जयसिंगाच्या वेळीं
मोंगल व विजापूर-दरबार आपल्या विरुद्ध जट करीत आहेत असें दिस-
ताच त्यानीं मोंगलाचें अकितत्व पत्करलेंहि आणि त्यानंतर कैदेचा असण
आला तरी मोंगलाविषयाचा राग दिसू न देता सज्जा केला, आणि शक्ति
वाढविण्यास पुरसत घेऊन पुनः तयारी होताच समोरासमोर युद्धाचा डाव
खेळून मोंगलाना व विजापूरकराना एकसारखेंच नामोहरम केलें अशा
रीतीनें आपलें राज्य भक्कम पायावर प्रस्थापित झाल्यानंतर केवळ भेदनीती-
वर अवलंबून न राहता उघड चढाई करून शत्रूचा पराभव करून दाखविता

शेवटीं धर्माच्या संरक्षणार्थ हे नवे राज्य आहे असे म्हणणाऱ्यांच्या हातून राज्याभिषेक करून घेतला. पण त्याच वेळीं आदिलशाही व कुतुबशाही यांच्यांशी संगनमत करून दक्षिणात्यांनीं औरंगजेबाशीं कसे तोंड घावयाचें हा प्रश्न सोडविण्यास हात घातला. म्हणजे 'दक्षिणेंत मुसलमानांचें राज्य असूं नये,' असा महाराजांच्या राजकारणाचा निष्कर्ष निघत नाहीं. तर त्यात 'एखादें बरोवरीचें व बलिष्ठ असें हिंदु राज्य असलें तर तें आम्हांस पाहिजे व त्याच्याशीं सहकार्य करण्यास आम्ही तयार आहों' असें दक्षिणात्य मुलतानाकडून महाराजांना म्हणवावयाचें होतें; व त्यांनींही नाहीं होय, म्हणत या गोष्टीस कबुली दिली.

दक्षिणेंत हिंदूंचें एक व मुसलमानांचीं एकदोन अशीं स्वतंत्र राज्ये असावीं व दोघांनींही मोगली सत्तेशीं झगडण्याचें घेय मान्य करावें ही कल्पना मान्य होत चालली तेव्हां दक्षिणेंत हिंदु व मुसलमान यांच्यामधील भेदभावाची तीव्रता, शिरशाहीच्या अखेरीस, आपोआप कमी झाली. मुसलमानांनीं जबरदस्तीनें धर्मप्रसार करण्याची कल्पना सोडून घापी, अशाविषयीं उपदेश करित राहण्यापेक्षा हिंदूंचें स्वतंत्र राज्य उभारण्यानें, जवरीनें धर्म प्रसार होण्याचें, सकट आपोआप नाहींसें होणार होतें. साराश, दक्षिणेंतीं राजकीय व धार्मिक अशा दोनही सकटाना 'स्वराज्य स्थापन करून हिंदू राजांनै छत्रपति बनणें' हीच तोड होती. ती करून दाखविण्यामुळें दक्षिणेंतील हिंदूंची कित्येक शतकांपासून कोमजलेली वृत्ति पुनः उच्चसित झाली. यामुळें पुढें औरंगजेबाला आदिलशाही व कुतुबशाही रसातल्यास नेता आली; तरी मराठशाही बुडविणें अशक्य आहे असें त्याच्या प्रत्ययास आलें. यारून महाराष्ट्रांत हिंदू छत्रपतींचें राज्य किती थोड्या अनर्घीत किती खोलपर्यंत बद्धमूल होऊ शकलें याचा प्रत्यय येतो. सारांश, योग्य वेळीं व प्रसंगानुसार उपाययोजना करून महाराजांनीं स्वराज्याचें बीज पेरलें व त्याची जोपासना होण्यास अगसर मिळवून देऊन त्याचा चांगला वृक्ष झालेला त्यांनीं आपल्या हयातींत पाहिला.

असें हें स्वराज्य उभारल्यानंतर पुढें समाजांत धर्म, नीति, रिवाज वगैरेचा परिपोष आपोआपच होण्याजोगा होता. उत्तम राज्य चाटू असलें म्हणजे त्यातील लोकांची नीतिमत्ता सुधारते, धर्मास तेज चढते, विघेऊडे लक्ष लागतें आणि लोकांची भरभराट होते. यामाठीं असें स्वतंत्र राज्य उभारणें

व टिकविणें याविपर्याचीच काळजी मुख्यत्वेकरून राज्यसंस्थापकाना वहावयाची असते. आणि यासाठीच त्यांच्याकडे पाहतांना स्वराज्याच्या उभारणीची राजकीय दृष्टिच तेवढी त्यांना लावणें योग्य असतें. महाराजांना ठार करण्यासाठी अफजलखानाची स्वारी आली असतांहि त्यांनी त्याला 'प्रथम इपारा' दिला नाहीं त्याअर्थी ते Chivalrous नव्हते म्हणजे कपटी होते असें एका ग्रंथकारानें ध्वनित केले आहे, तें अप्रयोजकपणाचें दिसतें. 'धूर्तपु धौर्यं सुधिया विधेयम्' या न्यायानें त्या वेळीं सर्व राजकारणी लोक वागत होते व महाराजांनींहि तसें वागणें प्राप्त होतें. महाराज हे नीतीचा किंवा chivalry चा उपदेश करणारे प्रचारक होते असें गृहीत धरणेंच चुकीचें आहे. त्याचप्रमाणें त्यांनीं एखादें शुद्धिकार्य केले किंवा राजव्यवहार-कोश करविला म्हणून ते शुद्धिकार्याचे अगर भाषाशुद्धीचे कडे भोक्ते होते असें प्रतिपादन करणें ही अतिशयोक्ति आहे. या सर्व गोष्टी करण्याच्या कल्पना अनेक विचारी लोकांच्या डोक्यांत घोळूं लागल्या व त्यांचा प्रयोग करून पाहण्यास स्वराज्यानें वाव मिळाला इतकेंच म्हणतां येईल. या बाबतींत राज्यकर्ते या नात्यानें महाराजांनीं कौणताहि आप्रह धरल्याचें दिसत नाहीं. संस्कृत कोश केल्यावर देखील त्यांतले फार घोडे शब्द त्यांच्या हयातींत रूढ झाले व खुद्द राजशकाच्या गणनेचा निर्देश अभिप्रेकोत्तर अस्सल पत्रांतून देखील नियमानें येत नाहीं. सारांश, ज्याला नवें राज्यंत्र उभारावयाचें असेल त्याला अनेक सुधारणा एकाच वेळीं हातीं घेण्याची सोय नसते. नीति, धर्म, लेखनपद्धति, राज्यव्यवस्था वगैरे अनेक बाबतींत परंपरागत पद्धति बहुतांशीं मान्य करून क्रमाक्रमानें त्यात सुधारणा घडून येईल असें म्हणून काळावर नजर धावी लागते.

महाराजांनीं आपलें राज्य लष्करी पद्धतीनें उभारलें आणि धर्मास प्राधान्य दिलें, यामुळे व्यापाराची अगर उद्योगधंद्याची वाढ झाली नाहीं व धर्माच्या कल्पनेनें जातिभेदास तेज चढलें व त्यामुळे हा स्वराज्याचा डोळारा म्हणजे वाळ्वेनरच्या सारवणासारखा क्षणभर टिकणारा देखावा होता व त्याला चिरस्पर्धपणा येणें शक्य नव्हतें असाहि कित्येकांनीं आक्षेप घेतला आहे. त्यावरून आक्षेपकांच्या मतें व्यापारवृद्धि अगर जातिभेदांचा विघ्नस झाल्या-वांचून राज्य उभारणें निरुपयोगी आहे इतकेंच ठरेल. शिवाजीमहाराजांना व्यापारवृद्धीसाठीं अगर जातिभेद मोडण्यासाठीं राज्य उभारावयाचें नव्हतें.

किंवा लोकांच्या धार्मिक व व्यावहारिक कल्पना तात्विक दृष्ट्या बदलाव्या हें त्यांचें जीवितकार्यहि नव्हतें. थोर पुरुष देखील आपलें कार्य कांहीं थोड्या विशिष्ट वावर्तीपुरतेंच करूं शकतो. सर्वच ठिकाणीं नवीनपणा व सर्वच वावर्तीत एकदम सुधारणा करण्याची घाई थोर पुरुषांना देखील करतां येत नाही. समाजाला क्रमाक्रमानेंच एकेक गोष्ट अंगवळणीं पाडीत जावें लागतें. नाहींतर प्रत्येक सुधारणेगणिक मतभेद निर्माण करीत गेल्यास थोर पुरुषाला अनुयायी मिळण्याचीहि पंचाईत पडेल. सारांश, थोर पुरुष हे आधुनिक दृष्टीनें प्रत्येक वावर्तीत सुधारणा घडवून आणणारे होते किंवा नाहीं या दृष्टीनें त्यांची तपासणी करणें ऐतिहासिक पद्धतीस धरून होणार नाहीं.

स्वतंत्र स्वराज्य स्थापण्याचे कार्मी महाराजांना शेवटीं यश आलें, यावरून आपल्या जीवित-कार्याची स्पष्ट कल्पना महाराजांना लहानपणापासून होती व प्रारंभापासून त्यांनीं आपल्या आयुष्यक्रमाचें ध्येय ठरवून ठेवलें होतें इत्यादि कल्पना वन्याच लेखकांनीं मांडल्या आहेत. पण त्या साधार दिसत नाहींत. मावळांतले वांदलासारखे पुंड मलिकंजरादिकांचा अंमल जुमानीत नव्हते, पण त्यांची दृष्टि मावळापलीकडे जात नव्हती; आणि शहाजी-सारख्या शिलेदाराला व्यापक दृष्टि असून मुसलमानी सत्तेचें पांघरूण डोक्यावर असल्यावांचून आपलें निभणार नाहीं असें घाटत असल्यामुळें स्वतंत्र हिंदु-राज्यांचा प्रयोग करण्यास त्यांचें मन धजत नव्हतें. महाराजांचा निकट संबंध मावळाशीहि आला आणि शहाजीशीहि आला. मुसलमानी अंमलाची छाप जेथें फार थोडी व पुंडपणा-हा जेथला नित्यक्रम तेथें त्यांचीं पहिलीं वर्षे गेल्यामुळें त्यांच्या स्वावलंबनी वृत्तीचा चांगला परिपोष शाला आणि शहाजीच्या कैदेमुळें आलेल्या आपत्तीनें त्यांना आदिलशाही दरबारांतील घडामोडींवर घारीक लक्ष ठेवण्याची आनश्यकता पटविली. पुढें औरंगजेबाच्या उलाटालीमुळें दिल्लीदरबारापर्यंतच्या राजकारणात लक्ष घातल्यावाचून गत्यंतर नाहीं हेंहि त्यांना समजून आलें. अशा प्रकारें मावळावरून, जावळीपर्यंत, आणि जावळी-वरून विजापूर व दिल्लीपर्यंतच्या व्यापक राजकारणात क्रमानें लक्ष घालून त्यांचा फायदा कसा करून घ्यावयाचा हा प्रश्न त्यांना स्वसंरक्षणार्थ सोडवावा लागला. प्रारंभी तरी त्यांच्या हालचाली सरक्षक स्वरूपाच्या व मर्यादित दृष्टीच्या होत्या. आणि भेदनीतीवर त्यांना भिस्त ठेवार्ची लागे. पण

मानळासारख्या लहानशा भागात का असेना पण, विजापूर व दिल्ली येथील सत्ताधाऱ्याच्या हर्षनिपादास न जुमानता, स्वतंत्रपणे जगता येते हा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर या स्वराज्यातील लोकांच्या अंत करणातील आत्मश्रद्धा बळावली आणि चढाई हेच बचावाचे उत्तम साधन, या नवीन व उच्च धोरणाचा अंगीकार त्यांना करता आला, आणि शेजर्तीतर दक्षिणेतील इतर शाखांचे आपण सरक्षक आहो हे सिद्ध करण्याची जबाबदारी पत्करता आली.

एकदरीत समालोचनाच्या दृष्टीने असे म्हणता येईल की, शिवाजी-महाराजाच्या हालचाली सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्र देश होता, मराठे लोक होते व मराठी भाषाहि होती; पण महाराष्ट्र किंवा मराठा या शब्दाने त्या वेळी काही विशेष, मनात भरण्यासारखा, अर्थ लोकांच्या मनात येत नव्हता. स्वराज्याच्या किंवा मन्हाष्ट राज्याच्या स्थापनेने महाराष्ट्र या शब्दास विशेष प्रकारचे तेज चढले व मराठे लोकाना आपल्या शिरानर काही विशेष जबाबदारी आहे या संदेशाची जाणीव उत्पन्न झाली. पूर्वी वारगिरी किंवा शिलेदारी करून मराठे सरदारानी आपल्या तरनारीचे पाणी अनेक युद्धप्रसंगी लोकांच्या निदर्शनास आणले होते, मुत्सद्दी या नात्याने निजामशाहीत त्यांनी पेशवाईची पदे मिळविली होती; आणि मराठी भाषा व मराठी लिपी यांनी केवळ अगच्या बळावर प्राप्त करून घेतलेले पद लक्षात घेतले असता आजहि आश्चर्य वाटते. स्वराज्य अस्तित्वात येण्यापूर्वी महाराष्ट्रात विचारी, कर्तृत्ववान व राजकारणी पुरुषाची परंपराच होऊन गेली व त्यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रातील लोकांची मनोभूमिका, स्वातंत्र्याच्या पवित्र मंत्राचा स्वीकार करण्यास व ती जबाबदारी उचलण्यास, लायख झाली होती हा न्या रानडे यांचा निष्कर्ष लक्षात घेण्यासारखा आहे. ज्ञानेश्वरापासून तुकारामापर्यंतच्या सतांनी अतःकरणात*पवित्र

* कोणतेहि महत्कार्ये सिद्ध होण्यास प्रथम एकप्रकारचे विशिष्ट वातावरण निर्माण व्हावे लागते. या वातावरणात कार्यसिद्धीसाठी काम करणारी सर्व माणसे एकसूत्रीपणाने वागणारी असवी लागतात. अशा तऱ्हेचा एकसूत्रीपणा निर्माण होण्यास एका व्यक्तीची छाप इतरावर विलक्षण तऱ्हेची पडवी लागते. एकाद्या माणसाचे सामर्थ्य अलौकिक आहे, देवी स्वरूपाचे आहे अशी मानना सर्वत्र फैलावल्याशिवाय महत्कार्याला लागणारी संपादित परिस्थिती निर्माण होऊ शकत

भावना जागृत ठेवल्या. त्यांनीं चैतन्य व धर्माचें आदरस्थान कायम ठेऊन लोकांना जें जीवन दिलें आणि जें वाङ्मय निर्माण केलें त्याच्या वाचनानें व मननानें आजहि मराठी लेखकांना स्फूर्ती मिळत आहे. उत्तम भाषेचा नमुना पहावयाचा असेल तर संतांच्याच ग्रंथांकडे धाव घ्यावी लागते. मराठी लिपीचा तर अंगभूत जोर असा होता कीं, दक्षिणेंत राज्य केलें मुसलमानांनीं आणि फैलाव झाला मोडी लिपीचा ! विजापुरास परदेशी मुसलमानी पक्षाचा पहिल्यापासून जोर होता, तरी देखील त्याचवेळी दरबारांतील राजपत्रापासून तों तहत गांवकामगारापर्यंतचें सर्व लिहिणें मोडी लिपींत झालें पाहिजे असा हुकूम निघाला. एवढेंच नव्हें, तर सर्रास मोडीचा प्रघात रूढ झाला आणि फर्डेशाही मोडी लेखकांना निजामशाही व आदिलशाही दरबारांत कानावर लेखणी ठेऊन मोठमोठ्या अधिकारावर नांदू दिल्यानें आपला राज्यशकट सुरळितपणें चालण्यास फार मदत होते हा अनुभव येऊन गेला. या लेखकांचें व मराठी सरदारांचें जालें आदिलशाही सुलताना भोंवतीं सहजासहजी व सफाईनें असें कांहीं पसरत गेलें कीं त्यांचें दप्तर न कळत, पण बहुतांशीं, मराठीनें हस्तगत केलें. अकबराचा वकील विजापुरास आला व दरबारांत राजकारणी प्रथम त्यानें काढले तेव्हां विजापूरच्या सुलतानानें त्यांचीं उत्तरे मराठींत देण्यास प्रारंभ केला ! आणि याविषयीं चर्चा निघाली तेव्हां ' मला फारशी बोळण्यास अडचण पडते; मी मराठींत बोलेन ' असें सरळ शब्दांत त्याला सांगवें लागलें. सारांश, या भागांत राज्य करणाऱ्या सुलतानांना देखील मराठी भाषा व मोडी लिपी यांचा अंगीकार केल्याचाचून भागूंच नये असें स्थान या भाषेनें व लिपीनें प्राप्त करून घेतलें होतें. आणि गुणग्राही माळकाची कामगिरी बजावतांना जिवाची तमा न धरतां लढणें म्हणजे काय याचा प्रत्यय आणून देणारे शेकडों वीर शिवशाहीपूर्वीं महाराष्ट्रांत होऊन गेले होते हें मागें सांगितलेंच आहे. पण हा भाषेचा, हा लिपीचा व हा पराक्रमाचा प्रसार महाराष्ट्रांत अनेकांच्या हातून

नार्ही. एखाद्या व्यक्तीच्या मनांत एखादें दुर्घट महत्कार्य आपण करूच करू असा दृढ आत्मविश्वास निर्माण होण्यास धार्मिक भावनेचा अत्यंत उपयोग होतो. धार्मिक भावनेचें स्वरूप बुद्धीला पटण्यासारखें किंवा आकलन करितां येण्यासारखें कदाचित् नसेल पण त्याच्या विलक्षण कार्यशक्तीबद्दल शिष्टकुल दंडा उत्पन्न होण्याचें कारण नार्ही. (प्रगति ता. १०।१।३० चा अंक)

आपोआपे झाला; हेतुपुरःसर कोणी एकानें तो घडवून आणला नाही. यामुळें त्या प्रयत्नांत एकसूत्रता नव्हती. 'मी मराठी भाषा बोलणार' असें सांगणारा सुळतान संताचें ग्रंथ जाणत नव्हता किंवा मोडी लिहिणारा कारकून आपण स्वराज्याच्या इमारतीचा एक महत्त्वाचा खांब उभारीत आहों हेंहि ओळखीत नव्हता. पण एवढें खरें कीं, अनेक कर्तबगार पुरुष महाराष्ट्रांत उत्पन्न झाल्यामुळें कोणी मराठी भाषेला दरबारांत आणून सोडली. कोणी लिपी फर्डेशाही बनविली आणि कोणी मराठ्यांच्या तरवारीला पाणी पाजून सज्ज केली. यामुळें दहा बाजूनें राज्याची आवश्यक अंगें उभीं झालीं. मात्र एका 'स्वराज्या'च्या अभावीं या सर्व गोष्टी जागोजाग आपापल्या ठिकाणीं थबकून उभ्या होत्या इतकेंच. त्याच्यात ऐक्य घडवून आणणारा जिवंत धागा नव्हता. यामुळें त्या असून नसल्यासारख्या झाल्या होत्या. पण त्या तपार होत्या हें विसरतां येत नाही; आणि याचमुळें शिवाजीमहाराजांना स्वराज्याची कल्पना सुचताच तिची सिद्धता झपाट्यानें होऊं शकली. किंवा ढफनें म्हटल्याप्रमाणें बणवा पेटला व झपाट्यानें वाढला. 'हे मन्हाष्ट्र राज्य आहे. याप्रीत्यर्थ मी व माझे पाच मुलगे आर्षीं खर्ची पडूं' असें जेध्यानें सांगताच इतर देशमुखानीं 'आमचाहि तोच विचार आहे.' एवढ्या एका वाक्यात आपलें मनोगत सागून त्यांना एकदम कामास लागता आलें. व दहा पाच वर्षांत शत्रूंच्या डोक्यादेखत स्वराज्य उभारण्याचें काम पुरें केलें. आणि लगेच त्यांनीं दक्षिणेंतील व्यापक राजकारणाच्या कामास हात घातला; व दिल्लीच्या अखिल भारतीय साम्राज्याच्या कल्पनेपेक्षा हिंदू व मुसलमान यांचीं स्वतंत्र राज्यें कायम राहून त्यांनीं बरोबरीच्या नात्यानें बाह्य संकटाशीं झगडण्यासाठीं एकोपा करणें यात आपला तरणोपाय आहे, या व्यापक राजकीय तत्त्वाचा शोध लागला. या तत्त्वाच्या शोधानें मराठ्यांना कसा आत्मप्रत्यय येत गेला व त्याच्या अंतःकरणात उच्च वीरश्रीचें वारें संचरत गेलें हें पहाण्यासारखें आहे. स्वराज्यातील शिपायांनीं अत्यंत शिस्तीनें वागलें पाहिजे व 'रयतेस काडीचा आजार घाथया गरज नाही' आणि देतील तर त्यांत 'मराठ्याची इज्जत वाचणार नाही' असा उपदेश करणारें महाराजाचें पत्र वाचलें, 'ब्राह्मण म्हणून कोण मुळाहिजा करतो ?' हा त्यांचा प्रश्न लक्षात घेतला किंवा 'मराठा होऊन ब्राह्मणानर हत्यार' चाळत्रिगत्या विपयीचा त्याचा सताप वाचून पाहिला म्हणजे स्वराज्य हें

रामराज्याप्रमाणें सुराज्य व्हावें यासाठी त्याची कशी तळमळ चालली होती हें स्पष्ट दिसतें. या तळमळीमुळें मराठ्यांना राज्य हातीं आलें तरी इमारती बांधण्याची अगर विलास करण्याची बुद्धी सुचली नाही; उलट ते साध्या रहाणांचे व उच्च विचाराचे भोक्ते बनले. महाराष्ट्र राज्य अस्तित्वात असल्यामुळें महाराष्ट्र धर्म या शब्दाच्या अर्थांत अनेक प्रकारच्या नव्या नव्या कर्तव्याचा अंतर्भाव होऊं लागला; तथापि शिवकालीन स्वराज्यवाद्यांना महाराष्ट्र शब्दाची पुरी व्याख्या लक्षांत आली होती असें म्हणता येणार नाही. त्या वेळच्या परिस्थितींत महाराष्ट्राच्या एका भागानें आपलें कर्तव्य ओळखून आपल्या पुरतें उदाहरण घालून दिलें. आज महाराष्ट्र तिभगला आहे; पण महाराष्ट्र शब्दाची पुरी व्याप्ती लक्षांत आली आहे. तेव्हां अखिल महाराष्ट्रांत ऐतिहासिक भावना जागृत करण्यानेंच माळोजी, शहाजी व शिवाजी यांच्या चरित्राची माहिती मिळविण्याच्या कामाची पूर्तता होणार आहे असें दिसत आहे. कर्तिता हें काम पार पाडण्यासाठीं अखिल महाराष्ट्रातील विद्यावंत लोक झटतील अशी आशा करण्यास हरकत नाही.

परिशिष्ट.

भोसले घराण्याची पूर्वपीठिका.

(ले०-चिंतामण विनायक वैद्य)

शिवाजीमहाराज भोसल्यांचे कुळांत जन्मले असून भोसले कुळ क्षत्रिय शिसोद्रे कुळ आहे याबद्दल हल्लीं वाद नाही. गागभट्टानें शिवाजीमहाराजास वैदिक विधीनें राज्याभिषेक केला त्यावेळेसच त्यानें आपली या कुळाच्या क्षत्रियत्वाबद्दल राजी केंरून घेतली. कारण त्यावेळीं हल्लींमाणें कलियुगात द्रोनच वर्ण, ब्राह्मण व शूद्र, आहेत असें कित्येक लोक प्रतिपादित होते. राजपुतान्यातील रजपूत राजघराण्यांत वैदिक आचार व उपनयनादि संस्कार चालू होते, त्यामुळे तिकडे फारसा वाद होत नव्हता; पण मराठ्यांमं मराठ्यांसंबंधानें वाद चालू होता. त्यांच्यात कर्मलोप बहुतेक झाला होता व शिवाजीमहाराजाचीहि मुंज झालेली नव्हती. पण गागभट्टानें धर्मशास्त्रानुसार असा विचार केला कीं कर्मलोपानें वर्णलोप होत नाही, कुविवाहानें शूद्र स्त्रिया केल्या असल्या तरच वर्णलोप होईल. तेव्हां भोसल्यांची कृष्णपरंपरा कशी आहे याचा त्यानें शोध करविला आणि भोसले कुळाचा संबंध उदेपूरच्या राणा लक्ष्मणसिंहाच्या वंशात उत्पन्न झालेल्या दिलीपसिंगाशीं पोहोचतो याची त्यानें सिद्धता करून घेतली. त्यावेळीं जी वंशावळ चिटणिसानीं (बाळाजी आवजीनीं) उदेपुराहून आणली ती व हल्लीं ज्या कित्येक वंशावळी सातारच्या प्रतापसिंहमहाराजांनीं वगैरे तयार करविल्या आहेत त्या मी पुढें देत आहे. त्यांवरून दिलीपसिंहाच्या कुळांत शिवाजीमहाराज उत्पन्न झाले हें नि.संशय सिद्ध होतें.

बाळाजी आवजीनें ही वंशावळ कृत्रिम जोडली असा कित्येकांचा संशय होता. परंतु कै. राजवाढ्यानीं राघामाधवचंपू काव्य छापिलें त्यावेळीं हा संशय निवृत्त झाला. शहाजीमहाराजांच्या वेळींच हा संबंध प्रसिद्ध होता असें स्पष्ट आहे. जयराम कर्वानें म्हटलें आहे “महीच्या महेंद्रामध्यें मुख्य राणा वळीपास

त्याच्या कुळीं जन्म जाणा । तयाच्या कुळीं माल भूपाल झाला । जयानें" इ. । सर्व क्षत्रिय राजकुळांत मुख्य राणा (उद्रेपूरच्या राजांसच राणापद लावितात), त्याच्या कुळांत दिग्रीपास (वडीपास हें चुडीनें लिहिउं किंवा वाचकें गेलें आहे) जन्म आला, त्याच्या कुळांत मालभूप (शिवाजी महाराजांचा आज्ञा) जन्मला असा या श्लोकाचा अर्थ आहे. मालोजी हीन कुळाचा म्हणून शहाजीस लुङ्गी जाधवाची बायको मुलगी देईना ही कल्पना बखराकारांच्या ढोकेयांत नवीन उत्पन्न होऊन त्यांनीं त्याजवर प्रचण्ड काव्यघंड रचिलें. पण त्याचें स्पष्टन शिवभारतावरून झालेंच आहे. मालोजी वारत्यावरच शहाजीचें लग्न झालें आणि लुङ्गी जाधवांचें त्यास प्रेमानें आपली मुलगी दिली असा स्था इतिहास आतां सिद्ध झाला आहे. मालोजीनें मशिदेंत हुकुरें टाकूं नार्हींत

आणि त्यामुळे ब्राह्मणांनी, विशेषतः वार्डेच्या कर्मठ ब्राह्मणांनी, “कलावाच्यन्तयोः स्थितिः” कलीमच्चें दोन-व वर्ण आहेत हें बंड हटवादीपणानें माजविलें. पण हल्लीं अनेक इतिहासाचें दाखले उपलब्ध झाल्यानें या बण्डाचें निराकरण झालें आहे आणि वरील वाक्य निर्मूल आहे असें सिद्ध आलें आहे. (मध्ययु. भा. भाग २ पृ. ९२-९७).

मराठे क्षत्रिय आहेत व शिवाजी महाराजांचें कुल रजपूत शिसोद्रे कुल आहे. या दोन गोष्टी ऋषोळ-कल्पित नसून इतिहाससिद्ध आहेत हें प्रथम ठरल्यानंतर आपल्यास शिवाजीच्या पूर्वजाविषयी म्हणजे मालोजीच्या पूर्वजा-विषयी काय ऐतिहासिक रीतिची माहिती मिळते हें पाहणें मुख्यतः या विषयात महत्त्वाचें आहे. अगोदर आपण ज्या वंशावळीं प्रसिद्ध व अप्रसिद्ध मिळण्यासारख्या आहेत त्या देऊं. चिटणिसांनीं जी वंशावळ आणली म्हणून प्रसिद्ध आहे ती, कोल्हापूर येथें किंवा सातान्यास प्रतापसिंहानें जी तयार केली ती, तंजावर येथील शिलालेखात जी दिली आहे ती, चौथी जितीकर भोसले हल्लीं ग्वाल्हेरीस नोकर आहेत त्यांनीं मला दिली ती, अशा चार वंशावळीं येथें देऊं म्हणजे त्यांचा तुळनात्मक विचार करतां येईल. पहिल्या तीन वंशावळीं टोंगरे यांनीं आपल्या पुस्तकांत दिल्या आहेत त्यावरून व इतरत्र जे उतारे दिले आहेत त्यावरून पुढील कोष्टक तयार केलेलें आहे व तेथें ज्या टिपा जेथें दिलेल्या आहेत त्याहि तेथें देतां. रायवहादूर गौरीशंकर ओझा-प्रसिद्ध रजपूत इतिहाससंशोधक-यांनीं युक्तच जो उद्रेपूरचा इतिहास हिंदीत छापला आहे त्यांत लक्ष्मणसिंहाच्या वंशांत पुढें शिवाजी जन्मास आला ही गोष्ट तिकडील भाटांच्या लेखांवरूनहि नमूद केली आहे. लक्ष्मणसिंहाचा धाकटा पुत्र अजयसिंह, त्याचा पुत्र सज्जनसिंह, हमीर राजा झाल्यानें दाक्षिणेंत आला. त्याच्या वंशांत शिवाजीमहाराज ‘मेवाड के ख्यातों कें कथानुसार’ झाले असें गौरीशंकर आख्या नवीन इतिहासांत स्रष्ट २ पृ. ५१४ वर म्हणतात. तेव्हां या वंशावळीस लक्ष्मणसिंहापासून आरंभ केला जातो तें युक्तच आहे, आणि सर्वांचा शेवट मालोजी-शिवाजीमहाराजांचे आज्ञे-यादीं होतो हें तर साहाजिकच आहे.

शिवाजीमहाराजांच्या वंशावळी.

१ कोल्हापूर टोड वगैरे वखन	२ चिटणीस	३ तंजावर शिलालेख	४ जिंतीकर भोंसले
१ लक्ष्मणसिंह, ज- मय इ. १३०३	१ लक्ष्मणसिंग	१ एकोजी-शंभुपर्व- ताजवळ	
२ सजनासिंह इ. १३१० सोद वाड्यास आले.	२ सजनासिंह	२ शरभर्जा दक्षिणेत आले.	

सरदार वंशाऋतींतील एक एक पूर्वजांचा काय इतिहास मिळतो तें आपण पाहूं. शिवाजीमहाराजांचा आज्ञा मालोजी यात्रियर्षी शिवभारतांत असें म्हटलें आहे कीं तो महाराष्ट्रांत राज्य करित होता आणि पुणें गांवां रहात असे. (१-४५ स पुण्यदेशे घर्मात्मा निजामसमकल्पयत्). पुण्याचा मोकासा त्याकडे असावा. निजामशाहीकडून हा मोकासा होता, याचें किरयेकांस नवल वाटेल. पण पुणें प्रांत निजामशाहींत मोडत होता. निजामशाही व आदिलशाही यांची सरहद्द मुख्यतः भीमा होती, परंतु उगमाजवळ नरिपर्यंत निजामशाहीची हद्द होती. निजामशाही मोंगलांनीं व विजापुरकरांनीं बुडविली तेव्हां पुणें प्रांत विजापुराला मिळाला आणि तो शहाजीला पुन्हां मोकासा दिला गेला. सरहद्दीवरील झोंगराळ प्रांत बहुधा मराठे सरदारांकडे दिले जात. मात्र मुख्य किल्ला बादशाहीकडे राहिला. या न्यायानें कोंढाणा आणि पुरंदर हे पुणें प्रांतींचे किल्ले बादशाहांच्या ताब्यांत असत. 'त्यावेळीं देवगिरी किंन्त्याचा आश्रय करून निजामशाहा पृथ्वीचें राज्य करित होता' असें शिवभारत म्हणतें (१-५९) व त्याच्या पदरीं जाधव वगैरे अनेक मराठे मांडलिक सरदार होते (१-६०). मालोजीपासून शिवभारतांत हकीकत आहे हें ठीकच आहे. हा मोठा सरदार फौजबंद असून यानें शंभु महादेवाजवळ तळें बांधलें आणि वेळुळ्या धुणेश्वराचें देऊळहि बांधलें. हल्लींचें देऊळ मात्र अहिल्याबाईनें बांधलेलें आहे. शिसोदे वंशांत कुळदैवत महादेव आहे. कारण शिसोदे ऊर्फ गुहिलोत वंशाचा संस्थापक बापा रावळ उदेंपूर राज्यांतिल एकलिंग महादेवाच्या प्रसादानें उत्कर्ष पावला असा वंशेतिहास आहे (मध्य. भा. भा. २ पृ. ११३). एकलिंगाचें फार मोठें संस्थान उदेंपूर राज्यांत अजूनहि आहे.

भोंसल्यांच्या कुळांत राजे ही संज्ञा बहुधा सर्वास लागते. मालोजी राजे भोंसले असा नेहमीं उल्लेख येतो. शहाजीला जास्त वैभव व अधिकार मिळाला तेव्हां महाराज म्हणूं लागले. मराठ्यांतिल क्षत्रिय कुळांत राजे हें उपपद लावण्याचा प्रघात फार जुना दिसतो. कारण शबरभाष्यांतसुद्धां (इ. स. ४००) 'आन्ध्रेषु पुररक्षणमकुर्वत्यपि राजशब्दो व्यवह्रियते' असा शेर आहे आणि त्याप्रमाणें आन्ध्र देशांत राजु उपपद अजून लावतात. आंध्र आणि महाराष्ट्र एक असें समजून हा आन्ध्र शब्द भाष्यकार उपयोजितो असें कुमारिलाचें वार्तिक घाबर आहे, आणि यावरून महाराष्ट्रांत हाच प्रचार इ. स. ७०० पासून चालू आहे. राजे भोंसले, राजे महाडिक वगैरे प्रयोग महाराष्ट्रांत दृष्टीस पडतात. ही शब्दी कोणी बादशाहानें मालोजीला दिली होती असें मानण्याचें प्रयोजन नाहीं

आणि याच कारणाने मालोजीचा बाप बाबाजी याचा उल्लेख कागदपत्रांत बाबाजी राजे असा येतो.

मालोजीच्या बायकोचे नांव उमाबाई असें कागदपत्रातून आढळते (ले. ४९८). वरलि वंशावळीतही तेंच नांव दिलेलें आहे. हें नांव दोनतीनदां आलें आहे. दीपाबाई हें दुसरें नांव माहेरचें असावें; ती निंबाळकरांची लेक होती हें वर सांगितलेंच आहे.

मालोजी श. १५२८ च्या सुमारे वारला असें उपलब्ध कागदावरून (ले. ३७० रा.सं. १५) निश्चित ठरते. तो ५० वर्षांच्या वयाचा असतां वारला असें घरलें तर त्याचा जन्म श. १४७८ हा येतो. महारामरावकृत बखरीत जन्म श. १४७२ व मृत्यु १५४२ (शेडगावकर बखर) दिला आहे म्हणजे तो ७० वर्षांचा असतां मेला. हें असेंभाव्य बखरीस योग्य असें आहे. त्याचा बाप बाबाजी याचा जन्म यापूर्वी वीस वर्षे घरला तर तो श. १४५८ त ठरतो. बाबाजी राजे भोसले यास पाढे पेढगांवची जहागीर होती हें ले. ३६७ वरून सिद्ध आहे. हें पेढगांव भीमा नदीच्या उत्तर तीर्ती असून विजापुरची हद्द पलीकडे लागते. सरहद्दीवर जोरदार सरदार पाहिजे या कारणाने हा गाव त्यास मिळाला असावा. हा गांव मी पाहिला आहे. तो फारच मोठा असून हल्लीं अगदीं चैराण निवहुगांनीं भरलेला आहे. येथें औरंगजेबाचा पडें मोठा तळ पडलेला होता. त्यानें एक किल्ला तेथें बांधलेला आहे. येथें एक

मध्य संभाजी असे दिले आहे. वं. ३ मध्ये परसोजी आणि वं. ४ मध्ये व्यंकोजी असे आहे. बाबाजीपर्यंत म्हणजे श. १४६८ (इ. १५३६) पर्यंत वंशलेखकांची माहिती साधार आहे. यापुढे कल्पना बऱ्याच चालल्या असे दिसते. पण लक्ष्मणसिंहापासून तिन्ही वंशावळीत विद्व्या सारख्याच दिसतात म्हणजे १२ वा बाबाजी पहिलीतिल दुसऱ्या तिसऱ्यांत १४ वाच आहे. दर पिढी २० वर्षांची धरली तर बाबाजीस सोडून ११ पुष्य किंवा १३ धरले तर २२० अगार २६० वर्षांपूर्वी लक्ष्मणसिंह येतो; म्हणजे श. १२३८ किंवा १२०८ हे वर्ष लक्ष्मणसिंहाचे येते, पहिल्या वंशावळीत त्याचा इ. स. १३०३ म्हणजे श. १२२५ दिला आहे. अर्थात् या तिन्ही वंशावळी स्थूलमानाने इतिहासांत मानण्या-लायक आहेत. लक्ष्मणसिंहाचा मेवाडच्या राज्यावरील काळ रा. व. गौरीशंकर यानी १३०३ हाच दिला आहे. प्रत्येक पिढीच्या नांवाचा विश्वमनीय पुरावा मिळवा म्हणून मी भीसत्यांचे वेळचे उपाध्ये यांजकडची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला पण तो सिद्धीस गेला नाही. रा. शंकर श्रिकृष्ण देव यांना या विषयाबद्दल जी माहिती मिळाली त्यांनी ती रामदास-रामदासी व. ६ अं. ६१-६२ यांत छापिली आहे. त्यांतहि बाबाजीपासून पुढे बरोबर वंशावळ दिली आहे. बाबाजीपूर्वी १५।२० नावे दिली आहेत; पण त्याचा संबंध बाबाजीशी काय होता हे दाखविणे नाही. ही कदाचित् एखाद्या स्तंभशास्त्रेची मंडळी असेल. हे गूढ अद्याप उकलले नाही, तेव्हा बाबाजीच्या पूर्वीच्या नांवाची चर्चा ज्यास्त करणे अशक्य आहे.

तंजावरच्या शिलालेखांत बाबाजीच्या पूर्वजांची नावे देताना प्रारंभच एकोजीपासून केला आहे. या शिलालेख-लेखकास पूर्वीची कांहीच माहिती नव्हती असे दिसते. तंजावरचा वंश एकोजीपासून फिरतो. हा शहाजीचा धाकटा पुत्र असून शिवाजी महाराजांचा धाकटा भाऊ होता. शिवाजीचा आणि याचा भाऊबंदकीचा तंटा झाला होता हे प्रसिद्ध आहे. लेखकाने एकोजी वंशावळीत पूर्वीचे तीन घातले आहेत; आणि एकोजी पहिला हाच वंशस्थापक लक्ष्मणसिंह याच्या जामी दिले आहे. मद्रासेकडील कित्येक मंडळी कोठेच अडत नाहीत हा त्यांचा गुण आहे, पण इतर वंशावळीच्या तुलनेने ही वंशावळीच्यानांत घेण्यासारखी नाही, ही गोष्ट नमुद करून आपण दुसऱ्या वंशावळीचा यापुढे विचार करू.

वं. १ व २ याचा प्रारंभ लक्ष्मणसिंह राणा यांजपासून झाला आहे. त्याचा धाकटा मुलगा सजनासिंह हा अधिकारी नसल्याने इ. १३१० मध्ये सोदवड्यांत

-आला असा उल्लेख आहे. अनाधिकारी राजपुत्र देशान्तर करून राज्य स्थापित;
 -त्याप्रमाणे सौंदवाढा म्हणजे माळव्याचा एक भाग ज्यांत सौंदिये नांवाची लुटारू
 जात राहते तेथे तो गेला. त्याचा पुत्र दिलीप दोहेंतही एकच आहे. याचा नाव
 -भोसाजी दोहेंत असून त्याचा पुत्र देवराजजी इ. स. १४१५ त दक्षिणेत आला
 असा शेर दिलेला आहे. ही गोष्ट संभवनीय दिसते. दुर्गादेवीकृत दुष्काळ
 महाराष्ट्रांत इ. स. १३९६ ते १४०८ पर्यंत होता. त्यावेळीं नर्मदेपासून
 -दक्षिणेत कृष्णेपर्यंत बहामनी राज्याचा अम्मल असून वेदर ही राजधानी होती.
 हजारो गांव उजाड होऊन पाटिलक्या नट झालेल्या होत्या, अशा वेळीं पाटि-
 लकी राज्य संपादन करून कित्येक राजपूत कुळें महाराष्ट्रांत येऊन राहिलीं असावीं.
 उत्तरेकडील प्रांताचें मुख्य ठिकाण दौलताबाद देवगिरी हें होतें, याच्याच
 आसपास देवराज व त्याचे वंशज येऊन राहिले आणि म्हणूनच भोसल्यांची
 -प्रथम वसति वेळूळ प्रांतांत झाली. असा निश्चय होतो.

येथे भोसले या उपनांवाच्या ध्युत्पत्तीचा विचार करूं. मराठीत 'ला' प्रत्यय
 'चा' या अर्थी कित्येक शब्दांत दिसतो. 'देसला' शब्द देशाचा अधिकारी या
 अर्थानें प्राचीन लेखात आढळतो. गोखला म्हणजे गोखचा राहणारा असा अर्थ
 होईल. तेव्हां सन्मानार्थानें देसले गोखले हें उपनांव अनेकवचनीं आढळते.
 देवराजजी जेव्हां दक्षिणेत आला तेव्हां त्याच्या कुळाला भोसले हें उपनाव
 चालू होणें शक्य आहे. पण भोसला म्हणजे 'भोसाजीचा' पुत्र अगर वंशज
 असा अर्थ घ्यावयाचा किंवा स्थलाची भोस शब्द घ्यावयाचा ? के. राजवाडे
 यांनीं भोसगांवचा अशा अर्थानें हा शब्द व्युत्पादिला आहे. हैदराबादींत पैठण
 प्रांतांत भोस, भोसे, भोसेगांव अशीं तीन गावें आहेत. पण जोंपर्यंत त्या
 गांवांची पाटलकी भोसल्यांकडे आहे किंवा होती हें सिद्ध झालें नाहीं तोपर्यंत

देवराजजीनंतरच्या चारपांच पिढ्यांच्या नांवात बराच फेरबदल दिसतो. पण वरवटजी किंवा बरडजी हे नांव तिन्ही वंशावळीत दिसते. याचेंच नांव खेळकर्ण अथवा खेळोजी असें दिसेलें आहे. वरवटजीच्या पुत्र नागोजी जिंतीकर वंशावळीत दिलेला आहे आणि इतर वंशावळीत जनकोजी व जयकर्ण असा दिला आहे. माझ्या समजुतीनें नागोजी हे नांव जास्त संभवनीय दिसते. कारण हें नांव वेळूच्या उपध्यायापासून मिळविलेल्या यादीत आलें आहे (रामदास-रामदासी किता). नागोजी हें नांव इतर कोणत्याहि ठिकाणी भोसल्यांच्या वंशावळीत नाही हें खरें; याचा उलगाढा आपल्यास आणखी पुराव्या-नंतर होईल. नागोजीचा पुत्र व्यंकोजी हाच बाबाजीचा बाप आहे पण इतर वंशावळीत संभाजी (१ व २,) आणि तंजावर वंशावळीत परसोजी दिला आहे. तेव्हां बाबाजीच्या बापाचें नांव काय हा महत्त्वाचा प्रश्न आपल्यापुढें आहे. बाबाजीच्या बापाचें नांव मालजी (मालोजीचें पूर्वरूप) असावें असा संशय एक नकल खरीदपत्र जिंतीकर भोसले यांनीं मला दिलें (तें पुढें उल्लिखित होणार आहे) यावरून वाटतो. हें खरेदीपत्र श. १४७१ चें असून विश्वसनीय दिसते. बाबाजी राजे भोसले यांचा एक कागद ले. नं. ३६७ राजवाढे खंड १५ मध्ये शके १५१९ चा प्रसिद्ध झाला आहे. तेव्हां श. १४७१ त खरेदी घेणारा मालजी हा बाबाजीपुत्र माळोजी नव्हे. बाबाजीच्या पूर्वजांच्या वंशवृक्षांत माळोजीचें नांव आढळत नाही. शिवाय दुसऱ्या शाखेतहि असें नांव असणें शक्य आहे. एकंदरीत बाबाजीच्या बापाचें नांव संभाजी, परसोजी, व्यंकोजी, व मालजी (देवांनीं वेळूच्या उपाध्यायाने मिळविलेल्या नांवांत मालजी नांव बाबाजीपूर्वीच आढळते) असें चार प्रकारें दिलेलें आढळते. तेव्हां निश्चित माहिती वंशावळीकारांस नाही असेंच म्हणावें लागते. बाबाजीपासून वंश प्रसिद्ध व ज्ञात आहे. (अर्थात् श. १५१९ इ. स. १६०० पासून.)

यानंतर या कुळाविषयीची इतर माहिती नमूद करूं. ही माहिती नवीन सांपडलेल्या ९६ कुळीच्या यादीवरून व इतर पुराव्यावरून देतां येते. भोसल्यांचें कुळ सूर्यवंशी आहे. शिसोदेहि सूर्यवंशी म्हणून प्रसिद्ध आहेत. अलीकडच्या यादीत कोठें ब्रह्मवंश किंवा सोमवंश (जिंतीकर वंशवृक्ष) दिलेला आहे, तो केवळ चुकीचा होय. या कुळाचा वेद सामवेद दिला आहे. भोसल्यांची गादी (वं. १ व २ मध्ये) चितोड दिली आहे तीच योग्य आहे. अलीकडील (३ व ४) यादीत उदेंपूर दिलेली असते ती अवाचीन आहे. मूळ

शिसोद्यांची गादी चितोदगडच हेय. पूर्वीच्या दोन यार्दंत याचें गोत्र कौशिक दिलें आहे. हें गोत्र मूळ शिसोद्यांचें नव्हे. महाराष्ट्रांत विज्ञानेश्वराच्या मिताक्षरे-प्रमाणें (इ. ११०० सु.) क्षत्रियांना गोत्र नाही, त्यांनीं पुरोहितांचें गोत्र यावें असा सिद्धांत चुकीचा प्रचलित झाला त्यामुळें भोसले महाराष्ट्रांत येऊन राहिले, तेव्हां त्यांचे प्रथम पुरोहित कौशिक गोत्राचे असावे आणि म्हणून हें गोत्र चालू झालें, तें शाहूमहाराजांच्या लेखांतहि नमूद आहे. भोसल्यांचे पुरोहित राजोपाध्ये हे भागूनचे उरतात, कारण त्यांचें गोत्र कौशिक नाही. भीमथडी प्रांतांत भोसल्यांची वत्ती झाली त्यावेळचे हे उपाध्ये असावेन. कारण पेडगांवा-जवळच अरवी हा राजोपाध्यांचा मूळ गांव भीमातीरी आहे. तेथें, मुद्दशेवपचें प्रासिद्ध स्थान आहे हें ध्यानत येतें.

गैल. यावरून मराठे लोक गांवच्या पाटिलक्रीवदल कसे प्राण देत हे दिसते. भोसल्यांना वेळूळ प्रान्ती पाटिलदया दुर्गदिवी दुष्काळानंतर सहज मिळाल्या पण भिमथडी प्रांतांत त्यांनी पैशाच्या आणि फौजवंदांच्या जोरावर निजामशाही आमदानीत मिळविल्या. कित्येक मुकासे सरकारांतून फौजेच्या खर्चाप मिळालेले दिसतात. राजवाडे खण्ड १५ ले. ३६८ मध्ये मालोजी व विठोजी यांस सरगुन्हो म्हटले असून कित्येक गांव 'दखजे मुकासा' दिले असल्याचा दाखला आहे. सरगुन्हो हा शब्द "गिरोह" म्हणजे जमाव त्याचा मुख्य अशा अर्थाचा असून सरकारी फौजेचा अविहारी अशा अर्थाचा वाचक नाही. पाश्चात्य देशांतिल (Feudal System) किंवा इकडील सरंजामी व्यवस्थे- नुरूप आपली फौज ठेवून सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांपैकीं मालोजी भोसले होता व तिच्या खर्चाकरितां हे गांव तेनात केले होते. हीं गांवें नगर जिल्हांतिल व हल्लींच्या मोगलाईंतिल म्हणजे पूर्वीच्या निजामशाहींतिलच आहेत. ले ३६८, ३६९, ३७०, ३७१ खं. १५ यांत दिलेली, पैठण तालुक्यांतिल व अहमदाबाद कसबे आधारसूल पगने फत्तराद देखील जातेगौ (किल्ले व फोर्ट सुदां) गौडगौ (गाऊ) वगैरे आहेत. यावरून निजामशाहीत मराठे सरदारांचा किती मान होता व त्यांतहि मालोजी भोसले याचा किती होता ही गोष्ट व्यक्त होते. हल्लींहि भोसल्यांचीं कित्येक गांवें जिंती, शेडगांव वगैरे या प्रांतांत आहेत.

सुशरिदी पेशजी निमे व हली (आपण दिघली नि) मी ५सं
 दरोवस्त मोकदमी नाव नागर व कुल बाबू हक दक मान मानूक कम्मे
 मारीची तुम्हास दिली आसे त्यास तुम्हापोसोन आपण सुशरजा होन
 १२०० बाराशें रोख घेतलो व घोडी एक घेतली आणि सदाहू खरीदपत तुम्हास
 ल्हून दिली आसे तुम्ही कस्चे मारी घर वाडा बाघोन मोकदमी लेकराचे लेकरी
 साणे आपण सुशरजा वतन दिले आसे त्यास कोणी आपले भाउवद
 काकडे नोद्रीगर गोष्टी सांगेल तरी ती वातिउ आसे त्यास कुलवामीची व
 पूर्वजाची अणिगा आसे व वाराणसीस गेहत्या व ब्रह्महत्या केल्याची आण
 आसे हे खरीदपत लिहून दिले सई देखील × × लती वली आसलच्या
 येकूनतीस

निा गणेश विनायक कुलकर्णी

साकई बाई काकडी कस्चे मार महादजी शटी विन दम शट भोसले को मार
 नरसोजी सोवर्जी क्षारक चोगुले लखमोजी विन रामजी सर्जेराव चोगुले
 को मार
 बाबे भूतजी काकडे चोगुले लखम नाक विन क ... नाक महार
 को मार